


UNIVERSAL
LIBRARY

OU_192700

UNIVERSAL
LIBRARY



न्यायमूर्ति महाद्वेव गोविंद रानडे.

न्याय मूर्ति रानडे

महादेव गोविंद रानडे यांचें चरित्र

न. र. फाटक.

किंमत सहा रूपये.

प्रकाशक

नरहर रघुनाथ फाटक

३६४ ठाकुरद्वार, मुंबई.

सर्व हक्क स्वाधीन.

मुद्रक

अनंत आत्माराम मोरमकर

श्रीलक्ष्मीनारायण प्रेस,

३६४ ठाकुरद्वार, मुंबई.

प्रस्तावना.



निराश झालेल्या मनुष्याला, केवळ ईशकृपेमुळे, बहुतवर्षे इच्छिलेली गोष्ट मिळाल्याने जसा अनुपमेय आनंद होतो, तसा मला हे चरित्र पाहून होत आहे. अ. गोपाळराव गोखले यांची भक्ती व आदर शिष्याला व सत्पुत्राला शोभेसा होता. त्याप्रमाणेच स्वतःचेंही त्यांच्यावर प्रेम व विश्वास होता. यामुळे विस्तृत व परिपूर्ण चरित्र त्यांनीच लिहावयास हवें होतें. परंतु त्यांच्या हातून ही गोष्ट व्हावयाची नव्हती ! मी त्यांना याबद्दल दोष देत नाही, कारण अनेकविध कामामुळे त्यांच्या हातून ही गोष्ट लांबणीवर पडत गेली, याबद्दल त्यांना वाईट वाटत असे; आणि त्यांच्या हातून चरित्र लिहिलें गेलें नाही, हें त्यांच्या मनाला लागून राहिले होतें. सन १९१५ मध्ये ते स्वर्गवासी झाले आणि नंतर कांहीं महिन्यांनीच हे काम करण्यास योग्य असे दुसरे गृहस्थ-आमचे आप्त रा. बापूराव विद्वांस हेही गेले ! आणि मग माझी चरित्राबद्दल निराशा झाली. कांहीं ना कांहीं कारणामुळे २२-२३ वर्षे लांबणीवर पडलेलें हें पुण्यकृत्य आज रा. नरहर रघुनाथ फाटक यांनी भक्तियुक्त अंतःकरणाने, आस्थापूर्वक आणि पुष्कळ परिश्रम घेऊन, तडीस नेले आहे. रा. फाटक हे १९०१ साली कदाचित् सहा-सात वर्षांचे असतील, म्हणजे त्यांना चांगलें स्मरण रहाण्याइतकें दर्शनही घडलें नसेल—अशा या [त्यावेळच्या] मुलांने शिक्षण व ज्ञान संपादित करून, निरनिराळ्या विषयांपाहून

माहिती मिळवून व परिश्रम घेऊन समतोल दृष्टीने हें चरित्र लिहिलें याबद्दल त्यांचे आभार मानावयाचे नाहीत—तरी कौतुक केल्याशिवाय राहवत नाही.

आजपर्यंत इंग्रजी व मराठी भाषेत जी त्रोटक चरित्रे प. लो. वा. वामन बाळकृष्ण रानडे, गणपत अमृत मानकर, हरि नारायण आपटे, रा. वैद्य वगैरे गृहस्थांनी लिहिली आहेत, त्यापेक्षा हें नवें पुस्तक विस्तृत व पुष्कळच मोठे आहे. पुस्तक विशेष दिवशीं प्रसिद्ध व्हावे हा हेतु मनात असल्यामुळे [कांहीं अडचणीमुळे हे साध्य झाले नाही] शेवटचा भाग कांहींसा संक्षिप्त झाला आहे. दुसरी आवृत्ती यापेक्षा मोठी व पूर्ण निघेल.

चरित्र लिहिण्याचे कार्य सोपे नाही. ज्या व्यक्तीचे चरित्र लिहावयाचे तिने आपल्या हयातीत जी कामगिरी केली असेल, त्या कामगिरीच्या पाठीशी जे हेतु असतील, त्या व्यक्तीने जे भलेबुरे प्रसंग अनुभवले असतील, त्या प्रसंगां तिचे जे विशिष्टत्व दिसले असेल, त्या सर्वांची माहिती चरित्रात यथातथ्य यावयास पाहिजे, तशी माहिती या पुस्तकांत आलेली आहे. ही माहिती सांगत असतांना ती कोठेही कंटाळवाणी न होऊं देण्याची खबरदारी चरित्रकाराला घ्यावी लागते. या पुस्तकांत रा. फाटक यांनी तशी खबरदारी घेतल्यामुळे मनोरंजकपणांत कोठेही खळ पडल्याचे आढळून येत नाही. पुष्कळदा चटकदारपणा आणण्याच्या भरात चरित्रलेखक आपल्या पुस्तकांतील माहिती विश्वसनीय आणि साधार असायला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट विसरतात. ही गोष्ट

रा. फाटक यांनी डोळ्याभाड केलेली नसल्याने त्यांच्या या पुस्तकांत विश्वसनीयता व चटकदारपणा या दोन्ही गुणाचे योग्य प्रमाणांत मिश्रण झाले आहे. तथापि मुळांतच कांही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की, त्यांचा बोध आजच्या पिढीला योग्य रीतीने होणे शक्य नाही. चरित्राच्या शेवटच्या भागांतील बत्तीस घासांची गोष्ट अशापैकीच एक आहे. कोणाला वाटेल की, बत्तीस घास म्हणजे काय थोडा आहार झाला. पण जुन्या ग्रंथांतून यमनियमाच्या विवेचनांतला बत्तीस घासाचा खुलासा ज्यांच्या वाचनांत किंवा ऐकण्यांत आला असेल त्यांनाच या गोष्टीचा यथार्थ बोध होईल. रा फाटकांच्या लिहिण्यांत तसे स्पष्टीकरण झालेले नाही.

ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्यास दुसरे कोणी योग्य माणूस मिळाले असते, परंतु रा. फाटक यांचा फार आग्रह पडल्यामुळे वरील चार शब्द प्रस्तावनेसाठी लिहिले आहेत.

सेवासदन
ता. २५ फेब्रुवारी १९२४

} रमाबाई रानडे.

लेखकाचें निवेदन.



सुमारें तीन वर्षापूर्वी (१९२१ च्या सप्टेंबर-ऑक्टोबरांत) पुण्यास रा. रा. वासुदेव गोविंद आपटे व मी महाराष्ट्रांत होऊन गेलेल्या कांहीं थोर पुरुषांच्या चरित्राविषयी बोलत बसलों असतां ' कै. न्या. मू. महादेव गोविंद रानडे यांचें चरित्र मी लिहावे ' अशी रा. आपटयांकडून मला सूचना मिळाली. परंतु ही सूचना करूनच रा. आपटे यांबले नाहीत. त्यांनी श्री. मा. रमाबाईसाहेब रानडे याचे बंधु रा. बाबासाहेब कुर्लेकर यांना एक ओळखीचें पत्र दिलें. माझ्यापूर्वी अनेक व्यक्तींनी हे काम अंगावर घेऊन सोडन दिल्यामुळें वरील ओळखीच्या पत्राचा उपयोग करावा की न करावा, याबद्दल माझे मन साशक होतें, म्हणून मी कांहीं दिवस स्वस्थ बसलो, व नंतर रा. बाबासाहेबांकडे गेलों. रा. बाबासाहेबांनी माझा श्री. मा. रमाबाईना परिचय करून दिला व प्रास्ताविक बोलणें झाल्यावर या जवळ जवळ वीस वर्षे पडून राहिलेल्या कार्याचा यत्न आपण करून पहावा, असें माझ्या मनाने घेतलें.

या गोष्टीला दोन वर्षे लोटली. मधल्या काळात मिळेल तसतशी माहिती जमविण्याचे काम मी करीत होतो. १९२३ च्या आगस्ट अखेरीस मी कांहीं कारणानें पुण्यास गेलों असता नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणें श्री. मा. रमाबाईच्या भेटीस गेलों. त्यांची प्रकृति तेव्हा नीट नव्हती. क्षेमकुशलाची प्रश्नोत्तरे संपल्यावर त्यांनी ' संकल्पिलें चरित्र माझ्या डोळ्यांदेखत प्रसिद्ध होईल ना ' अशा अर्थाचा प्रश्न केला. या प्रश्नाच्या टोंचणीमुळेंच हें पुस्तक इतक्या जळदीने लिहिलें गेलें. वरील प्रश्नोत्तरानंतर मी दीड पावणे दोन महिने पुण्यास चरित्राची सामग्री गोळा करण्यांत घालविले. ऑक्टोबर १९२३ च्या शेवटीं मुंबईस परत आल्यानंतर आणखी एक महिना याच पूर्वतयारीच्या कामांत खर्ची घातला आणि डिसेंबरच्या सुरुवातीस लेखनाला

प्रारंभ केला. इसवी सनाप्रमाणे ता. १६ जानेवारी हा कै. न्या. मू. रानडे यांच्या पुण्यतिथीचा दिवस असल्याने त्या दिवशी पुस्तक प्रसिद्ध करावें, असा मूळ विचार होता व त्यासाठी त्वरा चालविली होती. त्या दिवशी पुस्तक निघण्याचा आशा खुंटल्यावर देशी कालगणनेस अनुसरून ता. ३१ जानेवारी (१९२४) या दिवशी पुण्यतीथ पडत असल्यामुळे तो दिवस पुस्तकाच्या प्रसिद्धीने साजरा करण्याच्या मार्गास मी लागलो. पण ही दुसरी संधीदेखील वाया गेली. वरील तारखा चुकण्याची कारणे अनेक व बिनतोड आहेत, पण त्याचा पाढा येथे सादर करून वाचकाना कंटाळा आणण्याची माझी इच्छा नाही.

कै. न्या. मू. रानडे यांची लहानमोठी चरित्रे अनेक आहेत. मराठीत बरीच असून हिंदी, गुजराथी, उर्दू इंग्रजी, वगैरे दुसऱ्या भाषांतूनही काही मोठाली चरित्रे प्रसिद्ध आहेत. हिंदीत दोन चरित्रे असून गुजराथीत एक आहे व या तिन्ही चरित्रांचा खप चांगला होतो, असे त्यांच्या निघालेल्या तीन तीन चार चार आवृत्त्यावरून निर्विवाद म्हणावें लागते. सगळी हिंदी चरित्रें श्री. देवाश्रयी यांच्या गुजराथी चरित्रावरून लिहिलेली आहेत आणि श्री. देवाश्रयी यांच्या चरित्राचा मुख्य आधार म्हणजे कै. मानकर यांनी दोन भागात प्रसिद्ध केलेले इंग्रजी चरित्र, हाच होय. मानकरांचे चरित्र दोन भागांत असले तरी त्रोटक आहे, म्हणून मला स्वतंत्र रीतीने अनेक वृत्त-पत्रांच्या फाइलीतून माहिती गोळा करावी लागली. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश नेटिव्ह ओपिनियन, सुधारक, सुबोधपत्रिका, केसरी, टाइम्स ऑफ इंडिया, बॉंबे गॅझेट, इदुप्रकाश, इंडियन सोशल रिकॉर्मेर, या वृत्तपत्रांच्या मिळाल्या तेवढ्या फायली वाचून त्यांतून गोळा केलेल्या माहितीचा संग्रह या नव्या चरित्र-पुस्तकांत दिला आहे, हे वाचकांच्या लक्षांत येईलच. अभ्ययन. अध्यापन, वाङ्मयखात्यांतली नोकरी, हीं प्रकरणें लिहितांना त्यावेळच्या डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्ट्रूक्शनच्या अहवालांचा आणि बॉंबे एज्युकेशन रेकॉर्ड नामक मासिकाचा प्रामुख्याने उपयोग केला आहे. या शिवाय सोशल-कॉन्फरसचे रिपोर्ट, सार्वजनिक सभेचे अंक, विविधज्ञानविस्ताराचे अंक,

कै. न्या. रानडे यांच्याशी सबध आलेल्या इतर व्यक्तींची चरित्रे, इत्यादि सामग्रीचा उपयोग करावा लागला तो निराळाच.

माहिती मिळविण्याचे काम मला एकट्यालाच करावे लागले. पण हे काम करीत असता मला जर अनेक मित्रांच्या प्रोत्साहनाचा लाभ झाला नसता तर ते शक्य नसेल. नेण्याची आस्था माझ्यांत राहिली नसती. प्रोत्साहनाच्या बाबतीत श्री. मा. रमाबाईनाच अग्रस्थान देणे प्राप्त आहे. त्यांनी आपल्या जवळचे सर्व दसरी साहित्य माझ्या हवाली केले. इतकेच नव्हे तर माझ्या विनतीला मान देऊन बहुमोल प्रस्तावना लिहून माझे पुस्तक मंडित केले. पुण्यास ज्ञानप्रकाशच्या संपादकवर्गातले श्री. काकासाहेब लिमये, श्री. बापूराव अबेकर, श्री. अबासाहेब अबेकर, मर्हट ऑफ इंडिया पत्राचे संपादक श्री. वझे, श्री. गोपाळ कृष्ण देवधर यांची प्रोत्साहनपर मदत झाली. विद्याखात्याच्या कचेरीतील माझे मित्र रा. वासुदेवराव बेद्रे यांच्या मदतीची मला माझ्या स्वतःच्या प्रयत्नापेक्षाही जास्त योग्यता वाटते. या शिवाय श्रीमंत सरदार गंगाधर नारायण उर्फ आबासाहेब मुजुमदार, एम्. एल्. सी., प्रो. दत्तो वामन पोतदार, भारतइतिहाससशोधन मंडळाचे माजी क्युरेटर रा. पां. मा. चादोरकर यांनीही शक्य ते साह्य केले. मुंबईस श्री. द्वारकानाथ गोविंद वैद्य, श्री. आनंदराव तेलंग यांचे फार साह्य झाले. श्री. वसंत नारायण नाईक व पन्नालाल हायस्कूलचे हेडमास्तर श्री. दत्तोपत तेलंग यांच्या साह्याचे महत्त्व कोणत्या शब्दांनी वर्णवि हेच मला समजत नाही. वरील सर्व मदतगार मित्रांचा मी अत्यंत ऋणी आहे. श्री. लक्ष्मी-नारायण छापखान्याचे मालक श्री. अनंतराव मोरमकर व विविधज्ञानविस्ताराचे नवीन तरुण संपादक रा. रामचंद्र काशिनाथ तटनीस यांनी छापण्याची इतर कामे बंद ठेवून केवळ याच कामाकडे सारखे लक्ष पुरविले, याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच होतील. इंदुप्रकाश कारखान्याचे सोल लेसी व मॅनेजर श्री. अनंत गणेश शेकदार यांचेही आभार मानणे अवश्य आहे. इंदुप्रकाश पत्राच्या संपादकत्वाच्या दैनिक कामांत मधून

मधून चरित्रलेखनांत गुरफटल्यामुळे माझ्या हातून जो खंड पडत होता, त्याकडे रा.शेकदार यांनी उदार मनाने दुर्लक्ष केले नसते तर इतक्या लवकर हे काम समाप्तीस जाण्याचा संभव नव्हता. आणखी एका मित्राचा या ठिकाणी नामोल्लेख करावयास पाहिजे होता, परंतु त्याची तसे करण्यास परवानगी नसल्यामुळे नाइलाज आहे.

अंगी योग्यता नसतां एकादें कार्य स्वीकारल्यामुळे त्यांत जे दोष उत्पन्न होतात, ते या पुस्तकांत आहेतच, पण घाईमुळे त्यांत आणखी इतर पुष्कळच दोष आलेले आहेत. दुसऱ्या आवृत्तीचा योग आल्यास हे दोष काढून टाकून सुधारलेले परिपूर्ण पुस्तक वाचकांच्या हाती देता येईल असा भरंवसा आहे.

ता. १ मार्च १९२४

न. र. फाटक.

चुकीची दुरुस्ती.

१५१ पानाच्या आठव्या ओळीच्या शेवटी 'विधि' शब्द आहे. तेथे तो 'विरुद्ध' समजावा.

अनुक्रमणिका.



म्करण पहिले	बाल्य व प्राथमिक शिक्षण	१
” दुसरे	अध्ययन	१९
” तिसरे	अध्यापन	५१
” चवथे	वाङ्मयखात्यांतील नोकरी	६५
” पांचवे	समाजसेवेचा प्रारंभ काळ	८९
” सहावे	विधवा-विवाह	१३१
” सातवे	प्रार्थनासमाज	१५७
” आठवे	पुण्यांतलीं पहिलीं वर्षे	१८१
” नववे	स्वभाव-परिचय	२५७
” दहावे	सरकारी इतराजीचा फेरा	२९३
” अकरावे	नव्या कार्याचा आरंभ	३३३
” बारावे	संमतिवयाचा कायदा	३६३
” तेरावे	प्रायश्चित्त आणि बढती	४४५
” चौदावे	न्यायमूर्तीच्या आसनावर	५१५
अखेर	५८९

“He (Mr. Ranade) was one of those men who appear, from time to time, in different countries and on different occasions, to serve as a light to guide the footsteps of our weak and erring humanity.”

“We can only humbly trust that He who gave Mr. Ranade to this nation, may give another like him in the fullness of time. Meanwhile it is our duty to cherish his name, treasure up his example and be true to his teachings in the faith that a nation that has produced a Ranade need not despair of its future.”

Gopal Krishna Gokhale.

“ महाराष्ट्रदेश म्हणजे त्यावेळी एक थंड गोळा होऊन पडला होता. चा थंड्या गोळ्यास कोणत्या तऱ्हेने उब दिली अमतां तो पुन्हा सजीव होईल, व हातपाय हालवू लागेल, याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास पुनः जीवंत करण्याचें दुर्भर काम अंगावर घेऊन त्यांकरितां जिवापाड जर कोणी मेहेनत केली असेल तर ती प्रथमतः माधवरावांनींच केली, असें म्हटलें पाहिजे; व आमच्या मते हेंच त्यांच्या थोरवीचे किंवा असामान्य मोठेपणाचें मुख्य चिन्ह होय.....

सरकारचा ताबेदारपणा, योग्य माणसांची कमतरता, समाजामध्ये रूढ असलेल्या समजुती इ. अनेक कारणांनीं माधवरावजीस आपल्या मनःप्रमाणें सर्व गोष्टी करतां आल्या नाहींत, तथापि...या सर्व अडचणी सोसून बिन-तक्रार देशेन्नतीच्या कार्याकरितां उत्साहानें भगवा झेंडा हातीं घेऊन सदैव पुढें रहाणें, हें कांहीं लहानसान मुत्सद्दीपणाचें काम नव्हे..... राष्ट्रामध्ये लिहिणारे व बोलणारे पुढारी जरी पुष्कळ असले तरी अशा रीतीनें लोकसमाजामध्ये जागृति उत्पन्न करण्याचें मुख्य ज्यांकडे देतां येईल, असे लोक फारच विरळा आहेत. माधवरावजी हे अशा विभूती-वैकींच एक होते. ”

टिळक-केसरींतील मृत्युलेख ता. २२-१-१९०१

प्रकरण पहिलें.



वाल्य व प्राथमिक शिक्षण.

हिंदुस्थानच्या अर्वाचीन राजकीय इतिहासाला आपल्या अद्वितीय ज्ञानाने, धोरणाने व कर्तव्यगरीने नवे वळण लावणारे कै. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, याचा जन्म नाशिक जिल्हातील 'निफाड' गांवी वन १८४२ साली जानेवारीच्या अठराव्या तारखेस सूर्यास्तसमयीं झाला. कियेक इतिहासप्रसिद्ध पुरुषाना जसे जन्मतःच महत्वाचे स्थान प्राप्त झालेले पद्मव्यास मापडते तसे स्थान आमच्या चरित्रनायकाला शक्य नाहीं. त्याचे पूर्वज पेशवाईच्या अखेरीस कोंकणांतील मोभार गाचेरी (रत्नागिरी जिल्हा) गावाहून, तत्कालीन इतर कोंकणस्थांच्या स्वाजाप्रमाणे देशावर आले; परंतु त्याच्या रानडे कुळांत, माधवरावां-पर्यंत लोकांचे चित्त वेधून घेणारा एकही पुरुष झाला नव्हता. आमच्या चरित्रनायकाचे निपणजे भगवंतराव हे प्रथम कोंकणाला रामराम ठोकून पंढरपूरानजीक कसबे करकंब येथें रहाण्यास आले. तांना फलज्योतिषाचें ज्ञान फार उत्तम होतें. भगवंतरावांचा एकच मुलगा होता. याचें नांव भास्करअप्पा. भास्करअप्पांच्या मातुश्रीनें मुलें जमेनात म्हणून सतत बारा वर्षे अति कडकडीत व्रताचरण केले.

पिंपळाला व गाईला प्रदक्षिणा घालण्याचा क्रम चालू ठेवून दूध अगर पाण्याऐवजी गोमूत्राने सिद्ध केलेल्या दशम्या खाण्याची तपश्चर्या तिने आरंभली होती. अभ्यागताच्या आदरातिथ्याला तर ती सदैव तपर असे. अखेरीस तिच्या व्रताचे सार्थक होऊन भास्करअप्पा हा एक मुलगा तिला लाभला. भास्करअप्पांनी सागलीकरांच्या तैनातीत राहून नांव काढले. ज्योतिष्याचा धंदा टाकून त्यांनी शिपाईगिरीचा पेगा उचलला. संधी मिळताच मोगलाचा एक किल्ला सर करून पराक्रम गाजविला. पण इंग्रजी राज्याचा जम सर्वत्र याच सुमारास वसून हळू-हळू मराठ्यांच्या लष्करी मर्दुमकीचे दिवस संपले तेव्हा भास्करअप्पांनी मुत्सद्देगिरीच्या कामात प्रवेश केला. ते सागलीकरांच्या वतीने अनेक वर्षे इंग्रज सरकाराकडे वकील होते त्यांनी मरणापूर्वीचा काळ सर्वस्वी ईश्वरचितनात घालवून देहत्याग केला त्याचे वडील चिरंजीव अमृतराव तात्या यांनी इंग्रज सरकारची नोकरी फकरली. याना चौथे पुत्र झाले, त्यातले दुसरे पुत्र गोविंदराव हे माधवरावांचे तीर्थरूप होत माधवराव जन्मास आले तेव्हा त्याचे तीर्थरूप अहमदनगर जिल्ह्यातील दुय्यम कलेक्टराच्या हाताखाली सामान्य कारकून होते, त्यांना अवघा पसतीस रुपये पगार मिळत होता. मात्र माधवरावांचे तीर्थरूप गोविंदराव हे कारकून असले, तरी अगदी दरिद्री नव्हते. त्या काळांतल्या सुबत्तेकडे लक्ष दिल्यास श्रीमंती नव्हे आणि दरिद्रीही नव्हे अशा मध्यम सुखवस्तूपणाच्या स्थितीत माधवरावांचा जन्म झाला असे म्हणावे लागते. माधवरावांचे आजोबा अमृतराव यांनी इंग्रजांच्या आमदानीत मामलतीपर्यंत मजल मारली असल्यामुळे त्यांचीही सांपत्तिक स्थिति बऱ्यापैकी गणावयास हरकत नाही. निस्सीम दारिद्र्याच्या घोरांत हे कुटुंब नव्हते.

माधवरावांसारखा हिंदी मातृभूमीचे मुख पराधीनतेच्या अवनत काळात उज्वल करून, हिंदी जनतेला सर्व प्रकारे हीन दीन समजणाऱ्या अहंमन्य इंग्रज समाजाला व राज्यकर्त्यांना आपल्या गुणाच्या प्रभावाने विस्मित करून सोडणारा पुत्र ज्याला लाभला, त्याचा प्रस्तुत पुत्रप्राप्तीनंतर भाग्योदय व्हावा यात आश्चर्य कसले! माधवरावांच्या जन्मानंतर अडीच वर्षांनी गोविंदरावाना त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शिफारस करून कोल्हापुरास तेथील कारभार्याच्या पदरीं जबाबनिशीच्या हुद्द्यावर पाठविले. इंग्रजी नोकरीचा राजीनामा देऊन कोल्हापुरास गोविंदराव प्रथम गेले तेव्हा बायकोस व मुलास मागे निफाडास ठेवून ते एकटेच सडे गेले. माधवरावांच्या मातुःश्री गोपिकाबाई त्यासमयी गरोदर होत्या. प्रसूतीनंतर चारपाच महिने लोटल्यावर तान्ही मुलगी दुर्गाबाई, (हीच पुढे माधवरावांच्या कुटुंबांत दुर्गा अवका या प्रौढ व प्रतिष्ठित नांवाने ओळखली जात असे) व तीन वर्षांचे माधवराव यांना बरोबर घेऊन गोपिकाबाई कोल्हापुरास जाण्याकरिता निघाल्या व याच प्रवासात माधवरावांचे एक विलक्षण प्राणसंकट टळले.

त्या काळांत आगगाड्या झालेल्या नव्हत्या, इतकेच नव्हे तर इल्लींप्रमाणे मोठमोठाल्या उत्तम पक्क्या सडकाही पडलेल्या नव्हत्या. सगळ्या प्रवास आणि वाहतुक बैलगाड्याच्याच साह्याने होत असे. त्याप्रमाणे गोपिकाबाई आपल्या मुलांसह बैलगाडीनेच प्रवासास निघाल्या. मार्गांत एक मोठा घाट होता. दिवसा विश्रांति घेऊन रात्रभर मार्ग आक्रमण करण्याची गाडीवाल्यांची रीत असल्यामुळे त्यांनीं नित्याच्या वहिवाटीस अनुसरून शिळोप्याच्या वेळीं गाड्या जुपल्या व रस्ता धरला. या थंड वेळेल डोंगराळ प्रदेशांतल्या हवेची झुळूक लागतांच

गाडीवान, रखवालदार शिपाई, गोपिकाबाई, लहानगे माधवराव व तान्ही दुर्गाताई या सर्वांना झोपा लागल्या, आणि उतरण आल्यामुळे बैलांनी झपाट्याने धावण्यास प्रारंभ केला बैलांनी कितीही चपट्याई दाखविली तरी ते खड्यांत गाडी नेत नाहीत, नीट रस्त्यानेच बिनधोक गाडी घेऊन जातात, हा अनुभव बैलगाडीचा प्रवास करणाराना सागावयास नको. बैल जुपून गाड्या चालू झाल्यावर प्रथम बैलाना आळविणारीं गाणीं खड्या सुरात म्हणावयाचीं, मधून मधून बैलाचे नाव घेऊन त्यास इशारत द्यावयाची, आणि नंतर निद्रावश व्हावयाचे अशी प्रायः गाडीवाल्यांची संवय असते तसाच प्रकार याप्रसंगीं झाला असावा. गाडीवाला निजला, शिपायाने त्याचे अनुकरण केले, गोपिकाबाईंचीही जागरूकता गेली व गाडी वेगाने उतरणीला लागली. डोगरातून पक्क्या-खडीच्या सडका असल्या तरी बैलगाडीमधील प्रवाशाना हिसके, धक्के वसत असतात, मग नुस्त्याच चकारी असल्यावर खडखडाटाची कथा विचारायलाच नको ! कोणी जागृत नाहीं असा योग जमल्यावर यद्दच्छेने आपला डाव साधला आणि पावरुणात गुरफटलेले माधवरावजी एखाद्या गाठोड्याप्रमाणे अलूद रस्त्यावर पडले.

माधवराव पडले हे कोणाच्याच लक्षात बराच वेळ आले नाही. रात्रीची वेळ, जंगली प्रदेश अशा स्थितींत रानातल्या श्वापदांना माधवरावाची चाहूल लागली असती, तर या चरित्राचा ग्रंथ येथेच आटोपला असता व प्रचंड कर्तृत्वाचा पुरुष दरिद्रांच्या मनोरथानुसार उत्पन्न होतांच कालवश झाला हें जगाला कळजेही नसते. पण परमेश्वराच्या मनांत संकटाची नुसती चुणुक दाखवूनच माधवरावांची त्या भयंकर परिस्थितीतून मुक्ता करावयाची होती. गाडी पुढें निघून गेल्यावर त्या भयाण

निर्जन स्थळीं माधवराव स्तब्ध पडले होते. जणूं काय या परिस्थितींतून बाहेर पडण्याची आशा सपशेल सुटलेली नाही असाच त्यांचा आपल्या मनार्गी विचार चालला होता. कारण मागून घोड्यावरून जेव्हां त्यांचे चुलते विठूकाका आले तेव्हां माधवरावांनीं त्यास शातपणे हाक मारली व आपण येथे पडलों आहों ही हकीकत निवेदन केली. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून ते मूल कोणाचें व येथे का पडले याची चौकशी विठूकाकांना बालमाधवाच्या हाकेमुळे करावी लागली नाही. माधवरावांची हाक ऐकताच चटकन् विठूकाका घोड्याखालीं उतरले. 'मोठी खैर झाली' असा ईश्वराला धन्यवाद देत त्यांनीं आपल्या लाडक्या माधवाला घोड्यावर बसविले त्या वेळीं माधवरावाचे सर्वांग थंडीने काल्यासारखे गारठलें होते; म्हणून त्याला पोटाशीं धरून पांघरुणांत गुरगुटून घेतले व घोड्याला टांच देऊन जलदीने गाडी गांठण्याचा विचार त्यांनीं अंमलांत आणला. गाडीजवळ आल्यावर त्यांनीं भावजयीस हाक मारून जागे केले व मुले नीट जागच्या जागीं आहेत ना असा प्रश्न केला. प्रथम हा नुसता सावधगिरी राखण्याबद्दलचा प्रश्न असेल असे समजून झोंपेच्या तारेत थोडीशी हाताने इकडे तिकडे तांत्रिक चाचपणी करून 'मुलें सुरक्षित आहेत' असा गोपिकाबाईंनीं विठूकाकांना जबाब दिला. परंतु पुनः विठूकाकांनीं 'नीट पहा' असे सांगितल्यावर गोपिकाबाई पाहूं लागल्या तों माधवाचा गाडीत पत्ता नाही. मग मात्र त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. मुलगा नाहीसा झाला या कल्पनेने मातेचे काळीज चरकून कसे थिजत असेल हे शब्दांनीं वर्णन करणे अशक्य आहे. गोपिकाबाईंची अशीच दुर्घर अवस्था झाली. परंतु विठूकाकांनीं त्या अवस्थेत त्यास फार वेळ राहूं दिले नाही. त्यांनीं मुलाला पांघरु-

गांतून बाहेर काढून गोपिकाबाईंच्या स्वाधीन केले. हा हृदयंगम प्रसंग वर्णन करतांना विठ्ठूकाकांच्या डोळ्यांत गहिवराचीं आंसवें शेवटपर्यंत उभीं रहात, असे त्याच्या तोंडून सदर गोष्ट ऐकणारांनीं लिहून ठेवले आहे.

माधवराव कोल्हापुरास आपल्या वडिलाजवळ रहावयास गेले त्यापूर्वी ते देखील एका जिवावरच्या प्रसंगांतून पार पडले होते. त्यावेळीं कोल्हापुरच्या राज्याची व्यवस्था पोलिटिकल एजंट पहात होता. गद्दीनशीन राजा कोणीच नव्हता इंग्रज अंमलदारांनीं आपल्या विश्वासाचीं माणसे कोल्हापुराच्या राज्यकारभारावर नेमलीं होती. राज्यातल्या मूळच्या पिढिजाद वतनी सरदारांना, मानकऱ्यांना तेथे बिलकूल मान दिला जात नसे या योगाने ते सर्व चिडले होते. त्याचा संताप अनावर होऊन त्याला मार्ग काढून देण्याकरितां त्यांचीं आपापसात गुप्त कारस्थाने चाललीं होती. अखेरीस या गुप्त खलबतांचे पर्यवसान बंडात झाले राज्यातल्या कित्येक सरदारांनीं लूकर फितूर केले व त्याच्या जोरावर बंडाचे निशाण उभारलें. त्यानंतर काहीं काळ इंग्रजी राज्यव्यवस्थेचा डोलारा जमीनदोस्त होतो कीं काय, अशी भीति उपन्न झाली इंग्रजांनीं नेमलेल्या अंमलदारावर बंड-खोराचा डोळा होता. त्याचा काटा काढावा अशी त्यांची महत्वाकांक्षा होती; त्यामुळे बंडवाल्यांनीं या अंमलदाराना पकडण्याचे यत्न केले. कोल्हापुरचे कारभारी टाजी कृष्ण पंडित याना त्यांनीं कैद करून नेले. पुढें काहीं किल्लेदार बंडखोराना सामील झाल्यामुळे दुसऱ्या ठिकाणच्या फौजा बोलावून बंडाचा मोड करण्याची पाळी इंग्रज अंमलदारांना आली. या धामधुर्मांत गोविंदरावांनाही नुकसान सोसावें लागलें.

इंग्रजी फौजा येऊन त्यानीं बंडेखोरांचा तडफनीं धुव्वा उडविला नसता, तर कदाचित् गोविंदरावांनाही नुकसानीचा जास्त जबर तडाखा बसला असता. इंग्रजांनीं कोल्हापुरास पाठविलेला एक गृहस्थ, या दृष्टीने गोविंदरावावर बंडेखोरांचा राग स्वाभाविकच होता. कारभारी पंडित यांच्या मुसक्या बाधून जशी त्याची काहीं दिवस दैना उडविल्याचे सुख बंडेवाल्यांना भोगायला सापडले, तसे सुख, गोविंदरावांच्या बाबतीत त्यांनीं भोगले असते; पण तसा प्रसंग ओढवला नाही. इंग्रजांनीं दहशत बसेल अशा रीतीने बंडेखोरांचा मोड केला आणि थोडक्याच अवकाशात ही आपत्ति नामशेष होऊन शाततेची व्यवस्थित घडो बसली.

यानंतर कोल्हापुरास अनेक प्रकारच्या सुधारणा झाल्या. पोलिटिकल एजंटच्या ऑफिसात मुबईचे नाना मोरोजी या नांवाचे एक प्रख्यात गृहस्थ मुख्य कारकून होते. यांनीं बरीच खटपट करून कोल्हापुरास इंग्रजी राज्यातल्या सुधारणा अमलात आणल्या. १८४८ मध्ये मराठी शाळा जन्मास आली. आणि १८५३त इंग्रजी शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. राजाराम हायस्कूल या नावाने लोकांस हीच शाळा सांप्रत परिचित झालेली आहे. नाना मोरोजी नुसत्या शाळा काढूनच स्वस्थ बसले नाहींत, त्यांनी एक 'वर्तमानसंग्रह' नांवाचे वृत्तपत्रही याच सुमारास चालू केले, व ज्ञान संग्रह नावाचे एक मासिक, प्रोत्साहन देऊन काढविलें. वृत्तपत्राचे संपादन नाना मोरोजी स्वतःच करित असत. इंग्रजी शाळेचे हेडमास्तर कृष्णाजी चाफाजी यांनीं मासिकाचीं जबाबदारी घेतली होती. १८५४ मध्ये कोल्हापुरास तार ऑफिस निघालें व इंग्रजी राज्यांतल्याप्रमाणे संस्थानभर पक्क्या सडका बांधण्याला आणि दळणवळणाचीं दुसरीं साधनें वाढविण्याला याच सुमारास सुरुवात

ज्ञाली. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पाहून त्यावेळीं कोल्हापुरसारख्या संस्थानी मुलखांतली प्रजा दिपली असल्यास नवल नाही.

माधवरावाचे मराठी शिक्षण वरील मराठी शाळेत ज्ञात्यावर १८५१ सालीं त्यांनीं इंग्रजी विद्येचा आस्वाद घेण्याला प्रारंभ केला. व १८५६ च्या अखेरीपर्यंत हा क्रम अव्याहत चालला होता. लहानपणीं माधवरावांच्या बुद्धीची कुशाग्रता त्यांच्या गुरुजनांच्या नजरेस पडली नव्हती, उलट मुलाच्या बुद्धिमत्तेविषयी मातापितराना नाउमेद होण्याला जेवढी लक्षणे पुरतात, तेवढीं सर्व लक्षणे माधवरावांच्या ठिकाणीं दिसून येत होती. माधवराव स्वरूपाने देखणे नव्हते अंगापिंडाने मात्र लहानपणापासूनच चांगले बळकट व धष्टपुष्ट होते शरीराचा शिंपाडपणा ही या रानडे घराण्याला पिढीजाद ईश्वरी देणगी मिळालेली होती बरेच मोठे होईपर्यंत ते बोवडे बोलत असत कवर्गांच्या ठिकाणीं ते हटकून टवर्गांचा उपयोग करीत. त्यामुळे त्यांच्या आईला मोठी काळजी वाटे वाणीचा प्रस्तुत दोष घालविण्याकरिता तिने ब्रतोपवासादिकांच्या द्वारे देवतांना संकट घातले आणि या माउलीच्या उपासनापासना फळ आले एके दिवशीं संध्या करीत असता विठूकाकानी माधवरावाना कवर्गांचा उच्चार करायला सांगितलें व चमत्कार असा कीं, माधवरावांनी त्यावेळीं विनचूक उच्चार करून आपल्या चिंताकुल मातेच्या मनावरला एक भार कायमचा काढून टाकला. माधवरावर्जांच्या स्वभावात जो धिम्मपणा होता, तो त्यांच्या अंगीं उपजतच होता बोलकेपणा हे लहानपणीं मुलाच्या हुशारीचे लक्षण समजले जाते. बोलकीं मुले सर्वांना आवडतात. माधवराव लहानपणीं कमालीचे मुखदुर्बळ होते. परिक्षेतल्या यशासारखी आनंदाची बातमी देखील घरांत सागण्याचे काम त्यांना करवत नसे. ही बातमी इतर

मुलांच्या तोंडून घरांतल्या माणसांना कळली, म्हणजे त्यांनी माधवाला विचारावे आणि मग या मुलाने होकारार्थी उत्तर द्यावे असे प्रसंग नेहमी हटकून घडत. माधवाकडून अशा प्रसंगी मिळणाऱ्या उत्तरांत मात्र असामान्यत्व दिसून येते. सामान्य मुलाना जे उत्तर सहसा सुचावयाचे नाही, असे उत्तर माधवराव सहज देत. 'परीक्षा पास झाली यांत मुद्दाम सांगण्यासारखे काय आहे ! आम्ही अभ्यास करतो, पास होतो.' हे माधवरावाचे ठरावीक उत्तर होते.

माधवरावाना बाळपणीं जे संवगडी मिळाले, त्याच्या स्वभाव गुणामुळे यांच्या अंगचे स्वभावदोष जास्त स्पष्टपणे नजरेस येत असतील असा तर्क करण्याला जागा आहे १८४४ सालातली बंडाळी संपल्यावर दाजी कृष्ण पंडित यांनी कारभार्याचा अधिकार सोडला, व जनार्दन हरी कीर्तने हे त्या अधिकारावर आरूढ झाले. कीर्तने हे आपल्याच पराक्रमावर उदयास आलेले एक कर्तबगार गृहस्थ होते. कोल्हापुरचा कारभार पाहू लागल्यावर त्यांचे व गोविंदराव रानडे यांचे वास्तव्य एकाच वाड्यांत होते. अर्थात् कीर्तन्यांचे मुलगे व माधवराव याची मैत्री जमली. जनार्दन हरी याचे थोरले चिरंजीव विनायकराव हे 'थोरले माधवराव' 'जयपाळ' इत्यादि नाटकांचे कर्ते व इंदूर बडोद्याचे दिवाण, नायब दिवाण या नात्याने महाराष्ट्राच्या चांगल्या ओळखीचे आहेत. माधवरावाचा स्वभाव अतिशय थंड, तर विनायकरावांचा स्वभाव पराकाष्ठेचा तापट माधवरावांच्या अंगी चळवळ बिलकूल नव्हती, तर विनायकरावांना स्वास्थ्य कसे ते ठाऊक नव्हते. माधवरावांना मौनाची आवड तर विनायकरावांना वादविवादाची चटक, अशी या दोघांत स्वभावाची उत्तर दक्षिण ध्रुवाइतकी भिन्नता होती.

परंतु विनायकरावांचा स्वभाव सर्वांच्या मनांत चटकन् भरणारा होता. अर्थात् विनायकरावांच्या सान्निध्यात अहोरात्र वावरणाऱ्या माधवरावांच्या दोषांना खुळावट यावी. आणि त्यांच्या मातापितरांना—विशेषतः मातेला आपल्या मुलाच्या भवितव्याबद्दल काळजी वाटावी, हे स्वाभाविक आहे. बहिणीच्या व त्यांच्या स्वभावात असाच फरक असल्याने माधवरावांच्या दोषांना अतिशय उठाव मिळाला असेल असे म्हटल्यास चुकीचें होणार नाही. दुर्गाअक्काळादेखील फार बोळण्याची संवय होती. प्रत्येकावर आपली छाप ठेवण्याचा तिला हव्यास त्यायोगाने ही बहिण-भावंडाची जोडी एकत्र असल्यास दुर्गाअक्काकडे माणसाचे लक्ष जाण्याला वेळ लागत नसे. यामुळे 'माझ्या माधवाला दहा रुपयांची कमाई करता येऊन तो आपल्या बायकोचे पोट भरण्यास समर्थ होईल कीं नाही' अशी गंका गोपिकाबाई नित्य बोलून दाखवीत.

माधवरावाच्या अंगी वरच्या दोषाबरोबरच आणखीही काही दोष लहानपणीं होते व पुढे तारुण्यात आणि उतारवयात त्याच दोषांना गुणाचे स्वरूप येऊन त्याची त्याबद्दल प्रशंसा होऊं लागली. यातला एक दोष म्हणजे एकमार्गापणा हा होय. एकदा जी परिपाठी पडली ती सोडावयाची नाही, असा माधवरावाचा निग्रह दिसून येत असे व तत्संबंधी बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध आहेत. मराठी गाळेत शिकत असतां शाळेतून परत आल्यावर माधवरावाना त्याची आई दशमी खाल्याला देत असे. दशमीबरोबर ठराविक तामळींतले पातळ तूप वाढण्याचा तिचा नियम होता. एकदा या नियमांत चूक झाल्याबरोबर माधवराव दशमी खाईनात. आईने समजूत घालण्याकरितां जंगजंग पछाडले पण माधवरावाची समजूत पडेना. शेवटीं आईनें वैतागून तामळींत पाणी

घातले व तेच पातळ तूप म्हणून मुलाच्या दशमीवर ओतले, त्यासरशीं माधवरावांनीं दशमी खाल्ही, आणि ते आपल्या पुढ्या उद्योगास लागले. आईने माधवरावांची फसवणूक केली व माधवराव फसले म्हणून त्यांच्या धाकट्या बहिणीने चेष्टा आरंभली, पण माधवरावांच्या वृत्तीत लवमात्र भंग झाला नाही बहिणीची चेष्टा मनावर न घेता नेहेमीच्या गंभीरपणाने ते आपल्या इतर व्यवसायात निमग्न झाले. कोजागिरीच्या रात्रीला जागरण करावयाचे अशी दुसरी एक बहिवाट रानडे व कीर्तने ही दोन्ही कुटुंबे पाळीत असत. एका कोजागिरीला कीर्तन्यांची मंडळी जेजुरीकडे गेली होती. न्यायाने घरात रात्री जागून माधवरावांबरोबर खेळण्याला त्यांच्या बहिणीशिवाय कोणी सोबती राहिली नाही. बहिण लहानच, तिच्या ध्यानात कोजागिरीचे माहात्म्य राहिले नाही व रोजच्या सवयीप्रमाणे ती लवकर झोपी गेली. त्या रात्रीला सोंगट्यांचा डाव खेळण्याकरिता माधवरावाना कोणीच सोबती मिळाली नाही, तेव्हां एका खाबासमोर वसून त्यांनीं डाव सुरू केला. खावालाच त्यांनीं प्रतिपक्षी मानून उजव्या हाताने त्याचे व डाव्या हाताने आपले दान टोकीत डाव संपविला. कर्मधर्मसंयोग असा कीं, खाबाचे दान सरस पडून डाव बिनतोड माधवरावांच्या अंगावर आला. हा प्रकार पहात त्यांची चुलती शेजारीं उभी होती. तिने निर्जीव खावाला विजय मिळाला हे पहातांच माधवरावांला चिडविले; पण चीड ह्या भावनेला त्याच्या स्वभावरचनेत थाराच नव्हता असे म्हटल्यास चालेल. माधवराव शातपणे चुलतीस म्हणाले कीं, खाबाच्या हाताला दान पडले, डाव त्याने जिंकला, त्यांत बिघडले काय ? सदर गोष्टीने प्रत्ययास आलेली माधवरावांची न्याय-वृत्ति त्यांच्या वर्तनांत अन्य रीतीने प्रकट होत असे. एकदां गोपिका-

बाईंनी आपल्या मुलांसाठी मोठा, व मोलकरणीच्या मुलासाठी लहान, असे दोन वर्षींचे तुकडे माधवरावाच्या दोन हातावर ठेवले, पण कोणत्या हातांतला तुकडा त्यांचा व कोणत्या हातांतला मोलकरणीच्या मुलाचा हें सांगण्यांत आईची चूक झाली. माधवरावांनी मोठा तुकडा मोलकरणीच्या मुलाला देऊन टाकला. मग झालेली चूक आईच्या ध्यानात आली.

वरील दोषाविष्करणावरून माधवराव म्हणजे मूर्तिमंत दोषांचा पुतळा असा निष्कर्ष काढण्याचे साहस वाचकाच्या हातून घडणार नाही, कारण या दोषाच्या पोटी कित्येक अलौकिक गुणांचे बीज पहावयास सांपडते कांहीं गुणांनांच कालपरत्वे दोष मानतात. दोषांची मीमांसा करून त्यातील प्रच्छन्न गुणाचा उद्घापोह करण्याचे सोडले व शुद्ध स्वरूपाचे गुण माधवरावाच्या बालपर्णीच्या चरित्रात पाहूं लागले, तर निराशा होत नाही. निस्सीम सत्यवादित्व हा एक गुण ठळकपणाने दृष्टीस पडतो. लहानपर्णी खोटे बोलणे माधवरावाना स्वप्नात देखील माहीत नव्हते. डामडौलाचा तिरस्कार हा एक माधवरावाच्या अंगचा दुसरा मोठा गुण सांगता येतो. सणाच्या दिवशी माधवरावांच्या अंगावर दागिने चढविले कीं, ते लोकांच्या दृष्टिआड कसे करतां येतील याची माधवरावांना विवंचना लागे. मग त्यांनीं सलकड्या बाहीत लपवाव्या, गळ्यातला गोफ लोकांना न दिसण्यासाठी त्या सभोवती उपरणे गुंडाळावे, अशी एक अत्यंत बोधप्रद व मनोरंजक आख्यायिका प्रसिद्ध आहे. कोणी याबद्दल जबाब विचारलाच तर परिक्षेचा निकाल न सांगण्याचे जसे असामान्य कोटींतले मासलेवाइक उत्तर त्यांच्या तोंडून कानावर पडें तसेच स्पष्टीकरण दागिन्यांच्या गोप्य-गोपनाबद्दल त्यांच्या आईला किंवा इतर आसेष्टांना ऐकावें लागे.

‘आपल्या घरीं येणाऱ्या मधुकऱ्यावारकऱ्यांच्या अंगावर दागिने कुठे असतात’ असा प्रतिप्रश्न ते दागिने झांकल्याबद्दल खुलासा विचारणाऱ्या नातलग्नापुढे टाकीत. या उत्तरांत माधवरावांच्या अंतर्मुख आणि विवेकशील बुद्धिमत्तेची चमक भरलेली नाहीं, असे कोण म्हणेल ? शाळेंतल्या गुरुवर्गाला त्यांच्या आणखी एका गुणाची ओळख झाली होती. विनायकराव कीर्तऱ्याची बुद्धि शीघ्रप्राही होती. त्यांना पाठांतर करण्याला मुळींच वेळ लागत नसे माधवरावाची स्थिति थोडी निराळी होती. एकदा या दोघा विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीविषयी बोलणे चाललें असतां, त्यांच्या गुरुजींनी असा निकाल दिला कीं, विनायकाच्या ध्यानांत चटकन् रहाते, पण तितक्याच लवकर तो विसरतो. त्याच्यांत धारणाशक्ति नाहीं. माधवाच्या ध्यानात एकादी गोष्ट शिरायला उशीर लागतो, पण एकदा ती गोष्ट ध्यानात आल्यावर ती त्याच्या डोक्यांत वज्रलेपासमान कायम रहाते. असा दोघाच्या स्मरणशक्तींतला फरक आहे.

माधवरावांच्या शाळेंतल्या सहाध्यायाची माहिती देण्यापूर्वी त्यांनीं इंग्रजी शिक्षणाला प्रारंभ केला त्यावेळची एक आख्यायिका देणें अवश्य आहे. इंग्रजी विद्येच्या संस्काराने मुले विवडतात असा त्यावेळीं एक समज प्रचलित होता. यासाठीं इंग्रजी शाळा काढतांना नाना मोरोजी यांन ‘आह्मी आपल्या मुलांना शाळेंत घालूं’ अशी सर्व लहान मोठ्या संस्थानी अविकार्यांकडून कबूली घेतली होती. सर्वांबरोबर गोविंदरावांनीं कबूली दिली व त्याप्रमाणें मुलाचे नांव शाळेंत दाखल केलें. मुलगा इंग्रजी शिकतो असे गोपिकाबाईंना कळल्यावर त्यांनीं त्याला शाळेंत जाण्याला मनाई केली. आईच्या सांगण्यावरून मुलगा घरीं राहिला. दोन तीन दिवस वाट पाहून मास्तराने गोविंदरावांच्या कानावर मुलाच्या

गैरहजिरीची गोष्ट घातली. त्यांनी घरांत चौकशी केली तेव्हां मुलगा शाळेत कां जात नाही याचे इत्थंभूत कारण त्यांस समजले. त्यांनी मुलाला शाळेत जाण्याला गोपिकाबाईंच्या इच्छेविरुद्ध आज्ञा केली. मुलगा शाळेत जाऊं लागला. गोपिकाबाईंना आपला मुलगा कुमारांत पडला अशा कल्पनेने पराकाष्ठेचा खेद व उद्वेग वाटला आणि त्या भरांत त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केले. तीन दिवसपर्यंत अखंड चाललेले आपल्या फनीचे संतापजन्य उपोषण पाहूनही गोविंदरावांचा निश्चय ढळला नाही, परंतु त्यांनी गोपिकाबाईंच्या मनाचे समजुतीच्या गोष्टी सांगून समाधान केले आणि पुढे माधवरावांच्या शिक्षणक्रमांत कोणत्याही प्रकारचे विघ्न आले नाही. कोल्हापुरास संपूर्ण इंग्रजी शिक्षणाची सोय नसल्यामुळे जेव्हां कीर्तन्यांच्या मुलांबरोबर माधवरावांना दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याचा गोविंदराव विचार करूं लागले तेव्हां मात्र गोपिकाबाईंनी 'माझा मुलगा माझ्यापासून दूर कोठेही पाठवावयाचा नाही' असा हट्ट धरला. या हट्टाचे कारण तसेच सबळ असल्याने गोविंदरावांची मात्रा त्यापुढे चालली नाही. गोपिकाबाईंना मुले झाली पुष्कळ पण त्यांतून जगलीं दोनच. तीं कोणतीं हे वाचकांना निराळे सांगायला नको. आमच्या धार्मिक समजुतीमध्ये पुत्राची महती विशेष गणली आहे. गोपिकाबाईंना त्यामुळे साहजीकच आपल्या अनेक अपत्यांतून वांचलेला एकुलताएक मुलगा विद्याभ्यासानिमित्त अल्प वयांत दूर पाठविण्याची योजना असह्य वाटली व मुलाला आपल्या दृष्टीआड न होऊं देण्याचा आग्रह शेवटास नेला, परंतु हा आग्रह फार दिवस टिकावयाचा नव्हता. ईश्वरी योजना निराळी होती. माधवरावांच्या वयाला अकरा वर्षे पुरीं झालीं असतील नसतील तोंच गोपिकाबाईंनी स्वतःच कायमचे डोळे मिटले आणि माधव-

रावांला, दुर्गाताईला इहलोकीं दृष्टीआड लोटून त्या लोकांतरास गेल्या. गोविंदरावांनीं पनीच्या वियोगाची हानि गोपिकाबाईच्या मरणानंतर अवध्या सोळा दिवसांनींच दुसऱ्या लग्नाने भरून काढली हिंदूसमाजांतील कित्येक अनिष्ट चालीपैकीं एका चालीचा माधवरावाना याप्रमाणें घरातच अनुभव आला. पुढे थोड्याच दिवसांनी माधवरावांचा विवाह झाला. वाईच्या दांडेकर घराण्यातल्या मुलीशी माधवरावांचे बाराव्या वर्षीच लग्न झाले. त्यांची बहीण दुर्गाताई हिचाही याच सुमारास विवाह झाला याप्रमाणे बालविवाहाच्या दुसऱ्या अनिष्ट रीतीचा स्वतःच्या व बहिणीच्या बाबतींत माधवरावांना परिचय घडला.

१८५६ सालांत कोल्हापुरांतले शिक्षण पुरे झाल्यावर माधवरावांच्या मनांत मुंबईला जाण्याचा विचार येऊं लागला. सख्खी आई जिवंत होती तोंवर तिच्या ममतेचा पाश त्यांच्याभोंवता होता. तिच्यामागे बहीणीचा लळा असायचा, पण ती सासर-माहेरच्या येरझारा करूं झाल्यामुळे तिच्याही अखंड सहवास-सुखाला ते मुकले. आईच्या पश्चात् त्याचे संगोपन चुलतीने चालविले होते. तथापि घरात सावत्रपणा घुसल्यावर पूर्वीच्या एकजिनसी गृहसौख्याला ओहटी न लागली तरच आश्चर्य ! घरच्या परिस्थितींत उत्पन्न झालेल्या सापत्नभावाच्या उपसर्गामुळे दुसरीकडे विद्यार्जनार्थ जाण्याच्या माधवरावांच्या विचाराला जोराची गति मिळाली असण्याचा संभव आहे. पण हा विचार अमंलात यावा कसा ? आपला विचार वडिलांच्या कानावर स्वतः जाऊन सांगण्याची माधवरावांना संवय नव्हती. दिवसाच्या चोवीस तासांपैकी फक्त जेवणाच्यावेळींच काय ती त्यांची व गोविंदरावांची गांठ पडत असे. पण

त्या वेळीं एकमेकापार्शीं मोकळ्या मनानें बोलण्याचा या बापलेकांत प्रघात नव्हता. मग वडिलांच्या कानावर माधवरावांचा विचार कसा पडणार ? समक्ष बोलण्याची अडचण दूर करण्याला माधवरावांनीं निराळीच युक्ति काढली. जनार्दन हरी कीर्तन्याशीं बोलण्याला माधवरावांना तितकीशी भीड वाटत नसे. त्यांच्याशीं ते बोलत, ही गोष्ट त्यांनीं आपल्या पथ्यावर पाडली. मुंबईस जाण्याचा विचार पक्का झाल्यावर माधवराव कीर्तन्याच्या दारांशीं धरणे घेऊन रोज बसूं लागले. कीर्तन्यांचे काम ओटोपले कीं, आम्हाला मुंबईस केव्हा धाडतां असा माधवराव प्रश्न विचारित. अखेरीस कीर्तने व गोविंदराव रानडे यांनीं मुलांना मुंबईस शिक्षणाकरिता पाठविण्याचे ठरविले. परंतु मुंबईस कोणत्या शाळेत धाडावयाचें हा प्रश्न त्यांना सोडावावयाचा होता. जनार्दनपंत कीर्तन्यांनीं पोलिटिकल एजंट क. रीव्हज याना पत्र लिहून आपला मनोदय कळविला. रीव्हज साहेबांनीं सदर मनोदयाबद्दल आनंद व्यक्त करून उलट पत्र लिहिले कीं, ब्राह्मणांचा धर्म लुच्चेगिरीचा व खोटेपणा शिकविणारा असल्यामुळे, उच्छृष्ट धर्मतत्त्वे मुलांच्या हृदयपटलावर पक्की ठसण्याकरितां तुम्ही त्यांना डा. विल्सन यांच्या शाळेंत पाठवा. एल्फिन्स्टन स्कुलांत पाठवूं नका; कारण तेथे मुलांना धर्मशिक्षण, नीतिशिक्षण दिले जात नाही. या उपदेशाचा उपयोग झाला नाही, कारण कीर्तने व रानडे यांनीं मुलांना एल्फिन्स्टन स्कुलांतच भरती केले. कर्नल रीव्हज यांच्या पत्रांवर ता. १८ नोव्हेंबर १८५६ ही तारीख आहे. यानंतर प्रस्थानाची तीथ ठरेपर्यंत डिसेंबर महिना सहज आला असेल. मुंबईस पोचतां पोचतां नाताळ उजाडण्याचा संभव होता. म्हणजे १८५७ च्या जानेवारीपासून माधवरावांच्या शिक्षणाला

व्यवस्थित प्रारंभ झाला असे मानणे उचित आहे. माधवरावांचे तीर्थ-रूप हे एक दिलदार गृहस्थ होते. अडचणीत सांपडलेल्या नातेवाईकांना व इष्टमित्रांना आपल्या ऐपतीबाहेर सढळ हातानें—इतक्या सढळ हाताने कीं डोक्यावर कर्जाचा बोजा पडला तरी हरकत नाही—साह्य करण्यास ते मागे पुढे पहात नसत. असा उदार पिता मातृविहीन एकुळ्या एक मुलाला मुंबईसारख्या दूरच्या शहरी ठेवतांना खर्चाकडे पाहिल हे शक्यच नाही. मुलाची घरच्याप्रमाणे व्यवस्था रहावी म्हणून गोविंदरावांनीं माधवरावाबरोबर एक गडी व ब्राह्मण दिला होता. एकंदर खर्चात जनार्दन हरी हे दुसरे वाटेकरी होतेच. त्यांनीं आपले मुल्ये मुंबईस पाठविले. या व्यवस्थेमुळे माधवरावांचा एक फायदा झाला. माधवरावांना गृहप्रपंचाकडे लक्ष न देतां निवेध अभ्यास करण्याची यथेच्छ सवड मिळाली. त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या पुष्कळ समवयस्क सहाध्यायी मित्रांना वरच्या हलाखीमुळे दुसरे व्यवसाय करून अभ्यास संभाळवा लागत होता. निर्वाहाची व अभ्यासाची दुहेरी काळजी वाहून ज्ञानार्जनाच्या मजला झपाट्याने व यशस्वितेने मारणारे विद्यार्थी नसतात असें नाही, पण निर्वाहाची चिंता प्रगतीच्या वेगाला खंड पाडते. सुदैवानें माधवरावांनजीक हें विघ्न कधीही आले नाही. मुंबईस ज्ञानार्जन व ज्ञानदान हाच काय तो एक व्यवसाय त्यांना करावा लागला.

उच्च शिक्षणाला प्रारंभ झाल्यापासून शिक्षणक्रम संपेपर्यंत ते केवळ पुस्तकांतला किडा बनले होते. नवे नवे ग्रंथ वाचायचे, जुन्यांचीं पारायणें करावयाचीं, सारांश वाचनाच्या जोरावर ज्ञानाचे जेवढे प्रदेश काबीज करतां येतील तेवढे करावयाचे, तसें करतांना विश्रान्ति, चुकारपणा किंवा अर्धवटपणा या विघ्नांचा जोर चालू द्यावयाचा नाही.

असा त्यांच्या मुंबईतल्या रहाणीचा मथितार्थ सांगतां येतो. मुंबईस आल्यावर त्यांनी नव्या संवयी लावून घेतल्या नाहीत. ते धुळाक्षरें शिकले त्या दिवशींच त्यांना विद्येची गोडी लागली. धुळाक्षरांनी त्यांस विद्यादेवीच्या राज्यांतली रमणीयता अतिशय दुरून व अस्पष्ट रीतीने दाखवून दिली होती. वर्णमाला, बाराखड्या, पाढे वगैरे साधने हस्तगत व मुखोद्गत करित असतांना त्यांना असे समजून चुकले कीं, या साधनांचा दृढाभ्यासच आपल्याला विद्यादेवीच्या गूढ हृद्रतापर्यंत नेऊन पोचवील. म्हणून त्यांनी लहानपणीं सदासर्वदा धुळाक्षरांचा पिच्छा पुरविल्याची एक आख्यायिका पूर्वीच्या चरित्रग्रंथातून पहावयास सांपडते. घरांत असताना भिंतीवर व सोबत्याशीं खेळतांना रस्यांतल्या धुळीत फुरसत सांपडली कीं ते अक्षरे आकडे काढूं लागत. ही लहानपणीं उपहासास्पद ठरलेली वृत्ति मुंबईस आल्यावर वयाच्या बाढीबरोबर लोकादराच्या वृद्धीस कारणीभूत झाली.

प्रकरण दुसरें.



अध्ययन.

मुंबईस आल्यावर माधवरावांनी आपल्या इतर सोबत्यासह आपले नांव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल करून शिकण्यास सुरवात केली. मुंबई इलाख्यांत शिक्षणाला प्रारंभ झाल्यानंतर सरकारने या शाळेचा गोरव लोकामध्ये वाढेल अशी काळजी घेऊन त्याची व्यवस्था चालविली होती. माधवरावांनी या शाळेत शिकण्याला सुरवात केली तेव्हां एक पार्शी गृहस्थ मुख्य अध्यापक* होते. कोल्हापुरच्या शाळेत माधवरावांचे बुद्धिगुण व्यक्तावस्तेत आले नव्हते. परंतु मुंबईस आल्यावर थोड्याच दिवसात त्यांच्या बुद्धीची कळी उमलून तिच्या परिमलाने वरील पारशी मुख्याध्यापकाचे या विद्यार्थ्यांकडे लक्ष वेधले. माधवरावांनी मुंबईस येतांना आपले स्वभावधर्म कोल्हापुरास सोडले असा वरील विधानाचा अर्थ नाही. त्यांचे मूळचे स्वभावधर्म तसेच कायम होते. सहाध्यायी विद्यार्थ्यांच्या ओळखी करणें, त्यांच्यांत जा ये सुरू ठेवणे वगैरे गोष्टी त्यांच्या हातून मुंबईस देखील घडल्या नाहींत. पण बुद्धीच्या कुशाग्रतेनें अभ्यासक्रमांतल्या विषयांचे रहस्य व मर्म ग्रहण करणें, त्या मर्मांचा आपल्या निबंधादिकांतून प्रतिभेच्या जोरावर अगदीं नवीन भासण्या-

* यांचें नांव सा. व. कैखुस्रु होर्मसजी अल्पावाला असें होतें.

सारखा उपयोग दाखविणे वगैरे गुणांच्या योगाने 'हा मुलगा असामान्य कोटींतला असून भविष्यकाळी मोठा किर्तिमान् पुरुष होणार' असे भाकित या मुख्य गुरूच्या हृदयांत स्फुरून लागले व पुष्कळां त्यानें तें बोलूनही दाखविले. यावेळीं त्यांच्या सहाध्यायी मंडळीला माधवराव कसे दिसत होते याचे शब्दचित्र त्यांच्या मृत्यूनंतर सर डॉ. भांडारकर यांनी प्रार्थनासमाजाच्या उपासनाप्रसंगी रेखाटले आहे ते असे:—

माधवरावजी १८५६ चे सुमारास कोल्हापुराहून मुबईस एल्फिन्स्टन कॉलेजांत आले. तेव्हांच माझी व त्यांची प्रथम ओळख झाली. फणसवाडींतल्या चाळींत आमच्याबरोबरच ते रहावयास आले. सोबत्याबरोबर गप्पागोष्टी करण्यांत ते आपला वेळ कधीच घालवीत नसत. त्यांची कोणाशी विशेष ओळख नव्हती व त्यांनीं करूनही घेतली नाही. दिवसारात्री ते सारखे वाचनांत निमग्न दिसत. त्यावेळी आतांप्रमाणे नेमक्या परीक्षा नव्हत्या—त्या नेमक्या परिक्षांनीं आतां अगदी घाण केली आहे! परीक्षेच्या अभ्यासाबाह्यरचे गिबनच्या इतिहासासारखे मोठमोठे ग्रंथ वाचण्यांत रात्री दोन दोन वाजेपर्यंत गुग झालेले माधवरावजी आपले खोलींत दिसत.

एका वर्षांत माधवरावांनीं हायस्कूलचा अभ्यास संपविला आणि १८५८ सालीं ते एल्फिन्स्टन कॉलेजांत प्रविष्ट झाले. कॉलेज म्हणजे उच्च विचारांचे दान व ग्रहण करण्याचे स्थान, अर्थात त्याची एकंदर रचना व भोवतालची परिस्थिति उदात्त, गंभीर विचारांना पोषक अशीच असणें योग्य आहे. विद्यादेवीच्या विद्यालयरूप मंदिरांतला प्रवेश आणि निवास अत्यंत परिणामकारक असतो. त्यामुळे मनावर होणारे शुभ परिणाम आणि संस्कार सान्या आयुष्यांत जसेच्या तसे शाबूत रहातात, किंबहुना विद्यार्थीदशेपुढच्या प्रापंचिक जीवनक्रमांत माणसांवर ओढवणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगांतून पार पाडण्यास ते बऱ्याच अंशी कारण होतात वगैरे वर्णनें विख्यात युरोपियनांपैकीं अनेकांच्या

चरित्रांत हिंदी सुशिक्षितांना वाचावयास सांपडतात. या वर्णनांत आढळणाऱ्या परिस्थितीसारखीच परिस्थिति माधवरावांच्या विद्यार्थीदशेत एल्फिन्स्टन महाविद्यालयाची असेल अशी कोणी कल्पना केल्यास ती सर्वथैव चुकीची ठरल्याशिवाय रहाणार नाही. १८५७ सालीं मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती, परंतु ती केवळ नाममात्र होती. तिचे प्रत्यक्ष स्वरूप लोकांच्या दृष्टीस पडण्याला अवधी होता. एल्फिन्स्टन महाविद्यालय जुने खरे, पण त्याची इमारत या दिवसांत चांगली नव्हती. त्या इमारतींत भरपूर उजेड देखील नव्हता. माधवराव या कालेजांत प्रविष्ट झाल्यानंतर कांहीं वर्षांनीं सर अलेक्झांडर ग्रँट यांच्या खटपटीने त्याला दुसरी चांगली इमारत लाभली. विद्यापीठाची घडी यावेळीं नीट बसली नसल्याने शाळेच्या परिक्षेवरच विद्यार्थ्यांना कालेजांत दाखल होतां येत असे व याच नियमास अनुसरून माधवराव एल्फिन्स्टन कालेजांतील उच्च शिक्षणाचा लाभ घेण्यास समर्थ झाले.

इमारतीच्या बाजूने एल्फिन्स्टन कॉलेजाची हीन स्थिति असली तरी शिक्षणाची बाजू हीन नव्हती. उलट असे ठासून म्हणतां येईल की, ती बाजू हल्लींपेक्षां फारच चांगली होती. विद्यार्थ्यांची संख्या थोडी, पण त्यांत बरेच विद्यार्थी बुद्धिमान व होतकरू होते. अध्यापक वर्गालाही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर नजर ठेवून त्यांच्यांतील गुणांना प्रगल्भ-दशा यावी ही अतिशय जबर हौस, अशा दुर्लभ योगामुळे तत्कालीन विद्यार्थी मंडळीला विद्यादेवीच्या प्रदेशाचे प्रत्यहीं अधिकाधिक आक्रमण करण्याला मुळींच अडचण वाटत नसे. माधवरावांच्या बुद्धीचा विकास आणि व्याप वाढण्याला ही एक अमूल्य संधि मिळाली आणि त्यांनीं या संधीचा यथेच्छ फायदा घेतला. माधवरावांनीं याच दिवसांत इंग्रजी

भाषा पूर्णपणे आपलीशी करून टाकली. संस्कृत भाषेचा व त्यांचा परिचय होण्याला अजून अवकाश होता. पुढे त्यांनी ध्वयंस्कृतीने आणि स्वावलंबनपूर्वक हा परिचय करून घेतला. रसायनशास्त्राचा अंतर्भाव त्यांच्या नेमलेल्या विषयांत होता. सदर विषयाच्या अभ्यासांत आस्था दाखविणारे फारसे विद्यार्थी आढळत नाहीत, अशी त्या विषयाच्या अध्यापकाची तक्रार सालोसाल वरिष्ठाकडे लेखी अहवालाच्या द्वारे जात असे, पण जे विद्यार्थी आस्था दाखवून नियमित हजर रहात म्हणून सदर अध्यापकाने आपल्या अहवालांत काहीशा कौतुकाचा उल्लेख केलेला पहावयास सांपडतो, त्यात माधवरावांचे नांव आहे. इंग्रजी भाषेचे यथार्थ आणि शास्त्रशुद्ध ज्ञान होण्याकरिता लॅटीन भाषेचा एक वर्ग उघडण्यांत आला होता. त्याचा लाभ घेण्याविषयी विद्यार्थीजनांवर सक्ती नव्हती; ज्याच्या इच्छेला येईल त्याने या वर्गात नांव दाखल करावे अशी सवलत होती. या वर्गाला साहजिकच भरपूर विद्यार्थी मिळाले नाहीत, जे सुरवातीस हजर होते त्यांची संख्या खालावत जाऊन अखेरीस चौघांची नांवे पटावर उरलीं, पण ज्यांनी कधीही या वर्गाची टाळाटाळ केली नाही, त्या विद्यार्थ्यांत माधवरावांचे नांव आहे. या लॅटीन भाषेच्या वर्गासंबंधी जो अहवाल १८५९ साली प्रिन्सिपालकडे गेला त्यांत माधवरावांच्या नियमितपणाबद्दल निर्देश आहे. हा वर्ग एक वर्षभर सतत चालला होता आणि माधवरावांनी त्या अवधीत लॅटीन भाषेतील सीझरच्या व होरेसच्या पुस्तकांचा मुळांतून आपाततः रसास्वाद घेतला. अशास्थितीत १८५९ सालच्या विद्यापीठाची पहिली मॅट्रिक्युलेशनची परिक्षा झाली व माधवराव या परिक्षेला बसले. माधवरावांच्या भाग्यफलकांत अपयश हा शब्द विधात्याने लिहिलेला नव्हता, मग त्यांना या वेळीच अपयश

कसें येणार ? ते इतर सहा विद्यार्थ्यांसह उत्तमप्रकारें पास झाले. या परिक्षेंत त्यांच्या हातून एक लहानशी गोष्ट घडली आणि ती येथें नमूद करण्यासारखी आहे. 'मनुच्या काळापासून आजपर्यंत हिंदू समाजांत घडलेलीं स्थित्यन्तरे' या विषयावर मराठी निबंध लिहिणें हे एक या परिक्षेंतलेच कलम होते. माधवरावांनीं निबंध लिहिला, परंतु त्यांत इंग्रजी राज्याबद्दल कांहीं कडक मजकूर घातला होता. या मजकुरामुळें त्यांची परिक्षकांनीं सडकून हजेरी घेतली आणि पुढे आठवण रहावी व असला मूर्खपणा पुनः त्यांचे हातून घडूं नये म्हणून त्यांना जे जादा गुण रास्त रीतीने मिळावयास पाहिजे होते, ते गुण त्यांस मिळाले नाहींत. त्याच्या मार्कांच्या अपहाराचे शासन त्यास पुरेसे आहे, असें त्यावेळीं त्यांच्या गुरूंना वाटले. पण गुरूंचा हा कयास चुकला असें दर्शविणारी एक आख्यायिका सुप्रसिद्धच आहे. सर आलेक्झांडर ग्रँट प्रिन्सिपाल झाल्यानंतर माधवरावांच्या हातून पुनश्च एकदां इंग्रजी राज्यपद्धतीवर कोरडे ओढण्याचा प्रमाद घडला. शिवाजीची राज्यपद्धति व इंग्रजी राज्यपद्धति याची तुलना करण्याच्या भरांत स्वराज्याभिमानाला बळी पडून माधवरावांनीं इंग्रजी राज्यपद्धतील नांवे ठेविलीं. हा अपराध त्यांच्या हातून घडतांच ग्रँट साहेबांनीं त्यांची कानउघाडणी केलीच. शिवाय सहा महिनेपर्यंत छात्रवृत्ति जप्त करून त्यांस सदैव ध्यानांत रहाण्याजोगे आधिक प्रायश्चित्त भोगावयास भाग पडिलें. माधवरावांनीं त्या प्रकरणापासून आत्मसंयमनाचा चिरस्थायी बोध ह्मण्टिकेवर कोरून टाकला.

मराठ्यांच्या इतिहासाविषयीं माधवरावांना किती उत्कट आदर होता हे या प्रकरणानें जगाच्या निदर्शनास आणलें असलें तरी

पाश्चात्य गुरुजींच्या हाताखालीं शिकत असतां मराठ्यांविषयीं चमत्कारिक कल्पना त्यांच्या अंतःकरणांत बिंबल्या होत्या, यांत संशय नाही. मॅट्रिकच्या परिक्षेसाठीं त्यांना मराठीप्रमाणेच एक इंग्रजी निबंध लिहावयाचा होता. या निबंधाकरिता अनेक विषय दिलेले होते. * त्यांपैकीच एक मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष (Rise and Progress of Maratha Power) हा एक विषय होता. या निबंधाच्या प्रारंभीं पडत्या काळांत स्वैतिहासावर लिहिण्याचा प्रसंग उपस्थित झाल्यामुळे अंतरंगात कोणत्या भावनांची खळबळ माजते, याचे मनोरम वर्णन दिले आहे. त्यामध्ये माधवरावांनीं शिवाजीवरील लुटारूपणाच्या आरोपाचे निरसन केले आहे. पण पेशव्यावर त्यांनीं हाच आरोप लादला असून संबंध मराठेशाहीचा समारोप करतांना हा लुटारूपणाचा कलंक खरा मानला आहे. त्या निबंधाचे आवश्यक तेवढे उतारे पुढे सादर केले आहेत, त्यावरून वरील विधानाची सत्यासत्यता वाचकाना पारखता येईल:—

To write the history of one's own country is always a pleasing task. The Felicity and the pleasure (though a little alloyed with pain, when our former power and glory have departed from our nation, when the land knows not its sons for its masters) are yet still great when one sits to write the rise and progress of his own nation. Misanthropy may like to brood over the

* ते विषय असे:—(अ) अकबरबादशहाचा इतिहास, (क) पेंढार्यांच्या व ब्रह्मदेशांतील लढाया, (ड) पावसाळी वारें व त्यांची स्थित्यंतरे, (ई) ईश (फ) अभिमान आणि पोकळ डोल यांतील फरक.

mishaps, which hastened the ruin, the pussillanimity and dissentions, which precipitated the downfall of one's own country. Amidst the sickness so deadly, and destruction so complete as now prevails though the land a warm and a patriotic bosom may prefer to breathe for a time a purer air of more distant ages, when wealth, honour, liberty were the possession of his nation. With a mind filled with such thoughts, a heart throbbing with such pleasure (though it must be owned, not unmixed with pain), it is that I sit to write the essay.

* * *

Thus originated the rise of the maratha nation—a band of robbers—(if robbery be the proper name for what Shivaji did) led by a successful chief, laid the foundation of an immense empire. Shivaji was forced to rob for no other plan promised the slightest success under the eagle-like sight and tyranny of Aurangzeb.

* * *

Thus was this empire, founded by robbers and strengthened by robbery too.

या निबंधासंबंधी एवढे विवरण करण्याचे कारण चाणाक्ष वाचकांच्या लक्षांत आल्याशिवाय रहाणार नाही. मराठ्यांच्या इतिहासाबद्दलचें त्यांचे प्रेम या निबंधांत तर व्यक्त होतेच पण मराठेशाहीवर मुसलमान इतिहासकारांना 'वाट पुसत' राजकीय हेतु मनांत धरून हिंदी प्रजेच्या तेजो-भंगार्थ इंग्रज प्रंथकारांनीं जे कुत्सित व खोडसाळ आरोप केले, त्या आरोपांचा खरेपणा माधवरावांना नकळत पटला होता, असें या निबंधावरून स्पष्ट होतें. या निबंधाची प्रशंसा डायरेक्टर ऑफ पब्लिक

इन्स्ट्रक्शनच्या तत्कालीन रिपोर्टांत आहे. मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेला हा निबंध, या दृष्टीने पाहूं लागल्यास यांत प्रशंसनीय भाग पुष्कळच आहे; पण इंग्रजी राज्यकारभाराची निंदा केल्याबद्दल जे अध्यापक रागावले त्याच अध्यापकांनी वरील निबंधाची प्रशंसा गाडली, यामध्ये खचित अर्थ आहे. माधवरावांसारख्या तीव्र जिज्ञासेच्या, समतोल बुद्धीच्या प्रचंड वाचनाच्या आणि स्वतंत्र विचाराच्या विद्यार्थ्यांला मराठ्यांची कर्तबगारी सदोप वाटली हे पाहून या निबंधाला रिपोर्टांत स्थान दिले गेले असावे, असा तर्क केल्यास तो अगदींच अप्रस्तुत ठरणार नाही. पण मराठ्यांविषयीची वरील निबंधात दृग्गोचर होणारी भावना माधवरावांचे ठिकाणी उत्तर आयुष्यांत मुळींच उरले नाही. उल्ट आदराची भावना बलवत्तर होत जाऊन मराठ्यांच्या राजकीय कर्तबगारीचे या निबंधाच्या नांवागीं बरेच सादृश्य असलेला समाधानकारक व प्रमाणशुद्ध मंडन करणारा चिरंजीव ग्रंथ माधवरावांच्या हातून आयुष्याच्या अखेरीस रचला जाऊन एक प्रकारे अप्रौढ वयांतील गैरसमजुतीच्या चुकीचे पूर्ण व अपेक्षातीत परिमार्जन झालें.

१८५९ मध्ये मॅट्रिकची परीक्षा झाली तेव्हा माधवरावांना ज्यूनियर स्कालरशिप मिळत होती. १८६१ साली सीनियर स्कालरशिपची परीक्षा झाली. माधवराव या परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना सीनियर स्कालरशिप मिळू लागली. या परिक्षेत ह्यांच्या विशाल व्यासंगाची चमक अध्यापकांच्या दृष्टीस पडली व एका प्रश्नपत्रिकेचे माधवरावांनी दिलेले जबाब शाळाखात्याच्या वरिष्ठाधिकाऱ्यांनी आपल्या रिपोर्टांत मुद्दाम जसेच्यातसे नमूद केले आहेत. या प्रश्नपत्रिकेत पहिल्या प्रश्नांत सदर परिक्षेपर्यंत किती पुस्तके वाचलीं हें विचारलें होतें. या प्रश्नाला माधवरावांनी जें

उत्तर दिलें त्यावरून १८५८ पासून १८६१ पर्यंत तीन वर्षांत त्यांनीं कोणतीं व किती पुस्तकें वाचलीं हे समजण्याला अनायासें एक साधन झालें आहे. उत्तरांत माधवराव लिहितातः—

I entered the college 10th June 1858. An account of what I have studied privately within these three years, it is impossible to give at this moment. Firstly because I did not expect such a question now; and secondly because I am not much in the habit of keeping a memorandum of my studies, still I will state here the names of all the books I can at this moment remember to have read within these three years.

Macauley—History of England vols. I and II

„ Essays vols I, II, III.

Gibbon—Decline and Fall complete

Buckle—Introduction to the History of Civilization of English vol I.

Scott's Novels—Waverley, Antiquary, Guy Mannering, Rob Roy, Old Mortality.

Bulwar Lytton—Harold and Rienzi.

Plato's Dialogues—Phædo, Georgius, Sophist.

Milton—Paradise Lost.

Scott—Marmion, the Lay of the Last Minstrel.

Byron—Giour, Corsair, Bride of Abydos.

Hornet—Diversions Vol. I.

Washington Irving—Tales of a Traveller, Conquest of Granada.

Adam Smith—Wealth of Nations Vol I, II.

Barbauld-Selections from the Spectator Vol. I.

Madam D'Arblay—Cecilia.

Compbell—Poems.

नेमलेल्या अभ्यासाला जोड म्हणून माधवरावांनी वाचलेल्या पुस्तकांची ही यादी आश्चर्यजनक आहे, असेच प्रत्येकास कबूल करावें लागेल. वरील यादीत इतिहास, काव्य, निबंध, प्रवास, कादंबऱ्या वगैरे अनेक विषयांचे ग्रंथ आहेत. तीं शेक्सपीयरच्या नाटकांचा उल्लेख नाही. परंतु अभ्यासक्रमान्वये त्यांनी पांचवा व आठवा हेन्री आणि मर्वट ऑफ व्हेनिस अशीं शेक्सपीयरचीं तीन नाटके वाचलीं असें त्यांनी या उत्तराच्या दुसऱ्या भागांत लिहिले आहे. बेकनचा एक ग्रंथ 'नोव्हम ऑर्ग्यानम' त्यांना अशाच रीतीने अभ्यासावा लागला.

या परिक्षेसाठीं त्यांना बटलरचा 'अॅनलॉजी' नामक धार्मिक तत्त्वज्ञानाचा ग्रंथ वाचावा लागला. वर सांगितलेल्या लॅटीनच्या वर्गाप्रमाणेंच बटलरचीं पुस्तके शिकविण्यासाठीं बिनसक्तीचा एक वर्ग एल्फिन्स्टन कालेजांत चालविला जात असे. माणसाला धर्माची आवश्यकता आहे धर्म हा संस्कृतीचा पोषक असून त्याच्या अभावीं मनुष्याची अध्यात्मिक उन्नति होणार नाही असे विचार माधवरावांच्या मनांत पक्के बिंबण्याला बटलरचे ग्रंथ पुष्कळ अंशीं कारण आहेत. मुळांत धर्माविषयीं श्रद्धा असल्याखेरीज बटलरच्या ग्रंथाचा उपयोग होणें शक्य नाही. तशी श्रद्धा माधवरावांमध्ये होती. ती बटलरच्या अध्ययनानें विकास पावली व निर्मळ झाली. माधवरावांनी या वर्गांत नांव दाखल केलें आणि अभ्यास चालविला. वर्गाध्यापकाने चांचणीखातर परीक्षा घेतली तेव्हां माधवरावांची या विषयांतली प्रगति विशेष दिसून आली आणि संतोषाच्या

भरांत त्याच्या गुरूने त्यास नेमलेल्या मार्काहून जास्त मार्क दिल्याची नोंद एका रिपोर्टांत आहे. माधवरावांच्या मनावर बटलरच्या पुस्तकांचा किती परिणाम झाला होता, याचे आणखी एक प्रत्यंतर उपलब्ध आहे. डेक्कन कालेजचे माजी प्रिन्सिपाल डॉ. सेल्बी यांनी विस्तृत प्रस्तावनेसह बटलरचा 'नीतिमार्ग' (Methods of Ethics) हा ग्रंथ १८८१ साली प्रसिद्ध केला. त्याचें परीक्षण* सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकांत १८८२ च्या जानेवारीच्या अंकांत माधवरावांनी केलेलें आहे. त्यांत बटलरच्या पुस्तकामुळे माधवरावामध्ये उत्पन्न झालेल्या धर्मादराचा उमाळा उत्कृष्टपणे दिसून येतो

हिंदू धर्मग्रंथांबद्दल १८६१ च्या सुमारास माधवरावांच्या मनांत कोणते विचार घोळत होते अगर याचे तसंबंधीं ज्ञान किती होते, याची किंचित माहिती करून देणारे एक उत्तर त्यांनीं या परिक्षेतच लिहिलें. बेकनची विचारसरणी व ब्राह्मणी धर्मग्रंथात आढळणारी विचारसरणी यांत फरक अगर सादृश्य काय आहे, या प्रश्नाला उत्तर देतांना माधवराव लिहितात:—

I know very little of Brahmanical Schools—either their method or their scope. Still I know this much they are dimetrically opposed to Bacon's method and are full of the restless agitation and the dogmatic tendency which Bacon has censured. They dispise that knowledge of nature which they derive from observation as being low and sordid. They have recourse to mental abstraction and

* हा परीक्षण लेख श्री. रमाबाईसाहेब रानडे यांनी प्रसिद्ध केलेल्या "Miscellaneous writings" नामक पुस्तकांत आहे.

contemplation and spun a web out of their own brains which astounds us all and is intelligible to none.

माधवरावांच्या धार्मिक विचारांत स्थित्यंतर झाले कीं काय हें ताडून पहाण्याला या उताऱ्याचा उपयोग होणारा असल्याने येथें तो सादर केला आहे.

१८६१ साली माधवरावाच्या परीक्षा आटोपल्यावर ताबडतोब त्यांच्या गळ्यात अध्यापनकर्माची जबाबदारी पडली व त्यांच्या दैनिक व्यवसायात आणखी भर टाकण्यात आली. १८६२ साली एप्रिलांत ते बी. ए. च्या परिक्षेस बसले आणि बहुमानपुरस्सर पहिल्या वर्गांत पास झाले. तेव्हा आनर्सची परीक्षा निराळी घेण्याचा विद्यापीठाचा प्रघात होता. माधवरावांनी या परिक्षेला बसण्याचो महत्वाकाक्षा धरली आणि इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन ते परिक्षेला बसले. या परिक्षेला फक्त विषय नेमलेला होता. त्यासंबंधी किती पुस्तके वाचावयाचीं याला मर्यादा घातलेली नव्हती. माधवरावांनी विषयानुरोधाने जितकीं पुस्तके वाचतां येतील तितकीं पुस्तके वाचलीं, पण आनर्सच्या परिक्षेत त्यांना उत्तम यश लाभले नाही. ते दुसऱ्या वर्गांत पास झाले. तरी त्यांच्या विद्वत्तेची जाणीव परीक्षकांना झाल्याशिवाय राहिली नाही. परीक्षकांनी स्वतंत्रपणें वर्गणी जमवून एक सोन्याचे पदक व दोनशे रुपयांचीं पुस्तके पारितोषिकादाखल त्यांस अर्पण करून आपली उदार गुणग्राहकता जगाच्या नजरेस आणून दिली. आपल्या शिष्याने संपादन केलेल्या उज्वल यशाने प्रसन्न होऊन विश्रांति घेण्यासाठीं ग्रँट साहेबांनी त्यास आठ दिवसांची रजा दिली. या रजेचा उल्लेख त्यांनी आपल्या १८६२-६३ सालच्या कामाबद्दलच्या अहवालांत केला आहे. स्वतःच्या परिक्षेचा अभ्यास व अध्यापन हीं दोन्ही

कर्तव्यें पार पाडीत असतां कोणत्याही कारणास्तव आपण एक दिवस देखील गैरहजर राहिलें नाहीं, असे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून त्यांची शाबासकी मिळविण्याचा माधवरावांचा निश्चय होता. पण दैवाने त्यांच्या निश्चयाला खो देण्याचा संकेत केल्यामुळे त्यांचा इलाज चालला नाहीं. १८६२ च्या मे महिन्यांत त्यांच्या बहिणीचा नवरा वारल्यामुळे मुबईस जाण्याला आठ दिवसांच्या उशीराचा अपशकून सुरवातीसच झाला. वर्षाअखेरीस म्हणजे १८६३ च्या उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी त्यांचे डोळे बिघडले. अभ्यासाच्या अतिरेकाने त्यांच्या डोळ्यास विकार झाला नसता तरच आश्चर्य ! डोळे इतक बिघडले कीं, प्रकाश असह्य होऊन चार दिवस माधवरावाना डॉक्टरांच्या सल्ल्याने अंधार कोठडींत पडून रहावे लागले. आपल्या गैरहजेरीच्या कारणांचा निर्देश त्यांनीं आपल्या अहवालात अगदीं मोकळ्या मनाने केला आहे. डोळे बिघडण्यापूर्वी त्यांनीं आनर्सच्या परिक्षेनिमित्त अभ्यासाचा कसा कहर उडवून दिला होता, हे यांच्याच शब्दात भाषांतररूपाने नमूद करणे उचित आहे. ते म्हणतात:—

आनर्सच्या परिक्षेसाठी मी ठोकळ अदाजानें माफक आकाराची २५००० पाने वाचलीं आणि अवघड पुस्तकांचा सारांश लिहून व एकाच विषयावरील निरनिराळ्या पुस्तकांतील तुलनात्मक टिपणें करून १०० कागद लिहिले. ऑक्टोबरच्या सुट्टींत अर्थशास्त्रावरील पुस्तके वाचण्यांत सकाळचा वेळ खर्ची घालीत होतो. दिवसाचा बाकीचा भाग इतिहासाकडे खर्ची पडत असे. रात्रीच्या पूर्व भागांत किंवा उत्तर भागांत मी लिहिण्याचें व घोकपट्टीचे काम करीत होतो. एकूण चौदा तास प्रमाणे अभ्यास चालला होता.

बी. ए. च्या दोन्ही परीक्षा उतरल्यानंतर माधवरावांनी कायद्याच्या अभ्यासास प्रारंभ केला. यांच्या मनांतून १८६४ मध्येच पहिल्या

एल्एल्. बी. च्या परिक्षेस बसावयाचे होते. हेतूप्रमाणे नेटाच्या अभ्यासास त्यांनी प्रारंभ केला. १८६३ सालच्या पहिल्या टर्ममध्ये ते दर आठवड्यास दोनदां कायद्याच्या वर्गास हजर रहात होते. पण अभ्यास आवरेल असा रंग दिसेना तेव्हां कायद्याच्या शाळेचे मुख्य अध्यापक डॉ. रीड याना भेटून त्यांच्या सल्ल्याने दर आठवड्यास चारवेळ हजर रहाण्याचा क्रम त्यांनी सुरू केला. कायद्याचा अभ्यास करतांना डोळ्यांनी माधवरावांना अगदीं हैराण करून सोडले. तरी माधवराव चार तासाचा वेळ कायद्याच्या वाचनांत घालवीत होते. याहून जास्त अभ्यास कला तर डोळे कायमचे नष्ट होतील असा धाक त्याच्या मनावर असल्याने चार तासांच्या वाचनावरच त्यांस समाधान मानून ध्यावे लागले. कोणताही विषय घेतला की त्याचे आमूल अध्ययन करावयाचे, हा जो माधवरावांच्या स्वभावांतला विशेष तो कायद्याच्या अभ्यासाचे वेळींही प्रत्ययास आला. कायद्याची जी पुस्तके परिक्षेसाठीं नेमलीं होतीं त्याशिवाय त्यांनी इतर मोठमोठाले ग्रंथ वाचले.*

बी. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांच्या कामांत वृद्धि झाली. पूर्वी अध्ययन अध्यापन, आणि खाजगी वाचन एढवाच त्यांच्यामार्गे व्याप होता. या वर्षी त्यांना विश्वविद्यापीठाने परीक्षक नेमल्याने तें कर्तव्य चोख बजावले जाण्याकरितां माधवरावांनीं बरींच पुस्तके वाचलीं तीं निराळींच. परीक्षक या नात्यानें एक जबाबदारी वाढली म्हणून माधवरावांनीं मागल्या त्रिविध कर्तव्यापैकीं एकासही फांटा दिली नाहीं. विद्यार्थी, खाजगी विद्यार्थी, शिक्षक आणि परीक्षक या चारी नात्यांनीं ज्ञानार्जनाचा तडाखा

* Blackstone's Commentaries 3 volumes; Broom's Commentaries about 500 pages; Smith's Contracts; Strange's Hindoo law.

चालविला होता. डोळ्यांनी दगा दिला नसता तर त्यांनी अधिक ज्ञानार्जन केले असते यांत संशय नाही, पण त्यांची १८६३--६४ सालच्या अहवालांत सादर केलेली पुस्तकांची यादी पाहिल्यास डोळे, दुखण्याच्या रूपाने वारंवार नकोनको म्हणत असताही त्यांनी जमविलेल्या ज्ञानभांडाराचे आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. तरी ते खेदाने अहवालाच्या शेवटी म्हणतात:—

सप्टेंबर महिन्यांत किंवा त्या सुमारास (१८६३) माझ्या डोळ्यांचा विकार अतिशय तीव्र स्वरूपांत प्रकट झाला व म्हणून मला आठ दिवसांची सक्तीची रजा घेण्याची पाळी आली. या रजेखेरीज बाकी सर्व काळ मी कॉलेजांत व कायद्याच्या वर्गांत हजर होतो. कायद्याच्या अवातर ज्ञानात खूप भर टाकावी असे माझ्या मनांत होतें, पण माझी फार निराशा झाली. या ठिकाणी आणखी एकवर्ष राहून येथील हक्कांचा उपभोग घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे. सदर मुदतीत मी एल्.एल्. बी.च्या परिक्षेला पात्र ठरेन. जर ही इच्छा सिद्धीस गेली नाही, तर या स्थळी रहाण्याला अयोग्य आहे असे समजून मी त्याचा आश्रय सोडोन.

वरील उतान्यांत माधवरावांनी जे भय व्यक्त केले आहे, तें १८६५ साली निर्मूळ ठरले. त्यांना मुख्य शंका आपली टर्म भरेल की नाही याबद्दल होती व म्हणून त्यांनी आठवड्यांतून दोन वेळां एवजी चारवेळां हजर राहून मुदतीचा अडथळा टाळण्याची तोड काढली होती. ' बलवदपि शिक्षितानामात्मन्यप्रत्ययं चेतः ' या सुभाषितानुसार आत्मविश्वासाचा अभाव हे या शंकेचें एक निमित्त समजण्याला हरकत नाही. १८६५ साली त्यांनी कायद्याची परीक्षा दिली. या परिक्षेला फक्त दोनच पदवीधर होते. एक माधवराव आणि दुसरे ाळ मंगेश वागळे. दोघांनी पहिला वर्ग पठकावला. त्यानंतर अवघ्या

तीन आठवड्यांनीं ऑनर्सची परिक्षा आली. तिला ते दोघे बसले. दोघे पास झाले, पण माधवरावांनीं पहिला वर्ग व नंबर हस्तगत केला आणि वागळे दुसऱ्या वर्गांत उतरले. शिक्षकाचें काम संभाळून या परिक्षेची तयारी करावयाची असल्याने माधवरावांवर अभ्यासाचा ताण क्विती पडला असेल याची कल्पना सहज करतां येईल. त्यांनीं वाचलेल्या कायद्याच्या पुस्तकांची यादी* पुष्कळ ठिकाणीं प्रसिद्ध झालेली आहे. मोठमोठ्या धुरंधर कायदेपंडिताना आजसुद्धां ती विस्मयानें तोंडांत बोटे घालावयास लावते. फेलो या नात्याने १८६५-६६ सालीं प्रिन्सिपालकडे पाठविलेल्या अहवालांत त्यांनीं या वेळच्या अभ्यासाबद्दल थोडी माहिती दिली आहे. आपण ही माहिती दिल्याने कोणी आपल्यावर घमेडीचा तर आरोप करणार नाहीना, अशी शंका त्यांच्या मनांत डोकावून गेली म्हणून त्यांनीं माहितीचा संक्षेप केला आहे. ते लिहितातः—

मे व आक्टोबर महिन्याची सर्व सुटी कायद्याच्या अभ्यासांत संपविली. दरम्यानच्या काळांतही तोच क्रम ठेवला होता. सामान्य परीक्षा आटोपल्यावर ऑनर्सच्या परिक्षेला बसण्याचा मला सल्ला मिळाला. त्या परिक्षेला फक्त तीनच आठवड्यांचा अवधी उरला होता. त्यामुळे मला नाताळच्या सुटी-पर्यंत अभ्यासान्यतिरिक्त कांही करणें शक्य नव्हते. परिक्षेतील यशाने माझ्या या सगळ्या परिश्रमाचा भरपूर मोषदला मिळाला असे मी समजतो. मी व वागळे असे दोघेच विद्यार्थी असल्याने आम्ही बहुतेक अभ्यास एकत्र केला. वाचलेल्या पुस्तकांची यादी बटाईखातर दिलेली नाही. ज्या कोणाचा आमच्यावर विश्वास आहे, त्यांचा विश्वास अपात्रीं ठगला नाही, हें दाखविण्याच्या हेतूनें ही यादी जोडलेली आहे. आमच्या हेतूचा गैरसमज कोणी करून घेणार नाही, अशी आम्हांस उमेद आहे.

* कायद्यांच्या व इतर पुस्तकांची यादी शेवटी परिशिष्टात दिली आहे.

१८६६ सालीं माधवरावांची विद्यार्थीदशा संपली. १८५९ सालापासून यावेळेपर्यंत अव्याहत सुरू असलेला ज्ञानयज्ञ यावर्षी समाप्त झाला. माधवरावांनी या काळांत जें अपूर्व बुद्धिवैभव दाखविलें, त्याचें कौतुक करणारे राज्याधिकारी तेव्हां असल्यामुळे, दरसाल त्यांचा गौरव वाढत होता. मुंबई विश्वविद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ सर बार्टल फ्रीयर या गव्हर्नराच्या हस्ते १८६२ सालच्या एप्रिलांत २८ व्या तारखेला झाला. तो समारंभ जितका गंभीर दिसेल तितका दाखविण्याची व्यवस्था केलेली होती. बी. ए.च्या परिक्षेत माधवरावांनीच अग्रस्थान पटकावले असल्यामुळे त्यांच्या नांवाचा उल्लेख गव्हर्नरसाहेबांनी आपल्या भाषणांत केला आणि त्यांच्या भावी उत्कर्षाबद्दल आशा दर्शविली. मॅट्रिकपासून पांच वर्षांचा अवधि लोटल्याशिवाय एम्. ए.ची परीक्षा देतां येणार नाही असा विद्यापीठाचा नियम असल्यामुळे माधवरावांनी १८६२ मध्ये बी. ए.ची सीमा ओलांडली तरी १८६३ पर्यंत त्यांस एम्. ए. च्या परिक्षेसाठी वाट पहाणें भाग होतें. या पांच वर्षांच्या नियमाचा सर बार्टल फ्रीयर यांनी मुद्दाम निर्देश केला होता. पण १८६४ सालीं माधवरावांनी एम्. ए. ची परीक्षा दिली. १८६५ सालीं एम्. ए.ची पदवी बहाल करतांना आपली आशा सफळ झाल्याचे पाहून फ्रीयरसाहेबांना अतिशय धन्यता वाटली व पुनः त्यांनी नामोच्चारपूर्वक माधवरावांचा गौरव बोलून दाखविला. यावेळीं माधवराव कायद्याच्या अभ्यासांत निमग्न होते, ही गोष्ट ओळखून फ्रीयरसाहेबांनी हिंदी कायदेपंडितांच्या भवितव्याविषयी आपल्या पदवीदान समारंभाच्या भाषणांत बरीच चर्चा केली आहे. १८६६ त कायद्याची पदवी अर्पण करण्याचा योग आला तेव्हां माधवरावांच्या

योग्यतेचे विद्यापीठानें वेगळ्याप्रकारे चीज केले होतें. विद्यापीठाच्या फेलोमध्ये या तरुण पदवीधराचा समावेश करून विद्यापीठाच्या सूत्रधारांनी व सरकाराने त्यांचा सन्मान केला होता. फ्रीयरसाहेबांनी माधवरावांना फेलोमंडळींच्या मालिकेत गोवतांना विशेष गौरवाच्या भाषेत त्यांचें स्वागत केलें. फायरसाहेबांच्या पदवीदान समारंभाच्या भाषणांतून विद्वत्ता चमकलेली आढळत नाही. हिंदी सुशिक्षितांच्या भवितव्याबद्दलचा कळवळा मात्र त्यांत प्रामुख्याने दिसून येतो. विद्यापीठांतून बाहेर पडणाऱ्या तरुणांचीं कर्तव्ये आणि जबाबदारी कोणती यांचा फ्रीयरसाहेबांनी पुष्कळ ऊहापोह केला आहे. इंग्रजी शिक्षणाबद्दल प्रारंभापासूनच हिंदी समाजांत नानाविध गैरसमजुती उत्पन्न झाल्या होत्या. इंग्रजी शिक्षणाचा प्रसार हे एक १८५७ च्या बंडाचे कारण गणलें जातें. प्रस्तुत बंडाळी ऐन भरांत असताना इंग्रजी राज्यकर्त्यांनी विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठांच्या स्थापनेची वाटाघाट कलकत्यास सार्वभौम सरकारांत चालली होती तेव्हां फ्रीयरसाहेब एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलर या नात्याने कलकत्यास होते. बंडाचा वणवा विझल्यावर त्यांची नेमणूक मुंबई इलाख्याच्या गव्हर्नराच्या जागी झाली. मुंबई इलाख्याशीं त्यांचा संबंध पूर्वी आला होता. यामुळें गव्हर्नर या नात्याने त्या इलाख्याच्या विद्यापीठाचा पहिला पदवीदानसमारंभ साजरा करतांना त्यांस धन्यता वाटावी यांत अस्वाभाविक काय आहे ? बंडाच्या दारुण प्रसंगाला कारणीभूत असणाऱ्या शिक्षणाचीं मुळें विद्यापीठांच्या द्वारें खोल व विस्तृत रुजत चाललेली पाहिल्यावर हें शिक्षण सार्थकीं लवण्याचें श्रेय तरुण पदवीधरांनीं संपादावें व इंग्रजी विद्येविषयींच्या लोकांत रूढ झालेल्या दुष्ट ग्रहांचा निःपात करावा हा एकच विचार

फ्रीयरसाहेबांच्या मनांत उत्कटत्वानें उद्भवणें शक्य व साहजिक होतें.

या विचाराचा उपदेश त्यांनीं आपल्या कारकीर्दीत दरसाल केला. त्याचें सार असें:—

तुमच्यावर केवळ विद्यापीठाचीच कीर्ति अवलंबून नाही. समाजाची नीति तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही विश्वविद्यापीठाचे पदवीधर आहात. तुमच्या वर्तनांत सगळ्या सुशिक्षित जगाचे गुण दिसावयास पाहिजेत. विशिष्ट सरकारचे, समाजाचे अथवा देशाचे गुण तुमच्या वर्तनांत दिसल्यानें इतिकर्तव्यता होणार नाही. तुम्हांस जें शिक्षण मिळाले आहे, त्या शिक्षणानें सामाजिक नीतिमत्ता लयास जाते, तुम्ही वडील मंडळीची अवज्ञा करूं लागता, गर्विष्ठ आणि स्वयंमन्य बनता, असा या शिक्षणावर एक आरोप आहे; तो तुम्ही दूर केला पाहिजे. विद्या आणि नीतिमत्ता यांचा परस्परसंबंध आहे, हें नित्य लक्षांत असू या. तुम्हाला जर विद्वान आणि शहाणे व्हावयाचें असेल तर विद्यापरायणतेला उच्च प्रतीच्या निर्मळ बुद्धिमत्तेप्रमाणेच अंतःकरणाची पवित्र शुद्धता आवश्यक आहे, हें कधीही विसरूं नका.

या व अशा प्रकारच्या दरसाल घडणाऱ्या उपदेशाचा परिणाम माधवरावाच्या मनावर झाल्याशिवाय राहिला नाही. माधवरावांना हा उपदेश ऐकतांना काय वाटत होते, हे त्यांनीं पुढे १८७० सालीं फ्रीयरसाहेबांच्या व्याख्यानसंग्रहाला प्रस्तावना लिहून व्यक्त केले आहे.

शिकलेल्या हिंदी लोकांत विद्याभिरुचि आणि सुसंस्कृतता वाढण्याकरितां उत्तेजन देऊन त्यांनीं आमच्या देशाला ऋणबद्ध करून ठेवलें आहे. त्यांची युनिव्हर्सिटींतलीं भाषणें म्हणजे सरकारी खलितेच होत. या भाषणांतून त्यांनीं भविष्यद्रष्ट्या आचार्यांप्रमाणें गत आणि भविष्य या दोन्ही काळांमध्ये नजर फेकून त्यांच्या बऱ्यावाईट विशेषांची, अस्पष्ट दिसणाऱ्या आशामय वर्तमान काळाशीं, तुलना केलेली पहावयास सांपडते. ज्या भाषणांत त्यांनीं विद्यापीठांच्या

स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे, तें भाषण म्हणजे या देशांत क्वचित् अनुभवास येणाऱ्या दुर्लभ वक्तृत्वाचा एक मासला, असें समजावयास हरकत नाही. हीं वार्षिक भाषणे म्हणजे एक प्रकारें अमोलिक विचारविनिमय होत व त्यांचा वैतिक परिणाम श्रोत्यांच्या हृदयांतून कधींच नष्ट होणार नाही.

वरच्या उताऱ्यांतील शेवटचे शब्द माधवरावांनीं निरर्थक लिहिलेले नाहीत, हे त्यांच्या चरित्रावरून निदर्शनास येणारच आहे. कायद्याच्या विश्वविद्यापीठाने नेमलेल्या परीक्षा आटोपल्यावर ते अॅडव्होकेटच्या परिक्षेची सिद्धता करूं लागले. त्यासाठीं त्यांनीं स्मॉलकॉज कोर्टांत व हायकोर्टांत हजर रहाण्याची परवानगी घेतली. दर बुधवारी हायकोर्टांत शुक्रवारी स्मॉलकॉज कोर्टांत माधवराव जात होते. १८६६ त उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत हायकोर्टाच्या व अपीलेट ओरिजिनल अशा दोन्ही भागांत त्यांनीं आपली हजेरी ठेवली होती, पण मुंबई इलाख्याचे पहिले अॅडव्होकेट माधवरावांनीं व्हावे, असा दैवयोग नसल्याने आणखी पांच वर्षे सदर हेतु असिद्धच राहिला. हीं पांच वर्षे, विद्यार्जनाची आणखी एक कायदेशीर मजल गांठण्याच्या दृष्टीने निष्फळ दिसलीं, तरी एकंदर कार्याच्या दृष्टीने फार महत्वाची आहेत. याच पांच वर्षांत माधवरावांनीं सार्वजनिक कर्तबगारीचा पाया घातला.

माधवरावांनीं आपल्या प्रिन्सिपालकडे पाठविलेल्या कामाच्या अहवालांतून, विचार करण्याजोगा एक भाग आढळतो. विद्यार्थी या नात्याने अभ्यासाची व त्याशिवाय तदानुषंगिक दुसरीं पुस्तके त्यांस वाचावीं लागत होती. विद्यार्थीदशेतच अध्यापकाची कामगिरी त्यांवर पडल्यामुळे तिचा उपयोग त्यांनीं आपलें ज्ञान वाढविण्यांत करून घेतला. परीक्षक या नात्याने त्यांस त्या त्या विषयाचा व्यासंग करणें प्राप्तच होतें, पण याशिवाय त्यांनीं खाजगी रीतीनें वाचन केल्याची माहिती

त्यांच्या अहवालांतून आहे. विचार करण्याजोगा भाग म्हणून वर म्हटलें तो हाच होय. त्यावरून त्यांची अलौकिक ज्ञानलालसा तर दिसून येतेच पण तिजबरोबर कामाचा विलक्षण उरक दिसून येतो. १९१५ सालीं माधवरावांचा एक संकीर्ण लेखसंग्रह श्री. रमाबाई रानडे यांनीं प्रसिद्ध केला असून त्याला सर दिनशा वाच्छा यांनीं लहानशीच पण सुंदर मार्मिक प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेत सर दिनशा यांनीं म्हटले आहे कीं, परिक्षेचा अभ्यास म्हणजे माधवरावांच्या हातचा केवळ मळ होता. या विधानाची यथार्थता माधवरावांनीं एम्. ए. च्या परीक्षेच्या वेळीं पटवून दिली. बी. ए. च्या परीक्षेकरितां केलेल्या अभ्यासाची व वाचलेल्या पुस्तकांची हकीकत माधवरावांनीं तपशीलवार दिली आहे. पण एम्. ए. च्या परिक्षेचा त्यांच्या अहवालात मागमूस देखील लागत नाही. ज्या वर्षी त्यांनीं एम्. ए. ची परीक्षा दिली त्या वर्षीच्या अहवालांत त्यांनीं कायद्याच्या अभ्यासाचा पाढा वाचला आहे. खाजगी वाचनाचीही त्यांत नोंद आहे. हा अहवाल लिहितांना आपण एम्. ए. ची परीक्षा दिली हें जणू काय त्यांच्या ध्यानांतच नव्हतें. असा विसर त्यांस पडण्याचे कारण एकच दिसते व तें हेच कीं, त्यांना एम्. ए. च्या परिक्षेसाठीं वेगळे परिश्रम करावे लागले नाहींत. बी. ए. च्या वेळीं त्यांनीं जे प्रचंड परिश्रम केले, त्यांच्या जोरावर त्यांनीं एम्. ए. ची पदवी मानासह (ऑनर्ससुद्धां) सहजलीलेनें हस्तगत केली. परंतु एक गोष्ट लोकांच्या कानावर फारशी नाहीं. लोक असें समजतात कीं, माधवरावांना संस्कृत भाषेचें ज्ञान बिलकूल नव्हतें. त्यांनीं संस्कृत भाषा हा विषय परिक्षेला घेतला नव्हता. या एकाच आधारावर लोक प्रस्तुत समजुतीला थारा देत आहेत. १८८७ सालीं मलबारींच्या सुधारणाप्रक-

रणांत दादाजी वि. रवमा या खटल्याची भर पडल्यानंतर खळबळ उडाली हेव्हां माधवरावांना, एका संस्कृत भाषेच्या पंडिताने भरसभेत समक्ष बर्दळीवर येऊन 'तुह्याला संस्कृत भाषेचे ज्ञान नसतांना उगीच त्या भाषेतील शास्त्रवचनांचा काध्याकूट कशाला करता ' असा टोमणा मारण्याचे धाडस केले. लोकप्रवादाचा एक मासला म्हणून हा प्रसंग येथें निवेदन केला आहे. माधवरावाना या प्रसंगी आत्मश्लाघा करून उत्तर देतां आले असते, पण त्यांच्या स्वभावरचनेत या दुर्गुणाला स्थळ नव्हतें, मग तो याचवेळीं प्रकट व्हावा कसा ? माधवरावांनीं संस्कृताच्या अभ्यासाला कॉलेजचा शास्त्री मदतीस घेऊन १८६३ सालीं जानेवारीच्या अखेरीस सुरुवात केली. हितोपदेशाचीं शंभर पाने व विल्यम्सच्या संस्कृत व्याकरणाचा कांहीं भाग एवढ्यावरच हा अभ्यास त्यावर्षी थांबला. १८६४ सालीं आक्टोबरच्या सुद्धींत त्यांनीं विक्रमोर्वशीय, शाकुंतल आणि हनुमन्नाटक अशीं तीन पुस्तके शास्त्र्याच्या साहाय्याने वाचल्याची नोंद त्यांच्या १८६५ सालच्या रिपोर्टांत आहे.

माधवरावांचा विद्यार्थीदशेचा इतिहास पूर्ण होण्याकरिता आणखी कांहीं गोष्टी यथें निवेदन करणे अवश्य आहे. त्यांच्यावेळीं हार्कनेस, ह्यावर्ड, ह्यूलिंग्ज, सर अलेक्झांडर ग्रॅट वगैरे विद्वान व कळकळीचे इंग्रज, एल्फिन्स्टन कॉलेजचे अध्यापक होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासपद्धतीवर त्यांचें लक्ष असे. विद्यार्थ्यांनीं शाळेच्या अभ्यासाबरोबर भावडीच्या विषयाचा खाजगी व्यासंग ठेवावा अशी त्यांची इच्छा असल्यानें त्यांजकडून विद्यार्थीवर्गाला सदैव उपयुक्त सूचना व प्रोत्साहन दिलें जात असे. पण सर्वांत जास्त लाभ जर माधवरावांना कोणा गुरूकडून झाला असेल तर तो सर अलेक्झांडर ग्रॅट यांजपासून, हें

प्रसिद्ध आहे. ग्रॅटसाहेब १८६० सालीं आक्टोबरच्या ६ व्या तारखेस प्रोफेसरीच्या कामावर रुजू झाले. इंग्लंडांत त्यांनीं आपल्या विद्वत्तेच्या जोरावर मोठी ख्याति मिळविली होती. हा नामांकित अध्यापक आपल्याला लाभणार असे समजतांच विद्यार्थ्यांच्या हृदयांत नानाप्रकारच्या आकांक्षा उत्पन्न झाल्या व पुढें अनुभवान्तीं त्या खऱ्या ठरल्या. ग्रॅटसाहेब एल्फिन्स्टन कॉलेजांत आल्यावर त्यांनीं अनेक सुधारणा घडवून आणल्या. ते मोकळ्या मनाचे व विद्यार्थ्यांची अहर्निश चिंता वहाणारे असल्यामुळे विद्यार्थीवर्गाची त्याजबद्दल भक्ति वाढली. पण त्यांतल्या त्यांत जर कोणत्या विद्यार्थ्यांने त्यांचे चित्त आकर्षण करून घेतले असेल तर ते माधवरावांनीं. आपल्या या शिष्याविषयीं त्यांनीं बहुधा दरसाल स्वतःच्या अहवालात गौरवाचे शब्द घातले आहेत. १८६२-६३ सालचा विस्तृत अहवाल माधवरावांनीं तयार केला, तेव्हां ग्रॅटसाहेब प्रिन्सिपाल होते. त्यांनीं डायरेक्टरकडे खालील शब्दांत या अहवालाची शिफारस केली:—

I would bring to your notice the remarkable report submitted by Mr. Mahadeo Govind of his work during the past year. This report represents the efforts and achievements of a Hindoo student of superior calibre.

एरवीं ग्रॅटसाहेब कितीही सदय अंतःकरणाचे व विद्यार्थ्यांच्या हिताविषयीं कळकळ बाळगणारे असले, तरी शिकविण्याच्या कामांत फार कडक होते. मुलांच्या मनावर आईबापांचा व पालकांचा वचक रहावा म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसंबंधीं, व कॉलेजांतील चालचलणुकीसंबंधीं नोंद तयार करून, ती पालकांकडे पाठवून देण्याची रीत त्यांनीं अमलांत आणली. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीकडे त्यांची नजर असे व

येथील हवापाणी, चालीरीती यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक प्रकृती-
वर होणाऱ्या परिणामांत कॉलेजांतला अभ्यास भर टाकतो कीं काय,
याचा छडा लावण्यापर्यंत त्यांच्या बारीक नजरेची धाव जात असे.
त्यांच्या अध्यापनपद्धतीबद्दल विद्यार्थीवर्गाने केलेले वर्णन येथें देतोः—

विद्यार्थ्यांला प्रत्येक विषयाचे पद्धतशीर व परिपूर्ण ज्ञान व्हावें, गतकाळाचें
ऐतिहासिक ज्ञान घिनचूक मिळवून त्यांसंबंधी विद्यार्थ्यांने स्वतःची बुद्धि स्वतं-
त्रपणें चालवावी, विद्यार्थी गतानुगतिक किंवा परप्रत्ययनेय बुद्धीचा न व्हावा,
म्हणून आपण आपल्या वर्तमानें व शिस्तीच्या कडकपणानें प्रयत्न करीत होता.
महत्त्वाच्या विषयावर एखादा विद्यार्थी धिमेपणानें व संमजसपणानें सर्व बाजूंची
पूर्ण माहिती न मिळवितां जर घाईनें मनाच्या गैरवाजवी खात्रीवर विश्वसून
निश्चित अभिप्राय देण्यास प्रवृत्त झाला, तर त्याचा निरुसाह करून आपण अर्था-
कच्या अभ्यासाबद्दल त्याच्या मनांत तिटकारा उत्पन्न होईल, अशी खबरदाखी
घेत होता.

सर अलेक्झांडर ग्रँट याचा माधवरावांवर कसा लोभ होता, या-
विषयीं अनेक आख्यायिका लोकांस विदित आहेत. त्या सर्वांची पुनरुक्ति
येथे करण्याची जरूरी नाही. ग्रँटसाहेब १८६८ सालीं विलायतेला
जाण्याकरितां निघाले, तेव्हां माधवरावांनीं पुढाकार घेऊन त्यांस मानपत्र
देण्याचा समारंभ तत्कालीन मुख्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालीं केला.
वरील उतारा त्या मानपत्रातलाच आहे. तो वाचीत असतां माधव-
रावांची छात्रवृत्ति कोणत्या कारणास्तव सहा महीने बंद झाली असेल
हें ध्यानांत आल्याशिवाय रहात नाही. मानपत्राचा मसूदा माधवरावांनीं
तयार केला होता. उत्तर देतांना ग्रँट साहेबांनीं त्यांच्या भाषेची वाखाणणी
केली असून जाहीर रीतीनें आपल्या आवडत्या शिष्याच्या विशाल व्यासं-
गाची आणि प्रबळ मनोरचनेची (extensive reading and powerful

mind) प्रशंसा गाइली आहे. कातडीच्या काळेगोरेपणावर माणसाची योग्यता ठरविण्याचा राज्यकर्त्यांचा रिवाज ग्रँटसाहेबांना तिरस्करणीय वाटे. 'काला आदमी' लायक आहे अशी खात्री झाली की, त्याची अनुरूप अधिकारावर नेमणूक करण्यास ग्रँटसाहेब सदैव तयार असत. इंग्रजी भाषेच्या प्रोफेसराची जागा ग्रँटसाहेबांमुळेच माधवरावांना मिळाली. ग्रँटसाहेब ऑक्सफर्ड विश्वविद्यापीठांत गाजलेले एक जाडें प्रस्थ होते. विद्वत्तेच्या ख्यातीमुळे त्याचे सरकारांत दांडगे वजन होतें. या वजनाचा योग्य दिशेने उपयोग करण्याची त्यांना हौस होती. सुदैवाने त्याच्या शब्दाला मान देणारा व त्याची अंमलबजावणी करणारा फ्रियरसारखा गव्हर्नर इलाख्याचा राज्यकारभार पहात होता. यामुळे ग्रँटसाहेबांच्या शिष्यांचे गुण उजेडांत येऊन त्यांचे उत्तम चीज झाले.

प्रो. ह्यूलिंज यांचा स्वभाव ग्रँटसाहेबांहून भिन्न होता. विद्यार्थ्यांत आपण होऊन मिसळण्याची त्यांना संवय नव्हती. शिवाय त्यांना मौनाची आवड जास्त, त्यामुळे विद्यार्थीवर्गाला वरवरच्या अनुभवावरून ते मनाचे कुरठे व आंतल्या गाठीचे गृहस्थ असावेत, असे वाटून प्रायः विद्यार्थी त्यांच्याशी सलगी करण्याच्या भरीस पडत नसत. परंतु ज्या कोणाला त्यांच्या स्वभावांतली खुबी कळे, त्यांचा व प्रो. ह्यूलिंज यांचा आपसांत लोभ वाढायला उशीर लागत नसे. माधवराव हे एक सदर अध्यापकाच्या मेहेरनजरेतले शिष्य होते. माधवराव कालेजांत शिकायला लागले त्यावेळीं हॉवर्डसाहेब डायरेक्टर होते. त्याजकडे जाणाऱ्या प्रोफेसरांच्या अहवालावरून, माधवरावांच्या गुणांची माहिती त्यांस मिळाली. माधवरावांच्या कामगिरीचे खडे शेवटीं डायरेक्टराच्या टेबलावर जाऊन पडत असल्याने, या उदयक्षितिजावर प्रतिवर्षी अधिकाधिक

तेजस्वितेनें चमकणाऱ्या अढळ ताऱ्यानें हावर्डसाहेबांसारख्या गुणज्ञ डायरेक्टराचें अंतकरण भारून टाकलें. १८६१ सालीं सीनियर स्कालरशिपच्या परिक्षेत माधवरावांच्या विद्याव्यासंगाचा आणि स्वयंप्रज्ञेचा प्रत्यय परिक्षकांना येऊन, त्यांचा एक पेपर सगळ्याच्या सगळ्या डायरेक्टराच्या रिपोर्टांत दाखल करण्यांत आला. हा पेपर कोणता हें वाचकांना माहित आहे. नेमलेल्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तके वाचून विद्यार्थ्यानें किती ज्ञान संपादन केले हे पहाण्याकरितां स्वतंत्र प्रश्नांचा एक पेपर त्यास दिला जात असे. त्या पेपराच्या कसोटीला माधवराव बावन्नकशी उतरलेले पाहून, हावर्डसाहेब चकित झाले व त्यांनीं माधवरावांचे जबाब शाळाखात्याच्या रिपोर्टांत घातले. १८६२ सालीं बी.ए.च्या परिक्षेत त्यांनीं गुरुजनांच्या सर्व अपेक्षा सिद्धीस नेणारा विजय संपादन केला. ग्रँटसाहेबांप्रमाणे हावर्डसाहेबांना आनंद होऊन त्यांनीं रिपोर्टांत—

दक्षिणा फेलो व एल्फिन्स्टन कालेजांतला एक शिक्षक या नात्यानें काम करित असलेला एक मराठा ब्राह्मण विद्यार्थी महादेव गोविंद बी. ए. याने १८६२ च्या नोव्हेंबरमध्ये इतिहास व अर्थशास्त्र या विषयांमध्ये (ऑनर्सची) परीक्षा दिली. परीक्षा घेण्याचे काम मि. वेस्ट व मि. वर्डस्वर्थ, प्रिन्सिपाल पूना कॉलेज, यांनीं केलें. प्रस्तुत विद्यार्थी भूषणावह रीतीनें पास झाला.

ही माधवरावांच्या गुणाची हकीकत दिली आहे. कै. गणपतराव मानकरांनीं लिहिलेल्या माधवरावांच्या चरित्रांत, हावर्ड साहेबांनीं माधवरावांचे परिक्षेचे कागद विलायतेस पाठविले व तिकडे त्याच्या प्रतिभायुक्त विद्वत्तेची ख्याति पोंचविली, अशी एक आख्यायिका घातली आहे.

माधवरावांच्या सर्व गुरूंनीं ते अद्वितीय पुरुष आहेत अशी खूण गांठ मनांत बांधून ठेवली होती. त्यांचा अद्वितीयत्वाची साक्ष सहाऱ्यायी वर्गालाही पटली होती. वाचनाच्या शर्यतींत माधवरावापुढे अघाडी

मारणारा कोणी सहाध्यायी नव्हता. त्यांचे सहाध्यायी सामान्य नव्हते. भांडारकर, वागळे, फेरोजशाहा मेधा, वामन आबाजी मोडक, आबाजी विष्णु काथवटे, कुंटे, शंकर पांडुरंग पंडित, वगैरे मंडळी थोड्याशा अंतरानें बरोबर किंवा मार्गे होती. त्यांचेही फेलोशिपच्या कामगिरीचे रिपोर्ट आहेत, पण माधवरावांची बरोबरी त्यापैकीं एकालाही करतां आली नाही. वर निर्देिशिलेल्या प्रस्तावनेत सर दिनशा वाच्छा यांनीं माधवरावांच्या विद्यार्थीदशेचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे:—

आमच्यापैकीं कोणालाच रानड्यांची चिकाटी, धिमपणा आणि वाचन-लालसा या गुणांमध्ये बरोबरी करता येत नव्हती. धिमपणा व चिकाटी हे मराठ्याच्या स्वभावाचे गुणधर्मच आहेत, ...पण रानडे विद्यार्थी असतांना हा चिकाटीचा जन्मसिद्ध गुण पराकाष्ठेस पोचलेला आढळून येत असे. आमच्यातले कांहींजण त्यांस विनोदाने ' बालमतंगज ' (The Infant Elephant) म्हणत असत. त्यांच्या शरीराचा बाधा धिप्पाड आणि ओबडधोबड असल्याने हत्तीची उपमा सहज सुचे. रानडे, भावी आयुष्यांत अप्रतिम विद्वान् म्हणून गाजणार याविषयीं आमच्यामध्ये कोणाचेच द्विधा मत नव्हतें पुढें त्यांच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये जे गुण प्रकट झाले ते, अविश्रांत श्रम करणारे एक विद्यार्थी या नात्यानें या काळांतही लक्षांत येत असत. शहरच्या चालचलणुकीचा किंवा शिष्टाचाराचा गंध त्यांच्या अगीं जडला नसल्याने आपण कांही विचित्र आचरण करीत आहों, हे ध्यानांत न येतां ते एखाद्या बाकावर बसत व समोरच्या टेबलावर पाय ठेवून डोक्यावर पगडी आहे कीं, आपण बोडकेच आहोंत याची फिकीर न बाळगतां वाचण्याला प्रारंभ करीत आणि दुपारपासून तिन्हीसांजपर्यंत एकाग्र चित्ताने क्षणाचीही विश्रांति न घेतां वाचन चालवीत. एकदां स्वारी वाचनांत गर्क झाली कीं, मग त्यांना समोवती काय चाललें आहे याचें मुळीच भान उरत नसें.

दुसरे एक अनुगामी सहाध्यायी कै. प्रो. आबाजी विष्णु काथवटे यांनीं माधवरावांची विद्योपासना थोड्याशा निराळ्या शब्दांत वर्णिले आहे.

मी माधवरावांची विद्यार्थीदशा पाहिलेली आहे आणि तेव्हांपासूनच माझ्या चिंतांत त्यांजबद्दल आदर उत्पन्न झाला. विशेषतः अभ्यासावरील [त्यांची अव्यभिचारिणी भक्ति पाहून फारच आदर वाटत असे. टाऊन हॉलांत परीक्षा चालू असतां एक पेपर आटोपला म्हणजे दुसरा पेपर सुरू होण्यापूर्वीच्या वेळांत ते पुस्तक घेऊन वाचू लागत आणि कोणीतरी दुसरा पेपर लिहिण्यास जाण्याची वेळ झाली, असें जेव्हां सांगावें, तेव्हां ते पुस्तक ठेवून देत; इतकें त्यांना वाचनाचें बंद होतें. ते अभ्यासाचा एक मूर्तिमत अवतारच होत असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही.

परिक्षेच्या अभ्यासासाठीं माधवरावांनीं जे वाचन केले, त्याचा तपशील सामान्य माणसाची छातो दडपून टाकणारा आहे. तेवढ्यावर माधवरावांचें समाधान झाले नाही. त्यांनीं प्रतिवर्षीं अभ्यासाव्यतिरिक्त खाजगी वाचन करण्याचा परिपाठ ठेवला होता. एम्. ए. ची परीक्षा दिली त्या वर्षाच्या अहवालांत अभ्यासाच्या पुस्तकांचें नांव नाही. अध्यापनासाठीं वाचलेल्या पुस्तकांची नामावळी आहे. खाजगी वाचनाचेही कलम त्या अहवालांत सुटलेले नाही. बी. ए. च्या वर्षीं त्यांना वर्गांत चालणाऱ्या अभ्यासांमध्ये मन गुंतविण्याला फुरसत नव्हती. तथापि त्यांनीं वर्गांतली हजेरी न चुकू देण्याची खटपट केली. 'आपल्यास वर्गांतल्या हजेरीपासून कायमचा म्हणण्यासारखा कांहीं लाभ झाला नाही,' असें त्यांनीं दिलगिरीनें अहवालांत म्हटलें आहे. हे दिलगिरीचे विधान माधवरावांचे आहे, हा मुद्दा लक्षांत ठेवला ह्याणजे हजेरी अगदींच वाया गेली असे समजण्याचे धाडस कोणीही करणार नाही. अन्यत्र लक्ष देण्याची जरूर आहे, म्हणून वर्गांत चालणाऱ्या विषयांशीं माधवरावांचे तादात्म्य न होणे शक्य नव्हतें. कारण तें स्वतःच वरील खेददर्शक वाक्य लिहिल्यानंतर

म्हणतात कीं, 'वॉरबर्टन व कोलरिज यांनीं प्रतिपादिलेल्या राज्यसत्ता व धर्म यासंबंधींच्या तत्त्वमीमांसेचे कामापुरते ज्ञान प्रोफेसरांच्या वर्गांतल्या व्याख्यानांनीं मला करून दिले; प्रिन्सिपालसाहेबांनीं मिलचें तर्कशास्त्र शिकवितांना केलेल्या टीकेमुळे त्या ग्रंथकाराच्या तर्कनिरूपणाविषयींच्या माझ्या शंका निरसन पावल्या.' याशिवाय वेळ नसल्याची तक्रार करीत असतांनाच, माधवराव निबंधलेखनाकडे किती तास खर्ची घालीत होते, हे मुद्दाम कथन करण्यासारखे आहे. वर्गाबरोबर त्यांनीं पुष्कळ निबंध लिहिले. निबंध लिहिण्यापूर्वीं आपण दोन तास विषयांसंबंधीं माहिती गोळा करण्यात, ती व्यवस्थित जुळविण्यात व विचार करण्यांत घालवीत होतो, आणि प्रत्यक्ष निबंध लिहिण्यामध्ये तीन तासांचा व्यय होत असे, ही गोष्ट त्यांनीं नमूद केली आहे. परिक्षेच्या तयारीकरितां सर्वांना दिपविणारे अफाट वाचन करून पुनः खाजगी रीतीच्या ज्ञानसंपादनाची रंग त्यांच्यांत प्रत्यहीं शिल्लक रहात असल्याचे पहावयास सांपडत असल्याने, त्यांच्या बरोबरीच्या व मागच्या विद्यार्थ्यांनीं आश्चर्यघोतक आठवणी लिहिल्या आहेत. बी. ए. चे वर्ष म्हणजे माधवरावाच्या बाबतींत पराकाष्ठेच्या अभ्यासाचे वर्ष होते. तथापि ते अभ्यासाला पुरून उरले व खाजगी रीतीने त्यांनीं पुढील पुस्तके वाचलीं—

1 *Macaulay*—Speeches, 2 *Gil Blas*, 3 *Tocqueville*—*Revolution*, 4 *Curran*—Speeches, 5 *The Last of the Barons*, 6 *Devereux*, 7 *Pevoke*—*India in Greece*, 8 *Smollet*—*Peregrin Pickle* and 9 *Sir Lancelot Greaves*, 10 *Wilson*—*Hindoo Sects*, 11 *Newman*—*University and Education*, 12 *Byron*—*Don Juan*, *Childe Harold* and *Sardanapalus*.

खालील पुस्तकांचे वाचन त्यांनी १८६३-६४ साली केले—

१ *Buckle*—History Vol. II; *Macaulay*—History 5 Vols.; ३ *Coleridge*—Poetical works—Piccolomni, Wallenstein; ४ *Thier*—French Revolution २०० pages; ५ *Shelley*—Poetical works—Queen Mab, Prometheus, Cenci; Revolt of Islam; ६ *Petrarch*—Sonnets; ७ *Voltaire*—Henriad; ८ *Alfieri*—Agamemnon; ९ *Foster*—Essays, १० Eugene Aram; ११ *Sir G. Lewis*—Influence of Authority in matters of opinion Vol. I and II; १२ History of Inductive Science Philosophy.

१८६४-६५ या वर्षात त्यांनी आणखी काहीं ग्रंथकारांच्या वाङ्मयाचे अवलोकन करून आपल्या ज्ञानांत भर टाकली—

१ *Maine*—Ancient Law; २ *Mill*—Representative Government; ३ *Sir G. Lewis*—Dialogue on Government, Political terms, Method of observations in Politics Vol. I; ४ *Macaulay*—Continuation of History of England; ५ *Mansel*—Bampton Lectures; ६ *Merivale*—Vol. I to VII; ७ *Milman*—Christianity Vol. I and II; ८ *Cohrille*—Empire of the Romans; ९ *Carlyle*—French Revolution १० Portions of Wordsworth.

विद्यार्थ्यांची विवेचनशक्ती, प्रतिभा किंवा व्यासंग यांची ओळख त्यांनी लिहिलेल्या निबंधांतून घडण्याचा जितका संभव असतो तितका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागांत नसतो. माधवरावांनी निबंधलेखना-नेच आपल्या बुद्धिमत्तेची प्रभा गुरुजनांच्या निदर्शनास आणून दिली. पुढे सार्वजनिक कार्यांत पडल्यावर त्यांनी निबंधांच्या साह्याने आपले विचार हिंदी जनतेला शिकविले, या गोष्टीकडे लक्ष दिल्यास त्यांच्या

निबंधाबद्दलची माहिती विद्यार्थी दशेच्या वृत्तान्तांत गोवर्णे योग्य ठरते. दुर्दैवाने त्यांनी कालेजांत शिकत असतांना लिहिलेल्या निबंधांच्या सर्व वहा उपलब्ध नाहीत. १८५९ सालची एकच वही त्यांच्या दप्तरांत मिळाली. निबंधलेखनाकडे माधवराव किती वेळ घालवीत असत याची माहिती वर आलेली आहे. प्रोफेसराने नेमून दिलेल्या विषयावर निबंध लिहितांना सामान्यतः विद्यार्थी आपल्या मनोविकारांचे प्रतिबिंब त्यामध्ये पडू देत नाहीत. माधवरावांच्या स्वभावाची ठेवण निराळी असल्याने त्यांच्या निबंधांत जागजागी विवेचनाच्या अनुरोधाने उचंबळलेल्या मनोविकारांची छाया पहावयास सांपडते. 'शेतकी' या विषयावरील निबंधांत त्यांनी एका ठिकाणी 'मी ब्राह्मणजातींत जन्मास आल्यामुळे मला शेतकीचे प्रत्यक्ष ज्ञान कांहीं नाही,' असे स्वच्छ सांगून टाकले आहे. या निबंधाखाली 'फार उत्तम' (Very good) असा शेर प्रोफेसराने दिला आहे. त्यांचे निबंध मोठाले आहेत. 'व्यवहारांत सौंदर्याला किती प्रमाणांत फांटा मिळावा' अशा अर्थाच्या एका निबंधाची लांबण पाहून प्रोफेसराने त्याखाली 'Too long an exercise in composition' अशी सूचना लिहिली आहे. दरमहा एकदोन निबंध लिहावयाचे असले म्हणजे त्यांत विविधता ठेवणे भागच आहे. या वहीत नाना विषयांवर निबंध आहेत. कांहीं तात्त्विक विवेचनाचे असून कांहीं केवळ वृत्तांतपर आहेत. एका निबंधांत दुष्यंत-शकुंतलेच्या विवाहाचा इत्थंभूत इतिहास असून त्याचा शेवट भरताच्या जन्माची हकीकत देऊन केला आहे 'दुष्यंतामागून त्याचा पुत्र भरत गादीवर आला व त्याच्या नांवावरून माझ्या देशाला भरतखंड हें नांव प्राप्त झालें' अशी देशाभिमानाची किंचित् छटा

दाखविणारे वाक्य आहे. गोल्ड स्मिथच्या 'व्हिकार ऑफ वेकफील्ड' या कादंबरीला सदर वहीत नाटकाचा पोषाख चढवून सजविले आहे. 'बंदुकीची दारू व मुद्रणकला यांची तुलना' अशा नांवाचा एक निबंध आहे. त्याखाली लांबच लांब वाक्ये व दांडगाईचीं विधानें असा शेरा पहावयास सांपडतो. या वहीत एकंदर दहा निबंध आहेत.

या लांबलेल्या प्रकरणाची परिसमाप्ति माधवरावांच्याच शब्दांनीं केल्यास उचित होईल. बार्शीचे एक वकील रा. गोविंद कृष्ण टिळक यांनीं १८९३ सालीं माधवरावास एक पत्र पाठविलें व त्यांच्या विद्यार्जना-संबंधीं अनेक प्रकारची माहिती विचारली. माधवरावांनीं त्यास समक्ष बोलावून पुढील माहिती सांगितली:-

शास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, काव्य वगैरे अनेक विषयांवरील ग्रंथ मी वाचीत असतो. परंतु त्यात विशेषेकरून इतिहास व अर्थशास्त्र या विषयाकडे मात्रा ओढा असल्यामुळें त्या सबाचे बहुतेक ग्रंथ माझ्या पहाण्यात आले आहेत. × × × शेक्सपीयरचीं नाटके व वाल्टर स्कॉटच्या कादंबऱ्या मी वाचल्या आहेत. × × × कोणताही ग्रंथ वाचला, म्हणजे त्याचा सारांश, तो ग्रंथ बाजूस ठेवून मी लिहून काढतो व ह्याप्रमाणें मला सारांश लिहितां आला म्हणजे त्या ग्रंथाचें ह्रदय मला कळलें असें मी समजतो. माझ्या ज्ञानाबद्दल लोकांस नवल वाटण्याचें कारण नाहीं. कारण ज्ञान संपादन करण्यास मला जितकी अनुकूल स्थिति होती तितकी दुसऱ्यास क्वचितच असेल. सर आलेक्झांडर ग्रॅट माझे गुरु होते व विद्यार्जनांत मला त्याची फारच मदत झाली. विद्यार्थी, फेलो व प्रोफेसर म्हणून एकंदर दहा बारा वर्षे मला कालेजांत घालविण्यास सांपडलीं व त्याच काळांत मला कालेजांतील लायब्ररीचा बराच उपयोग करून घेतां आला. माझ्यावेळचे विद्यार्थी कालेजांत मिळणाऱ्या सटीचा काळ फुकट घालवीत नसत. सुटींत कांहीतरी विषय नेमून घेऊन त्यावर आम्ही परिश्रम करीत असूं.

प्रकरण तिसरें.



अध्यापन.

साधारण मानाने असे सांगता येते कीं, माधवराव १८६१ साला-पासून फेलो म्हणून विद्यार्जनाच्या जोडीने विद्यादान करूं लागले. १८६१ सालीं त्यांची फेलो या नात्याने कॉलेजांत नेमणूक झाली. परंतु त्या वर्षीच्या कामाचा अहवाल हातीं न आल्यामुळे त्याविषयीं कांहींच तपशील देतां येत नाहीं. १८६२ सालापासून त्यांचे पुढील अहवाल उपलब्ध आहेत. त्यावरून त्यांनीं खालच्या वर्गांना इतिहास भूगोल, गणित, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, निबंधलेखन, इंग्रजी कविता, वगैरे विषय शिकविल्याचे दिसून येते. गणित, इंग्रजी कविता इत्यादि विषयांत त्यांना आपलें ज्ञान व्यक्त करण्याला सवड नव्हती. मॅट्रिक-सारख्या अगदीं कनिष्ठ प्रतीच्या वर्गांना निबंधलेखन शिकवावयाचें काम त्यांच्याकडे असल्यानें त्यांत विशेष चमत्कार वाटण्याजोगी करामत निदर्शनास येत नाहीं. चुकीचीं वाक्ये दुरुस्त करावयाला सांगणें, किंवा गद्य उताऱ्यांचें छंदोबद्ध रूपांतर करावयास लावणें, असा त्यांचा या विषयांतला क्रम होता. तर्कशास्त्र शिकवितांना त्यांनीं व्हेटलेच्या पुस्तकाचा उपयोग केला पण जे भाग त्या पुस्तकावरून समजण्यासारखे,

नव्हतें त्या भागांचे रहस्य गळीं उतरण्याकरितां ते मिल, टाम्सन वगैरे मोठमोठ्या पंडितांनीं रचलेल्या पुस्तकांतले उतारे वाचून दाखवीत असत. एक वर्षीं हावर्डसाहेबांनीं माधवरावांकडे भूगोलांत विद्यार्थ्यांची प्रगति होण्याकरितां विशेष प्रकारची कामगिरी सोंपविली होती. नकाशे काढतां आल्याखेरीज नद्या, शहरे, डोंगर याची नामावळी तोंडपाठ करूनही भूगोलाचे महत्व आणि मर्म विद्यार्थ्यांना समजत नाहीं, असे जाणून हावर्डसाहेबांनीं नकाशांच्या रूपरेपांचे तक्ते तयार करण्याची कल्पना काढली. सदर रूपरेपाच्या पोटांत शहरें, नद्या, डोंगर वगैरे भौगोलिक परिस्थिति कशी दाखवावयाची याबद्दलच्या सूचना लिहिण्याचें काम हावर्ड साहेबांनीं माधवरावांना सांगितले. माधवरावांना हे काम नवीनच होतें. परंतु काम नवीन आहे अगर कठीण आहे म्हणून त्याला सादर न होण्याची वृत्ति माधवरावांत नव्हती. त्यांनीं ते काम पत्करले. सुद्धीत त्यासंबंधानें तयारी करावयाची असा त्यांनीं विचार केला होता व त्याच सुमारास हावर्डसाहेबांचे विलायतेस प्रयाण झालें नसते, तर तें काम माधवरावांच्या हातून शेवटास गेल्याचे पहाण्याचा योग आला असता. हावर्डसाहेबांनीं हिंदुस्थान सोडल्यामुळे ते काम झालें नाहीं, तथापि माधवरावांनीं भूगोल शिकवितांना पुढें एकदां जी पद्धत स्वीकारली ती आजदेखील शिक्षणविषयांत लक्ष घालणारांना ग्राह्य वाटेल. प्रथम त्यांनीं सर्व भूगोलचे सामान्य ज्ञान विद्यार्थ्यांना करून दिलें. नंतर ऐतिहासिक पूर्वापर अनुक्रमाने वेगवेगळाले देश घेऊन त्याविषयीं भौगोलिक माहिती विद्यार्थ्यांच्या कानावर घातली. भूगोलाचा व इतिहासाचा अतिनिकट संबंध आहे. मानवी पराक्रमानें अपूष्ठाच्या मूळ स्वरूपांत सारखे बदल होत असतात. सृष्टीच्या बाह्य

रचनेंत मनुष्यसमाज आपल्या सोयीगैरसोयींच्या अनुरोधानें सतत फेरफार करीत असतो. सृष्टीच्या पोटांतली खनिज संपत्ति शोधून तिच्या जोरावर तो हजारो वर्षे ओसाड व माणसाच्या वस्तीला नालायक समजल्या जाणाऱ्या प्रदेशांतून गजबजलेलीं शहरें वसवितो. समुद्राच्या नैसर्गिक मर्यादा बदलणे, नद्यांचे ओघ शेतीसाठीं अडविणे, दुर्गम मानल्या जाणाऱ्या पर्वतांतून वाटा पाडणे, वगैरे कामें मनुष्याच्या हातून नित्य घडत असल्याने मानवसमाजाच्या इतिहासानुसार भूगोलाची बाह्य दृश्ये निरंतर पालटत आहेत. एखादे राष्ट्र उदयास आले किंवा अस्तास गेले की, त्याचा भूगोल वेगळे स्वरूप धारण करतो. माधवरावांनीं ही गोष्ट लक्षांत घेऊन इतिहासाच्या साह्यानें भूगोलाची विद्या आपल्या छात्रांस पढविली. पण त्यांतही त्यांनीं आणखी एका युक्तीचा अवलंब केला होता. इतिहासाची मनोरंजकता व बोधप्रदता राष्ट्रांतल्या पराक्रमी व्यक्तींच्या चरित्रांत साठविलेली असते, हें तत्त्व माधवरावांच्या हृदयांत पूर्णपणे ठसलेले होतें. एखादा कर्तृत्वशाली पुरुष राष्ट्रांत निपजतो व सगळ्या समाजाच्या व्यवहाराला नवें वळण लावतो, हा सिद्धांत ध्यानांत आणून माधवरावांनीं अशा युगप्रवर्तक पुरुषांचीं चरित्रे सांगून त्या त्या राष्ट्रांच्या भूगोलाचा विषय रंगविला. यामुळे विद्यार्थीवर्गाचा दुहेरी फायदा झाला, हे निराळे सांगण्याची गरज नाही. माधवरावांना ज्यांनीं पाहिले नाहीं, अशांनीं माधवरावांची ही भूगोल शिकविण्याची पद्धति कल्पनेच्या बळावर अंतश्चक्षूसमोर उभी केल्यास आजदेखील ती मनोरम भासल्याशिवाय रहाणार नाही.

इतिहास आणि अर्थशास्त्र हे माधवरावांचे अत्यंत आवडते विषय. त्या विषयांचें सांगोपांग आकलन होण्याकरितां त्यांनीं अपाह

परिश्रम केलेले, अर्थात् ते विषय शिकवितांना त्यांची बुद्धिमत्ता व विद्वत्ता पूर्णपणें विकसित होत असे आणि तिच्या वैभवाने विद्यार्थ्यांच्या वृत्ति स्तिमित होऊन जात, अशाबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्या आख्यायिकांच्या खरे पणाबद्दल त्यांच्या रिपोर्टांतून पुष्कळ पुरावा आढळतो. विद्यार्थ्यांना या विषयाची गोडी लागावी म्हणून त्यांनीं योजलेले उपाय देखील त्यांच्या प्रतिभेचे द्योतक आहेत. त्यांच्या काळात विद्यार्थ्यांना ग्रीस, रोम, इंग्लंड व हिंदुस्थान या चार देशांचे इतिहास शिकावे लागत होते. ग्रीस व रोमचा इतिहास इराण व इजिप्त या देशांच्या इतिहासाशीं क्रियाप्रतिक्रियेच्या रूपाने संबद्ध आहे. इराणच्या इतिहासामागे जवळच बाबिलोनियाचा इतिहास आढळतो. माधवरावांनीं या देशांच्या इतिहासाचे अध्ययन विद्यार्थ्यांकडून करविले. रोम, इंग्लंड, हिंदुस्थान यांच्या इतिहासाबद्दल त्यांनीं स्वतंत्र परिश्रम केले. त्यांच्या खाजगी वाचनक्रमांत हिंदुस्थाना-संबंधीं ऐतिहासिक ग्रंथांचा समावेश नव्हता. अध्यापनाच्या तयारी करितां त्यांनीं मिल, एल्फिन्स्टन, फेरिस्ताचे भाषांतर, इत्यादि ग्रंथ समग्र वाचून टाकले. एकदांच वाचून टाकले असे नव्हे, तर पुनः पुनः त्यांचीं पारायणें केलीं. ब्रिटिशांच्या आमदानीचा इतिहास समजण्यासाठीं प्रथम मरे, टेलर यांची संक्षिप्त पुस्तके व नंतर मॅक्फाल्लेन, थार्नटन यांनीं लिहिलेलीं पुस्तके नजरेखाली घातलीं. स्वतःच्या वाचनार्चीं टिपणें वर्गांत आणावयाचीं आणि त्यांवरून विषयाचे सविस्तर विवेचन करावयाचे असा त्यांचा प्रघात होता. पण एवढ्यावर त्यांनीं आपलें समाधान करून घेतलें नाहीं व विद्यार्थी जनाचें समाधान होऊं दिले नाहीं. दर आठवड्याला ते एखाद्या ऐति-

हासिक घटनेवर विद्यार्थ्यांना निबंध लिहावयास सांगत. मुसलमानी आमदानीपासून झालेलें नफानुकसान, एखादी गुंतागुतीची मोहीम, एखाद्या ऐतिहासिक पुरुषाचे चरित्र, हिंदुस्थानांत आढळणाऱ्या शेत-साऱ्याच्या विविध पद्धति, इत्यादि विषय निबंधासाठीं नेमून त्याबद्दल आपल्या ज्ञानार्थें सगळे भांडार माधवराव व्याख्यानाच्या रूपानें विद्यार्थीवर्गाच्या स्वाधीन करीत. कधीं कधीं विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घडामोडींच्या स्थळाचा नकाशा काढून आणायला सांगत. म्हैसूरची मोहीम, मराठ्यांची युद्धे, कार्नावालिसनें अंमलांत आणलेला कायम धान्याचा बंदोबस्त, वेल्स्लीचा राज्यकारभार वगैरे प्रकरणांच्या बाबतींत विद्यार्थ्यांना प्रत्येक बारीकसारीक मुद्दा समजावा म्हणून माधवरावांनीं वर निर्देशिलेल्या पुस्तकांशिवाय विल्कोसचा म्हैसूरचा इतिहास, मालकमचा माळव्याचा इतिहास, इत्यादि दुसऱ्या ग्रंथाचे परिशीलन केले होते, असा दाखला त्यांच्या अहवालांत आहे.

ग्रीसरोमचा इतिहास शिकवितांना माधवरावांनीं कॉलेजच्या वाचनालयांत सांपडले तेवढे ग्रंथ वाचले. मुलांना प्रश्न विचारतां यावेत म्हणून वर्गांत अर्नाल्ड, लिडल, स्मिथ यांच्या संक्षिप्त पुस्तकांचा उपयोग केला जात असे. परिक्षेच्या तयारीला या लहान लहान पुस्तकांचे वाचन पुरेसें होते, पण परिक्षेची तयारी म्हणजे विषयांचें आकलन नव्हे, हा हिंदुस्थानांतला सध्यांचा सार्वत्रिक अनुभव आहे. माधवरावांनीं आपला अभ्यास ज्ञानसंग्रहबुद्धीने केला होता. परिक्षेंतील यश हें त्यांचें ध्येय नव्हते. गुरूचा बाणा असा असल्यावर विद्यार्थीवर्गाची दृष्टि संकुचित रहाणें शक्य नाहीं. माधवरावांची अध्यापनसरणी त्यांस सर्वदां रुचतच होती असे म्हणतां येत नाहीं, परंतु आपल्या

कर्तव्यांत व्यंग राहूं नये, ही त्यांची वृत्ति असल्याने आपल्या ज्ञानाचा संचय, विद्यार्थ्यांसमोर मांडण्यांत त्यांनी कधीच कुचराई होऊं दिली नाही. यासाठी त्यांनी अर्नाल्ड, मेरिन्हेल, डा. गूथीनीं केलेले टॅसिटसचे भाषांतर, निभूर, कीटले, गिबन, मिल्मन (ख्रिस्ती धर्माची प्रारंभावस्था) वगैरे इतिहासग्रंथांचे अवगाहन केले. हिंदुस्थानासंबंधी ऐतिहासिक निबंधलेखनाचा जो वृत्तात वर निवेदन केला आहे, तोच या बाबतींतही अक्षरशः लागू आहे.

१८६४ ते ६६ या तीन वर्षांत त्याच्याकडे फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास शिकविण्याचे काम आले होते. ते त्यांनी उत्तम रीतीने बजावले अशी त्यांच्या एका शिष्याने, विविधज्ञानविस्तारात* कांहीं आठवणी देऊन, साक्ष पटविली आहे. कोणत्याही एका पुस्तकावर भिस्त ठेवून त्यांतले विवेचन वेदवाक्यासमान मानणे हा माधवरावांचा स्वभावच नव्हता. प्रत्येक विषयाची सर्व बाजू पाहून, त्या परस्पराशीं ताडून पारखून नंतर आपले मत बनवावयाचे अशी त्यांनी आपल्या मनाला संवय लावली होती. थोड्या वाचनाच्या अल्पसंतोषाला त्यांच्या प्रखर जिज्ञासेनें हद्दपार केले होते आणि शिष्यगणाच्या हृदयांतून जिज्ञासा प्रज्वलित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून त्यांनी बकल, टाकेव्हील, कार्लाइल, अॅलीसन, थिअर, ला मार्टिन, मिन्येट वगैरे इतिहासकारांच्या ग्रंथांबरोबरच बर्क, स्मिथ मॅकिन्टॉश या लेखकांच्या पुस्तकांचे स्वतः अध्ययन केले आणि त्यांचे विचार, विद्यार्थी श्रोत्यांना समजावून सांगितले. या ग्रंथांपैकी कांहीं ग्रंथ केवळ वृत्तांतमय असून कित्येकांत फ्रेंच राज्यक्रांतीसंबंधी साधक बाधक तत्त्वविवेचन आहे. इतिहासाचे

* वर्ष ४५ मार्च १९१४ अंक ६ पृष्ठ ९५.

सगळें रहस्य, त्यापासून निघणाऱ्या व मार्गदर्शक होणाऱ्या सिद्धांतमय तत्त्वज्ञानांत आहे, हें ज्ञात्यांना सांगावयास नको. माधवरावांना इतिहासविषयाची निरुपम भक्ति व आसक्ति यामुळेच जडली होती.

गिबनच्या इतिहासाचें ४४ वे प्रकरण शिकविण्याची जोखीम एक वर्षां माधवरावांवर टाकण्यांत आली, तेव्हां हे काम त्यांनीं मोठ्या हौसेने पत्करले. आपण या कामाला बहुतांशीं लायक आहोंत अशी त्यांच्या मनाची खात्री होती. विद्यार्थीने या प्रकरणांतल मजकूर प्रथम वाचावयाचा, तो वाचून झाल्यावर माधवरावांनीं त्यांतले ऐतिहासिक निर्देश व उपरोधात्मक वाक्ये समजून सांगावयाची, नंतर मुलांनीं घरीं वहांतून वर्गांत शिकलेल्या भागाचीं टांचणे स्वच्छ लिहावयाची अशी माधवरावांनीं रीत घालून दिली होती. विद्यार्थ्यांना माधवरावांची गिबन-संबंधी शिक्षणपद्धति इतकी आवडली कीं, त्यांनीं परिक्षेपूर्वीं पुनः उजळणी होण्याकरितां माधवरावाकडे विनंतीचा शब्द टाकला आणि माधवरावांनीं तो वाया जाऊं दिला नाही. त्यांनीं जितके तास कॉलेजांत काम करावे म्हणून निर्बंध केला होता, त्याच्या बाहेर त्यांनीं आठवड्यांतून बरेच वेळा या विषयाकडे खर्ची घालून विद्यार्थीवर्गाचा संतोष संपादन केला. गिबनच्या इतिहासांतील ४४ व्या प्रकरणांत रोमन राज्यांतील कायद्यांची वाढ कसकशी होत गेली याचा वृत्तांत आलेला आहे. कायद्याच्या विकासाची गति समजण्याला 'ज्यूरिस्पूडन्स' या विषयाचें ज्ञान आवश्यक असते. माधवरावांकडे हे प्रकरण शिकविण्याची जबाबदारी येण्यापूर्वीं एक वर्षभर त्यांनीं ज्यूरिस्पूडन्सचा अभ्यास त्या विषयाच्या वर्गांत हजर राहून केला होता व म्हणूनच त्यांनीं आपण सदर प्रकरण शिकविण्याला लायक आहोंत अशी स्वतःच्या मनाशीं

खूणगाठ बांधून तिचा उच्चार अहवालांत केला आहे. कायद्यांतल्या फेरफाराप्रमाणें लोकांच्या चालीरीतींत व पर्यायानें समाजविषयक सम-जुतींत फरक पडत जातो. रोमन समाजाच्या सामुदायिक जीवनक्रमांत वेळोवेळीं अंमलांत आलेल्या कायद्यांनीं इतकी क्रांति करून सोडली कीं, रोमन राष्ट्र उदयास आले त्यावेळच्या व पुढच्या सामाजिक व्यवहाराचा एकमेकाशीं मुळींच मेळ राहिला नाही. हिंदुस्थानांतही इंग्रजांनीं केलेल्या कित्येक कायद्यामुळे असेच फरक झालेले होते. त्यांतले कांहीं फरक तर माधवराव उपगुरूची कामगिरी बजावीत अस-तांना लोकांच्या ताज्या आठवणींत होते. हे मुद्दे ध्यानांत ठेवल्यास रोमन कायद्यांचा वृत्तांत मुलांना मनोरंजक का वाटला याची निराळी चर्चा करण्याची गरज नाही.

माधवरावांच्या शिक्षणाबद्दल त्याचे शिष्य त्यांच्या पश्चात् वाखाणणी करणारे निघाले, पण माधवरावांनीं जे अनुभव आपल्या अहवालांत नमूद केले आहेत, त्यावरून त्यांची पुष्कळदां विद्यार्थ्यांनीं केवळ परीक्षाभिमुख व ज्ञानालालसाशून्य प्रवृत्ति दाखवून निराशा केली, असेच म्हणावें लागते. एकदा तर त्यांना विद्यार्थीवर्गानें चांगलेंच तोंडघशीं पाडले. इतिहासात बरेच विद्यार्थी नापास झाले व त्यांना आपल्या अहवालांत त्याबद्दल कारणे सांगण्याचा प्रसंग आला. विद्यार्थीवर्गाचा हलगर्जीपणा व त्यांना अवगत नसलेल्या विषयावर विचारलेले प्रश्न अशीं नापास होण्याबद्दल दोन कारणें त्यांनीं दिली आहेत. माधवरा-वांनीं विषय खुलवून रंगविण्याकरितां खूप तयारी करावी, विद्यार्थी आपल्या तोंडून बाहेर पडणाऱ्या ज्ञानाच्या प्रवाहाचें स्वागत करण्या-करितां उत्सुक आहेत असें समजून वर्गांत विवेचन आरंभावें आणि

विद्यार्थ्यांनीं उदासीन असावे, असे प्रसंग त्यांच्या अनुभवास पुष्कळदां आले. ज्ञानापेक्षां परिक्षेची महती विद्यार्थ्यांनां अधिक वाटण्याचें मन्वंतर आजकाल नवें सुरू झालेले नाही. माधवरावांच्या वेळींच या प्रवृत्तीचा प्रादुर्भाव झाल्याचे त्यांच्या रिपोर्टांवरून स्पष्ट नजरेस येते. प्रत्येक विद्यार्थ्यांची सारी भिस्त लहान लहान पुस्तकांवर. परीक्षा कशी उतरेल हीच त्यांची काळजी आपल्या ज्ञानाचा विस्तार व्हावा याची त्यांना मुळींच फिकीर नसे. माधवरावांचा सगळाच प्रकार वेगळा. परिक्षेच्या वेळेपर्यंत त्यांच्या हातात युनिव्हर्सिटीने नेमलेलीं पुस्तके सहसा दिसायचीं नाहीत. इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र यावरील मोठमोठाले ग्रंथ अगोदर वाचावयाचे, त्यातला ग्राह्याश पचवून टाकायचा आणि शेवटीं नेमलेल्या पुस्तकावरून नजर फिरवावयाची अशा तऱ्हेचा त्याचा अभ्यास होता. आपली ही पद्धत उत्तम अशी त्यांची स्वानुभवपूर्वक खात्री होती, पण या पद्धतीचा अंगीकार त्यांच्या विद्यार्थ्यांपैकीं फारच थोड्या विद्यार्थ्यांनीं, व तोही यथाशक्ति केला असेल. एकंदरीत त्यांना आपली तयारी व शिकवण याचा विद्यार्थ्यांच्या चित्तावर, पालथ्या घागरीवर ओतल्या जाणाऱ्या पाण्याप्रमाणे, निष्फळ परिणाम होत आहे, असाच अनुभव आला. हिंदी इतिहास शिकवितांना एक वर्षीं त्याची विद्यार्थ्यांनीं निराशा केली. आयत्यावेळीं आपल्याला तयारी करतां येईल अशा भरंवशाने विद्यार्थी आपलीं पुस्तके न वाचतां रोज वर्गांत येत; अशा स्थितींत त्यांना प्रश्न विचारण्याची सोयच नाही. प्रश्न विचारलाच तर विद्यार्थ्यांच्या मानेचे नकारसूचक आंदोलन गुरूने खेदपूर्वक पहावयाचें, याखेरीज या प्रश्नांचा दुसरा उपयोग काय होणार ? माधवरावांना

असा अनुभव दोनदां विशेष आला. त्यांची आवृत्ति दरसाल होत होती. शेवटीं १८६५-६६ सालच्या अहवालांत त्यांनीं आपल्या मनातले विचार ओकून टाकले:—

I was sorry to find the majority of the class were content with the manuals. I have ever found it to be true from my experience as a teacher and student that in the long run there is less waste of time and energy, more of permanent benefit and present enjoyment, in reading the largest standard authority upon a particular period of History than in reading half a dozen times the smaller manuals, invariably so dry and only for revision purposes.

इतिहासाचीं सर्व अंगे उपांगे विद्यार्थ्यांच्या हृदयांत ठसविण्याचा प्रयत्न माधवराव जितक्या आस्थेने करीत, तितक्याच आस्थेने अर्थशास्त्राचीं तत्वे समजून देण्याचा प्रयत्न करीत असत. १८६४-६५ या वर्षांत त्यांनीं अर्थशास्त्र शिकविण्याला प्रारंभ केला. तेव्हां मिल्लेने लिहिलेल्या अर्थशास्त्राचे लोकांत अतिशय प्रस्थ होते. मिल्लेने प्रतिपादिलेल्या अर्थशास्त्राच्या तत्वांनीं चांगल्या चांगल्या विद्वान व चिकित्सक बुद्धीच्या गृहस्थांना भारून टाकले होतें. माधवरावांचे मिल्ल्या प्रतिपादनाविषयीं फारसे अनुकूल मत नव्हतें व याला कारण त्यांचें अर्थशास्त्रासंबंधीं अफाट वाचन हेच होय. अर्थशास्त्राचीं तत्वे कसकशी उत्पन्न झालीं, तीं कोणत्या देशांत उत्पन्न झालीं, त्यावेळीं त्या देशांत कोणत्या सांपत्तिक उलाढाली चालू होत्या वगैरे गोष्टींचा इतिहास त्यांनीं वाचला असल्यानें, मिलसारख्या एखाद्या शास्त्रज्ञानें—तो कितीही

जाडा आणि जगन्मान्य पंडित असला तरी—जगापुढें मांडलेले सिद्धांत सर्वांशी आणि सर्वत्र ग्राह्य ठरणे शक्य अगर अवश्य नाही, आणि इष्टही नाही, असा त्यांचा ठाम समज झाला होता. १८७१-७२ सालीं पुण्यास व्यापारावर व्याख्याने देऊन त्यांनीं हा समज प्रत्यक्ष व्यवहारांत खरा करून दाखविण्याचा उद्योग आरंभला. अर्थशास्त्र शिकवितांना विद्यार्थ्यांच्या मनांत मिलचे सिद्धांत कायमचे रुजून त्यांच्या राष्ट्रीय संपत्तिविपयक विचारांना भलतेच वळण लागूं नये, एतदर्थ त्यांनीं खटाटोप चालविला होता. त्यांनीं अर्थशास्त्र शिकविण्याला सुरुवात केली तेव्हां मिलचें पुस्तक विद्यार्थ्यांनीं वाचले होते. माधवरावांनीं ताबडतोब दुसरीं पुस्तके शिकविण्यास घेतलीं. सीनियर, मॅकुलॉक, रॅमसे, माल्थस, बॅस्टिअॅट या ग्रंथकारांचे विचार निवेदन केल्यावर शेवटीं तुलनात्मक पद्धतीने परिक्षेच्यापूर्वीं मिलचे पुस्तक वर्गांत वाचलें व विद्यार्थीवर्गाचा नियोजित अभ्यास पुरा करून दिला.

माधवरावांच्या अध्यापनाचा ज्या मुदतींतला वृत्तांत वर दिला आहे, त्याच काळांत त्यांची योजना परीक्षकाच्या अधिकारावर विश्वविद्यापीठानें केली. प्रथम १८६२ सालीं बी. ए. ची परीक्षा उतरल्यावर मॅट्रिकच्या मराठी विषयाचें त्यास परीक्षक नेमण्यांत आले. पुढें ते अनेक वर्षे परीक्षकाचे काम करीत होते. मराठी भाषा हाच त्यांचा विषय होता. ज्या वर्षीं ते प्रथमच परीक्षकाच्या पदावर आरूढ झाले त्या वर्षींच्या अहवालांत त्यांनीं आपल्या कामाचा वृत्तांत सांगून टाकला आहे. जें काम फकरलें अगर अंगावर पडले त्यांत कसून मन घालावयाचें ही जी त्यांची वृत्ति ती या कामांतही उत्तम प्रकारें दिसून येतें. ते म्हणतात:—

परीक्षक या नात्याने स्वीकारलेली जबाबदारी सिद्धीस नेण्याकरिता मी ज्ञानेश्वरीचे सहा अध्याय वाचले, नवनीताच्या कित्येक भागांची पारायणे केली आणि मोरोपंताच्या पुष्कळशा कवितांचें परिशीलन केलें. प्रश्न काढण्याचे काम मी करावें असे ठरल्यामुळे नेमलेल्या अभ्यासक्रमाची खडान्खडा माहिती करून घेण्याखेरीज गत्यतर नव्हतें. या कामांत फेब्रुवारी व मार्च (१८६४) या दोन महिन्यांतला फुरसतीचा बहुतेक वेळ खर्च झाला.

माधवरावांनीं स्वतःच्या परिक्षेत मराठी हीच भाषा संस्कृताएवजीं घेतली होती. दुसऱ्यांची परीक्षा करतांना तोच विषय त्यांजकडे आला आणि कर्मधर्मसंयोगाने कॉलेजातून पूर्ण पदवीधर होऊन बाहेर पडण्याच्या सुमारास त्यांची ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या जागीं नेमणूक झाल्याने मराठी भाषेचा त्याचा व्यासंग दृढतर झाला. ओरिएंटल ट्रान्स्लेटर म्हणून त्यांनीं अल्पकाळ वजावलेली कामगिरी पुढे निवेदन होणारच आहे. माधवरावांना मराठी भाषेची कितपत माहिती आहे, असा एक अपवाद केवळ चुरचुरीत व महर्निंदाप्रचुर लेखनाच्या जोरावर महाराष्ट्रास झुलविणाऱ्या एका लेखकाने कार्लतरानें (माधवरावांच्या हयातींतच) उत्पन्न केला व त्या अपवादाचा ध्वनि अजूनही कोठेकोठे मधून मधून निघत असतो. सदर लेखकाने माधवरावांच्या बाबतींत दाखविलेली लघुमनस्कता पुढे या वृत्तांतात येणार असल्याने तिच्यासाठीं येथे व्यर्थ कालक्षेप करण्याची आवश्यकता नाहीं. या स्थळीं एवढेंच सांगणें अवश्य व पुरें आहे कीं, माधवरावांनीं परीक्षकाचा अधिकार संभाळण्याकरितां मोरोपंत, वामन, मुक्तेश्वर. महिपती इत्यादि मराठी कवींच्या ग्रंथांचा उत्तम अभ्यास केला होता.

येथवर माधवरावांच्या अध्यापनाचा इतिहास झाला. हा इतिहास फक्त पांच वर्षांचा आहे. १८६६ सालाच्या उत्तरार्धांत त्यांनीं ओरिएंट-

टल ट्रान्स्लेटरचे काम पाहण्यास प्रारंभ केला. हे काम करित अस-
तानांच त्यांना मुंबई सोडून अक्कलकोट व कोल्हापूर येथें अनुक्रमें
कारभारी व न्यायाधीश या अधिकारावर जावे लागलें, १८६८ मध्ये
त्यांची प्रोफेसरच्या जागीं पक्की व कायमची नेमणूक झाली. त्या
जागेवर रुजू होण्याकरिता ते कोल्हापुराहून मुंबईस आले ते व्हां शिष्यांनीं
सहाध्यायी मित्रांनीं व सहकारी प्रोफेसरांनीं वर्गणी गोळा करून सोन्याच्या
घड्याळाच्या देणगीनिश त्यांचें मोठ्या थाटाने स्वागत केले. पण या
जागेवर सतत राहून अखंड विद्यादान माधवरावांनीं पुण्यास जाईपर्यंत
केव्हांही केले नाहीं. पुढील दोन अडीच वर्षे, कधीं स्मॉलकॉज कोर्टाचे
जज, कधीं पोलिस मॅजिस्ट्रेट तर कधीं हायकोर्टाचे डेप्युटी अगर
असिस्टंट रजिस्ट्रार याप्रमाणे न्यायखात्यात गेली. या नेमणुका हंगामी
होत्या. न्यायखात्यातल्या नेमणुकीची मुदत संपली कीं, पुढे तशीच
नेमणूक होईपर्यंत ते आपल्या प्रोफेसरीच्या जागेवर स्थिर असत. अखे-
रीस १८७१ सालीं ॲडव्होकेटची परीक्षा उतरल्यावर पुण्यास न्याय-
खात्यामध्ये त्यांची कायमची नेमणूक होऊन त्यांच्या चरित्रांतल्या मह-
त्वाच्या प्रकरणाला प्रारंभ झाला. विद्यादान कीं न्यायदान हा प्रश्न ते
पुण्याला गेल्यावर सुटला. न्यायदेवतेने त्यांना अखेरीस आपल्या गोटांत
ओढून नेले. न्यायासन हें विद्यामंदिरातल्या आचार्यपीठापेक्षां लोक-
व्यवहारांत उंच समजले जात असल्यामुळें माधवरावांनीं त्या उन्नत
शुभासनावरून सगळ्या भारतवर्षाला उद्वाराचा मार्ग आक्रमण करण्याची
विद्या शिकविण्याचे कठिण कार्य शिरावर घेतले.

विद्यार्थीदशेंत माणसाला गुरुजनांच्या आज्ञेंत रहावें लागतें, त्यामुळें
त्या दशेंत त्यांच्या अंगां दिसून येणारी आज्ञाधारकता, नम्रता मुळें

तलीच असेल असा भरंवसा धरतां येत नाही. ती दशा संपून मनुष्य अधिकारारूढ झाला की, त्याचा खरा स्वभाव प्रकट होतो. विद्वत्तेची ख्याति व अधिकाराची प्राप्ति असे सामान्य माणसांमध्ये अहंकाराचा उग्र दर्प उत्पन्न करणारे परिस्थितीचे दोन घटक माधवरावांच्या सेवेस सादर झाल्यावरही त्यांच्या विनयप्रधान स्वभावांत लवमात्र अंतर पडलें नाही. अधिकाराच्या कोंदणांत त्यांची शालीनता जास्तच खुलून दिसू लागली व विद्यार्थी वर्गांमध्ये त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास उत्पन्न झाला. याबद्दल त्यांच्या एका शिष्याने भक्तिपूर्वक आपला अनुभव सांगितला आहे:—

मी कॉलेजांत असतांना रानडे, वागळे, माडगांवकर व पंडित असे आमचे फेजे होते. शनिवारी आमचें रेसिटेशन (करिता पाठ म्हणून घेणें) चौघांकडे असे. कांहीं चुकी झाल्यास अगर पाठ न झाल्यास, रानडे पुनः करून घेत; बारांवार असे घडल्यास, हंसून 'अरे बघ, अशाने तूं आपलें नुकसान करून बेतोस', असे म्हणावयाचें. सगळ्यांत मोठी शिक्षा ही. हे गुण तत्कालीन उपगुरूंच्या फेलोजच्या अंगी... कमी प्रमाणानें वागत असत. साहजीकच रानडयांकडे जाण्याची प्रवृत्ति सर्वांचें मनांत बलवत्तर असे.

सयानी नांवाच्या दुसऱ्या एका मुसलमान शिष्याने पुढील शब्दांत आपल्या गुरूची स्तुति गाडली आहे:—

मी ज्यावर्षी मॅट्रिकची परीक्षा दिली, त्याचवर्षी रानडे एम्. ए. च्या परिक्षेंत उत्तीर्ण झाले व मला त्यांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. कॉलेजमध्ये सुखाचे दिवस घालवीत असतांनाच रानडे आपल्या समकालीन पिढींत सर्वांहून श्रेष्ठ आहेत व समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेऊन सोडण्याकरितां परमेश्वर बॅंळी-बेळी ज्या महापुरुषांची योजना करतो, त्या महापुरुषांत पुढें रानडयांची गणना होईल असा आमच्या बालबुद्धीप्रमाणें आम्हांस विश्वास, व भरंवसा वाटत असे.

प्रकरण चवथें.



वाङ्मयखात्यांतली नोकरी.

माधवराव विद्यासंपन्नतेच्या अत्युच्च शिखरावर आरूढ ज्ञाल्या-
नंतर त्यांचा लोकांत बोलबाला होऊं लागला. लोकांत त्यांचें
नांव गाजण्याला दुसरीं कारणे घडलीं. परंतु सर्वांचे नेत्र दिपवून
सोडणारे त्यांचें विशाल बुद्धिवैभव हे एक त्यांतले बलवत्तर कारण
आहे. अशा बुद्धिसामर्थ्याच्या व्यक्तीची सरकारलाही त्या काळांत जरूर
होती. पाश्चात्य शिक्षणाचे बीजारोपण, माधवरावांसारखीं माणसें निप-
जण्यांत, सफल ज्ञाल्याचे पाहून त्या माणसांचा गौरव करणें सरकारचें
एक प्रकारें कर्तव्य होते. निदान त्या काळांत हे कर्तव्य ओळखणारे
अंमलदार सरकारांत होते, यांत संशय नाही. माधवरावांपुढें वकिलीचा
यशस्वी धंदा होता. त्या धंद्यांत सरसावून लोकादरास पात्र झालेली
माणसें त्यांच्यासमोर मुंबई शहरांत वावरत होतीं. त्यांपैकीं कित्येकांशी
त्यांचा चांगला दाट परिचय होता. महत्वाकांक्षी पदवीधर तरुणांना
वकिलीच्या धंद्याचा मार्ग खुला असावा, त्यांच्या हातून या धंद्याच्या द्वारे
लोकोपकाराची मोठी कामगिरी व्हावी, म्हणून हायकोर्टानें कायद्याचे
पहिले पदवीधर तयार होण्याच्या सुमारास तसा बंदोबस्त केला. इंग्लंडांत

कायदेपंडितांनी स्वदेशांतोल अनियंत्रित राज्यकारभाराची हकालपट्टी करून, प्रजेच्या मताचे राजकारणांत वजन व मान वाढविण्याला अतिशय साह्य केले, ही गोष्ट माधवरावांना अवगत नसेल असेही नाही, पण माधवरावांनी कायद्याच्या लौकिक व्यवहाराकडे लक्ष दिले नाही, हे मात्र खरे. १८६६ च्या उन्हाळ्यात कॅडीसाहेब रजेवर विलायतेस रवाना होताच त्याचा मराठी ट्रान्स्लेटराचा हुद्दा सरकाराने माधवरावांना दिला. माधवरावांची नेमणूक या कामावर १८६६ च्या मे महिन्याच्या तेवीस तारखेस होऊन ते ६ जून १८६६ रोजी त्या जागेवर रुजू झाले व आपले काम पाहू लागले. याचवेळीं दक्षिणा प्राइझ कमेटीवर सभासद या नात्याने त्यांची नेमणूक करण्यात आली. ते मराठी भाषेचे परीक्षक होते, ही गोष्ट पूर्वी आलेली आहे. अशा रीतीने एकाच वेळी तीन प्रकारे मराठी भाषेशी त्यांचा संबंध जडला. जुलई महिन्याच्या ७ व्या तारखेस त्यांनी आपला सीनियर दक्षिणा फेलो-शिपचा राजीनामा पाठवून दिला.

मराठी भाषेत जे नवे वाङ्मय प्रसिद्ध होईल त्यावर सरकारास त्याच्या स्वरूपाविष्करणासह अभिप्राय कळविणे, हे मराठी ट्रान्स्लेटराचें काम होते. माधवरावांच्या पूर्वी महाराष्ट्रातील नाणावलेल्या विद्वानांची योजना त्या कामाकडे सरकारने केली होती. पण आज, पूर्वीचे मराठी ट्रान्स्लेटर आणि माधवराव, यांच्या कामाची तारतम्यपूर्वक तुलना करण्याची साधने उपलब्ध नाहीत. फक्त हे काम माधवरावांनी कसे बजावले हे विस्तारपूर्वक सांगणे शक्य आहे. माधवराव या कामावर फार वर्षे नव्हते. १८६६ जूनपासून १८६८ च्या एप्रिलपर्यंत म्हणजे अवघा पावणे दोन वर्षांचा काळ या कामी त्यांच्या

वाटणीस आला होता व तेवढ्या मुदतींतदेखील अक्कलकोटास कारभाऱ्याचा व कोल्हापुरास न्यायाधीशाचा अधिकार त्यांस संभाळावा लागला होता. सरकाराकडे आलेलीं पुस्तके, चोपडीं अगर हस्तलिखितें अक्कलकोटास व कोल्हापुरास त्यांच्याकडे पाठविलीं जात, व तेषें त्यांचे परीक्षण करून आपले विस्तृत अगर संक्षिप्त अभिप्रायलेख माधवराव विद्याखात्याच्या डायरेक्टराकडे धाडून देत. या अभिप्राय-लेखाचा एकट्या सरकारालाच उपयोग व्हावा, असा मूळ हेतु खरा, पण माधवरावांनीं लिहिलेले कांहीं लेख चिरंतन महत्वाचे असल्यामुळें त्यांची योग्यता जाणून शाळाखात्यामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या 'बाँबे एजुकेशनल रेकार्ड' नावाच्या मासिकात ते प्रकाशित झाले आहेत. कित्येकदा अतिशय कटकटीचीं वाटण्याजोगीं कामे साहजीकच मराठी ट्रॅन्स्लेटराला करावीं लागत. ग्रीनसाहेबांच्या Idiomatic Sentences या पुस्तकाचे एका गृहस्थाने केलेले भाषांतर माधवरावांकडे तपासण्या-करितां आले. ते तपासतांना प्रत्येक चौथ्या वाक्याची माधवरावांना दुरुस्ती करावी लागली, असे एका अहवालात त्यांनीं म्हटले आहे. त्यांच्या हाताखालीं कृष्णशास्त्री राजवाडे, परशुरामतात्या गोडबोले यांच्यासारखीं तीन चार विद्वान माणसे दिलेली होतीं. त्यांच्यामार्गे कांहीं वेगळीं कामे होतीं. त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचा बोजा मराठी ट्रॅन्स्लेटरावरच होता. पण अक्कलकोट व कोल्हापूर या आडबाजूच्या दूर गांवांत राहून माधवरावांनीं आपले सर्व कर्तव्य चोख तडीस नेलें.

माधवरावांकडे आलेल्या सैरंध्री, रत्नप्रभा, हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास, सातारकर भोसल्यांचा इतिहास, केकादर्श वगैरे पुस्तकांवर त्यांनीं विस्तृत अभिप्राय दिले आहेत. लायसेन्स टॅक्स नांवाचा

व्यापाराला पायबंद घालणारा एक कर सरकाराने बसविला होता. त्या-
विरुद्ध लोकांत फारच खळबळ उडाली होती. एका गृहस्थाने या विष-
यावर मराठीत पुस्तक लिहिले. त्याचा परामर्ष घेतांना माधवरावांनी
सरकारास कळविले की, असल्या पुस्तकांबद्दल सरकारने उदासीनता धारण
करावी. हिंदुस्थानच्या संक्षिप्त इतिहासाबद्दल लिहितांना इतिहासलेखना-
संबंधी त्यांचे मननीय विचार प्रकट झाले आहेत. ते म्हणतात:—

ज्या प्रथकाराने इतिहासविषयावरील अधिकारी लेखकांची मोठमोठाली
पुस्तके वाचलेली नाहीत, त्याची तद्विषयक संक्षिप्त पुस्तके कधीच लोकप्रिय
होणार नाहीत. इतिहासलेखकांसमोर गतकाळाचे स्पष्ट चित्र उभे राहिल्या-
शिवाय, कार्यकारणाच्या नियमान्वये उत्पन्न झालेल्या घडामोडी कोणत्या व
केवळ सहजासहजी उत्पन्न होऊन कालपटावर आपले स्मृतिचिन्ह न ठेवणाऱ्या
क्षुद्र गोष्टी कोणत्या, याचा निवाडा त्यास करतां येणार नाही.

साक्रेटिसाच्या अंगचा तार्किक चौकसपणा माधवरावांच्या स्वभावांत
ओतप्रोत भरला होता, असे त्यास ओळखणाऱ्या अनेक व्यक्तींनी लिहून
किंवा बोलून ठेवले आहे. एखाद्या गोष्टीची लोकांत निंदा अगर स्तुति
होऊं लागली म्हणजे साक्रेटीस भेटणारांना निंदास्तुतीचीं कारणें उलट पक्ष
स्वीकारून विचारीत सुटे. त्याच्या प्रश्नाचा मारा सुरू झाला की, समो-
रच्या माणसांचो अगदीं गाळण उडत असे. माधवरावदेखील अमक्या
तमक्या बड्या घेंडाचे अमूक मत आहे, म्हणून त्याचा स्वीकार कधीं
करीत नसत. आपल्या विवेकाच्या कसोटीवर तें मत घासून पहावयाचें
आणि योग्य प्रमाणांत कसाला लागल्यास त्याचा अंगीकार करावयाचा
असें माधवरावांचें व्रत होतें. त्यांचें हे व्रत सातारकर भोसल्यांच्या
इतिहासावरील अभिप्रायांत दिसून येतें. शिवाजीबद्दल माधवरावांना
किती अभिमान लहानपणापासून होता, हें सांगण्याची आवश्यकता

नाहीं शिवाजीचे कित्येक प्रच्छन्न गुण प्रमाणांसह उजेडांत आणून जर त्याची कीर्ति जास्त उज्वल करून सोडण्याचें श्रेय कोणाला घावयाचें असेल तर ते उभ्या हिंदुस्थानांत माधवरावांशिवाय दुसऱ्याला देतां येणार नाहीं. पण सातारकर भोसल्यांच्या इतिहासांत मूळच्या लेखकानें शिवाजीविषयीं नमूद केलेले स्तुतिपर अनुकूल मत पाहून माधवरावांनीं तटस्थपणाचीं पुढील वाक्यें लिहिलीं आहेत:—

After all, it is not just to judge of men of the past times in the abstract. One must look upon men and things, in the light of contemporary history, and bearing in mind the peculiar circumstances of people who live amidst troublous times. Judged by this charitable (or either just) standard Shivaji was a favourable specimen of the race to which he belonged.

सैरंध्री नाटकांत नवे पणाचा अभाव होता. जुन्या संस्कृत नाटकांच्या धर्तीवर या नाटकाची रचना नाटककारानें केली होती. द्रौपदीला प्राप्त झालेली सैरंध्रीची परदास्यावस्था व त्या अवस्थेचा फायदा घेऊं पहाणाऱ्या उन्मत्त कीचकाच्या कामांधतेचे मरणांत झालेले पर्यवसान या दोन्ही गोष्टी शोकपर्यवसायी नाटकाला पोषक आहेत. परंतु शोकपर्यवसायी नाटकाला गांभीर्याची आवश्यकता असते. सैरंध्रीच्या लेखकानें प्राचीन संस्कृत वळणाचे विदूषकाचें पात्र सदर नाटकांत घालून त्याच्या तोंडच्या ग्राम्य विनोदानें संविधानकाची घाण केली, असें माधवरावांनीं आपल्या अभिप्रायांत म्हटले आहे. माधवरावांचे बालस्नेही विनायक जनार्दन कीर्तने यांनीं 'जयपाळ' व 'थोरले माधवराव' हीं नाटके याच सुमारास लिहून मराठी नाट्यवाङ्मयाला नवीन दिशा लावण्याचा उद्योग केला

होता. माधवरावांना या नाटकांचा अतिशय अभिमान वाटत असे. एकदां इंदुप्रकाशांतून त्यांनी नाटकांची तरदाफरी जोरानें केली होती. दुसऱ्यावेळीं मराठीच्या परीक्षापत्रांत 'जयपाळांत'ले उतारे टाकून आपला अभिमान व्यक्त केला होता. अशा नवीन पद्धतीच्या नाटकांचा जन्म झाला असतां, जुन्या वळणाचे नाटक व त्यातला विदूषकाचा आचरट धांगडधिंगा माधवरावांना कसा रुचणार ! त्यांचे या अभिप्रायांतले विचार ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचे असल्याने ते येथे सादर करणे प्राप्त आहे:—

The modern performers on the stage sanction this absurd practice (of introducing Vidushak every now and then) because the vulgar portion of the audience is much disposed to expect from them the excitement of the show or *Tamasha* and think they have a right to be frequently moved to laughter, it may be at the expense of the more serious pleasure of the tragedy.

रत्नप्रभा या कादंबरीवरील अभिप्राय फारच विस्तृत असून त्यांत मराठी कादंबरी—वाङ्मयाचा दूरवर विचार केल्याचे पहावयाला सांपडते. या सुमारास नुकत्याच कोठे कादंबऱ्या जन्मास येऊं लागल्या होत्या. या विवक्षित कादंबरीचें कथानक विधवाविवाहाला पाठिंबा देणारें होते. या विषयाने महाराष्ट्रांत १८६२ नंतर मोठी चळवळ उडविली होती. विधवाविवाहाच्या अनुरोधानें त्यांत युरोपियन समाजांतल्या तरुण स्त्रीपुरुषांमधील प्रेमलीलासारख्या प्रेमलीला गोंवल्या होत्या. विधवा-विवाहाचा पुरस्कार आणि स्वतंत्रपणें स्त्रीपुरुषांचे एकमेकावर जडणारें प्रेम, या दोन गोष्टीं खेरीज या कादंबरींत नवीन असें कांहीं नव्हतें. यांतल्या पहिल्या गोष्टीबद्दल माधवरावांनीं ओझरता उल्लेख

केला आहे; पण दुसऱ्या गोष्टीबद्दल त्यांनीं प्रदर्शित केलेले सविस्तर विचार आज देखील ग्राह्य ठरतील अशी खात्री आहे.

तरुण स्त्रीपुरुषांनीं परस्परंवर प्रेम करण्याला आमच्या समाजांत अवसर नाही. आईबापांनीं लग्न करून दिल्यानंतर त्या स्त्रीपुरुषांनीं आमरण एकमेकांच्या सहवासांत दिवस काढावयाचे, असा आमच्या समाजांतला रिवाज आहे. प्राचीन काळीं स्वयंवराचा प्रघात होता. पण त्या प्रघातानें उपवर वधूंच्या स्वतंत्र प्रेमाची जोपासना होत असे, असा निष्कर्ष काढतां येत नाही कारण स्वयंवर समारंभासाठीं मुलींच्या पालकांनं अगर पित्याने लावलेला पण, आपल्या बळानें अथवा कौशल्यानं, जो कोणी जिंकील त्याच्या गळ्यांत मुलीने, त्यांजवर प्रेम असो अगर नसो, माळ घालावयाची, असा स्थावरप्रसंगांतला नियम होता संस्कृत नाटकांतून नायक राजे प्रेमानें वेडावून गेल्याचीं चित्रे कवींनीं रेखाटलीं आहेत, परंतु त्यांचीं नव्या प्रेमापूर्वीं बरीच लग्ने झालेली असत व बहुपत्नीकत्वांतच त्यांच्या प्रेमाचा शेवट केला जातो, हा मुद्दा लक्षांत ठेवला, तर त्यांच्या प्रेमाची मातळ्वरी वाटत नाही. दुष्यत, पुरूरवा, रत्नावली नाटकांतला राजा या सर्वांना बहुपत्नीकत्वाच्या हक्काच्या जोरावर आपल्या प्रेमाची परिसमाप्ति करणें भाग पडलें. कवीं कवीं प्रस्तुत नायकांच्या प्रेमाच्या शुद्ध प्रवाहांत त्यांच्या पूर्वींच्या बायकांचा मत्सर उपस्थित होऊन त्या प्रेमाची शुद्धता लयास गेल्याचें दृष्टीस पडतें. मग त्या नायकांच्या फजीतीला प्रारंभ होतो. पुष्कळदां त्यांना असत्याच्या आश्रयानें अब्रूचा बचाव करावा लागतो. मृच्छकटिकांत एका वारयोषितेच्या एकान्तिक प्रेमाचे चित्र रेखाटलें. आहे. कृष्णाने गोपकुमारीशी केलेल्या चेष्टाही हिंदुस्थानांतल्या प्रेमविषयक लोकप्रिय ध्येयाची कल्पना आणून देतात. ब्राह्म, पैशाच, असुर वगैरे विवाहप्रकारांत गांधर्व विवाहाचा एक प्रकार आढळतो, युरोपांतल्या प्रेमविवाहालाच हिंदुस्थानांत एका काळीं गांधर्व विवाह हें नांव दिले जात असें व त्यावरून एकदां केव्हांतरी प्रीतिविवाह हिंदु समाजांत होत असले पाहिजेत एवढें म्हणतां येतें. पण तारुण्याच्या प्रथमावस्थेच्या उमेदींत स्त्रीपुरुषांच्या हृदयांत एकमेकांविषयी निर्मळ आणि पवित्र अनुराग उत्पन्न होऊन, अखेरीस विवाहसंस्कारानें त्यावर कळस चढायचा, ही रीत हिंदुसमाजांत

केव्हाही प्रबळ आणि सर्वव्यापी मूर्तावस्थेस पोंचली नव्हती. अशा स्थितीत असल्या प्रेमाचा विषय रंगविणे, हिंदी लेखकांना सुकर नाही. तरुण स्त्रीपुरुषांची एकमेकांचा पूर्वी परिचय नसतां, प्रथमच एखाद्या चमत्कारिक प्रसंगानें विलक्षण परिस्थितीत गांठ पडलेली दाखवून, युरोपियन स्त्रीपुरुषांप्रमाणें त्यांच्या तोंडी उत्कट प्रेमाचीं भाषणें, घातल्यास आमच्या सामाजिक रीतीभातीशीं तीं विसंगत असल्यानें वाचकांना रुचणार नाहीत. युरोपियन समाजांत व आमच्या समाजांत विवाहासंबंधीं असा भेद असल्यानें युरोपियन लेखकांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांतील स्त्रीपुरुषांच्या प्रेमाची वर्णने हिंदी मनावर परिणाम करीत नाहीत. यामुळें कादंबऱ्यातून हा विषय, अतिशय सावधपणाने उपयोगांत आणला पाहिजे. नाहीतर नीतिमत्तेला धोका बसून घोटाळे माजतील.

युरोपियन कादंबऱ्यांत निसर्गाचे आणि नैसर्गिक अवस्थाचे हुबेहुब विश्वसनीय वर्णन आढळतें. मनुष्याच्या मनोरचनेंतली अगोंपांगों चितारण्यांतही युरोपियन कादंबरीकारांचा हातखडा आहे. एखाद्या व्यक्तीचें स्वभावचित्र रेखाटून ते तसल्या स्वभावाच्या लोकांचा सगळा वर्ग वाचकांसमोर ठेवतात. त्यांच्या वर्णनांत अतिशयोक्ति मुळीच असत नाही, असे नाही, पण सत्याला उठाव मिळण्यापुरतेंच व चटकदारपणा येण्यापुरतेंच त्यांजकडून अतिशयोक्तीचें साह्य घेतलें जातें. आमच्याकडे या गुणाला थाराच नाही. अरबी भाषेंतल्या सुरस व चमत्कारिक गोष्टी किंवा तसल्या धाटणीच्या संस्कृत गोष्टी, हेंच कायतें आमचें कथात्मक वाङ्मय. त्यांची गोडी आमहांस वंशपरंपरेनें लागलेली. राजा, राणी, प्रधान, यांच्या विषयीच्या पाणचट, पाल्हाळिक किंवा विनोदी कथांनीं आमची आजपर्यंतची कथाभिरुचि सिद्ध झालेली आहे. असल्या कथांत मन रमतें याचें कारण त्यांतले विस्मयजनक व अत्युक्तिमय चमत्कार हेंच होय. निरनिराळ्या परिस्थितीत व प्रसंगांत मानव समाजाची कोणत्या प्रकारें हालचाल सुरू असते, याचे विश्वसनीय आणि अस्सलबरहुकूम बेमालूम चित्र पहावयास सांपडावें, अशी आमच्या कथात्मक वाङ्मयाची रचना असल्यानें या वाङ्मयाचा आस्वाद घेतांना तसल्या चित्राची अपेक्षा कोणीच नाही. आमच्या कथांतल्या निसर्गाच्या व मानवांच्या वर्णनांत वैचित्र्य

असत नाही. बागेचें किंवा व्यक्तीचें वर्णन करतांना तेच तेच दृष्टान्त व शब्द पुनःपुनः वापरण्यांत येतात. अनुराग हा एक मनुष्य हृदयांतला मधुर विकार आहे, निष्कपट वृत्तीच्या आणि आरोग्याच्या पद्धिल्या मंगल बहारीत परस्पराकर्षक तरुण स्त्रीपुरुषांच्या ठिकाणी हा विकार उभयपक्षीं सारख्या प्रमाणांत उदयास येऊन व बळावत जाऊन शेवटीं पवित्रतम विवाहबंधनाच्या रूपानें त्याची परिणति झाल्याचा इतिहास ज्या वाङ्मयात दाखविला गेला, तेच वाङ्मय चिरंजीव झालें आहे कारण निसर्गसिद्ध प्रकृतिधर्माचे सर्व बंधारे फोडून माणसाला उदात्त स्वरूपाचा स्वार्थत्याग करावयास लागणारा जर कोणता मनोविकार असेल तर तो हाच होय. हे कार्य पितापुत्रांतल्या विषम आणि नियंत्रित प्रीतीला देखील साधत नाही, पण दुर्दैवानें या विकाराच्या उत्पत्तिविकासाला हिंदू समाजांत अणुमात्र स्थळ ठेवलेले नाही.*

हा माधवरावांच्या लेखाचा गोपवारा आहे. मूळच्या लेखांतल्या विचारांचा अनुक्रम यांत नाही पण भावार्थ मात्र यथामति दिलेला आहे. याप्रमाणे शुद्ध प्रेमाची व युरोपियनांतल्या स्त्रीपुरुषांच्या प्रेमाची महती गाऊन आमच्या इकडील कथात्मक वाङ्मयावर आणि सामाजिक रीतीभातीवर माधवरावांनीं टोकास्त्र सोडले असले, तरी एका ठिकाणीं त्यांनीं आमच्या समाजातल्या गुणाचा योग्य उल्लेख केला आहे. लग्न होण्यापूर्वी युरोपियन युवयुवतीमध्ये जे प्रेम आढळते त्याचा आम-

* Pure unadulterated love between man and woman in the first pure blossoming of innocence and health, love which culminates in the still holier bond of marriage, is the exhaustless source of the charm of every literary work of enduring success, because of all the passions of human nature; love alone raises him above himself in noble sacrifices. This equal love between man and woman in their first prime has a stronger energy to influence human nature than the regulated and unequal between parent and child or any of the other family relations.

च्या समाजांत लोप आहे, तथापि हिंदुस्थानांतल्या प्रेमाचे कांहीं प्रकार तितकेसे युरोपियन समाजांत दिसत नाहीत. अविभक्त कुटुंबपद्धतीमुळे पितापुत्र, किंवा मातापुत्र, बहीणभाऊ, नातलग, मित्र, यांचे आपसांत फार प्रेम असते. लग्न झाले कीं वेगळ्या संसार उभारणाऱ्या युरोपियन दंपत्याच्या कुटुंबविस्तारांत हे प्रेमाचे प्रकार उत्पन्न होऊं शकत नाहीत, असे माधवरावांनीं स्पष्ट म्हटले आहे. माधवरावांनीं या लेखांत आपल्या सर्वांगीण विवेचनाची साक्ष पटविली आहे. शाकुंतल, विक्रमोर्वशीय, मृच्छकटिक वगैरे संस्कृत नाटकांत नायकनायिकांच्या प्रेमाचीं उदाहरणे घेऊन त्यांनीं आपल्या विचाराचे मंडन केले आहे. शेवटीं समारोप करताना मराठी कादंबरीकाराना त्यांनीं दिलेली इशारत प्रत्येक वाङ्मयभक्ताला त्याच्या दूरदृष्टीचें कौतुक करावयास लावील, यात शंका नाही. त्याच्या इशारतीचे सार पुढीलप्रमाणे आहे:—

हिंदी समाजांतली विशिष्ट चालीरीतीकडे सर्वथैव डोळेझांक करून युरोपियन समाजाची नक्कल वटविणाऱ्या कादंबऱ्या अगर नाटकें चिरकाल लोकप्रिय होण्याची आशा धरणे व्यर्थ आहे. अजून या विषयाची अभिरुचि उत्पन्न व्हावयाची आहे, आणि जोंवर ही अभिरुचि योग्य दिशेने उत्पन्न झालेली नाही तोंवर हा प्रेमाचा अनिष्ट विषय टाळणेच उचित ठरतें. नाहीतर प्रेमाच्या नांवाखालीं भलत्याच मयंक व अभद्र विकाराचें लोकांत प्राबल्य माजेल यामुळे विषयाची निवड करतांना लेखकांला संकुचित मर्यादेची अडचण भासेल हें खरे, पण सृष्टिक्रम आणि मानवी जीवित यांचा लवमात्र विपर्यास न होऊं देतां जोंपर्यंत कौशल्यपूर्ण वाङ्मयकृति हेंच लेखकांचें ध्येय असेल, तोंपर्यंत त्यांन कल्पनामय नवीन जग उत्पन्न करण्याचा मोह आवरणेंच श्रेयस्कर आहे. प्राप्त परिस्थितीचाच त्याने उपयोग करून घेतला पाहिजे. *

* Under circumstances so peculiar, popular novels and dramas, which are so closely-fashioned after European types as to ignore the essential features of Native Society can never hope for per-

हिंदूसमाजांतील प्रत्येक जुनी चाल श्रेष्ठ व निर्दोष आहे अशी प्रतिष्ठा गाऊन लोकप्रियता संपादन करणाराला माधवरावांचा हा लेख. मनसोक्त ताशेरा झाडून त्यांजवर कुत्सित आरोप लादण्याला उत्तम प्रकारे कारणीभूत होऊं शकला असता, परंतु या लेखाकडे माधवरावांच्या निंदकांपैकी कोणाची नजर गेल्याचा दाखला सांपडत नाही. सैरंध्रीवरील लेखामध्ये माधवरावानी विदूषकाच्या पात्राने नाटकाच्या गंभीर आनंदाची होणारी रसहानि थोड्या कडक शब्दांनीं दाखविली आहे. एखाद्या तमासगीर लेखकाला याबद्दलदेखील विदूषकाच्या वतीने माधवरावांच्या विचारसरणीचे वाभाडे काढतां आले असते, पण त्या वाबतींत त्याची कोणी हजेरी घेतल्याचे आढळत नाही. त्यांच्या एका लेखाला मात्र खंदा टीकाकार भेटला व त्या टीकाकाराने माधवरावांवर निकराचा हल्ला चढवून आपल्या कीर्तिमंदिरासाठी या टीकालेखाचा आधारस्तंभ निर्माण करून ठेवला मराठी ट्रान्स्लेटराच्या हाताखालचे एक कामगार परशुरामतात्या गोडबोले यानी 'केकादर्श' नावाचें

manent success among the people. The taste which can relish them has yet to be formed, and till it is formed native authors will do well to avoid this dangerous topic, in which they never can hope to be really understood without indulging popular taste with some corrupt perversion of love's misnomer. The choice of subjects is certainly so far restricted, but in literary works of art when you mean to be true to life and nature, you cannot fashion a world of your own but must accept the present as it is and do what you can make of it, I hope I have sufficiently explained myself; so long as native society remains what it is, love-stories fashioned upon European examples are not safe water for ordinary native literary ambition.

एक पुस्तक छापलें. रीतीप्रमाणें तें माधवरावांकडे अभिप्रायार्थ आलें. माधवरावांनीं आपल्या वृत्तीस अनुसरून केकादशांच्या परीक्षणासाठीं तत्संबंधीं जेवढे वाङ्मय मिळालें, तेवढे वाचले. केकादशांत परशुराम-तात्यांनीं केकावलीचा अर्थ विशद करून सांगितला आहे. त्यापूर्वीं दादोबा पांडुरंगांनीं 'यशोदापांडुरंगी' नामक व्याख्या लिहून तिच्यासह केकावलीचे एक पुस्तक प्रसिद्ध केलें होते. त्यांच्यामागून जर तेच पुस्तक छापवयाचे, तर त्यांत काहींतरी अपूर्वता असणे आवश्यक आहे, असा ग्रह मनांत आणून, माधवरावांनीं त्याचे परीक्षण केलें व त्यांस असें आढळून आले कीं, केकादशांत नवीन असें काहीं नाहीं. माधवरावांनीं या प्रसंगीं वर्तमानपत्रे व मासिके यांतून मोरोपंताच्या काव्याविषयीं झालेली चर्चादेखील परीक्षण करतांना वाचून टाकली, आणि जितक्या जबाबदार रीतीने आपला परीक्षणलेख लिहितां येईल, तितक्या जबाबदार रीतीनें लेख लिहिला. मराठी ट्रान्स्लेटराने पुढें आलेल्या पुस्तकावर अभिप्राय देणे एवढेच त्याचे काम नव्हतें. त्या पुस्तकांतल्या विषयाचें स्वरूप काय याचेही स्पष्टीकरण करण्याची जबाबदारी त्यावर होती. हें स्पष्टीकरण करतांना माधवरावांनीं मोरोपंताच्या केकावली काव्याचे कला या दृष्टीने स्वतःस वाटलेले गुणावगुण व त्या काव्याचे द्वारा प्रकट झालेल्या भक्तीचे स्वरूप सांगितलें आहे. प्रार्थनासमाजाचीं धर्मतत्त्वे त्यांस मान्य असल्यामुळें केकावलींत प्रकट झालेल्या भक्तीची पद्धति त्यांना गौण वाटली व तसें त्यांनीं आपलें स्पष्ट मत कागदांवर टांचून ते वरिष्ठांकडे पाठवून दिलें. पुढें त्यांचें सदर परीक्षण बांबे एज्युकेशनल रेकार्डांत दोन महिन्यांनीं (नोव्हेंबर १८६७) प्रसिद्ध झालें. हा लेख लोकांच्या वाचण्यांत आला

तेव्हां लोकांमध्ये कितपत खळबळ उडाली, हें अजमावण्याला साधन नाही. प्रसिद्धीनंतर कित्येक वर्षे या लेखाकडे कोणाचें लक्ष गेलें नव्हतें. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनीं मोरोपंताच्या कवितांचें मंडन करतांना हा लेख लोकांच्या कर्णपथावर आणून सोडला.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांविषयीं येथें विशेष ऊहापोह करून जागा अडविण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातल्या एका राजकीय पक्षाने त्यांची आपल्या संप्रदायाच्या आदिपीठावर स्थापना केली आहे. दरसाल त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस साजरा केला जाऊन, त्यांच्या कर्तबगारीच्या स्मृतीला तजेला आणण्याची खटपट होत असते. विष्णुशास्त्र्यांनीं मराठी भाषेला नवे जोरदार वळण लावून लोकांत विशिष्ट दिशेने स्वाभिमान जागृत करण्याची कामगिरी अंशतः बजावली, याबद्दल दुमत होण्याचा संभव नाही. तथापि भाषेला जोरदार बनवितांना त्यांनीं लोकांच्या अभिरुचीला इष्ट व निर्दोष वळण लावले कीं काय, याविषयीं विद्वानांत एकमत नाही. जोरकस भाषेचा प्रयोग करण्यासाठीं ज्यांनीं प्रायः असेच विषय निवडले कीं, ज्यामध्ये प्रतिकूल टीकेशिवाय दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या विवेचनाला अवसर सापडूं नये. त्यांच्या विद्वत्तेबद्दल, व्यासंगाबद्दल, चौकसपणाबद्दल व सत्यप्रियतेबद्दल लोकांत त्यांच्या शिष्यत्वाचा अभिमान मिरवणारांनीं पुष्कळच भ्रामक समज पिकवून ठेवले आहेत. माधवरावांच्या मताची, स्वतःच्या समजुतीप्रमाणे, रेवडी उडविण्याकरितां धाकट्या चिपळूणकरांनीं लिहिलेल्या लेखांत, विद्वत्ता, व्यासंग, चौकसपणा अथवा सत्यप्रियता यापैकीं कोणत्याच गुणाची प्रतीति येत नाही. As a work of art, there is not another equal to it in the language असें माधवरावांच्या अभिप्रायांत एक वाक्य आहे. त्यासंबंधीं विष्णुशास्त्री लिहितातः—

या अभिप्रायावरून पदातां असे म्हणणे भाग येते कीं, आमच्या नेटीव ट्रान्स्लेटरांनी ' बृहद्दशम ' व ' अष्टोत्तरशत रामायणे ' यांची वार्ताही ऐकली नसावी. फार तर काय, पण नवनीतांतले एखादे आख्यान जरी त्यांनी उलटले असते, तरी वरील वाक्य एवढे ' धडाकून ' लिहितांना त्यास पंचाइत पडती !

यांत मोरोपंताचे बृहद्दशम किंवा रामायण हीं काव्ये तर राहोतच, पण नवनीताचे एखादे आख्यानही माधवरावांच्या नजरे खालून गेले नव्हते असे शास्त्रीमजकुरांनी ध्वनित केले आहे. शिवाय त्यांनी work of art या शब्दांचे ' चित्रकाव्य ' असे विपर्यासमूलक भाषांतर दिले आहे. Work of art या शब्दाचा विपर्यास केला नसता तर बृहद्दशम व अष्टोत्तरशत रामायणे याची आठवण देऊन माधवरावावर टीका लिहिण्याची आवश्यकताच उरली नसती. Art म्हणजे कृत्रिमता अशी समजूत करून घेतल्यामुळेच त्यास टीकेचा पसारा मांडता आला. ही एकच समजूत त्यांच्या साहित्यशास्त्राविषयक ज्ञानाच्या भ्रमाचा भोपळा फोडून त्याचा निस्सीम पोकळपणा दाखविण्यास पुरेशी आहे. या चरित्राच्या वाचकांना माधवरावांनी नवनीत वाचले होते कीं नव्हते, याचे ज्ञान झालेले आहे. ज्या ठिकाणी नवनीत वाचल्याचा उल्लेख आहे, तेथेच मोरोपंतांची बरीचशीं काव्ये माधवरावांनीं कोणत्या निमित्ताने वाचलीं, याविषयीं मजकूर आहे. ज्या अहवालावरून ही माहिती प्रस्तुत चरित्रकाराला देतां आली, ते अहवाल कालदृष्ट्या विष्णुशास्त्र्यांना जवळचे होते, ते त्यांना सहज मिळविता आले असते, पण सन्मान्यांच्या मताचा विध्वंस करण्याची महत्वाकांक्षा ज्याच्या हृदयात भडकली होती, त्यानें, माधवरावांनीं मोरोपंताचे काव्य किंवा नवनीतांतले एखादे आख्यान पाहिले होते कीं, नाही, हा प्रश्न सोडविण्याच्या भरीस कां पडावे ? मग त्याला

माधवरावांवर निष्कारण आरोपिलेला 'धडाकून' लिहिण्याचा प्रयोग उल्ट कसा करतां आला असता ? माधवरावाच्या वाचण्यांत अष्टोत्तर-शत रामायणे आलीं नाहींत, ही सूचना कागदावर टाकावेगळी होतांच त्रिष्णुशास्त्र्याना त्यांच्या दुसऱ्या एका लेखाची आठवण झाली व मूळचे वाक्य तसेच कायम ठेवून खाली टिपेत अष्टोत्तरशत रामायणावरील माधवरावाचा अभिप्राय त्यांनीं आपल्या टीकेसह नमूद केला. पण त्याची सत्यप्रियता अशी दाडगी की, बाधक विधान टिपेत घालूनही त्यांनीं मूळच्या वाक्कळ विधानाला रजा दिली नाहीं व अखेरपर्यंत या विधानाच्या भुसभुशीत पायावरच आपल्या टीकेची इमारत रचीत नेली आहे. १८६७ सालींच माधवरावाना मराठी भाषेच्या कॅटलागाला उपोद्धात रूपाने एक लेख लिहावा लागला होता.* त्यांतले अष्टोत्तरशत रामायणासंबंधीचे वाक्य पूर्वोक्त टिपेत शास्त्रीबोवांनीं रुजू केले, आणि आपला प्रचंड चौकसपणा सार्थकी लावला. या लेखात माधवरावांनीं केकावलीची एका वाक्यात उत्तम प्रशंसा केली आहे. परंतु शास्त्रीबोवांना मोरोपंताच्या मंडनात माधवरावांच्या प्रार्थनासमाजाची झणझणीत हजेरी घेण्याचे कार्य जास्त प्रमाणांत साधावयाचे होते. ते त्यांनीं साधले व डॉ. विल्सनसाहेबाच्या मतावर लिहितांना मिशनऱ्यांची खरड काढली. ज्यांना माधवरावाची समाजसुधारणा मान्य नव्हती, अशा बहुजनसमाजाला त्यांच्यावर सणसणीत फटके लगावणारा एक प्रतिस्पर्धी उदयास आलेला पाहून आनंद झाला. अशा समाजानेच शास्त्रीबोवांना डोक्यावर चढविले. आजदेखील कांहीं अंशीं तीच स्थिति आहे, व पुढे कांहीं काळपर्यंत असाच प्रकार राहिल, यांत संशय नाहीं.

* सदर लेख श्री. रमाबाईंनी प्रसिद्ध केलेल्या संकीर्ण लेखसंग्रहांत आहे.

परंतु दिवसानुदिवस विद्वानांचे मताधिक्य या बाबतीत माधवरावांच्या बाजूस झुकत असल्याचें सिद्ध होत चालले आहे.

जातां जाता विष्णुशास्त्रांच्या विद्वत्तेविषयी थोडीं जास्त चर्चा करण्यास हरकत नाही. माधवरावांना कोणतेंही काम अर्धवट करण्याची संवय नव्हती, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अविचार किंवा अपूर्ण विचार, त्यांच्या मनास कोणत्याही कामांत कधीं शिवला नाही. कित्येकांनीं त्यांना व्यापक व दीर्घ विचाराबद्दल दोष दिला आहे, पण हा दोष अविचाराइतका खचित निघ नाही. जी गोष्ट समोर येईल तिचा पिच्छा पुरवायचा, तिच्याविषयी बित्तं माहिती मिळवायची आणि नंतर मननपूर्वक स्वतंत्र विचार करून समतोल निष्कर्ष काढावयाचा अशी त्यांच्या कामाची ख्याति होती. अशा परिश्रमशील पुरुषाने मराठी कॅटलागाची प्रस्तावना लिहितांना, जुने मराठी काव्यवाङ्मय वाचल्यावांचून आपलीं मते बनविलीं असतील, हे संभवत नाही. परंतु विष्णुशास्त्रांच्या शब्दावर विश्वास ठेवून माधवरावांनीं मोरोपंत वाचला नव्हता हा समज खरा मानला व खुद्द विष्णुशास्त्रांचे ज्ञान पाहूं लागलें तर निराशा झाल्याखेरीज रहात नाही. विष्णुशास्त्रांचे मोरोपंताचे वाचन भरीव होतें, ही कल्पना फारशी खरी नसतांही क्षणभर खरी आहे असें धरून इतर मराठी कवि त्यांनीं कितीसे वाचले होते याचा कयास काढूं लागले तर कट्टु अनुभव येतो. इंग्रजीसारख्या परभाषेच्या इतिहासावर निबंध लिहिणाऱ्या निस्सीम स्वाभिमानी गृहस्थाची स्वभाषेतल्या ग्रंथाविषयी अनास्था असेल व स्वभाषेच्या उत्कर्षासाठीं चंग बांधल्यानंतर कित्येक वर्षेपर्यंत त्यांचें ज्ञानेश्वरीसारख्या आद्य मराठी ग्रंथाचें वाचन, नवनीतांतल्या कांहीं अध्यायांपलीकडे गेलें नव्हतें, ही गोष्ट कोणालाच खरी

वाटणार नाही. त्याचप्रमाणे शेक्सपीयरच्या एका नाटकाचें भाषांतर अभिप्रायास आले असतां, टीकाकारामध्ये मूळ ग्रंथाचें ज्ञान, सत्यप्रीति शांत स्वभाव, सहृदयता इत्यादि गुण अवश्य पाहिजेत, असा उपदेश करणाऱ्या गृहस्थाने मूळचे इंग्रजी नाटक न वाचतांच आपलें मत वाचकांना सादर केले, असे कोणी सांगू लागल्यास ते आरंभी खोड-साळपणाचें भासेल. माधवराव आणि त्यांचा एक टीकाकार यांतलें तारतम्य वाचकांना समजण्याकरिता विष्णुशास्त्र्यांच्या अगाध विद्वत्तेचा व टीकाकारास जरूर असलेल्या सूक्ष्म चौकसपणाचा असे, दोन मासले येथे दिल्यास अप्रस्तुत होणार नाही. 'ज्ञानेश्वरीपरिभाषा' या पुस्तकाची आपल्या वाचकांना ओळख करून देताना विष्णुशास्त्री म्हणतात:—

आम्हांस पूर्वी नवनीताच्या पहिल्या व दुसऱ्या भागावरूनच कायती प्रस्तुत कवीची माहिती होती, पण सदरील परिभाषेच्या परीक्षार्थ मूळ ग्रंथाची कोठें कोठें जी आम्ही उगीच चांचणी पाहिली, तिजवरून त्याच्या वाणीच्या लावण्याच्या छटा आमच्या डोळ्यात भरल्या व समग्र ग्रंथाच्या वाचनाविषयी उत्कृष्ट इच्छा उद्भवली.

शेक्सपीयरच्या 'ट्रेपेस्ट' नाटकाचे भाषांतर नीळकंठ जनार्दन कीर्तने यांनी प्रसिद्ध केले. त्यावरील अभिप्रायांत—

प्रस्तुत नाटक मूळ इंग्रजीतून आम्ही अद्याप समग्र वाचले नाही. अक्की-कडील प्रख्यात ग्रंथकार जो चार्लस लॅब याने शेक्सपीयरच्या ऐतिहासिक खेरीज करून बाकीच्या बहुतेक नाटकांचीं सविधानकें कथारूपानें जीं रचलीं आहेत, त्यावरून वरील नाटकाचें कथासूत्र मात्र आम्हांस माहीत होतें. तेन्हां टीका-विषयक ग्रंथ जो आम्ही प्रथम वाचला तो केवळ वरील कथासूत्राच्या अनुसंधानाचें.

असा कबूलीजबाब दिला आहे. यास कोणी प्रामाणिकपणाची स्पष्टोक्ति म्हणतील, कोणी दर्पोक्ति म्हणतील, कोणी कदाचित् बेपर्वाईचें

चिन्ह समजतील, परंतु त्याचे समर्थन कसल्याही शब्दांत कोल शास्त्रीबोवा व माधवराव यांच्यातला फरक लक्षांत आल्याशिवाय र नाही. ज्या लेखामुळे शास्त्रीबोवाना माधवरावावर आग पाखडली त्या लेखांत 'मूळ ग्रंथाची मला माहिती नाही, किंवा त्रोटक माहिती होती, व जेवढी होती तेवढ्यावरच रेटून नेले' अशा प्रकारची कर्तव्यनिष्ठेस काळोखी फासणारी लटपट माधवरावांनी कोलेली नाही. उलट मूल-ग्रंथाचा, शक्य ती साधने हस्तगत करून, सागोपांग विचार केला, असे त्यांनी म्हटले आहे. व्यासगांत आणि परिपक्व समतोल विचारांत कोण कोणाहून श्रेष्ठ, हे आता निराळे सागण्याची गरज नाही.

निबंधमालेतील टीकेची माहिती देताना, त्यांच्या एका लेखाचा उल्लेख वर येऊन गेलेला आहे. हा लेख लिहितेवेळीं माधवरावांच्या नजरेखालून १८६४ सालापर्यंतचे सगळे मराठी वाङ्मय गेलें आणि मराठी भाषेच्या ग्रंथसंपत्तीची शोचनीय अवस्था पाहून, त्याचे अंतःकरण विव्हल झाले. मराठी भाषेचा ज्ञानेश्वरापासून आरंभ धरला तर तिचे वयोमान इंग्रजी आमदानीच्या सुरुवातीस साडेपांचशे वर्षांच्या आंत-बाहेर भरते. त्या नंतर इंग्रजी राजवटीची जवळजवळ पन्नास वर्षे लोटलीं तेव्हां मराठी भाषेच्या समग्र वाङ्मयाची सरकारी नोंदणी झाली. पण उण्यापुऱ्या सहाशे वर्षांच्या दीर्घ अवधीतला ग्रंथसंचय पाहूं लागल्यास, दर वर्षाला सरासरी एक पुस्तक, असा हिशोब निवतो. यांतच इंग्रजी कारकिर्दीतील मुद्रणकलेने केलेल्या नव्या ग्रंथप्रसाराची संख्या जमेस धरावी लागते. जुने नवे मिळून सारे ६६१ ग्रंथ, हा देखावा उद्देग-जनक होता. माधवरावांसारख्या, देशाच्या सर्वांगीण प्रगतीचें अहर्निश चिंतन करणाऱ्या, पुरुषाला स्वभाषेचें भिकार दृश्य पाहून खेद वाटाव

यांत आश्चर्य कसलें? तथापि माधवराव मोठे आशावादी होते. घोर निराशेच्या अंधारांतून वाट काढण्याचें सामर्थ्य त्यांच्या अंतर्दृष्टीला होतें. १८१८ पासून १८२७ पर्यंत तीन पुस्तके प्रसिद्ध झालीं, १८२७ पासून १८३७ पर्यंत दहा पुस्तके बाहेर पडलीं, त्यानंतरच्या दहा वर्षांत ही संख्या तिपटीवर गेली, १८४७ ते १८५७ च्या काळांत पुस्तक संख्येने एका शेकड्याची शींव ओलांडली आणि त्यापुढल्या आठ वर्षांत ग्रंथप्रकाशनाच्या कार्याने साडेपांचशेच्या घरांत उडी मारली. याप्रमाणें संख्येची अभिवृद्धि झाली. तिच्यांत भावी उत्कर्षाचे गुण आहेत, असे माधवरावांनीं ताडले. उत्तम प्रतिभाशाली ग्रंथ निपजण्याचीं लक्षणे, वरील ग्रंथसमृद्धींत त्यांस आढळून आलीं. भविष्यकाळ महाराष्ट्र सरस्वतीचे मुख उज्वल करील असा त्यांचा पक्का ग्रह झाला, तथापि माधवरावांचा आशावाद उतावळा किंवा क्रियाशून्यतेला बळकटी आणणारा नव्हता. यशस्विता प्रयत्नाधीन व कर्माधीन आहे, अशी त्यांची तात्विक विचारांच्या अवगाहनाने खात्री झाली होती. मात्र कर्म म्हणजे माणसाला दीन दास बनवून आपल्या तालवर नाचविणारें दैव असा कर्माचा अर्थ ते समजत नसत. कर्म म्हणजे स्वपराक्रम व त्यावर भावी प्रगतीची मदार आहे, अशी त्यांची समजूत असल्याने मराठींतल्या मुद्रित ग्रंथांच्या संग्रहावरून सुचणारे विचार सादर करतांना त्यांनीं पुढील उद्गार काढले आहेत:—

अगदी तिन्हाइताच्या दृष्टीने पाहिल्यास आमचें वाङ्मय भ्रमपुष्ट व पोरकट भासल्याशिवाय रहात नाही. ही दशा नाहीशी करण्यासाठीं कळकळीच्या प्रयत्ना-
मर्थे कित्येक शतके घालवावी लागतील. सध्यांच्या काळाकडे नजर टाक-
ल्यास तो आशेनें ओथंबलेला दिसतो, आणि थोड्याच अवधींत प्रगल्भावस्थेस

पोंचलेंल्या देशी भाषांमध्ये ही भाषा अग्रगण्यत्वाचा मान पटकावील असा निश्चित संभव आहे. *

माधवरावांनीं हे भविष्य वर्तविले ते व्हां विष्णुशास्त्री हायस्कुलांतल्या क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करीत होते. टिळक, आगरकर, महाजनी अगाशे, पंडित, गुंजीकर, खरेशास्त्री केशवसुत, इत्यादि लेखकांची कौमार्यावस्था उलटलेली नव्हती. आपटे, कोल्हटकर, खाडिलकर, राजवाडे, पांगारकर, सरदेसाई, केळकर, वगैरे लेखकांपैकी कित्येकांचा तर जन्म व्हावयाचा होता. मग गडकरी, रेंदाळकर वगैरे कवीं बद्दल बोलायलाच नको. त्यांच्यासमोर कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णु परशरामशास्त्री पंडित, विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद नारायण माडगांवकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी वगैरे मराठी लेखकांची पहिली पिढी होती. दुसऱ्या पिढींतले कांहीं लेखक त्यांच्या सहवासात वावरत होते, पण एकट्या विनायकराव कीर्तन्यांशिवाय नांव घेण्याजोगी वाङ्मयकृति कोणीच निर्माण केली नव्हती. तथापि माधवरावांच्या भविष्यदृष्टीला मराठी भाषेच्या वैभवाचा काळ जवळच दिसला आणि खरोखरीच त्यांचा आयुर्दाय संपण्यापूर्वी त्यांचें भाकित यथार्थ होत चालल्याचे सर्वांना पहावयास सांपडलें.

मराठी टॅन्स्लेटराचें काम माधवरावांना अक्कलकोट व कोल्हापूर या स्थळीं दुसरे हंगामी अधिकार वहिवाटीत असतां करावें लागले यांची

* I hope I shall not be accused of unduly depreciating the progress that has been achieved, but there can be no mistake that to any one who looks at it from a stranger's standpoint our existing literature will appear for the most part either superstitious or childish. Many centuries of earnest effort are needed before this reproach can be washed away. The present however, is full of promise, and there is every likelihood that before long the Marathi language will be in a position to take first rank among the cultivated languages of modern India.

वाच्यता मागें झालेलीच आहे. अक्कलकोटास ते कारभारी होते. तेथल्या कारभाराचीं सूत्रें त्यांनीं १८६७च्या सप्टेबर अखेरीस खाल्ही ठेविलीं व कोल्हापुरास न्यायाधीश या नात्यानें प्रयाण केले. कोल्हापुरच्या शाळेंत शिकत असतां ज्या मुलाच्या आईला आपला मुलगा १० रुपये तरी कमावील कीं नाहीं असे त्याच्या भोळसर व एककल्ली वर्तनावरून व मठ चेहेरेपट्टीवरून वाटत होते, तोच मुलगा कोल्हापूर सोडल्यानंतर अकरा वर्षांनीं विद्यापिठाच्या सर्व टप्प्याचे आक्रमण करून विद्वत्तेच्या मानमरातवामध्ये न्यायाधीशाच्या पदाचा उपभोग घेण्याकरितां आलेला पाहून गोविंदरावांच्या सुखाला पारावार उरला नसेल; कदाचित् या सुखाच्या सागरांत पोहत असतानाच या भाग्यशाली पुत्राची जन्मदात्री माता त्याचे वैभव पहायला ह्यात नाहीं, हा विचार मनांत येऊन त्यांच्या डोळ्यांतून दुःखाश्रु गळले असतील; माधवरावांना व त्यांच्या सहोदर भगिनीला मातेचे स्मरण यावेळीं उकटतेने झालें असेल. त्यांच्या कुटुंबांतील माणसे लक्षांत आणल्यास फक्त एकाच व्यक्तीला माधवरावांच्या ऐश्वर्याने निर्भेळ आनंदाचा उपभोग घ्यावयाला सांपडला असेल, अशी कल्पना करवते. ती व्यक्ति म्हणजे जिच्या पाणिग्रहणानंतर माधवरावांनीं कोल्हापुराहून विद्यासंपादनार्थ मुंबईचा रस्ता धरला, ती माधवरावांची प्रथम पत्नी हीच होय. जनार्दन हरि कीर्तने तेथे असते तर आपल्या दाराशीं बसून 'आह्माला इंग्रजी शिकण्याकरितां मुंबईला केव्हां धाडता' असा अदबीनें प्रश्न विचारणारा ल्हानगा 'महादेव' अशा प्रकारें तरुणपर्णीच मोठा नामांकित हुद्देदार झाल्याचें पाहिल्यावर त्यांच्या नेत्राचें पारणें फिटलें असतें.

माधवराव कोल्हापुरास न्यायाधीश झाल्यावर त्यांच्या वडिलांना त्यांच्या न्यायवृत्तीची तीक्ष्णता अनुभवण्यास सांपडली. कोजागिरीच्या

रात्रीस खांबाबरोबर सोंगट्याचा डाव खेळून न्यायी स्वभावानुसार स्वतः-कडे निर्विकार चित्ताने बिनतोड घेणारा महादेव मोठेपर्णीसुद्धा वृत्तीने जसाच्या तसा कायम होता. जगाच्या व्यावहारिक रहाटीत मुरून तरबेज होण्याची कला त्याने साध्य करून घेतली नव्हती. आपल्या लेकाला इन्साफाच्या कामात कोणाची खाजगी भीडमुर्वत खपत नाही, कोणी भीड घालण्याचा यत्न केल्यास त्याचे पित्त उसळते, हे गोविंदरावांना ठाऊक नव्हते असे नाही. पण बापाची भीड आणि न्यायाधिकार यांत विरोध होण्याचा कधी काळी प्रसंग आलाच तर आपला माधव न्यायदानाच्या कर्तव्यापुढे प्रत्यक्ष पित्याची पर्वा ठेवणार नाही, अशो गोविंदरावांची अटकळ झालेली नव्हती. गोविंदराव सहसा मुलाच्या वाटेस जात नसत, पुष्कळदां माधवरावाकडे घरगुती वशिल्याने दाद लावून घेण्याकरितां आलेल्या इसमाची परभरें गोविंदरावांनीं हकालपट्टी केली होती. परंतु एकदां त्यांना दूरच्या आतापैकीं असे खमंग प्रतिष्ठित कुळ भेटले कीं त्यांच्या समोर त्यांचा कांहीं केल्या इलाज चालेना. गळीं पडून या कुळाने गोविंदरावांसह माधवरावांची बसण्याची खोली गांठली. माधवरावांनीं उत्थापनपूर्वक मोठ्या नम्रतेने त्यांचे स्वागत केले. गोविंदरावांनीं थोडक्यांत त्या गृहस्थाच्या कामाचा उच्चार केला व माधवरावांनीं जास्त चौकशीऐवजी मौन स्वीकारल्याचें पाहून आलेल्या कुळानें आपलें आख्यान आरंभले. ' आतां कागदपत्र जवळ नाहींत, फुरसत असल्यास आणवतो ' इतकी प्रस्तावना झाल्यावर माधवरावांनीं फुरसतीच्या सबबीचा फायदा घेतला व त्यास मार्गस्थ केले. नंतर गोविंदराव उठून जाऊं लागले, तेव्हां माधवरावांनीं तीर्थरूपापाशीं पुढीलप्रमाणें विनंती केली:-

सर्व कोल्हापूर आपलें आहे व जो तो येऊन आपल्या कामाबद्दल भीड घालील. असा प्रकार न झाला तर बरें. नाही तर आपल्यास त्रास होईल म्हणून

मला येथून दुसरीकडे बदली करून घ्यावी लागेल. कोणत्याही पक्षकाराचें काम घरीं पहावयाचें नाहीं किंवा त्याचें बोलणें खाजगी रीतीनें ऐकावयाचें नाहीं असा माझा नियम आहे, तो आपण चालवावा.*

या विनंतीचा अनादर गोविंदरावांनीं केला नाहीं. पुढे तीन चार महिने माधवराव कोल्हापुरास होते, पण वरच्या सारखा प्रसंग पुनः घडला नाहीं. १८६८ च्या मार्च महिन्यात इंग्रजी भाषा व इतिहास या दोन विषयाचे प्रोफेसर म्हणून माधवरावांची एल्फिन्स्टन कॉलेजांत नेमणूक झाली. एप्रिलात ते मुंबईस जाऊन आपले काम पाहूं लागले.

माधवराव मुंबईस विद्यार्थी म्हणून प्रथम आले, तेव्हां एकटेच होते. १८६२ नंतर त्यांची निर्भेळ विद्यार्थीदशा संपली आणि फेले या नात्याने त्यांच्या पदरात दरमहा १२० रुपये पडूं लागले. विद्यार्थीदशेची अखेर, मिळकतीचा प्रारंभ आणि पंचविशीच्या घरांतले वयोमान, असा योग जुळल्यावर त्यांनीं मुंबईला संसार धाटला. या अवकाशांत कोल्हापुराहून त्यांच्या जोडीने अभ्यास करण्यासाठीं आलेल्या इतर विद्यार्थ्यांची स्थिति पालटली होती. कोणी मार्गे राहिले, कोणी विद्यार्जनाला फांटा देऊन निर्वाहाच्या स्वतंत्र धंद्यांत प्रवेश केला; त्यामुळे एकत्र रहाण्याचे कारण उरले नाहीं. सारांश माधवरावांनीं संसाराचें जूं मानेवर घ्यावे अशी परिस्थिति येतांच ते त्या जबाबदारीस सादर झाले. संसाराची सुरुवात झाल्यावर माधवरावांना कोणता अनुभव आला असेल याची अस्पष्ट व अप्रत्यक्ष कल्पना त्यांच्या 'रत्नप्रभा' कादंबरीवरील अभिप्रायलेखावरून करण्यास हरकत नाहीं. माधवरावांचे

* आमच्या आयुष्यातील काहीं आठवणी, पान १८.

वडील स्त्रीशिक्षणाचे चहाते होते. त्यांनीं द्वितीय संबंधानंतर पत्नी, सून व मुलगी या तिघांना कामापुरते शिक्षण दिले होते. माधवरावांचें एक कार्य यामुळे अनायासे पार पडले होतें. तथापि पाश्चात्य ग्रंथकारांच्या वाङ्मयांतली दंपत्यप्रेमाची व समान कर्तव्यांचीं चित्रें पाहून त्यांच्या अंतरंगांत स्वतःच्या संसारासंबंधीं जे मनोराज्य उत्पन्न झालें असेल ते प्रत्यक्षावस्थेत अनुभवणे त्यांस शक्य नव्हते. त्यांनीं स्वतंत्र संसार मांडला असला तरी स्वतःच्या मिळकतीने चालणारा संसार यापेक्षां त्यांत जास्त अर्थ किंवा स्वातंत्र्याचा अंश असण्याचा संभव नव्हता. कदाचित् या परिस्थितीमुळेच 'रत्नप्रभे'वरील अभिप्रायांत स्त्रीपुरुषांतील समानशील प्रेमाचे वर्णन त्याच्या लेखणींतून उत्कटत्वानें आणि सविस्तर उतरले असावे. मागे निबंधाच्या वहीचा उल्लेख आला आहे. तिच्यांतल्या एका निबंधामध्ये त्यांनीं 'हिंदू गृहस्थ वृद्ध मातेच्या चरणावर भक्तीने लोटागण घालतो, पण मातेचे चरण सोडून तो बाहेर आला कीं, बायकोला चोपण्यास किंवा चापण्यास प्रवृत्त होतो. या चमत्काराचे कारण काय? तर लहानपणापासून मनावर घडलेले संस्कार.

Still they must not be thought of as slaves, as drudges, as the playthings of the divine and kingly man. No, let them have their rights—for remember it is their Company that makes life cheerful and even sufferable.'

असा गृहणीशीं वागण्याबद्दल कळकळीच्या उमाळ्याचा मजकूर घातला आहे. संसारातल्या सहचारिणीच्या सहवासांत माधवरावाची वागणूक, सगळ्या अडचणी विचारांत घेतल्या तरी कशी असेल, हें यावरून घ्यानांत येण्यास हरकत नाही.

प्रकरण पांचवें.



समाजसेवेचा प्रारंभ काळ.

विद्यार्थी दशेतून पार पडल्यानंतर माधवरावांचे नाव सर्वांमुखी होण्याचें मुख्य कारण म्हणजे त्यांनीं सामाजिक सुधारणेच्या चळवळीत घेतलेला पुढाकार हे होय. मुंबईस विधवाविवाहांना उत्तेजन देणारी मंडळी स्थापन झाली, तेव्हां त्या मंडळीच्या आधारस्तंभापैकीं प्रमुख व खंबीर आधारस्तंभ माधवराव होते. पण सार्वजनिक कार्यांच्या आखाड्यांत प्रथम ते विधवाविवाहोत्तेजनाच्या निमित्तानेच उतरले, असें म्हणतां येत नाहीं. सार्वजनिक कार्यांत ते १८५९ सालीं पडले. त्यांच्या विद्यालयांत आणि विद्यालयाबाहेरच्या परिस्थितींत जिकडे तिकडे लोकोद्धाराच्या चळवळींचे जाळे पसरले होते. आपल्या लोकांची अत्यंत निःकृष्टावस्था आहे, तिच्यातून सुटका करून घेण्याचे मार्ग न शोधल्यास हा पुरातन व अनेक भयंकर परचक्रांच्या आपत्तीतून वांचलेला देश पूर्णपणे रसातळास जाईल व मिसर बाबिलोनिया इराण वगैरे प्राचीन देशांचा धुव्वा उडून जसे ते नामशेष झाले, तशीच या देशाची स्थिति होईल, या चिंतेच्या विचारांनीं, माधवराव मुंबईस आले. त्याकाळीं, सारें वावतारण भरून गेले होते. प्रत्येक श्वासनिःश्वासाला या

विचारांचेच अणुरेणु सहृदय हिंदी माणसांच्या अंतरंगाला धक्के देत होते, असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. देशाच्या उन्नतीसाठी आमरण झटणारी त्या काळात जी माणसे झाली, त्यांची संख्या या विधानाची सत्यता पटवून देणारी आहे. तेव्हांच्या सर्व माणसांचीं चरित्रे उपलब्ध नाहीत, पण जुन्या वृत्तपत्राच्या फायली चाळल्यास त्यामध्ये अनेक व्यक्तींच्या देशोद्धारमूलक खटपटीचीं प्रमाणे आढळतात. १८१८ मध्ये पेशवाईचा सर्वनाश होऊन इंग्रजी राज्याचा अंमल सर्वत्र बसल्यावर थोड्याच अवकाशात नव्या दिशेने आपली अधोगतीतून मुक्तता करून घेण्यासाठी चळवळ करणारे पुरूष उदयास आले व त्यांनी जागजागी आपल्या देशवाधवास परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याचा उद्योग चालविला.

इंग्रजी अंमलांत पेशव्यांच्या राजधानीचे महत्व जाऊन मुंबईशहराला या इलाख्याच्या राजधानीपदाचा मान साहाजीकच मिळाला. राज्यसत्ता ज्या स्थळी वास करते, त्या स्थळी मानवी कर्तबगारीचे दुसरे घटक आपोआपच निर्माण होतात, असा सनातन अबाधित नियम आहे. मोगलांच्या दिल्लींत व पेशव्यांच्या पुणे शहरांत शास्त्री, पंडित, वैदिक, वैद्य, हकीम, व्यापारी, सराफ, कारागीर, मुत्सद्दी, योद्धे, या सर्वांचे एकत्र वास्तव्य होते; या स्थितीच्या कारणाची मीमांसा केल्यास एकच मुख्य कारण सांगता येईल व ते हेंच की, सदर शहरांतून राज्यसत्ता नांदत होती. देशी अधिराज्ये धुळीस मिळल्यानंतर प्रजेच्या व्यवहारांतील उत्तमोत्तम प्रकारांचें कोद्रस्थान मुंबई शहर बनले. तथापि पूर्वीचीं राज्ये आणि इंग्रजांचा राज्यकारभार यांतला फरक नेहमी लक्षांत ठेवणें अवश्य आहे. मुसलमानी राज्याच्या पुष्कळ उलथापालथी झाल्या तरी

मुसलमानांत व त्यांच्या हिंदू प्रजेत एका धर्माखेरीज बाकीच्या सर्व बाबतींत अगदी खालपासून वरपर्यंत सादृश्य होते. अरबी, इराणी किंवा अफगाणी मुसलमानांनीं बाटविलेली प्रजा मुळांत हिंदूच असल्याने, हिंदू व मुसलमान आचारविचारामध्ये एकरूपच होते. शिवाय मुसलमानांची संस्कृति हिंदू संस्कृतीहून बऱ्याच अंशी हीन असल्याने, हिंदूंच्या रीतऱिवाजावर मुसलमानांच्या राजकीय वरचढपणाचा विशेष परिणाम घडला नाही. इंग्रजांच्या अंमलाखालीं मूळच्या रीतीभाति जगाच्या तशाच रहाण्याजोगी परिस्थिति उरली नाही. परदेशाचे धाडसी व शूर मुसलमान सरदार हिंदूस्थानात राज्यासन स्थापण्याच्या भरीस पडले, तेव्हां त्यांना हिंदू राजे, जहागीरदार, इनामदार वगैरे हिंदू लोकाप्रणींचा बहुमान ठेवण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. इंग्रजांनीं अशा लोकाप्रणींचें माहात्म्य बुडवून टाकले. इंग्रजांच्या दरबारात जर त्याची किंमत उरली नाही तर सामान्य लोक त्यांची किंमत कशी वाळगणार ! वंशपरंपरेचे बंड यामुळे नाहीसे झाले. जे जुने राजे, जहागीरदार शिल्क उरले, त्यांच्या हातीं सत्ता राहिली नाही. पूर्वी ज्या अधिकारांचा त्यांनी अनियंत्रित उपभोग घेतला, त्या अधिकारांचा इंग्रजानी संक्षेप करून अवशिष्ट अधिकाराभोवती आपल्या कायद्याचीं—इकडे तिकडे लवमात्र फाजील चलनवलन न होऊं देणारीं—कांटेरीं कुपणे उभीं केलीं. खरा राज्याधिकार इंग्रजांनीं नेमलेल्या अंमलदारांच्या मुठींत गेला. साध्या मामलेदारांच्या यःकश्चित् कारकुनांची लोकांना जी कदर वाटू लागली तिचा सहस्राशदेखील जहागीरदारांबद्दलच्या भावनेंत उरला नाही.

इंग्रजी राज्याने हिंदी समाजाचीं पाळेमुळे खिळखिळीं करून टाकणारा जो आघात केला, तो विद्येच्या बाबतींत. इंग्रजांनीं चोहोंकडे

शाळा स्थापन करून विद्येचा ओघ समाजाच्या अगदीं कनिष्ठांतल्या कनिष्ठ थरापर्यंत पोचविण्याची व्यवस्था केली. ब्राह्मणवर्गांच्या जाति-विशिष्ट मुखांत वावरणाऱ्या प्राचीन षट्शास्त्रादि कर्णगोचर विद्येऐवजी लिहिण्यावाचण्याचे संसारोपयोगी दृष्टिगोचर ज्ञान प्रत्येकास मिळण्याची सोय झाल्याने धर्माच्या रूढ कल्पनाविषयी लोकांचा विश्वास उडत चालला. इंग्रजी शाळेत ज्ञान संपादन करित असतां इंग्रज गुरूंच्या सहवासाने विद्यार्थ्यांची दृष्टि निराळीच होत चालली. आपली सामाजिक स्थिति प्रशंसनीय नाही, तिच्यात दोषांचा खातेरा हजारो वर्षांपासून सांचत आला असून यापुढे जर उजळ माथ्याने जगावयाचें असेल व इतर राष्ट्रांच्या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर समाजव्यवस्थेतले दोष काढून टाकले पाहिजेत, अशी शिक्षिताची खात्री झाली, आणि मुंबई इलाख्याच्या इतर जिल्हांतून सामाजिक सुधारणेला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईशहरांत या चळवळीला दृश्य रूप आले. इंग्रजी शाळेत शिकून विद्यासंपन्न झालेल्या तरुणांनीं मुंबईस मुलींची शाळा अस्तित्वांत आणून देशोन्नतीच्या कार्याचा उपक्रम केला. १८२८ त एल्फिन्स्टन गव्हर्नराचे स्मारक म्हणून निघालेल्या शाळेतले विद्यार्थी सामाजिक विषयांवर फार चौकशीने व कळकळीने निबंध लिहित असत, असें त्यांच्या इंग्रज अध्यापकांच्या ध्यानांत आलें होतें. सदर विद्यार्थ्यांनींच पुढें निबंधांत प्रदर्शित केलेल्या सुधारणेच्या विचारांना मुलींची शाळा स्थापून मूर्तावस्था आणली. माधवरावांच्या विद्यार्जनकाळीं सुधारणेच्या विचाराची प्रवृत्ति लोपलेली नव्हती. उलट फोंफावून ती नव्या नव्या कार्यक्षेत्राचें आक्रमण करित होती. त्यांच्या प्रोफेसरांनीं आपल्या वार्षिक अहवालांतून सामाजिक विषयांवरील निबंधांत विद्यार्थी-

जनांची प्रवीणता विशेष दिसून येते, असें लिहिल्याचे चौकसांना पहावयास सांपडेल. माधवरावांना सार्वजनिक कार्यांत ओढून आणणाऱ्या संस्थांतली एक संस्था १८४८ च्या सप्टेंबरांत उत्पन्न झाली होती. त्या महिन्यांत एक दिवशीं शाळा सुटल्यावर एल्फिन्स्टन कॉलेजांतले व मराठी शाळेतले गुरू, उपगुरू व विद्यार्थी एकत्र जमले. शाळेतल्या ज्ञानार्जनाचे उपांग आणि शाळेबाहेरच्या ज्ञानप्रसारार्थे साधन, अशा दुहेरी स्वरूपात उपयोगी पडणारी संस्था निर्माण करणे जरूरीचे आहे कीं नाहीं, हा प्रश्न या सभेत निघाला. त्याबद्दल पुष्कळ भवती न भवती आणि वादविवाद होऊन शेवटीं असे ठरले कीं, अशा संस्था काढावी. पुढे थोड्या दिवसांनीं संस्था निघाली. तिचे पाहिले अध्यक्ष सुप्रसिद्ध मराठी व्याकरणकार दादोबा पाडुरंग हे होते. त्यांनीं स्थापनेच्या समारंभांत भाषण केले, त्यावेळीं लोकाची गर्दी, विद्यार्थ्यांची हौस व आस्था याचा तुडंब संगम पाहून संस्थेच्या शिकंदर नशिबाबद्दल हजर असलेल्या प्रत्येकाला हेवा वाटला. पण आरंभशूरत्वाचा पूर ओसरून प्रस्तुत संस्था मरणपंथास लागण्याला अवघीं दोनच वर्षे पुरलीं. दोन वर्षांत संस्थेच्या सभासदांची संख्या रोडावली व कामगिरीचा ठणठणाट दृष्टीस पडूं लागला. या स्थितींत कांहीं चांगल्या व्यक्तींनीं या संस्थेला हातीं धरले नसते तर तिने पहिल्या दोन वर्षांतच राम म्हटले असते. मुंबईतले तत्कालीन प्रख्यात पुढारी डॉ. भाऊ दाजी लाड, रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलीक, गोविंद नारायण माडगांवकर वगैरे गृहस्थांनीं या संस्थेला नांवारूपास आणलें आणि माधवराव कालेजांत शिकूं लागले, तेव्हांतर ही संस्था उत्तम कार्य बजावीत होती. माधवरावांचे सहाध्यायी कीर्तने, गाडगीळ, परमा-

नंद, वागळे, कुंटे, पाठक, मोडक, इत्यादि तरुण मंडळींनी या संस्थेच्या कारभारांत शिरकाव करून घेतला. कित्येक दिवस परमानंद या संस्थेचे चिटणीस होते. एखाद्या ज्ञानवर्धक व लोकोपयोगी विषयावर निबंध लिहून तो सभासदाने वाचावयाचा असा या संस्थेचा नियम होता. सभेचे नावच जर उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा हे होते, तर तिचा दुसरा उद्देश असणे शक्य नाही. सभेचे एक मासिक कित्येक वर्षे चालले होते. वाचलेल्या निबंधाची त्यातून प्रसिद्धि केली जात असे. ज्ञानप्रसाराची संस्था, माधवराव स्वतः ज्ञानप्रिय आणि संस्थेच्या कारभारांत त्यांचे मनेही, असा योग जमल्यावर माधवरावाना स्वस्थ कसे बसवणार ? त्यांनी १८५९ साली एक निबंध वाचला. 'तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्ये' हे त्या निबंधाचे नाव आहे. हा निबंध उपलब्ध नाही. माधवरावांच्या चरित्रांची बीजे या निबंधातील विचारांत पाहून पुढच्या कर्तबगारींत त्यांचा विकास कसा झाला हे दाखविण्याची एक संधी यामुळे नष्ट झाली. ज्ञानप्रसारकाच्या अंकांतून या निबंधाला स्थळ मिळाले नाही. कदाचित् तो तुकड्या तुकड्यांनी निरनिराळ्या नांवाखाली प्रसिद्ध झालेला असण्याचा संभव आहे, पण हा संभव खरा किंवा खोटा हे नक्की सांगणारा मार्गदर्शक कोणी नाही.

१८६० साली या सभेपुढे माधवरावांनी दुसरा निबंध वाचला. 'मराठी राजेरजवाडे' या विषयाचे निरूपण सदर निबंधांत आहे. हा निबंध मूळच्या नांवाने ज्ञानप्रसारकांत छापलेला नाही. कोणी एखाद्या बाबतींत हिंदी समाजावर टीका अगर त्यास हितावह सूचना केली तर तिच्या योग्यायोग्यतेप्रमाणे साधक किंवा बाधक समाचार घ्यावयाचा अशी माधवरावांची एक रीत होती. या रीतीची प्रत्यंतरे त्यांच्या पुढच्या

लेखनांत अनेक आहेत. हॉड्सन प्रॅट नांवाच्या एका इंग्रजाने हिंदु-स्थानांतल्या श्रीमंत लोकांनी शिक्षण घ्यावे, त्याकरितां त्यांनी विलायतेस जावे, अशा अर्थाचा निबंध लिहून तो पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला. माधवरावांनी हाच विषय घेऊन महाराष्ट्रांतल्या वतनदार श्रीमंतांची आपल्या निबंधात कानउघाडणी केली आहे. बंगालचे जमीनदार साहेबांशी बरोबरीने वागतात, उत्तम शिक्षण घेतात, विद्यादानाकडे व परोपकाराकडे आपली संपत्ति वेचतात, स्वतंत्र वाण्याने सगळ्या व्यवहार करतात, त्यांच्यापैकीं कित्येकानी विलायतची यात्रा केली आहे; अयोध्या प्रांतांतले जमीनदारही बंगाली बाधवांचा कित्ता गिरविण्याच्या तयारीत आहेत, पंजाबातल्या जमीनदारांना सरकार अधिक हक्क देण्याच्या नादात आहे. महाराष्ट्रांतले वतनदार श्रीमंत मात्र आळसांत, चैनीत द्रव्याचा अपव्यय करून आयुष्याचा काळ दवडीत आहेत. ते मनाने कमकुवत बनले आहेत. इंग्रज अधिकाऱ्याच्या कवडी मोल नोकरानें दम भरला तर त्यांची गाळण उडते व साहेवाला खूष राखण्याकरिता ते वाटेल तसा मूर्खपणा करतात. मराठ्यांतल्या बडे लोकांची वरच्यासारखी दुःस्थिति वर्णून माधवरावांनी ' कधीं कधीं हे बडे लोक समूळ नष्ट झाल्यासहि गैर होणार नाही ' अशी संतापोक्ति लिहून टाकली आहे. हे श्रीमंत दत्तक देतात व वंश चालवितात, पण आयत्या जिदगीवर जाऊन बसणारे कलमी वंशचालक आपल्या नवीन कुळाचा किंवा दत्तविधानास संमति देऊन उपकार करणाऱ्या सरकारचा लौकिक वाढवीत नाहीत. सरकारने शिक्षणाकरितां शिक्षक नेमले आहेत, परंतु उपयोग होत नाही. याकरितां त्यांना त्यांच्या घरून काढून मुंबईसारख्या शाळेत शिकण्यास आणावे म्हणजे त्यांचा

अभ्यास तर उत्तम होईलच, पण जगाच्या प्रगतीचा ओघ कसा चालला आहे याचें ज्ञान मिळून आपल्या कर्तव्याचे स्फुरण त्यांच्या हृदयांत उद्भवेल, असा माधवरावांनीं उपाय सुचविला आहे.

ज्ञानप्रसारक सभेच्या मासिकाचे अंक चाळल्यास माधवरावांनीं एकूण चार निबंध वाचल्याचा पत्ता लागतो. १८६१ सालांत त्यांनीं निबंध वाचल्याची नोंद नाही. त्या पुढच्या म्हणजे बी. ए. च्या परिक्षेच्या वर्षी अभ्यासाच्या रगाड्यापायी त्यांना ज्ञानप्रसारक सभेत निबंध तयार करून वाचण्याची फुरसत मिळलेली नसावी, कारण त्या वर्षाच्या अहवालांत त्यांच्या निबंधाचे नांव नाही. १८६३ सालीं फेब्रुवारी महिन्याच्या २७ व्या तारखेस त्यांनीं 'मराठी व बंगाली लोकांच्या भावी उत्कर्षाचीं चिन्हे व त्याची तुलना' या नावाचा निबंध वाचला. हा निबंध उत्तम असल्याचा शेर सभेच्या अहवालांत आहे. प्रस्तुत निबंध 'मराठी बडेलोक' अथवा 'आमचे राजेरजवाडे' या निबंधाच्या प्रस्ताविक भागांत केलेल्या विवेचनावरून सुचला असावा. या विवेचनांत कलकत्यास ब्रिटिश इंडियन असोसिएशन व मुंबईस बाँबे असोसिएशन अशा दोन संस्था आहेत, पण त्यांच्या कार्यक्षमतेत जमीन-अस्मानाचे अंतर आहे. कलकत्याचा संस्था जास्त काम करते, त्याच-प्रमाणे बंगालच्या बडया लोकांत स्वजनसेवेची इच्छा प्रबळ आहे, महाराष्ट्रांतल्या बडया लोकांना व्यसनप्रचुर विलासांशिवाय दुसरा व्यवसाय करायला फावत नाही, अशा अर्थाचा मजकूर आहे. त्या मजकुरांतले परस्परतुलनेचे विचारच त्यांनीं वरील निबंधांत अधिक विस्तारानें मांडले असावेत असा साधारण तर्क वाचकांस निवेदन करून या निबंधाबद्दलची माहिती संपविणें भाग आहे. कारण या

निबंधाला 'ज्ञानप्रसारक' मासिकात स्थान मिळाले नाही. पहिल्या निबंधाची जी गति झाली तीच त्याचीही झाली.

१८६४ सालीं त्यांनीं प्रजावृद्धीचे दुष्परिणाम या नांवाचा एक निबंध वाचला. दारिद्र्य आणि प्रजा यांची हिंदुस्थानांत सारखी अव्याहत वाढ होत असल्याने अखेरीस कोणत्या उत्पाताला या देशास बळी पडवें लागेल, यासंबंधीं माधवरावांनीं कांहीं सिद्धांत या निबंधांमध्ये प्रतिपादन केले आहेत. त्यांना अतिशयोक्तीचा, नाटकी आवेशाचा कंटाळा होता. सत्यापलाप न होऊं देतां वस्तुस्थितीचे चित्र जितकें रंगवितां येईल तितके रंगविण्याची कला त्यांस साध्य झालेली होती. नटव्या भाषेचे वेगडी वैभव लोकासमोर मांडण्याची प्रवृत्ति त्यांना आवडत नसे. भाषेच्या नखऱ्याचा त्यांना तिरस्कार होता. ही त्यांच्या स्वभावाचीं गमकें न विसरतां त्यांच्या सदर निबंधांचें अवलोकन केल्यास स्वदेशोन्नतीच्या काळजीनें त्यावेळीं माधवरावांचे अंतःकरण अत्यंत व्यग्र झाले होते, असे म्हणावयास हरकत नाही. सुरवातीलच त्यांनीं चित्तेचे उद्गार काढले आहेत ते म्हणतात:—

मित्रहो, अलीकडील काळांत जे विषय तुम्हा आम्हां सर्वांचा मनांत घोळत आहेत, रात्रंदिवस जांचा निजध्यास लागल्यानें चैन पडत नाही, जे ध्यानीं मनीं स्वप्नीं आपणास अदृश्य रूपाने सदोदित भासतात, आणि जीवाचा ठायीं स्वस्थपणा आनंदास नादू देत नाहीत, अशा विषयांमध्ये अग्रसर आज रात्रींचा विषय मी योजला आहे.*

* या उताऱ्यांत चुकीचे भासणारे भाग, मुद्दाम त्यावेळचा माधवरावांच्या मराठी भाषेचा नमुना वाचकांना यथास्थित कळावा म्हणून, जसेच्या तसे ठेवले आहेत. पुढच्या मजकुरांत असे भाग सुधारून घेतले आहेत.

अशी प्रस्तावना केल्यावर त्यांनी जगाचा प्राप्त व्यवहार, त्याचें नियमन व त्याविषयी समाधान करणाऱ्या विचारांचा ऊहापोह केला आहे. जगांत सुखापेक्षां दुःख अधिक कां हा प्रश्न मनुष्यप्राणी संचित पाप, ईश्वरीकोप किंवा सृष्टिक्रम अशासारख्या मनःकल्पित निराधार कारणांकडे बोट दाखवून सोडवीत असतो. हिंदू समाजांत संचित पापाची, दुसऱ्या शब्दांनी सांगावयाचे झाल्यास प्रारब्धाची, कल्पना बलवत्तर आहे. प्रारब्धामुळे प्रत्येक दुःख ओढवते, त्यापुढे इलाज नाही, या भावनेमुळे साहसपराक्रमादि गुणांचा येथे बीमोड झाला आहे. परंतु प्रारब्धाची मीमांसा करूं लागल्यास त्याचे व्यर्थ स्तोम माजवून हिंदुस्थानांतल्या लोकांनी आपले हातपाय निष्कारण जखडून टाकले आहेत, असे तात्पर्य स्वीकारावे लागते. मनुष्य प्राण्याने इहलोकांत दुःखाचा नरकवास भोगावा अशी ईश्वराची इच्छा आहे, या मुद्द्याच्या जोरावर दुखांचे समर्थन केले तर निखालस अज्ञान पदरीं येते. 'ब्रह्मघोळा'पासून तो अत्यंत क्षुद्र कृमिकीटकापर्यंत दिसणाऱ्या सृष्टीचा कारभार पाहिल्यास ज्याला त्याला सुख मिळण्याची तजवीज परमेश्वराने निसर्गतएव लावल्याचा देखावा दृष्टीस पडतो आणि जगांतले दुःख म्हणजे ईश्वरी कोपाचा खेळ ही कल्पना भ्रामक ठरते. सृष्टिक्रमांत दुःखाला प्राधान्य आहे असे म्हणायला जावे, तर तो मुद्दा फक्त उडवाउडवीकरितां नेमका पुढे सारला जातो, असा अनुभव येण्याला थोडेसे अवलोकन पुरें आहे, असें सागून भिकार्याच्या संततीला समाज बेधडक नावें ठेवितो, शिव्या घालतो, या गोष्टीचा दाखला माधवरावांनी दिला आहे. एखादा भिकारी मुलाबाळांच्या नांवावर भिक्षा मागायला आला तर त्याचीं मुलें ही एक सृष्टिक्रमांतलीच बाब आहे, याचे स्मरण लोकांना

रहात नाही, ते चटकन् त्याचा धिक्कार करतात. या उदाहरणावरून सृष्टिक्रमाच्या मुद्द्यांतली लटपट ध्यानांत येते. याप्रमाणें प्रारब्ध, ईश्वरी कोप आणि सृष्टिक्रम याची वासलात लावून माधवरावांनीं स्वजनांच्या दुःस्थितीचा दोष आपल्या संचित मूर्खपणाच्या पदरीं बांधला आहे. पूर्वजांच्या मूर्खपणाचीं फळे वंशजांना भोगावीं लागतात, हे माधवरावांचे विधान सकृदर्शनीं चमत्कारिक भासते, पण त्यांनीं दिलेल्या समर्पक उदाहरणाने ते खरे असल्याबद्दल खात्री पडते. बापाच्या बदफैलीपणाचे दुष्परिणाम मुलांना नाहक भोगण्याची पाळी येते. व्यवहारांत, बापाच्या उधळेपणाने किंवा व्यसनाधीनतेने झालेले कर्ज फेडण्याची जबाबदारी मुलांच्या डोक्यावर येऊन पडते, त्याचप्रमाणे सामाजिक बाबतींत पूर्वजांनीं स्वीकारलेलीं बंधने मूर्खपणाचीं असलीं तरी मुलांच्या कर्तृत्वाला खच्ची करतात, असे तात्पर्य माधवरावांनीं सुचविले आहे. माधवरावांची कर्माबद्दलची व्याख्या मागे एकदां आलेली आहे व पुढे एकदां तिचा खल होणार आहे. त्यांच्या धर्मविचारांचें ज्ञान होण्यास प्रस्तुत निबंधांतला उतारा विस्तृत वाटला तरी अनवश्यक खास नाही.

मनुष्यजातीस या पृथ्वीवरील स्थावर जगम सर्व वस्तूंचे आधिपत्य दिले असता, त्याच्या पदरीं सुखाच्या शोरापेक्षां दुःखाची मापे जास्त कां भरतात ? या गोष्टीचा उलगडा आज महान् विचारवान् पुरुष हजारो वर्षे करित आले. कोणी पूर्वजन्मींचें संचित पापपुण्य, कोणी ईश्वरीकोप, कोणी सृष्टिक्रम, कोणी मनुष्यमात्राचा मूर्खपणा, वगैरे अनेक कल्पना काढून जीवाचे समाधान करूं पहातात; परंतु अशा रीतीनें जीवाचें समाधान न होतां उलटें मोहांत पडून त्यास उपाय योजण्याचें सामर्थ्य रहात नाही. मागील जन्मींच्या संचित पापपुण्याचा अनुसंधानाने या जन्मीं सुखदुःखाची उत्पत्ति होत्ये म्हणावें, तर अशी शंका उद्भवत्ये कीं, एक वेळ हे कबूल केले तथापि पूर्वजन्मींचें संचित जें

पापपुण्य, त्याचे जे भिन्न भिन्न माणसास पृथक् पृथक् वाटे प्राप्त जाहले, ते वाटतांना प्रमाण कोणच्या तऱ्हेचे घेतलें असावें? अर्थात्तच, जितकें या जन्मींच्या गोष्टीस मागील प्रारब्ध अवश्य आहे असे वाटते, तितकेंच मागील जन्मांतील पापपुण्य होण्यास त्या पूर्वी एक जन्म आणखी लागतो म्हणजे जसें बी आधी कीं झाड आधी? या प्रश्नाचें उत्तर बी म्हणूनही होत नाही व झाड म्हणूनही होत नाही; कारण परस्पर कार्यकारणभाव किंवा जन्यजनक भाव संबध या दोहोंत वागतो. अशी या जन्मींच्या फळास मागील सचिताच्या पापपुण्यरूप वृक्षाची गरज लागत्ये, त्याप्रमाणेच त्या पापपुण्यरूप वृक्षाच्या उत्पत्तीस असेच आणखी एक जन्मरूपी बीज लागतें, सारांश ही कडीत कडी अडकविलेली कधी संपत नाही. केव्हांना केव्हां तरी ईश्वराच्या आसनास मिडावें लागतेच, तेव्हा हाच जन्म स्वतःसिद्ध सर्व समजून यांतील सुख-दुःखाची वाटणी ईश्वरी विचारे झाली आहे हें × × × किती बरें सयुक्तिक ?

मी या प्रारब्धाच्या समजुतीविषयी इतकें येथे बोललो याचें कारण, ही समजुत आपल्या लोकांच्या हाडास खिळलेली आहे व झाडास जसे रोग डसतात व नंतर त्या झाडाची कबर मोडत्ये, त्याची पालवी व मोहोर गळून पडतो, व शेवटीं बुधही त्याच दशेप्रत पावते, त्याप्रमाणे ही समजुत, आपल्या लोकांच्या अंगीं जे साहस व पराक्रम आहे, त्यांस प्रासणारी क्रीड आहे. इतर लोकांत म्हाताच्या बायका जीं रडगाणी गात बसत नाहीत, तीं रडगाणी आमच्या येथें महान् महान् पंडित, जनांच्या सभेत हौसेनें गातांना आपण ऐकतो.

विषयाच्या स्पष्टीकरणार्थ एक बेट कल्पून त्यावर एकच मनुष्य-प्राण्याचें जोडपे आहे, त्यास मुलगा मुलगी अशी एकामागून एक दोन वर्षांच्या अंतरानें अपत्ये झालीं. तीं वयांत आल्यावर मुलांमुलींच्या जोडप्यापासून आणखी प्रजा वाढली, अखेरीस तें बेट माणसांनीं गज-बजून गेले, पण जसजशीं माणसांची संख्या वाढली तसतशी धान्योत्पत्ति करणारी जमीन कमी होत जाऊन अखेरीस खाण्याची पंचाइत पडूं लागली, मग संपत्तीची विषम वाटणी होऊन गरीब व श्रीमंत असे दोन वर्ग निर्माण झाले, या दृष्टान्ताने माधवरावांनीं प्रजावृद्धीच्या

दुष्परिणामांची उपपत्ति लावली आहे. हिंदुस्थानांत प्रजोत्पादन हें एक संसारांतलें अवश्य कर्तव्य समजले जाते, दीर्घायुष्यामुळे एकाद्याला जरा नातवाच्या मुलाचा जन्म झाल्याचे पहावयास सांपडले तर सहस्र काशीयात्रांच्या पुण्याईचा तो इसम मालक बनतो, अशी आमच्या समाजांतली समजूत आहे, तिचा निर्देश करून माधवरावांनीं पोटभर अन्न मिळण्याची मारमार असलेल्या देशांतले प्रजोत्पादन रोगांच्या साथी, दुष्काळ इत्यादि संकटांना कसें उपयोगी पडते, याची माहिती दिली आहे. युद्धे, रोग आणि दुष्काळ या संकटांचे त्रिकूट मानवी जीवांचा संहार उडवून पृथ्वीवरील माणसाच्या वस्तीला पातळी आणतात, नाहीतर यापूर्वीच सगळी पृथ्वी माणसांनीं व्यापून टाकली असती. स्वदेशांत पोट भरेनासें झाल्यामुळे स्वतंत्र राष्ट्रांतले साहसी पुरुष देशांतरास जाऊन वसाहती स्थापन करतात, हिंदुस्थानाला वसाहतींचा लाभ घेणें शक्य नाही, याकरितां विभक्त कुटुंबपद्धति व बालविवाह वगैरे अनिष्ट चालींचें उन्मूलन, अशा समाजसुधारणेच्या उपायाची कास धरण्याकडे माधवरावांच्या विवेचनाचा ओघ प्रस्तुत निबंधांत धावला आहे.

ज्ञानप्रसारक सभेची स्थापना हा इंग्रजी राज्याने सुरू कलेल्या नव्या मन्वंतराचा एकच परिणाम झालेला नव्हता. त्या राज्यामुळे हिंदी समाजाला घुसळून टाकणारीं अनेक सामर्थ्ये उद्भवलीं होती व त्यांचा बराच सविस्तर इतिहास सांगितल्याशिवाय माधवराव प्रथम समाजसुधारक या नात्यानेच लोकांच्या डोळ्यावर कां आले, याचा बोध वाचकांस होणार नाही. त्यांच्या समोवती ज्या सामाजिक घडामोडी चालल्या होत्या, त्यांनींच माधवरावांस समाजसुधारणेचा मार्ग दाखविल्या. इंग्रजी शिक्षण हें समाजसुधारणेचें मुख्य

कारण गणले जाते. त्याच्या जोडीने दुसऱ्या कांहीं शक्ति समाजसुधारणेचा गाडा जोराने पुढे ढकलित होत्या. कायदा ही एक त्यांतली शक्ति असून न्यायमंदिरांतून सुटणारी फर्माने ही दुसरी प्रबळ शक्ति हिंदुस्थानच्या सामाजिक सुधारणेच्या कार्याला इंग्रजी राज्यांत चालना देत होती. १७९१ सालापासून हिंदू व मुसलमान या दोन्ही धर्मांना मान्य असलेली पण माणुसकीला काळोखी फांसणारी तत्त्वे संपुष्टांत आणण्याचा प्रघात इंग्रज राज्यकर्त्यांनी सुरू केला. त्यानंतर इंग्रजी राज्यकर्तृत्वाचा प्रसार सर्वत्र होऊन जेव्हा त्याचा प्रभाव हिंदी राष्ट्रांच्या कोन्याकोपऱ्यापर्यंत पोंचविणारे दिवस आले, तेव्हां तर हिंदू समाजाच्या चालीरीतींत क्रांति करून सोडणारे अनेक कायदे इंग्रज राज्यकर्त्यांनी अमलात आणले. माधवराव जन्मास आले त्या सुमारास हिंदूंची पुष्कळ धर्मसंमत घोरकृत्ये स्मृतिशेष होऊन बसली होती. १८२९ मध्ये सतीची चाल बंद करण्यांत आली. १८३२त धर्मांतर करणारांना पूर्वधर्मांतल्या आतस्वकीयांच्या इस्टेटीचा हिस्सा मिळण्याचा कायदा झाला. जगन्नाथपुरीच्या यात्रेच्या वेळी यात्रेकरूंवर तीर्थोपाध्याय अनन्वित जुलूम करित असतात, शिवाय जगन्नाथाच्या संस्थानाची अतिशय अव्यवस्था आहे, असे अनुभवास आल्यामुळे हा जुलूम व अव्यवस्थितपणा फिट्याळून लावणारा एक कायदा १८४० साली अंमलांत आला. माधवराव जन्मास आल्यानंतर एकाच वर्षांनी हिंदुस्थानांतून गुलामांचा व्यापार आणि व्यवहार इंग्रजांनी नामशेष करून टाकला. १८४० पासून १८६० पर्यंतच्या वीस वर्षांत तर हिंदू समाजरचनेमध्ये हजारों वर्षांच्या परंपरेने दृढत्व पावलेली व समाजाच्या नैतिक आरोग्याचा फला उडविणारी कितीतरी बांडगळे इंग्रज राज्यकर्त्यांनी छोटून

काठली. १८५० मध्ये धर्मांतर करणारांना वडिलार्जित इस्टेटीचे भागीदार बनविणारा कायदा सान्या हिंदुस्थानांत जारी झाला. १८३२ मध्ये त्याच्या अंमलबजावणीखालचा प्रदेश फक्त बंगाल प्रांत एवढाच होता याच सुमारास कन्यावधाचा रजपूत व तत्समान कांहीं जातींतला भयंकर रिवाज कायद्याच्या जोरावर उपटून टाकण्याचे श्रेय इंग्रजांच्या कंपनी सरकाराने संपादन केले. १८३६ च्या एका कायद्याने ठगांच्या धंद्याचा पक्का बंदोबस्त करून पुनः हा राक्षसी धंदा कधीही डोकें वर काढणार नाही, अशी निर्भय स्थिति देशांत निर्माण केली. बिहार-ओरिसा प्रांताच्या जंगली भागातले लोक आपल्या उपास्य दैवताची कृपा संपादन करण्यासाठी जातीबाहेरच्या माणसाना पकडून त्यांचा बळी देत होते. इंग्रजांच्या हातात त्या प्रांताची राज्यसूत्रे जाण्यापूर्वी या नरमेधाच्या चालीला आळा घालण्याचा यत्न झाला नव्हता. नरमेध हा एक तेथील रानटी समाजाचा धार्मिक हक्कच समजला जात असे. पण या हक्काचा इंग्रजांनी आपल्या न्यायबुद्धीपुढे बळी देऊन नरमेधाची शेकडो वर्षांपासून निर्बाध चालत आलेली रीत कायमची बंद केली. मध्यप्रांताच्या डोंगरावरील कित्येक देवस्थानानजीक असलेल्या कड्यावरून उडी ठोकून देहावसान साधल्यास मोक्ष मिळतो, अशा प्रकारे देहान्त करून घेताच थेट देवलोकास निर्विघ्न जाण्याचा रस्ता खुला होतो, असा कांहीं भागात लोकांचा समज असल्याने पुष्कळ यात्रेकरू दरसाल आपखुषीच्या कडेलोटाने कपाळमोक्ष करून घेत होते. या कडेलोटाला इंग्रजांनी बंदी केली. गंगातटाकावर मरण आल्याने सहज मुक्तीचा लाभ घडतो, या कल्पनेस वश होऊन हजारों माणसें गंगा-तटाकावर अत्यवस्थ मरणोन्मुख स्थितीत जाऊन पडत. त्यांना इंग्रजी

राज्यापूर्वी कोणी प्रतिबंध केला नव्हता. इंग्रजांनी ही गंगाकिनारी मरण्याची चाल मोडली. धर्माच्या नांवाखाली चालणाऱ्या आणखी बऱ्याच अत्याचारांना इंग्रजांनी मूठमाती दिली.

जे प्रचार धडधडीत अमानुष व आततायीपणाचे होते त्यांस इंग्रजांचे कायदे आडवे येऊं लागल्यामुळे त्यांची हिंदू समाजांतून कायमची फारखत झाली. कायद्यांची बजावणी करणारे न्यायाधीशही न्याय देतांना हिंदू व मुसलमान समाजाची धर्मशास्त्रे धाब्यावर बसवीत होते. कायद्याच्या पुढे एक पाऊल जाऊन ते आपला निर्णय देण्यास भीत नसत. हिंदूशास्त्रांना अमूक एक रिवाज मान्य आहे म्हणून तो इंग्रज न्यायाधीशांसमोर मान्य ठरेलच असा भरंवसा नव्हता. न्यायाधीशांचे निकाल कायद्याइतकेच प्रभावशाली असतात, हे तज्ज्ञांना सांगायला नको. दिवाणी व फौजदारी कायद्यांचे मसूदे तयार करतांना कंपनी सरकारचे मंत्री शक्य तोंवर हिंदू मुसलमानांच्या धर्मानुशासनांचा अतिक्रम होऊं देत नसत, पण एखादे धर्ममान्य रूढ कृत्य त्याच्या नजरेला अत्याचाराप्रमाणे भासले कीं, ताबडतोब त्याच्या पाठीशी असलेले रूढीचे व शास्त्रसंमतीचे बळ झुगारून देऊन ते आपल्या सदसद्विवेक-बुद्धीला योग्य वाटणारें कलम तयार करण्याला कचरत नसत. हिंदू मुसलमानांच्या रूढींची किंवा शास्त्रवचनांची पायमल्ली करणारीं अनेक कलमे इंडियन पीनल कोडांत दाखवितां येतील. माधवराव मुंबईस शिकत असतां १८६० सालीं पीनल कोडाला पक्क्या कायद्याचें स्वरूप देण्यांत आले. न्यायाधीशांची धाव कायद्याच्या मर्यादेपलीकडे जाऊन हिंदू समाजांतल्या रूढीचे, प्रघातांच, समजुतींचे किल्लेकोट धडाधड जमीनदोस्त व्हायला लागले होते, हे वर निवेदन केलेच आहे.

कायदा, न्याय आणि पाश्चात्य विद्येचा प्रसार या तीन शक्तींप्रमाणेच हिंदी समाजाच्या व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्या आणखी एका शक्तीचा निर्देश करणे अवश्य आहे. ती शक्ति म्हणजे ख्रिस्ती धर्माची उपदेशक मंडळी हीच होय. ख्रिस्ती उपदेशकांनी १८४०-१८६० चे दरम्यान साऱ्या देशभर आपली वसतिस्थाने उभी करून हिंदूमुसलमानाच्या धर्मावर आपल्या व्याख्यानलेखनादि तोफांचा अतिशय निकराने मारा चालविला होता. वार्षिक जत्रा असो, आठवड्याचा बाजार असो, लोकांची हिंडण्याफिरण्याची जागा असो, जेथे माणसांचा जमाव दिसेल तेथे जाऊन आपल्या उपदेशाचा पट्टा चालवायचा, असे मिशनऱ्यांचे व्रत होते व आहे. त्यास अनुसरून त्यांनी हिंदू समाजाच्या धार्मिक रीतरिवाजाचा चुराडा उडविण्याकरिता संधी सापडेल तेथे नालस्तीच्या घणाचे घाव मारण्याचा क्रम ठेवला होता. सामान्य इंग्रजी विद्येबरोबरच हिंदी बालकांत आपल्या धर्मविचाराचे बालकडू पाजण्याकरिता त्यांनी जागजागी शाळा स्थापन केल्या होत्या, वर्तमानपत्रे काढली होती आणि धर्मासंबंधी निर्भेळ तात्विक व वादविवादात्मक अशी द्विविध पुस्तके छापून ती स्वस्त किंमतीत मोफत वाटण्याचा धडाका लावला होता. महाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास असे म्हणतां येईल की, नांव घेण्याजोगे मराठी भाषेतले वर्तमानपत्र प्रथम मिशनऱ्यांनीच काढले. धर्माबद्दल लोकांत विचार चालण्याकरिता 'हिंदूंचे सण, मूर्तिपूजा' वगैरे विषयांवर निबंध लिहिणारांपुढे मिशनरी मंडळाकडून बक्षिसांचें आमिष टाकले गेले व त्याचा लाभ घेण्याला अनेक तरुण लेखक सरसावले. लोकांत धर्माचा विचार चालण्याला या साधनाचा बराच उपयोग झाला. मिशनऱ्यांच्या गोटांत पुष्कळसे ब्राह्मण शिरल्या-

मुळे आपला धर्म डूबवाईस आला, असा ग्रह होऊन लोकांमध्ये खळबळ माजली.

इंग्रजी विद्या, कायदा, न्याय आणि मिशनरी अशा चतुरंग दळाच्या वेढ्यात सांपडलेला हिंदू धर्म आपल्यावर चाल करून येणाऱ्या सामर्थ्याच्या प्रतिकारासाठी सज्ज होता. ज्यांच्या स्वधर्माभिमानात निस्सीम कडवेपणा होता, त्यांनी क्वचित् बंडे केली व रक्तपाताच्या मार्गाने आपला विरोध दाखविला. १८५७ च्या बंडाला धार्मिक क्षोभ अंशतः कारण झाला हे इतिहासज्ञांस अवगत आहेच. मिशनऱ्यांच्या प्रयत्नांत हिंदूंची धर्मभावना विरून जाऊं नये म्हणून किंयेक शास्त्रीपंडितांनी ख्रिस्तीधर्माच्या खंडनाचा उद्योग आरंभला. मुंबईस १८५० नंतर कृष्णशास्त्री साठे नावाच्या एका शास्त्रीबुवांनी स्वपरधर्माच्या मंडनखंडनासंबंधी वरीच भाषणे केलीं. या वादांत 'विष्णुबुवा ब्रह्मचारी' याचे नाव १८५६ सालीं पुष्कळ गाजले. गाढ्या विद्वत्तेपेक्षां यांच्यांत हजरजबाबी चतुरस्रपणा जास्त असल्याने ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कोटीवर प्रतिकोटी लढवून प्रतिपक्षाच्या विवेचनाची राळ उडविण्याला त्यांस बिलकूल आयास पडत नसत. त्यांच्या हजरजबाबीपणांत अश्लीलतेचाही भाग असे. कोटीबाजपणामुळे ते मुंबईस मोठे लोकप्रिय झाले होते. शिवाय त्यांनी आपणास सप्तश्रृंगीच्या पर्वतात ईश्वरी साक्षात्कार झाला असल्या लोकांस झुलविणाऱ्या वार्तांचीं आयुधे आपल्या झोळींत ठेवलीं होतीं. माधवराव कोल्हापुरास प्राथमिक शिक्षण घेत होते, त्यावेळीं त्यांना एकदां ब्रह्मचारीबुवाची मूर्ति पहाण्याला सांपडली होती. विष्णुबुवा किंवा कृष्णशास्त्री यांजप्रमाणे दुसरे शास्त्री हिंदूधर्मरक्षणासाठीं खूप झटत होते. परंतु पुराणमतानुयायी धर्मरक्षक हिंदूंची झुंज अखेरीस फोळ

अली असें म्हणावें लागतें; कारण सगळ्या जुन्या धर्मसिद्धांतांचा पुरस्कार करण्याचे दिवस निघून गेले होते. इंग्रजी विद्येचा पगडा मनावर बसलेली नवी पिढी धर्माचरणांतील अनेक गोष्टींची उघड उघड अवहेलना करूं लागली होती. ज्यांना इंग्रज अधिकाऱ्यांचा सहवास घडला, किंवा जे इंग्रजांच्या मेहरबानीने नव्या राज्यकार-मारांतले लहान मोठे अधिकार वहिवाटीत होते, त्या सर्वांचा कल इंग्रजांच्या पाश्चात्य संस्कृतींतील बरेच गुण आपल्या वर्तनांत उतरून घेण्याकडे वळला होता. इंग्रजांच्या राज्याला या दृष्टीने हिंदुस्थानच्या इतिहासांतले नवें मन्वंतर समजावयास हरकत नाही. या मन्वंतराचें आगत करून जयजयकारपूर्वक त्याच्या प्रभावाखाली देशाचा उद्धार घडवून आणावा, ही महत्वाकांक्षा प्रथम राजाराममोहन राय यांच्या उद्योगात आढळते. त्याच्या उद्योगाचा वृक्ष बंगाल प्रांतांत चांगलाच तोंफावला होता. ब्राह्मणसमाजाने हिंदू धर्माच्या तटबंदीला बाहेरच्या गंत्रूऐवजी आतून पोखरून भगदाड पाडणारा नवा पंथ उत्पन्न होत्याचें सर्वांच्या ध्यानांत आले. माधवराव सार्वजनिक कार्यांत पड-ण्याचा विचार करूं लागले असतील नसतील त्या सुमारास दुसरा एक हेंदू संन्यासी उत्तर हिंदुस्थानात मूर्तिपूजेच्या प्रघातावर भीषण प्रहार करीत होता.

महाराष्ट्रांतील जनता या जागृतीच्या लोटेंत सांपडून कशी वहात घालली होती याचा आणखी थोडासा इतिहास दिल्याखेरीज माधवराव आयुष्याच्या प्रारंभीच सामाजिक सुधारणेच्या झेड्याखाली कां जाऊन उभे राहिले, याचा नीट उलगाडा पडणार नाही. इंग्रजी राज्याच्या प्रभा-वानें, इंग्रजी विद्येच्या शिक्षणानें आणि मिशनऱ्यांच्या उपदेशानें हिंदूंची

सामाजिक प्रकृति निकोप नाही, अशी प्रत्येकाला जाणीव झाली होती. या जाणिवेने सर्वांचे मनःस्वास्थ्य नाहीसे केले होतें. हिंदुस्थानाच्या सामाजिक प्रकृतीमध्ये कोणत्या रोगांनीं कायमची वस्ती केली आहे, याचा बोध विचारी व कर्तृत्वशाली पुरुषांना झाला होता. पहिला भयंकर व बलाढ्य रोग म्हणजे लोकांत वावरणारे कमालीचें अज्ञान हा होय. पुरुष वर्गांत शेकडा ९९. माणसे अज्ञानी होती, पण गालबोटाप्रमाणे सदर शेकडेवारींत एखाद्या सज्ञान पुरुषाचा अपवाद दाखविण्याला अवकाश होता. स्त्रियांच्या बाबतींत तसाही अपवाद चुकूनमाकून सांपडण्याला समाजानें सवड ठेवलेली नव्हती. यामुळे देशांतल्या बालिकांना शिक्षण देणाऱ्या शाळा समाजांतल्या कर्त्या पुरुषांनीं काढल्या. स्त्रियांची निरक्षरता धर्माला असंमत नव्हती. पतिसेवा हाच कायतो स्त्रियांचा ईश्वरनिर्मित धर्म, तो त्यांनीं आचरावा, साक्षरतेच्या व्यवहाराची उठाठेव करण्याची त्यांना आवश्यकता नाही, असा हिंदूजनतेचा शेंकडो वर्षांचा ग्रह होता. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या शाळा निघाल्या, तेव्हां साहजीकच लोकांनीं नाके मुरडलीं. धर्मनाशाचीं बीजे समाजांत पेरलीं गेलीं, कलीच्या दुष्ट कारवाईचा विजय झाला, असा लोकांनीं आपला समज करून घेतला. स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्यांना दगड मारण्यापर्यंत समाजाची मजल गेली. १८४५ मध्ये मुंबईच्या पहिल्या सुशिक्षित तरुणांच्या पिढीने मुलींची शाळा घातली; तिला मुंबईचे प्रख्यात महाराष्ट्रीय नगरशेट 'नानाशंकर' यांचा पाठिंबा होता. स्त्रियांना शिक्षण देण्याचा उपक्रम झाल्यावर मागोमाग अस्पृश्य व मागसलेल्या वर्गांना शिक्षण देण्याची योजना अंमलांत आली. मग किती हाहाकार उडाला असेल, याची कल्पनाच करणे चांगलें ! विटाळ

तर दूरच, पण ज्यांची नुसती सावली अंगावर पडली तर तीसुद्धां नरक-प्रद मानली जात असे, त्या शूद्रातिशूद्रातलीं मुलें ज्ञानार्जन करूं लागलीं, हा देखावा अव्वल इंग्रजींतल्या वृद्ध पिढीला धर्मप्रलयाचा सूचक भासला असल्यास नवल नाही. १८४९ मध्ये 'ज्ञानप्रकाश' हें वृत्तपत्र निघाले. त्याने लोकांतील जुन्या समजुतींचा कैवार घेण्याऐवजीं उलट त्यांवर जोराचे आघात सुरू केले. पुढें 'प्रभाकर' पत्राने लोकहितवादींना आश्रय देऊन ब्राह्मण समाजाचे वर्चस्व धुळीस मिळविण्याचा विडा उचलला. याच वेळीं तिसरे एक 'धुमकेतु' नांवाचे पत्र प्रसिद्ध होत असे. त्याने धर्ममताची विटंबनाच चालविली होती. अगोदरच इंग्रजांनीं आपल्या राज्यकारभारांतून जातिमाहात्म्याला हद्दपार केलें होते. जो कोणी योग्य असेल त्याला त्याच्या जातीकडे न पहातां त्याची योग्य स्थानीं नेमणूक करावयाची व त्यास मान द्यावयाचा अशी नवी रीत इंग्रजांनीं घातली होती. जातीच्या श्रेष्ठत्वाची यामुळं गळचेपी होत चाललीच होती, पण लोकहितवादीसारखे ह्याम्हण स्वजातीवर उलटल्यामुळें गळचेपीची तांत जास्तच आवळली गेली आणि जातिभेदांतला श्रेष्ठ-कनिष्ठभाव राम म्हणण्याच्या पंथास लागला. जातिमाहात्म्याच्या ठिकऱ्या उडविण्याकरितां जशी मुद्रणकला वृत्तपत्रांच्या रूपानें सिद्ध झाली होती, तशीच आणखी एक कला, सामाजिक प्रकृतींत घुसून हजारों वर्षे पुष्ट होत असलेल्या, या रोगाचा विनाश नकळत घडवून आणीत होती. १८५०च्या सुमारास मुंबईत आगगाडीचा रस्ता बांधण्याचा विचार अमलांत येऊं लागला. त्यासाठीं भायखळ्याच्या बाजूस रेल्वे कंपनीनें मोठी जागा अडवून कारखाना चालू केले. कारखान्याच्या आवारांतून मालाची नेआण करणारी इंजनें पाहून मुंबईच्या

आबालवृद्ध नागरिकांना मोठा चमत्कार वाटत अस. दररोज संध्याकाळीं पोटाच्या रोजगारांतून सुटका झाली कीं, पुढच्या शिंगांतून धुराचे लोटच्यालोट हवेत उधळणाऱ्या व केवळ चाकांच्या साह्याने वाहनावांचून सजीव प्राण्याप्रमाणे भरभाव चालणाऱ्या 'चाक्या म्हसोबाचें' सकुतूहल दर्शन घेण्याकरिता हजारो माणसे आगगाड्याच्या आवाराभोवती जमा होत असत. १८५३ च्या एप्रिलांत आगगाडी सुरू झाली. पुण्यापासून खंडाळ्यापर्यंत १८५९ मध्ये आगगाड्याची रहादारी होऊं लागली. १८६२ मध्ये खंडाळ्याच्या घाटातला रस्ता आगगाड्याच्या व्यवहाराकरितां बाधून पूर्णपणे तयार झाला. आगगाड्यांनीं जातीश्रेष्ठतेला हळूहळू चिरडण्यास प्रारंभ केला. स्टेशनावरून सोडा वाटर विकणारे लोक हे खरे सुधारक व जातिभेदाचे शत्रु होत, असे एक इंग्रज वृत्तपत्रकार यामुळेच विनोदाने पुढे लिहित असे.

समाजाच्या हाडींमासीं खिळलेल्या रोगांची लोकांस झालेली जाणीव वेगळ्या रीतीने मूर्तावस्था धारण करित होती. महाराष्ट्रांत व अन्यत्र कर्तबगार विचारी पुरुष उपायचिंतनांत गढले होते. इंग्रजांनीं राज्याचीं सूत्रे सर्वस्वीं हिरावून घेतल्यामुळे राजकीय विचारांत मन घालण्याची सोय नव्हती. समाजरचना सुदृढ व निर्दोष असल्याखेरीज राजकारणांतल्या उद्योगांना यश येत नाही व आल्यास ते फार दिवस टिकत नाहीं, असें सर्व उद्धारचिंतकांना वाटत होतें. युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवीधरांचे आणि त्या पूर्वीच्या शिक्षितांचे लक्ष सामाजिक सुधारणेकडे यासाठीच गेलें व त्याचा

* इंगनाला तत्कालीन वृत्तपत्रामध्ये एका लेखकानें 'चाक्या म्हसोबा' अशी कांहींशीं विनोदपर संज्ञा दिली आहे.

परिणाम कोणता झाला हे वाचकांना समजण्याकरितां आणखी कांहीं गोष्टी नमूद करणे जरूर आहे. १९ व्या शतकाच्या प्रथम चरणाच्या काळांत जर नजर टाकली तर काय दिसते? सनातन वहिवाटीस अनुसरून भरतखंडाच्या चतुःसीमेत लोक आपापल्या समजुतीप्रमाणे धर्माचरण करीत असल्याचे आढळून येईल. पण हिंदू समाजाचा धर्म एकसूत्री नव्हता. कोठे हवेतल्या सूक्ष्म जंतूची हिंसा घडूं नये म्हणून नाकातोंडाला फडकी बाधणाऱ्या स्त्रीपुरुषांचे तांडे दिसले तर दुसऱ्या जागीं उपास्य दैवताला प्रसन्न राखण्याकरिता रेड्याबकऱ्यांबरोबर माणसाच्या राजरोस कत्तली उडत होत्या. काही जातींत मुळगी उप-जतांच तिला तिचे नातेवाईक धर्माप्रीत्यर्थ कंठस्नान घालीत होते. तर कांहीं जाती मुलींना देवास अर्पून व्यभिचाराच्या मार्गांत बेधडक ढकलून देत होत्या. कित्येक जातींत बापांच्या मिळकतीच्या वारसा मुलाकडे जात असला तर कांहीं जातींत हा वारसा मुलीकडे जाण्यातच मुक्तिप्रद धर्माचरण घडते असा समज होता. स्त्रियांच्या बाबतींत पाळल्या जाणाऱ्या धर्मविधीला कोठेच खळ नव्हता. चिंताग्नीत किंवा थडग्याच्या खाड्यांत, जशी चाल असेल त्याप्रमाणे, पतिलोकीं जाण्याकरिता स्त्रिया बेलाशक उड्या टाकून प्राणत्याग करीत होत्या. ब्राह्मणांच्या स्त्रियांना आणखी एक देहान्ताचा मार्ग मोकळा होता. ब्राह्मणांची जात सर्व श्रेष्ठ, त्यांतल्या त्यांत काशा-क्षेत्रांतले ब्राह्मण अतिपवित्र, त्यांनीं अपराध केल्यास त्यांच्या वाटेला जाण्याची कंपनीसरकारच्या हिंदी शिपाईप्याद्यांची छाती नव्हती. अशा काशीक्षेत्रवासी ब्राह्मणांना न्यायासनासमोर खेचून नेण्याचा कायदा जेव्हां निःपक्षपात जारी झाला, तेव्हां त्यांनीं एक उपाय शोधून.

सरकारचा प्रतिकार चालविला. कोणी पकडायला आला कीं, अंगावर वस्त्याने किंवा सुरीनें घाव मारून ध्यावयाचे, एवढ्याने न भागल्यास विष खाण्याचा धाक घालायचा, कव्हां कव्हां विष खायचे, इतक्या उपर जर सरकारी शिपाई एकेनासे झाले, तर जमिनीत खड्डा खणून त्यांत एखादी बाई बसवावयाची व खड्ड्याभोंवती .सर्पणाचा ढीग घालून धरपकड झाल्यास त्या बाईच्या बलिदानाची दटावणी दाखवावयाची. या प्रकाराने पुष्कळदा सरकारी कायद्याची अमलबजावणी फेटाळून त्यांना ब्राह्मण्याच्या छात्राखालीं सुरक्षितपणानें गैरकायदा हक्कावर पुष्ट होतां येत असे. कंपनीच्या अंमलाखालीं कित्येक वर्षे ब्राह्मणाला खुनाबद्दल शिक्षा देण्याचा प्रघात नव्हता. माळव्यामध्ये विंध्यसातपुड्याच्या जंगलांत रहाणारे ठग आपल्या दैवतांची मर्जी राखण्याकरितां एकट्या दुकट्या वाटसराना ठार मारून त्यांजवळच्या सर्वस्वाची लूट करीत होते. अशा रीतीने सर्वप्रकारचे देवताराधन शेंकडो वर्षे बिनहरकत चालले असतां, हिंदू समाजाने १९ व्या शतकांत जोडले काय तर अमर्याद अधःपतन ! ऐहिक अभ्युदय व पारलौकिक कल्याण हे धर्माचरणाचे दोन उद्देश आहेत, त्यापैकी ऐहिक अभ्युदयाचा मार्ग इंद्रजी राज्यांत खुंटला व पारलौकिक कल्याणाबद्दल खात्री कोणाला देतां येणार ? तीर्थस्थानें म्हणजे धर्माचीं माहेरघरें, पण तेथें पहायला जावे तर अन्य स्थानापेक्षांही जास्त गलिच्छपणा भरलेला. कोल्हापूर हें माधवरावांचें लहानपणचें निवासस्थान, यासाठीं तेथली थोडी हकीकत देणे योग्य आहे. कोल्हापूर हें एक धर्मक्षेत्र आहे. काशीइतकाच त्याचा मान आहे. परंतु माधवराव लहान असतांना, दाजी कृष्ण पंडितांच्या कारकीर्दींत एका प्रवासी

गृहस्थाने तेथील पवित्र स्थळे 'विष्टामूत्र उच्छिष्ट' यांनीं बुजबुजलीं आहेत, तीर्थकुंडातून पाप उघडकीस न येण्याकरितां जन्म होतांच ठार मारलेल्या कोवळ्या जारज अर्भकांचे मुडदे सांपडतात, असें वर्णन लिहून ठेविले आहे. माधवराव आठनऊ वर्षांचे असतांना हिंदी समाजांतली जातिविशिष्ट वैमनस्ये उघडकीस आणणारा एक प्रसंग घडला व त्याची चर्चा तेव्हाच्या वर्तमानपत्रातून झाली. इंग्रजी राज्य होण्यापूर्वी जैनांना आपल्या देवाची मिरवणूक कोल्हापूर शहरांतून काढण्याची कडक मनाई होती. नाना मोरोजी तेथें पोलिटिकल एजंटच्या कचेरींत असताना जैन पुढाऱ्यांनीं मिरवणुकीची परवानगी काढली. ही गोष्ट इतर हिंदूंना रुचणार नाही, हें ठाऊक असल्याने नाना मोरोजी व पोलिटिकल एजंट जातीने शहरातल्या प्रमुख गृहस्थांकडे गेले आणि मिरवणूक निघाल्यानंतर जैनेतर लोकानीं काहीं वेळ घराचे दरवाजे लावून बसावे, असे त्यांनीं सर्वांकडून कबूल करून घेतले. इतकी व्यवस्था झाल्यावर बखेड्यावांचून मिरवणूक पार पडेल अशी अधिकाऱ्यांच्या मनाची समजूत होणे स्वाभाविक होते; पण मिरवणुकीची वाताहत उडविण्याच्या इराद्याने सुप्रसिद्ध अंबाबाईच्या देवळांत ब्राम्हण गोळा झाले. मिरवणूक मान्याच्या टप्प्यांत येताच त्यांनीं दगडांचा वर्षाव सुरू केला. अखेरीस पोलीसांना मध्ये पडून दंगेखोरांना पकडणे भाग पडलें. उभयपक्षां बऱ्याच जणांना इजा झाली. हा प्रसंग अभूतपूर्व होता. हिंदूसमाजरचनेवर प्रकाश टाकणारा होता. असे प्रसंग व धर्माचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांतले प्रत्यहीं आढळणारे दुराचार पाहून माधवरावांच्या मनावर खचित परिणाम झालेला असेल.

इंग्रजी राज्याच्या अभावीं कोल्हापुरांत आपला देव मिरविण्याचे धैर्य जैनांना करवले नसते व केलेच असते तर ब्राह्मणांचा दंगा गुन्हेगारींत मोडण्याचा संभव नव्हता; उलट ज्या ब्राह्मणांनीं मिरवणुकीचा फडशा उडविण्याकरितां चंग बाधला होता, त्याचे धर्मरक्षक म्हणून देव्हारे माजले असते, पण इंग्रजांनीं जातीजातींतला श्रेष्ठकनिष्ठभाव रसातळास नेल्यामुळे ब्राह्मणांचे वर्चस्व उरले नाहीं. ब्राह्मणाना इतरांप्रमाणे अपराधांबद्दल शासन मिळूं लागले. १८५९ पर्यंत पुणे शहरांत जैनांचे देऊळ नव्हतें. ब्राह्मणांच्या राजधानींत या देवळांची उभारणी होऊं देणें म्हणजे ब्राह्मण्याला बुडविणे असा ब्राह्मण बादशाहीमध्ये समज होता. ही गोष्ट वरोल मिरवणुकीच्या वृत्तान्ताइतकीच महत्त्वाची आहे.

सुधारणा करण्याचे ठरल्यावर तिचा प्रारंभ कोणत्या बाबीपासून करावा याचा निर्णय लावण्यास फक्त थोडाच विचार पुरतो. राष्ट्रघटनेच्या परंपरेत कुटुंब किंवा स्त्रीपुरुषाचे दंपत्य व त्याचा परिवार हा घटक मुख्य गणला पाहिजे, असे सर्व समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. हिंदूधर्मशास्त्रें या भ्रताहून भिन्न तत्त्वे प्रतिपादन करीत नाहींत. स्त्री व पुरुष हीं राष्ट्राचीं दोन अंगें. त्यांतलें दुसरें अंग इंग्रजी राज्याखालीं प्रगतीच्या मार्गाला लागले. धार्मिक कार्य, सण, त्यांमधून पाळले जाणारे प्रघात वगैर शास्त्रमान्य व रूढिमान्य सामाजिक व्यवहाराची पुरूषवर्गाने कसून छाननी चालविली होती. शिमग्याचा सणांत घडणाऱ्या बीभत्स प्रकारांना आळा घालण्याकरितां मुंबईशहराच्या सुमारे ६० गृहस्थांनीं १८५२ सालीं एक अर्ज पाठविला होता. 'प्रभाकर' 'ज्ञानप्रकाश' 'धूमकेतु' वगैरे वृत्तपत्रांनीं या सणांतल्या घाणेरड्या प्रचारांवर सालोसाल कोरडे मारण्याचा आणि त्यायोगानें लोकमत जागृत व उन्नत करण्याचा धडाका

लावला होता. १८५६ सालीं विधवाविवाहाचा जो कायदा झाला त्यास पाठिंबा देऊन पुरुषवर्गानें आपली सामाजिक प्रगतीची एक मजल गांठली. सामाजिक सुधारणेच्या प्रतिकारासाठीं जुन्या मताच्या लोकांनीं शास्त्री, जहागीरदार वगैरे लोकांच्या साहाय्याने संस्था निर्माण केल्या होत्या. हा विचारकलह, सुधारणेच्या इमारतीचा पाया मजबूत भरला गेला याची, जणूकाय साऱ्या हिंदुस्थानांत द्वाही फिरवीत होता. पुरुषांपुरती सुधारणा झाली, स्त्रियांची वाट काय, हा प्रश्न १८४० ते १८६० या वीस वर्षांतले समाजधुरीण विसरले नव्हते. हे मागे दिलेल्या माहितीवरून वाचकांना समजलेच आहे. स्त्रीशिक्षणाच्या शाळा स्थापण्याने हा प्रश्न अंशतः सुटला, पण जोंवर समाजांतल्या विवाहासंबंधीं चालीरीती बदलल्या नाहींत, तोंवर शिक्षणाने होणारी स्त्रियांची उन्नति वायाच जाणार, हें उघड होते व म्हणूनच इंग्रजी आमदानींतल्या पहिल्या समाजसुधारकांनीं आपल्या कर्तृत्वाचा मोर्चा विवाहसंस्काराकडे वळविला. लहानपणींच मुलांमुलींचीं लग्ने उजविणे ही रीत लोकांच्या हाडीमांसीं खिळली होती, म्हणून तिच्यावर सुधारकांनीं चढाई केली. बालविवाहांत अनेक अनर्थांचीं बीजे आहेत, त्यामुळे स्त्रियावर लहानपणीं वैधव्य दुःखांत पडण्याचा प्रसंग ओढवतो, अशा प्रकारचें वैधव्य स्त्रियांना प्रचलन दुराचारास प्रवृत्त करते, बालविवाहामुळें संतति दुबळी निपजते; नवी पिढी सुदृढ असल्याखेरीज जीवनसंग्रामांत तिचा टिकाव लागणार नाहीं; देशांत धडधाकट प्रजा उत्पन्न करण्याजोग्या अनेक तरुणींना वैधव्याच्या दलदलींत सोडून जरठांनीं कोवळ्या बालिकांशीं लग्ने करण्याचे कारण विधवाविवाहनिषेध आणि बालविवाह हेंच होय, वगैरे पुष्कळ गोष्टींचा उलगडा समाजाच्या हिताचें

चित्तन करणारांना आपोआप पडत चालला व त्यांनी बालविवाहाची हकालपट्टी करून विधवाविवाहाला समाजांत मान मिळवून देण्यासाठी वक्तृत्व, लेखन, सस्थांची स्थापना, या साधनांच्या द्वारा सुधारणेचो तपश्चर्या आरंभली. तपश्चर्या हा शब्दप्रयोग कदाचित् वाचकांना कसासाच वाटेल. परंतु सुधारणेपार्या सुधारकांनी सुखाचा जीव दुःखांत घातला, नानाविध क्लेशांना आव्हान दिले, अंगावर आलेले क्लेश धैर्याने सहन केले, या गोष्टी ध्यानांत ठेवल्यास तपश्चर्या हा शब्द यथार्थ आहे असेच सर्वांना कबूल करावे लागेल. देवाच्या सेवेत आईबापाची, बायकामुलांची अडचण होते असे दिसल्यास विन्न समजून त्याचा त्याग करावा असा महाराष्ट्रांतल्या साधुसंतांचा उपदेश आहे. समाजाच्या परोपकारमय सेवेमुळे जर वडिलाची, आसेष्टांची, समकालीन जनतेची इतराजी झाली तर तिचा परिणाम स्वीकृत कार्यावर होऊं घावयाचा नाही, त्याकरितां होतील ते हाल निमूटपणें सोसावयाचे असे धोरण सुधारणाभक्तांनी ठेवले होते. विधवाविवाहाला कायद्याची परवानगी मिळून जेव्हां तन्निमित्त संघटित प्रयत्नाचे निशाण महाराष्ट्रांत उभारले गेले, तेव्हा त्या निशाणाला खाली ओढून त्याच्या चिंधड्या उडविण्याकरितां प्रतिकूल समाजाची बुद्धि नानाविध रूपांनी पुढे आली. प्रतिकारबुद्धीच्या मागे हजारो वर्षांच्या परंपरेचे बळ होतें तें बळ व त्याच्या आश्रयाने आघात करणारी बहुजनसमाजाची प्रतिकारबुद्धि या दोन्ही शक्तींचा पराभव सुधारकांना करावयाचा होता. म्हणूनच त्यांनी बालविवाहनिषेध आणि विधवाविवाह पुरस्कार हीं दोन कामे नेटाने हातीं घेतलीं.

महाराष्ट्रांत विधवाविवाहासंबंधी विचारजागृतीचा उगम शोधूं लागल्यास तो १८४० सालांत सांपडतो. विधवाविवाहाला शास्त्राधार

आहेत, असा निर्णय या सालच्या एका पुस्तकांत प्रसिद्ध झाला. बाल-विवाहाच्या चालीमुळें बालविधवा घोरोघरी होत्या, असे म्हटल्यास अत्युक्तीचा दोष पदरीं येऊं नये. नैसर्गिक विकारांना त्यांपैकी पुष्कळशा बळी पडत, यांत त्यांना नांवे ठेवतां येण्याजोगे काय आहे ? विधवांनीं केलेल्या गर्भपाताचीं व बालहत्येचीं उदाहरणे वृत्तपत्रातून उजेडामध्यें येत होती. शिवाय अन्यरीतीने होणारे विधवांचे हालही विचारवंतांच्या डोळ्यापुढें होते. विधवेचे वपन हे एक मोठे पुण्यकर्म आहे, अशी समाजाची समजूत असल्याने वपनाचा जुलूम त्यांना सोसावा लागे. वपनावांचून राहिलेल्या विधवेचा छळ मरणानंतर सुद्धां चुकत नसे. १८५९ सालीं सोलापुराजवळच्या माढे गावांत एक गृहस्थाचे घर अतिवृष्टीमुळे पडले. त्याखालीं त्या गृहस्थाची एक विधवा बहीण सापडली आणि प्राणास मुकली. तिचे वपन झाले नव्हते अर्थात् तिच्या प्रेताला स्पर्श केल्यास ब्राह्मणांना जातिभ्रष्ट व्हावे लागले असते. प्रेताच्या वपनाला न्हावी तयार होईनात. अखेरीस शूद्राच्या हस्ते तिला अग्नि संस्कार मिळाला. १८५४ सालात शंकराचार्याची स्वारी नगरास गेली होती. तेथे त्यांच्यासमोर व्यभिचाराबद्दल स्त्रियांविरुद्ध फिर्यादी गुदरण्यांत आल्या. एका व्यभिचारिणी बालविधवेच्या पित्याचा शंकराचार्यांनीं गोमूत्रगोमयासह स्वपादोदक तीर्थ पाजून व १९ रुपये दंड उपटून उद्धार केला. पण त्याने आपल्या मुलीला शुद्धता प्राप्त व्हावी, अशी इच्छा प्रदर्शित केली. जगद्गुरूंनीं फर्माविलेले प्रायश्चित्त मोठे मासले-वाईक आहे. त्यांनीं सांगितले कीं, आंब्याच्या झाडाचा बंधा कोरून एक ढोली तयार करावी. तिच्यांत या मुलीला बसवावे, बाहेरून गवत पाचोळा पेटवावा आणि बरीच धग लावल्यावर तिला बाहेर काढावें,

नंतर तिचें वपन करावें आणि शेवटीं सहस्रब्राह्मणांना जेवण घालावें म्हणजे मुलगी शुद्ध होईल. या मुलीच्या पातकाचा पत्ता सरकारास लागला, तेव्हां शहरच्या पोलीस अंमलदारांनीं अब्रूसार्ठीं पोर मारून गुन्हा न करण्याचा तिला सल्ला दिला होता. तिने सल्ला ऐकल्यामुळे हें प्रकरण सरकारपुरते मिटले, परंतु शंकराचार्यांनीं समंजसपणा दाखविला नाही. ही मुलगी व हिचा बाप साल्स असल्यानें शंकराचार्यांना इंग्रजीं राज्यांत बायाबापड्याच्या अंगी संचरलेल्या स्वतंत्रतेच्या बाण्याचा अनुभव आला नाही. तो अनुभव दुसऱ्या बायकांनीं आपून दिला. या बायकाही विधवा होत्या. त्यांच्यावर ब्रह्मवृन्दाने व्यभिराचाराचा आरोप ठेवला होता. शंकराचार्यांनीं त्यांस वपनाची आज्ञा दिली. आपण ही आज्ञा जुमानीत नाही, असा खडखडीत जबाब आचार्यांच्या तोंडावर त्यांनीं दिला. शंकराचार्यच ते. त्यांच्या परिवारांत न्हाव्यांची तूट नव्हती, त्यांतल्या कांहींजणाना बोलावून आवेशाने 'या बायाच्या मुसक्या बांधून त्यांचा केशभार उतरून टाका,' अशी पुनः आज्ञा केली. बाया गांगरल्या नाहीत. त्यांनीं जबाब दिला कीं, 'ही मोगलाई नाही, जुळूमजबरदस्ती कराल तर आतांच्या आतां फौजदाराकडे अर्ज देऊन आपणास धडपणें नगरांतून जातां येणार नाही अशी व्यवस्था होईल' हा अनपेक्षित व सडेसोट जबाब ऐकतांच शंकराचार्य जागच्याजागी थिजले आणि फिर्यादी ब्रह्मवृन्दाच्या तोंडाला खीळ बसली. शेवटी धर्मरक्षणाच्या गादीचा मान रहाण्याकरितां या बायकांशीं कोणीही अनपानादि व्यवहार ठेवूं नये, असा हुकूम सोडून शंकराचार्यांनीं आपला बोज कसाबसा राखला. कोल्हापुरास १८६० सालीं विधवेनें बालहत्या केल्याबद्दल तिच्यावर खटला होऊन मोठी चळवळ उडाली होती.

या गोष्टी माधवरावांच्या चौकस कानावर येऊन किंवा डोळ्यासमोर घडून त्यांची दृष्टि सामाजिक सुधारणेकडे न वळती तरच आश्चर्य झाले असतें !

धर्माच्या व्यवहारांत शंकराचार्यांची हुकूमत ऐकायला त्यावेळचा समाज तयार असला तरी पुष्कळदा ब्राह्मणांनीच त्याची अवज्ञा केली व जगद्गुरूंची गादी म्हणजे सत्ताशून्य संस्था, असे निदर्शनास आणले. नगरनजीकच्या भिगार गावांत एका ब्राह्मणावर अगम्यगमन केल्याचा आरोप होता. सदर अपराध उघडकीस आल्याबरोबर त्याने बराच पैसा खर्चून गावांत आपली मानमान्यता कायम ठेवली. कांहीं ब्राह्मण त्याच्या विरुद्ध होते, त्यांनी या ब्राह्मणावरला बहिष्कार बंद पडूं दिला नाही. अखेरीस शंकराचार्यांना पाचारून त्याच्याकडे न्याय मागितला. शंकराचार्यांची स्थिति विचित्र झाली. न्याय द्यावा तर जितके ब्राह्मण बहिष्कृताला पावन समजणारे होते, त्यांना वाळीत टाकावे लागणार; न्याय न द्यावा तर पापाचाराला पुष्टि मिळणार, असा पेच त्याच्या पुढे येऊन पडला. अखेरीस ' मला या भानगडीत लक्ष घालतां येत नाही, गांवकऱ्यांनीच आपापसात तडजोड काढावी ' असे सांगून शंकराचार्यांनी आपली सुटका करून घेतली. ज्यांना न्याय मिळाला नाही, त्यांची साहजीकच जगद्गुरूंवर इतराजी झाली. ब्राह्मणांच्या मर्जीवर धर्मव्यवस्था अवलंबून होती. ब्राह्मण म्हणतील ती पूर्वदिशा, असा जरी कांहींसा प्रकार असला, तरी त्याच्यावर ग्रामण्याचे शस्त्र चालविण्याची बुद्धि कांहीं जातींत उत्पन्न झाली होती. पुण्यास जोतिबा फुले नांवाच्या एका ब्राह्मण-तर गृहस्थानें आपल्या जातीच्या उद्धारासाठी ब्राह्मणावर आग पाखडण्यास सुरुवात केली होती. १८६० च्या सुमारास पुण्याचे न्हावी

पुण्यांच्या पुढे गेले. एका न्हाव्याने टुमदार लहानसे घर बांधले. वास्तुशांतीला ब्राह्मण बोलावले. हे मंगल कार्य कांहीं ब्राह्मणांनीं केले, पण इतरांचा त्यांवर रोष होऊन त्यांनीं न्हाव्याची वास्तुशांति करणारां-मार्गे ग्रामण्याचा ससेमिरा लावला. न्हाव्यांना याबद्दल अतिशय राग आला व त्यांनीं ग्रामण्यास्त्रावर उलट 'न्हावण्यास्त्राचा' प्रयोग केला. ग्रामण्य माजविणाऱ्या ब्राह्मणांच्या हजामती करावयाच्या नाहींत, असा त्यांनीं ठराव केला. या ठरावाच्या अंमलबजावणीला ग्रामण्याच्या तोडीस तोड म्हणून 'न्हावण्य' असे नाव तत्कालीन वृत्तपत्रांनीं दिले आहे. सारांश भिंगारच्या कांहीं ब्राह्मणांनीं शंकराचार्यांची जशी स्थिति केली तशीच, पुण्याच्या नापितांनीं तेथील ब्राह्मणांची केली.

पण या सुमारास निरनिराळ्या धर्मसंप्रदायाच्या अधिपतींच्या दिन-चर्येकडे सुशिक्षिताची फार बारीक नजर होती, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. स्वामा नारायण, गोवर्धन, वगैरे आचार्यांच्या वर्तनातले दोष सौम्य शब्दांनीं दाखविण्याला ज्ञानप्रकाशादि पत्रांनीं प्रारंभ केला होता. वास्तविक अशा आचार्यांनीं आपल्या संप्रदायातील आचारशुद्धतेचे रक्षण करावयाचे, पण त्यांच्याच वर्तनक्रमात उच्च आणि पवित्र अधिकाऱ्यांची राखरांगोळी करून सोडणारा भ्रष्टाकार दिसला, तर त्याबद्दल पाणीदार जाणत्यांनीं आपल्या डोळ्यावर कातडे ओढून मुग्धता का स्वीकारावी ? मुग्धता सोडून अवाच्य गोष्टींचा परिस्फोट केल्यास बदनामीच्या कायद्याची भीति होती. परंतु गुजराथी समाजांतल्या एका संप्रदायाच्या आचार्यांना, टीकेच्या भडिमाराने 'त्राहि भगवन्' म्हणावयास लागणारा एक साहसी पुरुष त्या समाजांत निपजला. कर्सनदास मूळजी यांचे नांव ऐकून ठाऊक नाहीं असा सुशिक्षित

विरळाच असेल. गुजराथी समाजांत सुधारणा करण्याचें ब्रीद यांनीं स्वीकारलें होतें. या समाजाच्या एका विभागांत धर्मगुरूच दुराचार करीत असत व त्या दुराचाराला निमूटपणें संतोषपूर्वक संमति देण्यांत पारलौकिक कल्याण आहे, अशी त्या विभागांतल्या लोकांची अढळ समजूत होती. कर्सनदास मूळजींनी या दुराचारावर टीकेचे हत्यार चालविले. टीकेच्या माऱ्यांतून खुद्द धर्मगुरू वांचणे शक्यच नव्हतें, यामुळे मारा असह्य झाल्यावर त्यांनी मुंबईच्या हायकोर्टांत अब्रू उजळून घेण्यासाठीं फिर्याद माडली. आंतून कर्सनदास मुळजींना समाजांतल्या गुंडानीं मारहाणीची दहशत घातली. प्राणावर बेतली तरी कर्सनदासांनीं धर्मगुरूचा पिच्छा सोडला नाही. अखेरीस कोर्टाच्या साक्षीपुराव्यांत धर्मगुरूंचीं सगळीं कमें उघडकीस येऊन कर्सनदासांचा विजय झाला. ही धामधूम १८६१ सालांत घडली. सारा हिंदुसमाज या खटल्याने थरारून सोडला होता. धर्मसिंहासनावर अधिष्ठित होणाऱ्या व्यक्ति नीतिमत्तेचा धडधडीत खून करतात, असे या खटल्याने जगाच्या प्रत्ययास आणले. समाजाचो सुधारणा होणे किती अवश्य आहे, याविषयीं मुंबईच्या सुशिक्षितांत मुळींच शंका राहिली नाही. या खटल्यांत कर्सनदास मूळजींचा कैवार घेणारांमध्ये डा. भाऊ दाजी, रा. सा. मंडलिक व डा. विल्सन यांचीं नांवे गाजलीं.

माधवराव सार्वजनिक चळवळींत पडण्याचा कित्ता ज्ञानप्रसारक सभेच्या द्वारे गिरविण्यास प्रवृत्त झाले, तेव्हां मुंबई शहरांत त्यांच्या सामाजिक व धार्मिक विचारांना प्रोत्साहन देणारे प्रसंग कोणत्या व्यक्ति घडवीत होत्या, हे सांगणें या स्थळीं उचित आहे. मुंबईच्या तरुण पिढीसमोर राष्ट्रीय कर्तव्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बोध करून देणाऱ्या

अनेक व्यक्तींच्या उलाढाली त्यावेळीं चालल्या होत्या. सर मंगळदास नथूभाई, सर कावसजी जहांगीररे डिमनी, भगवानदास पुरुषोत्तमदास, प्रेमचंद रायचंद, सर जमशेटजी जीजीभाई, नानाशंकरशेट, डा. भाऊ दाजी, विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद नारायण, दादोबा पांडुरंग वगैरे मंडळींनीं तरुणांच्या जीविताला वळण लावण्याचें काम उत्कृष्ट चालविले होते. डा. भाऊ दाजी यांचा व माधवरावांचा नेत्रविकृतीमुळे निकट संबंध जडला होता. डा. भाऊ दाजी हे महान् परोपकारी व विद्याव्यासंगी गृहस्थ होते. यांचा जन्म १८२२ सालीं गोमांतकाच्या सरहद्दीवरील माजरे गांवीं झाला. त्यांचे वडील १८३० च्या सुमारास मुंबईस आले. भाऊ दाजींनीं शिक्षणाला प्रारंभ केला, पण लक्ष्मीच्या वडील बहीणीचा त्याच्यामागे ससेमिरा असल्यानें लवकरच त्यांना उदरनिर्वाहासाठीं नोकरी धरणे भाग पडले. १८४५ पर्यंत त्यांनीं शिक्षकाची नोकरी चोख बजावून त्यासालीं अस्तित्वांत आलेल्या प्रॅट मेडिकल कॉलेजांत प्रवेश केला. १८५१ सालीं त्यांनीं वैद्यकीतल्या नैपुण्याची पदवी संपादून स्वतंत्र धंदा उभारला. वैद्यकात त्यांनीं कीर्ति आणि संपत्ति मिळविली, पण सरस्वतीवर त्यांची निरुपम भक्ति असल्याने प्राचीन इतिहासाच्या शिलाताम्रलेखादि साधनांच्या संशोधनांत त्यांच्या हृदयाला जो आल्हाद होत असे, त्याची सर कीर्तिसंपत्तीपासून उपभोगाव्यास सांपडणाऱ्या आनंदाला येणार नाही. रावसाहेब मंडलिकांनीं प्रथम सरकारी सेवेत बरेंच आयुष्य खर्ची घातल्यावर वकिलीचा धंदा पंकरला. त्यांचा जन्म १८३३ सालांत झाला. १८६२ मध्ये यांनीं नोकरीचा राजीनामा दिला. व्यक्ति तितक्या प्रकृति या न्यायानें भाऊ दाजीपेक्षां याचा स्वभाव बराच भिन्न होता.

यांच्या अंगीं तापटपणा विशेष असून वक्तशीरपणांत यांचा हात धरणाऱा त्या काळांत कोणीच नव्हता म्हटल्यास चालेल. विद्याव्यासंगाची दिशा मात्र या दोघांची सारखीच होती. दोघांनाही लुप्तप्राय झालेल्या प्राचीन इतिहासाला उजेडांत आणण्याची मोठी हौस. मंडलिकांना पूर्वजांसंबंधी व पूर्वस्थितीसंबंधी तीव्र पण कांहींसा एकदेशी अभिमान होता. समाजसुधारणेची त्यांना आवड नव्हती. पण स्त्रियांचे शिक्षण या एका सुधारणेचा त्यांनी अतिशय जोमाने सक्रिय पुरस्कार केला. या दोघा गृहस्थांपासून माधवरावांना व त्यांच्या समकालीन पिढीला ज्ञानप्रसारक सभेमध्ये फायदा झाला. मंडलिकांनी ‘आमची अभ्यंतरीय स्थिति’ या नांवाचा एक इतिहासात्मक निबंध सदर सभेपुढे वाचल्याची हकीकत सभेच्या अहवालांत आहे. हा निबंध सभेच्या मासिकांतही समग्र दिलेला आहे. प्राचीन काळीं आपले ऐश्वर्य कसे होतें व आतां आपण कसे अधःपतित झालों आहों, याचा पाढा त्यांनी वाचला आहे. पूर्वजांची कीर्ति गाऊन स्वाभिमान वाढविण्याची पद्धति त्यांनी त्यांत स्वीकारलेली दिसते.

दादोबा पांडुरंग हे मंडलीक व भाऊदाजी या दोघांपेक्षां वयानें वडील होते. त्यांचा जन्म १८१४ मध्ये झाला. त्यांनीं समाजसुधारणेची इच्छा अगदी अतिरेक भासण्याइतक्या थराला नेऊन सोडली. ज्ञानप्रसारक सभेचे हे पहिले अध्यक्ष म्हणून यांचा निर्देश मागे आला आहे. यांनीं व यांचे नामांकित सहाध्यायी बाळशास्त्री जांभेकर यांनीं समाजसुधारणेचा उपक्रम केला. जांभेकरांनीं ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ अशीं दोन नियतकालिकें काढून ज्ञानाच्या प्रसाराला आणि विचार-जागृतीला मदत केली. एका वाटलेल्या हिंदू गृहस्थाला पुनः स्वधर्मांत

घेण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केल्यामुळे आजच्या शुद्धिकार्याच्या अगर पतितपरावर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक जर कोणाला म्हणावयाचें असेल तर त्या पदाचा मान महाराष्ट्रांत किंबहुना हिंदुस्थानांत जांभेकरांनाच दिला पाहिजे. या कामांत त्यांचा व जुन्या धर्मशास्त्राच्या ज्ञानाचा गर्व वहाणाऱ्या शास्त्रीपंडितांचा खटका उडाला. नाना शंकरशेट या उदारमनस्क पुरुषाचा जांभेकरांना सदर झगड्यांत फार उपयोग झाला. जांभेकर अल्पायुषी नसते तर त्यांनी अधिक चळवळी केल्या असत्या, यात संशय नाही. पण त्यांचे निशाण दादोबा पांडुरंगांनी खाली पडू दिले नाही. दादोबांनी १८४० मध्ये मुंबईस एक परमहंस नांवाची सभा काढली. ही सभा गुप्त होती. जातिभेदाचा विध्वंस हा या सभेचा मुख्य उद्देश होता. सभेच्या शाखा सगळ्या प्रांतांत पसरल्या. शाळातल्या विद्यार्थ्यांनी सभेच्या पटावर आपली नावे नोंदली. मूर्तिपूजेच्या प्रघाताचा उच्छेद हा एक गौण हेतु प्रस्तुत सभासदांना साधावयाचा होता. एकदां त्यांनी तो उद्देश सिद्धीस नेला. समाजांत दुराचाराची अभिवृद्धि करण्याकरिता ही सभा जन्मास आलेली नव्हती. जातिभेदाचे बंधन आपण पाळित नाही, हें सिद्ध करण्यासाठीं ख्रिस्ती भटारखान्यात तयार झालेला पावाचा तुकडा खाऊन वर परजातींतल्या माणसाच्या हातचे घोटभर पाणी पिण्याचा निर्बंध दर आठवड्यास एकत्र जमून सभासदांना अंमलांत आणावा लागे. ईश्वराची प्रार्थना हा सभेचा दुसरा कार्यक्रम होता. ज्या काळांत ही सभा स्थापन झाली, त्या काळांत जातीजातींतल्या भेदभावांचें प्राबल्य अतिशय असल्यानें सभेच्या जनकांना व चालकांना आपले इंगित चव्हाट्यावर येऊं नये, अशी इच्छा असणे स्वाभाविक

होते. भाऊ दाजी व दादोबा पांडुरग यांचा सभेशी संबंध होता, पण वागणूक कशी तुटकपणाची होती हे पुढे दिलेल्या उताऱ्यावरून वाचकांना समजेल. पुष्कळ वर्षे सभेचे गुपित फुटले नाही, पण कित्येक सभासदांच्या उच्छृंखळपणाने संस्थेविषयी लोकांत शंका उद्भवून अखेरीस तिच्या उद्देशांचा बोभाटा झाला. कोणा घरभेदाने सभासदांच्या नांवाची वही नापत्ता केली व ती अदृश्य झाल्याचे समजतांच सभेचे आपोआप विसर्जन झाले. सभेच्या हेतूंचा गवगवा होताच पुष्कळ पालकांनी आपली मुले मिशनऱ्यांच्या शाळेतून काढली. पुष्कळांनी आपल्या मुलांना परगांवी पाठवून दिले. सगळा समाज हादरून गेला. अनेक सभासद आपापल्या घरी, जणूकाय आपण त्या गावचेच नव्हत, असे जगाला भासविण्याकरितां स्वस्थ बसले. सभेच्या विचारपुशीची उठाठेव करून मुद्दाम बहिष्कारादि संकटाला पाचारण कोण देणार ? जो तो मुग्ध राहिला आणि या मुग्धपणांतच सभेचा अंत झाला. ही गोष्ट माधवराव मुर्झेला आल्यानंतर तीन चार वर्षांत घडली, तथापि पुढे पुष्कळ वर्षपर्यंत तो एक लोकांच्या गप्पाष्टकांचा विषय होता. समाज सुधारावा, जातिभेदाची धोंड उन्नतीच्या मार्गातून उठवावी, या उच्च हेतूने प्रेरित होऊन दादोबांनी सभेला जन्मास घातले. परंतु धर्मसंशोधनाच्या झटापटींत पुष्कळदां उदात्त हेतूंच्या पुरस्कार्यांना नानाविध नीच आरोपांचे धनी व्हावे लागते आणि खऱ्या नीच पुरुषांना धर्मरक्षकाच्या सिंहासनावर अधिष्ठित होण्याची संधी सांपडते. परमहंस सभेच्या बाबतींत अशीच एक गोष्ट घडली. नायकिणींच्या परिवारापैकीं एका ब्रह्मकुलोत्पन्न सार्जिदाने परमहंस सभेच्या उद्देशाचा छडा लावून नालस्तीचीं कवनें

रचली व कांहीं दिवस धर्मरक्षकांच्या पवित्र मालिकेंत जाऊन बसण्याचा अट्टाहास पुरवून घेतला. हीं पद्ये सांप्रत गणेशोत्सवामध्ये मेळ्यांमार्फत गाडल्या जाणाऱ्या कवनांच्याच मासल्याचीं होती. परमहंस सभेच्या अस्थींतून पुढे प्रार्थनासमाजाच्या चळवळीचा उद्भव झाला असे म्हणावयास हरकत नाही.

रेव्हरंड बाबा पदमजी हे परमहंस सभेचे एक सभासद होते. त्यानी संस्थेच्या अंतःस्थ कारभाराची बरीच माहिती आपल्या 'अरुणोदय' नामक आत्मचरित्रामध्ये दिलेली आहे. पदमजींनीं लिहिलें आहे कीं, सभासदाची संख्या एक हजार झाली कीं, संस्थेच्या गुप्तपणाचा बुरखा फेकून तिचे अस्तित्व आणि उद्देश जाहीर करावयाचे असा तिच्या चालकांचा मानस होता, पण तो सिद्धीस गेला नाही. सभेचे गुप्तित फुटल्यावर कित्येक दिवसपर्यंत कांहीं सभासद जास्त सावधगिरीने आपल्या बैठकी भरवीत होते, पण तिच्यांत जोम राहिला नाही व लवकरच तिचा अस्त झाला, असेही पदमजींच्या हकीकतीवरून दिसते. अंतर्व्यवस्थेबद्दल पदमजी म्हणतात:—

ह्या मंडळीची मुख्य मते अशी होती कीं, जातिभेद मानूं नये, विधवांच्या पुनर्विवाहाविषयीं संमति असावी, व मूर्तिपूजा करूं नये. बाकीचे धर्मसंबंधीं विचार कसेही असोत, त्याविषयी कांहीं निर्णय केला नव्हता. आणि मंडळीची संख्या मोठी वाढेपर्यंत हीं मते गुप्त ठेवावी, म्हणजे मंडळीची परिस्फुटता करूं नये, परंतु मंडळी वाढविण्याकरितां प्रयत्न करावे, ही एक मंडळींत येण्याची अट होती. हिच्या सभा गुप्त रीतीनें भरत. मंडळींत प्रवेश करणारास तिचे नियम वाचून दाखविल्यावर व त्यानें त्यांस आपली संमति दर्शविल्यावर तो ओंजळींत पाणी घेऊन खाली सोडी. नंतर एक दुधाचा पेला आणून प्रथम अध्यक्षांनं व दुसऱ्या कित्येकांनीं तोंडास लाविल्यावर त्याला प्यायास देत आणि

रोटीचा (पांवाचा) तुकडा खाय्यास देत....सभेच्या आरंभी व शेवटीं मराठींत प्रार्थना वाचीत, त्या रा. ब. दादोबा पांडुरंग यांनी रचलेल्या होत्या. सभेचे अध्यक्ष त्यावेळीं कष्टमखात्याचे रा. ब. रामचंद्र बाळकृष्णजी (राम बाळकृष्ण) होते. रा. ब. दादोबा पांडुरंग व रा. रा. भाऊ महाजन हे जरी मंडळीच्या मताचे व मंडळीचे पुरस्कर्ते होते, तरी कधीं सभेस येत नसत. आलेच तर दुसऱ्या खोलींत बसत, व सभा विसर्जन झाल्यावर अध्यक्षी व कांहीं निवडक मंडळीची भेट घेत. रा. ब. दादोबाचे बंधु रा. रा. दाक्टर आत्माराम पांडुरंग हे या मंडळीचे सभासद होते, पण यांची वर्तणूक अशा प्रकारची नव्हती. ते सभेस येत, इतकेंच नाही तर आपल्या घरी सभा भरवीत.

नाना शंकरशेट यांचा जन्म १८०३ सालीं झाला असल्याने उप-रिनिर्दिष्ट सर्व व्यक्तीपेक्षां हे वयाने, मानाने व कर्तबगारीने वडील होते, हे सांगावयास नको. पेशवाईच्या समाप्तीची धामधूम संपल्यानंतर मुंबई इलाख्यांत स्वजनांच्या सुधारणेसाठीं सरकारास हितावह सहाय्य-मसलत व पदरचा पैसा देऊन नानाशंकरशेट यांनीं चिरस्मरणीय कामगिरी बजावली. त्यांच्यासारखा लोकप्रिय पुढारी मदतीला सिद्ध असल्याने सरकारच्या उपयुक्त कार्यांना लोकांत गैरसमाजामुळे उत्पन्न होणाऱ्या प्रतिकारबुद्धीची बाधा झाली नाही. नानांनीं सतीच्या चालींचें निर्मूलन करतेवेळीं सरकारास अनुकूल मत कळवून साह्य केले. १८५२ सालीं मुंबईकरांतर्फे शिमग्याच्या सणांतील अश्लील व अनीति-जनक प्रकार बंद करण्याबद्दल जो अर्ज सरकारांत गेला त्यावर नाना-शंकरशेट यांची सही आहे. १८२२ सालीं इंग्रजी शिक्षणाची शाळा निघाली, १८४५ मध्ये मुलींच्या शाळेची स्थापना झाली, दरम्यान 'बोर्ड ऑफ एज्युकेशन' नांवाची सरकारी शाळाखात्याचें नियंत्रण करणारी संस्था उत्पन्न झाली. शिक्षण प्रसाराच्या या सर्व कामांत नानांचा सर्वमान्य.

सल्लागार या नात्याने समावेश झाला होता. शिक्षणाप्रमाणे आरोग्याच्या बाबतीतही नानांनी पुष्कळ परिश्रम केले. मुंबई शहराचा विस्तार करण्याच्या कल्पनेचा प्रादुर्भाव झाला, तेव्हां नानांनी त्या कल्पनेला मूर्तावस्थेस पोचविण्याचा उद्योग केला. सारांश उत्तम नागरिक म्हणून त्यांचा कित्ता मुंबईच्या तरुण पिढीसमोर होता.

१८६१ साली मुंबईच्या चळवळ्या व्यक्तींत आणखी एका थोर व्यक्तीची भर पडून बहुजनसमाजाच्या धर्माभिमानाला मोठी भरती चढली. ही व्यक्ति दुसरी तिसरी कोणतीही नसून सुप्रसिद्ध लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हीच होय. यांच्या टोपण नांवाचा निर्देश मागे झालेला आहेच. महाराष्ट्रांत यांनी जितकी धामधूम उडविली तितकी त्यांच्या पूर्वी कोणीही उडविली नव्हती. १८४९ मध्ये ज्ञानप्रकाश पत्र याच्या खटपटीने सुरू झाले. या पत्राच्या साह्याने लोकहितवादी हे यथार्थ नाव धारण करून यांनी हितवादाचा असा भीषण व कर्कशनाद उठवून दिला की, त्या योगाने तत्कालीन समाज खचित गांगरून गेला असेल. आळस झडून स्वोद्वाराच्या कामाचा लोकांस चेव चढण्याकरिता समाजांतल्या दोषांचे स्पष्ट कडक शब्दांनी आविष्करण करण्यांत याचा हात धरणारा त्याकाळी दुसरा कोणी नव्हता. १८६१ साली लोकहितवादीची स्वारी मुंबईस आली. सरकारी कामानिमित्त गोपाळ हरी जेथे जेथे गेले, तेथे तेथे त्यांनी विचारजागृतीला चालना देणारी कामे उपस्थित केली. मुंबईस आल्यावर त्यांनी वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या खटपटीला मूर्तस्वरूप देणारा एक खंदा समाजसुधारक तेव्हां मुंबईस होता. माधवराव, जनार्दन सखाराम गाडगीळ हीं दुसरीं तरुण माणसें त्यांच्या

साहास तयार होतीच. मग लोकहितवादींच्या इच्छेचें साफल्य कालावधी-
वर कां पडावें ? १८६२ मध्ये 'इंदुप्रकाश' हें वृत्तपत्र निघालें आणि
समाजसुधारणेच्या आयुधागारांत एका नव्या शस्त्राची भर पडली.

विष्णुशास्त्री पंडित हेच मागे निर्देशिलेले सुधारक होत. यांना महा-
राष्ट्रांतले 'ईश्वरचंद्र विद्यासागर' अशी सार्थ उपमा देतात. साता-
न्यास यांचा जन्म व विद्याभ्यास झाला. यांनीं प्रथम जुन्या शास्त्रविद्येंत
पारंगति मिळविली आणि नंतर इंग्रजी भाषेचे अध्ययन करून सरकारी
नोकरींत कांहीं वषे घालविलीं. पण सरकारी नोकरींत झिजून मरण्या-
करितां त्यांचा जन्म झालेला नव्हता. विधवाविवाहाच्या कार्यासाठीं
त्यांची ईश्वराने योजना केली असल्याने थोडयाच काळांत नोकरीचा
कंटाळा येऊन ते आपल्या आयुष्याचे इतिकर्तव्य बजावण्यास मोकळे
झाले. विद्यासागरांनीं बंगालमध्ये जे काम चालविले होते, तेंच विधवा-
विवाहोत्तेजनाचे काम यांनीं महाराष्ट्रांत आरंभलें. विधवाविवाहासंबंधींचा
विद्यासागरांच्या पुस्तकाचे मराठींत भाषांतर करून विधवाविवाहाला
हिंदू धर्मशास्त्रांची अनुकूलता आहे, हें योग्य रीतीने समजून घेतांना
जिज्ञासूस भासणाऱ्या पुस्तकाच्या अभावाची एक अडचण पंडितांनीं
काढून टाकिली. या पुस्तकामुळें त्यांजवर महाराष्ट्रांतल्या शास्त्री वैदिकांचा
रोष झाला. विष्णुशास्त्री असल्या रोषाला भीक घालणारे भित्रे गृहस्थ
नव्हते. भीक घालण्याऐवजीं त्यांनीं स्वमतप्रतिपादनाचा धडाका
चालू ठेवून या रोषाच्या आगींत तेल ओतले. 'इंदुप्रकाश' निघाल्यावर
त्यांनीं प्रत्येक आठवड्याला विधवाविवाहाचें मंडन करून जुन्या
मताला चिकटून असणाऱ्या लोकावर हल्ले चढविले. इंग्रजी भागांतून
साधवराव समाज सुधारणेवर लेख लिहून त्यांस मदत करीत होते.

विष्णुशास्त्री पंडित विधवाविवाहास होणारा धर्माचा अडथळा दूर करून, कोणते देशहित साधणार होते, हे त्यांनीच पुढीलप्रमाणे सांगितले आहे:—

बाळपणी वैधव्य प्राप्त झाल्यापासून होणारी जी असह्य दुःखे, त्यांची कल्पना, ज्यांच्या मुलीचे, बहिणीचे, सुनांचे अथवा दुसऱ्या जवळच्या संबंधी स्त्रियांचे नवरे बाळपणी वारले आहेत, त्यांच्या मात्र मनांत बरोबर येईल. ब्रह्मचर्याच्या धर्माचे आचरण हातून न झाल्यामुळे शेंकडो विधवा जांरिणी झाल्या आहेत, व त्यांनी गर्भनाश करून आपल्या पित्याच्या, मातेच्या, व पतीच्या कुलास कलक लाविले आहेत. विधवाविवाह चालू केला असता वैधव्यापासून आमरणान्त होणाऱ्या यातनांचे निवारण होईल; जारकर्माचे व गर्भनाशाचे गुन्हे कमी होतील; आणि त्यापासून अनेक कुलांची अप्रतिष्ठा होऊन त्यास कलक लागतो, तो लागणार नाही. आणि जे थपर्यंत या हितावह चालीचा लोक अर्गीकार करणार नाहीत तोंवर कस्तबिणींचा व्यापार, व्यभिचार, अगम्यगमन व भ्रूणहत्या (गर्भनाश) या गोष्टांचे गुन्हे उत्तरोत्तर वाढत जातात, कुलांचे कलक वाढत जातात आणि विधवांचा दुःखाग्नि अधिकाधिक पेटेल.

अखेरीस समारोप करतांना ते (पृ. १४९) अत्यंत कळवळ्याने म्हणतात—

हे अबले, हे अनाथ स्त्रिये ! बाई, हिदुस्थानांत तुझ्या दुःखास पारावरक नाही !!!

प्रकरण सहावे.



विधवा-विवाह.

माधवराव सार्वजनिक कार्यांत पडले, त्यावेळीं एकंदर देशस्थितीचें स्वरूप कसे होते, याचा बोध मागील प्रकरणावरून वाचकांना झालेलाच आहे. हिंदूंच्या षट्शास्त्रांची विद्या राजाश्रयाचे अभावीं लोकांतला मान गमावून बसली होती. वेदान्ताचें तत्त्वज्ञान हरिदास पुराणिकांच्या कीर्तनप्रवचनाबाहेर कोठेही ऐकूं येण्याचा संभव उरला नव्हता. स्त्रीपुरुष बालादिकांचे ह्याकांड प्रत्यक्ष व्यवहारांत लोपून त्याला इतिहासाच्या पोटात ठाव मिळाला होता. पापपुण्याच्या व्याख्या बदलत चालल्या होत्या; तीर्थक्षेत्रांच्या पुण्यप्रदतेवर लोकांचा विश्वास राहिला नव्हता; जिकडे तिकडे धर्मासंबंधीं नास्तिक्य माजलें होते. नव्या विचारांना शोभणारी आस्तिक्याची घडी बसण्याला नुकताच कोठें पुसट पुसट प्रारंभ झाला होता; परंतु ती घडी नीट बसवून नव्या मनूस अनुसरून लोकांच्या आचारविचारांस स्थिर करून सोडण्याची कामगिरी माधवरावांच्या पिढीपूर्वीं कोणाच्या हातून घडली नव्हती. ज्यांनीं पूर्वींच्या आचारांचा विध्वंस केला, त्यांनीं नव्या आचारांच्या प्रवर्तनास हात घातला, पण म्हातारणीं रक्तांतल्या आनुवंशिक संस्कारांचें

पुनरुज्जीवन झालें म्हणून म्हणा किंवा तरुणपणांतलीं कृत्ये प्रायश्चित्ता-
 स्पद वाटूं लागलीं म्हणून म्हणा, माधवरावांच्या अगोदरच्या पिढीं-
 तल्या कांहीं व्यक्तींनीं समाजसुधारणेच्या धामधुमींतून आपलें अंग
 काढून घेतले होतें; सारांश नवी घडी बसविण्याचे काम योग्य रीतीनें
 पार पडले नव्हते. तथापि कायदा, न्याय वगैरे पूर्ववर्णित गोष्टींनीं हिंदू
 धर्मवृक्षाच्या पुष्कळशा फांद्या तोडून त्यातून नवा जोमदार कोंब उत्पन्न
 होण्याला अनुकूल परिस्थिति निर्माण करून ठेविली होती. मागल्यांनीं
 सुधारणेचा ध्वज ध्येयसिद्धीपर्यंत नेऊन भिडविण्याऐवजी अर्ध्या
 वाटेत टाकण्याचा कच्चेपणा प्रकट केला, तरी तो ध्वज खाली पडावा
 अशी ईश्वराची योजना नव्हती, त्यामुळे पहिल्याच्या हाताला सदर ध्वज
 झेपेनासा झाल्याचे दिसून येतांच दुसरा बलाढ्य बाहूचा हिम्मतबहादर
 पुढे सरसावून पहिल्याच्या हातांतून कोसळूं पहाणारा ध्वज सावरून
 धरी, इतकेच नव्हे, तर त्याला पुढच्या काहीं मुक्कामापर्यंत आस्ते कदम
 घेऊन जाण्याचा क्रम अखंड सुरू होता. माधवराव सामाजिक कर्त-
 व्याचा भार शिरावर धारण करण्याच्या तयारीत असतांना मुंबई शह-
 रांत कालाची शक्ति मुठींत दाबून तिचा योग्य कार्यावर प्रयोग करणारे
 किती सुधारणावीर एकवटले होते, याची माहिती मागल्या प्रकरणांत
 आलेली आहे. काळाची शक्ति अंधळी आहे. तिला जाणत्यांनीं वेसण
 घालून आपल्या उद्दिष्टांच्या गाड्याला न जुंपल्यास, ती आपल्या गती-
 मध्ये कायकाय अनर्थ उडवील याचा नियम सांगतां येत नाही. लोक-
 हितकर्ते म्हणूनच काळाची शक्ति आटोक्यांत ठेवून तिच्या भेटींत
 आपल्या कार्याचा परिपाक सिद्धीस नेतात. माधवरावांनीं ज्या सुधारणा-
 वीरांच्या पथकांत आपलें नांव दाखल केले, त्यांनीं विधवाविवाहाचें

एक कार्य लोकांच्या व्यवहारांत रूढ करण्याचा हिऱ्या धरला होता. दुसऱ्या अनेक कार्यांचा संकल्प केला होता, परंतु सामाजिक युद्धाला तोंड लागण्याकरितां त्यांनीं पहिल्यांदा विधवाविवाहाचे शिंग फुंकण्यास प्रारंभ केला.

गेल्या चारपांचशे वर्षांत मुद्रणकलेनें कशी जगभर क्रांति करून सोडली आहे, याची हकीकत सांगण्याचें हे स्थळ नाही. इंग्रजी राज्याबरोबर ही क्रांतिकारक कला हिंदुस्थानांत अवतरली आणि तिच्याच जोरावर सामाजिक सुधारणेच्या पुरस्कर्त्यांना लोकांचीं अंतरंगे भेदून टाकतां आली. **Ab, what a powerful redressor of people's wrongs! What a potent incentive to all kinds of goodness! What a terror unto kings and unto those who feed upon the ignorance of the people ! What a powerful engine in man's hand !** जनतेच्या दुखाचें उन्मूलन करणारी, सौजन्याची प्रेरक, राजे व जे कोणी लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्या पोळीवर तूप ओढीत असतील त्यांचा थरकांप उडविणारी अशी ही शक्ति आहे. माणसाच्या हातांतले हे एक अमोघ शस्त्र आहे, असे मुद्रणकलेचे वर्तृत्वमय वर्णन कॉलेजाच्या अभ्यासक्रमांत लिहिलेल्या एका निबंधामध्ये माधवरावांनीं कले आहे. ते वर्णन लिहोत असतां आणखी तीनच वर्षांनीं आपण बी. ए. च्या परिक्षेत यशस्वी झाल्यानंतर त्याची यथार्थता जगाच्या निदर्शनास आणून देण्याचा योग आपल्या पायाशीं लोळत येणार आहे, ही कल्पना लेखकाच्या ध्यानींमनीं देखील आली नसेल. महत्वाकांक्षेच्या सिद्धीचीं चित्रें दाखविणाऱ्या स्वप्नांत जर त्या कल्पनेचा अनुभव त्यांना आला असेल तर त्याची ग्वाही कोणासच देतां येणार नाही.

१८६२ सालीं इंदुप्रकाश पत्राचा जन्म झाल्याबद्दल पूर्वी निर्देश केला आहे. 'ज्ञानप्रकाश,' 'धूमकेतु,' 'प्रभाकर' या पत्रांचाही उल्लेख मागल्या विवेचनांत आला आहे. १८६२ पर्यंत यांतलें एकच 'ज्ञानप्रकाश' हें पत्र नांव घेण्याजोग्या स्थितींत पुण्यास चालले होते. त्यावेळीं कृष्ण-शास्त्री चिपळूणकर त्याची संपादणी करीत होते. परंतु नव्या दमाच्या सुधारणाभक्तांना त्याचा व्हावा तितका उपयोग होण्याचा संभव नव्हता. मुंबईसारख्या इलाख्याच्या राजधानींत मराठी वृत्तपत्र नसावें हें तत्कालीन कर्तबगार माणसाना लांछन वाटत असल्यास नवल नाही. इंदुप्रकाशानें हे लांछन नाहीसें केले. सामाजिक सुधारणेच्या मताचा प्रसार करणे हा जरी या पत्राचा मुख्य उद्देश असला, तरी राजकारणांत त्यानें मार्गदर्शक व्हावें अशी त्याच्या संस्थापकांची इच्छा असणें स्वाभाविक आहे. १८५७ च्या बंडानंतर इंग्रजी राज्यकारभारांत क्रांति झाली होती. कंपनीची अनियंत्रित राज्यपद्धति जाऊन महाराणी सरकारानें राज्यसूत्रे आपल्या ताब्यांत घेतलीं होती. हिंदी लोकमताची मुग्धता जाऊन त्याला मर्यादित वाचा फुटण्याकरिता कायदेकौन्सिलांची नवी घटना १८६१ मध्ये अस्तित्वांत आली होती. लोकांच्या सांपत्तिक स्थितीवर अनिष्ट आघात करणारे कित्येक कायदे बंडानंतर पास झाले होते; आगगाड्यांमुळे उद्योगधंद्याचे अंकूर फुटण्याचा रंग दिसत होता; इतक्या सर्व गोष्टी बाजूस सारून एकट्या समाजसुधारणेचाच टेंभा पाजळणें इंदुप्रकाशाच्या चालकांना शक्य नव्हते. परंतु चौफेर दृष्टि फेकून एकंदर घडामोडींचे बिनचूक परीक्षण करण्याला तसाच चौकस बुद्धीचा, गहन विद्वत्तेचा आणि संयमनशील वृत्तीचा गृहस्थ संपादकाच्या खुर्चीवर असल्याखेरीज पत्राचा बोज वाढणार नाही, त्यांतील

मतांना लोकांत व सरकारांत मान दिला जाणार नाही हें इंदुप्रकाशाच्या उत्पादकांना माहित होतें. वृत्तपत्र काढण्याच्या मसलती मुंबईस चालू झाल्या, तेव्हां माधवरावांचा त्यांत संबंध कितपत होता याविषयी निश्चित अनुमान काढणे सोपे नाही. इतके मात्र खरे कीं, वृत्तपत्र काढण्याचे ठरल्यावर माधवरावांकडे सर्वांची नजर वळली व सर्वांनी त्याच्या इंग्रजी विभागाच्या संपादनाची जोखीम त्यांच्या अंगावर टाकली. १८६२-६३ सालीं फेलो या नात्याने लिहिलेल्या अहवालाच्या अखेरीस माधवरावांनीं एका कामाचा नांव न देतां उल्लेख केला आहे, तो जर इंदुप्रकाशाच्या संपादकत्वाचा असेल तर असे म्हणतां येतें कीं, त्यांचा इंदुप्रकाशाशीं जबाबदार संपादक या नात्याने फक्त चार महिनेच संबंध होता. १८६२ च्या नोव्हेंबरांत त्यांनीं हें काम पत्करलें व १८६३ च्या मार्चमध्ये सोडलें. परंतु तेवढ्या मुदतींत सगळ्या मित्रांना त्यांनीं आपल्या कामगिरीने संतुष्ट केले.*

इंदुप्रकाशातून माधवरावांनीं सर्वांगीण सुधारणेचा उपदेश केल्याचें वर्णन बऱ्याच ठिकाणीं आढळते. परंतु त्यांच्या एका लेखाचें नांव वारंवार निघत असते. पानपत्राच्या लढाईला १८६१ मध्ये एक शतक संपूर्ण झाले. त्यास अनुलक्षून माधवरावांनीं एक लेख लिहिला.

* From Nov. 23rd 1862 to March 23rd 1863, a period of four months, the serious part of my daily working hours were employed in the discharge of private and public duty, which I need not name here. It was my first attempt of the kind and I have the proud pleasure of having done it to the entire satisfaction of my friends. It took nearly four hours of my day. About the close of march, I ceased to have any responsible connexion with the work.

त्या लेखांनै वाचकांचीं अंतःकरणे हालवून सोडलीं. सरकारचेही लक्ष त्याने वेधून घेतले. वृत्तपत्राच्या क्षेत्रांत एक स्वयंप्रकाश तेजोनारायण उदयास आल्याबद्दल सर्वांची खात्री झाली. या लेखांखेरीज दुसऱ्या लेखांचीं नांवे प्रसिद्ध नाहींत. इंदुप्रकाशच्या त्यावेळच्या फायली सांप्रत अलभ्य झाल्या आहेत, परंतु माधवरावांच्या संपादकत्वासंबंधी कित्येकांनी ज्या आठवणी त्याच्या मृत्यूनंतर दिल्या आहेत, त्यावरून असे सांगता येते की, माधवरावांनी रेल्वेखात्यांतल्या अरेरावीवर लेखणीचा मोर्चा वळवून लोकांचीं गाऱ्हाणी दूर करण्यासाठीं जोराचा प्रयत्न केला. बोरघाटातून आगगाड्यांच्या येरझाऱ्या सुरू झाल्यानंतर थोड्या महिन्यांनीं एक मोठा अपघात होऊन पुष्कळ माणसें प्राणास मुकलीं. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीं प्रसिद्ध केलेली माणसांच्या हानीची संख्या खरी नसावी असा संशय आल्यावरून माधवरावांनीं तसे लिहिले. यामुळे रेल्वेकडील अंमलदारांचे पित्त खवळून कागदोपत्री उभयपक्षीं झटापटी उडाल्या. अखेरीस अपघाताची चौकशी करणाऱ्या कमिश्नाच्या तपासणींत माधवरावांचा संशय खरा ठरून रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा पराभव झाला. माधवरावांच्या विचारांत उच्छृंखळपणा आढळण्याचा तेव्हांही संभव नव्हता, परंतु त्यांच्या भाषेत बराच तिखटपणा असावा असे मानण्याला जागा आहे. अहंमदनगराचा एक इंग्रज अधिकारी हाताखालच्या कामदारांशीं फाजील गुमीनें वागून त्यांस निष्कारण त्रास देतो, अशाविषयीं इंदुप्रकाशामध्ये माधवरावांच्या संपादकीय कारकिर्दीत चर्चा चालली असतां 'इंग्रजी लेखांतून तीक्ष्ण भाषेचा उपयोग केला जातो' असा दुसऱ्या सरकारी अंमलदारांनीं शेरा ठोकल्याचें पहावयास सांपडतें. या वादांत अखेरीस नगरच्या

अधिकाऱ्यांवर सरकारांतून कानउघाडणीचा प्रयोग होऊन माधवरावांनीं घेतलेला पक्ष विजयी झाला. माधवरावांना इंदुप्रकाशचा संपादकीय संबंध लवकरच सोडावा लागला असला तरी ते पुढे पुष्कळ वर्षेपर्यंत त्या पत्रातून लेख लिहित होते. त्याचे १८७७ मध्ये 'रेव्हिन्यू मॅन्युअल' नांवाचे जे पुस्तक प्रसिद्ध झाले, त्यांतील प्रकरणे प्रथम इंदुप्रकाशांतून, लोकांच्या वाचनांत आलीं होतीं.

इंदुप्रकाशांच्या द्वारे माधवरावांनीं केलेल्या कामगिरीचे अगदींच त्रोटक स्वरूप वर दिले आहे. या पत्राशीं संबंध जडल्याने त्यांना ज्या कार्यांत पुढाकार घ्यावा लागला, ती कामगिरी निराळीच आहे. विष्णुशास्त्री पंडितांनीं विधवाविवाहाच्या मंडनासाठीं इंदुप्रकाशांतून अतिशय जोरदार लेख लिहिले. १८६२ सालीं म्हणजे प्रस्तुत पत्राचा जन्म झाला त्यावर्षीं एक विधवाविवाह झाला. हा गुप्त राहिल्यामुळे त्यावरील जनप्रक्षोभाच्या झंझावातांत सांपडण्याचा प्रसंग टळला. इंदुप्रकाश निघाल्यावर तीन वर्षांनीं विधवाविवाहाला समाजांत सदैव वृद्धिंगत होता यावे म्हणून विधवाविवाहोत्तेजक मंडळ नांवाची संस्था स्थापन झाली. या संस्थेच्या पदरात महाराष्ट्रातल्या दोघा बड्या गृहस्थांची अनुकूलता सुरुवातीलाच पडली. जमखिंडीचे अधिपति व माधवराव विंचूरकर हेच ते दोन बडे गृहस्थ होत. जमखिंडीकरांनीं अध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली. विंचूरकर उपाध्यक्ष झाले. चिटणिसाचे काम करण्याची हमी विष्णुशास्त्री पंडितांनीं घेतली. सभासदांत माधवरावांनीं आपलें नांव घातलें. विधवाविवाहाच्या चळवळीला संघटित स्वरूप आले. संघीकरणावांचून कोणत्याही चळवळीला बहुजनसमाजाच्या प्रतिकूलतेमधून प्रगतीची वाट पाडतां येत नाही. जोंवर एखादी चळवळ व्यक्तीला

चिकटून असते तोंवर तिच्यांत चिरस्थायित्वाचा संभव नांदत नाही. पण तीच संस्थेच्या रूपाने संघटित झाली की तिचे सामर्थ्य कार्यक्षम होऊं लागते. १८६५ मध्ये विधवाविवाहाच्या कल्पनेला व्यवस्थित संस्थेची मूर्तावस्था विष्णुशास्त्री व त्यांचे सहकारी मित्र यांनी प्राप्त करून दिली. त्यावर्षी शंकराचार्यांचा मुक्काम रत्नागिरीस होता. तेथे विधवा-विवाहाचे अभिमानी होते, त्यांनी हा विवाह सशास्त्र की अशास्त्र या वादाच्या निर्णयाचे कोडे शंकराचार्यांपुढे ठेवले. शंकराचार्यांनी प्रस्तुत वादाचा निर्णय लावण्याचे कर्तव्य रोकठोक बजावण्याऐवजी रत्नागिरीकरांना बुचकळ्यांत टाकून आपला मुक्काम तेथून हालविला.

शंकराचार्यांनी विधवाविवाहाच्या प्रश्नाला उत्तर न देतां स्थलांतर केलें, पण हिंदूधर्माच्या अभिमानाचे ओझे वहाणाऱ्या शास्त्रीपंडितांनी मुंबईला विधवाविवाहाची संस्था निघाल्याबरोबर ' हिंदूधर्म व्यवस्थापक सभा ' नांवाची संस्था काढून विधवाविवाहाच्या पुरस्कृत्यांना द्वंद्वयुद्धाचें आव्हान दिले. विष्णुशास्त्री पंडितांनी त्या आव्हानाचा स्वीकार करून ज्या योगाने प्रतिपक्षांला एका क्षणाचीदेखील फुरसत मिळणार नाही, असे तुंबळ वाग्युद्ध आरंभले. या दिवसांत स्वपक्षाला विजय प्राप्त होण्यासाठी पंडितांनी स्वतःच्या जिवाकडे न पहातां अतिशय परिश्रम केल्याबद्दल पुष्कळ आख्यायिका प्रसिद्ध आहेत. पण हे परिश्रम करण्याचें सामर्थ्य त्यांना कोठून आले ! आपला पक्ष खरा आहे, प्राचीन शास्त्रग्रंथ त्याला अनुकूल आहेत ' शास्त्राद्रुढिर्बलीयसी ' या न्यायानें लोकांच्या समजुतींत घुसून शेकडों वर्षांपासून त्यांच्या हृदयावर निष्कंठक स्वामित्व गाजविणारी रूढि आपल्या पक्षाला डोकें कर काढूं देत नाही; म्हणून स्वानुकूल शास्त्रवचनांच्या मान्याखाली ओढून या प्रबळ

रूढीच्या अज्ञानमग्न असंख्य भक्तांची दाणादाण उडविली पाहिजे, ही विष्णुशास्त्री पंडितांची खात्री त्यांस लढण्याची प्रेरणा देत होती, यांत संदेह नाही. पण बलाढ्य प्रतिपक्षार्थी झुंजतांना त्यांच्या पाठीशी माधवराव आणि त्यांच्यासारखे अनेक वजनदार तरुण साहाय्य उभे होते हे विसरता कामा नये. अघाडीवर जाऊन लगटीचा सामना देणाऱ्या या वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध वीराची पीच्छेहाट न व्हावी एतदर्थ त्यांनीं आटोकाट प्रयत्न चालविला होता. विष्णुशास्त्री पंडित एकट्या मुंबईतच वादसंग्राम करित नव्हते. महाराष्ट्रातल्या पुष्कळ शहरांत जाऊन त्यांनीं नवीन रणक्षेत्रे उत्पन्न केलीं. विधवाविवाहाच्या या वादाकडे पाहिल्यास विषम युद्धाचा देखावा दिसू लागतो. रावणाच्या राजधानीवर चाल करून गेलेल्या रामाची जशी स्थिती होती तशीच विधवाविवाह प्रतिबंधाच्या रूढीवर मोहीम काढणाऱ्या विष्णुशास्त्री पंडितांची स्थिती होती. रूढीच्या छावणींत माणसांची तूट नव्हती; किंबहुना प्रत्येक मनुष्य तिच्या बाजूस होता. परंपरेचे व शास्त्राचे भक्कम बुरूज रूढीच्या बचावाला सिद्ध होते. विधवाविवाहमंडनाचा पक्ष मनुष्य बळांत जसा हीन तसाच शास्त्राधाराच्या बाबतींत हीन होता; फक्त कांहीं शास्त्रवचने या पक्षाला धोर देत होती; लोकांतील निस्सीम अज्ञानाच्या तटबंदींत रूढीच्या फौजा सुरक्षित होत्या; विवेकबुद्धीची सेना उघड्या मैदानावर होती; त्यांची मूठभर संख्या विरोधी पक्षाला स्पष्ट दिसत होती; परंतु सलामीच्या पहिल्या चकमकी झाल्याबरोबर रूढीचा पक्ष भेदरून गेला, यांत संशय नाही आणि जेव्हां विष्णुशास्त्री पंडितांनीं इंदुप्रकाश पत्रांतून विवाहास तयार असलेल्या विधवेची जाहीरात फडकावली, तेव्हां गाळण उडून रूढीच्या पुरस्क-

त्यांनीं सर्वत्र शंकराचार्यांचा धावा सुरू केला. एखादी उच्छृंखळ विधवा लग्नाला तयार झाली तरी तिचे पाणिग्रहण करण्याला कोणी पुढे येणार नाही, असा निषेधपक्षाचा प्रथम समज होता. पण तो अल्पावकाशांत खोटा ठरून त्या पक्षाचे धावे दणाणले.

माधवरावांचा मुक्काम यावेळीं मुंबईसच होता. निषेधपक्षाला कासा-वीस करून सोडणारा जोराचा आघात करण्यासाठीं विधिपक्षाने गोपाळ हरि देशमुख, जनार्दन सखाराम गाडगीळ, विष्णु परशुराम रानडे, विष्णुशास्त्री पंडित, श्रीकृष्णशास्त्री तळेकर, महादेव गोविंद रानडे, विष्णु मोरेश्वर भिडे, अशा सातजणांच्या सहांची एक निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली. मग हिंदुधर्म व्यवस्थापक सभेच्या चालकांची धांदल झाली. आपले सगळे सामर्थ्य एकवटून प्रतिपक्षाला चिरडावे असा त्या सभेच्या चालकांचा डाव होता, पण तो सिद्धीस जावा कसा ? पुनर्विवाहाला शास्त्राधार आहे, अशाविषयी आमची खात्री अगोदर पटवा आणि नंतर योजलेला विवाह पार पाडा अशा अर्थाचे निरोप पंडितांकडे येऊं लागले. पंडितांच्या साह्यकर्त्यांना कोठेही तोंड चुकविण्याची सोय नव्हती. निषेध पक्षाचे आव्हान मान्य करून त्याने भरविलेल्या सभेत जर पंडितांचे सहकारी हजर राहिले नाहीत, तर 'जितं जितं' म्हणून आरोळ्या ठोकून प्रतिपक्षाचा पराभव केल्याची फुकट शेखी मिरवायला त्या पक्षाला सवड सांपडली असती. अशी सवड देणें म्हणजे आपल्या पक्षाची निर्बळता आपल्या तोंडाने कबूल करण्यासारखें आहे, हे जाणून एका सभेला माधवराव, वागळे, विष्णु परशुराम रानडे वगैरे मंडळी गेली. योजलेल्या विवाहाचो तिथी बदलण्याविषयी रुढीच्या पुरस्कर्त्यांनीं आग्रह धरला. विवाहाची सर्व तयारी झाल्यामुळें

हा आग्रह व्यर्थ होता. उभयपक्षां याबद्दल प्रथम जे सामोप-
 चाराचे बोलणे चालले होते, ते थोड्या वेळांत बंद पडून त्याला
 बाचाबाचीचे स्वरूप आलें; नंतर धक्काबुक्कीला प्रारंभ होऊन सभा
 मोडली. सभेतल्या बखेड्याचा फायदा घेऊन रूढीच्या भक्तांनीं
 रानडे, वागळे, वगैरे मंडळीला, मारामारी केल्याचा आरोप
 लादून फौजदारी अदालतींत खेचले. त्यामध्ये त्रास देण्याचा एक
 हेतु होताच, पण जमल्यास कालापरहरण करून विवाहास प्रवृत्त झालेल्या
 लोकांची पांगापांग घडवून आणावी, असा दुसरा हेतु होता. पण तो
 यशस्वी झाला नाही; कारण फौजदारींत गेलेली फिर्याद पुराव्याच्या
 अभावीं काढून टाकण्यांत आली. फिर्यादीचा अन्वेष करताना मॅजि-
 स्ट्रेटाने 'कोणीही आपला विजय झाला असे समजून नये आणि हे प्रक-
 रण येथे मिटवावे' असा समजुतीचा सल्ला देऊन वादीप्रतिवादींची
 बोळवण केली. हा खटला निकालात निवण्यापूर्वी विष्णुशास्त्री पंडि-
 ताचा वेगळ्या रीतीने उत्साहभंग करण्याची खटपट चालली होती.
 नियोजित विधवाविवाह सिद्धीस नेण्याचा हट्ट न सोडल्यास 'तुमची
 धडगत नाही' अशी त्यांना काहीं धर्माभिमानी माथेफिरुंनीं धमकी
 दिली. कर्सेनदास मूळजींना अशा प्रकारच्या धमकीमुळे पोलिसांच्या
 पहाण्यांत रहाण्याचा प्रसंग पूर्वी आला होता. विष्णुशास्त्री पंडितांना
 जर एका अकारण मित्राने ऐनवेळीं मदत केली नसती, तर कदाचित्
 तोच मार्ग त्यांसही पत्करावा लागला असता. स्वतःसाठीं पोलीसांचा आश्रय
 मागण्याची नामोषी पंडितांच्या बाबतींत टळली. तरी त्यांना पोलिसां-
 कड जाण्याचें थोडें सव्यापसव्य करावे लागलेंच. ज्यांनीं उघड तोंडा-
 वर धमकी दिली, त्यांना पंडितांनीं पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांचे

जातमुचलके ध्यायला लावले. पंडितांची बाजू न्यायाची आहे, त्यांचा छळ हिंदूसमाज विनाकारण करीत आहे, ही गोष्ट एका आखाड्याच्या वस्तादाला पटली होती. ' इंदुप्रकाश छापखान्याला आग लावूं, पुनर्विवाहासाठी उभारलेल्या मंडपाला जाळून टाकूं. इतक्याने न भागल्यास तुम्हांला ठार मारूं, अशा विष्णुशास्त्री पंडितांना दटावण्या मिळू लागल्या, तेव्हा आपली मैत्री व सहानुभूति कारणी लावण्याची वेळ आली असे ओळखून या तालीमवाज वस्तादाने उलट निरोप पाठवून पंडितांना भय घालणाऱ्या माथेफिरूंना घोघर स्वस्थ बसावयास भाग पाडले व अशा रीतीने त्यांच्या वटवटीला कुलूप ठोकले. बदमाश गांवगुडांचा वंदोवस्त जाल्यानंतर विष्णुशास्त्र्यांचा मार्ग आपोआपच निर्विघ्न झाला व त्यांनी महत्प्रायासाने जुळवून आणलेला विवाह ता. १५ जून १८६९ जेष्ठ शुद्ध ६ मंगळवार शके १७९१ रोजी मोरोबा कान्होबा * यांनी मुद्दाम शृंगारलेल्या वाड्यांत झाला. या समारंभाला सर्व जातीची शेकडो मंडळी आली होती. वधूवरावर झालेल्या अहेराच्या वृष्टीची मोजदाद केली, तेव्हां एकंदर आंकडा तीन हजार भरला. ही रक्कम वधूच्या नांवाने बँकेत ठेवण्यांत आली. जो विवाह होऊ नये, म्हणून निषेधपक्षाने निकराचा प्रयत्न चालविला होता, तो विवाह शेवटी सर्वांच्या डोळ्यादेखत मोठ्या धाटाने पार पडल्याचे पाहून धर्माभिमानी मंडळींची अंतःकरणे करपून गेली. धर्माला मंजूर नसलेले विवाहकर्म तडीस नेणारांना कोणत्या साधनाच्या जोरावर शिक्षा द्यावी, हे त्यास कांहीं

* हे गृहस्थ विधवाविवाहाचे दांडगे पुरस्कर्ते होते. यांनी स्वतः पुनर्विवाह करून स्वज्ञातीत या विवाहाचा प्रचार पडण्याकरिता प्रयत्न चालविला होता. यांच्या स्वभावांत कांहींसा विक्षिप्तपणाचा किंवा वृत्तिचांचल्याचा भाग असला तरी विधवांच्या उद्धारांच्या बाबतीतले त्यांचे विचार अखेरपर्यंत स्थिर होते.

काळ समजेना. बहिष्कार हा एकच उपाय हिंदुधर्म व्यवस्थापकास दिसत होता, पण त्याला हात घालावा तर बेअब्रू केल्याच्या आरोपावरून बहिष्कृत मंडळी आपल्याला इंग्रजी कायद्याच्या कोर्टांत ओढण्यास कचरणार नाही व मग 'भीक नको पण कुत्रा आवर' असे म्हणत बहिष्कृतांपुढे नाकधुऱ्या काढून क्षमेची याचना करण्याचा प्रसंग येईल अशी शंका हिंदुधर्म व्यवस्थापकांना सदर उपायाची निष्फलता सुचवीत होती. पण या अडचणींतून हायकोर्टाचे जज्ज झालेले मुंबईचे एक सुप्रसिद्ध वकील नानाभाई हरिदास यांनी सुटका केली. जातिबहिष्काराला इंग्रजी कायद्याची आडकाठी नाही असा त्याजकडून सहा मिळतांच हिंदूधर्मव्यवस्थापकांना देव पावण्याइतका अत्यंत आल्हाद झाला व त्यांनी सभा भरवून बहिष्काराच्या फर्मानाला लोकांची अनुमति मिळविली. शंकराचार्यांकडून पसंतीचा शिक्का आणविला आणि गांवोगांवी निमंत्रणपत्रिकेवर सहा करणारे सातजण, विधवावधूचे दोघे बंधु, तिचे पाणिग्रहण करणारा गृहस्थ व सदर वधू अशा अकराजणांना बहिष्कार घालण्याविषयी आज्ञापत्रें रवाना केलीं. विधवाविवाहाच्या पुरस्कर्त्यांनीं पूर्वोक्त विवाहानंतर जंगी भोजनसमारंभ केला होता व त्यांत पुष्कळांनीं भाग घेतला होता. अर्थात या अकरा जणांना वाळींत ढकलून भागणार नव्हते, म्हणून आज्ञापत्रात 'तत्सर्गी' लोकांशीं अन्नोदक व्यवहार न करण्याविषयीचे कलम होते. पुण्यास तुळशीबागेत धर्माभिमानीं लोकांची सभा होऊन तेथें मुंबईच्या पुनर्विवाहाचा समग्र पाढा वाचण्यांत आला. पांच सहा हजार श्रोते जमले होते. मुंबईच्या 'व्यवस्थापक' सभेनें पाठविलेल्या बहिष्कारपत्राचा मसूदा सर्वानुमते पास झाला. अन्यत्र अशा सभा भरल्या. वादाच्या वावटळीनें

सारें महाराष्ट्र व्यापले. इतराबरोबर माधवरावांचे हाल सुरू झाले. पण त्या हालींचे वर्णन करण्यापूर्वी माधवराव आणि त्यांचे सहकारी यांच्या कोणकोणत्या हालचाली सुरू होत्या, याची माहिती देणें योग्य आहे. बहिष्काराचे जाहीरनामे निघाल्यावर, हा बहिष्कार निरर्थक आहे विधवाविवाह शास्त्रसंमत असल्याने धर्मविरुद्ध आचरणाच्या प्रतिकारासाठीं शास्त्रांनीं प्रतिपादिलेले बहिष्काराचें शस्त्र विधवाविवाहाच्या पुरस्कृत्यांवर चालविणे अयोग्य किंवा सारासारविचारास सोडून आहे. अशा आशयाचे जाहीरनामे गांवोगांव विष्णुशास्त्री पंडितांनीं वाटले व भिंतीवरून चिकटविले. त्यांत आणखी असा मजकूर होता कीं, ज्या कोणाला विधवाविवाहाची सशास्त्रता पटत नसेल त्यांच्याशीं वाद करण्याला विष्णुशास्त्री पंडित तयार आहेत. इतर ठिकाणांप्रमाणें एक जाहीरनामा कऱ्हाडक्षेत्रात लावण्यांत आला. तो पाहून तेथल्या एका विद्वान् गृहस्थाला पंडितांशीं झुंज खेळण्याची इच्छा उत्पन्न झाली.

धर्मसंस्थापकाच्या गादीवर बसून दिवसा मशाली पाजळीत गांवोगांव पाद्यपूजा घेणारे शंकराचार्य हा वेळपावेतों स्वस्थ मूग गिळून बसले होते. विधवाविवाहपुरस्काराच्या रूपाने धर्माच्या मुळावर उठलेलें संकट दिवसानुदिवस वाढत चालल्यामुळें भीतिग्रस्त झालेल्या धर्म-भक्तांचा आर्तस्वर त्यांच्या कानावर जात होता, पण शंकराचार्यांनीं कानांत दडे भरून त्या स्वराचा मनावर परिणाम न घडूं देण्याची जणूं काय खबरदारी घेतली होती. अखेरीस धर्मभक्तांनीं फारच कटकट चालविले, तेव्हां स्वतः पुढाकार घेण्याऐवजीं त्यांनीं कऱ्हाडक्षेत्रांतल्या पूर्वोक्त गृहस्थाला विधवाविवाहखंडनाच्या स्वारीवर पाठवून दिलें. हे गृहस्थ विठोबा अण्णा दत्तरदार या नांवानें महाराष्ट्राच्या परिच-

याचे आहेत. हे मोठे धर्मनिष्ठ आणि ईश्वरभक्त होते. त्यांच्या अंगी रसिकतेचा मोठा गुण होता. त्यांची वक्तृत्वशक्ति उच्च प्रतीची होती. शंकराचार्यांनी सोपविलेली कामगिरी शेवटास नेण्याकरितां जे श्रम करावयास पाहिजेत, ते श्रम करण्याची आस्था व दगदग सोसण्याचा कंटकपणा त्यांजपार्शीं भरपूर असल्याने ते शंकराचार्यांची अनुज्ञा मिळतांच पुण्याकडे येण्यास निघाले. मार्गांत त्यांचा सर्वांनीं आशीर्वादात्मक जयजयकार केला. वाईस त्यांनीं व्याख्यानें दिलीं. पुण्यास पोचल्यावर विष्णुशास्त्र्यांकडे वाद कोणत्या अटीवर करावयाचा, याविषयीं त्यांचें बोलणे सुरू झाले. परंतु त्या बोलण्याचा निकाल लागण्यापूर्वीच लोकांच्या प्रोत्साहनास बळी पडून विठोबा अण्णांनीं पुनर्विवाहाविरुद्ध व्याख्याने देण्याला सुरवात केली, युद्धारंभाचीं चिन्हे कोठेही नसतां एकाएकीं हा व्याख्यानांचा गोळीबार होऊं लागतांच पंडिताना आपल्या व्याख्यानांची उलट सरबत्ती करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पुण्याच्या एका वाड्यांत विठोबा अण्णांनीं वक्तृत्वाचा बाजार उघडला व दुसऱ्या एका वाड्यांत पंडितांनीं आपल्या हृदयप्राही रसवंतीचा लाभ पुणेंकरांना मिळण्याची व्यवस्था केली. दोघेही वक्तृत्वगुणांत तुल्यबळ होते. दोघांचीं भाषणें लोकांची सारखीच खात्री पटवीत होती, पण दोघांचे समोरासमोर कधींच दोन हात झाले नाहींत. पुण्यास असा प्रकार कांहीं दिवस चालून दोघे प्रतिस्पर्धी मुंबईस आले. विठोबा अण्णांनीं तेथें बरीच व्याख्यानें दिलीं. मुंबईपुण्यास वादाला असा रंग चढूं लागला, तेव्हां शंकराचार्यांची स्वारी दरमजल दरकूच करीत वादनिर्णयार्थ पुण्यास येण्याकरितां निघाली. १८७० सालच्या मार्च महिन्यांस श्रींची स्वारी पुण्यास येऊन दाखल झाली. तेथें महाराष्ट्रांतल्या अनेक

संस्थानिकांनी त्यांचा सन्मानसत्कार केला. ड्यूक आफ एडिंबरोचे हिंदुस्थानांतील आगमन साजरे करण्यासाठी पुण्याला दक्षिणचे सरदार, संस्थानिक, जहागिरदार गोळा झाले होते. जगद्गुरूंच्या स्वागतकर्माची पुण्याई त्यांना यामुळे सहजच 'वहात्या गंगेत हात बुडवून पापक्षालन करण्याप्रमाणे' गाठीस मारण्याची संधी सापडली. पुण्यास पोंचण्यापूर्वी शंकराचार्यांनी पुष्कळ संस्थानिकाकडे पत्रे पाठविली होती. त्यामुळे इंदूर, ग्वालोर, बडोदे वगैरे संस्थानी राजधान्यातील राजाश्रित शास्त्री वादानिमित्त पुण्यास आले. काशी, नाशिक, वाई वगैरे क्षेत्रातून येऊन कांहीं शास्त्रीमंडळीने पुण्याला श्रीच्या दरबाराची शोभा वाढविण्यास मदत केली.

पुनर्विवाहाच्या वादातील या शेवटच्या प्रकरणाची हकीकत सांगण्यापूर्वी माधवराव १८६९ सालाच्या उत्तरार्धात काय करित होते, याचे ज्ञान करून देणे आवश्यक आहे. पुनर्विवाहाच्या धुमश्चक्रीत सर्वत्र विष्णुशास्त्रा पंडितांची मूर्ति झळकत होती. ज्याच्या त्याच्या तोंडी त्यांचेच नांव बसले होते. पंडितांच्या कामगिरीत स्वयंस्फूर्तीचा अंश अतिशय होता, याबद्दल कोणासही शंका बाळगण्याचे कारण नाही. तथापि त्यांच्या कर्तबगारीचा प्रवाह दरवर्षास वाढत चालला होता, याचा खुलासा पाहिल्यास त्यांच्या स्वयंस्फूर्तीला माधवराव आणि दुसरी मंडळी यांच्या कर्तबगारीची जोड मिळाली म्हणून तो प्रवाह फुगला व विस्तीर्ण झाला असे दिसून येते. विष्णुशास्त्री महाराष्ट्रांतल्या प्रतिकूलतेशी एकाग्रचित्ताने झगडत असतांना माधवराव सान्या हिंदुस्थानांत पुनर्विवाहाला अनुकूलता प्राप्त करून देण्याकरितां खटपट करित होते. ज्याच्या ठिकाणी इंग्रजी विद्येच्या प्रभावास अनुसरून नव्या पद्धतीने

राष्ट्रहिताचा विचार करणारी मंडळी दिसेल, त्या त्या ठिकाणी वजनदार गृहस्थांकडे माधवरावांचीं पत्रे जात होती. सामाजिक सुधारणेचा, विशेषतः पुनर्विवाहाचा, प्रश्न लोकांनीं हातीं ध्यावा, पुनर्विवाहाला ज्यांची अनुकूलता असेल त्यांनीं मुंबईच्या विधवाविवाहोत्तेजक मंडळी-सारख्या संस्था काढाव्या, संस्थांच्या भूमिकेवर दृढासन ठोकून प्रतिकूल समाजाचे मन वळवावे, त्यासाठीं ठिकठिकाणच्या तज्ज्ञांचीं मतें मागवावीं, वादविवादाच्या जोरावर विरोध जिंकावा, अशा अर्थाचीं पत्रें माधवरावांकडून उत्तर हिंदुस्थानात गेल्यावर त्यांची जाहीर रीतीने चर्चा होऊं लागली. माधवरावांचे पत्र एखाद्या ठिकाणीं जाऊन तेथे काहीं चळवळ झाल्यास तिचा परामर्ष घेणें स्थानिक वृत्तपत्रांचे कर्तव्य होतें; तसा परामर्ष घेतला गेला म्हणजे त्या बोभाट्याने जास्त खळबळ माजे; मग दोन पक्ष उत्पन्न होऊन विचारजागृतीची लाट पसरण्याचे कार्य मार्गाला लागल्याशिवाय रहात नसे. माधवरावांनीं पत्रांच्या टोंचणीने अनेक ठिकाणच्या लोकाना कार्यप्रवृत्त केल्याचे दाखले वृत्तपत्रांतून आढळतात. परंतु या पत्रांचा विशेष चिरस्थायी उपयोग झाला असें म्हणता येत नाही. एखाद्या गांवातल्या वाचनालयाच्या चिटणिसाला माधवरावांचें पत्र पोचले म्हणजे त्यानें चारचौघांचा सल्ला घेऊन सभा भरवावी, सभेत पुनर्विवाहादि विषयांचा ऊहापोह व्हावा आणि सभेच्या विसर्जनावरोबर या विषयांनां अशा चिटणिसांसह त्या गांवच्या सर्व लोकांनीं रजा द्यावी, यापलीकडे माधवरावांच्या पत्रांचा परिणाम कधीं गेला नसावा, असा निष्कर्ष निघतो. माधवरावांची काम करण्याची पद्धत कशी होती हे समजण्याला मात्र या पत्रलेखनाचा वरील वृत्तांत उपयोगी आहे.

शहरोशहरीं हिंडून तेथील जनतेच्या कानावर आपले विचार घालण्याचे कर्तव्य माधवरावांनीं या वर्षीं बजावल्याची नोंद विधवा-विवाहविषयक हकीकतींतून सांपडते. गोपाळ हरी देशमुख, माधवराव वगैरे कांहीं निवडक मंडळी त्यासालीं बडोद्यास गेली होती. बडोद्यास त्यावेळीं खंडेराव महाराज गायकवाड हे राज्यकारभार चालवीत होते. घरील मंडळीचे आगमन म्हणजे धर्मावरले परचक्रच, असा बडोद्याच्या शास्त्रीपंडिताचा ग्रह होणे स्वाभाविक होतें. खंडेराव महाराजांना ही गोष्ट कळली, तेव्हां त्यांनीं पुनर्विवाह सशास्त्र कीं अशास्त्र याचा निर्णय लावण्याकरितां आपल्या शास्त्रीवर्गाला आज्ञा केली. पण वादाच्या कांहीं अटी चमत्कारिक होत्या. जो पक्ष हरेल त्याने शिक्षा भोगावी असे अटींतले एक कलम माधवरावांदि मंडळीला मान्य करणे शक्य नव्हते. यामुळे त्यांस मुंबईला परत यावे लागले. खंडेराव महाराजांच्या धैर्याबद्दल त्यांना त्यांच्या प्रजेने धन्यवाद दिला. तेथल्या शास्त्रीवर्गाचा जीव, आपले शास्त्रज्ञान कसास लागण्याचा प्रसंग टळल्याचें पाहून, खाली पडला. बडोद्याला पुनर्विवाहप्रवर्तकांनीं फेरी मारली, तसाच प्रकार न जाणो पुढे मागे आपल्या राजधानींत होईल, अशा भोतीनें ग्वालेरला जयाजीराव महाराजांनीं 'जो कोणी पुनर्विवाहास अनुकूलता दाखवील त्यास हद्दपारीची शिक्षा भोगावी लागेल' अशी तंबी दिली. ग्वालेरचे शास्त्री शंकराचार्यांच्या निमंत्रणावरून पुण्याला जाण्यास सिद्ध झाले, तेव्हां शिंदे महाराजांनीं त्यांस पुनर्विवाहाला विरोध करण्याविषयीं निक्षून सांगितलें. या हालचाली सुरू असतां पुण्याला शंकराचार्यांसमोर होऊं घातलेल्या वादाची सिद्धता पूर्णत्वास पोचल्यानें विष्णुशास्त्री पंडित, माधवराव, भांडारकर वगैरे मंडळी तिकडे गेली.

शंकराचार्यांसमोर पुण्याला झालेला वाद हा महाराष्ट्राच्या इतिहासांतला एक संस्मरणीय प्रसंग आहे. १८७० सालच्या मार्च महिन्यांत हा वाद नऊ दिवस चालला होता. दोन्ही बाजूस नामांकित शास्त्र्यांची पंच या नात्याने नेमणूक झाली होती. पुनर्विवाहाच्या बाजूस कृष्णशास्त्री चिपळूणकरांची पंचाच्या जागी नेमणूक करतांना त्यांनी मागे एकदा युरोपियनाबरोबर फळफळावळे खाल्ल्याचे पाप आडवें आले. पंचशे रुपयांचा भूदंड ब्राह्मणांच्या गजव्यांत ओतून सक्षोर सर्वदेहप्रायश्चित्त त्यांनी घेतले, तेव्हा त्यांना पंचाच्या आसनावर बसण्याला आवश्यक असणारी पवित्रता लाभली. तोंडी व लेखी असा हा दुहेरी वाद चालला होता. एखादा मुद्दा निघून त्याचा खल झाला की, तो कागदावर उतरावयाचा दुसऱ्या दिवशी त्याला लेखी उत्तर द्यावयाचें, किंवा नवा मुद्दा मांडावयाचा, अशी वादाची पद्धत होती. वाद ऐकण्यास व पाहण्यास काशी, कऱ्हाड, वाई, नाशिक, सातारा, नगर, नागपूर. इंदूर, ग्वालोर, मुंबई, माहुली, सांगली वगैरे ठिकाणाहून सुमारे दोनशें मंडळी आली होती. त्याशिवाय पुण्याची मंडळी होतीच. मंडनपक्षातर्फे विष्णुशास्त्री पंडित काम चालवीत होते. खंडनाची तरफदारी नारायणाचार्य गजेंद्रगडकर करित होते. पंडित व गजेंद्रगडकर हे दोघे गुरुबंधु या वेळी परस्परांचे विरोधी झाले. पंडितांना शास्त्राधार व मुद्दे सांगण्याची कामगिरी माधवराव, जनार्दन सखाराम गाडगीळ, रामकृष्ण गोपाळ भाडारकर यांच्याकडे आली होती. भांडारकरांना पंचांत दाखल करावें, अशी मंडनपक्षाची इच्छा होती, पण अभक्ष्यभक्षणाचा दोष जसा कृष्णशास्त्री चिपळूणकरांना नडला, तसाच सारस्वत जातींत जन्मास आल्याचा दोष भांडारकरांना या प्रसंगी जाचला. फरक इतकाच की,

चिपळूणकरांना प्रायश्चित्ताच्या तोडग्यानें पावन होतां आलें व भांडारकरांचा दोष जन्मसिद्ध असल्यामुळे त्यावर उपाय नव्हता म्हणून पंचांऐवजी मदतनिसांच्या मालिकेंत बसण्याची त्यांजवर पाळी आली. खंडनपक्षाच्या वतीने गजेद्रगडकराना विठोबा अण्णासकट सहा असामी वादाचे साहित्य पुरवीत होते. फाल्गुन वद्य एकादशीस वादाला प्रारंभ झाला आणि तो चैत्र शुद्ध तृतीयेस संपला, शेवटीं पंचांनीं मते जाहीर केलीं. जर दोन्ही बाजूंच्या पंचांची संख्या सारखी झाली तर सरपंच सागतील तो निर्णय मान्य करण्यांत यावा, असें वादाच्या अटींत एक कलम होतें. ग्वालेंचे गोपाळाचार्य कऱ्हाडकर सरपंच होते. पण त्याजवर निर्णयाची जबाबदारी येऊन पडली नाहीं. मंडनपक्षाकडील एका पंचाने विरुद्धमत देऊन विधवाविवाहाच्या निषेधाचे पारडे मताधिक्याने जड करून सोडले, त्यायोगाने विजयश्रीची माळ निषेधपक्षाच्या गळ्यांत पडली आणि विष्णुशास्त्री पंडित, माधवराव, यांचा पराजय झाला. शंकराचार्यांनीं मुंबईस पुनर्विवाह घडवून आणणाराना प्रायश्चित्ताचे शासन फर्मावले. वाद आटोपतांच माधवराव मुंबईला निघून गेले आणि पंडित मागे राहिले. आपली बाजू सबळ असतां पराजय झाल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, परंतु यांतले गूढ उघडकीस येण्याला विलंब लागला नाहीं. विधिपक्षांतला एक पंच जरासा कच्चा होता. त्याला निषेधपक्षांतल्या लोकांनीं गांठलें व आंतून दम भरला. वादाच्या अखेरीस आपल्यावर कांहीं तोहमत येऊं नये म्हणून त्याने विधिपक्षाला दगा देण्याचा विचार केला व त्याप्रमाणें मत दिलें. या शास्त्रीबोवांनीं वाद चालू असतां एक अतिशय महत्वाचा मुद्दा पंडितांना सुचविला होता. परंतु वादाची समाप्ति

झाल्यावर विष्णुशास्त्री पंडितांनी त्याची गांठ घेतली, तेव्हां त्याने आपल्या विचारांत अंतर कसे पडले, त्याविषयी सगळी हकीकत मोकळ्या मनाने सांगून टाकली. पंडितांबरोबरच्या एका माणसाने या हकीकतीचा ज्ञानप्रकाशांतून डागोरा पिटला. विचार बदलणाऱ्या या माणसाची पुनः त्रेधा उडाली, त्याच्या सल्लागारांनी ज्ञानप्रकाशाकडे धांवत जाणाराचा खरपूस समाचार घेण्याबद्दल त्याचे कान फुंकले. ही मसलत त्याला आवडली आणि त्याने ज्ञानप्रकाशांतल्या मूळच्या लेखकाची बदनामी करणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला. विधिपक्षाची कुटिलता आतां उघडकीस येऊं लागली. शंकराचार्यांचा निकाल जाहीर करण्याचे काम ज्या शास्त्रीबोवांकडे आले, त्यांच्या अंगांत इतका विजयोन्माद चढला होता की, नुसता निकाल वाचण्याचे आपले काम आहे याचे भान त्यांस उरले नाही त्यांनी ज्ञानप्रकाशातल्या लेखाच्या व जाहीरनाम्याच्या भानगडींत तोंड घालून जिभेचा पट्टा चालविला आणि बेअब्रूची घोरपड आपल्या मानगुटीवर बसवून घेतली. वाढाच्या निकालाचा ध्वनि शांत होतो न होतो तोंच सदर बदनामीच्या लेखावरून पुण्याच्या फौजदारी कोर्टांत बेअब्रूच्या फिर्यादीस सुरवात झाली. या खटल्यांत आणखी एक खोट्या साक्षीचा पोटखटला उपस्थित होऊन तोंडाळ शास्त्रीबोवांस तुरुंगांत जाण्याची पाळी आली. मंडनपक्षांतून फुटून फितूर झालेल्या भोळ्या शास्त्रीबोवांसही नंतर कांहीं दिवसांनी कौदखान्याचा रस्ता धरवा लागला असता, पण त्यांच्या वार्धक्याने त्यांचा बचाव केला. मॅजिस्ट्रेटाने त्यांस त्यांच्या म्हातारपणाकडे पाहून सोडून दिले. पुनर्विवाहाच्या वादांत विधिपक्षाला हार खावी लागल्यामुळे त्याच्या बाजूस असलेल्या केरूनाना छत्रे

प्रभृति सुमारे पावणेदोनशे मंडळींनी श्रीला शरण जाऊन स्वतःला पंक्तिपावन करून घेतले. शेवटी पराभवामुळे जास्त भैरव स्वरूपांत गांजणाऱ्या बहिष्काराला तोंड देण्याकरितां विधिपक्षाच्या तळावर पुनर्विवाहाच्या निमंत्रणपत्रिकेखाली सहा करणारे अवघे सातजण शिल्लक राहिले.

येथून पुढे माधवरावाच्या सामाजिक क्लेशास प्रारंभ झाला. समाजाच्या बहिष्कारावर, त्याला धैर्याने टक्कर देत रहाण्याशिवाय, दुसरे रामबाण औषध नाही. पुनर्विवाहाला पाठबळ दिल्यामुळे माधवरावांच्या सभोवती घिरट्या घालणाऱ्या बहिष्काराच्या पिशाचाने त्यांच्या कौटुंबिक सुख-स्वास्थ्यांत माती कालविली. सडेसोट फर्टिंगापुढे बहिष्काराची मात्रा चालत नाही; पण ज्याच्या आतस्वकीयांचा परिवार समाजांत पसरलेला आहे, त्याचा बोजवारा उडविण्याचे काम बहिष्काराच्या साह्याने थोड्या अवधीत करता येते. स्त्रीपुं कन्या इत्यादि संबंधामुळे माणसाच्या हृदयांत नांदणारे नैसर्गिक ममतेचे कोमल पाश कुरतडून समाजाच्या रुढाचारांना तत्त्वाखातर धाव्यावर भिरकावणाऱ्या माणसाला बहिष्काराचे सुदर्शन जेरीस आणू शकते. वादानंतर तीन महिन्यांच्या आंत म्हणजे १८७० च्या मे महिन्यांत सुधारणापक्षांतल्या एका कट्ट्या पुरस्कर्त्यांचा बहिष्काराने बळी घेतला. गोपाळराव देशमुखांच्या विहिणीने त्यांस प्रायश्चित्त घेण्याला भाग पाडले. 'तुम्ही प्रायश्चित्त घेऊन पावन होणार नसाल, तर तुमच्या लेकीचा त्याग करून मी आपल्या लेकाचे दुसरें लग्न केल्याशिवाय रहाणार नाही.' असा विहिणीचा रोकडा निरोप देशमुखांच्या कानावर जाऊन, त्या निरोपाप्रमाणे आपल्या मुलीच्या सौभाग्याचा घात होइल असा निश्चित संभव दिसतांच, त्यांनी

केवळ मुलीच्या संसारसुखाकडे नजर देऊन प्रायश्चित्त घेतलें. समाज कित्येकदां स्वतःची कशी फसवणूक करून घेतो, याचें हे एक उदाहरण आहे. पुनर्विवाहाचा पक्ष घेतल्याबद्दल गोपाळरावांना खराखरा पश्चात्ताप झालेला नव्हता. आपल्या मताबद्दलचा सूड मुलीवर तिच्या सासूकरवी काढण्याची समाजाने हिकमत केली आहे, हे गोपाळरावांना समजले होते; ही हिकमत सिद्धीस न जाऊं देण्यासाठी एकच मार्ग होता; म्हणून अंतःकरणांतील विचाराचा पालट झाला नसतांही त्यांनीं विहिणीच्या समजुतीसाठीं केवळ वरकरणी प्रायश्चित्ताचा प्रयोग स्वतःवर करून घेतला. विहिणीला तेवढेच पाहिजे होते. गोपाळरावांच्या प्रायश्चित्तविधीने तिचे समाधान झाले. मुलीच्या सुखाचा अपहार करूं पहाणारे विघ्न देशमुखांच्या बाबतींत अंतर्धान पावले. गोपाळरावांचें प्रायश्चित्त म्हणजे बहिष्काराचा विजय असा बहुजनसमाजाचा साहजिक ग्रह होऊन त्यापैकीं कित्येकांनीं तशी कोल्हेकुई आरंभली. 'ही कोल्हेकुई व्यर्थ आहे; मी प्रायश्चित्त घेतले तरी पुनर्विवाहाचा पुरस्कर्ता आहे, पुनर्विवाहाला माझे पूर्वीप्रमाणेच साह्य होत जाईल' अशा आशयाचे स्वदस्तूरचें पत्र त्यांनीं इंदुप्रकाशात प्रसिद्ध केले; तथापि बहिष्कारापुढें गोपाळरावांनीं मान वाकविल्याने पुनर्विवाहपक्षाची नैतिक दृष्ट्या, अत्यल्प का होईना, पीच्छेहाट झाली. गोपाळरावांच्या मागून आणखी मंडळीने बहिष्कारासमोर कच खाऊन माघार घेतली व शेवटीं विष्णु परशुराम रानडे, विष्णुशास्त्री पंडित व माधवराव असें तीनच गृहस्थ बहिष्काराशीं झगडण्याला उरले.

या तिघांनींमात्र समाजाच्या बहिष्काराच्या रूपाने प्रकट झालेल्या रोषास जुमानले नाहीं. यांतले विष्णु परशुराम रानडे पुढे लवकरच

दिवंगत झाले; विष्णुशास्त्री पंडितांनी १८७४ सालीं स्वतः विधवेचें पाणिग्रहण करून तत्वाचें माहात्म्य संभाळण्याची, आपली जबाबदारी पार पाडली व 'बोले तैसा चाले' अशा वंघ कोटींतल्या व्यक्तींत आपले नांव अढळ गोंवून टाकलें. १८७३ सालीं माधवरावांनीं वेगळ्या रीतीनें बहिष्कारावर विजय मिळविला. समाजाने त्याचा कसा छळ चालविला होता याची माहिती त्यांनीं १८८६ सालच्या आगष्ट १ रोजीं सर विल्यम हंटर या इंग्रज गृहस्थास पाठविलेल्या पत्रांत पुढील प्रमाणे निवेदन केली आहे:—

‘माझी धाकटी बहिण माझ्याजवळ मुबईस रहात असे, तिला तिच्या सासरच्या मडळीनें बोलावून नेले व पुष्कळ महिनेपर्यंत त्यांनी तिची व माझी भेट पडूं दिली नाही. ती कधी कधी चोरून मला भेटण्याकरिता येत असे. माझ्या ब्राह्मण नोकरांनी मला सोडले. नवा नोकर ठेवला की, तो थोड्याच दिवसांत (बहिष्काराच्या धाकाने) नोकरीवर पाणी सोडून निघून जाई. सणासमारंभांत आम्हांला बोलावण्याचा क्रम सर्वथैव बंद पडला. जर आमच्या घरांतल्या बायका कोठे गेल्या तर तेथें त्यांचा अपमान होऊं लागला. त्याचा संपर्क टाळण्याची प्रवृत्ति दिसूं लागली. कुटुंबातले कोणी मनुष्य वारल्यास त्याच्या प्रेतसस्कारासाठीं आम्हांला माणसें मिळण्याची पंचाइत पडे, अशा वेळीं आमच्या घराकडे कोणी दुकून पाहील तर शपथ! प्रायः प्रेतसस्कारासबधीं सर्व कामें आमची आम्हांसच उरकावी लागत. बहिष्काराचें सत्र सुरू झाल्यावर पूर्वीं ठरलेली लग्नें मोडलीं. प्रत्येक शहरांत बहिष्कृतांचा वर्ग होता. पण आम्ही आपला मार्ग सोडला नाही. आणखी पुनर्विवाह घडवून आणले.

१८७१ साली मी पुण्यास सरकारी कामानिमित्त गेल्यावर माझे वृद्ध वडील माझ्याजवळ रहाण्याकरितां आले. त्यांच्यावर माझ्या संसर्गामुळे छळाची घोर पड येऊं नये म्हणून जेवतेवेळीं त्यांच्या पत्नीला मी बसत नव्हतो. दूर पान घेऊन मला जेवावें लागे.

एखाद्या व्यक्तीवर समाज रागावला म्हणजे तो किती प्रकारांनी तिचा छळ करू शकतो, याचा कांहीं तपशील वरील हकीकतीवरून समजेल. माधवरावांनी तत्त्वाकडे नजर देऊन हा सर्व त्रास निमूटपणे सहन केला. कालान्तराने लोकाना बहिष्काराचा विसर पडत जाऊन समाजांतल्या दळणवळणाची घडी नीट बसली. दरम्यान सुधारणा पक्षात पुनः माणसाचे बळ वाढू लागले. शंकराचार्यांसमोर झालेल्या वादांत व त्यानंतर, सुधारणेला विरोध करणारांनी चालू ठेवलेली कृष्णकारस्थाने उजेडांत येऊन अनेक सारासारज्ञ लोकांचा पुनर्विवाहा-विषयी अनुकूल ग्रह झाला व त्यांनी विधवाविवाह पक्षाबद्दल आपल्याला सहानुभूति वाटते, अशा अर्थाचीं पत्रे इंदुप्रकाशातून छापण्यास प्रारंभ केला. त्यांची संख्या वाढता वाढता दोनशेपर्यंत जाऊन पोंचली व त्या मानाने विरोधी पक्ष क्षीण होत चालला. या वादाचा समग्र इतिहास लोकांच्या संग्रही रहावा म्हणून इंदुप्रकाशातून पुरवणीच्या रूपाने बरेच वाङ्मय बाहेर आले. साप्रत ते दुर्मिळ झाले आहे. पुण्यातील बेअन्नूच्या फिर्यादीचा निकाल लागल्यावर माधवरावांनी पुनर्विवाहा-विषयी सगळे शास्त्राधार विचारात घेऊन एक विद्वत्ताप्रचुर निबंध लिहिला. तो आज उपलब्ध आहे. या लेखात पुढे त्यांनी कांहीं दुरुस्त्या केल्या आहेत. वादाच्या निमित्ताने माधवरावांना सगळे जुने धर्मग्रंथ पहावे लागले. प्रस्तुत निबंधांत फक्त पुनर्विवाहाचाच विचार केला आहे. तथापि धर्मग्रंथांचे आलोडन करतांना प्राचीन हिंदू समाजाच्या रचनेची व त्यांत कालानुसार होत गेलेल्या फेरफारांची योग्य कल्पना त्यांस झाली, याबद्दल संशय बाळगता येत नाही. माधवरावांनी वेद, स्मृति, पुराणे आणि इतिहास ही

चारीं साधनें हातांत घेऊन पुनर्विवाहाचा प्रश्न अनुकूल दिशेने सोडविला आहे. वादामध्ये प्रतिपक्षाने काढलेल्या आक्षेपांचें व कोटिक्रमाचें यांत भरपूर खंडन व निराकरण पहावयास सांपडते. शास्त्रवचनांचा अर्थ लावण्याच्या पद्धतीचा यांत खल आहे. माधवरावांचा या विषयासंबंधी व्यासंग पुढेही चालू होता, याची साक्ष या निबंधावरून पटते. या निबंधातील एक दोन वैदिक वचनाच्या अर्थाविषयी डॉ. कीलहॉर्न यांनीं वृत्तपत्रांत लेख लिहून विरोध दर्शविला, पण यापेक्षां प्रतिकूल टीकेची मजल जास्त गेली नाहीं.

प्रकरण सातवें.



प्रार्थना समाज.

युनिव्हर्सिटीच्या पहिल्या परिक्षेला एल्फिन्स्टन स्कुलांतून जे विद्यार्थी पास झाले. त्या सर्वांच्या हृदयांत एक प्रकारची कर्तव्यबुद्धि जागृत होती. सर डॉ. भांडारकर यांनी १९१४ साली ' मनोरंजन ' मासिकाच्या संपादकांना मुलाखत देऊन स्वतःसंबंधी सांगितलेल्या गोष्टींत ' आपल्यावेळचे विद्यार्थी उत्तम ध्येय समोर ठेवून वागत होते,' असे आपल्यावेळच्या सहाध्यायी मंडळींबद्दल वस्तुस्थितिदर्शक उद्गार काढले आहेत. रानडे, भांडारकर, वागळे, मोडक, परमानंद वगैरे थोर पुरुषांच्या चरित्राकडे पाहिल्यास वरील वाक्य अगदी सार्थ असल्याची खात्री पटते. इंग्रजी शिक्षणाने आपल्या हृदयांत जो बोध प्रकट झाला तो लोकांना उपदेशावा, आपल्या शीलाची घडी त्या बोधाच्या अनुरोधाने बसवून लोकांस किता घालून द्यावा, अशी तीव्र जाणीव वरील मंडळीच्या अंतःकरणांत बसत होती. परंपरागत धर्माचरणांतल्या दोषांचा त्यांना तिरस्कार वाटत असला तरी धर्मभावनांचा संपूर्ण लोप व्हावा, धर्मावर तिलांजलि सोडून मोकळे व्हावे ही कल्पना त्यांच्या मनाला शिवून सुद्धा गेली नाही. धार्मिक व्यवहारांत

शिरल्यामुळे ज्यांना पवित्रता प्राप्त झाली आहे, पण जे मुळांत अशुद्ध आहेत, अशा आचारविचाराची हकालपट्टी करण्याचें काम विध्वंसक स्वरूपाचें होतें व तें सारखे सुरूच होते. त्यालाच हातभार लावण्यात समाधान मानणारी ही मंडळी नव्हती. अस-
 क्रिया त्यागावी, हे तत्त्व जितके त्यास पटले होते, तितकेच सक्किया आचरावी, हें तत्त्व त्यांच्या अंतरंगांत बिंबले होते. धर्माच्या नांवाखालीं लोकांत सन्मानाने खपणाऱ्या अनिष्ट कल्पना खणून काढल्यानंतर त्यांची जागा ओसाड न पडूं देता तेथे नव्या कल्पनांचे बी पेरावे, हा विचार त्यांच्या डोक्यांत सारखा घोळत होता. या हेतूस अनुसरून त्यांनी धर्मग्रंथाचे परिशीलन चालविले होते. धर्मवाङ्मयांत यथेच्छ संचार करताना त्यांस असे समजून चुकले कीं, हिंदू धर्म आज ज्या अवस्थेत दिसत आहे ती त्याची मूळची अवस्था नाही. त्याचे मूळचें स्वरूप उज्ज्वल असून त्यांतलीं दिव्य तत्त्वे लुप्तप्राय झालीं आहेत. लोकांना त्याची ओळख उरलेली नाही. दिव्य तत्त्वांचा विसर पडण्याची क्रिया वाढतां वाढतां भलते आचारविचार उद्भवले, बोकाळले आणि त्यांचेच धर्माच्या कारभारात साम्राज्य माजले. खरा राजवंश बुडवून त्याचें स्थान बळकावणाऱ्या उपटसुंभ बलिष्ठापुढे लोक जसे करभार ओतण्यास तयार होतात व त्यालाच राजा मानतात, त्याप्रमाणें शुद्ध धर्मतत्त्वांना दडपून गाडून त्यांचे नावनिशाणदेखील लोकांच्या दृष्टीस न पडूं देणारे भ्रष्टाकार लोकांनां अस्सल धर्मासमान प्रिय व पूज्य होऊन बसले, त्यांनीं लोकांच्या बुद्धीचा व चित्ताचा ताबा घेतला आहे, अशी युनिव्हर्सिटीच्या पहिल्या स्नातकांची खात्री पटली होती. शुद्ध धर्मतत्त्वे उजेडांत आणून त्यांची ओळख व आवड उत्पन्न केल्याशिवाय नीतीचा जीर्णोद्धार

होणार नाही, अशी कर्तव्याची स्फूर्ति प्रस्तुत स्नातकांच्या हृदयांत सळसळत होती. अनिष्टाचा विध्वंस आणि इष्ट धर्माची संस्थापना असें द्विविध कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी त्यांनी स्वयमेव अंगी-कारली होती. रामदासांनी म्हटल्याप्रमाणे बुडालेल्या ' भलेपणाचा जोर्णोद्वार ' त्यांना करावयाचा होता. ' उदंड प्रगटता विचार, धर्म-स्थापना तदनंतर ' असे समर्थांचेच एक मोठे मार्मिक वचन आहे. त्याप्रमाणे या तरुण मंडळीमध्ये ' उदंड विचार ' प्रकट होऊन तो त्यांस कार्याला प्रवृत्त करित होता. ' भलेपणाचा जीर्णोद्वार ' सुखा-सुखीं होणार नाही. समर्थांनीदेखील ' तो बळेच करावा ' अशी सूचना दिली आहे. धर्माच्या जीर्णोद्वाराचा आवेश रानडे, भांडारकरादिकांच्या अंतरंगांत संचरला. हें कार्य मूर्तावस्थेस कसे न्यावे, याची त्यांना अखंड तळमळ लागली होती. पण मुमुक्षु जसा गुरूची प्रतीक्षा करित असतो, तसेंच हे मंडळ मार्गदर्शकाची प्रतीक्षा करित होते. तळमळ दिखाऊ होती का भरीव होती याचे एक प्रमाण दाखविण्याला हरकत नाही. १८६३-६४ सालीं भांडारकर व मोडक हे दोघे पुण्यास होते. एके दिवशीं ही जोडी तुळशीबागेवरून फिरत फिरत जात असतां तिला देवळांतल्या हौदावर स्नानसंध्या करण्यांत गर्क झालेले ब्राह्मण दिसले. ' प्रातःसमयी ' जलाशयाच्या कांठीं बसून संध्योपासना श्रद्धापूर्वक करणारे ब्राह्मण दिसणे, ही गोष्ट विशेष चटक लावणारी नाही. परंतु स्वतःच्या धर्मकर्तव्याची जाणीव मनांत अहर्निश वाग-विणाऱ्या या जोडीला तुळशीबागेतल्या संध्या करणाऱ्या ब्राह्मणांनीं गंभीर धर्मपर विचारांच्या लहरींत लोटून दिले. पूर्वीचीं धार्मिक कर्तव्ये सुळीं व नवीं धर्मकर्तव्ये अद्यापि अस्तित्वांत आलेलीं नाहीत, अशा

न्या. मू. रानडे यांचें चरित्र.

स्थितीत सुकाणू नसलेल्या नावेप्रमाणें आमची धर्मभावना भडकून कोणच्या खडकावर केव्हां आदळेल व फुटेल याचा नेम नाही, ही शंका सदर जोडीच्या चित्ताला झोंबली व पुढें या मानसिक खळबळीचें पर्यवसान प्रार्थनासमाजाच्या स्थापनेत झाले.

धर्माचे पुनरुज्जीवन कोणत्या धोरणानें करावयाचें हें समजण्यासाठी या तरुण मंडळीला मार्गदर्शकाची आवश्यकता होती, याचा उल्लेख मागे आलाच आहे. बंगालचा ब्राम्हसमाज हा एक आदर्श त्यांच्या समोर होता. पुष्कळांचा असा समज आहे की, राजा राममोहनराय यांनी निर्माण केलेल्या संप्रदायाचे मूळ खिस्ती धर्मांत आहे. खिस्ती धर्माच्या घर्षणानें राजा राममोहन रायांची धर्मबुद्धि जागृत केली, तिच्यांत प्रखरतेचा अंश आणला, इतके श्रेय फार तर खिस्तीधर्माच्या पदरी बांधतां येईल; पण ब्राह्म समाज ही खिस्तीधर्माची हुबेहुब नक्कल अशी समजूत चुकीची आहे. खिस्ती धर्माच्या प्रसारकांनी आपल्या उपदेशाची भुरळ घालून असा भास उत्पन्न केला होता की, खिस्तीधर्माच्या स्वीकाराखेरीज हिंदुस्थानदेशाला धर्मसंबंधी उर्जितावस्था येणे शक्य नाही. राजा राममोहन यांनी भासाचा पडदा दूर केला, हिंदूंना तारण्यास हिंदू धर्माच्या अफाटपणांतच इतर सगळ्या धर्मांना दिपवून सोडणारी अप्रतिम तत्वे आहेत. मारुतीच्या मूर्तीवर शेदराचे कवच माजतां माजतां ज्याप्रमाणें आंतल्या सर्वांगरम्य मूर्तीचा मागमूस देखील लागत नाही व बाहेरील शेंदुरपुटांच्या अस्ताव्यस्त वृद्धीचीच, मारुतीचें तें बेडौल अक्राळविक्राळ स्वरूप समजून, लोक भक्तीने पूजाअर्चा करूं लागतात, त्याचप्रमाणें हिंदूधर्माचें मंगल, रमणीय, शुद्ध स्वरूप शेकडों वर्षांत वर सांठलेल्या भ्रष्टाचारांच्या कोरकचऱ्याची झाडलोट न झाल्यामुळे त्यांच्या विस्तारांत

गारद झाले आहे, पण माहितगारीनें जर पत्ता काढला तर मूळचें स्वरूप दृष्टीस पडल्याशिवाय रहात नाही, हा सिद्धांत राजा राममोहन-रायांनीं जाहीर केला. खिस्ती व मुसलमान या दोन्ही धर्मांचें पाखंड त्यांनीं आपल्या ज्ञानतेजानें दग्ध करून टाकलें व या दोन्ही धर्मांच्या प्रसाराचा रस्ता बंद केला. राजा राममोहन रायांनीं बजावलेली ही कामगिरी लक्षांत ठेवल्यास खिस्तीधर्माची नक्कल वठविणारे, हा त्या-वरील आरोप लटका ठरतो. पण पुढे राजा राममोहन रायांच्या धर्म-विचारांच्या पुरस्कार्यांची एक निराळी जातच झाली. हा मुद्दा मुंबई-कडील धर्मोज्जीवन करणारांसमोर होता; आपली वेगळ्या जातींत गणना न होऊं देतां शुद्ध धर्माचाराला समाजाने मान द्यावा, अशी त्यांची इच्छा होती; परंतु मार्गदर्शकापुरता त्यांनीं ब्राह्मसमाजाचा उपयोग करून घेतला यांत संदेह नाही.

१८६४ सालची एक गोष्ट मागे दिली आहे. त्यावर्षी धर्मविचारांना चालना देणारे प्रसंग मुंबईस घडले. ब्राह्म संप्रदायाचे विख्यात प्रचारक वक्ते बाबू केशवचंद्र सेन यावर्षी प्रथमच मुंबईस आले. मुंबईला त्यांची व्याख्याने झाली. सेनबाबूसारखे उद्बोधक व परिणामकारक वक्ते हिंदुस्थानांत फारसे नाहीत. त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रभावाने मोठमोठाले इंग्रज अधिकारी मोहून गेल्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. पण त्यांचें वक्तृत्व १८६४ च्या पहिल्या फेरीत मुंबईला अरण्य-रुदनवत् अगदीं निष्फळ ठरलें. सेनबाबू जसे आले तसेच परत गेले. परमार्थ आणि सुखस्थिति यांचा उभा दावा आहे. त्रिविध तापांनीं पोळणाऱ्या चित्ताला परमार्थाची कांस धरावीशी वाटते; सुखाच्या शीतलनेंत लोळणारांना परमार्थ रुचत नाही, किंबहुना तो ढोळ्यांसमोर

आल्यास सुखस्वास्थ्याचा स्वैर उपभोग घेणाऱ्या लोकांचा अनिवार पित्तप्रकोप होतो, असा अनुभव आहे. १८६४ मध्ये मुंबई शहरांत पैशाचा धूर निघत होता. मुंबईतल्या व्यापाऱ्यांच्या घरी संपत्ति बटकी-प्रमाणें वावरत होती. त्यावर्षी दिवाळीच्या सणात दीपोत्सवांचा जो थाट उडाला त्याचे स्मरण आजदेखील वृद्धांच्या मुखातून 'न भूतो न भविष्यति' असे विस्मयोद्गार * वदवीत असते. लक्ष्मीच्या मंजुमधुर नादाने भरून गेलेले तत्कालीन मुंब्रापुरस्थांचे कान सेनबाबूंची धर्मसंबंधी टक्की ऐकण्याला तयार नव्हते. त्यांची रससंपन्न वक्तृत्वशक्ति मुंबईत इतकी फोल ठरली की, सेनबाबू आले होते की नाही, याचीही दाद लोकांत उरली नाही. धर्मप्रवण बुद्धीच्या लोकांच्या मनावर त्यांच्या प्रवचनांचा जो कांहीं परिणाम झाला असेल तेवढाच. अशा लोकांत माधवरावांसारखे प्रार्थनासमाजाचे काही आद्य संस्थापक होते, असे मानण्याला आधार आहे.

कमलदलावरील जलबिंदूप्रमाणे लक्ष्मी चंचल आहे, हे साधुसंतांनी केलेले वर्णन अक्षरशः खरे असल्याचा अनुभव पुढच्याच वर्षी मुंबईच्या शेटसावकारांना आला व १८६५ साली शेकडो धनिकांची दिवाळी वाजली. दिवाळखोरीच्या दणदणाटाने सर्वांच्या कानठळ्या बसल्या. कित्येक धनिकांनी अब्रूसाठी प्राणत्याग केला, कित्येकांनी देशोधडीच्या अज्ञातवसांत आपली तोंडे सैरावैरा लपविली. आधल्या वर्षी ऐश्वर्याच्या चकाकीमुळे ज्यांच्याकडे नुसती नजर टाकण्याचा कोणाचा मगदूर नव्हता, त्यांना यावर्षी निस्सीम प्रेतकळा आली. संपत्तीची इमारत

* सर दीनशा वाच्छा यांनी लिहिलेल्या मुंबईच्या आठवणीत या दिवाळीचें वसाळें वर्णन जिज्ञासूंना पहावयास सांपडेल.

कोसळण्याचें कारण शोधूं लागल्यास ते साऱ्या हिंदुस्थानांत सांपडणार नाही. युरोपांतही त्याचा थांग लागायचा नाही. ॲटलांटिक महासागर ओलांडून थेट अमेरिकेत धाव घ्यावी, तेव्हां द्रव्यनाशाचे कारण उमगते. १८६५ मध्ये अमेरिकेत यादवीचा प्रादुर्भाव झाला. त्या यादवीने हिंदुस्थानांतल्या व्यापाराला खो दिला आणि संपत्तीच्या साहित्यशृंगारानें सजलेली येथील व्यापाराची इमारत एकदम भंगली. तिच्या पडापडींत कितीजणांचा प्राण, मान व आश्रय गेला, हें सांगण्याची जरूरी नाही. संपत्तीच्या चांचल्याचा एकच अनुभव या व्यापारभंगाने आला नाही. इंग्रजी राज्यामुळे येथील व्यापार कसा परतंत्र बनला होता, त्याचीं सूत्रे कशीं परदेशांच्या हातांत गेलीं होती, त्याचा उगम येथे कसा नाही, आणि परदेशांतल्या सांपत्तिक घडामोडी हिंदुस्थानाच्या सांपत्तिक व्यवस्थमध्ये कसे भयंकर उत्पात घडवून आणूं शकतात, याविषयी सगळ्यांना स्पष्ट कल्पना झाली. माधवरावासारख्या देशहितैकनिष्ठ अर्थशास्त्ररसिकाच्या चित्तांत या भीषण प्रसंगाने चिरकालीन ठसा उमटविला असेल, याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही.

प्रार्थनासमाजाच्या उत्पत्तीला या आर्थिक अनर्थाने अनुकूल परिस्थितीची प्राप्ति करून दिली. याचे प्रत्यंतर १८६८ मध्ये आलें. यावर्षी पुनः केशव चंद्रसेन यांनीं मुंबईशहरांत मुक्काम केला. त्यावेळीं लोकांच्या वृत्तींत अतिशय अंतर पडलें होते. सेनबाबूंची ख्याति मधल्या चार वर्षांत वाढली होती. यामुळे त्यांच्या व्याख्यानाला श्रोत्यांच्या झुंडीच्याझुंडी सभास्थळाकडे लोटूं लागल्या. त्यांच्या वक्तृत्वानें श्रोत्यांच्या भावना धर्मनिरूपणाच्या रसांत बुडवून अगदीं तन्मय करून सोडल्या. अनुकरणेच्छेने तरुणांच्या बाचेंत चैतन्य उचंबळून मुंबई शहरांत जिकडे तिकडे वक्तृत्वाच्या

कसस्तीचे आखाडे उघडले गेले. १९०९ साली म्हणजे वरील गोष्टीला ४० वर्षे उलटल्यावर प्रार्थनासमाजांत व्याख्यान देत असतां सेनबाबूंच्या वक्तृत्वाच्या स्मरणाला ताजेपणा चढून कै. सर नारायणराव चंदावरकारांचे चित्त तल्लीन झाले व Oh what a glorious thing it was in those years after 1867 to be a young man ! To be a young man ! To be young, I may tell you, was then very heaven. असे मागल्या आठवणीने भान हरपल्याचे निदर्शनास आणून देणारे उद्गार त्यांच्या तोंडून सहज बाहेर पडले. दुसऱ्यादा केशवचंद्र मुंबईस आले, तेव्हां प्रार्थनासमाज अस्तित्वांत आला होता व त्याकडे नजर देऊन केशवचंद्रांनी आपले श्रम वाया गेले नाहीत, असे समाधान व्यक्त केले. १८६४ साली त्यांची व्याख्याने झाली, त्यावेळी डॉ. भाऊ दाजी एकदां अध्यक्ष होते. व्याख्यानांत वक्त्यानें धर्मसंजीवनाची आवश्यकता सांगितली. केशवचंद्र हा एक उत्साहाचा अवतार होता. त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेबांत उत्साह भरला असावा, असा त्यांचे प्रवचन ऐकणारांना भास होत असे. सेनबाबूंच्या व्याख्याने श्रोत्यांच्या अंतःरंगातील बंद असणारे धर्मविषयक भावनांचे दरवाजे खडाखड उघडून त्यांतून उत्साहाच्या लाटावर लाटा खेळू लागत. डॉ. भाऊ दाजींनी ज्याचे अध्यक्षत्व स्वीकारले, त्या व्याख्यानाच्या शेवटी श्रोत्यांच्या वृत्ति तल्लीनतेच्या पराकाष्ठेस पोचल्या होत्या. व्याख्यात्याच्या विवेचनावर अध्यक्ष आपल्या अनुकूल भाषणाने कळस चढवितील आणि श्रोत्यांच्या मनःस्थितीची पूर्ण सांगता करतील, अशी हजर असलेल्या सर्वांची कल्पना होती. पण अध्यक्षांनी उत्साहाच्या तावावर थंड पाणी ओतण्यास आरंभ करून सर्वांना निराशेच्या दरीत लोटून दिले. ते म्हणाले की,

दीर्घ विचारान्तीं धर्मातील सुधारणा सावकाशीने व सावधपणाने केल्या पाहिजेत. हा उसाहावर विरजण घालणारा उपदेश ऐकून श्रीत्यांचा अतिशय विरस झाला. पण पुढें तीनच वर्षांनीं प्रार्थनासमाजाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

धर्माचा विचार करणाऱ्या तरुणांना नव्या पंथाच्या स्थापनेसाठीं कोणी तरी जुन्या पिढीतल्या पुढारी हवा होता. परमहंस सभेची स्थापना करणारे दादोबा पांडुरंग या सुमारास आपला मागील चरित्रपट गुंडाळून ठेवून जुन्या वहिवाटीतील वृद्धापकाळास शोभण्याजोगे हरिचितन करूं लागले होते. त्यामुळे त्यांच्या गळ्यांत पुढारीपणाची माळ पडणे शक्य नव्हतें. कामाची तीव्र इच्छा असल्यास त्याच्या सिद्धीचा उपाय सुचतो, या इंग्रजी म्हणीप्रमाणें आमच्या तरुण मंडळींचा पुढाकार घेण्याला दादोबा पांडुरंगाचे बंधु डा. आत्माराम पांडुरंग तयार झाले. परमहंस सभेत असलेली पुष्कळशी मंडळी पूर्वीच्या गोपनशीलतेला रजा देऊन उघडपणाने नवा पंथ निघाल्यास त्यामध्ये भाग घेण्यास उत्सुक होती. अखेरीस ही वाटाघाट चालतां चालतां नवपंथाचे भोक्ते ता. ३० डिसेबर १८६६ रोजी डा. आत्माराम पांडुरंग यांच्या घरीं जमले व 'प्रार्थनासमाज' ही संस्था स्थापन करण्याचा विचार नक्की करण्यांत आला. या बैठकींत माधवराव हजर होते कीं नाहीं हें निश्चितपणें सांगतां येत नाहीं. १८६७ च्या मार्च ३१ तारखेला रविवारी 'प्रार्थनासमाज' या नांवाखालीं पहिली जाहीर उपासना झाली, व तोच समाजाच्या स्थापनेचा आद्य दिवस मानला जातो. याही वेळीं माधवराव हजर होते कीं नव्हतें याचा पत्ता लागत नाहीं. सर डॉ. भांडारकर त्यावेळीं बाहेर गांवींच होते. परंतु 'आपण

कोवळ शरीरानें दूर होतो, मनानें स्थापनाकर्त्यांच्या समुदायांत होतो' हें आश्वासन जसें त्यांनीं दिलें आहे, तसेंच माधवरावांच्या वतीनेंही देतां येईल; कारण माधवराव प्रार्थना समाजाच्या आधारस्तंभांतले एक प्रमुख गृहस्थ होते, हे वाचकांना निवेदन करण्यांत सूर्याला प्रकाश असतो असे सांगण्याइतकीच अपूर्वता आहे.

१८६७ च्या ३० जुलई रोजीं प्रार्थनासमाजाच्या व त्यामार्फत चालणाऱ्या कामकाजाच्या तत्त्वांचा पक्का खर्चा जाहीर करण्यांत आला. त्यांत पुढे आणखी पांच वर्षांनीं सुधारणा झाल्या. परमेश्वर एक आहे, अद्वितीय आहे, तोच जगाचा नियंता, पालनकर्ता असून त्याचे स्वरूप अनंत, अतर्क्य, शाश्वत, निराकार, सर्वसाक्षी, सर्वशक्ति-संपन्न, दयाघन, पवित्र व पापनाशक आहे. त्याला शरण गेल्यानें इह-परलोकीं सुख मिळते. त्याच्याविषयीं प्रेमादर बाळगणे, त्याचे गुण-गान करणे, त्याला आवडणारी सत्क्रिया आचरणे, हीच त्याची खरी पूजा होय. मूर्तीची किंवा अन्य सृष्ट पदार्थांचो पूजा केल्यानें ती परमेश्व-राला पोचत नाही. परमेश्वर कधींही अवतार धारण करीत नाही, व त्यानें कोणताही धर्मग्रंथ निर्माण केला नसल्यामुळे निर्दोष असा एकही धर्मग्रंथ सांपडणार नाही. सर्व माणसे ईश्वराचीं लेकरें असून आपसांत बंधुभावाने वागणे, हें प्रत्येक मनुष्यमात्राचें कर्तव्य आहे. परमेश्वर या कर्तव्यानेच प्रसन्न होतो; असें प्रार्थना-समाजाच्या तत्त्वांचे स्थूल स्वरूप आहे. शांतपणें या तत्त्वांचा विचार कल्यास त्यांत उपहासास्पद भाग मुळींच आढळणार नाही. मूर्तिपूजे-संबंधीं एक आक्षेपार्ह वाटण्याजोगें तत्त्व आहे, पण त्यांतही हिंदू धर्माच्या मूळ तत्त्वांना सोडून कांहीं नाही. त्यामध्ये जातिभेदाच्या

उच्छेदाचा स्पष्ट निर्देश नाही, पण माणसें ही ईश्वराचीं लेकरें व त्यांचा परस्परांतील वर्तनक्रम सहोदर भावंडासारखा निष्कपट प्रेमाचा असावा, या तत्त्वांत जातिभेदाच्या अडचणीचे निरसन केलें आहे. हीं तत्त्वे ठरविण्यांत माधवरावांचा पुष्कळच हात होता. प्रार्थनासमाजामुळे त्या समाजांत दाखल होणारांची वेगळी जात पडून पूर्वीच्या जाती—पोट—जातींच्या गुंतागुंतींत आणखी नव्या जातीचा पीळ घातला जाऊं नये, अशी सदर समाजाच्या उत्पादकाची आरंभापासून मनीषा होती. ती मनीषा तत्त्वरचनेत सफळ झाल्याचे चाणाक्षांना दिसून येईल. १८७३ सालीं मिश्रविवाहाचा कायदा सरकाराने पास केला, त्यावेळीं प्रार्थनासमाजांतल्या पुष्कळांच्या मनांत ब्राम्हसमाजाप्रमाणें हिंदू धर्माच्या गोतावळ्यांतून बाहेर निघण्याचा विचार होता. माधवरावांनीं या विचारास अत्यंत कसून विरोध केला. प्रार्थनासमाज हें एक स्वदेश-बांधवांच्या धार्मिक उद्दाराचे साधन आहे, अशी माधवरावांची समजूत होती. प्रार्थनासमाजिस्टांची नवी जात झाल्यास धार्मिक उद्दाराच्या साधनांतून त्या समाजाचे उच्चाटन होईल व मग त्यांत मूळ उद्देश सिद्धीस नेणारी व्यापक कार्यक्षमता रहाणार नाही असे माधवरावांचें मत होतें.

माधवरावांनीं प्रार्थनासमाजाच्या मतांचे समर्थन करण्यासाठीं व सामान्यतः त्यासंबंधीं निघणाऱ्या शंकांच्या निरसनासाठीं एक Theist's confession of faith (एकेश्वरनिष्ठाची कैफियत) या नांवाचा उत्कृष्ट निबंध लिहिला आहे. यांतल्या कांहीं मजकुराची व वर निर्देशिलेल्या तत्त्वरचनेची भाषा बऱ्याच जागीं शब्दशः सारखी आहे. याखेरीज वेळेवेळीं प्रार्थना समाजांतल्या प्रवचनांतून प्रार्थनाधर्माचें स्वरूप सांगून आक्षेपांचा माधवरावांनीं परिहार केला तो निराळाच.

कित्येक वर्षे गेल्यावर त्यांनी एका व्याख्यानांत राजा राममोहन रायांच्या पंथांत नवीन कांहींच नसून हिंदूधर्माच्या इतिहासांत धर्मांतले दोष काढून टाकण्याकरितां अनेकदां अनेकांनीं प्रयत्न केल्याचीं यशस्वी उदाहरणे आहेत, त्यांतलेच राममोहन रायांचें उदाहरण आहे; लोकांनीं त्यास भिण्याचे किंवा विचकण्याचें कारण नाही, असा उपदेश केला. प्रार्थनासमाजांतल्या माधवरावांच्या व्याख्यानांची माहिती यथाकाल पुढे येईल. उपरिनिर्दिष्ट निबंधांतील विचाररत्ने वाचकांना अर्पण करण्यापूर्वीं सुरुवातीला प्रार्थनासमाजाचे काम कसे चालले होते व त्याला कोणकोणत्या गोष्टींची जोड पुढे देण्यात आली याचें सर डॉ. भांडारकरांच्या * शब्दांमध्ये ज्ञान करून दिल्यास अप्रस्तुत होणार नाही:—

त्यावेळच्या उपासनांमध्ये उद्बोधन, स्तवन, प्रार्थना व उपदेश असे जे आज भाग आहेत, तसे नव्हते. प्रार्थना करावयाची व एक निबंध वाचावयाचा हा प्रघात असे. हे निबंधही बहुतकरून थिओडर पारकर व दुसऱ्या अशा प्रकारच्या लेखकांच्या लेखांचे तर्जुमे असत. हल्ली जे प्रार्थनासंगीत आहे, तसें त्यावेळीं नव्हतें, त्यावेळीं पाळंदे यांचें 'रत्नमाला' नामक पुस्तक होतें. त्यांतील पद्ये म्हणण्याचा प्रघात असे. पूर्वीं उपदेशाचा भाग लिहून आणून वाचावा असा प्रकार होता, असे म्हटलें आहे; पण, नंतर वाचण्यापेक्षां बोलणें बरें, असे वाटून तो क्रम सुरू झाला. *... एका वर्षीं आम्ही. तुकारामाचे कांहीं अंभंग घेतले व ते सर्व मंडळींना फार आवडले.....आजपर्यंत उपदेशाचीं जीं पुस्तके प्रसिद्ध झालीं आहेत, तीं पाहिलीं असतां असें आढळून येईल कीं, आपल्या सिद्धांतास जुळतील असे विचार उपनिषदें, अर्वाचीन साधुसंत, पाश्चात्य ग्रंथकार यांच्याही आधारें सादर करण्यांत येत असतात.

* रा. गो. भांडारकर यांचे धर्मपर लेख व व्याख्याने. पृष्ठ ४७२-७३.

आपल्या धर्मांत जुन्या परंपरेला सोडचिठ्ठी मिळालेली नाही, उलट इंग्रजी शिक्षणाने धर्मासंबंधी जी घातक अश्रद्धा उत्पन्न झाली, तिच्या उन्मूलनासाठी आपला प्रयत्न चालू आहे, नवी जात निर्माण करण्याचा उद्देश त्यांत लवमात्र नाही, असे माधवरावांनी आपल्या धर्मपर सार्वजनिक भाषणांतून सांगितले असतांही या नव्या समाजाविषयी गैरसमजुती उद्भवल्या व समाजाच्या टीकाकारांनी त्यांचे पोषण केले. रविवारची उपासना, लोडतक्क्यांऐवजी बैठकीमध्ये दिसणाऱ्या खुर्च्याबाकांचा सरंजाम, उपदेशाकरिता पाश्चात्य ग्रंथांतून निवडलेली वचने, वगैरे नवे प्रचार टीकेला कारणोभूत झाले. या टीकेला समर्पक आणि ज्ञानलवटुर्विदग्ध किंवा दुराराध्य नसलेल्या शंकितांची खात्री पटण्यालायक उत्तरे समाजाच्या पुरस्कर्त्यांनी दिली आहेत. गोपाळराव देशमुख हे जुन्या चालीरीतींना व वाङ्मयाला नांवे ठेवणारांपैकी एक गृहस्थ होते; त्यांचा व समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता; एकदां त्यांनी ‘सणांत शिमगा आणि ग्रंथांत पुराणे’ अशी जोड घालून शिमगाची व पुराणांची सडकून निंदा केली. त्यावेळीं सर डॉ. भांडारकर पुराणांच्या संरक्षणास धावले व त्यांनी देशमुखाचीं सगळीं विधाने सप्रमाण खोडून काढलीं. पुराणांत ग्राह्यांश आहे व त्यांनी भक्तिमार्गाच्या वाढीला पुष्कळ मदत केली, असे कबूल करणारे प्रार्थनासमाजिस्ट हिंदू धर्माच्या मानेवर सुरी फिरविण्याकरितां अवतरले, असें मानणे किती चुकीचे आहे हे ध्यानांत येईल. हिंदूधर्मावर वाढलेल्या मळाच्या राशी दूर करण्यासाठीच समाज स्थापन झाला. १८७८ सालीं समाजाचें नांव बदलून त्याची बंगालच्या ब्राह्मसमाजाच्या शाखान्तरांत गणना करावी, असा वाद समाजामध्ये उपस्थित

झाला. ब्राह्मसमाजांत शाखारूपानें अंतर्भाव झाल्यास उत्तम असें जोरानें म्हणणारा व हा उद्देश सिद्धीस न गेला तर समजाशीं फारखत करून घेण्याला तयार असलेला एक पक्ष होता. दुसऱ्या पक्षाचा, ब्राह्मसमाजांत प्रार्थनासमाजाचे विसर्जन करणें योग्य नव्हे, असा ठाम सिद्धान्त होता. समाजाच्या पोटांत अशा रीतीने दुहीची कालवाकालव होऊं लागली. दुफळीचे प्रदर्शन जगासमोर होण्यापेक्षा प्रतिपक्षाच्या हेतूला मान द्यावा, असे वरील दुसऱ्या पक्षाने ठरविले. पण ही घासाघीस चालू असता ब्राह्मसमाजांत विरून जाण्याकरिता उत्कंठित असलेल्या पक्षाचे मत पालटले व मुंबईच्या समाजाचे स्वातंत्र्य कायम ठेवण्याची कल्पना त्याने मान्य केली. या सुमारास बंगालच्या समाजाला केशवचंद्रांनीं एक फाटा फोडला होता. केशवचंद्रांनीं काढलेल्या संप्रदायाचे मत खिस्ती धर्माला शोभेसे होते. बंगाली ब्राह्म समाजाच्या नशिवाशीं प्रार्थनासमाजाचें नशीब बांधल्यास तेथील भांडणाच्या ओढाताणीचे परिणाम मुंबईच्या समाजाला भोगावे लागतील, हे उघड दिसत होते. पण केशवचंद्रप्रणीत तत्त्वविवेचनाच्या मोहांत सांपडलेल्या कित्येक मुंबईकरांना नशीबाची सांगड घालण्यांत मोठा पुरुषार्थ वाटला. त्यावेळीं माधवरावांनीं आपला समाज विभक्त राखण्याबद्दलचे मत कळविलें व ते सर्वांच्या पसंतीस उतरले. भांडारकर वगैरे मंडळी एकीकरणाच्या विरुद्ध होती, त्यांना अतिशय धीर आला, अखेरीस एकीकरणाचा प्रश्न निकालांत निघून समाजाच्या बोकांडीस बसलेले दुफळीचें भूत गाडले गेले. ही हकीकत भांडारकरांनीं माधवरावांस उलट पत्रानें कळविली. माधवरावांच्या दसरांत भांडारकरांचे ते पत्र सांपडलें. त्यांतला काहीं मजकूर प्रार्थनासमाजाच्या पुरस्कर्त्यांचें अंतरंग उघड करून दाखविणारा असल्यानें येथें देतोः—

There is much in the feelings and doings of Babu Keshab's section that I consider very objectionable, while Devendra's section consider it no business of theirs to encourage such reforms as intermarriages and giving up of caste.....Keshab's religion clearly took its rise from Christianity. For years all his thoughts were cast in a Christian mould; and the party courts and values the sympathy of Christians, I may say exclusively. Even Principal Wordsworth acknowledged the other day in his address to the Elphinstone College Union, that there was at the present day a *renaissance*,....due to the study of Brahmanic and Buddhist literatures. The religious and philosophic ideas of Hindus have been influencing Europe; and a neglect of them on our part is sure to be attended with melancholy results. It would be disastrous to parade our differences from the rest of our community.....

ख्रिस्तीधर्माचे अनुकरण किंवा हिंदूधर्माची पायमल्ली करण्याचा प्रार्थनासमाजाच्या चालकांचा कितपत उद्देश होता, हे या उताऱ्यावरून उत्तम प्रकारें लक्षांत येईल. मूर्तिपूजेचा व अवतारांचा अनादर व्यक्त केल्याबद्दल प्रार्थनासमाजाच्या संस्थापकांना कोणी कितीही नांवें ठेवली तरी तत्त्वतः प्रार्थनासमाजाच्या हेतूंचाच सांप्रत लोकांच्या वर्तनांत विजय आढळून येतो, हें नाकबूल करण्यांत हंशील नाही. हिंदूसमाजाच्या हिताकरितां त्याचा जन्म असल्यानें सामाजिक दृश्य कार्य त्याच्या विद्यमानें पुष्कळच घडत अहे.

समाजाच्या सूत्ररूप तत्वांचा व तद्दर्शित कर्तव्यांचा सर्व सांप्रदायिकांना व इतरे जनांना पूर्ण बोध होण्यासाठीं माधवरावांनीं

‘ एकेश्वरनिष्ठाची कैफियत ’ (Theist's confession of faith) लिहून प्रसिद्ध केली. प्रथम ती खंडशः एका अँग्लोगुजराथी वृत्तपत्रांत छापली जात होती. नंतर ती पुस्तक रूपाने मिळण्याची व्यवस्था झाली. कांहीं काळानें हे पुस्तक दुष्प्राप्य होऊन बसले. १९०१ साली त्याचा बॅ. कोळसकरांनी संपादिलेल्या माधवरावांच्या लेखसंग्रहांत पुनरुद्धार करण्यांत आला. या कैफियतींत ३९ मतांची व कर्तव्यांची मीमांसा आलेली आहे. मीमांसेची आधारभूत तत्त्वे माधवरावांनी प्रास्ताविक भागात स्पष्ट केली आहेत. माधवरावांनी प्रार्थनासमाजाच्या स्थापनेनंतर दरसाल धर्मपर व्याख्याने देण्याचा प्रघात ठेवून धर्मासंबंधी आपले विचार प्रकट केले आहेत. त्यांतलीं कित्येक व्याख्याने ग्रंथाच्या रूपाने एकत्र मिळतात. त्यांच्या विचारांत पुढें अनेक प्रकारे वाढ झाली, पण एकेश्वरनिष्ठाच्या कैफियतींत जे विचार त्यांनी निवेदन केले, त्यांत फरक झाला असा निष्कर्ष काढण्याला आधार नाही, म्हणून त्या विचारांचें स्वरूप संक्षेपाने येथें देतो. प्रत्येक संप्रदायात उपासनेचे स्वतंत्र व विशिष्ट विधि असतात; त्याप्रमाणे प्रार्थनासमाजालाही विधींची आवश्यकता होती. विधि ठरल्यानंतर त्यांचा अर्थ किंवा हेतु सांगण्याची, निदान स्वतः-पुरता समजून घेण्याची, जबाबदारी सांप्रदायिकावर येऊन पडते. हिंदुस्थानांत जितके संप्रदाय आहेत तितक्या सर्वांना हा नियम लागू आहे. कित्येक संप्रदायांतील विधीविषयीं पुस्तके प्रसिद्ध आहेत. कित्येकांचे विधि फक्त सांप्रदायिकांनाच कळविण्यांत येतात व माहीत असतात. माधवरावांनी यांतला पहिला मार्ग चोखाळला व आपल्या धार्मिक कल्पना, आचार, तत्त्वे इत्यादि गोष्टी लोकांसमोर मांडल्या.

यांची कैफियत लहान आहे, पण तिचें महत्त्व अतिशय आहे. वास्तविक ही कैफियत दरेक प्रार्थनासमाजिस्टाच्या संग्रहीं असावयास पाहिजे, परंतु तसा प्रकार आढळत नाही.

सदर कैफियतींतले विचार, तर्क आणि इतिहास या दोन साधनांचा आधार घेऊन, माधवरावांनीं प्रदर्शित केले आहेत. जगाच्या उत्पत्तिस्थितिलयाचीं गूढे, अमूक धर्मांत त्याविषयीं अमूक उलगडा आहे, सारांश 'बाबा वाक्यप्रमाणं' या न्यायाने त्यांनीं स्वीकारलीं नाहींत. मनुष्याच्या बुद्धीची गति मर्यादित आहे; विश्वाच्या व्यापाराचे सगळे नियम तिला बिनचूक आकलन करता येत नाहींत, तथापि बहुतेक धर्मग्रंथांतून विश्वाच्या उभारणीसंहारणीविषयीं ठाम वचने आढळतात, त्यांना मान्यता देणें म्हणजे जाणून बूजून अंधश्रद्धेचा दोष पदरीं बांधून घेण्यासारखें आहे, म्हणून माधवरावांनीं हीं गूढें उकलणें शक्य नाहीं, असा स्पष्ट कबूलीजबाब दिला आहे. या गूढांचा नाद सोडला व मनुष्य, विश्व आणि ईश्वर यांच्या परस्परसंबंधाचा विचार करूं लागले तर अनेक प्रमाणांवरून परमेश्वर हा सृष्टीचा दयाळू नियंता आहे, अशी खात्री पडते. ईश्वर सृष्टीचे सदयतापूर्वक न्यायाने नियमन करतो हें तत्त्व एकदां अंगीकारलें म्हणजे सृष्टींतला मनुष्यप्राण्याचा अधिकार कोणता, हक्क कोणता व कर्तव्ये कोणतीं, याचा जबाब देणें भाग पडते. मनुष्याला बिलकूल स्वातंत्र्य नाही, तो दैवाचा दास आहे, दरवेशामागून जसें अस्वल तो नेईल तिकडे जाते, त्याप्रमाणें दैवामागें मनुष्य जात असतो. स्वयंप्रेरणेनें तो कांहीं करूं शकत नाही, असा एक पक्ष आहे. दुसरा पक्ष सांगतो कीं, मनुष्य स्वतंत्र असून त्याच्या कर्तबगारीला खीळ घालण्याचें सामर्थ्य जगांत नाही. तो जें मनांत आणील

तें शेवटास नेण्याची शक्ति त्यांच्यांत आहे. एकेश्वरनिष्ठ यांपैकी कोणत्याही टोंकास न जातां मधला मार्ग स्वीकारतो. शिक्षण, संगत, परिस्थिति, वगैरे गोष्टींवर मनुष्याच्या कर्तबगारीचा विकास अवलंबून असतो, हें एकेश्वरनिष्ठास मान्य आहे. पण सारासारनिर्णयाचे सामर्थ्य माणसांत ठेवलेले आहे व त्यामुळें त्याच्या हातून घडणाऱ्या बाबींची जबाबदारी त्यावर येते, असा एकेश्वरनिष्ठांचा सिद्धांत आहे. देवाकडे बोट दाखविल्याने कृतापराधाच्या प्रायश्चितातून त्याची सुटका होणार नाही. एकेश्वरनिष्ठ मागल्यापुढल्या जन्माची कोडीं उलगडण्याच्या उठाठेवीत न पडता प्राप्त जन्माचे महत्त्व मानतो व या जन्माचे साफल्य माणसाने करावे असे त्याचे तत्त्व आहे. या जन्मातली सत्कृत्ये ईश्वरावर पूर्ण भरंवसा असल्याशिवाय त्याच्या हातून घडणार नाहीत. म्हणून त्याने परमेश्वराला आपण शरण गेलेले आहोंत, अशी बुद्धि ठेवली पाहिजे. प्रत्यहीं त्याने ईश्वराचे भजन करावे, तथापि आपापल्या घरांत भजन केल्याने मनुष्यांत माणुसघाणेपणा उत्पन्न होण्याचा संभव असतो. एकत्र जमून सर्वांनीं प्रार्थनादि कृत्ये केल्यास एकमेकांच्या उदाहरणांचा धडा शिकावयास सांपडतो; त्या योगाने धर्मनिष्ठेचा उत्साह अंगीं संचरतो. एकत्र उपासना केल्याने दुसरे अनेक लाभ होतात. याठिकाणीं माधवरावांसंबंधीं एक आख्यायिका देण्यास हरकत नाही. ख्रिस्ती व मुसलमानी धर्मांत एकवटून प्रार्थना करण्याची चाल आहे. ख्रिस्ती दर रविवारीं मंदिरांत जमतात व मुसलमान शुक्रवारीं जमावाने ईश्वराचे ध्यान व प्रार्थना करतात. धर्मनिष्ठेला एकत्रोपासनेची अतिशय मदत होते. मुसलमानांतल्या धार्मिक कडवेपणाचें एक कारण एकत्रोपासना हें आहे. माधवराव कधीं कधीं

‘शुक्रवारी मशिदीत जमलें पाहिजे’ असे प्रार्थनासमाजाच्या साप्ताहिक उपासनेबद्दल दृष्टांतपर उद्गार काढीत असल्याचें वृद्धमुखांतून ऐकावयास सांपडते. ईश्वराच्या अवतारांना प्रार्थनासमाजाच्या व्यवहारांत अर्धचंद्र देण्यांत आला आहे. साक्षात्कार आणि चमत्कार यांचा वरच्या गोष्टीसारखाच निकाल लावला आहे. एखादे धर्मतत्त्व योग्य आणि स्वीकारणीय आहे एवढेच साक्षात्काराच्या कथा दर्शवितात. पण ईश्वरी साक्षात्कारापासून उत्पन्न झालेल्या धर्मांना देशकालादि मर्यादा असल्याने, धर्मविकासाच्या इतिहासातली एक मजल, साक्षात्काराच्या कथा आधाराला घेऊन, ठरवितां येते. यापेक्षा त्याचे जास्त महत्त्व मानतां येत नाही. येथे असा प्रश्न उद्भवतो की, जर साक्षात्कारांचे बंड पोकळ समजले तर महान् महान् साधुसंतांच्या चरित्राची वाट काय ! त्याला माधवरावांनी समाधानकारक उत्तर दिले आहे. साधुसंतांच्या चरित्राची थोरवी त्यांस नाकबूल नाही. साधुसंत असा-मान्य कोटीतले असतात, नीतीच्या मार्गदर्शकत्वाचा मान त्यांस देणे इष्ट, अवश्य आणि उचित आहे, असे माधवराव म्हणतात. पण याहून त्यांचें स्तोम माजूं देण्याला एकेश्वरनिष्ठांची तयारी नाही. साक्षात्कार, चमत्कार आणि साधुसंत यांच्या महतीचे माप ठरल्यावर तीर्थे, धर्मोपाध्याययांची एकेश्वरनिष्ठाच्या कैफियतींत काय व्यवस्था लावली असेल हें निराळें सांगण्याची गरज नाही. तीर्थांचें स्थानमाहात्म्य एकेश्वरनिष्ठ अमान्य करित नाही. तीर्थस्थाने आपल्या नैसर्गिक रमणीयतेने व गांभीर्याने मनांवर उत्तम परिणाम करितात, यांत संशय नाही. शिवाय या स्थानांना प्राचीन थोर पुरुषांच्या कर्तृत्वामुळे चढलेलें मोल नाकबूल करतां येत नाही. एखाद्या तीर्थक्षेत्रांत गेले म्हणजे तेथें, मार्गे

होऊन गेलेल्या, थोर पुरुषांचें चरित्र आठवतें आणि पुष्कळदां त्यांचे अनुकरण करण्याची प्रेरणा हृदयांत स्फुरण पावते. रमणीयता, गांभीर्य आणि थोर पुरुषांची स्मृति, यांचा तीर्थांशी संबंध असल्यानें त्यांचा उपयोग जरूर करून घ्यावा, असें एकेश्वरनिष्ठाचे सांगणे आहे; पण तेथें विशेष विधि केल्याने पूर्वजांसह स्वतःला इहपरलोकीं सद्गति मिळते, या गोष्टीवर तो विश्वास ठेवीत नाहीं. आयुष्यांतील जन्म, मृत्यु, विवाह वगैरे घटना विशिष्ट संस्कारांच्या द्वारे साजऱ्या कराव्या हें तत्त्व एकेश्वरनिष्ठास पूर्णपणें संमत आहे. त्याची श्राद्धविधीविषयीं हरकत नाहीं. संस्कारविधीसाठीं धर्मोपाध्याय पाहिजेत, पण त्यांची वेगळी जात नसावी, आणि त्यांच्या हातीं स्वर्गनरकाच्या किल्ल्या आहेत, असें समजणे भ्रामक व चुकीचे आहे, असें त्याचें ठाम मत आहे. माणसांत जर ईश्वरांश पहावयाचा असेल तर तो त्याच्या सदसद्विवेकशक्तींत आढळतो. सदसद्विवेकाच्या प्रेरणेस अनुसरून माणसानें आपला वर्तनक्रम ठेवावा, पण दुसऱ्याच्या हक्कांचा त्यानें अतिक्रम करूं नये व दुसऱ्याची कुरघोडी आपल्यावर न होऊं देण्याबद्दलही जपावें, असे त्याचें मत आहे. सदाचरणानें शुद्ध झालेल्या आत्म्याच्या उपाधि सुटल्या, तो ईश्वरासंनिध गेला, ईश्वराचें सान्निध्य त्यास स्पष्ट प्रत्ययास आलें म्हणजे मग तो देहबद्ध असो वा नसो, तो मुक्त झाला, मोक्षावस्था त्यांस प्राप्त झाली, अशी एकेश्वरनिष्ठाच्या कौफियतींत माधवरावांनीं मोक्षाची व्याख्या दिली आहे.

सन्मार्गाकडे अश्टंखल प्रवृत्ति असणें व असद्विचारांची स्फूर्ति मनांत कधीही न होणें हाच आम्ही मोक्ष समजतो. *

* न्या. मू. रानडे यांचीं धर्मपर व्याख्यानें पृ. ९८.

असा माधवरावांनी पुढें एकदां एका व्याख्यानांत मोक्षाचा अर्थ सांगितला आहे. प्रार्थनासमाजांत १८७० सालानंतर वेळोवेळीं केलेल्या भाषणांत माधवरावांनीं एकेश्वरनिष्ठाच्या कैफियतींतले सूत्रमय विचार अधिक विशद करून श्रोत्यांच्या मनावर ठसविण्याचा यत्न केला आहे. भक्तिमार्ग वाढविण्याकरितां प्रार्थनासमाजाचा जन्म आहे, अशी माधवरावांनीं आपल्या भाषणांतून खात्री पटविली आहे. पण नांवाच्या व स्वरूपाच्या नवेपणामुळें प्रार्थनासमाजाचा भक्तिप्रसारात्मक उद्योग बहुजनसमाजाच्या मनावर विशेष परिणाम करित नाही. नवेपणाचा दोष घालवून लोकांचा व प्रार्थनासमाजाचा दाट संबंध जडवावा, एतदर्थ माधवरावांनीं भक्तिमार्गाचे निरूपण, आयुष्याच्या उत्तर भागांत, चालविलें. सदर निरूपणात जो भक्तिरस ओथंबलेला आढळतो त्याचा एकेश्वरनिष्ठाच्या कैफियतींत पूर्ण अभाव आहे. तत्त्वग्रंथांत सामान्यतः रक्षणा असतोच. तसा या प्रबंधांतही आहे. पण प्रस्तुत प्रबंध आणि त्यांचीं धर्मपर भाषणें यांचा मेळ घातल्यास त्यांचे धर्मविचार उत्तम प्रकारें समजतात.

येथवर प्रार्थनासमाजाविषयीं माधवरावांनीं सुरुवातीस केलेल्या कामगिरीचा वृत्तांत सादर केला. परंतु १८६८ मध्ये मुंबईस आल्यानंतर विधवाविवाहाच्या धामधुमींत व प्रार्थनासमाजाच्या विचारांत माधवरावांचा सर्व वेळ गेला, अशी कल्पना केल्यास ती चुकीची ठरेल. या दिवसांत माधवराव अॅडव्होकेटच्या परिक्षेचा अभ्यास करित होते, शिवाय त्यांचे सरकारी नोकरींत प्रत्यही कांहीं तास जात होतेच. १८६८-१८७१ या तीन वर्षांत त्यांनीं न्यायखात्यांत व कॉलेजांत आलटून पालटून नोकरी केल्याची माहिती मागे आली

माहे. न्यायखात्यांतल्या नोकरीचा त्यांनी वेगळ्या रीतीन उपयोग ला. त्यांनी दिवाणी व फौजदारी फिर्यादींचे आंकडे जमविले व यांचा अभ्यास करून या दोन्ही अदालतींच्या घटनेत कोणते तरेफार केल्याने लोकांना फायदा होईल हे, दोन निबंध लिहून, दाखविले माहे. दिवाणी कोर्टाबद्दल निबंध लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे न्यायखात्यांतल्या कनिष्ठ हिंदी अधिकाऱ्यांसंबंधी एका युरोपियन लेखकाने केलेली अनुदार विधाने होत. सर्वाडिनेट जज लॉच खातात, बटल्याची सुनावणी वरवर करून निकाल देतात, अशा प्रकारचे न्याय-खात्यांतले हिंदी नोकरांवरील आरोप पाहून माधवरावांनी आपल्या देश-बांधवांच्या अब्रूवरील घाला परतविण्याची तयारी केली. हे कर्तव्य कुरीत असतां त्यांनी डिस्ट्रिक्ट जज्जांच्या किंवा ॲडिशनल जज्जांच्या जागेवर कधी कधी नेमल्या जाणाऱ्या सिव्हिल सिव्हिसमधील कच्च्या तरुणांच्या हातून नोट काम होत नाही, असा उलट आरोप केला आहे. त्यांच्या लेखाचा निष्कर्ष असा आहे की, प्रत्येक जिल्ह्याला हायकोर्टे स्थापन कल्याखेरीज न्यायखात्यांतील बजबजपुरी नाहीशी होणार नाही. हायकोर्टापासून तो तहत खालच्या कोर्टापर्यंत जी न्यायखात्याच्या कारभाराची सांखळी लागली आहे, तिच्यांतला खरा अधू दुवा जर कोणता असेल तर तो डिस्ट्रिक्ट जज्जांची कोर्टे हाच होय; त्यायोगाने निष्कारण पैशाचा व वेळाचा अपव्यय होतो, असें माधवरावांनी सिद्ध केलें आहे. जिल्हा हायकोर्टांच्या कल्पनेवर निघणारे आक्षेप अगोदरच हेरून माधवरावांनी त्यांचे भरपूर पुराव्यानिशी निरसन केलें आहे. त्यांचे समग्र विचार दिल्यास ते नीरस वाटतील. माधवरावांनी ॲडव्हो-केटच्या परिक्षेसाठी अभ्यास करतांना, न्यायखात्यांतल्या नोकरीची संधी,

त्या खात्याच्या कारभाराचें खडान् खडा ज्ञान संपादून पथ्यावर पाडली, हें ध्यानांत ठेवण्यासारखे आहे. प्रथम त्यांनीं आपले विचार टाइम्समध्ये प्रसिद्ध केले. नंतर ते लहानशा पुस्तकाच्या रूपाने वेगळे छापले व सदर पुस्तक ना. टकर या नांवाच्या एका अंमलदारास अर्पण केले. न्यायखात्यांत सुधारणा करण्याचा विचार यापूर्वी बरेच वर्षांपासून सरकारामध्ये चालू होता. माधवरावांनीं प्रस्तुत विषयावर १८६९ सालीं आगष्ट महिन्यांत इंदुप्रकाशामध्ये एक निबंध लिहिला होता.

१८६९ च्या डिसेंबरांत मरहूम सर फेरोजशहा मेथा यांनीं मुंबई इलाख्यांतील ग्रँट-इन-एड पद्धतीवर ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेच्या विद्यमानें एक निबंध वाचला. जेथें ज्ञानसत्र दिसेल तेथे माधवराव हटकून हजर असायचे, असा एक मुंबईच्या नागरिक जीवनक्रमांत नियमच पडून गेला होता. फेरोजशहांनीं निबंध वाचला तेव्हां माधवरावांप्रमाणेच त्यांचे भांडारकर, वागळे, परमानंद प्रभृति स्नेही हजर होते. फेरोजशहांचे सगळे विवेचन माधवरावांस पसंत पडलें नाहीं व त्यांनीं कांहीं आक्षेप दाखवून भाषण केले. त्यांच्या मित्रांनीं या वादांत भाग घेतला. शेवटीं फेरोजशहांनीं उत्तर दिलें. श्री. सी. वायू. चिंतामणी यांनीं संपादिलेल्या फेरोजशहांच्या व्याख्यानसंग्रहांत वादांतल्या व्यक्तींचा नामनिर्देश व त्यांतच माधवरावांना फेरोजशहांनीं दिलेला जबाब पहावयास सांपडतो. पण मूळचें भाषण उपलब्ध नसल्यामुळे फेरोजशहांच्या उत्तरावरून माधवरावांच्या प्रतिपादनाचा नीट बोध होत नाहीं. सांकेटिसाप्रमाणें माधवरावांनीं फेरोजशहांच्या विचारांतला एकांगीपणा व हेत्वाभास हीं व्यंगें दाखविण्याचा यत्न केला असावा, एवढेंच सांगतां येतें.

ज्या संस्थेंत सर फेरोजशाहानीं शाळाखात्यासंबंधीं वरील निबंध वाचला ती संस्था निर्माण करण्यांत माधवरावांची खटपट होती. विष्णु-शास्त्री पंडितांनीं तिच्या निर्माणांत बराच भाग घेतला. उपयुक्त वादाच्या प्रसंगीं माधवराव आणि त्यांचे पुष्कळसे मित्र कां हजार होते याचा आतां वाचकांस खचित उलगडा पडेल.

१८७० मध्ये माधवरावांनीं महाराष्ट्रीय समाजांत पुनर्विवाहाला मोकळीक मिळण्यासाठीं कोणते कार्य केले व त्याचा परिणाम काय झाला, हे मागे सांगितलें आहे. १८७१ सालीं त्यांना गुजराथी ज्ञातीतील पुनर्विवाहनिषेधाच्या तटाला खिंडार पाडण्याची संधी मिळाली. माधवदास रघुनाथदास नांवाच्या एका गृहस्थाने विधवेशीं लग्न लावण्याचें ठरविलें. समाजांत त्याचा भयंकर छळ सुरू झाला. कर्सनदास मूळजी, सोराबजी शापुरजी बंगाली, विष्णुशास्त्री पंडित यांनीं जर माधवदासांना साह्य कले नसतें तर त्यांचे हाल कुठ्यानेदेखील खाड्ये नसते. या व्यक्तीप्रमाणेंच संकटकाळीं माधवरावांची आपणास परोपरीनें अतिशय मदत झाली, असें माधवदास सार्वजनिक रीतीनें कृतज्ञतापूर्वक कबूल करीत असत.

१८७१ च्या नोव्हेंबरांत माधवरावांची पुण्याला रवानगी झाली. त्यावर्षीं उन्हाळ्यांत ते कोल्हापुरास गेले होते. तेथें त्यांनीं सामाजिक सुधारणेवर एक व्याख्यान दिल्याचा नाममात्र उल्लेख वृत्तपत्रांतून आढळतो.

प्रकरण आठवें.



पुण्यांतलीं पहिलीं वर्षें.

मागील प्रकरणाच्या शेवटीं माधवरावांना नोकरीनिमित्त पुण्यास १८७१ सालच्या नोव्हेंबरमध्ये जावे लागल्याची गोष्ट सांगण्यांत आली आहे. पुण्यास आल्यावर त्यांना आठशें रुपये पगार मिळूं लागला. यावेळीं माधवरावांचे वय तिसीच्या आंत होतें. ज्या जागेवर न्यायखात्यांतला नोकर आपल्या वयाच्या अखेरीस चढतो, ती जागा माधवरावांना ऐन तरुणपणीं व नोकरीच्या सुरुवातीस देण्यांत आली यावरून त्यांच्या योग्यतेची जाणीव सरकारास कशी पटली होती, हें लक्षांत येण्यास हरकत नाही. ही जागा मानानें मोठी होती, पण मानाप्रमाणेंच जोखीम व दगदग मोठी होती, हें विसरून चालणार नाही. पुण्याहून त्यांनीं मालवणास सेकंड क्लास सबार्डिनेट जज्जाच्या कामावर रुजू व्हावें, असा हुकूम त्यास पुण्याला गेल्यावर थोड्याच दिवसांनीं मिळाला, पण हा हुकूम अमलांत आला नाही. १८७३ सालीं त्यांची पुण्याच्याच जागेवर कायमची नेमणूक झाली व सरकारनें त्यांच्या गळ्यांत आणखी एक अधिकार अडकवून आपली गुणज्ञता व्यक्त केली. सामान्यतः सबार्डिनेट जज्जांना अपिलें

ऐकण्याचा अधिकार नसतो. डिस्ट्रिक्ट जज्जाकडून जी अपिलें येतील त्यांचे निकाल माधवरावांनी लावावे, असा सरकाराने ठराव कला. माधवरावांच्या अधिकारांत त्यामुळे वाढ होऊन लोकांतही त्यांचे वजन वृद्धिंगत झाले. मालवणच्या बदलीचा हुकूम जर सिद्धीस गेला असता तर माधवरावांच्या हातून जे देशकार्य पुण्यास राहिल्यामुळे घडले, त्यास अजीबाद खो बसला असता.

पुणे शहराची या वेळची स्थिति विशेष आशाजनक नव्हती. पेशनर अमलदारांची बरीच वस्ती येथे होती. पण त्यांच्यात कर्तृत्वाचा अभाव होता. सरकारच्या मेहेरबानीने मिळणारी सुखाची पोटभर भाकरी खावी, सायंकाळी देवदर्शन ध्यावे, कथापुराणे ऐकावी, किंवा वाचनालयांत जाऊन घटकाभर वृत्तपत्रे चाळण्यांत अथवा समानशीलांशी चकाट्या पिटण्यांत वेळ घालवावा, अशी पेशनरांची दिनचर्या होती. पुण्यांत ते व्हां सरदाराचाही बराच भरणे होता, त्यांची स्थिति पेशनरांसारखीच शोचनीय होती. इनामाच्या उत्पन्नाचा फडशा कसा उडवायचा या विवंचनेतच प्रायः बहुतेक सरदाराचा कालक्षय होत असे. ज्यांनी वास्तविक लोकहितावह कार्यांत पुढाकार घ्यावयाचा त्यांची अशी अवस्था असल्यावर कारकून, भिक्षुक, मजूर, व्यापारी, यांजबद्दल बोलायलाच नको. पण यावरून संघटित उद्योगांचा उपक्रम पुण्यास केव्हांच झाला नाही, असे मानतां येत नाही. पेशवाईचा नाश आणि इंग्रजी राज्याचा पूर्ण अंमल या दरम्यानच्या संक्रमणावस्थेची समाप्ति झाल्यावर नवीन परिस्थितीतून उद्दाराचा मार्ग काढण्याचे विचार लोकांत उत्पन्न होऊ लागले. संक्रमणावस्थेच्या दिवसांत इंग्रज सरकार किंवा त्यांचे अंमलदार पूर्वीच्या वहिवाटीचा पुष्कळदा अवलंब करीत

याची एकदोन उदाहरणे दिल्यास पुरेशी होतील. १८२८ साली संगमानजीक वेलस्ली पूल बांधून पुरा झाला, तो उघडण्याचे प्रसंगी खिस्ती राज्यकर्त्यांनी ब्राह्मणास दक्षिणा वाटून खुष केले. १८२४ मध्ये दोन मिशनरी आपले धर्मप्रसाराचे ठाणे मांडण्याकरिता पुण्यास आले असता सरकाराने त्यांना बंदी केली व तेवढ्याने त्यांच्या धर्म-भक्तीला आळा बसला नाही, म्हणून अटकेत कोंडले. पेशवाई जाऊन यावेळी अवधी सहाच वर्षे झाली असल्याने जिकलेल्या नव्या राजधानींतल्या लोकांची मर्जी प्रसन्न राखून आपल्या राजवटोला बळकटी आणण्याकरिता स्वतःस धर्मतः व तत्त्वतः संमत नसलेल्या गोष्टी करण्याकडे राज्यकर्त्यांचा संक्रमणावस्थेत कसा कल होता हे यावरून ध्यानांत येईल. इंग्रजी राज्याची मिठी भक्कम बसल्यावर ही लोकांना खुष ठेवण्याची प्रवृत्ति न्हास पावली आणि श्रावणमासांतील दक्षिणेचा रोकड देकार बंद पाडून त्याचा शाळेकडे उपयोग करण्यासारखे प्रकार राज्यकर्ते विनदिककत अंमलांत आणू लागले. १८२१ त पुण्याला नव्या धाटाची शाळा निघाली. तेव्हां इंग्रज शिक्षक लोकांच्या समजुतीत खिळलेल्या स्पर्शास्पर्शदोषांचा मान राखित होते, परंतु जनक्षोभांतले राज्याला धक्का लावण्याचे सामर्थ्य नाहीसे झाल्याबरोबर 'सब घोडे बारा टक्के' हा न्याय गाजण्याला विलंब लागला नाही. जुन्या शास्त्रांच्या अध्ययनाने पोटाची खळी भरत नाही, असा अनुभव येतांच बुद्धिमान् मंडळी भराभर इंग्रजी भाषेचे ज्ञान संपादण्यांत पुरुषार्थ समजू लागली. कृष्णशास्त्री चिपळूणकर तारुण्याची तरतरी ओसल्यावर इंग्रजी भाषेच्या आश्रयास गेले हे एक काळाच्या परिवर्तनाचे चिन्ह आहे. हळूहळू जुने रिवाज विचारान्तराने व सरकारी हुकुमाने नामशेष

शाले आणि लोकांच्या दैनंदिन जीवनक्रमाचें बाह्य स्वरूप साफ बदलत चाललें. ठोकळमानानें असें म्हणतां येते कीं १८५० पर्यंत संक्रमणा-वस्था चालू होती. त्या सालापर्यंत पेशवाईच्या अखेरची पिढी मृत्यु-मुखांत जाऊन मागील काळाची ताजी व 'चक्षुर्वैसत्यं' स्मृति नसणारी नवी पिढी उदयास आली. इंग्रज राज्यकर्त्यांनीं या स्थित्यंतराचा फायदा घेऊन १८५१ त मुलीची शाळा काढली, त्याप्रमाणे अतिशुद्रांना शिक्षण देण्याची सोय केली गेली. याच सुमारास जुन्या सरदारांच्या हक्कांची झडती घेऊन अनेक सरदारांचीं इनामे नव्या सरकारानें बुडविलीं. १८५७ मध्ये उत्तर हिंदुस्थानांत आर्विध्यहिमाचलाच्या औरस चौरस मुलखांत लष्करी बंडाचा भयंकर वणवा जळत होता, परंतु त्याचा लवमात्र परिणाम, त्या बंडांत पेशव्यांचा एक वंशज सामील असतांही, पुण्यासारख्या पेशव्यांच्या माजी राजधानींत दिसून आला नाहीं. उलट इंग्रजी अंमलामुळे उत्पन्न झालेल्या परतंत्र-तेच्या जेरबंदाचा आणखी एक वेढा यावर्षी म्युनिसिपालटीच्या रूपाने बसला. १८५० मध्ये रस्त्यांत चालणारे तमाशे बंद करण्यांत आले. शिमग्यांतल्या धुळवडीचें दंगे आणि बीभत्स आचार यापूर्वीच इंग्रजी अंमलाखालीं नरम पडत चालले होते. ज्ञानप्रकाशपत्राने पुणें शहरांत जन्मास येऊन मागल्या परंपरागत आचारविचारांवर झोड चालविली होती व लोकांत त्यांबद्दल विशेष तिरस्कार नव्हता. सारांश मराठेशाहीच्या सगळ्या हालचालींचें मूळ केंद्रस्थान जे पुणेंशहर त्यामध्ये श्मशानासारखी शांतता दिसत होती.

कै. टिळकांनीं माधवरावांच्या मृत्यूनंतर केसरीतील अग्रलेखांत माधवरावांच्या कर्तबगारीचें रहस्य समजण्याकरितां, वरच्यासारखी परि-

स्थिति वर्णून 'महाराष्ट्र म्हणजे त्यावेळीं एक थंड गोळा बनला होता' असें लिहिलें आहे. पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठेशाहीच्या हिंदुस्थान-भर पसरलेल्या शरीराला चैतन्य पुरविणाऱ्या काळजाची योग्यता पुणें शहरास प्राप्त झाली होती. हे काळीजच पेशवाईनंतर निश्चेष्ट झाल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रांत मरणप्राय थंडपणा पसरावा, यांत नवल नाही. तथापि हे काळीज कायमचे कार्यशून्य व्हावे अशी ईश्वरी योजना नव्हती. त्यामुळे नव्या मनूंत कर्तबगारी बजावण्याचा काळ घेतांच त्याची कार्यक्षमता टवटवली. १८५३ सालीं कंपनी सरकारची जनद बदलण्याची वाटाघाट विलायतेस सुरू झाल्याचे इकडे समजलें तेव्हां आपल्या हक्कांची दाद लावण्याकरितां पुण्यांतल्या सरदारांनीं व जेकांनीं एक 'डेक्कन असोसिएशन' नांवाची संस्था निर्माण करून सदर काळजाचा जीवंतपणा निदर्शनास आणून दिला. या संस्थेच्या हातून तारशी कामगिरी झाली नाही व लवकरच तिने दाक्षिणात्यांवर कोणा मुभाषितकारानें आरोपिलेल्या, आरंभशूरत्वाची यथार्थता सिद्ध केली. पुण्यास यावेळीं मोरशास्त्री साठे नांवाचे एक अत्यंत नामांकित विद्वान् शास्त्री होते. त्यांनीं १८५४ सालीं 'कल्याणोन्नायक' नांवाची सभा तडली. या सभेच्या बैठका दर रविवारी होत. पण तिने विचारी जनदार लोकांस उन्नतीची आंच लागली आहे, एवढा मुद्दा सिद्ध करण्यापलीकडे विशेष प्लडा गांठला नाही. पुनः कांहीं वर्षे पुण्याच्या तिहासांत सामुदायिक चळवळ आढळत नाही. १८६७ सालीं मुंबईच्या 'बे असोसिएशनच्या धर्तीवर 'पूना असोसिएशन' नांवाची संस्था निघाली आणि तिच्या पोटांतून १८७० सालच्या वर्षे प्रतिपदेच्या मुहूर्तावर 'वर्षावनिक सभा' अवतरली. पर्वती संस्थानाच्या कारभारांत गोंधळ

आहे, तो दूर करावा ही साधी इच्छा सदर सभेच्या मुळाशी होती. पण लंस्थाच काढावयाची तर तिच्या कार्याचे क्षेत्र विस्तृत ठेवणें उचित, असा दूरदर्शी मंडळीचा सह्या पडल्यामुळे सगळ्या सार्वजनिक उलाढालींत भाग घेण्याचें तिच्या उत्पादकांनीं ठरविले व तसे अन्वर्थक नांव देऊन तिचा प्रारंभ जाहीर केला. माधवराव पुण्यास आले त्या-वळीं ही एकच नांव घेण्यासारखी संस्था पुण्यास होती. पेशवाईच्या नाशाने थंड बनलेला महाराष्ट्राचा गोळा उबवून, त्याच्यांत चैतन्य ओतून त्यास पुनः जोरानें हातपाय हालविण्याच्या स्थितांत आणून सोडण्यासाठीं माधवरावांनीं या संस्थेचीं सूत्रे आपल्या हातीं घेतलीं. मुद्देवाने यांना एक अत्यंत उत्साही साह्यकर्ता मिळाला आणि पुढील चारपांच वर्षांच्या आंत या संस्थेने राज्यकर्त्यांना दरारा वाटण्याजोगी कामगिरी बजावली.

माधवरावांना जो उत्साही साह्यकर्ता मिळाला तो एका टोपण नावानेच महाराष्ट्रांत विशेष प्रसिद्ध आहे. 'सार्वजनिक काका' हें या साह्यकर्त्याचें टोपण नाव असून गणेश वासुदेव जोशी हे त्यांचें मूळ नावही लोकांच्या परिचयाचें आहे. मात्र दुर्दैवानें यांचे तपशीलवार चरित्र महाराष्ट्राला उपलब्ध नाहीं. इंग्रजी राज्यकारभारांतून जो अन्याय दिसेल त्याचा अंतःकरणपूर्वक नायनाट उडवावा ही इच्छा एडमंड-ब्रॅकच्या जीवनांत जशी प्रामुख्याने दिसते तशीच ती परिस्थित्यनुरूप लहानशा प्रमाणांत सार्वजनिक काकांच्या जीवनांत उत्कटत्वानें दिसते. सातान्यास त्यांचा १८२८ मध्ये जन्म झाला. लहानपणींच काका पितृसुखास अंतरले. त्यांना उतारवयापर्यंत इंग्रजीचें चांगलेसे ज्ञान नव्हतें. मराठी शिक्षण पुरें झाल्यानंतर विसाव्या वर्षी त्यांनी पुण्यास

नाझर कचेरींत नोकरी धरली. सुमारे ७।८ वर्षे नोकरींत घालविल्या-
नंतर त्यावर कुभांड आले व नोकरी सुटली. चौकशीअंती हे कुभांड
सपशेल खोटे असल्याबद्दल वरिष्ठांची खात्री होऊन त्यांनी काकांना
पुनः नोकरींत दाखल होण्यास हरकत नाही, असे कळविले. हा निकाल
लागण्याचे अगोदर काकांनी कायद्याचा अभ्यास संपवून वकिलीच्या
धंद्यांत शिरण्याचा पक्का बेत केला होता. नोकरीची लालूच सोडून
त्यांनी हा धंदा सुरू केला. काकाची बुद्धि जात्या अतिशय तीव्र होती.
नव्या व्यवसायांतल्या खांचाखोचा समजण्यास त्यांना विलंब लागला
नाहीं. सुरुवातीस त्यांनी बिकट गुंतागुंतीचे तीनचार खटले जिंकल्या-
मुळे वकीलींत मिळकतीच्या दृष्टीने त्याचा उऋष्ट जम बसला. एकदोन खट-
ल्यांत त्यांनी विशेषच बाणेदारपणा दाखविला होता. बुद्धीचा तल्लखपणा
त्यांच्या स्वभावांत ओतप्रोत असल्यामुळे स्वस्थ बसून व्यवसायाबाहेरची
फुरसत व्यर्थ दडवणे त्यांना आवडत नसे. काहींना काहीं लोकहित-
कारक काम काढून त्याची उस्तवारी करण्याची त्यांना दांडगी हौस
होती. १८८० साली ते दिवगंत झाल्यावर त्यांस ओळखणाऱ्या एका
गृहस्थानें मुंबईच्या ‘नेटिव ओपीनियन’ पत्रांत विस्तृत लेख लिहिला आहे.
त्यांत सदर लेखक म्हणतो की, काका व्यर्थ माशा मारीत बसलेले
कर्धीही आढळत नसत. रस्त्याने मंद मंद पावले टाकीत इतस्ततः रिकामे
फिरण्याची त्यांना संवय नव्हती. त्यांच्या बुद्धीचे चक्र जसे वेगानें
फिरे, तसेच त्याचे चालणेही वेगाचें असे. एखाद्या कार्याच्या चित्तेनें
व्यग्र असलेल्या चर्येचा व रस्त्यांतून झपझप चालणारा जो इसम
दिसेल तो ‘ सार्वजनिक काका ’ अशी एक त्यांना ओळखण्याची
पुण्यास खूणच झाली होती, असे सदर लेखकानें त्यांचें वर्णन केले

आहे. सामाजिक सुधारणेबद्दल त्यांचे विचार उदासीन किंवा तटस्थ-पणाचे असले तरी स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल त्यांना आस्था होती. त्यांच्या प्रत्येक कामांत त्यास मदत करणारे गोवंडे नांवाचे एक गृहस्थ त्यांस लाभले. काकांची पत्नी व गोवंड्यांची पत्नी, या दोघींनी ' स्त्रीविचार-वती सभा ' नांवाची एक संस्था काढली होती. या संस्थेच्या विद्यमाने गांवांतल्या स्त्रियांस कधीकधी बोलावून स्त्रीशिक्षणासंबंधी काकांच्या घरी विचारविनिमय केला जात असे. काका मोठे मातृभक्त होते. मातेच्या सांगण्यावरून त्यांनी १८६८ साली विष्णूचें मंदिर बांधले. काकांनी पुण्याच्या निराधार नागरिकांना निरपेक्ष साह्य केले, असें नसून मुंबई इलाख्यांत जेथे जेथे मदतीची अवश्यकता उद्भवली तेथे काकांची स्वारी दत्त हजर राही व साह्य कसें मिळेल या काळजीनें निराश झालेल्यांना ते मदत देत. सुरतेच्या एका राजकीय प्रकरणांत काकांनी उडी मारली म्हणून पुष्कळ असामी कैदखान्याच्या साडेसातींतून सुरक्षित बचावले. दुसरी कांहीं उदाहरणे पुढे प्रस्तुत चरित्रानुसंधानाने येणारच आहेत. माधवरावांना, असा लोकहिताची तळमळ नसानसांतून आपादशीर्षे वहात असणारा उत्साही, खटपटी, सहकारी मिळाल्यामुळे त्यांच्या सर्व आकांक्षा अपेक्षेबाहेर सफळ झाल्या. विचार माधवरावांचा आणि आचार सार्वजनिक काकांचा असें त्यांचे कार्य व्यक्ताव्यक्त स्वरूपांत अन्योन्यावलंबी होतें.

स्वदेशी व्यापाराला उत्तेजन देण्याची चळवळ अलीकडे वंगभंगांतून उत्पन्न झाली, तेव्हां महाराष्ट्राला या चळवळींत अपूर्वता किंवा नवलाई वाटली नाही; उलट या चळवळीचा पाया महाराष्ट्राने व त्यांतल्या त्यांत पुणे शहराने १९ वे शतक संपण्यापूर्वीच तीस वर्षे घातला

‘ सार्वजनिक काका. ’

भसें सर्वत्र प्रतिपादन केलें जात असे, ही गोष्ट वाचकांना अवगत भसेल. ही आत्मप्रशंसा गाण्याची संधि माधवरावांनींच महाराष्ट्रियांना देलेली आहे. १८७२ सालच्या डिसेबरांत माधवरावांचे एक स्वदेशी व्यापारावर अत्यंत विद्वत्ताप्रचुर व्याख्यान झालें. त्या व्याख्यानांत यांनी आपल्या अर्थशास्त्राच्या ज्ञानाचें भांडार उघडून हिंदी व्यापाराची शिन दशा श्रोत्यांच्या गळीं उतरविली. हिंदुस्थानांतल्या संपत्तिरसाचे इंग्रजी राज्यकारभार व व्यापार कसे शोषण करून घेत आहेत, याचें यांनीं भयानक चित्र रेखाटलें आहे. प्रजेकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक तृतीयांश म्हणजे १६ कोट रुपये दरसाल अविच्छिन्न विलायतेस जातात. परदेशीं कच्चा माल जातो व त्यामानानें पक्का माल कमी येतो. त्यामुळे हिंदी कारागीरांच्या कलाकौशल्याचा क्षय होत असून सर्वांची प्रवृत्ति विलायती जिनसांकडेस दिवसे दिवस वाढत चालल्यामुळे स्वदेशीय जिनसांचा खप संसाराच्या सर्व कामांत कमीकमी होत आहे व ही गोष्ट सर्वांनीं ध्यानांत ठेवण्याजोगी आहे’ अशी माधवरावांनीं सदर भाषणांत एका जागीं इशारत दिली आहे. ज्या देशाच्या व्यापारांत मालाची आयातनिर्यात सारख्या प्रमाणामध्यें असते, त्या देशाचा व्यापार उत्कृष्ट असा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे; पण हिंदुस्थानांत निर्यातीचें प्रमाण आयातीहून जास्त आहे, अर्थात् हिंदी व्यापाराची स्थिति शोचनीय आहे, पण ही स्थिति बदलण्याची सत्ता आपल्या हातीं नाही. व्यापार आणि राज्यकारभार हीं दोन्ही साधनें परस्थांच्या तावडींत सांपडलीं आहेत. देशांत कारखाने वाढवून विलायती मालाच्या खपाची पीछेहाट करणें, हें एक साधन आपल्या हातांत आहे; पण त्याचा फलप्रद

उपयोग होण्याला भांडवलाची जरूरी आहे; भांडवलावांचून कारखाने काढण्याचा उपदेश म्हणजे शुष्क काथ्याकूट हें माधवरावांच्या ध्यानांत असल्यामुळे त्यांनीं भांडवलाच्या प्राप्तीचा दिशा दाखविली आहे. उत्पन्नावरील कर दरशेकडा एक रुपया याप्रमाणे वसूल केल्यास एक कोट रुपये सरकारी तिजोरींत जातात. १८७१ पूर्वी दहाबारा वर्षे हा कर सरकार घेत होते. लोक आपल्या उत्पन्नाचा खरा आकडा लपवितात, अशी सरकारी अंमलदाराची तेव्हा कुरकूर होती, पण या कुरकुरीकडे कानाडोळा न करतां अतिशय उदार मनाने अंदाज कला तरी दोनशे कोटि रुपयांपेक्षां हिंदुस्थानांतील जनतेच्या एकूण धनसंचयाची मजल जात नाही. खर्चवेच वजा जातां ६०-६५ कोटींची निव्वळ बचत रहाते. तिच्यांतून पुनः सरकारच्या पदरात पंधराकोट रुपये पडतात. म्हणजे सरकारदेणें वारून लोकांच्या पुंजींत रुपयापैकीं सगळे बारा आणे उरतात. भांड्याच्या बुडाला छिद्र ठेवून वरून पाणी भरण्याचा धडाका लावला तरी जसें तें भांडें भरत नाही, त्याप्रमाणें या देशाचा उद्योग वाढला असून देशाचें सामर्थ्य शुष्क होत चालले आहे. परदेशस्थांचा अंमल म्हणून जें नुकसान सोसावें लागते त्यांत आश्चर्य नाही. चमत्कार आहे तो आपल्याच लोकांच्या आःमघातकीपणाचा. १८६१ पासून १८७० पर्यंत हिंदुस्थानांत सोने व रुपें १५० कोटि रुपयांचें आलें, त्यांतल्या अर्ध्या सोन्यारुप्याचें नाण्यांत रूपांतर झालें, पण बाकीचे पाऊणशें कोटीचे सोनेरुपें लोकांनीं आपल्या हातांनीं मातींत मिसळलें, ही गोष्ट माधवरावांनीं उघडकीस आणली आहे. ते म्हणतात :-

हिंदुस्थानदेश खेरीज करून बाकी मुलखांतील व्यवस्था अशी आहे कीं, जेवढें सोने व रुपें नाणें पाडण्याचें कामीं लागतें, तसेंच किरकोळ कलाबुत वगैरे

व्यापारास लागते, तें खेरीज करून, बाकी सोन्यारुप्याचा खप त्यादेशांत होत नाही. त्याचा लागलाच व्यवहारांत उपयोग होऊन इतर द्रव्याचें त्यांस रूपांतर मिळून देशांत रोजगार धंदे वाढण्याचे कामी ते उपयोगी पडतें, तथा या देशाची स्थिती नाही. येथें विलायतेची वरात संभाळून जें सोने रुपें देशांत येतें, ते या देशांत आलें म्हणजे निंमे सरकारी टांकसाळींत जाऊन नाणें बनते, व बाकी निंमे देशांतच मुरतें म्हणजे भुईत गडतें. लोक आपल्या बायकामुलांच्या अंगावर त्यांचे दागिने बनवून तें सोने रुपें जशी तापलेली जमीन पाणी शोषून घेतें, त्याप्रमाणें अगावर झिजवितात. त्यांस एकदां दागिन्याचे रूप पावलें म्हणजे व्यापाराचे कामी त्याचा तादृश उपयोग होत नाही. मालकावर प्रसंग आला असता तें बाहेर येते, परंतु बहुशा लाख व झांज यांचे योगाने सर्वस्वी लय होई पर्यंत त्याचें रूप बदलत नाही. + + + म्हणजे जें सोने रुपे येतें, ते निंमे नाणे बनून चलन होतें व बाकीचे निंमे म्हणजे सात पासून आठ कोट रुपये दरवर्षांत मातीत मिसळतात. + + + आधीच आपला सचय थोडा, त्यांत विलायतेकडे १६ कोट रुपये खंडणी धाडावी लागते, शिवाय आपल्या लोकांच्या मूर्ख समजूतीमुळे व एकमेकांच्या अविश्वासामुळे या अत्यल्प संचयपैकी सुमारे आठ कोट रुपये दागिन्यांच्या रूपानें मातीत मिसळले जातात. + + + या गोष्टीचा सर्वत्रांनीं विचार करावा, कारण ही दुसरी गोष्ट सर्वत्रांच्या स्वाधीनची आहे. + + + ज्यादेशांत सचय मोठा होतो, तेथें असा प्रकार थोडाबहुत असल्यानें विशेष हानि होत नाही. परंतु आपल्या सारख्या दरिद्री देशांत परदेशस्थ लोकांच्या अमलामुळे व आपल्या गैरसमजूतीच्या वर्तनामुळे दरसालपंचवीस कोटींची नागवण होत आहे; याचा सर्वत्रांनीं आपल्या योग्यतेप्रमाणें विचार करावा + + अर्थात हा जो मोठा पाप्मर लागला आहे, त्याच्या योगाने आपल्या सर्व राष्ट्ररूप शरीरांत अवसान कांहीं राहिलें नाही असें झालें आहे. मोठा जवान माणूस असला, आणि त्याचे डोक्यावर त्यास न तोलणारें वजन दिलें व त्याचें पायांत वजनाच्या बिड्या घातल्या व त्यास उच डोंगर चढण्यास लावलें, तर त्याचें सामर्थ्य दिवसेंदिवस कमी होईल यांत आश्चर्य वाटण्यासारखें कांहीं नाही.

अशा रीतीने देशाच्या द्रव्यशोषाची निराशाजनक माहिती सांगितल्यावर आपल्या भाषणाने निरुत्साह होण्याचा संभव आहे व आशेचा मार्ग दाखविण्याखेरीज आपले कर्तव्य संपत नाही, हें माधवराव विसरले नव्हते. त्यांनी आशावादाचे पुढील उद्गार काढले आहेत:-

तथापि याही प्रसंगी हिम्मत सोडून उपयोग नाही. चारहजारवर्षांपासून हा देश हल्लीचे प्रसंगापेक्षांही दुर्धर प्रसंग अनुभवून पृथ्वीचे पाठीवर कायम राहिला आहे, तेव्हां आपल्या जीवनाचीं मुळें फार खोल गेलीं आहेत, यांत सशय नाही. इतक्या ओझ्यानिशीं व या बिड्यांतूनही आपली सुटका होईल, या गोष्टीची सर्वांनीं खात्री बाळगून झटावें.

यासुमारास फ्रँको-जर्मन लढाईच्या घोर परिणामांतून फ्रान्स देश आपली मुक्तता करून घेत होता व त्याच्या स्वदेशाभिमानाकडे पाहून सारें जग आश्चर्याने तोंडांत बोट घालीत होते. फ्रान्सदेशाला हांहां म्हणतां जिंकून जर्मनीने त्यावर तीनशे कोट रुपयाची खंडणी लादली. शिवाय फ्रान्सला लढाईचा खर्च करावा लागला तो वेगळाच. फ्रान्सच्या शिरावर पांचशें कोट रुपये कर्जाचे ओझे येऊन पडलें. हा प्रसंग धीर खचवून जमीनदोस्त लोळविणारा होता, पण फ्रान्सने हिंमत सोडली नाही. प्रजेतल्या प्रत्येक कुटुंबानें आपला खर्च कमी केला व मिजाशीला अजीबाद रजा दिली. नव्या कराचा भरणा बिनतक्रार केला आणि अशा विस्मयकारक स्वार्थत्यागाच्या जोरावर आपली संकटांतून मोकळीक करून घेतली. माधवरावांनीं आपल्या श्रोत्यांना फ्रान्सचें उदाहरण सांगून बजावले आहे कीं-

फ्रान्सदेशावर हा जो एकाएकी दुर्धर प्रसंग आला त्याच योग्यतेचा आपणावर नेहमीचा प्रसंग आला आहे. परदेशस्थ अंमलाच्या संबंधानें आपणास जी खंडणी द्यावी लागते ती खंडणी तूर्त कमी होण्याचे अगर चुकण्याचे विचार फार दूर आहेत. तेव्हां ते ओझे आपल्या शिरावर नेहमी आहे, असें धरून सर्व प्रयत्न झाले पाहिजेत.

+ + + आपणही आपले निष्कारणीं खर्च कमी करून संचय विशेष वाढवावा, व तो संचय आपल्या लोकांस जेणेकरून रोजगार धंदा लागेल अशा उद्योगांत लावण्याची तजवीज सर्वदा करावी.

आपण सर्वत्र सरकारांनीं एखादें सालीं जास्त कर वाढविला तर तो कर बिनबोभाट देतो व आपला इतर खर्च असतो, तो कमी करतो; तद्वत्च आपल्यावर नकळत हा जो खडणीचा दड पडत आहे, त्याविषयीं ही तजवीज ठेवली पाहिजे. आपला विनाकारण जो खर्च होतो, त्यांतील बचत करून आपण बाहेर देशास खंडणी पाठवितों, त्या मालाइतका सचय वाढविल्यास आपण खंडणी दिली तरी न दिल्याप्रमाणें होणार आहे.

गंगेत बुडविणें, जमिनींत गाडणें, सोन्यारूप्याच्या दागिन्यांत खर्चणें, मिजासीत उधळणें, असे द्रव्याच्या विनियोगाचे अनेक प्रकार आहेत. नफ्याच्या रूपानें दामदुप्पट वाढवून परत देणाऱ्या व्यापारांत पैसा घालणे, हाही एक त्याच्या विनियोगाचा प्रकार आहे. पैकीं धनसंचयाचा उपयोग शेवटच्या रीतीने ज्या मुलखांत विशेष होतो, तो देश लवकर संपत्तिमान् होतो, असे सांगून व फिरून एकवार मितव्ययाच्या द्रव्यवर्धक व्यापारी तत्त्वाचा उच्चार करून माधवरावांनीं आपलें हें भाषण संपविले आहे.

जोशीकाकांच्या परिणामसुलभ हृदयावर या भाषणाचा ठसा इतका उमटला कीं, त्यांनीं १८७३ सालच्या जानेवारींत स्वदेशी वस्तु वापरण्याचें व्रत अंगीकारलें. प्रथम त्यांनीं विलायतच्या वस्त्रांची स्वतः पुरती हकालपट्टी केली. या भाषणाचे वाङ्मय चाळल्यास असें दिसतें कीं, १८७१ सालीं माधवराव पुण्यास आल्यानंतर स्वदेशी व्यापारोत्तेजनासंबंधीं विचारविनिमय होऊन काकांनीं एक कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या भागीदारांची स्वकार्याविषयीं जी सर्वजनोपयोगी

चर्चा चालत असे, तिच्यांतलेंच माधवरावांचें भाषण आहे. सरकारनें अमूक करावें, तमूक करावें, असे अर्ज करीत बसण्यामध्ये आपल्या प्रयत्नांची इतिकर्तव्यता मानण्याची हीन दीन याचकवृत्ति झुगारून शक्य असलेल्या व्यवहारांत स्वावलंबनाची कांस धरण्याची महत्त्वाकांक्षा महाराष्ट्रांत यावेळीं उद्भवली होती. माधवरावांनीं या महत्त्वाकांक्षेला, तिच्या बाबतींतल्या स्वाधीन कर्तव्याचा पाट फोडून प्रवाही करून सोडले. काकांनीं त्याचा आदर करून आपल्या वर्तनाचा धडा समकालीन नागरिकांस घालून दिला. त्यांचा त्यावेळीं उपहास झाल्याच्या दंतकथा पुष्कळच आहेत. परंतु काका उपहासाने उगमगले नाहीत. १८७३ च्या फेब्रुवारी महिन्यांत माधवरावांनीं याच विषयावर विश्राम बागेत दुसरें भाषण केले.

प्रस्तुत भाषणांत माधवरावांनीं हिंदी व्यापाराच्या स्थितीचे इत्थंभूत विवेचन करून मागल्यापेक्षां जास्त कळवळ्याचा देशाभिमानपर व कार्यप्रवण बनविणारा उपदेश केला आहे. इंग्रजी राज्यांत या देशाचा व्यापार वाढला. चहा, काफी, नीळ या पदार्थांची लागवड नव्यानें होऊन हजारो हिंदी मजुरांना रोजगार मिळाला. आगगाड्यांमुळे व्यापाराच्या वाढीस मदत झाली, परदेशात लेकर, ताग, जवस, तांदूळ हा माल जाऊन त्याची गरज भागविण्याचे काम हिंदुस्थानाकडे कायमचें आलें, परंतु देशाचे दारिद्र्य दुरावलें नाहीं. व्यापाराची व कंगालपणाची वृद्धि एकाच वेळीं कां व्हावी, हे एक विचित्र कोडे आहे, परंतु येथील व्यापाराच्या वाढीचा इतिहास लक्षांत घेतल्यास, हें कोंडें उकळतें. व्यापाराची वाढ इंग्रजांच्या भांडवलानें व त्यांच्या ताब्यांत असलेल्या साधनानें झाली, त्यायोगानें सगळा नफा त्यांच्या खाशांत

जातो व मजुरीशिवाय—म्हणजे जेमतेम पोट भरण्याइतक्या मुशा-
हिन्याशिवाय—दुसरा मोबदल हिंदुस्थानाला मिळत नाही. दारिद्र्य
बळावत असून हा देश मरत कसा नाही, या प्रश्नाला माधवरावांनीं
पुढील उत्तर दिले आहे:—

आतां आपल्या लोकांचे हें भाग्य मोठें आहे कीं, परमेश्वरकृपेने ज्या भूमि-
मातेच्या ओटथांत आपण पडलों आहों, तिची समृद्धि व फलद्रूपता अशा
मानाची आहे कीं, सर्व पृथ्वीवरील हवा, पाणी व जमीन आपल्या मुलखांत
आहे, सर्व देशांतील झाडे, वनस्पति, औषधें, द्रव्यें, धान्ये, आपल्या जमिनींत
विपुल व सहज पिकतात, असे म्हटलें तरी चालेल. हिंदुस्थानाच्या व्यापाराच्या
संबंधाने या गोष्टीचा विचार विशेष रीतीने मनांत ठसतो. येथील प्रजा दुर्बल,
दुर्भिक्षानें पिडलेली, यत्राचीं साधने वगैरे माहीत नाहीत, अशा प्रजेच्या हातून
पृथ्वीवरील अन्य देशांच्या बरोबर आपल्या देशाचा टिकाव कसा लागेल ही
नेहमीं भीति मनांत वाटते. या भीतीचें निराकरण परमेश्वरानें आपल्या जनक
भूमिमातेच्या अंगी जी विलक्षण कामधेनुसारखी सिद्धि दिली आहे, त्या सिद्धी-
च्या योगानें होतें. ज्या ज्या वेळीं व्यापाराच्या संबंधाने एखाद्या उपयोगी
व्यवहारांतील जिनसांची तूट अन्यदेशी पडण्याचा प्रसंग आला, त्या त्या वेळीं
आपला देश पुढे होऊन आपणासारख्या दुर्बल लोकांचे प्रयत्नानेंही ही तूट भरून
आली येवढेच नाही; परंतु त्या देशावर त्या पदार्थाच्या सबधानें जो आपला
पगडा बसला तो पुढें पहिली अडचण सपली असतांही आपण सोडला नाहीं.

या नंतरच्या उद्धाटनांत माधवरावांनीं व्यापारांतल्या पदार्थांचे तप-
शीलवार आंकडे देऊन सद्गदर्शनीं व्यापाराची आनंददायक वाट दाख-
विणाऱ्या परिस्थितीच्या पोटांतलीं दुष्ट बिगें स्पष्ट दिसण्याची तजवीज
केली आहे. व्यापाराची घडामोड अनभिज्ञाच्या डोळ्यांत धूळ फेकीत
असते. वस्तुतः जी हानि ती व्यापाराच्या उलाढालींत वर वर पहा-
णाऱ्या माणसाला लाभासारखी भासते. पण ही गोष्ट सगळ्यांना समजत

नाहीं. व्यापारांतल्या एका भ्रमाचें निराकरण माधवरावांनीं केले आहे, तें असें:—

एकंदरीत तीस वर्षापूर्वी जो हिंदुस्थानाचा वसूल होता, त्याचे दुपटीनें हल्लीं वसुली बेरीज झाली आहे. इतका वसूल वाढला आहे, त्यामुळे त्याची फेड करण्याकरितां शेतकरी व इतर धंद्याचे लोकांस बाहेर देशी माल पूर्वीपेक्षां जास्त पाठवावा लागतो. आपल्या देशांतच सदर माल खपवूं म्हटल्यास सवड नाही. बाहेर देशी आपल्या मालास किंमत बरी येते, यामुळे आपण बाहेर माल धाडतो. जितका माल आपण बाहेर धाडतो त्यापैकी जेवढा भाग कराची रक्कम दुप्पट झाली आहे, त्याची भरती करण्याकरितां बाहेर जातो, तितक्या मानानें आपला व्यापार खरोखरी वाढला असें म्हणवत नाही.

हीच बाब अधिक विशद करून व्यापाराची उद्वेगजनक अवस्था प्रत्ययास आणणारे दुसरे एक प्रमाण माधवरावांनीं श्रोत्यांच्या कानावर घातलें. ते म्हणतात:—

पृथ्वीवरील सर्व स्वतंत्र देशांच्या व्यापाराची स्थिति अशी आहे कीं, एका देशाचे निरनिराळे प्रांतांचा देशांतले देशांत जो परस्परव्यवहार होत असतो, स्वापेक्षां त्या देशाचा अन्य देशांशीं व्यवहार कमी असतो, किंवा निदान जा दोन्हीमध्ये कांहीं सारखे प्रमाण असतें. आपल्या देशाची स्थिति तशी नाही. बाहेर देशांशीं आपली एकंदरीत व्यापारसंबंधानें सुमारे १०० रुपयांचो बढामोड चालते. परंतु आपल्या देशांतील बंदरांचा एकमेकांशीं व्यापार अवघा पंधवीस कोट रुपयांचा होतो....म्हणजे अलीकडे जो आपला माल बाहेर जास्त जातो. तितक्या अंशांनीं आपला व्यापार वाढला असें म्हणतां येत नाही.

हाच मुद्दा पुढील दृष्टान्ताने माधवरावांनीं आणखी स्पष्ट केला आहे:—

एक मोठें कुटुंब आहे असें समजा. त्यांतील पुरुष निरनिराळे धंदे करून एकमेकांची गरज पुरवितात, कोणी शेतकी करतो, कोणी वस्त्रें विणतो, कोणी व्यापार करतो, कोणी शिवतो, कोणी फाडतो, कोणी कांहीं, कोणी कांहीं धंदा करून

एकमेकास साह्य करतात, असें मानलें तर अशा कुटुंबाचें काम कुटुंबाबाहेर दुसऱ्या लोकांस थोडें मिळेल. व त्या संबंधानें त्याचा बाहेर व्यापारही थोडाच चालेल. त्याच कुटुंबांत आळस शिरल्यानें म्हणा, किंवा भांडणें लागल्यानें म्हणा, कोणी कोणास मदत करीनासा झाला, सर्व मागील मिळविलेली संपत्ति मोडून तोडून खाऊं लागले, व कुटुंबाबाहेरील लोकांकडून आपआपलीं कामे करून घेऊं लागले, असे झालें तर त्या कुटुंबांत बाहेर तयार झालेल्या मालाचा खप पुष्कळपट वाढला असें दिसेल, येवढ्यानें त्या कुटुंबाच्या पहिल्या स्थितीपेक्षां ह्या दुसऱ्या स्थितींत तें कुटुंब अधिक सधन किंवा समर्थ झाले, असें कोणी म्हणणार नाही. त्या आळशी व चैनी कुटुंबाप्रमाणे आपल्या देशाची हल्लीं स्थिति आहे.

याप्रमाणें व्यापाराची दुःस्थिति निवेदन करून त्यांनीं परदेशाहून इकडे येणाऱ्या मालांतले उपयुक्त व अनुपयुक्त कोणते, याची माहिती सांगितली आहे. विलायतचा जो माल येतो, तो बहुधा इकडून गेलेल्या कच्च्या मालाचे रूपान्तर असतो. त्यायोगानें सगळ्या जगांत ज्यांच्या कारागिरीची ख्याति एकदां गर्जत होती, ते कारागीर बुडाले. १८३०-४० मध्ये जो माल इकडून विलायतेस पक्क्या स्वरूपांत जाऊन खपत होता, तोच माल १८७०-७१ मध्ये तिकडून पक्क्या रूपानें येथें येऊन खपू लागला. या तीस चाळीस वर्षांत विलायती कापडाच्या खपाचें मान पांच कोटीवरून वीस कोटी झाले. अशा रीतीने येथील सर्व प्रकारचा व्यापार खालाबला. शेतीच्या उद्योगानें उत्पन्न झालेले जिनस बाहेर देशीं जास्त जाऊं लागले. इंग्लंडखेरीज दुसऱ्या देशांशीं हिंदुस्थानाचा व्यापार वाढण्यांत या देशाला खरी किफायत आहे, पण हा व्यापार इंग्लंडच्या मध्यस्थीनें होत असल्यामुळें या व्यापारांतला नफा इंग्लंड परभारें पचवून टाकतें. देशांत संचय होत नाहीं; परदेशाहून इकडे

जो माल येतो, त्यापैकी पुष्कळशा मालाचा लोकांना उपयोग होत नाही, रेल्वे आणि लष्कर हीं दोन खातीं या मालाला खाऊन गडप करतात; सोन्यारुप्यांतले ७।८ कोटी रुपयांचें सोनेरुपे मातींत मिसळलें जातें. म्हणजे या सर्व गोष्टी बाद केल्यास एकटा शेतीचा धंदा बऱ्या स्थितींत आढळतो. प्रस्तुत चित्रामध्ये एकच सुचिन्ह माधवरावांनीं निदर्शनास आणले आहे. सुएझ कालवा उघडल्यापासून हिंदुस्थानाचा स्वतंत्रपणें कांहीं परदेशाशीं व्यापार सुरू झाला, हेंच तें सुचिन्ह होय. शेतकीच्या धंद्यांतील पराधीनता उघड करून त्यांनीं सौम्य शब्दामध्ये स्वजनांची व राज्यकर्त्यांची पुढील शब्दांत निर्भर्त्सना केली आहे :—

अमेरिकेसारख्या नव्या वस्तीचा व अतोनात समृद्धीचा मुलूख या देशांत फार थोडा आहे. सदरील कारणाकरितां एक शेतकीचाच उद्योग आपल्या सर्व प्रजेनें करावा, इतर गोष्टींचा नाद सोडून द्यावा, हा उपदेश आपल्यावर हल्लीं जे सत्ता चालवितात, त्यांच्या मुखानें आपण ऐकतो. हें नीटच आहे, परंतु तेच शब्द पोपटांप्रमाणें आपण कांहीं न विचार करतां पुष्कळ प्रसगीं बडबडतो हें मात्र आपणास शोभत नाही.

निवळ शेती आणि उद्योग धंदे यांतला माधवरावांनीं दाखविलेला फरक लक्षांत ठेवण्याजोगा आहे :—

साधारणपणें कामधंदा करणारी प्रजा शेतांत कष्ट करणाऱ्या प्रजेपेक्षां सधन शहाणी, समजदार, एक जुटीनें वागणारी अशी असते. शहरांतील वस्तींत व खेडे गांवच्या वस्तींत जो भेद दिसून येतो तो अंशतः याच संबधाने उत्पन्न होतो, असें म्हटलें असतां चालेल. तांबट, सुतार, लोहार, रंगारी, कासार गवंडी कुंभार, सर्व जातीचा क्रय विक्रय करणारे वाणी उदमी लोक, या लोकांमध्ये शेती कुणबी लोकांपेक्षां स्वतंत्रता, सधनता शहाणपणा जास्ती नाही, असें कोण म्हणेल.

शेतकीच्या धंद्यात पोट भरणारांचें सामर्थ्य परिमितीचें असतें. इतर धंदे करणारे लोकांचें सामर्थ्य अपरिमित आहे, असें म्हटलें असतां चालेल. ज्या देशांत केवळ शेतकी लोकांपेक्षां, म्हणजे खेड्यांत रहाणारे अथवा खेडू लोकांपेक्षा नगरवासी लोकांचीं म्हणजे इतर कामधंदे करणारे उदमी व कारागीर लोकांची वस्ती जास्त असते, तोच देश सधन व सुखी असा साधारण सिद्धांत आहे. शेतकरी लोकांवर जुलूम झाला असता, त्याची एकजूट होत नाही व त्या जुलमाचा बोभाटा होत नाही. इतर कामधंदे करणारे लोक बहुधा मोठ्या समुदायाने रहातात, यामुळे व त्यांस फुरसत चांगली असते व समजही चांगली असते, यामुळे जुलमाचा जोर फार वेळ चालत नाही, निदान बोभाटा तरी विशेष होतो. परस्थ लोकांच्या अमलाखालीं जो देश आहे, त्याच्या संबंधानें हा विचार विचार विशेष महत्त्वाचा आहे.

या भाषणाचा अखेरचा भाग विशेष वक्तृत्वपूर्ण व परिणामकारक आहे. माधवरावांनीं कर्तव्यस्फूर्तीचें बीज रुजण्याला योग्य अशी श्रोत्यांची मनोभूमिका भाषणांतील पहिल्या माहितीनें तयार केली होती. स्फूर्तिग्रहणाची पात्रता त्यांमध्ये उत्पन्न होण्याची वेळ येतांच माधवरावांनीं समारोपांत त्यांना आपली दुःस्थिति घालविण्याची तळमळ लावणारे उद्गार काढले आणि भाषणाची समाप्ति केली. ते उद्गार येथें न दिल्यास अपूर्ततेचा प्रमाद घडेल. ते म्हणालेः—

साधारणतः आपण आगगाडींत बसून जातो, तारायंत्रांतून आपले निरोप धाडतो, विलयतेंत यंत्र सामर्थ्याने जे सर्व सोयीचे व शोकाचे पदार्थ तयार होतात ते आपण आवडीने भोगतो, या सुखांत आपण मग्न असतो, हा सर्व उत्साह आपण करतो, व आपले डोळे दिपतात, त्यावेळीं उत्साहतेजाची पडछाया आपणास दिसत नाही, ह्मणून आपणास यांतच सुख वाटतें. परंतु आपल्यासारख्या समृद्ध देशांतील लोकांची अशी स्थिति व्हावी कीं, त्यांच्या निर्वाहाचे, सोयीचे, व शोकाचे सर्व पदार्थ त्यास तयार करतां येऊं नयेत,

केवळ पदार्थ आयते तयार केलेले भोगण्याची मात्र अक्कल आपणांस असावी ही मोठी दुःखाची गोष्ट आहे, असें कोण म्हणणार नाही, यामध्यें देशाचें सामर्थ्य वाढलें, असें होत नाही; उलट दिवसेंदिवस आपण सर्व पुरुष बायका झालों आहोंत, अथवा लहान मुले झालों आहोंत, त्या अवस्थेंत जसें दुसऱ्यावर अवलंबून रहाणे जरूर पडते, तद्वतच सर्व देशांतील प्रजेची स्थिति होत आहे. हे इष्ट आहे असे कोण म्हणेल. आपल्यास असे वाटते की, पहिल्यापेक्षा आपल्या देशाचा बंदोबस्त चांगला आहे, या घमडीत आपण निःशस्त्र झालों आहों ही गोष्ट विसरतो. हाच अनुभव सर्वत्र येत आहे. म्हणजे राज्यसत्तेच्या संबंधानें आपला स्वतःचा बचाव करण्यास जसें आपण निर्बळ झालों आहों, त्याचप्रमाणें व्यापार व व्यवहार यांच्या संबंधानें आपण आपलें पोषण व आच्छादन करण्यासही असमर्थ झालो आहो. ज्याप्रमाणें राज्यसत्तेच्या संबंधाने आपण परद्वीपस्थ लोकांचे दास झालों आहोत, त्याचप्रमाणे व्यवहाराच्या संबंधानेंही आपण त्यांच्या दासांचे दास बनलों आहोंत. या व्यवहारासंबंधानें ज्यावेळेस विचार होतो, त्यावेळी अशा प्रकारची स्थिति आपली झाली आहे, हे सर्व कबूल करतात; परंतु ह्याबद्दल आपणावर कोणी जुलूम केला नाही, आपण सुखानें या पाशांत सांपडलों, तेव्हां यांत कुरकूर करण्यास जागा नसून विशेष शहाणपणाही नाही, असें कित्येक ज्ञाते व सुखेच्छु पुरुष म्हणतात. अमेरिकेंत ज्यावेळीं गुलामांची वस्ती होती, त्यावेळीं त्या देशांतील कित्येक ज्ञाते व सुखेच्छु पुरुष असेंच ह्मणत असत कीं, गुलामांस आपल्या पोटापाण्याची कांहीं काळजी करावी लागत नाही, तोच गुलाम स्वतंत्र झाल्यास त्यास ही काळजी करावी लागेल, गुलामाची सर्व सोय त्याचा धनी पाहतो, यांत गुलामाचें काय वाईट होतें, शिवाय अशा स्थितीस गुलाम लोक फार खूष आहेत, इत्यादि अनेक प्रकारचें प्रतिपादन होत असें, त्याच तऱ्हेचें हें वरील प्रतिपादन कांहीं अंशी आहे. ज्या गोष्टी खरोखरी अनिष्ट असून त्यांचें प्रथमदर्शन उलट दिसतें, व लोकांस मोह पडतो, त्या विषयीच विशेष जपलें पाहिजे. आपले लोक भिनबोभाट या भविष्यास अनुसरत आहेत, म्हणूनच त्याविषयी आरडाओरड केली पाहिजे. एकंदरीत दिवसेंदिवस व्यवहारसंबंधानें पराधीन-

पण्याची व निःसत्त्वपण्याची दशा देशास प्राप्त होत आहे, ही अनिष्ट आहे, इष्ट फलदात्री नाही, ही गोष्ट सर्वत्रांनी गृहीत केली पाहिजे.

ही हकीकत १८७३ सालच्या सुरुवातीची आहे. याच सुमारास माधवरावांच्या योग्यतेची पुणेकरांना जाणीव होऊन त्यांच्या सल्ला-मसलतीने सार्वजनिक सभेचे काम नांवारूपास येऊं लागले. १८७२ च्या डिसेंबरांत सगळ्या महाराष्ट्रांतील जिल्ह्यांची सांपत्तिक स्थिति पहाण्याचे कार्य करण्याविषयींचा एक ठराव सार्वजनिक सभेने केला व त्याची अंमलबजावणी या वर्षी होऊं लागली. विलायतेस यावेळीं हिंदुस्थानांतल्या जमाबंदीच्या व्यवस्थेचा विचार करण्याकरितां पार्ल-मेटाने एक कमिटी नेमली होती. हिंदुस्थानांतून कांहीं हिंदी प्रतिनिधि सरकारने सदर कमिटीपुढे साक्षी देण्याकरितां पाठविले होते. मुंबईच्या बांबे असोसिएशनच्या वतीने नौरोजी फर्दुनजी विलायतेस गेले, सार्व-जनिक सभेच्या प्रतिनिधित्वाचा मान देऊन कोणाची रवानगी करावी याचा नक्की निर्णय शेवटपर्यंत न लागल्यामुळे अखेरीस याही संस्थेच्या प्रतिनिधित्वाची माळ फर्दुनजींच्या गळ्यांत पडली. माधवराव साक्षी-निमित्त विलायतेस जाणार असल्याची त्यावेळीं दाट बोलवा होती. ते सरकारतर्फे जाणार कीं सभेमार्फत जाणार हे मात्र ठरले नव्हतें. माधवरावांना विलायतेस जाण्याचा योग लाभला नसला तरी त्यांनीं आपले कर्तव्य पुण्यास राहूनच नेटाने चालविले होते. विलायतेस होणाऱ्या साक्षींचा समग्र वृत्तांत इकडे छापून प्रसिद्ध झाला म्हणजे त्यांतील मथितार्थ येथील वाचकांना स्वतंत्र लेखांच्या द्वारे सादर करण्याची कामगिरी ते बजावीत होते. हिंदी प्रजेकडून सरकारला जें द्रव्य दरसाल मिळतें, त्याचे मार्ग अनेक आहेत. एकट्या शेतसाऱ्यावर

सरकाराचा निर्वाह होत नाही. हे सगळे मार्ग मोठे गुंतागुंतीचे आहेत. या मार्गांना एकमेकांच्या संबंधांतून सोडवून प्रत्येकाचा वेगळा वेगळा विचार करण्याचे काम किती बिकट असेल याची वाचकांना सहज कल्पना होईल. पण माधवरावांची बुद्धि एखाद्या विषयाचा माग काढीत निघाली म्हणजे तिची गति, मधल्या आडवाटांना किंवा फाट्यांना टाळून, थेट इष्ट मुक्कामाला पोचोपर्यंत थांबत नसे. माधवरावांच्या बुद्धिमत्तेतील पृथक्करणाचा गुण तीव्र असल्यामुळे विषयांतराच्या बजबजपुरीत अडकून दिड्मूढ होण्याचा प्रसंग त्यांवर कधीच आला नाही. विलायतेस कमिटीच्या कामाला सन १८७१ मध्ये प्रारंभ झाला. १८७४ पर्यंत तिचे काम सुरळित व उत्साहपूर्वक चालले होते. हिंदुस्थानातल्या जमाबंदीच्या व्यवस्थेची तज्ज्ञ हिंदी व युरोपियन साक्षी-दाराकडून माहिती मिळवून तिच्यांत योग्य ते फेरफार करावयाचे, या उदार हेतूने प्रेरित होऊन त्यावेळीं राज्यारूढ असलेल्या ग्लॅडस्टन साहेबांच्या प्रधानमंडळाने कमिटी अस्तित्वांत आणली होती. पण कमिटीचे काम यथोद्देश शेवटास जाण्यापूर्वीच ग्लॅडस्टन साहेबांचे प्रधानमंडळ अधिकारभ्रष्ट झाले व त्याच्या अस्ताबरोबरच कमिटीचाही अस्त झाला. चार वर्षांच्या आयुष्यांत कमिटीने एकंदर चार प्रचंड ग्रंथ प्रसिद्ध केले. चारी ग्रंथांची पृष्ठसंख्या साडेतीन हजारांवर आहे. पार्ले-मेटानें नेमलेल्या कमिटीच्या अहवालांचीं बाडे ज्यांच्या पहाण्यांत असतील त्यांना माधवरावांनी पत्करलेलें काम किती कटकटीचें होतें याची कल्पना आल्याशिवाय रहाणार नाही. पण हे काम फार महत्त्वाचें होतें. या काळापर्यंत जमाबंदीच्या व्यवस्थेसंबंधी एकही पुस्तक प्रसिद्ध नव्हतें. खुद्द जमाबंदीखात्यांत नोकरी करणारांनाही अशा पुस्तकाच्या

अभावीं अडचण भासत असे, शिवाय हिंदी राजकारणाचा पायाशुद्ध अभ्यास करणारानांही त्याची आवश्यकता होती. हीं कारणें लक्षांत घेऊन माधवरावांनीं सदर कमिटीच्या रिपोर्टांचा अफाट दर्या घुसळून त्यांतले सार आपल्या देशबांधवांच्या हवाली करण्याची अवजड कामगिरी स्वीकारली. प्रथम त्यांनीं इंदुप्रकाशांत लेख लिहिले. या लेखांतल्या गुणाची पारख करून त्यांची स्तुति अनेक हिंदी वृत्तपत्रांनीं चालविली. लंडनच्या 'सेंटरडे रिव्यू' नामक एका वजनदार विलायतीपत्राने येथील गौरवाच्या ध्वनींत आपलाही सूर मिसळला. कमिटी नामशेष झाल्यानंतर माधवरावांनीं आपले लेख पुस्तकरूपानें प्रसिद्ध करावे, असें त्यांस त्यांच्या पुष्कळ मित्रांकडून प्रोत्साहन मिळालें. माधवरावांचे पुस्तक बाहेर पडण्यापूर्वीं सदर कमिटीच्या एका युरोपियन सभासदाने रिपोर्टांचा सारांश लिहिण्याची इच्छा जाहीर रीतीनें प्रदर्शित केली होती, पण ही इच्छा इष्टफलप्राप्तीच्या दृष्टीने निरर्थक ठरण्यासारखी परिस्थिति आढळून आल्यामुळे त्याने हा नाद सोडला. या युरोपियनाने आपली निराशा एका सभेत व्यक्त केल्यामुळे माधवरावांना आपला प्रयत्न कितपत यशस्वी होतो, याविषयी चिंता वाटणें स्वाभाविक आहे. परंतु त्यांनीं आपला उद्योग पुस्तकरूपानें प्रकाशांत आणलाच. श्रमसातत्य, विषयाच्या सारसर्वस्वाचे थोडक्यांत केलेलें निस्संदिग्ध स्पष्टीकरण, वगैरे गुण पाहून पुस्तककर्त्यांची हिंदी वृत्तपत्रकारांनीं मुक्तकंठाने वाहवा गाडली. इतकेच नव्हे तर अनुभवी तज्ज्ञांची अक्कल गुंग करून सोडणाऱ्या या जमाबंदीसारख्या क्लिष्ट विषयांतील माधवरावांचें प्राविण्य व प्रभुत्व पाहून सारकारांतल्या कित्येक अमंलदारांनीं प्रशंसापर अभिप्राय माधवरावांकडे पाठवून दिले. माधव-

रावांच्या या कामगिरींतली आणखी एक लहानशी गोष्ट सांगण्याजोगी आहे. नुसत्या रिपोर्टांच्या भाखडाचें वाचन करतां करतांच सामान्य बुद्धीचा मनुष्य हातटेकीस आला असता. परंतु माधवरावांची विशाल मति रिपोर्टांच्या प्रचंड पृष्ठसंख्येखालीं गडप न होतां त्या रिपोर्टांस पुरून उरली. विषयाची पूर्तता होण्यासाठीं माधवरावांनीं पुस्तकप्रकाशनापूर्वीं सगळ्या प्रांतांच्या राज्यकारभारांचे ताजे अहवाल वाचून टाकले आणि अशा रीतीने प्रकाशनाच्या तारखेपर्यंत जमाबंदीचा सारा तपशील आपल्या पुस्तकांत ग्रथित केला. या पुस्तकाची प्रसिद्धि १८७७ सालाच्या मार्च महिन्यांत झाली. कालानुक्रमदृष्टीने पहिल्यास हा पुढचा वृत्तांत अगोदर दिल्याचे वाचकांच्या लक्षांत आलेच असेल. असे करण्याचे कारण, माधवरावांच्या कार्याचा या दिवसांतला अष्टपैलू व्याप आणि विविधता वाचकांच्या गळीं उतरावी, हे आहे.

पुण्यास १८७३ सालीं सार्वजनिक सभेच्या कामाला जोरानें सुरुवात होऊन त्याच्या उबेने महाराष्ट्रांत पसरलेला राजकीय थंडपणा हटत चालला होता. माधवराव राजकीय चळवळीची जोपासना करून तिची उपयुक्तता व अभिरुचि लोकांत या सुमारास वाढवीत होते. या वर्षी सार्वजनिक सभेनें आपली पहाणी संपवून तिचा रिपोर्ट लहानशा पुस्तकाच्या रूपानें लोकांस व सरकारास सादर केला होता. या रिपोर्टांत अहमदनगर, सोलापूर वगैरे जिल्हांतील शेतकऱ्यांची सरकारच्या धोरणामुळे कशी हलाखी उडाली आहे, याची माहिती होती. सरकारच्या ओंजळीनें पाणी पिऊन दिवस काढण्याऐवजी स्वतंत्र रीतीनें आपल्या दुःखांचा विचार करण्याचा व त्यावर उपाय सुचविण्याचा घडा माधवरावांनीं पहाणी योजून व रिपोर्ट लिहून शिक्किल्ला- या

रिपोर्टने 'सार्वजनिक सभा' हो एक नजर ठेवण्यासारखी संस्था आहे, असा सरकारचा समज झाला व आणखी एक दोन वर्षांत सभेच्या चळवळीचा खरा सूत्रधार कोण हें देखील त्यांच्या ध्यानांत आलें.

माधवराव पुण्यास आल्यावर त्यांनीं सुरू केलेल्या दोन कार्यांची माहिती वर आलेली आहे. त्यांचें वास्तव्य पुण्यास होण्यापूर्वी एक दोन वर्षे 'फ्रेंडली मीटिंग' या नांवाची एक सभा धर्माचा विचार करण्यासाठीं स्थापन झाली होती. या सभेच्या बैठकींत भाग घेणाऱ्या लोकांना धर्माच्या समजुतींत व चालीरीतींत फेरफार करणें अवश्य आहे, असे वाटूं लागले होते. त्यांचा तसा थोडा थोडा प्रयत्नही चालू होता. या क्रमाला १८७० च्या नोव्हेंबरांत कै. वामन आबाजी मोडक यानीं जोराची गति दिली. विश्रामबागेत त्यांचे 'धर्माची आवश्यकता' या विषयावर जाहीर भाषण झाले, त्या भाषणाने जी जागृति केली तोच आपला मुहूर्त समजून प्रार्थनासमाज स्थापन करण्याची 'फ्रेंडली मीटिंग' मधल्या मंडळीने खटपट आरंभली आणि निष्कारण विलंब न होऊं देतां रविवार ता. ४ डिसेंबर १८७० या दिवशीं त्यांनीं आपल्या धर्मसुधारणेच्या इच्छेला मूर्तस्वरूप दिले. प्रार्थनासमाजाच्या आरंभापासून स्वतःच्या मृत्यूपर्यंत चिंतामण सखाराम चिटणीस या नांवाच्या एका अंमलदाराने या कामी अत्यंत परिश्रम घेतले. पुण्याच्या प्रार्थनासमाजाला चिरस्थायित्व आणून देण्याला माधवरावांचे श्रम जितके कारणीभूत झाले तितकेच चिटणीसांचे श्रम कारणीभूत झाले आहेत. पुण्याला १८७८ च्या मे महिन्यांत प्रार्थनासमाजाचें मंदिर तयार झालें. मंदिरामिमिक्त झालेल्या खर्चापैकीं सवा सहाशें रुपयांचें कर्ज चिटणीसांनीं फेडलें, यावरून त्यांची कळकळ लक्षांत येण्यास

हरकत नाही. माधवराव पुण्यास आल्यानंतर त्यांनी पदरमोड व अंग मेहेनत करून समाजाला उर्जितावस्था प्राप्त होण्याकरितां उद्योग चालविला होता.

समाजसुधारक या नात्याने माधवरावाच्या कर्तव्यनिष्ठेची परीक्षा घेणारी एक आपत्ति त्याच्यावर ता. ३ आक्टोबर १८७३ रोजी कोसळली. माधवरावांच्या उत्कर्षाचा प्रारंभ आणि त्यांच्या तरुण सहचारिणीच्या प्राणघातक आजाराचा प्रारंभ एकदम झाला. त्यांच्या प्रथम पत्नी सौ. रमाबाई यांना पुण्याची हवा मानवना; कदाचित् मुंबईच्या हवेने त्यांच्या प्रकृतीत केलेली रोगबीजांची पेरणी पुण्यास फळाला येऊ लागली असेल. तेथे आल्यापासून त्यांना जीर्णज्वराने ग्रसले. हवापाण्याच्या फेरबदलामुळे उत्पन्न होणारे हे सामान्य दुखणें नसून त्यांचा आजार दुःसाध्य रोगाचा दर्शक आहे, असे समजल्यावर नामांकित वैद्यांचे औषधोपचार सुरू करण्यांत आले. परंतु रोगाचें पाऊल मागें पडेना. दिवसेदिवस तो बळावत चालला आणि शेवटीं डाक्टर वैद्यांनीं रमाबाईस क्षयरोगाची बाधा झाल्याचा निकाल सांगितला. क्षयरोगाने एकदां माणसांच्या शरीरांत घर कले म्हणजे तो रुग्णाच्या प्राणांबरोबरच तेथून बाहेर पडतो; कितीही जालीम गुणकारी औषधांचा मारा केला तरी तो हलत नाही, हे सांगावयास नको. रोग असाध्य ठरला तरी माणसाची आशा नष्ट होत नाही. त्यांतून माधवराव म्हणजे खंबीर आशावादी. त्यांनीं औषधोपचारांची जोखीम आपल्या डोक्यावर घेतली. कोर्टाचें काम संभाळून दिवसां व रात्रीं वेळच्यावेळीं माधवराव स्वतः आपल्या हाताने औषध देत असत. रात्रीच्या रात्र अलोचन जागरणें घडलीं तरी त्याची माधवरावांनीं फिकीर केली नाही.

औषधोपचारांत त्यांनीं स्वतःच्या कष्टाकडे पाहून कव्हांही हयगय होऊं दिली नाही. पण औषधोपचार आणि माधवरावांची परिचर्या ही वाया जाऊन कार्तीक शुद्ध षष्ठी शके १७९५ म्हणजे उपरिनिर्दिष्ट तारखेस माधवरावांना विधुरावस्थेंत लोटून त्यांची प्रथम पत्नी स्वर्गलोकीं निघून गेली.

लहानपणापासून आपल्या आयुष्यांतल्या कौटुंबिक सुखदुःखाची सुशील भागीदारीण तरुणपणाच्या आणि सांसारिक भरभराटीच्या ऐन रंगात परलोकीं चालती झाल्याचे पाहून माधवरावांच्या शोकास सीमा उरली नाही. बहिष्काराच्या अनुभवांत माधवरावांनी 'आपल्या घरी एखादा मृत्यु घडून आल्यास समाजाकडून कोणाची मदत होत नव्हती' अशी एक गोष्ट सांगितल्याचे वाचकांना स्मरत असेल. कदाचित् माधवरावांना हा अनुभव याप्रसंगीच आला असेल. दुःखांत सुख म्हणून त्यांनीं अगदीं उत्तरकार्यापर्यंतचे सर्व संस्कार आपल्या हातून घडल्या-बद्दल समाधान मानले असेल. परंतु त्यांना अपरिमित शोक झाला, आणि पुढे सुमारे वर्षभर मृतपत्नीच्या स्मरणाने त्यांच्या डोळ्यांतून अश्रु गळले नाहींत असा एकही दिवस गेला नाहीं. शोकावेग आवरण्याकरितां त्यांनीं तुकाराम महाराजांच्या अभंगांची पारायणे चालविली होती. पण हृदयस्पर्शी करुणापर प्रेमळ अभंग आला कीं, त्यांच्या डोळ्यांतून वाचतां वाचतां अश्रुधारा वाहूं लागत. परमेश्वराला दयासागर असें विशेषण लावण्यांत येते; पण हा दयासागर आपल्या बाबतींत कसा कोरडा ठणठणीत पडला. आपणास त्याच्या कृपेचा एखादा सूक्ष्म बिंदु कां लाभूं नये, का ईश्वराला दयासागर हे नांव भ्रमानें विनाकारण देण्यांत आले आहे, असें ईश्वराविषयीं माधवरावांच्या हृदयांत शंकांचें

काहूर माजले होते. यावेळीं त्याचे भावी चरित्रकार गणपतराव मानकर हे देखील शोकाच्या भोवऱ्यांत सांपडले होते. त्यांना सांत्वनपर पत्र लिहितांना माधवरावांनीं आपल्या विचारांची छाया प्रकट केली आहे. ते म्हणतात:—*

अशा प्रकारचा दैवदुर्विपाक अनुभवास आला म्हणजे मनुष्य कितीही ईश्वरनिष्ठ असला तरी त्याची विवेकशक्ति बुचकळ्यांत पडून पापमय निराशेचा, ईश्वर द्रोहाचा, नास्तिक्याचा त्याच्या चित्तावर पगडा बसतो. दुःखानें अतःकरण विव्दल झाले असतां मित्रमडळी तात्त्विक उपदेश करण्याच्या भरीस पडते; पण तसें करणें योग्य नाही. शोकाने होरपळलेल्या अंतरंगांत 'जगाचा व्यवहार पुष्पकुजासारखा एकान्तिक सुखाने भरलेला नाही' असा बोध प्रकट झाल्यानंतर मनुष्याला सात्वनाला उपदेश रुचतो.

वरील उताऱ्यात माधवरावाच्या अंतःकरणाची स्थिति उमटलेली असून त्यावरून अनेक अनुमाने काढतां येतात. माधवराव याप्रमाणें विरहावस्थेच्या मनःस्थितीशीं झगडत असतां त्याच्या वडिलांनीं नव्या विवाहाची तयारी चालविली होती. पत्नीच्या मरणाला व त्यापासून होणाऱ्या दुःखाला गोविंदरावांच्या मनोरचनेत कितीसें मानाचे स्थान मिळालें होते, याविषयीं त्यांनीं नव्या पिढीची, माधवरावांची जननी दिवंगत होतांच तेरावें उरकल्यानंतर अवध्या तीन दिवसांनींच द्वितीय विवाह करून, खात्री पटविली होती. घरांतला एखादा अतिशय उपयोगाचा जिन्नस हरवला म्हणजे मनुष्य ज्याप्रमाणें तांतडीने बाजारांतून दुसरा जिन्नस आणून पहिल्याची उणीव भरून काढतो, त्याचप्रमाणेंच बायकांच्या बाबतींत हिंदूसमाजांतली दृष्टि आहे. माधवराव, त्यांची पत्नी

* या पत्राचा उतारा वाचकांना मानकरांनीं लिहिलेल्या चरित्राच्या पहिल्या अर्णांत पृ. २२ वर पहायला सांपडेल.

वारली तेव्हां एकतीस वर्षांचे होते. वयोमानानुसार माणसांच्या कर्तबगारीला आणि विचाराला परिपक्वता येते, हे सामान्य माणसांना लागू असणारें तत्त्व झुगारून सरकारने त्यांच्याकडे मोठी कामगिरी दिली होती. पण सरकारांतल्या लोकाना जशी माधवरावांच्या गुणांची पारख होती, तशी त्यांच्या पित्याला नव्हती. आपला माधव नव्या विचाराच्या लाटेतला एक अग्रेसर आहे, त्याची मित्रमंडळी त्याला भर घालील, तो नवीन सामाजिक सुधारणेच्या विचारांना बळी पडेल व एखाद्या विधवेच्या गळ्यांत मंगळसूत्र बांधून सगळ्या प्रपंचावर निखारा ठेवील अशी, सून गेल्यापासून, गोविंदरावांच्या मनाला दारुण चिंता जडली होती. त्यांनीं माधवरावाच्या टपालाची मधल्या मध्ये जप्ती करून मित्रांचे सांत्वन किंवा प्रोत्साहन मुलापर्यंत न पोचू देण्याचा बंदोबस्त ठेवला. सुनेच्या मृत्यूची वार्ता समजतांच ते मुद्दाम कोल्हापुराहून पुण्याला आले. टपालाची व्यवस्था झाल्यावर ते मुलींचा शोध करूं लागले. टपालामागून मुंबईचे मित्र समक्ष भेटतील, यासाठी त्यांचे हेलपाटे सुरू होण्यापूर्वीच जुन्या रीतीप्रमाणें योग्य वधू पाहून माधवरावांचे दोन हाताचे चार हात करून मोकळे व्हावें, असा गोविंदरावांनीं निश्चय केला. मुलींच्या शोधांतील त्वरेचें हें एक कारण होते. या सुमारास जुन्या सरदार घराण्यांतील एक गृहस्थ आपल्या मुलीला स्थळ पहाण्याकरितां पुण्यास आले होते. यांचें नांव माधवराव अण्णासाहेब असें होतें. त्यांच्या पूर्वजांनीं पेशवाईमध्ये समशेरबहादरी गाजवून सरदारीचीं इनामे संपादन केलीं होती. एकदां यांचे घराणें पेशवाईतील प्रख्यात इनामदारांत गणलें जात होतें. अण्णासाहेबांची व गोविंदरावांची गांठ पडल्यावर त्यांची मुलगी आपल्या मुलाच्या इन्नतील शोभण्याजोगी

अनुरूप आहे, असे गोविंदरावांच्या मनाने घेतलें. पण त्याकाळांत गुरांप्रमाणे दारोदार मुली घेऊन हिंडण्याचा हल्लींसारखा प्रघात नव्हता. त्यांतून अण्णासाहेब हे घरंदाज सरदारी बाण्याचे गृहस्थ होते. त्यांनीं 'मुल्गी पसंत पडल्याखेरीज पुण्याला आणणे शक्य नाही' असें स्वच्छ सांगून टाकल्यामुळे गोविंदरावांनीं आपल्या घरचे 'बाळंभट वाट्टे' नांवाचे विश्वासू आश्रित अण्णासाहेबांच्या बरोबर पाठवून दिले. त्यांनीं मुल्गी पसंत केली आणि अण्णासाहेब, वाट्टे व मुल्गी अशी मंडळी टपालाच्या टांग्याने पुण्यास येऊन दाखल झाली.

आपल्या विवाहाची तयारी वडिलांनीं जारीने चालविली आहे, हे माधवरावांच्या ध्यानांत आल्यानंतर त्यांचे व गोविंदरावांचे बोलणे सुरू झाले. माधवरावांच्या आयुष्यांत असा प्रसंग पूर्वी केव्हांही उत्पन्न झाला नव्हता. माधवरावांना आपले वडील लग्नाची घाई कोणत्या भयास्तव करित आहेत, हे समजले होते. आपली बहीण एकविसाव्या वर्षी सौभाग्यास आंचवली व ती व्रतस्थ राहून दिवस कंठीत असल्याचे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर होते. म्हणून त्यांनीं वडिलांशीं बोलतांना या गोष्टीचा उल्लेख केला आणि आपण पुनर्विवाह करूं नये अशी इच्छा असल्यास पुनश्च आमरण विवाह करणार नाहीं, अशी वडिलांसमक्ष शपथ बहाण्यास माधवराव तयार होते. आपणास विलायतला जावयाचें आहे, या करितां आणखी सहा महिने वाट पहावी असे त्यांनीं गोविंदरावांस सुचवून पाहिलें. पण मुल्गा ऐकत नाहीं असा समज होऊन, उलट गोविंदरावांचा राग वाढूं लागला. अखेरीस लग्नाच्या पाशांतून सुटका होण्याचा मार्ग दिसेना, तेव्हां माधवरावांनीं 'मुल्गी गांवातली नसावी, घराणें कुलीन व नांवाजलेलें असावें, मुलीच्या रंगारूपपेक्षां कुलीनतेकडे

लक्ष दार्वे' अशा लग्नाच्या अटी तीर्थरूपास कळविल्या. ही निरोपा-
निरोपीची किंवा समक्ष चर्चा चालू असतां मुल्गी घेऊन अण्णासाहेब
पुण्यास आले. त्यांजकडे जाऊन गोविंदरावांनीं मुल्गी पाहून पसंत
केली व 'तुम्ही माधवरावांस भेटा' अशी त्यांनीं अण्णासाहेबांस सूचना
दिली. त्याप्रमाणे अण्णासाहेब माधवरावांच्या भेटीस गेले. माधवरा-
वांनीं त्यांच्याजवळ लग्न लांबणीवर टाकण्याची गोष्ट काढली. 'पुन-
र्विवाहाचा पक्ष घेतल्यानें आपण बहिष्कृत आहों, बहिष्कृताला तुम्ही
आपले मुल्गी देणार आहां, लग्नासाठीं आपण प्रायश्चित्त घेणार
नाहीं' असेही सांगून पाहिले; परंतु अखेरीस प्रायश्चित्ताच्या एका
गोष्टीशिवाय माधवरावांना कोणत्याच गोष्टींत यश मिळालें नाहीं.
त्यांचा विवाह मार्गशीर्ष शुद्ध ११ शके १७९५ (डिसेंबर १८७३)
रोजीं निर्विघ्न पार पडला.

प्रथमपत्नीच्या निधनाने माधवरावांस जितके दुःख झालें नसेल
तितके या विवाहाने झालें असल्याचा संभव आहे. माधवरावांवर
चोहोंकडून टीकेची आग पांखडण्यांत येऊं लागली. या टीकेच्या
दंगलींत माधवरावांना पाठीराखा असा कोणीच राहिला नाहीं. मित्र
देखील शत्रूंच्या गोटांत गेले. माधवरावांनीं कुमारिकेशीं लग्न करून
विधवाविवाहाच्या पक्षाशीं दगलबाजी केली, तत्त्वद्रोहाचें जीविताला
आणि कर्तृत्वाला कलंक फासणारे घोर पातक त्यांच्या हातून घडलें,
सामाजिक सुधारणेची हत्या केली, असा मित्रांचा त्यांवर आरोप होता.
शत्रूंच्या टीकेंत साहजीकच उपहासाचा भाग अधिक आहे.
विधवाविवाह पसंत नसल्यानें माधवरावांचे कृत्य त्यांना तत्त्वतः इष्ट
होतें; परंतु स्वतःवर प्रसंग येतांच सुधारणेचे पुरस्कर्ते माघार घेतात,

असे म्हणून, माधवरावांची टर उडविण्याला त्यांस संधी मिळाली. माधवरावांनीं इहलोक सोडल्याला पाव शतक होत आले, तरी सामाजिक सुधारणेचा विषय निघाला कीं, माधवरावांच्या द्वितीय विवाहाकडे उपहासाने बोट दाखविले जाते, मग त्यावेळीं त्यांच्यावर कसा गहजब उडाला असेल, याची कल्पनाच करणे योग्य. परंतु बारकाईने या गोष्टीचा विचार केल्यास, माधवरावांचा दोष सकृद्दर्शनी वाटतो तितका तीव्र नसल्याचे समजण्याला उशीर लागत नाही.

पितृभक्ति, पित्याचा वृद्धापकाळ आणि सगळ्या संसाराच्या स्वास्थ्याची जबाबदारी, या गोष्टी जमेस धरून माधवरावांच्या द्वितीय विवाहाचे परीक्षण केल्यास दोषारोपाला बोधटपणा येतो. माधवराव महान् पितृभक्त होते, ही गोष्ट हंटरसाहेबास पाठविलेल्या पत्रांतल्या उताऱ्यावरून वाचकाच्या लक्षांत आली असेल. आपल्या पंक्तिसंसर्गाच्या संशयामुळे समाजाकडून पित्याला उपसर्ग पोचूं नये म्हणून, त्यांनीं स्वतःच्या घरात स्वतःस अंपक्त करून घेतले होते. त्यांच्या पितृभक्तीत कृतज्ञतेचा अंश भरपूर होता. पित्याने आपल्या विद्यार्जनासाठीं सर्वप्रकारे मदत केली, या विषयीं माधवरावांना विलक्षण कृतज्ञता वाटत असे. पित्याचें मन मोडण्याचा त्यांना लहानपणापासून केव्हांही प्रसंग आला नव्हता. त्यामुळे पित्याविषयींच्या आदराचें मनावरील नियंत्रण एकदम पायाखालीं तुडवून कवळ आपल्या तत्त्वांचे इमान राखण्याचें धाडस त्यांस यावेळीं करवले नाही. समाजाच्या प्रेमाला ते अगोदरच मुकले होते. पित्याचा मनोदय धाब्यावर बसून जर त्यांनीं एखाद्या गतभर्तृकेला सनाथ केले असते, तर संसारांतल्या ममत्वापासून दूर ढकलले जाऊन बहिष्काराच्या हद्दपारीपेक्षांही अधिक निर्जनते-

मध्ये दिवस कंठण्याची पाळी त्यांजवर आली असती. बहीण, आई, बंधु, चुलती या प्रेमाच्या माणसांचा व त्यांचा विधवाविवाहानें संबंध तुटला असता. त्यांचे वडील या लग्नानंतर पुढे चारच वर्षांनीं परलोकवासी झाले. सगळ्या संसारांतला कर्तेपणा यामुळे उघडच माधवरावांच्या अंगावर पडला. माधवरावांनीं लग्नाच्या बाबतींत आपला हेका तडीस नेला असता, तर त्यांच्या कुटुंबपरिवाराची दैना उडण्याचा संभव होता. पितृभक्ति आणि सांसारिक कर्तेव्य या मुद्द्यांबरोबरच आणखी एक मुद्दा ध्यानांत ठेवणे अवश्य आहे. पथमपत्नीचा वियोग झाल्यास प्रत्येकाने विधवेशींच विवाह केला पाहिजे, असा विधवाविवाहाचा पुरस्कार करतांना त्यांनीं आग्रह धरला होता कीं काय, हाच तो मुद्दा आहे. विधवाविवाहाला समाजाने घातलेली आडकाठी मोडून टाकण्यापुरताच त्यांचा उद्योग होता. विधवाविवाहाबद्दलचा प्रतिबंध फोडून विधवांना सौभाग्यप्राप्तीचा मार्ग खुला करून देणे, हें त्यांचे ध्येय होते. मार्ग मोकळा झाला म्हणून जशी प्रत्येक विधवेवर त्या मार्गाने जाण्याची सक्ती नव्हती, त्याच प्रमाणें विधुरांवरही सक्ती नव्हती. पुढे सामाजिक परिषदेमध्ये यासंबंधी जे ठराव झाले आहेत, त्यामध्ये चाळिशी उलटलेल्या विधुराने अल्पवयस्क बालिकेला वरण्याऐवजीं विधवेला अर्धांगित्वाचा मान द्यावा, अशा अर्थाचे ठराव आहेत. अशा स्थितींत माधवरावांनीं आपल्या तत्त्वाचा अनादर केला म्हणून त्यास नांवें ठेवणें कितपत योग्य आहे, याचा वाचकांनींच निर्णय लावावा. या समर्थनाची दिशा ज्यांना रुचणार नाही, त्यांना भीष्म, राम, यांच्या चरित्रांतही उदात्त भाग आढळणार नाही. पितृभक्त आणि संसारकर्तेव्य परायण अशा माधवरावांचे चित्र डोळ्यासमोर उभें केलें व पुनर्विवाह

करून जगांतून उठल्याप्रमाणे व्यवहार करणाऱ्या माधवरावांचे चित्र त्याच्या तुलनेला घेतले, तर पहिले चित्र जास्त बोधप्रद आणि हृदयंगम वाटते. समाजांत राहून सुधारणा करावयाची, हे माधवरावांचे एक तत्त्व होते. विधवाविवाहाचा वाचिक पुरस्कार त्यांनी कृतीत वठविला असता, तर अगोदरच दुरावलेला समाज आणखी दूर गेला असता व मग माधवरावांच्या कर्तबगारीचे क्षेत्र संकोचले असते. वास्तविक त्यांना लौकिक दृष्टीने कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. ते कोणावर अवलंबून नव्हते. उलट त्यांच्यावरच सगळा प्रापंचिक गोतावळा अवलंबून होता. समाजाचा बहिष्कार त्यांनी जुमानला नव्हता, अर्थात्, त्यांच्या धैर्याची कसोटी पूर्वीच होऊन गेली होती. तरी त्यांनी वडिलांच्या शब्दाखातर शत्रुमित्रांना सारखाच दूषणीय वाटणारा मार्ग स्वीकारला. यावरून त्यांचा कमालीचा स्वार्थत्याग दिसून येतो.

गतभर्तृकेऐवजीं कुमारिकेशीं विवाह केला, हे विवाहाचे स्वरूप क्षणभर दोषास्पद मानले व माधवरावांच्या कृतीचा जास्त विचार केला, तर त्यांनीं विवाहसंस्कारांतल्या कित्येक चालीरीतींच्या बिड्या तोडून टाकल्याचा देखावा पहावयास सांपडतो. प्रत्येक संस्कारांत साधेपणा व गांभीर्य असावे, असे त्यांचे मत होते. त्यास अनुसरून त्यांनीं आपला विवाह शेवटास नेला. विवाहाच्या दिवशीं त्यांनीं कोर्टांतून रजा घेतली नव्हती. नित्याप्रमाणें कोर्ट सुटल्यावर ते घरीं आले. होमहवनादि वेदोक्त कर्में त्यांनीं केलीं आणि रात्रौ नूतन पत्नीसह पायांनीं चालत येऊन त्यांनीं गृहप्रवेश केला. एवढाच त्यांच्या द्वितीय विवाहाचा वृत्तांत आहे. पित्याच्या इच्छेला मान देऊन त्यांनीं अप्रत्य-

क्षपणें किती तरी कार्ये साधले. सासरा जुन्या चालीचा व सरदार घराण्यांतला, म्हणजे परंपरेचा संरक्षक, असें म्हणावयास हरकत नाही. त्याच्याकडून प्रायश्चित्ताचे बंड पोकळ असल्याचा एक प्रकारें कबूली-जबाब घेतला. मुलगा लानाला तयार झाला यांत सारें भरून आलें, अशा समजुतीमुळे लनसंस्कारांतल्या अनवश्यक रूढाचारावर तिलांजलि देण्यास माधवरावांचे वडील तयार झाले हा परिणाम कशाचा ? हें त्यांनीं योजलेल्या तत्त्वप्रसाराच्या पीछेहटीचेच लक्षण समजतां येईल काय ? पुढेही त्यांच्या तत्त्वांची पीछेहाट झालेली आढळत नाही. विधवाविवाहाच्या कार्यावर त्यांच्या प्रोत्साहनाचें व आश्रयाचें छत्र अखंड कायम होतें. त्यांच्या हयातींत विधवांच्या विवाहाचा क्रम बिलकूल बंद पडला नाही. उलट असे दाखवितां येईल कीं, समाजाची प्रतिकूलता मागे हटवून, विधवांच्या सौभाग्यसंवर्धनाच्या कामगिरीला त्यांनीं फार मोठ्या प्रमाणांत विजयी करून सोडले.

विवाहानंतर दोन महिन्यांनीं, माधवराव आपल्या मित्रमंडळीसह चार महिन्याची रजा घेऊन हिंदुस्थानांतल्या मुख्य मुख्य प्रांतांचें निरीक्षण करण्याकरितां निघून गेले. या प्रवासांत त्यांनीं पंजाबांत लाहोरपर्यंत मजल मारल्याचा उल्लेख सांपडतो. आपण जगाच्या भूगोलाची उठाठेव करतो, पण आपला देश आपण पाहिलेला नाही, आपल्या देशाचें अवलोकन करावें या हेतूनें त्यांनीं प्रवास केला. ठिकठिकाणीं त्यांनीं ओळखी केल्या. माधवरावांनीं या पर्यटनांत स्वदेशाच्या निरनिराळ्या भागांतली आर्थिक, सामाजिक, धार्मिक स्थिती पाहून टाकली असेल, हें अनुमान, त्यांच्या सर्वकष स्वभावाकडे आणि ज्ञानोत्सुक बुद्धि-मत्तेकडे पाहिल्यास चुकीचें ठरणार नाही.

यानंतर सार्वजनिक सभेने माधवरावांच्या प्रेरणेस अनुसरून बजावलेली कामगिरी म्हणजे विलायतच्या पार्लमेटांकडे पाठविलेला अर्ज, ही होय. 'जबाबदार राज्यपद्धति' हा शब्द आतां अतिशय परिचयाचा झाला आहे. १८७४ सालांत हा शब्द मुळींच परिचित नव्हता. परंतु माधवरावांनी 'जबाबदार राज्यपद्धतीच्या' मागणीचा अर्ज तयार करून तो वृत्तपत्रांकडे, मोठमोठाल्या अधिकाऱ्यांकडे व पार्लमेटांकडे धाडून दिला. आजचे जबाबदार राज्यपद्धतीचे ध्येय आणि या अर्जांत प्रकट झालेले ध्येय, यांमध्ये थोडेसे अंतर आहे. हिंदुस्थानाचे प्रतिनिधि विलायतच्या पार्लमेटांत असावे, आणि हिंदी राज्यकारभाराचे प्रश्न त्यांच्या संमतीने सोडवावे अशा अर्थाचा मजकूर या अर्जांत आहे. आपल्या अर्जाला लोकांचा पाठिंबा आहे, हें दाखविण्याकरितां व राजकीय उद्दारांच्या साध्याविषयी लोकांत जागृति होण्याकरितां, अर्जावर हजारो लोकांच्या सहा घेण्यांत आल्या. हिंदी मतदारांनी निवडलेले प्रांतोप्रांतीचे एकंदर अठरा प्रतिनिधि पार्लमेटांत पाठविण्याचा हक्क हिंदी जनतेला असावा, जो कोणी सालीना पन्नास रुपयांपर्यंत कर भरीत असेल त्याला मतदानाचा हक्क देण्यांत यावा, असे या अर्जांत आणखी म्हटले आहे. हा अर्ज प्रसिद्ध झाल्यानंतर कित्येक देशाभिमानी शिक्षितांनी त्याविषयी कसे कुचेष्टेचे प्रलाप काढले, याचा जर कोणाला पुरावा पहावयाचा असेल, तर त्यांनी 'निबंधमाला' वाचावी. या अर्जाचे खरें महत्त्व देशहिताचे चिंतन करणारांनाही समजलें नाहीं, हें निबंधमालेंत त्यासंबंधी आलेल्या निंदाव्यंजक मजकुरावरून गळीं उतरते. आपला अर्ज हातांत पडतांच विलायतचे सरकार देणगीचे गाठोडें आपल्या पदरांत टाकील, असा माधवरावांचा

किंवा त्यांच्या सल्ल्यास वश होऊन अर्ज पाठविणाऱ्या सार्वजनिक सभेच्या इतर चालकांचा ग्रह नव्हता. इंग्रज सरकार फक्त आपल्या मागणीची वाट पहात आहे; मागणीचा कागद हातांत पडतांच प्रजेच्या हातावर राजकीय हक्कांच्या देणगीचे उदक सोडून ते मोकळे होईल, असा माधवरावांचा केव्हांही समज नव्हता. त्यांना या अर्जाचे महत्त्व राजकीय शिक्षणाच्या दृष्टीने अधिक वाटत होते. आपण कोणत्या अवस्थेत आहोत, आपल्याला हक्क आहेत की काय, असल्यास त्यांची मागणी करण्याला कांहीं हरकत आहे की काय, हरकत नसल्यास ते मागावे कसे, आपल्यावरील राज्याची घटना कोणत्या स्वरूपाची आहे, या राज्यघटनेवर हिंदी लोकमताचा दाब बसण्याला कोणते दृश्य उपाय आहेत, वगैरे राजकीय विषयांचे ज्ञान लोकांना व्हावे, त्यांना राजकारणांतले ध्येय गांठण्याचे मार्ग समजावे, त्यांना त्या ध्येयाच्या सिद्धीची तळमळ लागावी, त्यांनी अहर्निश राजकारणाचा विचार करावा, या हेतूने माधवरावांनी हा अर्ज तयार केला होता. महाराष्ट्रच नव्हे, तर सारे भारतवर्ष त्यावेळीं राजकारणाच्या अज्ञानामध्ये स्वस्थ घोरत पडले होते. हाताच्या बोटार मोजतां येण्याजोग्या कांहीं अल्प-संख्य पुढाऱ्यांमध्ये जागृति उत्पन्न झाली होती. ते आपल्या इतर अज्ञानमग्न सोबत्यांना हाका मारून जागे करण्याचा यत्न करित होते. सामान्य जनतेला त्यांचा राजकीय उपदेश म्हणजे वेडाच्या लहरींतली बडबड आहे, असेच वाटत होतें. ज्याच्या दृष्टीला भविष्य-काळाच्या पोटांत घुसून आपल्या नियतीचा थांग लावण्याचें सामर्थ्य नव्हतें, त्यांच्यावर या जागृतीचा परिणाम निराशाजनक झाला व ते राजकीय उद्बोधकांना अविचारी भ्रांताच्या मालिकेत गुंफून

उपहास करूं लागले. प्रत्येक राघांतील जनतेला जागृति आणि सुषुप्तीच्या संधिकाळांत असाच अनुभव येतो. हा निराशेचा अनुभव शाश्वत किंवा आचंद्रदिवाकर टिकणारा नव्हे. आत्मविश्वासाचा अभाव आणि अज्ञानाचा प्रभाव, आपल्या उपदेशाने कमी कमी होऊन अखेरीस पूर्ण जागृत झालेली जनता आपली मते प्रहण करील, अशी दूरदर्शी ज्ञात्यांना खात्री असते. माधवरावांना अशीच खात्री होती. जबाबदार राज्यपद्धतीच्या मर्यादित मागणीचा आवाज महाराष्ट्राच्या निःशब्द राजकीय वातावरणांत उठतांच, सरकारी अंमलदार कान व डोळे टवकारून या अश्रुतपूर्व घटनेचे कारण शाधूं लागले. मूठभर राजकारणी वेड्यांचा हा खेळ आहे, असे मानून बाकीची समस्त जनता उपहासबुद्धीने त्याकडे पहात होती; पण तिचे अंतिम कल्याण सुचविणारा व राजकीय महत्वाकाक्षाना प्रफुल्लित करणारा हा आवाज असल्याने त्या आवाजाचा अनुकूल पडसाद काढण्याची प्रवृत्ति तिच्यांत बळावण्याला फारसा विलंब लागला नाही.

हा अर्ज सार्वजनिक सभेने प्रसिद्ध केला, त्यावर्षी गुजराथेतील महाराष्ट्रीय संस्थानिकावर संकटाच्या कृष्णछाया पसरत चालल्या होत्या. या संकटाने १८७५ सालाच्या पहिल्याच महिन्यांत या संस्थानिकाचें सिंहासन हिरावून घेतले. खालची बैठक सुटल्याबरोबर त्याच्यांत कांहींच अवसान उरले नाही. तो निराधार झाला. स्वतःच्या राज्यांत त्याची सामान्य गुन्हेगारासारखी असहाय व निस्त्राण स्थिति झाली. बडोद्याचे दुर्दैवी राजे महाराराव गायकवाड यांची ही हकीकत आहे. भावाच्या मरणानंतर राज्यावर बसून पुरीं चार वर्षेही लोटलीं नव्हतीं, तोंच त्यांची वरच्याप्रमाणें निस्सीम दुर्दशा उडाली. या चार वर्षांत त्यांच्या व तेथील इंग्रज रे सिडें-

टांच्या कितींदा तरी झटापटी झाल्या. मल्हारराव आपल्या ऐटींत व इंग्रज रेसिडेंट आपल्या गुर्मींत, अशी दोघांचीं तोंडे विरुद्ध दिशेस असल्यानंतर त्यांच्यांतला बेबनाव नाहीसा करण्याच्या खटपटींत शिरणाराच तोंडघशीं पडायचा. राजकीय चळवळींतले पितामह दादाभाई नौरोजी यांच्याकडे या धामधुर्मींत मल्हाररावांच्या हाताखाली दिवाणगिरी करण्याची पाळी आली होती. त्यांनीं उभयपक्ष सामोपचाराच्या रस्त्यावर आणून, त्यांच्यांतल्या कटकटीला दिलसफाईच्या जोरावर घालविण्याचा यत्न केला, पण स्वतः ते सरळ स्वभावाचे असल्याने, शेवटीं त्यांनाच अपेशी ठरून दिवाणगिरी सोडावी लागली. १८७४ च्या अखेरीस मल्हाररावांवर विषप्रयोगाचा आरोप घालून रेसिडेटाने आपला बार उडविला. या बारामुळेंच मल्हारराव एकदम सिंहासनाखालीं आले व खटल्याच्या जाळ्यांत सापडून सत्ताशून्य झाले. त्यांची संस्थानांतल्या फुटक्या कवडीवर देखील मालकी राहिली नाही. स्वतःच्या वचावाकरितां वकील सालिसिटर देण्याचे आवश्यक असतांही त्यांस कांहीं करतां येईना. लाचार होऊन त्यांनीं व्हाइसरायसाहेबांना आपली स्थिति तारेनें कळविली. मल्हाररावांच्या अकिंचन दशेचा बोभाटा होऊन, त्याची लाट पुण्यास येतांक्षणीं सार्वजनिक काकांनीं या दुर्दैवी राजास एक लक्ष रुपयांच्या मदतीचें आश्वासन तारेनेच पाठवून दिलें. बडोदें राज्यांत लोक स्वस्थ होते; गुजराथ प्रांताने आपले तोंड घट्ट मिटून धरलें. महाराष्ट्र वस्तुतः बडोद्यापासून दूर, पण त्याने मल्हाररावांच्या आपत्तीला तोंड दिलें. जानेवारीच्या पंधराव्या तारखेस पुण्याला जाहीर सभा भरली. सर्व जातीचे, सर्व वर्गाचे सुमारे तीन हजार लोक जमले. माधवरावांनीं व्हाइसरॉय साहेबांकडे पाठविण्याकरितां तयार

केलेला अर्ज सभेने पसंत केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला आतां वेगळाच रंग चढूं लागला.

मल्हारराव आणि इंग्रज रेसिडेण्ट यांच्यांत विरोध उत्पन्न झाल्या-
नंतर एकदां रेसिडेण्टाने सरकारांत, मल्हारराव दक्षिणेमध्ये आपले हस्तक
पाठवून राजद्रोहाचा फौलाद करीत आहेत, अशा अर्थाची बातमी दिली
होती. पुणेकरांनीं जेव्हा मल्हाररावाची पाठ राखण्याचा इरादा जाहीर
केला, तेव्हांही रेसिडेण्टाची बातमी खरी असावी असा, सरकारचा संशय
दृढावला. माधवरावांनाही सरकारी संशयाची कुणकून कळलेलीच होती,
म्हणून त्यांनीं तयार केलेल्या अर्जांत महाराष्ट्राचा आणि बडोदेंसंस्था-
नचा संबंध कोणत्या स्वरूपाचा आहे, ते स्पष्ट रीतीने व्यक्त केले
आहे. बडोद्याच्या विपन्न महाराजाच्या हिताहितसंबंधीत पुणेकरांनीं
लक्ष घालणे म्हणजे विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करण्यासारखा
रिकामा उद्योग नसून, ते त्याचे जिव्हाळ्याचें कर्तव्य आहे, हे सरका-
रला पटविण्याकरिता माधवराव अर्जांत लिहितात:—

Your memorialists, as the inhabitants of the late Capital of the Peishwas are bound by diverse ties of interests and relationship with the outlying conquests of the once great Maratha Confederacy, represented by the states of Baroda, Indore, Gwalior etc. They feel legitimate interest in the progress and well-being of those states, which maintain in their various service and by means of their large charities a considerable number of their fellow-countrymen, who have settled in those parts of these states. The Gaikwar kingdom, as being the oldest, richest and and nearest, has always been regarded as having greatest claim upon the affection of the people.

इंग्रजी भाषेच्या ज्ञात्यांना वरील उताऱ्याच्या प्रत्येक वाक्यांत किती स्वाभिमान भरलेला आहे, ते सांगावयास नको. आपण पेशव्यांच्या मानी राजधानींतले पौरजन आहोंत. पेशव्यांच्या मराठा राजमंडळांतले बडोदे, इंदूर, ग्वालर, वगैरे संस्थाने अवशेष आहेत; त्यामुळे त्यांच्या हिताविषयी पुणेकराना साहजीकच आस्था वाटते. त्यांतून, गायकवाडांचे राज्य सर्वांत जुने, संपन्न व जवळचे असल्याने त्याचा महाराष्ट्रीय जनतेच्या प्रेमावर विशेष हक्क आहे, असे माधवरावांनी या इंग्रजी उताऱ्यांत म्हटले आहे. देशी संस्थानांच्या मजबुतीवर इंग्रजी राज्याचा भक्कमपणा अवलंबून आहे, ही गोष्ट १८५७च्या बंडाळीने सिद्ध केली आहे, देशी संस्थानिक हे जनतेमधील इंग्रजी राज्यकर्त्यांविषयींच्या राजनिष्ठेचे आधारस्तंभ आहेत, अशी पुढच्या मजकुरांत या अर्जांने व्हाइसरायसाहेबास आठवण देऊन कर्तव्याची सूचना केली आहे. राजेलोकांच्या हातून चुका कां घडतात, याचें अर्जांतील विवेचन, असेच माधवरावांच्या दूरदृष्टीचे निदर्शक आहे. ते म्हणतात:—

Your Excellency's Government are aware of the manners of Princes of the Royal blood in all countries. Power and wealth are necessarily attended with fickleness and such other weaknesses. But in the case of native Princes, particularly, such political circumstances have existed, as make them weakminded men of narrow views, who have much means of luxury and whose Sirdars and subjects cannot exercise legitimate check from the overawing presence of British Residents.

या उताऱ्यांतील मजकुरांत हिंदी संस्थानिकांच्या स्वभावांत आणि राज्यकारभारांत दिसून येणाऱ्या दोषांची नैसर्गिक व राजकीय कारणें दिग्दर्शित केली आहेत. राजकुळांतले तख्तनशीन पुरुष सर्व देशांत सारखेच चंचलवृत्तीचे व इतर अवगुणांनी पूर्ण असतात. परंतु हिंदी राजांच्या अवगुणाची वृद्धि करणारी कांहीं विशेष राजकीय परिस्थिति कारणीभूत आहे. त्यामुळे ते प्रायः दुबळ्या मनाचे व संकुचित दृष्टीचे बनतात. विलासांत बुडून जाण्याची साधने त्याजपाशीं भरपूर असतात व त्यांच्या सरदाराना आणि प्रजेला, ब्रिटिश रेसिडेटांचे दडपण छातीवर असल्यामुळे त्यास ताळ्यावर आणण्याच्या बाबतींत कांहींच करता येत नाही; याप्रमाणे प्रस्तावना करून माधवरावांनी बडोद्याच्या प्रकरणाचे आणखी एक विशेष कारण उजेडांत आणले आहे. बडोद्याच्या राजांना रेसिडेन्टमार्फत मिळणाऱ्या ब्रिटिश सरकारच्या सह्यामसलतीचें महत्त्व कधी वाटले नाही, याचा दोष रेसिडेटाकडे आहे. त्यांनी उलट मनसोक्त वागणुकीला उत्तेजनच दिले. त्याचा परिणाम आतां या प्रकरणाच्या स्वरूपात बाहेर आला, असे अर्जांत त्यांनी निर्भीडपणे लिहिलें आहे. अर्जाच्या सहाव्या कलमात, आणखी एका राजकीय तत्त्वाचे ब्रिटीश सरकाराला माधवरावांनी स्मरण करून दिले आहे. तें असेः—

It is consonant with justice that the integrity of a Native State in alliance with the British Government is not bound up with the personal good behaviour of the ruler for the time being of that state. The state survives a succession of rulers that live and die. So long as the subjects of a Native state are not guilty of hostility towards British Government, it will not be just to punish them for

the errors or vices of their chiefs for the time being the State (Dowlat) does not belong of private right to the Chief. He and the Rajmandal (the men, whose ancestors fought and bled with the ancestors of the chief and independent civil and military population) is alike interested in it.

संस्थानिक आणि त्याचे राज्य हीं एकमेकांवर अवलंबून नाहींत. राजाचें वर्तन नीट असेपर्यंत त्याचे राज्य टिकावे आणि तो दुर्वर्तनी निघाल्यास त्याचे राज्य नष्ट व्हावे, अशी न्यायाची रीत नाहीं. जोवर एखाद्या संस्थानातली प्रजा ब्रिटिश सरकाराशीं बेइमान झाली नाहीं, तोंवर ते संस्थान, खालसा करणे शक्य नाहीं. राजे जगले आणि मेले तरी संस्थान कायमच असते. राजाच्या दुर्गुणाचें प्रायश्चित्त साऱ्या संस्थानच्या प्रजेला देतां येत नाहीं. संस्थानांतली लष्करी व बिनलष्करी प्रजा आणि ज्यांच्या पूर्वजानीं संस्थानिकांच्या पूर्वजांबरोबर लढायांतून रक्त सांडले आहे, अशा लोकांचा संस्थानाशीं हितसंबंध असतो; असा वरील उताऱ्याचा भावार्थ आहे. प्रस्तुत विवेचनांत माधवरावानीं मल्हारराव महाराजाच्या अपराधाबद्दल बडोदे संस्थान खालसा करता येणार नाहीं, ही सूचना ध्वनित केली असून, पुढच्या भागांत विषप्रयोगाचा आळ मल्हाररावांवर लादणाऱ्या रेसिडेटाच्या कारभाराची हजेरी घेतली आहे. शेवटीं मल्हाररावांना निःपक्षपात न्याय मिळण्याकरिता, हिंदी व युरोपियन अशा दोन्ही समाजांतील न्यायनिष्णात गृहस्थांचें संमिश्र मंडळ नेमावे, हिंदी गृहस्थांची निवड मुंबईकलकत्याच्या हायकोर्टाच्या जज्जान्तून करावी किंवा मल्हाररावांच्या बरोबरीच्या हिंदू-मुसलमान राजे-रजवाड्यांतून चौकशीमंडळाचें हिंदी सभासद नेमावें, या मंडळानें

ज्युरीप्रमाणे खटला ऐकावा, पुरावा पारखावा, पण निकालाची सत्ता त्याच्या हातीं ठेवण्यांत येऊं नये, अशा अर्थाच्या सूचना केल्या आहेत.

सदर अर्जाचा इष्ट परिणाम होऊन हिंदी व युरोपियन लोकांचे चौकशी मंडळ नेमण्यांत आले, बडोद्याचें राज्य खालसा केले जाणार नाही, अशा आश्वासनाचा जाहीरनामा व्हाइसराय साहेबांनीं काढला. मल्हारराव महाराजांना त्याच्या इच्छेप्रमाणे तरफदारी करण्यास खास विलायतचा एक नामांकित बॅरिस्टर मिळाला. खटल्याची सुनावणी झाल्यावर हिंदी व युरोपियन सभासदांत मतभेद झाला. अखेरीस हिंदुस्थान सरकाराने विषप्रयोगाचा आरोप शाबीत धरून, मल्हाररावांना मद्रासकडे हद्दपार केले. १८७५च्या जानेवारींत सुरू झालेले हे प्रकरण एप्रिलच्या २२ तारखेला समाप्त झालें. त्यादिवशीं मल्हाररावांची बडोद्यांतून उचलबांगडी झाली. तेविसाव्या तारखेस मद्रासला त्याच्या तहाहयात अटकेची सुरुवात झाली. राजवंशांत जन्म झाला असतांही, पूर्वकर्म दुर्दैवाच्या रूपानें कसा पिच्छा पुरवितात, याचे मल्हाररावांचें चरित्र हें एक उत्तम उदाहरण आहे. प्रथम त्यांस भावाने कैदखान्यांत घातले. भावाच्या मरणानंतर चार वर्षे राज्यारोहणाचा आनंद त्यांनीं भोगला, पण तेवढ्या अवधीत सार्वभौम राज्यकर्त्यांच्या प्रतिनिधीचा व त्यांचा खटका उडून, सारें महाराष्ट्र आणि खटल्याचा निवाडा करण्यासाठीं बसलेले हिंदी कमिशनर पाठीशीं असतांही, त्या खटल्याचे पर्यवसान पुनः त्यांच्या बंदिवासांत झालें. खटला चालू असतां जसजसे नवीन नवीन प्रश्न उपस्थित होतील तस तसे सार्वजनिक सभेचे अर्ज जात होते. विषप्रयोगाचा गुन्हा सिद्ध झाला नाही, त्याबद्दल मतभेद झाला, तरी वरिष्ठ सरकारानें त्यांना पदच्युत व हद्दपार केलें, याचा निषेध व्यक्त करणारा एक अर्ज

गोला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. सार्वजनिक सभेविषयी उलट सरकारचें अंतरंग मात्र राजद्रोहाच्या संशयानें गढूळ होत चाललें.

बडोदें प्रकरणांतून पुणेकरांचे मन मोकळे झाल्यावर तें उन्हाळ्याच्या सुद्धीत व्याख्यानें वगैरे चळवळींत रमले. मे महिना संपून जून सुरू झाल्यावर नगर, सोलापूर जिल्ह्यांत दरवड्यांची, जाळपोळीची सांथ उद्भवून सार्वजनिक सभेला म्हणजे प्रामुख्याने माधवरावांना विचारार्थ नवीन विषय मिळाला. 'दक्षिणचे दंग' (Deccan Riots) या नांवानें राज्यकारभाराच्या अहवालांतून त्यांचें विस्तृत वर्णन आहे. या दंग्यांत रक्तपातही झाला. सावकारवर्ग आणि त्यांची कुळे यांच्यांतली मारामारी असें या दंग्यांचें बाह्य स्वरूप दिसत होते. कारण, दरवड्यांच्या लाटेत सावकारांचीं घरे बळी पडलीं. त्यांनाच दुखापती सोसाव्या लागल्या. अर्थात सावकारांनीं कर्जाच्या देवघेवीत आपल्या कुळांना गाजल्यामुळे पिसाळून त्यांनीं सावकारांवर भयंकर पद्धतीनें सूड उगविला, असा सर्वांचा समज झाला. सरकारानेंही तो समज वाढविण्यास मदत केली. दंग्यांचे खापर सावकारांच्या माध्यावर फोडल्यानें खऱ्या कारणांवर आपोआपच पांघरूण पडेल, व मग दंग्यांचा आपल्या अंगास चिकटणारा दोष लोकांना दिसणार नाही, हें सरकारास माहित होतें. माधवरावांची अंतर्भेदी तीक्ष्ण दृष्टि असल्या लपवाळपवीच्या प्रकारास दाद देणारी नव्हती. तिला खरें कारण उमगलें होतें. सार्वजनिक सभेचे इतर चालक सरकारास आपले विचार कळविण्यास उत्सुक होते. परंतु माधवरावांनीं त्यांना घाई न करण्याचा सल्ला दिला. अगोदरच महाररावांच्या प्रकरणांत भागीदार झाल्यामुळे सरकार संशयानें पळाडलेलें होतें. सावकार दोषी नसून सरकारच दोषी

आहे, असें दंग्यांचे तात्पर्य सरकारच्या कानावर, दंगे भरांत असतां, घातले, तर सरकार दंग्याबरोबर सार्वजनिक सभेच्या उद्योगाचाही रागानें मोड करून टाकील, हे वाजवी भय माधवरावांना वाटत होतें.

‘Embarrassment of the Government’—सरकारला अडचणीत पाडले हे एक अमोघ निमित्त सरकारापाशीं सदैव हजर आहेच, त्याच्या जोरावर दंग्यांच्या आहुतींत सरकार सार्वजनिक सभेची आहुति घेण्यास कचरले नसते. यासाठीं माधवरावांनीं, दंगे शांत होऊन सगळे वातावरण स्वच्छ झाल्यावर, सार्वजनिक सभेकडून दंग्यांसंबंधीं सविस्तर अर्ज पाठविला. सावकारांपासून कर्ज काढावे लागते. सावकार मंडळी द्रव्यलोभाने शेतकऱ्यांना फसवीत नसेल असे म्हणता येत नाही, पण सावकारांच्या दाराशीं जाण्याचा व कर्जाच्या उलाढालींत घरादारांना, शेतवाडीला, गुराढोरांना मुकण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर सरकारच्या धोरणामुळे येतो, असे या अर्जांत खुलासेवर दाखविले आहे. मुंबई इलाख्याच्या सगळ्या जिल्ह्यांत सावकार आहेत, सर्वत्र सावकारीचा धंदा चालवितो, पण ऋणी शेतकऱ्यांनीं दंगे करून आपल्या सावकारांना मारल्याचीं उदाहरणे कांहीं विशिष्ट जिल्ह्यांतून घडलीं, या जिल्ह्यांतलें शेतसाऱ्याचें प्रमाण असह्य डोईजड झाल्याबद्दल सरकारच्या दस्तारांत पुरावे आहेत, सारा भरल्याखेरीज शेतावर सत्ता रहात नाही, शेतकीच्या उत्पन्नांतून शेतसाऱ्याचा भरणा करतां येत नाही, अर्थात् शेतकऱ्यांना सावकारापुढे दीनपणानें हात पसरावा लागतो, पण मुळांत सरकारच दोषी आहे, अशी सरकारापुढे, दंग्यांच्या कार्यकारणभावाची बिनतोड पकडींत धरणारी सांखळी, सार्वजनिक सभेच्या अर्जाने ठेवली. सार्वजनिक सभेच्या अर्जांतली विचारसरणि अगदीं बिनचूक होती, असें

दंग्यांच्या चौकशीकरितां बसलेल्या कमिशनानें नंतर ठरविलें. शरीरांतलें रक्त बिघडल्यानें अंगावर फोड उठतात, फोड हे रक्ताच्या अशुद्धतेचें बाह्यचिन्ह आहे. त्यावर मल्ट्रमपट्टी केल्यास त्याचा तात्पुरता बंदोबस्त होतो, पण जोंवर रक्तशुद्धीचा इलाज अंमलांत येत नाही, तोंवर फोडाऐवजीं दुसरीं बाह्य लक्षणे प्रकट होत रहाणार, या दृष्टीताचे रहस्य सार्वजनिक सभेने सरकारच्या दृष्टीवर अर्जद्वारे घातलें. शेतकऱ्यांचा कैवार घेऊन सावकारांना झोडपण्यांत हंशील नाही, सावकार गेले म्हणून शेतकऱ्यांतला असंतोष जात नाही. हात धुऊन सावकारांच्या पाठीस लागण्याचे सोडून सरकाराने आपले सारावसुलीचें दुस्सह धोरण बदलावे, म्हणजे असंतोषाचे दंग्यासारखे स्फोट बंद पडतील; ही सार्वजनिक सभेची मसलत सरकाराने मान्य केली नाही.

जबाबदार राज्यपद्धतीचीं मागणी, मल्हाराव गायकवाड व शेतकऱ्यांचे दंगे, यांचें समर्थन करणाऱ्या सार्वजनिक सभेच्या चालकांविषयीं सरकारचा संशय याप्रसंगीं दुणावला आणि एकदां सभेच्या सूत्रधारांचा पक्का शोध लावण्याचा निश्चय करून, सरकारनें गुप्तहेरांचे जाळें पुण्यावर टाकले. स्वार्थासाठीं सरकारच्या इतर पगारी नोकरीबरोबरच हेरांचें त्रिनपगारी काम करण्याला उत्सुक असणारे आणि वरिष्ठ अंमलदारांसमोर लाळ घोटीत लांगूलचालन करणारे हिंदी गृहस्थ, त्यावेळींदेखील अनेक होते. माधवरावांचा सरकारला वहीम होता. सार्वजनिक सभेच्या चळवळीचें चक्र माधवराव फिरवीत आहेत, अशी त्यांची अटकळ होती. म्हणून सरकारनें, त्यांच्या व्यवहाराची टेहेळणी करणारे लोक नेमले. ज्यांचा कधीं चुकूनसुद्धां, ते हेरपणा करतील, असा संशय येणार नाही, तीं माणसें माधवरावांवर नजर ठेवूं लागलीं. माधवरावांना आपल्या

सभोवती काय चालले आहे, याचा पत्ता ताबडतोब लागला. असावधपणानें किंवा अविचाराने ते कोव्हांही कोणत्याच गोष्टीला हात घालीत नसत, यामुळे त्यांना विशेष संशयास्पद सावधगिरीने वागण्याची गरज पडली नाही. स्वार्थाखातर माणसें किती अधमपणा करूं शकतील, याचा त्यांना अंदाज लागला. तथापि बाहेरून त्यांनी आपली स्थिति दिसूं दिली नाही. सगळा कारभार यथापूर्व चालला होता. इतक्यांत एक बंगाली हेर पुण्यास आला व त्याने कांहीं दिवसपर्यंत पुण्यास माधवरावांच्या वळणांतल्या बऱ्याच लोकांना झुलविण्याचा क्रम ठेवला होता, परंतु माधवरावांनी सदर इसमाच्या टपालाचा पत्ता काढून त्याचें खरें स्वरूप सर्वांच्या लक्षांत आणून दिले, वगैरे हकीकत 'आमच्या आयुष्यांतील कांहीं आठवणी,' या पुस्तकाच्या वाचकांना सविस्तर माहीत असेलच.

दूरच्या दंग्यांनी पुणेंकरांचे चित्त व्यग्र असतां, त्यांच्या गांवांत दुसऱ्याच एका चळवळीचा उदय झाला होता. पुण्याच्या नापितांनी मुलांचे व थोरांचे दर निरनिराळे ठरविल्यामुळे ब्राह्मणांना राग आला व त्यांनी नापितांना बहिष्कार घालून, स्वतःच आपापसांत क्षुरा-कर्म करण्याचा निश्चय केला. ही ब्राह्मण-नापितांतली चकमक ज्या महिन्यांत उडाली, त्याच महिन्यांत उत्तरहिंदुस्थानांतले एक दिग्विजयी स्वामी पुणे शहरांत आले होते. त्यांचा मोघम उल्लेख मागें एकदां आला आहे. सुप्रसिद्ध दयानंद सरस्वती, हेच ते स्वामी होत. यांचा जन्म १८२४ मध्ये काठियावाडांत झाला. मोरवी शहराचे हे जन्मतः रहिवासी होते. हे जातीनें औदीच्य ब्राम्हण. यांचें पाळण्यातलें नांव 'मूळशंकर.' दहा अकरा वर्षेपर्यंत त्यांनी वेदाध्ययन केलें. चौदा वर्षांच्या आंत यांनीं

सारी यजुर्वेद संहिता कंठस्थ केल्याची आख्यायिका आहे. या सुमारास शिवरात्रीला शंकराच्या देवळांत जागरण करण्याविषयी त्यांस वडिलांची आज्ञा झाली. त्याप्रमाणें मूळशंकर शिवाल्यांत गेला व लिंगप्रतिमेकडे ध्यान लावून जागत बसला. मूळ शंकराला लहानपणापासून तात्त्विक विषयांचे मनन करण्याची संवय लागली होती. सदर शिवरात्रीस त्याला जो देखावा देवळांत दिसला, तो पाहून एकप्रकारें त्यास साक्षात्कार किंवा उपरति झाली म्हटल्यास हरकत नाही. सांबाच्या पिंडीवर एक उंदीर खुशाल उड्या मारीत होता, मलमूत्रोत्सर्गही करीत होता, सांबावर भक्तांनीं टाकलेल्या धान्यकणांचा फत्ता उडवीत होता; पण ती देवप्रतिमा हलेना कीं डोलेना ! मूळशंकराला या देखाव्याने मूर्तीत देवाचे सामर्थ्य नाही असे वाटले व आपल्या शंकेचे निवारण करून घेण्याकरिता त्याने आपल्या पित्याला उठविले आणि त्यास शंका विचारली. मध्यरात्रीच्या अकल्पित निद्राभंगामुळे बापाचे पित्त खवळलें होतेंच, त्यांत नास्तिकासारखी मुलाची शंका कानीं पडली. बापाचा क्रोध अनिवार झाला, परंतु कोपाविर्भावाने दबणारा त्याचा मुलगा नव्हता. त्याची समजूत पडेना. येथून पुढे मूळशंकराच्या जीविताला निराळें वळण लागलें. बापाच्या मनांतून त्याच्या पायांत विवाहाचा खोडा घालून, वठणीस आणावयाचे होते. पण मूळशंकराने रामदासांप्रमाणें लग्नाच्या बेताची चाहूल लागतांच घरांतून पळ काढला व देवाच्या शोधकरितां अरण्यांतून प्रवास आरंभिला. बापाने त्याचा शोध चालविला होता. एकदां मूळशंकर पकडला जाऊन शिपायांच्या पहांन्यांत अडकला. पण तेथूनही त्यानें रखवाल्दारांची नजर चुकवून धूम ठोकली आणि तो पुनः कोणाच्या तावडींत सांपडला नाही.

कालान्तराने त्यास ' दयानंदसरस्वती ' हे संन्यासपंथांतले नांव प्राप्त होऊन योग, वेद, शास्त्रे यांचा अभ्यास संपल्यावर त्यांनी धर्मोद्वाराचे कार्य सुरू केले. मूर्तिपूजेत राम नाही, अशी त्यांची खात्री असल्यामुळे त्यांनी प्रथम मूर्तिपूजेच्या प्रघातावर चढाई केली. त्यांनी ख्रिस्ती व मुसलमानी धर्मांचे अध्ययन केले होते. हिंदूसमाजांत अनार्यधर्म माजला आहे, त्याचा नाश करून आर्यधर्माचे पुनरुज्जीवन करावे ही त्यांची महत्त्वकांक्षा होती. प्राचीन आर्यांच्या सामाजिक व्यवहारांत विधवाविवाहनिषेधासारखे निर्बंध नव्हते; साप्रत असले निर्बंध धर्माचा प्राण होऊन बसले आहेत; हे निर्बंध नष्ट करणे प्राप्त आहे, असे स्वामीचे मत होते. यामुळे स्वामींच्या मतांत व समाजसुधारकांच्या मतांत विशेष फरक नव्हता. स्वामी १८७५ च्या सुरुवातीस मुंबईला आले, त्यापूर्वी दहावारा वर्षांत सारे उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत करून त्यांनी धर्मजागृतीला महापूर आणला होता. स्वामींना राजेमहाराजे वचकत असत व कित्येकांनी स्वामींचे शिष्यत्व पत्करले होते. त्यांची कीर्ति सर्वत्र पसरल्यानंतर ते मुंबईकडे वळले व मुंबईलाच त्यांनी आपल्या कार्याची रूपरेषा पक्की केली. गोपाळराव देशमुख हे स्वामींच्या चहात्यापैकी एक गृहस्थ होते. मुंबईहून त्यावर्षी जुलई महिन्यांत स्वामींनी आपला मुक्काम पुण्याला नेला. माधवरावांनी स्वामींचा सत्कार कला. प्रार्थनासमाजाची तत्त्वे आणि स्वामी दयानंद यांचीं मते, यांत एक मोठे अंतर होते. प्रार्थनासमाज कोणत्याही धर्म-ग्रंथाला ईश्वरप्रणीत समजून मान देण्यास तयार नव्हता. दयानंद स्वामी वेदांना ईश्वरप्रणीत मानीत होते. तथापि माधवरावांनी स्वामींना विरोध दिसू दिला नाही. उलट त्यांची सर्वप्रकारे बडदास्त ठेवली. त्यांची व्याख्याने

कगविल्ली आणि माधवराव स्वामींच्या व्याख्यानांम स्वतः दत्त गट लागले

दयानंद स्वामी पुण्यास येण्याचें मुख्य कारण म्हणजे त्यास माधवरावांनी केलेले पाचारण असावे, अशी त्यावेळची सगळी माहिती पाहिली म्हणजे वाटते. मुंबईसारख्या अगदी नजीकच्या शहरीं स्वामींचें आगमन झालें असतां पुण्याला त्यांच्या उपदेशाचा लाभ घडावा, या हेतूनें त्यांना पुण्याहून निमंत्रण जाणे स्वाभाविक आहे. स्वामींचीं मते व रानडे प्रभृति मंडळींचीं मते भिन्न असलीं तरी कोणत्या बाबतींत त्याचे मतैक्य होते, याचा उल्लेख वर आलेला आहे. मूर्तिपूजा, विधवा-विवाहप्रतिबंध, जातिभेद, या गोष्टी स्वामींना मान्य नव्हत्या. या गोष्टींतले लोकांचे अज्ञान घालविण्याकरितां स्वामींच्या उपदेशाचा उपयोग करून घ्यावा, असा माधवरावांचा उद्देश होता. एका गोष्टींत एखाद्याशीं मतभेद होतांच त्याच्यापासून दुसऱ्या गोष्टींत होणाऱ्या उपयोगावर पाणी सोडणे, माधवरावांस प्रशस्त वाटत नसे. ज्याचा जितका उपयोग होत असेल त्याचा तितका उपयोग करून घेण्याची योजकता माधवरावांच्या स्वभावांत अलौकिक होती. उदरभरणेचे इतरांप्रमाणेंच व्यवसाय करणाऱ्या गृहस्थाश्रमी व्यक्तीपेक्षां संन्यासाच्या निस्संग मार्गांत राहून, केवळ लोककल्याणाच्या कार्यास वाहून घेणाऱ्या व्यक्तीचा उपदेश समाजाला रुचतो व त्याच्या सहज पचनीं पडतो, त्यांतल्यात्यांत स्वामी हे यावेळीं लहानसान प्रस्थ नव्हते, त्यांच्या कर्तृत्वाचा हा मध्यान्हकाळ होता, हें जाणून माधवरावांनीं स्वामींच्या पुण्यांतल्या मुक्कामाचा बेट अंमलांत आणला. परंतु माधवरावांची योजकता ध्यानांत न आल्यामुळे स्वामींच्या कच्छपीं लागण्यांत प्रार्थनासमाजवाल्यांचा दुष्ट कावे बाजपणा होता, त्यांनीं आपल्या समाजाच्या पुष्ट्यर्थ स्वामींना बाहुल्याप्रमाणें नाचविलें, असे आक्षेप कित्येकांनीं

काढले. माधवरावांचें हें कृत्य शत्रूंच्या आणि मित्रांच्या गैरसमजुतीला सारखेंच कारणीभूत झाले.

पुण्याला स्वामींचा दोन महिने तळ होता. त्या अवधीत त्यांनी पंधरा व्याख्यानें दिलीं. स्वामींची भाषा हिंदी असल्याने सगळ्या पुणेकरांना त्यांच्या उपदेशाचा आस्वाद घेतां यावा, म्हणून महादेव मोरेश्वर कुंटे व गणेश जनार्दन अगाशे हे दोघे स्वामींच्या भाषणांचीं टिपणें घेऊन एकदिवसाआड त्याचे मराठी भाषांतर प्रसिद्ध करित. दयानंदांच्या भाषणांतले मुद्दे खोडून टाकण्याकरितां पुण्याचे पुराण-मताभिमानी महामहोपाध्याय रामशास्त्री आपटे यांनी कबर बांधली व व्याख्यानांचे सत्र सुरू केले. पण सगळा सुशिक्षित समाज दयानंदांच्या भजनीं लागला होता. त्याच्यावर आपट्यांच्या भाषणाचा परिणाम होणें शक्यच नव्हते. रामशास्त्री आपट्यांप्रमाणेंच आणखी एक गृहस्थ दयानंदांच्या उपदेशाला परिणामशून्य बनविण्याकरिता इटत होते. ते धर्माने ख्रिस्ती असले, तरी जातीने हिंदूच होते. त्यांचे नांव रेव्हरंड नीळकंठ शास्त्री. ज्या जागीं दयानंदांचीं भाषणे होत, तेथेच दुसऱ्या दिवशीं या रेव्हरंड बुवांचीं होत. पण त्यांच्या व्याख्यानाला प्रायः श्रोत्यांचीच वाण पडे. हिंदूधर्माचे अभिमानी व ख्रिस्ती धर्माचे अभिमानी हे दोघेही समाजसुधारकांना सारखेच पाण्यांत पहात होते, याचा हा एक मासला आहे. दयानंदांची सगळ्या शहरांत बोलबाला वाढल्यामुळें, पुराणमतवादी बहुजन समाजानें आपला जळफळाट वेगळ्या उपायानें व्यक्त केला. स्वामींनीं पुण्यास 'आर्यसमाजा'ची शाखा स्थापन केली. माधवरावांनीं तिच्या कारभारी मंडळींत आपलें नांव दाखल केलें. पुण्यांतलें कार्य संपलें, असें समजून स्वामींनीं प्रयाणाची सिद्धता

कली. पुणें शहरचे तत्कालीन नामांकित वकील व माधवरावांचे मित्र गंगारामभाऊ म्हस्के यांनीं स्वामींना अखेरचा निरोप देण्याकरितां लष्करांत आपल्या बंगल्यावर भाषणास बोलावले. त्यांनीं, आणखी स्वामींची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा बेत केला. स्वामींनीं वेदाची पोथी अंबारींत घालून मिरवावी, आपली मिरवणूक नको, असे सांगितल्यावरून वेदांची मिरवणूक काढण्याचे ठरले. पण निबंधमालेंतल्या हकीकतीवरून दिसते कीं, स्वामींची अंबारींतून मिरवणूक निघाली. इतकेच नव्हेतर मिरवणुकीबरोबर मशाली व दिवट्या होत्या.* वेद पालखींत व स्वामी हत्तीवर असेही मिरवणुकीचे एक वर्णन सांपडते.

दयानंदांची मिरवणूक म्हणजे आपल्या अपमानाची पराकाष्ठा, असा चिडलेल्या पुणेकराचा समज झाला. त्यांनीं सदर मिरवणुकीची थड्या करण्यासाठीं स्वामीप्रमाणे पिवळट रंगाचा एक फेटा एका गाढवाच्या डोक्याला बांधला आणि त्याच्या पाठीवर भरजरीची गाल घालून 'गर्दभानंदा'चा जयघोष करित त्याला शहरच्या सर्व रस्त्यातून फिरविले. हा प्रकार दयानंदांच्या मिरवणुकीपूर्वीच घडल्यामुळें, स्वामीच्या मिरवणुकींत कोणते घोटाले माजतील याची माधवराव, कुंटें, म्हस्के वगैरे मंडळींना अगाऊ कल्पना झाली. कांहीं मंडळींना स्वामीच्या मिरवणुकीचा बेत रद्द करावा, असे वाटूं लागले. माधवरावांकडे रदबदली करण्यासाठीं मिरवणुकीच्या आधल्या रात्रीस कै. अगाशे गेले. त्यांनीं माधवरावांना शहराच्या वातावरणांत पसरलेल्या मिरवणुकीसंबंधीच्या वार्ता सांगितल्या. त्यांतल्या कित्येक भयंकर होत्या, धैर्याचें पाणी करून

* निबंधमाला. अंक २३. यामध्यें दयानंदांच्या पुण्यातील संभावनेचे रसभरित पण प्रतिकूलदृष्टीने लिहिलेले विस्तृत वर्णन आहे.

सोडणाऱ्या होत्या आणि यामुळेच कुंटे, अगाशे, प्रभृति मंडळीला मिरवणुकीच्या यशस्वितेविषयी काळजी लागली होती. खुद्द म्हस्के घाबरले होते. त्यांनी बंदोबस्ताला पोलीस बोलवायचे ठरविले. तथापि माधवराव डगमगले नाहीत. मिरवणूक काढणेच श्रेयस्कर असे त्यांनी अगाश्यांना निश्चयपूर्वक मत दिले. ते म्हणाले:—

समाजसुधारणेच्या झेडथामागून जाण्याला किती बहादूर पुण्यास सज्ज आहेत, याची या मिरवणुकीत कसोटी लागेल. सुधारणापक्ष कसास उतरला तर प्रतिकूल समाजाला त्यांचे सामर्थ्य किती आहे, याचा अदाज कळेल. आजपर्यंत कोणतीही सुधारणा छळाच्या भटीतून तावून सुलाखून निघाल्या-खेरीज यशस्वी झालेली नाही. छळ सोसण्याला सुधारकांची तयारी पाहिजे. मिरवणुकीवर दगडांचा अगर गटारांतल्या घाणीचा वर्षाव झाला, तरी त्याबद्दल हृ की चून करतां तो निमूटपणे सहन करण्याला माझी तयारी आहे. तुम्ही सर्वांनी माझ्याप्रमाणे वागावे, अशी माझी विनंती आहे. *

माधवरावांनी मिरवणुकीचा आग्रह धरल्यावर त्यांचा शब्द खाली पडणे शक्यच नव्हते. दुसऱ्या दिवशी मिरवणूक निघाली. ती बुधवारातल्या भिडेवाडयानजीक आल्यावर, समोरून गर्दभानंदाची स्वारी आपल्या प्रेरकगणासह वाजतगाजत आली. त्याच्या जयजयकाराने सगळे वातावरण दणदणले. दयानंदाच्या मिरवणुकीबरोबर पोलिसांची तुकडी होती, पण ती केवळ शोभेकरितां व गर्दभानंदाच्या भक्तांचा उच्छृंखळपणा अनिवार न होऊं देण्याकरितां होती. तत्कालीन वृत्तपत्रांतील हकीकतीवरून असें दिसते की, गर्दभस्वामीची मिरवणूक भिड्यांच्या वाड्यापार्शी थोड्या उशीराने पोंचली. त्यामुळे दयानंद स्वामींना घेऊन मंडळींना वाड्यांत सुरक्षित पोंचण्याला अवकाश

* १९०४ सालांतले कै. ग. ज. अगाशे यांचे स्मृतिपर व्याख्यान.

सांपडला. दयानंद दिवाणखान्यांत पोचले व स्वस्थानापन्न झाले. त्यांचें समारोपाचें भाषण ऐकण्याला श्रोतृमंडळी पूर्वी दोनतीन तास तिष्ठत बसली होती. भररस्त्यांत दयानंद व त्यांचे सहचारी यांस गांठून त्यांची दाणादाण उडविण्याची गर्दभभक्तांची इच्छा निष्फळ झाल्याने, त्यांना अधिकच त्वेष चढला व त्यांनी गर्दभानंदाच्या जयजयकारांत स्वामींचें दिवाणखान्यातले भाषण जिरवून श्रोत्यांचा व समारंभाचा विरस करण्याची युक्ति योजली. स्वामीचा एक शिष्य ही परिस्थिति पाहून चिडला. त्याने पोलिसांना मदतीस घेऊन गर्दभानंदाच्या पाठींत सोडग्याचे धपाटे घातले. बिचाऱ्या गाढवाला मिरवणुकीचा आनंद भोगण्याचें ज्ञान नसलें, तरी माराचें दुःख समजले व ते आपल्या नैमित्तिक भक्तांच्या गराड्यांतून पळून जाण्याचा प्रयत्न करूं लागले. भक्तांनी त्यास आडवून धरले, आणि येथून पुढे मिरवणुकीचे दंग्यांत रूपांतर झाले. दंगेखोर गर्दभभक्तांनी प्रथम हत्तीवर दगाडविटकरांचा मारा केल्यामुळे माहुतानें त्यास दुसरीकडे नेले. दंगेखोरांना अनायासानें पावसाची मदत झाली. त्या दिवशीं पाऊस पडून रस्त्यात चिखल झाट्ट होता. भिडेवाड्यांतील समारंभाचा दिवाणखाना रस्त्यावरच होता. त्याच्या उघड्या खिडक्यांतून चिखलाचे गोळे आंतल्या मंडळीवर जाऊं लागले, तेव्हां आंतल्या लोकांनीं खिडक्या लावून घेतल्या, पण तेवढ्यांत बऱ्याच सन्मान्य मंडळीला चिखलगोळ्यांचा प्रसाद मिळाला. खालीं रस्त्यांत यावेळीं पोलिसांची व लोकांची मारामारी जुंपली होती. दुसऱ्यांना चिथावून आपण नामानिराळे रहाणारे गृहस्थ गर्दभानंदाच्या जमावांत नव्हते, असें नाहीं. दूर उभा राहून ते चाललेला प्रकार पहात होते. गर्दभानंदाच्या मानवी साथीदारांनीं

आतां आपल्या गुरूच्या जयजयकारानें कंठशोष करण्याचें सोडून, दयानंदच्या स्नेही नागरिकांना नांवनिशींवार शिव्या हासडून घसा फोडण्याला आरंभ केला. हा धुमाकूळ रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चालला होता. मध्यंतरी स्वामी आपल्या मित्रमंडळीसह भिडेवाड्याच्या मागल्या दारानें पसार झाल्याची भुमका उठून बरेच लोक शिकार सुटल्याच्या निराशेनें आपापल्या घरीं निघून गेले. बुधवारवाड्यापासून कोतवाल चावडीपर्यंत रस्त्यांत लोकांची गर्दी होती. मारामारीपर्यंत मजल गेल्याचें समजल्यावरून, शहरमॅजिस्ट्रेट भिडेवाड्यापाशीं आले व मग स्वामी सुरक्षित बाहेर पडून आपल्या मुक्कामास दाखल झाले. माधवराव स्वगृहीं आले, तेव्हां त्यांच्या सर्वांगावर चिखलमाराचीं चिन्हे दिसत होती. हा प्रसंग सामान्य माणसांच्या चित्तवृत्तीचा क्षोभाने तिळपापड करून सोडणारा होता; पण शांतिनिष्ठ माधवरावांच्या हृदयांत अनिष्ट विकाराचा एकही तरंग उसळला नाही. बरोबर पोलिसशिपाई असतां माधवरावांच्या अंगावर चिखल कसा पडला, याविषयीं घरांतल्या मंडळींनीं पृच्छा केली, तेव्हां माधवराव हंसून म्हणाले:—

सगळ्यामध्ये मी जर होतो, तर (चिखल) मला कां लागणार नाही. पक्षाभिमानाचीं कामें म्हणजे अशीच असतात. दुसऱ्या पक्षातील माणूस लहान असो की मोठा असो, त्यांची परवा त्यांना कां वाटावी ? अशावेळीं मानापमानाचा विचार आमच्या मनांत तरी कां यावा ? या गोष्टी अशाच चालायच्या.*

वरील मारामारींत एका पोलीसाला जबर दुखापत झाली आणि चौदापंधरा दुसऱ्या आसामींना पोलीसांच्या दंडुक्यांचा मार मिळाल्यामुळे घायाळ व्हावें लागलें. गर्दभानंदाला मिरविणारांतले दोघे पुढारी

* आमच्या आयुष्यातील कांहीं आठवणी पृष्ठ ६३-६४.

गोलिसांनीं गिरफदार केल्यावर त्यास शिक्षा भोगावी लागली. हे पुढारी कमिशनरकचेरींतले पट्टेवाले होते. त्यांच्या हातून गुन्हा घडला होता, पण यांच्यामार्गे लपलेले खरे पुढारी निराळेच होते. गुन्हाच्या चौकशीमध्ये ते सुरख्यांतून बाहेर ओढले गेले. त्यावर चिथावणीचा आरोप शास्त्रीत करणारा भरपूर पुरावा माधवरावांपाशी होता. या विघ्नसंतोषी लोकांना जेव्हां वाटले की, आतां प्रकरण आपल्या अंगाशीं भिडून कांतडीं सोलण्या-इतके शेकणार, आणि त्यांतून सुटण्याला माधवरावांचे पाय धरण्याखेरीज दुसरा मार्ग नाही, तेव्हां त्यांनीं माधवरावांना शरण जाऊन त्यांची क्षमा मागितली. क्षमादानाच्या वेळीं हजर असलेल्या पुष्कळ मित्रांनीं माधवरावांचा निषेध केला. पण माधवरावाच्या क्षमावृत्तीचा विक्षेप झाला नाही. त्यांनीं आपल्या मित्रांचे गंभीरपणाने तुकारामाचा एक प्रसंगोचित समर्पक अभंग म्हणून समाधान केले 'शरणागता मरण चिंतूं नये' हा एक त्या अभंगांतला चरण आहे. * नुसत्या क्षमेच्या याचनेवर कारस्थानी दयानंदद्वेष्यांची सुटका झाली. या लांछनास्पद आचरणामध्ये कृतार्थता मानणारे पुष्कळ लोक पुण्यास होते. दयानंदाची भली खोड मोडली अशी त्यांना धन्यता वाटली. निबंधमालेंतले प्रस्तुत प्रकरणाविषयींचे वर्णन धन्यतेचेच निदर्शक आहे. दयानंदाचो टवाळी करणाऱ्या पुणेकरांनीं आपला गाजरपारखेपणा जगाला पटवून दिला. पुण्यातल्या प्रकाराने दयानंदांची किंमत मुळांच न उतरतां उत्तरहिंदुस्थानांत त्याचा पंथ म्हणजे एक देशोद्धारक सामर्थ्य होऊन बसलें. आजच्या काळांनें मनुष्याचे गुण ओळखण्यांतलें माधवरावांचे नैपुण्य पटवून दिले आहे. ही गोष्ट १८७५ च्या सप्टेंबरांतल्या पांचव्या तारखेस घडली.

* कै. ग. ज. अगाशे यांचें १९०४ सालांतले स्मृतिपर व्याख्यान. पृ. ९

या सालांत माधवरावांच्या प्रयत्नामुळे पुण्यास टाऊनहॉल बांधण्याची कल्पना फळास आली. दयानंदाची स्वारी तेथें असतांना आगस्ट महिन्यांत वजनदार पुणेंकर पुढाऱ्यांची सभा भरली. या सभेला विष्णुशास्त्री चिपळूणकर हजर होते. त्यांच्या तोंडून ऐकलेली सभेची हकीकत, त्यांच्या बंधूंनी लिहिलेल्या चरित्रात आलेली आहे.* तिचा सारांश असा कीं, सभेचा उद्देश सांगण्यांत आल्यावर वर्गणीची यादी घेऊन शिवराम हरि साठे सभेत फिरूं लागले. पण कोऱ्या कागदावर आंकडा कोणाच्याच हातून पडेना. शेवटीं साठे, विष्णुशास्त्री ज्या मंडळींत बसले होते, तेथे आले. विष्णुशास्त्र्यांनीं चटकन् 'एका महिन्याचे भर पगाराचा' आंकडा टाकला. साठ्यांना याचें आश्चर्य वाटले. पण 'व्यवहारदक्ष रावबहादुरांचा पगाराचे निम्मेच आंकडा पडला.' या गोष्टीचा निबंधमालाकारांचे अभिमानी पुष्कळदा कुसित उपयोग करीत असतात. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनीं दीडशेच रुपये यादींत घातले. पण त्याविषयीं निबंधमालाकारांच्या चरित्रांत पूर्ण मुग्धता आढळते. ज्ञानप्रकाश, नेटिव्ह ओपीनियन वगैरे वृत्तपत्रांनीं प्रसिद्ध केलेल्या हकीकतींत, माधवरावांनीं ८०० रुपयांचा आंकडा वर्गणीच्या यादींत घातल्याचा स्पष्ट निर्देश आहे. माधवरावांवर मोठा गृहप्रपंच चालविण्याचा बोजा होता. या काळांत विष्णुशास्त्र्यांना घरखर्चाकडे बिलकूल पहावें लागत नव्हते.* असा दोषांच्या गृहस्थितींतला फरक असतांही, माधवरावांनीं आपला एका महिन्याचा पगार वर्गणीच्या गंगाजळींत अर्पण केला, हें ध्यानांत ठेवणे अवश्य आहे.

१८७६ सालीं माधवरावांवर मित्रवियोगाचें दुर्घर दुःख सहन करण्याची पाळी आली. पुनर्विवाहाचे धुरंधर पुरस्कृते विष्णुशास्त्री पंडित

* विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचें चरित्र भाग ४ पृ. १२१-१२२

हे प्रकृति बिघडून मुंबईची हवा मानवेना, तेव्हां महाबळेश्वरी प्रकृति सुधारण्याकरितां गेले. परंतु ईश्वरी नेमानेम निराळा होता. महाबळेश्वराच्या निरोगी हवेंत त्याची तब्वेत सुधारण्याऐवजीं जास्त ढासळली, व एप्रिल महिन्याच्या अखेरीस काळाने त्यास इहलोकांतून ओढून नेले. माधवरावांचे कोमल व प्रेमळ अंतःकरण मित्राच्या आकस्मिक निधनाने किती पोळलें असेल, याची कल्पनाच करणे उत्तम ! विष्णुशास्त्र्यांच्या मृत्यूने समाजसुधारणेतील एका कार्याच्या मूर्तिमान् अवताराचीच समाप्ति झाली. लढाई चौफेर तुंबळ चालू असता, बरोबरीचा किंबहुना अधिक योग्यतेचा साह्यकारी योद्धा पडल्याने जे दुःख होत असेल, ते दुःख यावेळीं माधवरावांना झाले. स्वमतप्रसाराच्या मोहिमेत शत्रूंचा सर्व बाजूंनीं गराडा पडला असता, चढाई करणाऱ्या वीरांच्या लहानशा पथकाला एकमेकाशिवाय विसाव्याचे, समाधानाचे, धैर्योत्साहाचें दुसरे स्थान कोणते असणार ? समाजसुधारणेचा पुरस्कार केल्यामुळे माधवरावांची स्वतःच्या घरातली स्थिति मागे दिली आहे. विष्णुशास्त्री पंडितांच्या निमित्ताने त्यांना आणखी एकदां घरांतल्या विरोधाचा कडू अनुभव आला होता. या अनुभवाचा वृत्तांत श्री. रमाबाई साहेबांनीं दिलेला आहे.* आपल्या घरच्या मेजवानीनंतर हा स्नेही लवकरच कायमचा पारखा होईल, ही दुष्ट कल्पना त्यांच्या मनाला शिवूनसुद्धां गेली नसेल. मरणसमयीं पंडिताचे वय अवघे ५० वर्षांचे होते. काळाचा घाला पडण्यापूर्वीं दोनच वर्षे त्यांनीं विधवाविवाहाचे तत्त्व स्वतःच्या बाबतींत आणले होते. मराठी भाषेची त्यांनीं अविरत सेवा चालविली होती. माधवरावांचे स्वदेशीवरील विचार लोकप्रिय होण्याकरितां त्यांनीं त्या विषयावर कीर्तनें रचून, कीर्तनसंस्थेला नवे वळण लावण्याचा उप-

* आमच्या आयुष्यांतील कांहीं आठवणी पृ. ४०-४२.

क्रम कोला होता. पण १८६७ पासून पुढे त्यांनी विधवाविवाहाला समाजांत मार्ग मोकळा करून देण्याकरितां जे परिश्रम केले, त्यांचा अनिष्ट परिणाम झाला व ते काळाच्या भक्ष्यस्थानी पडले. पुण्यास त्यांच्या मृत्यूची बातमी कळली, तेव्हां दरसालप्रमाणे विद्वान् मंडळीच्या व्याख्यानांचा हंगाम ऐन बहारीत होता. माधवरावांना पंडितांच्या मृत्यूची बातमी ऐकून अतिशय खेद झाला, पण जड अंतःकरणाने ते प्राप्त किंवा नियोजित कार्ये पार पाडीत होते. मेच्या सुरुवातीस वक्तृत्वोत्तेजक सभेचा वार्षिक कार्यक्रम उरकला. पंडितांच्या स्मारकाची सभा बोलावण्याबद्दल वाटाघाट होऊन निश्चय ठरतांच माधवराव, कुंटे वगैरे मंडळींच्या सहाांची हस्तपत्रके शहरांत वाटलीं आणि दुसऱ्या दिवशीं म्हणजे ता. ८ मे रोजी पंडितांच्या निधनाचा शोक व्यक्त करण्याकरितां सभा भरली. माधवरावांच्या स्वभावात औपचारिक असें कांहींच नव्हतें. त्यांना सभेत नुसता दुःखाचा देखावा करावयाचा नव्हता. त्यांच्या मनाला मित्रविरहाची जी व्यथा झाली होती, ती श्रोत्यास उघड करून दाखवावयाची होती. यामुळे त्यांचे भाषण अत्यंत हृदयंगम झाले. या गोष्टीची साक्ष त्यावेळची वृत्तपत्रे देत आहेत. माधवरावांनी पंडितांच्या कामगिरीचें मर्म श्रोत्यांना सांगितले. वेदशास्त्राच्या अध्ययनानें पंडितांच्या अंगांत 'तप' उत्पन्न झाले होते. इंग्रजीच्या ज्ञानानें देशहिताची कळकळ त्यांच्या स्वभावांत बाणली. विद्वत्तेच्या भांडवलाला देशहिताच्या कळकळीची जोड मिळतांच कार्यरूपानें ते लोकांच्या अनुभवास आलें. तपश्चर्येच्या योगानें स्वीकृतकार्यासंबंधी एक प्रकारचा आत्मविश्वास उत्पन्न होतो. मग यशाविषयींच्या शंका भेवडावीत नाहींत. विष्णुशास्त्री पंडितांच्या चरित्राचें स्वरूप वरच्याप्रमाणें माधवरावांनी वर्णिलें आहे.

पण त्यांचें या भाषणाने समाधान झाले नाहीं. सभेच्या दुसऱ्याच दिवशीं डेक्कन कॉलेजांतील विद्यार्थीवर्गाचें संमेलन झालें. तेथें माधवरावांना निमंत्रण होते. तेथे त्यांनीं प्रथम संमेलनामध्ये मागल्या-वर्षांत झालेल्या प्रगतीसंबंधीं विद्यार्थ्यांनीं निबंध वाचावे, असा उपदेश केला आणि मग पंडितांच्या चरित्राचा विषय विचारास घेतला. त्यांचें हें भाषण फार मोठें आणि अत्युत्कृष्ट होतें, अशी ज्ञानप्रकाशांत त्याची प्रशंसा आहे. पंडितांची जीवनकथा सांगून शेवटीं ते म्हणाले कीं, मृताने ज्या ज्या गोष्टी केल्या त्यांची पुनरावृत्ति करण्याचें कारण नाहीं. त्या गोष्टींमागे जी तात्त्विक प्रेरणा होती, जो नैतिक निर्भयपणा होता, त्या गुणांचे ग्रहण करणे योग्य आहे. यानंतर मुंबईस सभा भरली तेथेही आपलें मित्रकर्तव्य बजावण्यास माधवराव गेले होते.

जून महिन्यात राणीसरकारानें नवा किताब जाहीर करण्यासाठीं दिह्दीला जो १८७७ सालीं जानेवारींत दरबार भरणार होता, त्याचा विचार करण्यासाठीं पुणेकरांची सभा भरली होती. या सभेत, सार्व-जनिक सभेकरितां माधवरावांनीं तयार केलेला राणीसरकाराला दाव-याच्या मानपत्राचा मसूदा पसंत व्हावयाचा होता. मानपत्रांत कांहीं मागण्या होत्या व त्याविषयीं पुण्याच्या चळवळ्या मंडळींत एकमत नव्हतें. अनेक अँग्लोइंडियन वृत्तपत्रकारांनीं, राणीसरकारच्या नव्या किताबाचा आनंद दर्शविण्याकरितां दिल्या जाणाऱ्या मानपत्रांत राज-कीय हक्कांच्या मागण्यांचे रडगाणे कशाला पाहिजे, असा प्रश्न विचारून बुद्धिभेद चालविला होता. लोकांनीं आपली निस्सीम राज्यनिष्ठा प्रदर्शित करावी, महाराणीसाहेबांचें आयुरारोग्य चिंतावें, त्यांच्या राज्यावर ईश्वरी कृपेचें छत्र अखंड रहाण्याबद्दल इच्छा दाखवावी;

यापेक्षां मानपत्रांत जास्ती मजकूर असण्याची गरज नाही. त्याचे द्वारा हक्कांची याचना करणे म्हणजे निखालस औचित्यभंग असून प्रसंगाचें महत्त्व आणि कर्तव्य न ओळखण्यासारखे आहे, अशी अँग्लोइंडियनांची टीका सुरू होती. अशा वेळीं पुणेकरांचे समाधान करण्याला तिन्हाईत सल्लागारांची जरूर होती. माधवरावांनीं याकरितां मुंबईहून बाळ मंगेश वागळे, काशिनाथ त्र्यंबक तेलंग वगैरे गृहस्थांना पाचारण केले होते. सभेत हक्कांच्या मागण्यांचे समर्थन तेलंगांनीं केले. दरबाराच्या आनंदांत प्रजा व सरकार सारखेच वाटेकरी होते, अर्थात् या सभेत माधवरावांना हजर रहाण्याला कांहींच प्रत्यवाय नव्हता. सदर मानपत्राला राजकीय महत्त्वाकाक्षेचा जाहीरनामा (Declaration of Rights) अशी संज्ञा दिल्यास अन्यथा होण्याची भीति नाही.

१९०३ सालीं कर्झनसाहेबांच्या कारकिर्दीत जो बडा दिल्लीदरबार झाला, त्यावेळीं पुष्कळांना माधवरावांनीं तयार केलेल्या प्रस्तुत मानपत्राचें स्मरण झाले. हिंदुस्थानाच्या राजकीय भवितव्याची रूपरेषा माधवरावांनीं यांत आंखली आहे. विजयप्राप्ति, पुत्रजन्म, एखादें विवाहासारखें मंगलकार्य, इत्यादि प्रसंगीं होणाऱ्या आनंदांत प्रजेला भागीदारी मिळावी म्हणून हिंदुस्थानांतले राजे फार प्राचीन काळापासून अन्नसंतर्पण, कैद्यांची मुक्तता वगैरे गोष्टींचा अवलंब करीत आले आहेत. या परंपरेस अनुसरून नव्या किताबाच्या दरबाराचा सुखसोहळा हिंदी प्रजेच्या स्मरणांत निरंतर रहाण्याकरितां महाराणी सरकारानें तिच्या पदरांत कांहीं देणग्या टाकाव्या असें सुचवून, य मानपत्राच्या सुरुवातीस माधवरावांनीं अँग्लोइंडियनांचा आक्षेप निरर्थक ठरविला आहे. हिंदुस्थानांत जबाबदार राज्यपद्धती सुरू करावी अर्श

१८७४ सालच्या अर्जास अनुसरून प्रजेच्या वतीने मानपत्रांत पहिली मागणी आहे. इंग्रज अधिकारी कितीही कर्तव्यनिष्ठ, सदसद्विवेकभीरु असले तरी हिंदी प्रजेच्या अंतरंगाचा ठाव त्यास काढतां येत नाही; हिंदी जनतेचे हृदय हिंदी माणसाला जसें समजेल आणि व्यक्त करतां येईल तसें ते युरोपियनाला समजणार नाही, मग व्यक्त करण्याची गोष्ट दूरच राहिली. यामुळे अनेकवेळां त्यांच्या हातून ‘ विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम् ’ या न्यायाची इच्छा एक आणि कृति भलतीच घडते. पण हा मुद्दा सोडला व इंग्रजी मुत्सद्दयांचीं अभिवचने आणि इंग्रजी राज्याच्या धोरणाचीं ऐतिहासिक वळणें पाहिल्यासदेखील ‘ जबाबदार राज्यपद्धतीचा ’ उपक्रम हेच महाराणी सरकारचें कर्तव्य ठरतें, अशी या मानपत्रांत प्रजेच्या महत्त्वाकांक्षेची तरफदारी केली आहे.

दुसरी मागणी अवलोकन केल्यास आजच्या ‘ नरेंद्र-महामंडळा ’ ची संघटना माधवरावांच्या दृष्टीला चाळीस वर्षे अगोदर निराळ्या रीतीने दिसली होती, ही गोष्ट लक्षांत येऊन त्याच्या राजकीय निदिध्यासाचे सविस्मय कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. मुसलमान बादशाहा जुलमी असतील, अनियंत्रित असतील, पण त्यांना साम्राज्यदृढीकरणाचे एक तत्त्व पक्के समजले होते. त्यांनीं हिंदू राजेरजवाड्यांना विश्वासांत घेऊन त्यांच्यावर राज्यकारभारांतली दुय्यम हिस्सेरशीची जबाबदारी टाकली होती. राजकीय उलाढालींत त्याची सल्लामसलत घेतली जात असे. मोठमोठाल्या मोहिमांचीं सूत्रे हिंदू राजांच्या हातीं देण्याला मुसलमान बादशाहांना तिळमात्र देखील दिक्कत वाटत नसे. त्यांच्या विश्वासाच्या धोरणामुळे, हिंदू राजेरजवाड्यांमध्ये बेजबाबदार रीतीने प्रजेच्या हिताशीं फटकून वागण्याचा दोष शिरला नाही. आज हिंदी

संस्थानिकांमध्ये कर्तव्याची भावना बिलकूल नाही. त्यांच्यांतली वीर-वृत्ति विलयास जात चालली आहे. ही परिस्थिति बदलून राणीसरकाराने जास्त उदार धोणार स्वीकारावे, असे माधवरावांनी मानपत्रांत म्हटले आहे. राजमहामंडलाच्या माधवरावांनी केलेल्या विवरणाचें चौकसपणाच्या सूक्ष्मदृष्टीने परीक्षण केल्यास, त्यांना ही कल्पना पार्लमेंटाच्या घटनेवरून सुचली असावी, असा खुलासा मिळतो. जबाबदार राज्यपद्धतीच्या आखाड्यांत त्यांनी लोकमतास जबाबदार असणाऱ्या कायदेकौन्सिलाची स्थापना ध्वनित केली आहे. लोकप्रतीनिधींच्या कौन्सिलास जोडून राजेरजवाड्यांचे मंडळ निर्माण केल्यास, राजेरजवाडे व प्रजा यांच्या राजकीय ध्येयाची भिन्नता निघून जाईल. एकमेकांच्या संघर्षणाने दोघांमध्ये जिव्हाळा उत्पन्न होईल आणि हिंदी संस्थानिकापासून सामान्य प्रजेतल्या रंकापर्यंत एकाच राजकीय महत्त्वांकाक्षेचे विचार खेळत रहातील. माधवरावांच्या विचाराचें जों जों अधिक मनन करावे तों तों त्याची व्यापकता निदर्शनास येते. हे माधवरावांच्या मानपत्राचें कायदेशीर स्वरूप आहे, पण राजेरजवाड्यांना आपल्या कर्तव्याचे ज्ञान होण्याकरितां त्यांस अनुलक्षून मानपत्रांत सुचविलेल्या एकीकरणाच्या धोरणाने, सार्वजनिक काका व गोत्रंडे यांच्या सहीचे अनावृत पत्र पाठविले. सदर पत्राच्या प्रती संस्थानिकांकडे रवाना करण्यात आल्या. दिल्लीस दरबारनिमित्त गेल्यावर काकांनी अनक राजांच्या भेटी घेतल्या.

प्रस्तुत मानपत्र सभेच्या पसंतीस उतरून, त्याची सार्वजनिक काकांबरोबर दिल्लीस रवानगी झाली. हिंदी राजकारणाचें निश्चित धोरण कोणत्या तत्त्वांच्या अनुसंधानाने मुक्रर करतां येईल, याचें सोपपत्तिक

ज्ञान होण्याकरितां माधवरावांनीं यावर्षी एप्रिल महिन्यांच्या २४ व्या तारखेस 'India's Political future' या नांवाचे व्याख्यान दिलें होतें. तें व्याख्यान समग्र उपलब्ध नाहीं. त्याचा भावार्थ कोठें कोठे वृत्तपत्रांतून आढळतो; त्यावरून मानपत्रांतल्या मागण्याचे त्यांनीं विस्तृत व सोदाहरण उद्घाटन केले असावे, असा तर्क करतां येतो.

आगष्टमहिन्यांत टाउनहॉल कोठे बांधावयाचा अगर त्यासाठीं कोणची इमारत विकत व्यावयाची याचा विचार करण्यासाठीं एक सभा भरली होती. हुजूर पागेची जागा विकत घेऊन तेथें नगर-भवनाची उभारणी करावी, असे माधवरावांचें मत होतें. या मताला फारसा कोणी विरोध केला नाहीं. परंतु आयत्या वेळीं अनपेक्षित अडचणी उद्भवल्यामुळें, हे मत यशस्वी झाले नाहीं आणि हीराबागेतल्या इमारतींत टाऊनहॉलाची योजना करावी लागली.

हा वेळपावेतो पुणेकरांचा काळ स्वास्थ्यांत गेला. पण यापुढचें सुमारे एक वर्ष माधवरावांनीं अतिशय काळजीत व दगदगीत काढलें. पावसाळ्याने दगा दिल्यामुळे नगर, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यांत दुष्काळाने आपले भीषण स्वरूप प्रकट केले. हिंदुस्थानसरकार यावेळीं दरबाराची व्यवस्था कशी करावयाची या विचारांत तल्लीन होतें. भावी दरबाराच्या आनंदमहोत्सवाचीं सुखस्त्रपने त्यांस पडत होती. कल्पनेनें भावी दरबारांतल्या वैभवरंगाबद्दल व्हाइसरॉय लिटनसाहेब अगाऊच मिटक्या मारीत असतां, दक्षिणच्या दुष्काळाचा भयप्रद हाहाकार त्यांच्या कानांत शिरला. मुंबईचे गव्हर्नरसाहेब महाबळेश्वरी थंड हवेचा उपभोग घेण्यांत नेहमीं प्रमाणें दंग असतां, सोलापूरच्या दयाळू कलेक्टरानें* त्यांना

* यांचे नांव प्रॅटसाहेब असें असून, दुष्काळांतल्या कामगिरीबद्दल लोक त्यांना दामाजीपताचा अवतार म्हणत असत.

तेथें गांठलें व दुर्भिक्षाचें भयचकित करून सोडणारें वर्तमान त्यांच्या कानावर घातले. गव्हर्नरसाहेबांनी कलकत्यास तार ठोकून पुढच्या कर्तव्याविषयी लिटनसाहेबांस सल्ला विचारला. पावसाळ्यानंतर आक्टोबर महिन्यांमध्ये अंतरिक्षांत अन्नपटले दिसूं लागल्यामुळे, दुर्भिक्ष टळेल या आशेला पालवी फुटूं लागली. पण या अकालीं प्रकट झालेल्या मेघावडंबराची शुष्कता प्रत्ययास येऊन, पुनः सरकारी अंमलदार चिंतानलांत फेकले गेले. या दुष्काळाच्या उप्रतेचे वर्णन वाचल्यानेंही आज अंगावर शहारे उभे रहातात, मग ज्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला असेल त्यांची अवस्था काय होती, हे एक त्यांचे त्यांना किंवा ईश्वरालाच ठाऊक ! माधवरावांच्या अंतःकरणाला देशबांधवाच्या विपत्तीने पीळ पडला व सार्वजनिक सभेच्या द्वारे ते आपल्या कर्तव्यानुष्ठानास प्रवृत्त झाले. दक्षिणेंत हजारों माणसे मरणाच्या दारीं बसलीं असतां, दिल्लीला दरबारचा भपका यथास्थित पार पडला.

सार्वजनिक सभा हे एक जीवंत सामर्थ्य आहे, नुसते प्रसंगोपात्त पोकळ ठराव करून स्वस्थ बसणारी कुचकामाची संस्था नाही, असें तिच्या दुष्काळांतल्या कामगिरीने सर्वांच्या निदर्शनास आणून दिलें. त्यावेळीं सभेचे विश्वासू कामदार दुष्काळप्रस्तांच्या वस्तींत गेले. त्यांनीं दुष्काळाची स्थिती प्रत्यक्ष नजरे खालीं घातली. सभेच्या उपयुक्ततेविषयी महाराष्ट्रांतल्या जनतेमध्ये विश्वास उत्पन्न झाला असल्यामुळे दुष्काळाच्या भागांतले कुळकर्णी, शाळामास्तर, पोष्टमास्तर यासारखी मंडळी स्वयंप्रेरणेनें अथवा सभेच्या प्रेरणेने अंतःकरण उघडें करून, आपल्या गांवाच्या हलाखीची इत्थंभूत माहिती सभेच्या चिटणिसाकडे पाठवीत असे. सभेच्या कामदारांची निवड करण्याची व त्यांच्या कामाची दिशा ठरविण्याची

जबाबदारी माधवरावांनीं स्वीकारली होती. कामदारांकडून अगर वरील मंडळीकडून माहितीचे कागद आले म्हणजे माधवराव दुष्काळासंबंधी लेख लिहून सरकारांत पाठवीत. हे लेख सभेच्या चिटणिसाच्या सहीनें सरकाराकडे जात, या गोष्टीचे स्मरण वाचकांना द्यावयास नकोच. सरकारच्या धोरणावर या लेखांतून निर्भीड टीका आहे. सरकारनें योजलेल्या कांहीं गोष्टींची यात स्तुतीही आहे. सरकारने स्वस्त धान्याचीं दुकानें काढण्याच्या भानगडींत पडूं नये, असा सभेच्या एका पत्रांत मजकूर आहे. धान्याचा पुरवठा व्यापाऱ्यांच्या चढाओढीनेच व्हावा; व्यापारीवर्ग कट करून धान्य महाग दराने विकूं लागल्यास, त्याच्या द्रव्यलोभाला खाजगी लोकांनीं स्वस्त धान्याचीं दुकाने काढून शह द्यावा, सरकारनें फक्त रेल्वेशीं करार करून थोड्या भाड्यांत धान्याच्या नेआणीची व्यवस्था लावावी, असा या बाबतींतला मजकूर आहे. स्वस्त धान्याच्या दुकानदारींत सरकारने शिरावे अशी, सांपत्तिक घडामोडीच्या नियमांचा गंध नसलेल्या सामान्यजनतेची हाकाटी चालली होती; पण सभेनें माधवरावांच्या सल्ल्यावरून या हाकाटीस प्रोत्साहन दिले नाही.

खालसा मुलखांत खाण्यापिण्याचा बंदोबस्त मनाजोगा लवकर लागेना म्हणून, हजारो माणसें निज्जामच्या राज्यांत वस्तीस गेलीं. नागपूरचे चीफ कमिशनर या स्थलांतरगमनाला अनुकूल होते. ज्या ठिकाणीं नेहमींच दाणापाण्याची टंचाई ते ठिकाण सोडून, दुसरीकडे लोकांनीं वसाहती कराव्या, ही गोष्ट माधवरावांनाही पसंत होती. दुसरीकडे जाणाऱ्या लोकांना सवलती द्याव्या, अशी त्यांनीं एका अर्जांत शिफारस केली आहे; अशा रीतीने रास्त दिसेल त्याची प्रशंसा करणाऱ्या सभेला राजद्रोही समजणें, यावेळीं सरकारास शक्यच नव्हतें. म्हणून अनेक

अधिकाऱ्यांनी सभेच्या कामगिरीची तारीफ केली. राजद्रोहाच्या आरोपाचे ग्रहण सुटण्याचा रंग दिसू लागला, परंतु एका चमत्कारामुळे पुनः सरकाराला सभेच्या कामाविषयी संशय आला. दुष्काळीं कामें चालू असतां मजुरांनीं संप केला. हजारों मजुरांच्या जमावाने एकदम पोटाच्या धंदावर लथ मारल्याचे पहाताच सरकार दचकले. त्याला वाटलें कीं, संपाच्या मुळाशीं कट असावा. एकदम स्वस्थ वसण्याची अक्कल अडाणी मजुरांची नाही. त्यांना कोणाची तरी आंतून फूस असावी, या शंकेचे उत्तर सार्वजनिक सभेच्या उद्योगांत आहे; सभेच्या हस्तकांनीं मजुरांना निष्क्रिय प्रतिकाराचा कानमंत्र दिला असावा, असा सरकाराने आपला ग्रह करून घेतला. सभेने या शंकेचे, संपाचीं खरीं व स्वाभाविक कारणें दाखवून, उद्वेगपूर्वक निराकरण केले; परंतु दरम्यान गरीब मजुरांना दुहेरी ताप भोगावा लागला. त्यांना ताळ्यावर आणण्यासाठीं अंमलदारांनीं रागाच्या भरांत मारहाण केली. कित्येकांच्या छातींत गुद्दे लगावले. दुष्काळांतल्या उपासमारीने निस्सत्त्व झालेल्या मजुरांच्या शरीरांना गुद्दे सहन करवले नाहीत. पुष्कळांच्या छातींत कळा येऊं लागल्या. त्यासाठीं डाक्टराकडे जे गेले त्यांना 'कामाला नालायक' असा शेरा मिळून अन्नास मुकावे लागले. यामुळे सरकारी धोरणाचा तिरस्कार वाढून, लाखावर मजुरांनीं यानंतर दुष्काळी कामाला सोडचिष्टी दिली व आपल्या घराचा रस्ता सुधारला. अंमलदारांना त्यांच्या या वर्तणुकीचा अर्थच कळेना. ज्यांच्या घरांत धान्याचा कण देखील सांपडणार नाही, अशी माणसें भराभर निर्वाहाच्या साधनाला लथाडतात कां, याचा अधिकाऱ्यांना अंचबा वाटला. अन्नावांचून प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अपमानकारक दुष्काळी काम नको, हा निश्चय दक्षिणच्या मजुरांनीं

कां दाखविला, याचा बोध माधवरावांना झाला होता. स्वराज्याचा उप-
भोग घेतलेल्या दाक्षिणात्यांच्या अंगी एक प्रकारचा उपजत स्वाभिमान
आहे; त्याच्या रक्षणापेक्षां प्राणाचे मोल त्यांना जास्त वाटत नाही,
असे माधवरावांनीं एका लेखांत लिहिलें आहे. किडामुंगीपासून तो
माणसांपर्यंत सर्व प्राणिमात्रांना सृष्टीवर जगण्याचा माणसाइतकाच
हक्क आहे, असे 'आत्मौपम्येन' मानणाऱ्या भूतदयाशील माधव-
रावांच्या विचारमर्यादेतून, दुष्काळांत मरणाऱीं जनावरे सुटलीं नव्हतीं.
जितके माणसाच्या प्राणत्राणाकडे त्यांचे लक्ष होतें, तितकेंच जनावरांच्या
जीवरक्षणाकडेही होते. त्याच्या लेखांतून गुराढोरांच्या संहाराविषयीं
पुष्कळ मजकूर आहे. सरकारने पदरचा खर्च करून सह्यसातपुड्या-
तील जंगलत गुरांना पोचवावे आणि त्यांचा जीव वांचवावा, अशी
यांच्या एका लेखांत सूचना आहे.

दुष्काळ संपला, लोक आपापल्या मूळच्या निवासस्थानीं निघून गेले,
सरकारानेही दुष्काळी कामाचा पसारा आवरून, त्यासंबंधीं अखेरचे
भ्रह्वाल लिहिण्याला प्रारंभ केला; परंतु, माधवरावांचे काम शिल्लकच
होते. दुष्काळनिवारणाच्या कार्यांतला एकाप्रतेचा ताण ढिलवून,
सरकारचें मन इतर गोष्टींचा विचार करायला मोकळे झाले म्हणजे,
दुष्काळासारख्या आपत्तीपासून निघणारें तात्पर्य त्यांस कळविण्याचें
कर्तव्य माधवरावांना करावयाचे होते. १८७७ सालीं त्यांनीं हे कर्तव्य
तडीस नेण्याला सुरुवात केली. अवर्षणानें पिके बुडालीं व धान्याचा
दुष्काळ पडला, ही सरकारची समजूत त्यांनीं अगोदर खोडून काढली.
धान्याचा दुष्काळ नव्हता, संपत्तीचा दुष्काळ होता; कारण, खंडोगणती
मुबलक धान्य इतर प्रांतांतून घेत असतांही, लोक अन्नाला महागले

होते, असा या दुष्काळांत अनुभव आला. याचें कारण लोकांचें निस्सीम दारिद्र्य. पाऊस नीट वेळेवर पडला, तर कर्ज काढून शेतकऱ्यांना जेमतेम गुजारा करतां येतो, पण पावसाने फसविले कीं, शेतांप्रमाणेच कुणब्यांच्या तोंडाला कोरड पडते व अन्नान्न करीत मरण्याखेरीज दुसरो गति रहात नाही. जवळ पैसाअडका असेल तर धान्य विकत घतां येईल. तो कुणब्यांच्या पुंजींत नसतो, म्हणून त्यांना दुकाळाचा अनर्थ भयंकर रीतीने जाणवतो. हाड्या रोगाप्रमाणे कंगालपणाने शेतकीच्या व्यवहारांत कायमचे बिऱ्हाड केले आहे. पैशाच्या निस्सीम अभावाचे मूळ सरकारच्या धोरणांत आहे, असे दोषाचे माप माधवरावांनीं आणखी एकवार सरकारच्या पदरांत पुराव्यानिशीं ओतले आहे. दुष्काळांत मनुष्यहानि विशेष झाली नाही, असें जाहीर करून सरकारला स्वतःची पाठ थोपटून ध्यावयाची होती; परंतु, गावोगांव माणसे परत गेलीं तरी दरगांवांत घरे ओस पडल्याचा देखावा दिसत होता. दुष्काळानिमित्त जेवढीं माणसे गांव सोडून बाहेर पडलीं, तेवढीं माणसें पुनः परत आलीं नाहीत, ही गोष्ट धडधडीत दिसत असतांना मनुष्यहानि झाली नाही, असा पुकारा करणें सरकारलाही सोपें नव्हतें. म्हणून त्यांनीं स्थलान्तरवासामुळें माणसांची कमतरता दिसते, असा मनुष्यहानीच्या डागावर सफेता चढविला. माधवरावांनीं हे डावपेच उघडकीस आणून, सरकारचे सिद्धांत अप्रस्तुत असल्याचें रोखठोक दाखविले आहे. दुष्काळांत सार्वजनिक सभेनें ब्रजावलेल्या कामगिरीचा इतिहास वाचल्यास अशी निःसंशय कबूली द्यावी लागते कीं, माधवरावांच्या हातात सार्वजनिक सभेच्या कामाचीं सूत्रें नसतीं, तर तिला उच्छृंखळ वर्तनाबद्दल सरकारांतून जें प्रायश्चित्त पुढें अठरा वर्षांनीं

मिळालें, ते प्रायश्चित यावेळींच मिळालें असते. दुष्काळाच्या गडबडीत भांबावलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनीं सभेकडून येणारे लेख खोडसाळ असतात, असा अभिप्राय व्यक्त केला होता. त्याचा तितक्याच जहालपणानें सभेच्या चालकांनीं निषेध केला असता, तर तिच्या कामाला सवड न देता सरकारच्या घटकाना खुपणाऱ्या या संस्थेचें शल्य उपटून टाकण्याला त्यांनीं एका क्षणाचाही विलंब लावला नसता. परंतु माधवराव लघुतम प्रतिकाराच्या तत्त्वाने चालणारे असल्यामुळे, सरकारी अंमलदार गरम होतांच, स्वतः थंड राहून त्याची समजूत घालीत. एकदां सभेच्या लेखातलीं दुष्काळाचीं वर्णने वस्तुस्थितोस सोडून असतात; गाऱ्हाण्यांचीं कारणे फुगवून लिहिलेलीं असतात, असा आरोप करण्यांत आला. माधवरावांनीं त्यास उत्तर दिले कीं, सभेचे कामदार अतिशय दक्षतेने आपली माहिती गोळा करतात, तथापि त्याच्या लिहिण्यांत अत्युक्ति असल्यास, ती खोडसाळपणाची द्योतक न समजतां दुष्काळप्रस्तांच्या मताचे ते आविष्करण आहे, असा तिचा अर्थ करावा. मुद्दा न सोडतां आरोपाची धार बोधट करण्याचे कौशल्य माधवरावाच्या या उत्तरांत दिसते.

दुष्काळ सुरू झाला तेव्हां, चुडहौस नांवाचे गव्हर्नर मुंबई इलाख्याचा राज्यकारभार पहात होते. त्यांनीं दुष्काळनिवारणाच्या कामावर स्वतः देखरेख ठेवली होती. १८७७ च्या मे महिन्यात ते विलायतेस गेले व सर रिचर्ड टेंपल यांची त्यांच्या जागीं नेमणूक झाली. दुष्काळामुळेच त्यांचा व मुंबई इलाख्याचा संबंध आला. दुर्भिक्षनिवारणाच्या कामांत त्यांचा हातखंडा आहे, अशी सरकारची समजूत असल्यानें, त्यांना दुष्काळ कमिशनराचा हुद्दा देऊन, सरकारनें त्यांची दक्षिणेंत रवानगी केली; नंतर

त्यांना इलाखाधिपति होण्याचे भाग्य लाधले. यांच्या नेमणुकीमुळे माधवरावांच्या चरित्रावर पुष्कळच परिणाम झाला.

या वर्षाच्या मार्च महिन्यांत माधवरावांचे वडील गोविंदराव परलोकवासी झाले. मरणाचे वेळीं ते कोल्हापुरास होते. त्याच्या आजाराची बातमी कळतांच माधवराव रजा घेऊन कोल्हापुरास गेले. पितृभक्त माधवरावांनी आपल्या जन्मदात्याची किती सेवा केली असेल, हे सांगावयास नको. पण रजा संपून पुनः रजा काढण्यासाठी त्यांना पुण्याला जाणे प्राप्तच होते. परत येऊन त्यांनी रजेचा अर्ज दिला. तो मंजूर होण्याला थोडा अवधि लागला; रजा मंजूर होऊन कोल्हापुराला जाण्याकरिता तयारी केली व आतां निघणार तोच गोविंदरावांच्या मृत्यूची तार माधवरावांच्या हातांत पडली. त्यांना आतां कोल्हापुरास जाण्याचे कारण नव्हते, शिवाय जुन्या प्रचारास अनुसरून होणारे विधि त्यांना पाहवले नसते. दुष्काळाच्या कामांत या काळजीची भर पडली. तिचे शोकजनक पर्यवसान अनुभवतांना माधवरावांच्या मनाला किती दुःख झाले असेल, ते शब्दांनी वर्णन करतां येणार नाही. माधवरावांनी कोल्हापुरचे बिऱ्हाड मोडून सर्व मंडळी पुण्यास आणली.

यापुढील माहिती देण्यापूर्वी, माधवरावांच्या राजकीय कामगिरीचें धोरण समजण्याकरितां कांहीं गोष्टी सांगणे आवश्यक आहे. सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये दक्षिणचे संस्थानिक व स्वतंत्र सरदार, इनामदार यांचा हात होता. लोकोद्वाराच्या चळवळींत त्यावेळीं संस्थानिकांना पडतां येत असे. या स्थितीचा फायदा घेऊन, राजकारणाच्या उलाढालींत संस्थानिकांना गुरफटून टाकावें, असे माधवरावांनी ठरविलें होतें. एखादा संस्थानिक गादीवर बसला कीं, तेथे सार्वजनिक सभेचें उपदेश-

पर मानपत्र घेऊन जाणारे शिष्टमंडळ बिनचूक हजर रहात असे; मग तो संस्थानिक महाराष्ट्रीय असो अगर दुसऱ्या प्रांताचा व जातीचा असो. सार्वजनिक सभेच्या घटनेंत प्रातिनिधिक स्वरूपाचे तत्त्व माधवरावांनींच घातले. सरकार, संस्थानिक, वतनदार आणि सामान्य रयत यांना एका राजकीय साध्याच्या सूत्राने एकत्र बाधून टाकण्याचा माधवरावांचा विचार पाहिला, म्हणजे त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेची जितकी तारीफ करावी तितकी थोडीच वाटते. या दिवसात त्यांनीं संस्थानांतून औद्योगिक चळवळी उत्पन्न करण्याचा उद्योग चालविला होता, असा पुरावा आढळतो. दिल्लीदरबार आटोपल्यावर सार्वजनिक काका सर्व देशभर फिरले. इंदुरास गेल्यानंतर त्यांनीं तेथे गिरणी काढण्याची वाटाघाट सुरू केली. तुकोजीराव होळकरांना व्यापारांत भाग घेण्याची मोठी हौस होती. त्यांचे व सार्वजनिक काकांचे या बाबतींत सूत जमले व त्यांनीं गिरणीसंबंधीं सल्लामसलतीचा पत्रव्यवहार दिवाणांच्या मध्यस्थीने माधवरावांकडे सुरू केला. त्यांतलीं एकदोन पत्रे माधवरावांच्या दसरांत आढळलीं. माधवरावांकडून काय उत्तरें गेलीं, हे समजण्याला साधन नाहीं. पण पुढे कांहीं वर्षांनीं त्यांनीं संस्थानिकवर्ग औद्योगिक पुनरुज्जीवनाला कसा उपयोगी पडेल, याविषयीं एक भाषण केले आहे. ते भाषण चरित्राच्या कालानुरोधानें वाचकांना पहावयास सांपडेल.

पुण्यास सहावर्षांत माधवरावांनीं सार्वजनिक जीवनक्रमांत जी क्रांति घडवून आणली तिचे दर्शन सरकाराला आतां असह्य भासूं लागलें होतें. स्वदेशी व्यापाराला उत्तेजन देणारीं दुकाने निघालीं; परदेशी मालाचा खप कमी करण्याचा विचार लोकांत तीव्रतेने दिसूं लागला, सार्वजनिक

सभेच्या हालचालीने सारे महाराष्ट्र हालविले, इतकेच नव्हे, तर इतर प्रांतांना ती मार्गदर्शक होऊन तिचा कित्ता सर्वत्र गिरवला जाऊं लागला; राजकारणाच्या विचाराचे नियमन व प्रसरण तिच्यामार्फत होऊं लागले; प्रार्थनासमाजाच्या द्वारे धर्माच्या शुद्धीकरणाचे कार्य सुरू झाले; वाचनाल्यांचा उपयोग करण्याची अभिरुचि वाढली; विद्वानांना एकत्र बोलावून नानाविध विषयांचा व्याख्यानांच्या रूपाने ऊहापोह व विचारविनिमय होऊं लागला; होतकरू मंडळींना आपले ज्ञान आणि वक्तृत्व दाखविण्याला वक्तृत्वोत्तेजक सभेचे साधन होतेच; याशिवाय, कलाकौशल्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी मंडळ्या निघाल्या, कायिक बळ वाढविणारे अखाडे उघडण्यांत आले, सुशिक्षितांमध्ये तालमीचा नाद बळावत चालला. सारांश माधवरावांच्या साक्षात् प्रेरणेने, संबंधाने व कांहीं अनुकरणेच्छेने अशीं नानाप्रकारचीं कार्ये शहरभर झळकूं लागलीं. अप्रिय चळवळींचा प्रतिकार करण्यासाठी तशा स्वरूपाच्या संस्था निघाल्या. संसाराचा गाडा कसाबसा हाकीत आयुष्य व्यर्थ दवडण्याऐवजी संसाराच्या नियमित व्यवहाराला पुरून उरणारी मनाची, शरीराची व बुद्धीची शक्ति लोकोपयोगास अर्पण करण्याच्या भावनेचे साम्राज्य सुरू झाल्यामुळे, पुण्याला सजीवता आली. आपण जन्मास येऊन संसाराचे ओझे वाहतां वाहतां एखाद्या दिवशीं मरावें हे आपले ध्येय नसून, अंगांत धमक असल्यास कालाच्या वाळवंटांत आपल्या कर्तबगारीच्या चिरस्थायी खुणा ठेवण्याचा मार्ग प्रत्येकाला मोकळा आहे; स्त्रीपुत्रादि आप्तपरिवारांचे पालनपोषण हें इतिकर्तव्य नसून, खरीं कर्तव्ये निराळींच आहेत, अशी माधवरावांच्या सहवासाने पुणेकरास जाणीव झाली. पुण्याच्या कर्तृत्वाला पाणी चढलें. कर्तव्यबोधाच्या संस्थारूप ज्योति जागजागीं

पेटून लोकांची ध्येयदृष्टि निर्मळ झाली व तिच्यांत निश्चयाचे तेज चमकू लागले. नवजीवनाच्या चैतन्यप्राप्तीने माधवरावांच्या सहवासा-पूर्वीच्या, स्मशानशून्य निराशामय ओसाडीत फलाशेच्या ट्वट्वीने तेजःपुंज दिसणाऱ्या भरीव कार्यांचा लखलखाट दिसू लागला. एकाकित्वांत आनंद मानणारी माणसे निरनिराळ्या ध्येयांच्या आवडीने एकवटून, संघसामर्थ्यांचा जोम प्रत्येक कार्यांत प्रकट होत चालला. माणसाला आपल्या कर्तबगारीची ओळख पटली म्हणजे त्याच्या वागणुकींत एक-प्रकारचा आत्मविश्वासमूलक कणखरपणा उत्पन्न होत असतो. तसा कणखरपणा पुणेकरांच्या व्यवहारांत अनुभवास येऊं लागला. सरकारला हे पुण्याचे स्थित्यंतर खपेना. त्यांनीं या स्थित्यंतराला अंकुरावस्थेतच खुडून काढण्याचा इरादा केला. रोग व शत्रु यांचा प्रथमावस्थेतच नायनाट उडवावा, हीं राजनीतींतलीं सुभाषिते सरकारास अवगत होती. पुण्यातील चळवळीच्या डोक्यावर टोला मारून तिला निपचीत पाडण्याकरितां सरकारात मसलती सुरू झाल्या. शेवटीं सर्वॉर्डिनेट जज्जानीं पांच वर्षांपेक्षां जास्त दिवस एका जागीं रहाणे इष्ट नाही, अशी शककल निघाली व तिचा प्रयोग माधवरावांवर करण्यांत आला. चळवळीच्या कारस्थानाचे सूत्रधार माधवराव असल्याने त्यांना उडवून लावतांच, मस्तकशून्य कबंधासारखी चळवळीची स्थिति होईल, या सरकारी कल्पनेचे, माधवरावांवरील सक्तीच्या स्थलान्तराचा प्रसंग, हें फळ होय. १८७७ च्या अखेरीस माधवरावांची नाशकास बदली केल्याचा हुकूम सुटला. सर रिचर्ड टेपल यांच्या खडतर आमदानीचें हें पहिलें चिन्ह पुणेकरांच्या दृष्टीस पडलें. पुणेकरांना कांहीं काळ वाटलें कीं, आपल्या विकासोन्मुख कर्तबगारीला बाल्यावस्थेतच गिळून

नामशेष करण्याकरिता मुंबई इलाख्याच्या अधिपतीच्या रूपाने एक दानवावतारच प्रकट झाला आहे. सर रिचर्ड टेपल हे एक हिंदुस्थानच्या युरोपियन अधिकारीवर्गांतले जुनाट मुरब्बी खोड होते. वारा वाहील तशी पाठ देण्याची त्यांना संवय होती. लार्ड नार्थब्रूक व्हाइसराय अस-
तांना, त्याच्या औदार्यास अनुसरून टेपलसाहेबानीं बंगालच्या दुष्का-
ळाच्या प्रसंगी अशी पैशाची उधळपट्टी केली कीं, त्याबद्दल त्यांची स्तुतिस्तोत्रे गातां गातां बंगाली लोकांच्या लेखण्या व जिभा शिणल्या. लिटन साहेबांच्या अनुदार धोरणाखाली त्यांनीं १८७६-७७ च्या दुष्काळात माणशीं अच्छेर अन्नाचे प्रमाण ठरवून, त्याच्या हिशोबाचें समर्थन केलें. त्या योगाने 'अच्छेराचा रतीबवाला' या टोपण नावानें त्यांना सर्वत्र ओळखूं लागले. हिंदी लोक लोकांच्या आकांक्षाबद्दल यांना सहानुभूति वाटे, पण त्या आकांक्षामागले स्वावलंबन त्यांना आवडत नसे. म्हणूनच त्यांनीं पुणेकराकडे वक्रदृष्टीने पाहून, माधवरावांची बदली केली. माधवराव १८७८ च्या जानेवारींत नाशकास गेले. जातेवेळीं पुणेकरांनीं त्यास दुःखित अंतःकरणानें निरोप दिला. परंतु माधवराव रजा घेऊन फेब्रुवारीच्या सुरुवातीस पुण्याला आले. त्यांची प्रकृति कामाच्या परिश्रमाने खालावली होती. शिवाय त्यांना घरांतली व्यवस्था लावावयाची होती. रजेची विश्रांति मिळतांच प्रकृति एकदम खचली. इतकीं कीं, ते विषमज्वराच्या प्रादुर्भावाने अंथरुणास खिळले. माधवराव या दुःखण्यां-
तून खास उठत नाहींत, असे सर्वांना वाटलें. हा दैदीप्यमान् तारा अस्तंगत होतो कीं काय, या धास्तीने सारे पुणेशहर काळवंडलें.

प्रकरण नववें.



स्वभाव-परिचय.

येथवर वर्णन केलेल्या माधवरावांच्या चरित्रांत त्यांच्या हातून घडणाऱ्या कृत्यांपैकी पुष्कळशी कृत्ये सर्वसामान्य लोकांना आवडत नव्हती व कित्येकदां जनतेकडून होणाऱ्या प्रतिकाराचे तीव्र आघात त्यांना सोसावे लागले, वगैरे माहिती वाचकांना समजली आहे. दयानंदांच्या प्रकरणाचें वेळीं लोक फार खवळले होते, व त्यांनीं माधवरावांसारख्या थोर गृहस्थाचीही भीड मुर्वत बाळगली नाहीं; मग त्या प्रकरणानंतर अडीच वर्षांनीं माधवरावांचें दुखणें विकोपास गेल्याचें कळतांच पुणें शहरांत म्लानता कां दिसावी, याचा उलगाडा होण्याकरितां माधवरावांच्या स्वभावाचा परिचय करून देणें आवश्यक आहे. माधवरावांचीं सामाजिक व धार्मिक मते बहुजनसमाजाला पसंत नसलीं, तरी त्यांची इतर कार्यांत मिळणारी मदत इतकी होती कीं, सामाजिक व धार्मिक बाबतींतल्या विरोधाचा या प्रसंगीं लोकांत अगदीं विसर पडला आणि 'परमेश्वर या श्रेष्ठ पुरुषाला दीर्घायुष्य देवो' ही एकच भावना प्रत्येक समंजस पुणेकराच्या हृदयांत संघर्षी ज्ञानचक्षुषत्रांचे एका काळचे संपादक कै. वामन बाळकृष्ण रामटे

यांनी १८९३ साली लिहिलेल्या माधवरावांच्या चरित्रांत सदर दुःखण्याच्या वृत्तांतांत या प्रसंगी पुण्यांतील आबालवृद्धांचे थवेच्या थवे माधवरावांच्या वरीं त्यांच्या समाचाराकरितां दरदिवशीं जात असत, अशी माहिती दिलेली आहे. जेव्हां त्यांच्या जीविताविषयीं निराशा होऊं लागली, तेव्हां लोकांनीं आपापल्या उपास्य दैवताना संकटांत घातले, कित्येकांनीं देवळांतून रोगपरिहारार्थ अनुष्ठाने सुरू केलीं; आपलीं कामना पूर्ण होण्याकरितां देवाला भीड घालण्याचे जितके प्रकार आहेत, तितके सर्व लोकांनीं अंमलांत आणले. डा. विश्राम रामजी घोले या प्रसंगीं त्यांच्या रोगावर इलाज करित होते; तथापि दोन दिवस इतके कठिण गेले कीं, माधवरावांचा इहलोकींचा ग्रंथ आटपत आला, असें वाटून पुणेशहरावर भावी संकटाच्या शोकाची छाया पसरली. कोणाचाही जीव थाऱ्यावर नव्हता. एकटे माधवराव मात्र शांत होते. त्यांचे मानसिक अवधान शाबूत होते. रोगाशीं झगडण्याचे काम शरिराकडे व त्यास उत्तेजन देणाऱ्या औषधोपचाराकडे सोंपवून, त्यांनीं आपले चित्त परमेश्वराच्या चितनांत गुंतवून टाकले होते. त्यांनीं एका शुचिर्भूत ब्राह्मणाला शेजारीं बसवून, विष्णुसहस्रनामाचा पाठ सतत चालू ठेवला होता. या स्तोत्रांत ईश्वराचे स्वरूप नानापरीने व्यक्त करणारीं हजार नांवे आहेत. त्या नांवांनीं ध्वनित होणारें ईश्वराचे स्वरूप व कार्य या जीवितनिराशेच्या वेळीं कानावर पडण्याची माधवरावांनीं व्यवस्था केली. अखेरीस रोगाचा जोर कमी कमी होत जाऊन, माधवरावांची प्रकृति पूर्णपणें सुधारली. त्यांच्या स्नेह्यासोबत्यांना जेव्हां दुःखण्याची चिंताजनक वार्ता कळली, तेव्हां ते परगांवाहून भराभर पुण्यास धावत आले. गुजराथेंत ही बातमी पसरली, त्यावेळीं अनेक

गृहस्थांनीं आपापल्या शहरीं आरोग्यचिंतनपर जाहीर ईश्वरप्रार्थना केल्या व तसें सर्वत्र होण्याबद्दल वृत्तपत्रांतून लोकांस सुचविलें. माधवराव रोगाच्या तावडींतून सुटून हिंडूं फिरूं लागल्यावर सर्वांना आनंद झाला, हे सांगावयास नकोच.

हा परिणाम कशाचा ? कुटुंबांतल्या पोषिद्या व कर्त्या माणसावर रोगाची झडप पडल्यास त्या कुटुंबांतली मंडळी ज्याप्रमाणे चिंताकुल होतात, त्याप्रमाणे माधवरावांसारख्या एका व्यक्तीच्या दुःखण्याने एका प्रांताला चिंता जडण्यांचे कारण काय ? वास्तविक विधवाविवाहाचा पुरस्कर्ता, जातिभेदाचा शत्रु, मूर्तिपूजेचा निंदक, असा अप्रिय मनुष्य आजारी पडून मरणपंथास लागण्याचीं चिन्हे दिसल्यावर, पेढे वाटण्याचे सोडून लोक त्यांच्या आरोग्यासाठीं ईश्वरोपासना व अनुष्ठाने करण्यांत कां दंग झाले ? याचे कारण एकच आहे व ते हे कीं, माधवरावांची परोपकार-परायणता सर्वव्यापी होती. हा एक असामान्य व लोकोत्तर पुरुष आहे. याच्या अस्तित्वाने समाजाचा व देशाचा दर्जा वाढला आहे, परमेश्वर त्याला दीर्घायुष्य देईल तर त्याच्या हातून देशाचे व जनतेचें अधिक कल्याण होईल, अशी लोकांना जाणीव होती व म्हणूनच भेदभाव विसरून ते या दुःखण्यांत त्यांचे अभिष्ट चिंतूं लागले. माधवरावांचें वय यावेळीं अवघे छत्तीस वर्षांचे होते. विद्यार्थीदशा सुटून जगाच्या व्यवहारांत ते शिरल्याला नुसतीं बाराच वर्षे लोटलीं होती. मोठ्या वजनदार हुद्द्याच्या नोकरींत फक्त सहा सात वर्षे गेलीं होती, लोकसेवेतले त्यांचे कर्तृत्व उदयास आल्याला पुरीं चार वर्षेही झालीं नसतील, पण माधवरावांनीं या लहानशा मुदतींत आपल्या चारित्र्याची लोकांवर छाप बसवून त्यांचें प्रेम आकर्षण करून घेतलें, यांत

संशय नाही. या दुखण्यांत लोकांची निस्सीम भक्ति निदर्शनास आली. माधवराव लहानापासून थोरापर्यंत सर्वांना हवेहवेसे वाटत. त्यांच्यापेक्षां वयाने मोठी असलेली हुद्देदार माणसेदेखील माधवरावांच्या उज्ज्वल चारित्र्यामुळे त्यांच्यासमोर दिपून जात व त्यांच्या शब्दास मान देत. त्यांच्या शत्रूंनाही त्यांच्याबद्दल आदर वाटत असे. हा सर्व शुद्ध चारित्र्याचा परिणाम असल्याने, त्याचे दर्शन घेणें या स्थळी प्राप्त आहे. अपमृत्यु टळल्यामुळे त्यांचा पुनर्जन्म झाला, यासाठी पुढील चरित्रावलोकन करण्यापूर्वी मागल्या चरित्राचें गुणावलोकन करणे प्रशस्त ठरतें.

चारित्र्याकडे वळण्यापूर्वी त्यांच्या बाह्य स्वरूपाचा परिचय करून घेणे अवश्य आहे. अगदी लहानपणी त्यांना पाहिल्यास काय वाटत असे, याची अटकळ पहिल्या प्रकरणांतल्या कांहीं गोष्टीवरून वाचकांना झालीच असेल. त्यांच्या चेहऱ्याची ठेवण एकदम मनांत भरण्याजोगी नव्हती; पण एकंदर शरीरयष्टि धिप्पाड व त्यांतल्या त्यांत डोकें फारच विशाल असल्याने, पहाणाराच्या वृत्ति स्तिमित झाल्याशिवाय रहात नसत. धिप्पाड शरीराला व भव्य मुखश्रीला वर्णाच्या गौरत्वाची जोड मिळाल्यामुळे, त्यांच्या दर्शनाची परिणामकारकता वाढली होती. त्यांच्या चेहऱ्याच्या मानानें नाक योग्य प्रमाणांत नव्हतें, असें मलबारींनीं वर्णन कोलें आहे. भालप्रदेशाच्या विस्ताराखाली त्यांचें लहानसें नाक पाहून, मस्तकाच्या रचनेंत सगळें साहित्य संपल्यानें, उरलेल्या थोड्याशा साहित्यावर ब्रह्मदेवानें नाकाचें काम भागवून घेतलें असावें, असा मलबारींनीं विनोदपूर तर्क आपल्या वर्णनांत दिला आहे. कॉलेजांत अभ्यास करतांना मूळच्या व्यंगांत आणखी एक भर पडली. त्यांचे डोळे बिघडल्याचें वाचकांस माहित आहेच. वाचनातिरेकामुळे त्यांचा उजवा डोळ्या जवळ-

जवळ निकामीच बनला होता. डावा डोळा सबंध शाबूत नव्हता, पण त्याची बरीच शक्ती अखेरपर्यंत शिल्लक होती. महापुरुषांच्या चरित्रांतून बहुधा त्यांच्या डोळ्यांची अंतर्भेदी व मर्मग्राही तेजस्विता वर्णिलेली असते. माधवरावांनी नेत्रांकडून विद्यार्थांदिशेत अतिशय काम घेतल्यामुळे, त्यांच्या दृक्शक्तीचा प्रभाव सांगण्याला विशेष साधन राहिले नाही. तथापि कै. सर नारायण गणेश चंदावरकर यांनी डाव्या डोळ्याच्या प्रतापाची माहिती आपल्या भाषणांत टिपून ठेवली आहे. ते म्हणतात:—

The little that was left him of his left eye saw more than we with two eyes could see - it could pierce into the depths of another man's soul and search and find.

माधवरावांचा एक डोळा तर गेलाच होता, दुसरा देखील बराच कमजोर झाला होता; पण त्यांत जे कांहीं उरलें होते, तेवढें आमच्या दोन डोळ्यांहून बलवत्तर होतें. परांतरंगाच्या विवरांत भेदकपणानें खोल खोल शिरून त्याचा ठाव काढण्याचें कार्य माधवरावांच्या एका डोळ्यांतल्या अवशिष्ट शक्तीला साधत असे, असा सर नारायणरावांच्या वरील वाक्याचा भावार्थ आहे. चर्मचक्षूंची अशी दशा उडाल्यामुळे माधवराव प्रज्ञाचक्षु बनले होते, असें म्हणावयास हरकत नाही. कधी कधी त्यांचे स्नेही त्यांना 'एकडोळ्या (one-eyed)' या संज्ञेने संबोधित, तेव्हां 'एकडोळ्या पुरवला, पण एकाच कल्पनेत रमणारा एककल्ली (one-ideaed) वाईट,' असा ते जबाब देत असल्याची एक आख्यायिका आहे,

नैसर्गिक शरीररचनेच्या खालोखाल माणसाच्या पोषाखाचा प्रेक्षकाच्या चित्तावर इष्टानिष्ट परिणाम घडतो. 'एक नूर आदमी, और

दसनूर कपडा' या म्हणीप्रमाणे पोशाखाचा भपका व नीटनेटकेपणा माणसाला बश करतो किंवा दूर लोटतो. माधवरावांचा पोषाख अगदी साधा असे. त्यांत नवीन मन्वंतराचा थाट बिलकूल नव्हता आणि लोकांना अचंबा वाटून आदर उत्पन्न करणारी ही गोष्ट होती. विचाराचा नवेपणा त्यांच्या पोषाखांत न दिसल्यानें, लोकांना आश्चर्य वाटणें स्वाभाविक आहे. अंतरंगाचा इष्ट दिशेनें पालट झाला पाहिजे, बाह्य स्वरूपाच्या फेरफेरांत खरी सुधारणा नाही, असा त्यांनीं अनेकदां उपदेश केला आहे. हा उपदेश त्यांनीं आपल्या वर्तनांत उतरविला होता, याचें, त्यांच्या पोषाखांतला साधेपणा, हें एक प्रत्यंतर आहे. कॉलेजांत होते तेव्हांपासून त्यांच्या पोषाखाची साधी पद्धत होती. १८७० सालच्या शंकराचार्यापुढील वादप्रसंगीं माधवरावांना कै. विष्णु मोरेश्वर महाजनी यांनीं प्रथम पाहिलें. त्यावेळच्या त्यांच्या पोषाखाचें महाजनींनीं पुढीलप्रमाणे वर्णन केलें आहे.*

स्यावेळीं ते अगदी तरुण होते. अगानें सडपातळच; अगांत जुन्या तऱ्हेचा पेलेंदार अंगरखा, धोतर साधें; उपरणें रेशीमकांठी; पागोटे चक्रीदार गुलाबी; चेहेरा भारदस्त, पण हंसतमुख.

कॉलेजांत त्यांचे, अन्न किंवा पोषाख या गोष्टींकडे, फारसें लक्ष नव्हतें; त्यांच्या संवयी इतक्या साधेपणाच्या होत्या कीं, त्या एखाद्या संसारनिवृत्त साधु पुरुषालाच शोभतील, असे सर दीनशा वाच्छा यांनीं लिहिलें आहे. अध्यापकाच्या जागेवरून न्यायाधीशाच्या जास्त मानाच्या, वजनाच्या व पगाराच्या स्थानावर त्यांनीं आरोहण केले, म्हणून त्यांच्या वृत्तींत अंतर पडलें नाहीं. समृद्धीनें सत्पुरुषांच्या स्वभावांत विनय प्रबळ

* विविधज्ञानविस्तार; पुस्तक ४५, अंक २. प. ४२.

होतो, अशा अर्थीचें एक संस्कृत सुभाषित आहे. त्याचा प्रत्यय माधव-
रावांना पहातांक्षणीं येत असे.

माधवरावांनीं भिन्नभिन्न विचाराचीं कर्तीं माणसें आपल्या कार्य-
क्षेत्रांत ओढून घेतलीं. याचें कारण त्यांच्या स्वभावांतले कित्येक
गुण होत. माधवराव स्वतः अतिशय उच्च तात्विक वातावरणामध्ये
संचार करीत असत. हिमालयाच्या शिखराला ज्याप्रमाणें मेघ-
मंडलाची, त्याच्या गडगडाटाची आणि छायेची बाधा होत नाही
त्याप्रमाणें अशुद्ध विकाराच्या खळबळीचा व मलिनतेचा स्पर्श माधव-
रावांच्या उन्नत स्वभावाला कधीच होत नसे. भगवद्गीतेतील स्थित-
प्रज्ञाचीं बरींच लक्षणें त्यांच्या अंगीं वसत होतीं. त्यांच्या तोंडावर
एखाद्यानें शिब्या हासडल्या, तरी त्यांच्या शांतिगंभीर वृत्तीचा भंग होत
नसे. तुकाराम महाराजांनीं सांगितल्याप्रमाणे 'मानापमानाचें गोवें'
त्यांनीं 'गुंडाळून' ठेवलें होतें. एका मोळीवालीनें नकळत त्यांच्या
डोक्यावरली पगडी पाडली, तेव्हां त्यांना राग आला नाही, उलट
पोलिस् शिपायाने त्या बाईस अडकविले असतां, त्यांनीं परत जाऊन
तिची सुटका केली. दुसऱ्या प्रसंगीं एका भारेवाल्या बाईने त्यांना
आपले ओझे उचलून देण्याविषयीं विनविले. माधवरावांनीं तिचा शब्द
खालीं पडू दिला नाही, उलट तिचें ओझे उचलण्याला मदत केली.
त्यांच्या वृत्तींतल्या निरहंकाराचीं उदाहरणे पहातांना त्यांच्या धोरवी-
बद्दल कोणाच्या हृदयांत आदराची भावना उचंबळणार नाही ! ओझे
उचलावयास मदत करणें किंवा पगडी पडली असतां न रागावणें या
साध्या गोष्टी आहेत. माधवरावांची प्रेतें वाहून नेण्यालाही तयारी असे
व एक दोनदां त्यांनीं पुण्यास मनुष्यबळाच्या अभावीं तासाचे तास

घरांत पडून राहिलेल्या प्रेताला वाहून नेण्याचीं कामे कोल्याबदलच्या भाख्यायिका प्रसिद्ध आहेत. परोपकाराच्या कामाची—मग तें कोणत्याही स्वरूपाचें असो—हाक ऐकूं आली कीं, त्याला सक्रिय ओ देण्यास माधवरावांकडून केव्हांही एका क्षणाचासुद्धां विलंब लागत नसे; असे त्यांचे स्वभावधर्म अनुभवल्यामुळे, पुणेंकरांचीच नव्हे, तर त्यांचा सहवास घडलेल्या परप्रांतस्थांचीही त्यांच्यावर भक्ति वसली.

लोकहिताच्या कार्यांमध्ये अग्रेसरत्व पत्करणाऱ्या व्यक्तीला अनंत दुस्सह यातना भोगाव्या लागतात. त्या यातनांच्या असह्यत्वामुळे जर ती गडबडली किंवा कचरली तर तिच्या हातून नियोजित कार्य आस्थेनें घडेनासें होते. माधवरावांना पुण्यांतील वास्तव्याच्या पहिल्या पांच वर्षांत यातनांचा पुष्कळ मार सहन करावा लागला. अविश्वास, निंदा, उपेक्षा, अवहेलना, निराशा, फंदफितूरी, हे यातनांचे प्रकार आहेत. अनेकदा त्यांच्याविषयीं शत्रुमित्रांचा सारखाच गैरसमज होऊन, त्यांच्यावर जळजळीत टीकेची आग पाखडली गेली. सामान्य धैर्याच्या माणसाचें कर्तृत्व या टीकानलांत जळून खाक झालें असतें; बरें, माधवराव टीकेच्या बाबतींत पूर्ण बहिरे होते अथवा त्यांचें काळीज टीकेतील तीक्ष्ण विधानें न झोंबण्याइतकें कठोर होते, अशांतला भाग नव्हता. त्यांना टीकेचीं शल्ये बोंचत असत, पण आत्मसंयमनाच्या गुणाला अधिक बळकटी आणून क्षमाशीलता वाढविण्याकडे ते टीकांचा उपयोग करून घेत, अशी त्यांस दीर्घकालीन सहवासानें ओळखणाऱ्या अनेक गृहस्थांनीं वेळोवेळीं साक्ष दिलेली आहे. या संबंधांतलीं एक दोन उदाहरणें वाचकांना मागल्या विवेचनांत सादर केलेली आहेत. प्रतिकूल टीकालेख वाचण्याची व ऐकण्याची त्यांना फार आवड

होती. कोणी त्यांच्यासमोर स्तुतिपर लेख वाचू लागला की, 'हें काव्य ऐकण्याची गरज नाही. प्रतिकूल टीकेचा एखादा लेख असल्यास वाचा,' असें ते सांगत. एकादे वेळीं प्रतिकूल टीकेंत आपल्याला न सुचलेला किंवा समजलेला मुद्दा सांपडेल व आपली समजूत सुधारतां येईल, असाही, तशा स्वरूपाचे लेख वाचण्यांत अगर वाचवून घेण्यांत, त्यांचा हेतु असे. एखादा गृहस्थ समक्ष येऊन माधवरावांस न पटणारी किंवा चुकीची वाटणारी गोष्ट दुराम्रहपूर्वक प्रतिपादन करूं लागला म्हणजे न रागावतां, माधवराव त्याला 'तुम्ही चुकतां आहांत, कांहीं दिवसांनीं तुमची चूक तुमच्या लक्षांत येईल व मग माझे म्हणणे तुम्हांस उमजेल' असें अत्यंत मृदु शब्दांनीं सांगून, वाटेस लावीत.

पोषाखांत व सामाजिक व्यवहारांत जसा त्यांचा साधेपणा प्रकट होत असे, तसाच त्यांच्या घरच्या रहाणींतही तो प्रत्ययास येत असे. त्यांच्या घरांत 'पौरस्त्य' पद्धतीला रजा मिळालेली नव्हती. एवढा मोठा पगारदार अधिकारी म्हणून त्यांच्या घरांत खुर्च्याटेबलांची शकपक दृष्टीस पडल्याशिवाय रहाणार नाही, अशा खात्रीनें जर कोणी त्यांच्या घरांत गेला तर आपला ठाम समज खोटा ठरल्याचें पाहून, त्यास आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नसे. बसण्याच्या जागेंत लटकणाऱ्या झोंपाळ्यावर माधवराव हटकून आढळायचें. त्यांच्याकडे जाण्याला कधीही कोणास मज्जाव नव्हता. त्यांच्या भेटीचा आमदरबार सर्वदां सगळ्यांना खुला होता. एका गृहस्थाने त्यांच्या घरांतल्या व्यवस्थेचें जें वर्णन केलें आहे, ते त्यांच्या साधेपणाबद्दल संशयच राहूं देत नाही. तो म्हणतो:—

ते पुण्यास असतांना एकदां मी त्यास भेटण्याकरितां गेलों होतो, त्यावेळीं ते आपल्या घरांत एका चटईवर मांडी घालून व त्या मांडीवर कांहीं कागद ठेवून बोरुच्या लेखणीनें इंग्रजी लिहीत होते. अलिकडच्या इंग्रजी विद्वानांप्रमाणें टेबल, खुर्ची किंवा इंग्लिश पेनेची आवश्यकता त्यांस मुळींच दिसली नाही. 'अशा प्रकारें मांडीवर कागद घेऊन देशी बोरुनें इंग्रजी लिहिण्यास तुम्हांस अडचण वाटत नाही काय?' असा त्यांस मी प्रश्न केला. त्यावेळीं 'मला असल्या गोष्टीची संवय आहे व त्याकरितां माझे कधीं अडत नाही' असा त्यांनीं मला जबाब दिला.*

या बाबतींत मलबारींनीं लिहिलेली आठवण देखील नमूद करण्यासारखी आहे. मलबारींची व माधवरावांची १८७७ सालीं सर रिचर्ड टेंपल गव्हर्नर झाल्यानंतर पुण्यास ओळख झाली. ओळखीनंतर माधवरावांना भेटण्याकरितां मलबारी त्यांच्या घरीं गेले. त्यांची अटकळ होती कीं, माधवरावांच्या घरांत युरोपियन रहाणींतले प्रतिबिंब दिसेल. ज्याच्या उदार, व्यापक, आणि उन्नत विचारांतला रसास्वाद घेतांना आपला नव्या सृष्टींत प्रवेश झाला आहे, असे वाचकांना वाटे, त्या माणसाची रहाणी एखाद्या इंग्रजी विद्येचा गंध नसलेल्या जुन्या मताच्या माणसाप्रमाणे असेल, अशी शंका येण्याचे मलबारींना कारण नव्हते. त्यांना मुंबईचे दक्षिणी पुढारी ठाऊक होते. इंग्रजी शिक्षणामुळे मुंबईच्या दक्षिणी पुढाऱ्यांच्या रहाणीमध्ये व्यक्तीशः जी रीत आली होती, तीच, माधवराव त्यांचे स्नेही असल्यामुळे, त्यांच्या रहाणीमध्ये आढळून येईल, अशी मलबारींची समजूत होती, पण माधव-

* १९०१ सालीं बडोद्यास दुखवट्याच्या सभेमध्ये रा. व. हरगोविंददास यांनीं केलेलें भाषण. सयाजीविजय ता. २६ जानेवारी १९०१.

रावांची घरगुती व्यवस्था प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर ही समजूत मिथ्या ठरली. ते म्हणतात:—*

माधवराव घरांत भुईवर बसून लहानशा बैठ्या मेजावर आपलें लिहिण्याचें काम करीत. मधून मधून त्यांना जाया झालेले डोळे ताणून पहावे लागे. नाक शिकरण्याचें व धोतरानें तोंड पुसण्याचें काम अशा वेळीं सुरूच असे. एखाद्या महत्त्वाच्या कागदाचे वाचन किंवा तितक्याच महत्त्वाच्या इन्साफाचे लेखन चालू असतां, माधवराव बहुधा तुकारामाचा अभंग मनाशीं गुणगुणायचें किंवा जवळपास नागव्या उघड्या अवस्थेंत उड्या मारीत खेळणाऱ्या मुलाची घट्टा-मस्करी करायचे.

घरीं जाऊन भेटणाऱ्या गृहस्थाच्या मनातून अर्थातच माधवरावांशीं संभाषण करण्याची इच्छा असणार, हे उघड आहे. माधवरावांच्या चेहऱ्यावरील अचल शांति व गंभीरता पाहून, त्यांच्या नांवाने परिचय असणाऱ्या प्रत्येकाचा समज असाच होत असे कीं, माधवरावांच्या संभाषणांत रसिकतेचा ओलावा किंवा हास्यविनोद, हे गुण सांपडण्याचा संभव नाहीं. पण वस्तुतः तसा प्रकार नव्हता. त्यांच्या स्वभावांत अंगचा विनोद होता आणि विनोदाचा प्रसंग चटकन् ओळखण्याचा चाणाक्षपणाही भरपूर होता. अगदीं समवयस्क आणि समानशील मित्रांशीं एकान्तांत त्यांचा संवाद चालला असला म्हणजे परस्परांच्या धट्टेनें हास्यरसाला उकळ्यावर उकळ्या फुटत. माधवरावांना मनावरचा दाब सुटून खदखदून अगर पोट धरधरून हंसण्याचा योग क्वचित्तच यावयाचा, पण तसा योग आल्यावर माधवरावांच्या हास्याचें विकट स्वरूप पाहून, तिन्हाइताला चमत्कार वाटल्याखेरीज रहात नसे. मलबारींनीं असा एक

* ईस्ट अँड वेस्ट मासिकाच्या १९०३ सालांतल्या नोव्हेंबराच्या अंकातील 'रानडे आणि त्यांचा काळ' हा लेख पहा.

प्रसंग आपल्या स्मरणहारांत गोंवलेला आहे. शंकर पांडुरंग पंडित व माधवराव एकारात्री विश्रब्धालाप करीत असतां मलबारी त्यांच्या भेटीस गेले, तेव्हां माधवरावांच्या हास्याचा ध्वनि त्यांच्या कानावर पडला आणि माधवरावांच्या स्वभावरचनेत हास्याला स्थान आहे, अशी त्यांना कल्पना आली. पण असा प्रसंग त्यांच्या सहवासी मंडळीला वारंवार दिसत नसे. त्यांचें चित्त सर्वकाळ कोणत्याना कोणत्या उपयुक्त कार्यांत तल्लीन असल्याने, विनोदाचे हलके विषय बोलण्याला त्यांना फुरसत नसे. कोणीही गेला तरी कामाशिवाय दुसरे बोलणेंच निघायचें नाहीं; मग रिकामटेकड्या विनोदाच्या वाटणीला वेळ कोठून सांपडणार ! मात्र कामाविषयींच्या संभाषणांत रमणीयता पुष्कळच असे, हें येथे सांगणें अवश्य आहे. माधवरावांचे वाचन व अवलोकन अमर्याद असल्यामुळे विषयस्पष्टीकरणाच्या अनुरोधाने त्यांच्या तोंडून नाना देशांतल्या व व्यक्तींच्या ऐतिहासिक व प्रचलित आख्यायिका बाहेर पडत व संवादाच्या विषयाला रंग चढे. अगाश्यांनीं आपल्या आठवणींत म्हटले आहे कीं, माधवरावांशीं एखाद्या प्रश्नासंबंधी घटकाभर बोलणे झालें म्हणजे एखाद्या गहन विषयावरील रसाळ निबंध वाचल्याचे श्रेय पदरांत पडे. माधवरावांच्या गप्पागोष्टींत वायफळ किंवा टाकाऊ विचार मुळींच नसायचा. शिवाय त्यांत व्यक्तींचा निर्देश झालाच तर तिची निंदा, कुचेष्टा, किंवा दोषचर्चा कधीं चुकून देखील त्यांच्या मुखावाटें निघायची नाहीं व दुसऱ्याला तसें करण्यास त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळायचें नाहीं, हा त्यांच्या संवादाचा नियम होता.

सारा दिवस आणि रात्रीसुद्धां त्यांच्या घरांत माणसांची आवजाव सुरू असतां, त्यांना एकट्याला दहा पंधरा माणसांना पुरून उरण्या-

इतकें काम कसें बिनबोभाट उरकतें, याचें सर्वांना आश्चर्य वाटत असे व ही आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट आहे. जन्मतः त्यांच्या ठिकाणी अनेक गुण होते, यांत शंका नाही, पण नैसर्गिक गुणांवर वाचन-मनननिरीक्षणादि श्रमाचे संस्कार झाल्याशिवाय त्यांची तेजस्विता व कार्यक्षमता उमलत नाही. माधवरावांची बुद्धिमत्ता लोकोत्तर होती, पण बुद्धिमत्तेहून त्यांची परिश्रमशीलता अधिक लोकोत्तर होती, हें विसरतां कामा नये. परिश्रमाच्या संवयीमुळेच त्यांना सर्वज्ञता संपादन करतां आली. कॉलेजांत त्यांनी कसा अविश्रांत अभ्यास केला, हें पूर्वी निवेदन केले आहे. पण कॉलेजांतली कायदेशीर विद्यार्थीदशा संपतांच त्यांची जिज्ञासा संपुष्टांत आली नाही. कॉलेजांत त्यांनी हस्तगत केलेलें ज्ञान असामान्य कोटींतलें आहे. ते त्यांना सहजासहजी प्राप्त झालेले नाही. त्यापार्थी त्यांनी आपल्या डोळ्यांचें कायमचें नुकसान करून घेतलें. पुढें त्यांचा ज्ञानार्जनक्रम आमरण अव्याहत चालला होता. एखादा विषय न समजल्यास, त्याच्या दुर्बोध ग्रंथाचें पुनः पुनः त्याचें पूर्ण आकलन होई पावेतो वाचन ठेवावयाचें, समजत नाही म्हणून कंटाळा करावयाचा नाही, अशी त्यांची संवय होती. वाचलेल्या ग्रंथांचीं टिपणें करून त्यांच्या वहा आपल्या संग्रहीं बाळगण्याचा त्यांचा नियम होता. पुस्तक मिटून त्यांतल्या विवेचनाचा बिनचूक सारांश लिहितां आला म्हणजे तें पचनीं पडलें, अशी त्यांनीं एक कसोटी ठरवून, तिच्यावर ते आपल्या अभ्यासाचा कस पहात. त्यांच्या वाचनलेखनाची वेगळी खोली नव्हती व त्या कामाकरितां वेगळी वेळही मुक्रर केलेली नव्हती. मंडळीं सह्यामसलतीकरितां किंवा मुलाखतीकरितां येत आहेत; त्यांच्याशीं माधवराव बोलताहेत

आणि दुसरीकडे त्यांच्या हातांतले काम चालले आहे, असा देखावा प्रत्यहीं दृष्टीस पडे. ते अनेकावधानी होते हे जितके खरे आहे, तितकीच त्यांची एकाग्रता देखील खरी आहे. भोंवताली मुलांचा गलबला चालला आहे, नोकर चाकर इकडून तिकडे येरझारा घालीत आहेत, शेजारी माणसे बोलत आहेत, अशा परिस्थितीत त्यांना एकाग्र चित्ताने वाचन किंवा लेखन करण्याला अडचण वाटत नसे. वर वर्णिलेल्या परिस्थितीचा त्यांना त्रास होत नव्हता, असे समजणे चुकीचे होईल. त्रास झाला तरी त्यांनीं मन इतके जिकून ताब्यांत ठेवले होते कीं, त्याची एकाग्रता मधून मधून सुटली, तरी पुनः ते दिलेल्या कामांत तल्लीन होण्याला उशीर लागत नसे. यामुळे माधवरावांना वेळाचा अभाव कधीही नडला नाही. आपणास काम फार करावे लागतें किंवा कंटाळा येतो, अशी तक्रार त्यांच्या तोंडून कोणीही ऐकली नाही. माणसांनीं आपल्याकडे यावे, नव्या नव्या कार्यांचा खल व्हावा अशी त्यांना मनापासून हौस, पण रिकाम्या चकाट्या पिटायला त्यांच्याकडे कोणी गेला कीं, त्याला एखाद्या कामास जुंपून प्रेमाच्या शब्दाने पिटाळून लावण्यांत, माधवरावांचे चातुर्य कांहीं 'और' होतें, असे त्यांस ओळखणारांनीं लिहिलें आहे.

त्यांची जीभ साठ वर्षांच्या हयातींत कधीं अपशब्दानें विटाळली नाही; त्यांची वृत्ति क्रोध, द्वेष, मत्सर, दंभ इत्यादि अमंगळ दुर्विकारांच्या तावडींत सांगडून भ्रष्ट झाली नाही, याचा अर्थ जात्या त्यांच्या प्रकृतींत तापटपणा नव्हता, असा केल्यास तो योग्य ठरणार नाही. त्यांनीं आपल्या नैसर्गिक स्वभावाला दमनाच्या व आत्मनिरीक्षणाच्या जोरावर इष्ट वळण लावले होते. कालेजांत असतांना एखाद्या गोष्टीचा

राग अनावर झाला म्हणजे ते दाराला कडी लावून, आपल्या खोलीच्या एकान्तांत तासचेतास घालवीत. त्यांच्या मित्रांनीं एकदां याबद्दल खुलासा विचारला, तेव्हां माधवराव म्हणाले कीं, रागाच्या सपाटयात अपशब्द उच्चारला जाणाचा संभव असल्याने, मी स्वतःला कोंडून घेतो. त्यामुळे शब्दानें शब्द वाढण्याचा व त्याआवेशांत अपशब्द उच्चारण्याचा प्रसंग टळतो आणि वाचेची पवित्रता भंग पावत नाही. अशा प्रकारचा इंद्रिय-दमनाचा अभ्यास सतत राखल्यामुळे पुढे त्यांचीं इंद्रिये पूर्णपणे आहारांत आली व विकाराला बळी पडण्याचा इंद्रियाचा नैसर्गिक स्वभाव लयाला जाऊन, विवेकाच्या कक्षांत राहणे हाच त्यांचा स्वभाव बनला. त्यांच्या गुणाचा विचार करूं लागले म्हणजे दैवी संपत्तीचा संचय ते अहर्निश वाढवीत होते, अशी खात्री पटल्याशिवाय रहात नाही. ईश्वराविषयींच्या अनन्यनिष्ठेची जोपासना हे त्यांच्या दैवी संपत्तीचे मूळ आहे व हा एकच विषय असा होता कीं, ज्यावर प्रतिकूल आघात झाल्यास त्यांच्या सात्त्विक संतापाला भरती चढे. १८७३ सालीं पुणेकरांना याचा अनुभव आला होता. त्यावर्षीं माधवरावांचे स्नेही जनार्दन सखाराम गाडगीळ यांचे धर्मपर व्याख्यान झाले. व्याख्यानांत गाडगीळांनीं ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतल्या. माधवरावांना सृष्टीच्या बुडाशी असलेल्या ईश्वरीतत्त्वाचा हा अपमान सहन झाला नाही व त्यांनीं आपलें ज्ञानाचे सामर्थ्य गाडगीळांच्या नास्तिक्यावर लोटून, इतक्या निर्व्याज भाषेने ईश्वराच्या अस्तित्वाचे समर्थन केले कीं, श्रोत्यांना त्यांच्या ईश्वर-निष्ठेबद्दल शंका राहिली नाही. पुढें १८८१ व १८८५ या दोन सालीं त्यांना या भावनेचा तिरस्कार व्यक्त करणारांची कडक शब्दांनीं कान-उघडणी करावी लागली, याचा इतिहास यथावकाश निवेदन होईलच.

अहंबुद्धीचा निःशेष अभाव, हें त्यांच्या दैवी सपत्तीतलें अत्यंत तेजस्वी रान आहे. माधवरावांनीं अहंतेचा वासदेखील आपल्या वागणुकींत राहूं दिला नव्हता. ते मंडळींत बसले म्हणजे माधवराव जणूंक्या आपल्यांतलेच एक असें सर्वांना वाटे. 'मी अमूक केले, मी तमूक केले,' अशी बडबड त्यांनीं कधीं केल्याचें कोणास ठाऊक नाही. मात्र दुसऱ्याने कित्तीही क्षुद्र काम केलेलें असो, माधवरावांकडून त्याची प्रशंसा व्हायची व त्याला जास्त काम करण्याचा दुरूप यावयाचा, असा त्यांच्या निरहंकार वृत्तीचा प्रभाव होता. निराशेच्या दलदलींत रुतलेल्यांची व माधवरावाची गांठ पडतांच निराशामगनांचा उद्धार झाला असे समजावे. अहंतेप्रमाणेच माधवरावांनीं आपल्या स्वभावांतून निराशेची हकालपट्टी केलेली होती. त्यांच्या अंतर्दृष्टींत अविनाशी प्रकाश सांठविलेला होता. प्रातःकालच्या पलीकडे त्यांच्या दृष्टीची गति असल्याने चालू घडीचा कठोर अनुभव त्यांच्या बुद्धीला निराशेच्या अंधार कोठडींत कोंडूं शकत नव्हता. निराशेची कोंडी फोडून तिच्या व्यापापलीकडचा सदुद्योगफलाच्या प्रभामय प्रदेशाचा किनारा त्यांच्या दृष्टीला स्पष्ट दिसे. त्यांनीं केलेलें मानवी इतिहासाचें अध्ययन सार्वजनिक कार्यांतलीं अवघड कोडीं उकलण्यास उपयोगी पडे. सामान्य माणसें अडचणींच्या टापूंत सांपडलीं कीं, त्यांची गाळण उडते व या टापूंतच आपल्या कारभाराचे ताबूत थंड होणार, अशी भीतिप्रद कल्पना डोक्यांत भरून, तीं निराशेनें माघार घेण्याच्या तयारीस लग्नात. अडचणींच्या टापूला अंत आहे व तो अंत धीरानें न गांमस्तां स्वीकृत कर्तव्य करीत राहिल्यास लवकर घडवून आणतां येतो, याची जाणीव अडचणींच्या पहिल्याच देखाव्यानें बावणाऱ्या माणसांम

योजकता.

रहात नाही. माधवरावांच्या स्वभावांत हा दोष असता तर त्यांना लोकाग्रणी होण्याचा मानच मिळाला नसता. 'अडचणीशी लढाई दिल्याशिवाय कार्यभाग झाल्यास त्यांत पुरुषार्थ कसला ? अडचणीच्या ढोक्यावर पाय देऊन जर आपलें ध्येय, कष्टाच्या जंजाळांत दम न सोडतां, सिद्धीस नेलें, तरच आपली खरी शहामत व करामत.' अशा अर्थाचें वाक्य त्यांच्या तोंडीं नेहमीं असे. त्यांच्या तोंडचा उत्साहजनक उपदेश ऐकला म्हणजे श्रोत्यांच्या अंतरंगांतल्या संकटदग्ध आशेला टवटवीत पालवी फुटे, असे त्यांच्या नेतृत्वाखालीं काम करणाऱांनीं आपले अनुभव सांगितले आहेत. लोकसंग्रहकर्ता स्वतः निराश झाला, तर तो दुसऱ्यांना प्रेरणा कशी देणार ? आशावादित्वासारखेंच त्यांनीं आणखी एका गुणाचे संवर्धन केले होते. योजकता हाच तो गुण होय. कौशल्यपारंगत कारागीर कधीं हत्यारांना अगर उपकरणांना नांवें ठेवीत नाही. नर्तनविशारदाला कधीं अंगणाची वक्रता जांचत नाही. पांगळा सारथि व घोड्याची विषम संख्या सूर्याची गति खुंटवीत नाही, या म्हणी व सुभाषितें प्रसिद्ध आहेत. माधवरावांच्या कर्तृत्वांत त्यांची यथार्थता दिसत होती. त्यांनीं हातीं धरलेल्या माणसांतलीं कित्येक माणसे तर अशीं होती कीं, इडापिडा टळण्याकरितां त्यांना जगावरून ओवाळून टाकल्यास उचित झालें असतें. सगळ्या दुनियेंत नाठाळ गणलेल्या व्यक्तींना माधवरावांच्या कार्यविस्तारांत धारा मिळाल्याशिवाय रहात नसे. खट्याळ, नाठाळ, आडदांड, लफंगा, असा कोणीही माधवरावाकडे जावो, माधवरावांच्याची अवहेलना करावयाचे नाहीत. त्यांचा आदरसत्कार करून त्यांच्या अवगुणांतून एखाद्या कार्याची ते हमखास निष्पत्ति करीत असत.

मग बुद्धीने व कर्तबगारीने चलाख असणारांबद्दल बोलायलाच नको. लोखंडाला परिसाचा स्पर्श जसा सुवर्णत्व देतो तसाच माधवरावाचा सहवासस्पर्श कलंकितांना सुवर्णत्व देत असे. माधवरावांच्या तंत्राने सर्वजण वागत व माधवराव त्यांना प्रेमाने वागवीत. त्यांच्या तंत्राने वागतांना कोणाला आपल्यावर सक्ती होत आहे, असे वाटत नसे. ते स्वतः केव्हांही दुसऱ्याच्या तावडीत जात नव्हते, ही गोष्ट नजरेआड करून चालणार नाही. माधवराव पुण्यास रहाण्याला गेले, तेव्हां तेथील चांगल्या चांगल्या नागरिकांची नीतिशुद्ध नसलेल्या व्यवहारा-मध्ये प्रवृत्ति होती. नायकिणीच्या मजलसीत भाग घेण्याने नीति विवडते, असे तेव्हां कोणाच्या गांवीही नव्हते. नायकिणीचा नाच अगर गाणे करविण्याचा प्रकार शिष्टसंमत होता. एकदां डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एका सुप्रसिद्ध पुणेकर नागरिकाने मेजवानी दिली. मेजवानीनंतर पानसुपारीचा बेत चालू असतां नायकिणीला बोलावण्याची कल्पना निघाली व कित्येकांची अनुकूल कुजबूज सुरू झाली. माधवरावांनी कुजबूजीचा उद्देश ताडला आणि डोक्याला पगडी चढवून घरचा रस्ता धरला. त्यांच्या मागोमाग केरूनाना छत्रे उठले. केरूनानांचे धोतर धरून त्यांच्या एका जिवलग मित्राने त्यास खाली बसण्याविषयी सुचविले. माधवराव इतक्या वेळांत जिन्याच्या कांहीं पायऱ्या उतरून खाली गेले होते. केरूनानांनी त्यांच्याकडे बोट दाखवून अडविणाऱ्या स्नेहास म्हटले:—‘अरे, पहा, माझा विद्यार्थी माधवराव तडक चालला आहे. तो काय म्हणेल?’ हें वाक्य उच्चारून छत्र्यांनी आपल्या स्नेहाला बाजूस सारले व चालू लागले. कृष्णशास्त्री चिपळूणकर हे अतिरसिक व रंगेल गृहस्थ असल्याविषयी

त्यांचा लौकीक होता. पण माधवरावांच्या प्रखर नीतिमत्तेपुढे त्यांचाही रंगेलपणा लटपटला. केरूनानांच्या मागून त्यांनीही ते स्थान सोडले. ही गोष्ट कै. ग. ज. अगाश्यांनी आपल्या व्याख्यानांत सांगितली आहे. पुण्यांतल्या वयोवृद्ध नागरिकांना माधवरावांच्या शुद्ध चारित्र्याची कशी दहशत वाटत असे, याचे हें एक उदाहरण आहे. आचरटपणा करायला जेथे वयोवृद्धांची छाती होत नसे, तेथे तरुणाची काय दशा होत असेल, याचा अंदाज करतां येतो. कै. ना. गोपाळ कृष्ण गोखले यांनी माधवरावांसंबंधी बोलतांना पुष्कळदां असे म्हटले कीं, त्यांच्या सहवासांत मनांतील पापविचारांचीं राने जळून शुभ, पवित्र व आत्मोन्नतिकर विचारांचे घनदाट पीक पोसले जात असे. वरच्या प्रसंगीं केरूनाना छत्रे व कृष्णशास्त्री चिपळूणकर या दोघां वयोवृद्ध माणसांची कानउघडणी करण्याच्या भानगडींत माधवराव पडले नाहींत. कदाचित् हा त्यांच्या शालीनतेचा परिणाम असेल, कदाचित् त्यांनीं संपादन केलेल्या मनोजयाचा परिपाक असेल. १८६९ सालच्या सुमारास मुंबईस त्यांच्या एका समयस्क स्नेह्याने पुत्रजन्मोत्सव केला. निमंत्रण आल्यामुळे माधवराव त्याच्या घरीं गेले. त्याने आपलें घर समारंभानिमित्त लतापल्लवांनीं शृंगारले होते. शृंगारांत सूक्तिफलकांचाही भरणा होता. त्यांतल्या एका सूक्तीमध्ये अहंकाराचा दर्प होता. माधवरावांनीं ही सूक्ति आपल्या आयुष्यक्रमाला लागू पडत नाहीं. आपल्यांत दोषांची विपुलता आहे; असा वाद उपस्थित करून खूप तंटो केला. तंट्यानें समारंभाचा विरस झाला, असे तो प्रसंग पाहिलेल्या एका गृहस्थानें १८९८ सालीं सुबोधपत्रिकेंत माधवरावांना स्मरण दिलें होतें. कारण त्यावेळीं ज्यांच्याशीं भांडण केलें, त्यापैकीं एक दोषे

मित्र दिवंगत झाले होते व माधवरावांनी त्यांचा सामाजिक परिषदेच्या भाषणांत 'ते ईश्वराचे योद्धे Soldiers of God होते,' असा गौरवपर उल्लेख केला होता. या गोष्टीतले सगळे मर्म समजण्याला सांप्रत मार्ग नाही. तथापि माधवरावांचे आत्मनिरीक्षण किती सूक्ष्म होते व आपल्या स्नेहीवर्गाला वृथाभिमानाच्या दोषापासून अख्ति राखण्यासाठी ते किती जपत असत याचा हा एक नमूना आहे.

होतकरू तरुण माणसें हेरून देशसेवेच्या कामास जुंपण्याकरितां माधवरावांची कशी चौफेर नजर असे, याबद्दल एक मजेचा स्वानुभव कै. महाजनींनी आपल्या आठवणींत कथन केला आहे. तो असा:—

सन १८७३ किंवा १८७४ साली एके दिवशीं संध्याकाळीं लायब्ररींत खडकीजवळ मी वर्तमानपत्र घेऊन वाचीत बसलों असतां, ते आपण होऊन मजकडे आले, व मला त्यांनीं प्रश्न केला कीं, 'तुम्ही वन्हाडांत असतांना?' मी आश्चर्यानें चकीत झालों, पण मन स्थिर करून या व इतर प्रश्नांचीं सरळ सरळ उत्तरें दिलीं. असा माझ्या परिचयाचा आरंभ झाला. तो परिचय कालेंकरून दृढच होत गेला. गुह आपण होऊन दर्शन देतात, याचा मला प्रत्यय आला.

सामाजिक सुधारणेसंबंधीं सन १८७७-७८ सालीं असा बूट निघाला कीं, छापील पत्रकांवर विशिष्ट बाबतींत सुधारकांच्या सहाय्या घ्याव्या व या रीतीनें लोकांत जागृति करावी....ही पत्रकें सहाय्यकरितां रा. सा.नीं आम्हांकड पाठविली.*

बार्शीचे वकील रा. रामचंद्र मोरेश्वर साने, यांची दुसरी एक आठवणां माधवरावांच्या कार्याकनिष्ठेवर प्रकाश टाकणारी असल्यानें येथें देतो:—

* वि. झा. विस्तार वर्ष ४५ अंक २. पृ. ४५ व ४९-५०.

† वि. झा. विस्तार वर्ष ४६ अंक १ पृ. ३-४.

प्रत्येक कार्यकर्त्या मनुष्याच्या मगदुराप्रमाणे उपयोग करून घेणे ही रावसाहेबांची नेहेमी दृष्टि असे. तो मनुष्य कसा आहे, त्याचे दोष काय आहेत, याकडे लक्ष न देतां, त्याचे गुण काय आहेत, व लोककार्यांत त्याचा संग्रह कसा होईल. हें ते पहात असत. कै. महादेव बल्लाळ नामजोशी हे खटपटी व हुशार गृहस्थ सार्वजनिक कामांत पडणारे होते.....किरण नांवाचा छापखाना कोतवाल चावडीच्या ठिकाणी असे, व तेथे 'किरण' नांवाचे पत्रही निघत असे. या संस्थेचे चालक नामजोशी होते. लिटनसाहेबांच्या प्रेसभॅकटास तें पत्र बळी पडले व पुढें छापखानाही मोडला. नामजोशी फार डूबघाईस आले. कित्येकांचा नामजोश्यांविषयीं यामुळें गैरसमज झालेला होता.....नामजोश्यांना तुम्ही हाताशीं कां धरतां ?-असें रावसाहेब यांस खाजगी पत्रांतून त्यांच्या कित्येक बड्या स्नेह्यांनीं लिहिलेले मला माहित आहे. रावसाहेबांचें या सर्वांस एकत्र उत्तर असे कीं, नामजोश्यांचे अंगांत जें एक प्रकारचें पाणी आहे व काम करण्याची धमक आहे, त्या गोष्टींचा फायदा सार्वजनिक कामीं करून घेण्यास काय हरकत आहे ?

माधवरावांनीं लोकेसेवेत आपली रसना व लेखणी शिजविली. या दोन्ही साधनांचा परिचय वाचकांना मागे दिलेल्या कित्येक उताऱ्यांवरून झालेला आहे; तथापि त्यांचा थोडा जास्त तपशील सादर केल्याखेरीज दाट परिचय होणार नाही. त्यांचे विचार जसे भव्य होते, तशीच त्यांची भाषा भव्य होती. त्यांचा कोणताही लेख घेतल्यास त्यांतील विचार भव्य वाटतात. त्यांच्यांत क्षुद्रपणाचा अंश मुळींच नाही. उंच डोंगर किंवा अफाट समुद्र यांच्या देखाव्यांतला भव्यपणा जसा नैसर्गिक असतो तसाच नैसर्गिक भव्यपणा माधवरावांच्या विचारांत व भाषेत आहे. तपशिलाचें अबाधित तात्पर्य काढण्यांत त्याचा हात धरणारे पुरुष विरळाच सांपडतील. आज त्याचे विचार निर्जीव शब्दांच्या द्वारे प्रहण करीत असतांही, त्यास जन्म देणाऱ्या

व्यक्तीच्या बुद्धिमत्तेची जीवंतपणांतली उष्णता भासमान झाल्याशिवाय रहात नाही. वाचकांच्या हृदयांत ते सजीव होतात आणि त्याला आपल्या अर्थबोधाने प्रसन्न करून सोडतात. त्यांची गहनता, पळेदारपणा, चिरस्थायित्व वगैरे गुण अनुभवास येऊन, वाचकांची मति त्यांना जन्म देणाराच्या बुद्धिवैभवाचे कौतुक करू लागते. त्यांच्या शरीराचा बांधा जसा उंच, रुंद व पुष्ट होता, तसाच त्यांच्या विचारांचा बांधा आहे. त्यांत तात्त्विकता असली तरी रूक्षपणा नाही. हृदयंगम गोष्टींचे वर्णन असल्यास त्यांत कवीसारखी प्रतिभेची भरारी आढळते. मुद्रणाच्या निर्जीव सृष्टीत जर माधवरावांचे शब्द वाचकांच्या अंतःकरणाला खुलवितात, तर खुद्द माधवरावांच्या तोंडून ते बाहेर पडत असतां श्रोत्यांच्या हृदयाचे कसे आकर्षण करित असतील, याची कल्पना करणे शक्य आहे. 'सार्वजनिक रीतीने बोलण्याची संधी मी कधी वाया दवडीत नाही,' अशी आपल्या वक्तृत्वाची एक खूण माधवरावांनीं बार्शीच्या टिळक वकिलांना सांगितली होती. 'भाषणांत रसिकता पाहिजे.' असे त्यांनीं एकदां वक्तृत्वसभेच्या अध्यक्षस्थानावरून समारोप करतांना उद्गार काढले होते. माधवराव 'तीन तीन तोस इंग्रजीत व मराठीत अस्खलित व सम्यक् भाषण करितात..... व त्यांजकडून दिले जाणाऱ्या व्याख्यानासंबंधाने सर्व श्रोतृजनांची फार आवड व पूज्यता असते' असे त्यांच्या वक्तृत्वाविषयीं कॅ. वा. बा. रानडे यांनीं आपल्या छोटेखानीं चरित्रांत लिहिले आहे. मानकर व अंगाशे यांनींही त्यांच्या वक्तृत्वगुणांची आकर्षकता वर्णिली आहे. इंग्रजी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व असल्याने, त्यांच्या त्या भाषेतल्या व्याख्यानांची सरसता सर्वच कबूल करतात. मराठी भाषेतलीं

व्याख्यानें बोजड वाटतात, पण त्यांत गहनार्थाचें प्रतिपादन आहे, याबद्दल शंका घेण्याचें कारण नाही व तें प्रतिपादन निर्भेळ मराठी भाषेंत आहे, यावरून मराठी व्याख्यानाचे वेळीं माधवराव अडखळत असतील, हें संभवनीय नाही. त्यांच्या व्याख्यानांत वशीकरणाची शक्ति आहे व तिचाच प्रभाव श्रोत्यांवर होत असे. स्वदेशीवरलीं व्याख्यानें एकतांच सहृदय मंडळींनीं देशी माल वापरण्याचा निश्चय कां केला, हें वरील विवेचनावरून ध्यानांत येईल. त्यांचीं भाषणें वाचलीं म्हणजे तपशिलामागून तपशील उलगडून प्रतिपाद्य विषयाचें समग्र स्वरूप मांडण्याची व त्या योगानें शंकास्थान राहूं न देतां आपल्या सिद्धांताबद्दल खात्री पटविण्याची माधवरावांची हातोटी प्रत्ययास येते. पण 'वक्ता' या शब्दाने जितके गुण कल्पनेसमोर उभे रहातात तितके माधवरावांच्या ठिकाणीं नव्हते, किंबहुना त्यांना 'वक्ता' हा शब्द लावतां येईल कीं नाही, अशी शंका प्रदर्शित केल्यास ती वस्तुस्थितीस सोडून होणार नाही. त्यांचा आवाज गंभीर व खणखणीत होता. परंतु वक्त्याचे हावभाव किंवा अभिनय त्यांच्या व्याख्यानांत कधीं दृष्टीस पडत नसत. मलबारींनीं त्यांना पुण्यास भेट होण्यापूर्वीं प्रथम एका सभेंत भाषण करीत असतां पाहिले. रेव्हरंड जॉन स्मॉल नांवाच्या युरोपियन गृहस्थाच्या अध्यक्षत्वाखालीं माधवरावांचे व्याख्यान चाललें होतें. ते म्हणतात:—

वक्त्यांपैकी एकजण उंच, कुरूप, रुंद कपाळाच्या कड्याखालीं केवळ यदच्छेनें चिकटलेल्या लहानशा चढेल नाकाचा हिंदू गृहस्थ बोलायला उभा राहिला. त्यानें भाषणाची सुरवात अगदीं थंड व आळसट पद्धतीनें केली. त्यानें असे विचित्र हातवारे क्षणभर केले कीं, जणूं काय तो स्वतःशींच भांडत आहे. प्रारंभीं तो अडखळला, चांचरला; पण त्याची ही स्थिति श्रोत्यांच्या लक्षांत

बेध्यापूर्वीच त्याचे विषयाशी तादात्म्य होऊन त्याचा सूर लागला. जादूच्या प्रयोगाप्रमाणें तत्काळ सगळी स्थिति पालटली. भूतलावरून पाय सुटून आम्ही अंतराळांत वरवर जात आहोंत, असा आम्हांस भाषण ऐकतांना भास झाला. त्याची अजस्र काया व निश्चल मुद्रा यामध्यें आतां फरक दिसूं लागला. विषय-देखील त्याच्या अभिरुचीला अनुरूप असाच होता. सुमारे अर्धातास त्याने भाषण केलें व एखाद्या एकनिष्ठ ख्रिस्त्याप्रमाणें त्याचें प्रवचन चाललें होतें. तत्त्वज्ञ ब्राह्मणाची विचारसरणि त्याच्या भाषणांत नव्हती. शेवटी विषयाचा शांत, मुद्देसूद व शुद्ध रीतीनें उपसहार सुरू झाला, तेव्हां आमच्या विवेकशक्तीसह सर्व भावना त्यानें हरण करून नेल्या, अशी आमची खात्री झाली. हा गृहस्थ कोण म्हणून मी शेजारच्या श्रोत्याला विचारले, तेव्हा त्यानें 'रानडे' असे नांव सांगितलें. त्याचा माझ्या मनावर असा कांही परिणाम झाला की, मी दुसऱ्याच दिवशी सकाळीं त्यांच्या घरीं गेलों. ज्या साक्रेटिसाच्या शोधांत मी होतो, तो साक्रेटिस रानडेचांच्या ठिकाणी मला सांपडला व अत्यानंद झाला.

माधवरावांच्या वक्तृवासंबंधी दुसरे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :—*

बोलायल्ले सुरवात करण्यापूर्वी ते कांही क्षण स्तब्ध उभे रहात; कदाचित ते आपल्या विषयाची विहगमदृष्टीने पहाणी करीत असावेत, असा श्रोत्यांना भास होत असे. त्यांच्या गाढ विद्वत्तेचा थेंब न् थेंब आपल्या हृदयपुटांत सांठविण्याकरितां श्वासक्रियादेखील थांबवून उत्कंठित झालेल्या श्रोतृगणावर त्यांची धिप्पाड मूर्ति, रुद कपाळ, आणि गंभीर मुद्रा यांचा परिणाम होत असे. त्यांची बोलण्याची ढब प्रमाणबद्ध व आवाज धातुनादासारखा घणघणणारा होता. मात्र वर्णमालेंतल्या कांहीं अक्षराचा उच्चार साफ होत नसे. त्यांच्या विवेचनाचा रोख मन वळविण्याकडे नसून खात्री पटविण्याकडे असे. श्रोत्यांच्या भावना उचंबळून सोडण्याची त्यांची इच्छा असेल तेव्हां करुणाप्रधान शब्दांची योजना करून ते भावनोद्दीपन करीत. अभिनयाचें साह्य घेत नसत. एक हात टेबलावर ठेवून दुसऱ्या हातानें दुसरा

* डेक्कन कॉलेजाचें त्रैमासिक, खंड ९, अंक ३ रा.

डोळा चोळायचा, अशी त्यांची पद्धत होती व ती त्यांनी कधी बदलली नाही. बाह्यात्कारी आकर्षक असे कांहीं नसतांही त्यांचीं व्याख्यानें मनोरंजक होत असत. त्यांची भाषा साधीच पण उत्कृष्ट असे. पुष्कळदां तिच्यांत प्रतिभेचा आणि वक्तृत्वाचा अंश दृष्टीस पडे. त्यांचे विवेचन स्पष्ट व चित्तवेधक असे. प्रथम विषयाची समग्र रूपरेषा दाखवून नंतर हळू हळू ते त्याच्या व्याप्तीचा संकोच करीत व अखेरोस प्रतिपाद्य सिद्धांताशी श्रोत्यांना आणून भिडवीत. रानांतला वाघ जसा चोहोबाजूनी घेरून नेमका शिकारी इसमासमोर आणला जातो, तशीच कांहींशीं माधवरावांची पद्धत होती.

स्वजनांशीं अप्रिय वर्तन करणारा मनुष्य, पुष्कळदां सरकारी युरोपियन अंमलदारांच्या कच्छपीं लागलेला व त्यांच्यापुढें गोंडा घोळणारा असल्याचें पहावयास सापडतें. पण माधवरावांच्या वर्तनांत ही गोम मुळीच नव्हती व त्यायोगाने लोकांची त्यांच्यावर अधिकच भक्ति जडली. युरोपियन वरीष्ठांकडे हेलपाटे घालण्याची खोड त्यांनी लावून घेतली नव्हती. इंग्रज वरिष्ठांचा संपर्क जितका टाळ्वेल तितका ते टाळीत. कोणत्याही उपायानें टळत नाही अशी खात्री झाली, म्हणजे होणाऱ्या संपर्काचे वेळीं फाजील सलगी त्यांच्याकडून दाखविली जात नसे. पुष्कळदां त्यांच्या वर्तनांत युरोपियनासंबंधीं अनादर वसत असावा, अशी त्यांच्या वरिष्ठांना शंका येऊन, त्यांच्याविषयीं सरकारांत गैरसमज वाढत असत. हांजी-हांजीखोरपणाचा तिरस्कार हें एक वरिष्ठांकडे हेलपाटे न घालण्याचे व हेलपाट्याचे प्रसंग टाळण्याचे कारण आहेच, परंतु माधवरावांच्या स्वभावांत विनयातिरेकामुळे उद्भवणारा लाजाळूपणाचा एक दोष होता, त्यामुळे पुढें पुढें करण्याचें काम त्यांना साधत नसे, हें दुसरे कारण विसरतां येत नाही. सर विल्यम वेडरबर्न हे माधवरावांचे मोठे चहाते व मित्र होते. पुण्यास येण्यापूर्वीं त्यांनीं माधवरावांचें नांव ऐकलें होतें. या गृहस्थाचीं

मैत्री जोडावी, असें त्यांच्या मनांत येऊन त्यांनी स्वजातीय मित्रांचा सल्ला घेतला. तेव्हां त्यांनी सांगितले की, रानडे हा एक मोठा धूर्त व कावेबाज ब्राह्मण आहे. त्याच्याशी संबंध येईल तेव्हां फार सावधपणाने वागलें पाहिजे. सर विल्यम वेडरबर्न यांना निराळा अनुभव आला व ते माधवरावांचे पक्के दोस्त बनले. आपल्या वागणुकीमुळे सरकारांत गैरसमज माजतात, हें माधवरावांना कळत नव्हते असे नाही. परंतु त्यांच्या स्वभावांतल्या निस्पृहपणाला गैरसमज दूर करण्याची स्वहितावह खटपटदेखील लंछनास्पद वाटे.

लोकहित आणि ज्ञानार्जन या दोन कार्यांचा पसारा मांडून बसलेल्या माणसाचे सरकारी नोकरीत कितपत लक्ष लागणे शक्य आहे, या प्रश्नाचा कोणी विचार करूं लागल्यास, त्याला असेच उत्तर द्यावें लागेल की, अशा माणसाचे सरकारी काम चोख पार पडणें मुष्किलीचे आहे. माधवराव याही सामान्य सिद्धांताला अपवाद होते. न्यायदानापूर्वी सुनावणीस आलेल्या प्रत्येक खटल्याचे कागद, पुराव्यांत दाखल झालेल्या लहानसान चिटोऱ्यासुद्धां, ते पाहून टाकीत. दोन्ही पक्षाला आपापले जितकें मंडन करावयाचे असेल तितके करूं देण्याला माधवरावांची हरकत नसे. निकाल देतांना अत्यंत कसोशीनें देत. त्यांचे निकाल पाहून हायकोर्टांतल्या मोठमोठ्या जज्जांना सुद्धां आश्चर्यांत बुडून जावें लागे. सर्वॉर्डिनेट जज्जाच्या कनिष्ठासनावर हा गृहस्थ आज असला तरी त्याची खरी योग्यता श्रेष्ठ प्रतीची आहे, हायकोर्टांतल्या उच्चतम न्यायासनावर तो विराजमान झाल्यास त्याचा गौरव होण्याऐवजी त्या आसनाचाच बहुमान केल्याप्रमाणें होईल, असें हायकोर्टांतल्या युरोपियन जज्जांना माधवरावांचे निकाल पाहून

वाटत होते व एकदां तर सरन्यायाधीश सर मायकेल वेस्ट्रॉप यांनी तसें बोलून दाखविल्याची एक आख्यायिका आहे. त्यांच्या निकालांत नुसते बुद्धिचापल्याचे चमत्कार नसून परिश्रमाचे आणि विद्वत्तेचे चमत्कार दृष्टीस पडत. 'रानड्यांना आपलें काम उत्कृष्ट रीतीनें करण्याचा अभिमान दिसतो. त्यांचे कायद्याचें ज्ञान आणि त्यांतली गति इतर सगळ्या सबॉर्डिनेट जज्जाहून जास्त आहे.' असे सर मायकेल वेस्ट्रॉप यांनी आपलें मत कळविले होतें.

फिर्याद कोर्टांत दाखल झाली म्हणजे फिर्यादीबरोबर दाखल झालेले सर्व कागद पाहून टाकण्याचा माधवरावांचा परिपाठ होता. हे कागद पहात असतांना खटल्याचे मुख्य मुख्य मुद्दे व त्यासंबंधाची माहिती त्यांच्या स्मरणांत पक्की बसे. कांहीं वर्षांनीं फिर्यादीचे कागद कारकुनां पहावें, सबॉर्डिनेट जज्जांनीं पहाण्याचे कारण नाही, असा सरकारांतून नियम झाला, तरी माधवरावांची कागद वाचण्याची संवय सुटली नाही. कारकुनावर भरंवसा न ठेवतां ते स्वतः सगळे कागद वाचीत. असें कां करितां म्हणून कै. मानकरांनीं* एकदां विचारले तेव्हां ते म्हणाले कीं, दाव्यातले कागद अगोदर पाहून ठेवलेले असले म्हणजे दावा ऐकतांना त्रास पडत नाही. पण विशेष आश्चर्याची गोष्ट त्यांच्या स्मरणशक्तीची आहे. फिर्याद दाखल होतांच तिच्यासंबंधीं कागद वाचण्याचें काम करतां येईल. पण वर्षानुवर्ष त्या कागदांतली माहिती बिनचूक लक्षांत रहाणें कठिण आहे. माधवरावांच्या स्मरणशक्तीचा याप्रमाणें १८७५-७७ या दोन वर्षांत मानकरांना अनुभव आला. त्यांच्याजवळ एखाद्या खटल्याची गोष्ट काढली कीं, ताबडतोब त्यांतल्या अगदीं बारीक

* मानकरकृत 'रानड्यांचें चरित्र.' भाग दुसरा. पृ. १९६

सारीक किरकोळ मुद्द्यांची माहिती त्यांच्याकडून मिळे, असे मानकरांनीं लिहिले आहे.

माधवरावांनीं सर्वाडिनेट जज्ज या नात्यानें दिलेले निकाल हाय-कोर्टांतल्या मान्यतेमुळे वज्रलेप झाले आहेत व त्यायोगाने कायद्यांच्या रचनेत राहून गेलेल्या व अन्याय घडवून आणणाऱ्या चुका दुरुस्त होऊन लोकांच्या कल्याणास हातभारच लागला आहे. लोकांचे हित व्हावें, हें एकच ध्येय त्यांच्या डोळ्यांसमोर सदैव असल्यानें सरकारी नोकरीसुद्धां त्यांनीं त्याच कार्यांत वेचली. कायद्याच्या अंमलबजावणीचे कित्येक नियम असे असतात कीं, त्यामुळे सबजज्जाची हातपाय बांधल्याप्रमाणें स्थिति होऊन, लोकांचे हित करण्याची इच्छा असतांही तिचा उपयोग होत नाही. माधवरावांना हे नियम कधीं नडले नाहीत. न्यायाच्या मूलतत्त्वानुसार निकाल देण्याची त्यांची रीत होती. ही रीत व वरील नियम यांच्यांत विरोध उत्पन्न झाल्यास ते आपल्या ज्ञानाने विरोधाचा परिहार करून न्यायदानाचा हेतु सिद्धीला नेत असत. ज्याचे निकाल हायकोर्टांत कधीं फिरविले जात नाहीत, तो सबजज्ज उत्तम, असें एक सबजज्जांच्या बाबतींतले लक्षण आहे. माधवरावांच्या कामाला हें लक्षण पूर्णपणें लागू पडत होतें आणि म्हणूनच त्यांची वरिष्ठांत वाहवा झाली.

सरकारी नोकरी, लोकहिताचीं कार्ये, ज्ञानार्जन आणि कुटुंबपोषण अशा चतुर्विध व्यवहारव्यापांत निरंतर राहून पुनः त्यामध्ये कधींही विरोध न उत्पन्न होऊं देणाराविषयीं प्रत्येकाला आदर वाटावा आणि हा पुरुष सामान्य कोर्टांतला नाही, याची जाणीव व्हावी, हें योग्यच आहे. ज्ञानार्थी व्यक्ति समाजांत मिसळण्याला तयार नसतात, मोठ्या

कुटुंबांच्या भरणपोषणाचा भार वहाणाऱ्या व्यक्तींना समाजहित किंवा ज्ञानार्जन या दोन्ही उद्योगास बहुधा मुकावे लागते; बहुतेकांची सरकारी नोकरीखाली कंबर मोडते, मग ती नोकरी साध्या कारकुनीची असली तरी हरकत नाही. परंतु माधवरावांच्या कामांत वरील चारी व्यवहारांचा इतका सुंदर व प्रमाणशीर मिलाफ झाला होता की, विरोधाचें कधीं कारणच उपस्थित झाले नाही. सरकारी नोकरी व कुटुंबसंगोपन हीं कामें परिस्थितीमुळे माणसाच्या अंगावर पडतात. परंतु लोकहिताचें कार्य अथवा ज्ञानार्जन हीं कामें कोणी कोणावर लादीत नाही; त्यांची जबाबदारी स्वयंस्वीकाराखेरीज अंगावर पडत नाही. एकदां तशी जबाबदारी घेऊन तिचा काळांतरानें निखालस त्याग केला तरी 'असे कां' म्हणून कोणी विचारणार नाही. शिवाय हीं कार्ये वाढवावीं तितकीं वाढतात व करावीं तितकीं कमी होतात. वर आणखी लोकहितकर्तृत्वाचा मान मिळतो. माधवरावांनीं या स्वयंस्वीकृत कार्यांचा व्याप अतिशय वाढविला होता. पुण्यास अमूक एका कामाशीं त्यांचा संबंध नाही, असें एकही प्रगतिकारक काम १८७१-१८७७ च्या काळांत दाखवितां येणार नाही. परंतु लोकहितकर्तृत्वाचा अहंकार त्यांच्यांत उत्पन्न झाला नाही, यांतच त्यांच्या चारित्र्याचे सर्व रहस्य आहे. कोणाच्याही मनांत कांहीं सार्वजनिक प्रगतीचें काम करण्याची इच्छा प्रबळ झाली कीं, त्यानें माधवरावांकडे जावें आणि सल्ला घ्यावा. सल्ला विचारला, तो प्रामाणिकपणानें दिला, मग आपलें कर्तव्य संपलें, नंतर त्या कामाचें कांहीं होवो, अशी माधवरावांची रीत नव्हती. तें काम जर महरवाचें असेल तर माधवराव स्वतः त्यांत भाग घेण्याला तयार होत; हा त्यांच्या स्वभावांतला विशेष

होता. कामामागून कामें उपस्थित होत आहेत, त्यांच्या सिद्धीचा भार माधवरावांच्या अंगावर लदला जात आहे आणि माधवराव आनंदांनै तो भार वाहून नेत आहेत. हा देखावा आज देखील स्फूर्तिदायक व विस्मयकारक वाटतो; यामुळें त्यांच्या सहकारी मंडळीनें त्यास 'घाट इंजन' असें अन्वर्थक नांव दिले होते. मग ज्या दिवसांत हा देखावा प्रत्यक्ष घडत होता, त्या दिवसांत त्यांजविषयींच्या आदराच्या भावनेनें पुणेकरांच्या हृदयामध्ये कायमची वस्ती करावी, यांत आश्चर्य नाही.

माधवरावांना व्यसन कोणतेच नव्हते. व्यसन या शब्दाचा उपयोग करावयाचा झाल्यास तो एकाच बाबतीत करतां येईल. ती बाब म्हणजे ज्ञानार्जन किंवा लोकहित. व्यसनी मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या शरिराची माती होत असली तरी व्यसन सोडीत नाही, त्याचप्रमाणें माधवरावांचें हें व्यसन होते. त्यांनीं लहानपणीं व्यायाम करून शरीर कमावले नव्हतें. मैदानी अगर मर्दानी खेळांचाही त्यांना नाद नव्हता. सकाळ संध्याकाळ फुरसत असेल त्याप्रमाणें चार सहा मैल स्वच्छ हवेत हिंडायला जाण्याचा मात्र त्यांचा नित्यक्रम होता. हिंडतांना बरोबर चारदोन मंडळी हंमेश असायची व चालतां चालतां उपयुक्त कार्यांचा खल करावयाचा, अशी माधवरावांची रीत होती. भोवताली पसरलेल्या सृष्टीच्या रमणीय देखाव्यांत त्यांचें चित्त रमत नसावें, असा कित्येकांचा तर्क आहे, पण त्यांच्या लेखांतून व भाषणांतून जीं निसर्गातील देखाव्याचीं वर्णनें येतात, त्याकडे लक्ष दिल्यास सृष्टीच्या रमणीयतेनें त्यांचें अंतःकरण वेधले जात नव्हतें, असा निष्कर्ष काढणें चुकीचें ठरतें. पण एवढे मात्र खरें कीं, पुष्कळां त्यांच्या डोक्यांत कांहीं विचार चाललेला असला म्हणजे सहचारी,

मंडळीचें किंवा भोवतालच्या सृष्टीचे त्यांना भान रहात नसे. ज्ञानार्जना-
 शिवाय त्यांना दुसरी करमणूक माहित नव्हती. एका विषयाचा कंटाळा
 आला म्हणजे दुसऱ्या विषयाची पुस्तके उघडावयाचीं, त्यांत लक्ष
 लागेनासें झालें कीं, तिसऱ्या विषयाकडे नजर टाकावयाची, याप्रमाणें
 अर्थशास्त्रांतून तत्त्वज्ञानांत, तत्त्वज्ञानांतून राजकारणांत, राजकारणांतून
 समाजशास्त्रांत आणि हे सर्व बेचव वाटल्यास आवडत्या इतिहास-
 ग्रंथांत त्यांचा करमणुकीखातर संचार चाले. ज्ञानार्जनाबाहेरची करम-
 णूक म्हणजे बुद्धिवळाचा किंवा सोंगट्यांचा डाव, हीच होय. खाण्या-
 पिण्यांतल्या आवडीनिवडी फारशा सांगतां येणार नाहीत. बदाम व
 चिकणीसुपारी काम करीत असतांना मधून मधून तोंडांत टाकण्याचा
 त्यांचा प्रघात होता. भोजनोत्तर ताजीं फळे खाण्याची त्यांना आवड
 होती. तिखटामिठाच्या खमंग चुरचुरीत खाद्याविषयी त्यांना भक्ति होती,
 असें कांहीं वृद्धांच्या आठवणीवरून दिसतें. 'आमच्या आयुष्यांतील
 काहीं आठवणी' या पुस्तकांत तपकिरीच्या डबीची गोष्ट दिली आहे.
 ती तपकिरीच्या नादाची द्योतक आहे. हें त्यांच्या अभिरुचीचे प्रकार
 असले, तरी त्यावांचून त्यांचें कधीं अडत नव्हते. अभिरुचीच्या तृप्तीनें
 आनंद होत असला तरी तिची तृप्ति प्रसंगीं चुकल्यास विषाद अगर
 मनःसंताप होत नव्हता, यावरून अभिरुचीबद्दल आसक्ति नसे, हे
 लक्षांत येण्यास हरकत नाही.

हा वेळ पावेंतो सार्वजनिक व्यवसायांत गुरफटलेल्या माधवरावांचे
 व उघड दिसणाऱ्या संवयीचें दर्शन घेतले. सभा, वाचनालय, स्नेह्यांचा
 एकत्र जमण्याचा अड्डा, कोर्ट, घरची लिहिण्यावाचण्याची किंवा बाहेरील
 लोकांच्या भेटण्याची खोली, हीं स्थाने सोडून त्यांच्या खाजगी व्यवहारांत

घुसल्याशिवाय त्यांच्या जीविताची सर्वांगपरिपूर्णता दृष्टीस पडणार नाही. त्यांच्या घरांत आप्तस्वकीय स्त्रीपुरुषांची गर्दी होती, आश्रितांना तोटा नव्हता, नोकरचाकरांचा परिवार मोठा होता. जगाशी निरतिशय प्रेमानें वागून त्याला उपकारबद्ध करणाऱ्या व्यक्ति पुष्कळदां घरच्या माणसांशी तुटक किंवा तुसडेपणाने वागतात. परंतु माधवरावांच्या चरित्रांत असा दोष नव्हता. त्यांचा पुत्रधर्म पूर्वी पहाण्यांत आलाच आहे. पित्याच्या शब्दासाठीं त्यांनीं द्वितीय विवाह कुमारिकेशीं केला व टीकेचा मारा सोसला. सापत्न माता, विधवा बहीण, चुलते, वगैरे नातलगांशी त्यांचा अत्यंत प्रेमाचा संबंध होता. वडिलांच्या मृत्यूनंतर सापत्न मातुःश्रीच्या दुःखाचें परिमार्जन करण्यासाठीं दरदिवशीं रात्रीं एक तासभर सुखावह गोष्टी बोलण्यांत वेळ घालवीत, हें एक त्यांच्या कुटुंबदाक्षिण्याचे उदाहरण आहे. आश्रितांबरोबर त्यांची वागणूक नातलगांसारखीच जिन्हाळ्याची होती. आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडत असली तरी तिला मोडता घालून नातलगांचा हिरमोड करण्याची कठोरता त्यांनीं कधीं दाखविली नाही. कुटुंबपरिवाराचें स्वास्थ्य टिकावें, घुसफुशीला क्षुल्लक देखील कारण सांपडूं नये, याविषयीं त्यांची विलक्षण दक्षता असे. सख्खे-सावत्रपणाचें व्यंग कुटुंबांत असतांही त्यांनीं त्याचे दुष्परिणाम केव्हांही होऊं दिले नाहीत. यांत माधवरावांचा थोरपणा तर आहेच, पण त्यांच्या सहधर्मचारिणाचाही त्यांत मोठा हिस्सा आहे. पुरुषांची अब्रू बायकांच्या हातांत असते, हें तत्त्व लक्षांत ठेवल्यास माधवरावांच्या सहचारिणीनें जर परिस्थिति ओळखून मन थोर कोलें नसतें, तर माधवरावांचा घनदाट शांतिशीतल संसारवृक्ष कोसळून त्यावरील आप्तस्वकीयांचा गोताबळा दशदिशांत उधळायला उशीर लागला नसता. १८७३ सालांत त्यांचा द्वितीय विवाह



श्री. सौ. रमाबाई रानडे.

ज्ञाला. विवाहाचा त्रोटक वृत्तांत मागे आला आहे. विवाहसमयी श्री. रमाबाईंच्या जीविताचे भिन्नत्व लोपलें. त्यांचे माधवरावांच्या जीवितांत विसर्जन झालें. तथापि त्यांची एकरूपता वर्णन केल्याशिवाय, श्री. रमाबाईंच्या आत्मार्पणाची महती समजणार नाही.

श्री. रमाबाईं लग्नांत अकरा वर्षांच्या होत्या. त्या काळाकडे नजर टाकल्यास त्या वयानें मोठ्या होत्या, परंतु शिक्षणाचा संस्कार त्यांस बिलकूल झालेला नव्हता. त्यांनीं आपल्या बालपणच्या शिक्षणासंबंधी ज्या कल्पना 'आमच्या आयुष्यांतील कांहीं आठवणी'त दिल्या आहेत, त्यावरून विद्येच्या बाबतींतला त्यांचा मागसलेपणा समजतो. परंतु ज्या वर्षांतल्या भयंकर प्रसंगाचें निमित्त घेऊन माधवरावांच्या चरित्राचें समालोचन चाललें आहे, त्या वर्षांपर्यंत श्री. रमाबाईंना आपल्या लोक-वंद्य पतीचा चार वर्षे सहवास घडला होता व या मुदतींत त्यांची ज्ञानार्जनमागांत बरीच गति झाली होती. विवाहानंतर एक दोन दिवसांतच माधवरावांनीं श्री. रमाबाईंकडून 'श्रीगणेशायनमः' घटवून, विद्यामंदिराच्या आवारांत त्यांस आणून सोडलें. घराबाहेरच्या जगांतल्या स्त्रियांच्या उद्वारासाठीं अहर्निश तळमळणारा पुरुष, स्वतःचें अर्धांग अज्ञानज्ञाताच्या झटक्यांत राहूं देईल, हें शक्यच नाही. माधवरावांनीं आपल्या कर्तव्याला प्रारंभ केला, पण श्री. रमाबाईंनीं 'भर्तृ-सदृश' होतांना चित्ताची स्थिरता ठेवली नसती, तर माधवरावांना अतिशय ताप झाला असता. श्री. रमाबाईंना विद्येचा संस्कार नसला, तरी त्यांच्या स्वभावाला गृहशिक्षणाच्या संस्कारानें इष्ट वळण लागलें होतें. त्यांनीं आपल्या आठवणींत आपल्या जननीचें जें स्वभावचित्र रेखाटलें आहे, तें पाहिल्यास अशा गृहकर्मकुशल, परोपकारदक्ष

औदार्यपावन माउलीच्या पोटीं जन्म घेणारी मुलगी आपल्या गृहकर्तव्याला ओळखणार नाही, असा तर्क अज्ञानाचा द्योतक ठरेल. लग्न झाल्यावर श्री. रमाबाईंना त्यांच्या तीर्थरूपांनीं उत्तम उपदेश केला होता. त्या उपदेशाची ज्योत त्यांच्या हृदयांत अखंड तेवत होती. त्या ज्योतीला अधिक उज्ज्वल करून सोडणाऱ्या पतीचे सान्निध्य त्यांना लाभलें आणि त्या उज्ज्वलतर बनलेल्या ज्योतीनेच चित्तस्थैर्याचा प्रकाश पुरवून श्री. रमाबाईंना प्रतिकूल सासुरवासाच्या पहिल्या बिकट खांचखळ्यांतून अस्खलित तारून नले. 'चहाडीने एक कुटुंबच काय पण मोठमोठालीं राज्ये देखील रसातळास जातात' अशा अर्थाचा सदुपदेश श्री. रमाबाईंच्या वडिलांनीं केला हाता. या सदुपदेशाची बजावणी अक्षरशः करित असतां श्री. रमाबाईंना कोणत्या प्रसंगांशीं झगडावें लागले, याची हकीकत त्यांच्या आठवणीमध्ये मुळांतून पहावी. पतीची आज्ञा पाळावी तर नणंद, सासू वगैरे प्रतिकूल मंडळींशीं सारा दिवस गांठ; त्यांचा छळवाद ऐकून भारावणारें मन हलके करायला निवाऱ्याची जागा नाही. पुनः पतीच्या नजरे-समोर वावरतांना मुद्रा उदास होऊं देण्याची सोय नाही. उदास चर्चा पाहून पतीनें त्याबद्दल कारणे विचारलीं तर चहाडखोरीचा गुन्हा घडतो, म्हणून प्रत्यक्ष सौभाग्यदेवतेसमोर खरे बोलण्याची चोरी. श्री. रमाबाईंची 'इकडे आड व तिकडे विहीर' यासारख्या दुहेरी संकटामध्ये वेळ मारून नेतां नेतां कशी त्रेधा उडत असे, याचा त्यांनीं आपल्या 'आठवणींत' फारच सुरस व बोधप्रद वृत्तांत दिला आहे. प्रपंचपरिवारांतला जुन्या परंपरेचा पायबंद तुटला नसतां, नवीन मन्वंतराच्या प्रगतीमध्ये ओढ घेणाऱ्या व्यक्तींचे कसे हाल होतात, याचें हें एक उदाहरण आहे व याच दृष्टीनें श्री. रमाबाईंनीं दिलेला

इतिहास वाचनीय आहे. परंपरेचे अथवा खोट्या मानाचे भक्त, आपल्या विचारार्थी विसदृश नसलेल्या कर्तव्यांवरदेखील अभिमानास पेटून कसे बोळ फिरविण्याला तयार होतात, याचा एक मासला श्री. रमाबाईंच्या 'आठवणीं'त आहे. वास्तविक पतिसेवा हेच परंपरेने स्त्रियांचें आय व प्रमुख कर्तव्य मानलें आहे. पतीनें विहिरीत उडी मारून जीव द्यायला सांगितला, तरी पत्नीने क्षणाचाही विलंब न लावतां पतीची आज्ञा खरी करून दाखवावी, येथवर परंपरेने पातिव्रत्याची व्याख्या ताणलेली आहे. श्री. रमाबाईंनीं सुशिक्षित व्हावें, अशी माधवरावांची इच्छा व आज्ञा होती, पण एकदां घरांतल्या इतर बायकांनीं आज्ञापालनाचे पतिव्रतांतलें एक कलम धाव्यावर वसविण्याचा श्री. रमाबाईंना उपदेश केला. माधवरावांची प्रथम पत्नी असेच करीत असल्याचा आणखी वर सहज बुद्धिभेद करणारा वहिवाटीच्या हक्काचा दाखला दिला. आज्ञाभंगाच्या मायावी उपदेशाची ही शर्करावगुंठित विषारी गोळी घशाखालीं सोडून तिच्या अमलानें माधवरावांच्या मनोरथावर घाब घालण्याला कच्च्या पतिनिष्ठेची अलुड स्त्री सिद्ध झाली असती, परंतु श्री. रमाबाईंची पतिभक्ति रोमरोमांत भिनली असल्यामुळें, या मायावी उपदेशाची मात्रा त्यांच्या मनावर लागू पडली नाही. आपल्या पत्नीला शिक्षणाच्या आवडीखातर कोणते खडतर अनुभव येत असतील, हें माधवरावांना कळलें होतें. घरांतल्या सहोदर व सावत्र आतांनीं निष्कारण चालविलेल्या मनोविरसाने त्यांनाही 'त्रासल्यासारखे' झालें होतें. माधवरावांना श्री. रमाबाईंची स्थिति कशी समजली, याची जी मीमांसा 'आठवणीं'* आहे, ती गद्य प्राकृत सुभाषितासारखी आहे. श्री. रमाबाईं म्हणतात :—

* आमच्या आयुष्यातील कांहीं आठवणी पृ. ५५.

बाहेरून कितीही समाधान दाखविले व त्रासाबद्दल उच्चारही केला नाही, तरी खऱ्या प्रेमाच्या माणसांला एकमेकांचीं मनं जितकीं सहज व चांगली ओळखतां येतात, तितकीं दुसऱ्या कोणालाही कोणत्याही उपायानें ओळखतां येणें शक्य नाही.

माधवराव या परिस्थितीवर उपाय शोधीत असतील. कारण श्री. रमाबाई सांगतात कीं, 'असेच आणखी दिवस गेले असते, तर हा आवरून धरलेला बांध फुटला असता व कांहींतरी त्रास उद्भवण्याची भिति होती. पण पुण्याई सबळ म्हणून....लवकरच आमची बदली नाशकास झाली.' जानेवारी महिन्यांत माधवराव नाशकास गेले. तेथून रजा घेऊन परत पुण्यास आल्यानंतरचा अपमृत्यूचा प्रसंग या प्रकरणाच्या सुरुवातीस साद्यंत दिला आहे. प्रकृति सुधारून मार्च महिन्यांत माधवराव दोघा धाकट्या भावांसह सपत्नीक नाशकास गेले. वडील बायका मुद्दामच बरोबर नेल्या नव्हत्या. स्वातंत्र्याच्या वातावरणांत विहरण्याचा काळ नजीक आला, तेव्हां श्री. रमाबाई दोन आठवडे भावी कर्तव्यांच्या मनोराज्यांत गढून गेल्या होत्या. जिवावरच्या दुखण्यांतून माधवराव बचावले म्हणून, पुणेंकरांनाही यावेळीं आनंद झाला होता.

प्रकरण दहावें.



सरकारी इतराजीचा फेरा.

नाशकास पोंचल्यावर तेथल्या एकंदर परिस्थितीचें निरीक्षण करून, आपलीं लोकोद्धारार्चीं कामें कशी सुरू करतां येतील, याचा माधवरावांच्या डोक्यांत विचार चालू असतां त्यांनीं एका कामाची जाहिरात वृत्तपत्रांकडे पाठवून दिली. पुण्यांतील कार्यांच्या मालिकेंत त्यांनीं वाङ्मयाला स्थान दिल्याचे आठवत नाही. त्यांच्याकडे होतकरू ग्रंथकारांचीं हस्तलिखिते किंवा छापील पुस्तकें अभिप्रायासाठीं पुष्कळच येत असत, परंतु महाराष्ट्राच्या ग्रंथवृद्धीकरितां त्यांनीं एखादी संस्था काढल्याचें उदाहरण त्यांच्या पुण्याच्या कारभारांत दिसत नाही. नाशकास गल्यावर त्यांनीं तशी संस्था काढण्याचा बेत नक्की केला व तोबडतोब कार्यक्रमाची रूपरेषा आंखून वृत्तपत्रांमध्ये जाहिराती पाठवून दिल्या. माधवराव आजारी पडण्याच्या सुमारास या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. 'मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी' हे त्यांनीं काढलेल्या संस्थेचें नांव होतें. 'इतिहास, शास्त्रें, देशाची सुधारणा, सन्मार्गवर्तींचीं चरित्रें, धर्म, उपयुक्त कथा, संस्कृत उपयुक्त विषय' अशीं नानाविध विषयांसंबंधीं पुस्तकें प्रसिद्ध करण्याचा ग्रंथोत्तेजक मंडळीचा उद्देश होता. मंडळीच्या

स्थापनेचा समारंभ मे महिन्यांत पुण्यास झाला. पांचशे वर्गणीदार मिळतांच कामाला सुरुवात करण्याचा मंडळीचा बेत होता. पुस्तकें पसंत करण्यासाठीं रावजी शास्त्री गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर व कृष्णशास्त्री तळेकर, या तिघा विद्वान् गृहस्थांची कमिटी नेमण्यांत आली होती. या कामांत माधवरावांच्या जोडीला गोपाळ हरि देशमुख अग्रेसर होते. संस्थेचा मुख्य उद्देश माधवरावांनीं खालील शब्दांत दिलेला आहे.:-*

पुस्तककर्त्यांनी पुस्तकें लिहिण्याची मेहेनत घेतल्यावर त्या पुस्तकांची योग्यता चांगली आहे अशाविषयी लोकांच्या घोरोघर जाऊन अभिप्राय मिळविण्याची खटपट करावी लागते व मग ते प्रसिद्ध करण्याकरितां वर्तमानपत्रांकडे जावयाचे. या ग्रंथकाराच्या मार्गातल्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून मंडळी निघाली. हा उद्देश सर्वसंमत आहे.

महाराष्ट्रांत ग्रंथकारांना प्रोत्साहन मिळविण्याकरितां ही संस्था निघाली, त्याचवेळीं गणेश वासुदेव जोशी कलकत्यास वृत्तपत्रकारांचें संमेलन भरविण्याच्या गर्दीत होते. वृत्तपत्रकारांना एकत्र गोळा करून, त्यांचे संमेलन भरविण्याची कल्पना पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या चालकांनीं काढली व एका पुणेकराने तिला कलकत्यास मूर्त स्वरूप आणलें, हे महाराष्ट्राला अत्यंत अभिमानास्पद आहे. वृत्तपत्रकारांचें संमेलन या वर्षीच भरण्याचे कारण, लिटिनसाहेबांनीं योजलेला मुद्रणस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणारा कायदा, हे होय. देशी वृत्तपत्रें बेजबाबदार रीतीनें यद्वातद्वा लिहून सरकाराविषयी अप्रीति वाढवितात, राजद्रोहाचा प्रसार करतात, असें लिटिनसाहेबांच्या डोक्यांत भरवून, त्यांच्या सल्लागारांनीं देशी वृत्तपत्रांची गळचेपी करण्यासाठीं कायदा अम-

* १८८१ सालचा 'मंडळी'चा दुसरा अहवाल.

लांत आणण्याची व्यवस्था केली होती. प्रस्तुत कायदा म्हणजे सगळ्या वृत्तपत्रकारांवर कोसळलेली एक आपत्तीच होती. सदर कायद्याचा प्रतिकार करण्याची भावना त्यांच्यामध्ये उत्पन्न झाली होती. या प्रतिकार-भावेनेतून त्यांची संघशक्ति निर्माण करावी, असा माधवरावांचा विचार होता. त्यांच्याच प्रेरणेने सार्वजनिक काकांनी कलकत्यास संमेलन भरविलें, असे मानायला जागा आहे. हिंदुस्थानाच्या उद्दाराला National Press, National Education व National Church या तीन साधनांची अत्यंत आवश्यकता आहे, असें या दिवसांत टिळक-आगरकरांना लिहिलेल्या एका पत्रांत त्यांनीं म्हटलें आहे. सर्व वृत्तपत्रकारांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना उत्पन्न होण्याला कांहींतरी कारण हवें होते. ते कारण लिटनसाहेबांच्या कायद्याने उपस्थित केले व त्याचा फायदा घेण्याची क्रिया सुरू झाली. कलकत्याचें संमेलन आटपून फिरत फिरत 'सार्वजनिक काका' मार्च महिन्यांत पुण्याला आले. परंतु ते स्वस्थ बसले नाहींत. त्यांनीं मुंबईस वृत्तपत्रकारांचे संमेलन भरविण्याचा उद्योग चालविला व त्या महिन्याच्या अखेरीस इंदु-प्रकाशपत्राचे तत्कालीन संपादक जनार्दन सुदरजी कीर्तीकर यांच्या अध्यक्षत्वाखालीं मुंबईचे संमेलन निर्विघ्न पार पडले.

एप्रिल महिन्याच्या शेवटीं माधवराव पुण्याला उन्हाळ्याच्या रजेत आले. पुण्यास येतांना त्यांनीं लोकजागृतीचे काम बरोबर आणलें होते. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यांत सार्वजनिक सभेच्या विद्यमानें पुण्याच्या नागरिकांनीं, देशी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणाऱ्या कायद्याचा निषेध व्यक्त करण्यासाठीं, जंगी सभा भरविली. त्या सभेला अनेक अंमलदार हजर होते. मग माधवराव असतील, हें सांगण्याची.

गरजच नाही. या सभेला बरेच सरदार देखील आले होते. या सभेने कांहीं ठराव पास केल्यानंतर व्हाइसरायसाहेबांकडे धाडण्यासाठी एक अर्ज पसंत केला. सदर अर्ज माधवरावांच्या हातचा होता. त्यांत देशी भाषेतल्या वृत्तपत्रांविषयी सरकाराने जो प्रतिकूल ग्रह करून घेतला आहे, तो रास्त नाही; असे सप्रमाण दाखवून दिलें. १८७७ सालांत रशियाचें व तुर्कस्थानाचे रणकंदन माजले होतें. तुर्कस्थानाबद्दल हिंदी मुसलमानांना सहानुभूति वाटते, हे प्रसिद्धच आहे. प्रस्तुत संग्रामांत तुर्कांची बाजू इंग्लंडने संभाळली व रशियाच्या विजयाचे दुष्परिणाम टाळले, परंतु लढाईचा निकाल लागण्यापूर्वी हिंदुस्थानांतल्या वातावरणांत क्षोभाच्या उष्ण लहरी खेळत असल्याचा सरकारास अनुभव आला व या क्षोभाला देशी भाषेतलीं वृत्तपत्रे मदत करतात, असा सरकारचा ग्रह झाला. मुस्कटदाबीच्या कायद्याचे तुर्को-रशियन युद्ध हें एक कारण आहे, असा त्याला जन्मास घालतांना सरकाराने खुलासा दिला होता. कायदा पास झाल्यावर इंदुप्रकाश पत्राला मुंबईच्या पोलिस कमिशनराने तंबी दिली, पुण्याचे 'किरण' पत्र तर त्यानें नामशेषच कोलें; आणखी कित्येक वृत्तपत्रांना हा कायदा बोंचला. या सगळ्या वृत्तपत्रांचें माधवरावांच्या अर्जांत समर्थन आहे. जातीजातीतल्या वैमनस्याचा बागुलबोवा, या कायद्याच्या जन्मकाळीं, सरकाराने पुढे केला होता. धार्मिक व सामाजिक विचारकलह चालू असतां दोन पक्ष एकमेकांवर तुटून पडतात व परस्परांविषयीं जलाल भाषा वापरतात, हें खरें असलें तरी त्यायोगानें जातीजातींमध्ये धार्मिक वैमनस्य उत्पन्न होतें, हा सरकारचा समज खरा नाही, असें माधवरावांनीं या अर्जांत दाखविलें आहे.

म महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांत पुण्याची व्याख्यानमाला सुरू झाली, व माधवरावांचा बराच वेळ तिकडे खर्ची पडू लागला. जातांजातां सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे शिवाजी व अफझुलखान यांच्या झटापटीतून कोणतें तात्पर्य काढावयाचे, याविषयी सदर व्याख्यानमालेत एक व्याख्यान झालें, ही होय. या वादानें महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणांत पुढें एकोणीस वर्षांनीं काळुकुट्ट ढग उत्पन्न केल्याचे, ही गोष्ट वाचतांना, स्मरण झाल्याशिवाय रहाणार नाही. व्याख्यानमालेत माधवरावांनीं एखादे पुष्प गुंफल्याची नोंद तत्कालीन वृत्तपत्रांत सांपडत नाही. कदाचित् या दिवसांत कृष्णशास्त्री चिपळूणकर अजारी होते व त्यांच्या समान्चारांत माधवरावांचा वेळ जात असल्याने, व्याख्यानाची तयारी करण्याला फुरसत मिळाली नसेल. मध्यंतरीं ता. ११ मे रोजी पुण्याला ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले होते व त्यांत माधवरावांनीं भाग घेतला होता. भाग घेतला नसता तरच आश्चर्य, कारण हे संमेलन भरविण्याची कल्पना माधवरावांचीच होती. त्याविषयी अगोदर एकदोन महिने वाटाघाट चालली होती. परंतु हे संमेलन विशेष यशस्वी झालें नाही. संमेलनाची व्यवस्था नीट नसावी, असेही वृत्तपत्रांतील टीकेवरून दिसते. ग्रंथकार जातीने थोडे आले होते. पुष्कळांनीं पत्रें पाठविलीं होती. जे आले होते, त्याची सरबराई योग्य रीतीने झाली नाही. कित्येकांनीं शंका काढली की, संमेलनाच्या संस्थेमुळे कांहीं फायदा होणार नाही, चारदोन वर्षे तिच्या अस्तित्वाची टिमकी वाजेल व मग तिचे स्मरणदेखील कोणास रहाणार नाही. संमेलन एका दिवसांत आटोपले, समारोप करतांना माधवरावांनीं वरच्या शंकेला उत्तर दिलें. शंका घेणारांपैकी कांहींनीं विलायतकडचीं ग्रंथवृद्धिकारक संस्थांचीं

उदाहरणे सांगितलीं होती. माधवरावांच्या भाषणांत वरच्या दोन्ही आक्षेपांना उत्तर आहे. त्यांनीं प्रथम इंग्लंड, युरोप व हिंदुस्थान या देशांतले भेद दाखवून तिकडचे सर्वांशीं अनुकरण करणे कसे शक्य नाहीं, याचा ऊहापोह केला आहे. पहिल्या आक्षेपाला 'संस्था निघून लयाला गेली तरी तिचा उपयोग आहे.' असा त्यांनीं आशादर्शक जबाब दिला आहे.

कृष्णशास्त्री चिपळूणकर आजारी होते, असा उल्लेख वर आला आहे. ता. २० मे रोजीं दुपारीं त्यांना मृत्यूने गांठले आणि महाराष्ट्रसरस्वतीच्या गळ्यातला एक मणि कायमचा दृष्टीआड झाला. चिपळूणकरांचा व माधवरावांचा अतिशय स्नेह होता. दोघांच्या वृत्तीची तुलना केल्यास मात्र या जोडीमध्ये विलक्षण फरक दिसून येतो. माधवरावांचा ईश्वरावर पूर्ण विश्वास, तर कृष्णशास्त्री निस्सीम नास्तिक. माधवराव वैराग्याचे भक्त, तर कृष्णशास्त्री अतिरसिक, माधवराव कृष्णशास्त्र्यांच्या नास्तिकपणाकडे पाहून त्यांस Philosophical thiest—तात्त्विक ईश्वरवादी—असे म्हणत असत. व्यावहारिक दृष्टीने कृष्णशास्त्री नास्तिक असले तरी तत्त्वतः नास्तिक नव्हते, असा माधवराव त्यांच्या विचारसरणीचा अर्थ करोत असत. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनीं महाराष्ट्राची व मराठी भाषेची, अशी दुहेरी सेवा बजावली. तिच्यांतला भाषेच्या सेवेचा भाग सर्वांना विदित आहे व त्याचा गौरव केला जातो. पण महाराष्ट्राची त्यांनीं जी इतर महत्त्वाची सेवा पार पाडली, तिची माहिती बहुधा कोणास नाहीं. कृष्णशास्त्र्यांनीं १८५० पासून १८६० पर्यंतच्या काळांत मिशनरी लोकांच्या धर्म-प्रसाराला आळा घालण्याचें अत्यंत महत्त्वाचें काम सिद्धीस नेलें.

त्यानंतर ज्ञानप्रकाश पत्रांत तीन चार वर्षे लेख लिहून, नवीन विचारांचा फौलाव केला. विधवाविवाहाला शास्त्रांची आडकाठी नाही, अशा अर्थाचे कांहीं लेख त्यांनीं या वेळीं संपादकीय पडद्यामागे राहून लिहिले. १८७० सालीं शंकराचार्यासमोर पंच या नात्याने त्यांनीं विधवा-विवाहाला अनुकूल मत दिले. ते सार्वजनिक सभेच्या कामांत अत्यंत उत्साहाने व कळकळीने पडत असत. माधवराव पुण्यास येण्यापूर्वीच्या काळांत त्यांच्याकडेच सभेचे कर्णधारत्व होतें, असा पुरावा आहे. सार्वजनिक सभा काढण्याचे ठरत होतें, तेव्हां सार्वजनिक काकांना कृष्णशास्त्र्यांकडून जितके प्रोत्साहन मिळाले, तितके दुसऱ्या कोणत्याही इसमाकडून मिळाले नाही. 'सार्वजनिक सभेचे ते एक अत्यंत मेहेनती सभासद होते' असे त्यांच्या मृत्युलेखांत ज्ञानप्रकाशकारांनीं म्हटलें आहे. ते सरकारी नोकर होते, पण सरकाराला न आवडणाऱ्या कित्येक बाबींत त्यांचा सडेटाडेपणा दिसून येत असे व तसाच निःस्पृह बाणेदारपणा त्यांनीं सार्वजनिक सभेच्या कामांत दाखविला. असे निर्भीड, देशहितैकनिष्ठ, वजनदार आणि विद्वान साह्यकर्ते भोंवताली होते, म्हणूनच माधवरावांना सार्वजनिक सभेच्या कार्याची इमारत रंगारूपाला आणतां आली. त्यांच्या मृत्यूनंतर पुण्यास माधवरावांनीं ता. २४ मे रोजी भरविलेल्या स्मारक सभेला मुद्दाम खंडाळ्याहून भांडारकर, तेलंग वगैरे मंडळी आली, हे मयत शास्त्रीबोवांविषयीं महाराष्ट्रांतल्या नवीन पुढाऱ्यांना किती आदर वसत होता, याचें द्योतक आहे. निःस्पृहता, सत्याभिमान, करारीपणा हे गुण कृष्णशास्त्र्यांच्या स्वभावांत उत्कटत्वानें वसत होते. समेंत माधवरावांचें मोठें भाषण झालें. त्यांनीं कृष्णशास्त्र्यांच्या सार्वजनिक गुणांची प्रशंसा केसी. कृष्णशास्त्र्यांनीं

आपली विद्वत्ता, घटपटाच्या निष्फळ कसरतींत फुकट न घालवतां, तिचा लोकांच्या हितासाठीं व्यय केला. ते सरकारचे नोकर होते, प्रजा होते, पुणेशहराचे नागरिक होते, प्रजा व नागरिक या दृष्टीनें त्यांनीं आपलें कर्तव्य चालविलें होतें. त्यांच्यासारखी नागरिकत्वाची जाणीव फार थोड्यांत पहावयास सांपडते. नागरिक म्हणजे नगराचा एक घटक. त्याच्यावर घटक या नात्यानें नगराच्या सामुदायिक जीवनाचा विकास करण्याची जबाबदारी असते. या जबाबदारीची जाणीव कृष्णशास्त्र्यांना होती. नागरिकत्वापेक्षां देशाच्या प्रजेतले आपण एक आहोंत, ही भावना जास्त व्यापक आहे. परंतु तिचाही कृष्णशास्त्र्यांनीं अनादर केला नाही. या भावनेमुळे अंगावर पडणाऱ्या कर्तव्याची त्यांनीं अमलबजावणी केली व यांतच त्यांच्या चरित्राचे सारसर्वस्व आहे, असा माधवरावांच्या भाषणाचा इत्यर्थ आहे.

माधवरावांच्या मागून कुंट्यांचें कृष्णशास्त्र्यासंबंधीं स्तुतिपर मार्मिक भाषण झाले, हें वाचून वाचकांना अचंबा वाटण्याचा संभव आहे. कृष्णशास्त्र्यांबद्दल एकदां कुंट्यांनीं कुत्सित विधान केल्यामुळें, विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या मनांत कुंट्याविषयीं दीर्घद्वेष उत्पन्न झाला, असा वृत्तांत धाकट्या शास्त्रीबोवांच्या चरित्रकारानें लिहिलेला आहे. परंतु कृष्णशास्त्र्यांबद्दलचें खोडसाळ विधान उच्चारतांना कुंट्यांच्या हृदयांत पाप असेल, असे त्यांच्या प्रस्तुत सभेंतल्या भाषणावरून म्हणवत नाही. कुंटे फटकळ होते. त्यांना बोलतांना आगापीछा रहात नसे, यामुळें त्यांनीं विष्णुशास्त्र्यांदेखत त्यांच्या वडिलांबद्दल मर्मभेदक वाक्य उच्चारलें, ही गोष्ट खरी मानली तरी कृष्णशास्त्री व कुंटे या दोन व्यक्तींमध्ये परस्पराविषयीं आदर असावा, असा निष्कर्ष काढण्याजोगीं कांहीं उदा-

हरणें आहेत. कृष्णशास्त्र्यांच्या मृत्यूनंतर कुंट्यांनीं हा आदर सार्थकी लावला. कृष्णशास्त्र्यांनीं लेखणी हातांत धरण्यापूर्वी मराठी भाषेची अवस्था हीन होती. लोकांच्या आपापसांतल्या व्यवहारामध्ये तिचा उपयोग होता. कचेऱ्यांतल्या कारकुनांची भाषा, एवढाच तिला मान होता. वाङ्मय किंवा सारस्वत या दृष्टीने जगांतल्या इतर समृद्ध भाषांच्या बरोबरीला बसण्याची तिची प्राज्ञा नव्हती. कृष्णशास्त्र्यांनीं तिला बाजारांतून, घरांतून व कारकुनांच्या दप्तरांतून बाहेर काढून गौरवाच्या स्थानावर बसविले, असा कुंट्यांच्या भाषणाचा सारांश आहे.

उन्हाळ्याची रजा संपल्यावर, जून महिन्यात माधवराव नाशकास गेले. सभा भरवायच्या, लोक बोलवायचे, भाषणे करावयाचीं, हा माधवरावांचा क्रम, नाशकासही सुरू होता. तेथे त्यांनीं वाचनालय काढले. नगरभवन (टाउन हॉल) बांधण्याची वाटाघाट आरंभली. प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा विचार चालविला. नाशिक हें क्षेत्र अर्थात् धर्माचे माहेरघर. त्या ठिकाणीं माधवरावांनीं सामाजिक सुधारणेच्या विचारजागृतीला सुरवात केली, तेव्हां गोदाकिनारीं प्रतिकूलतेच्या लाटावर लाटा आदळूं लागल्या. त्या दिवसांत नाशकास असलेल्या एका गृहस्थानें आपल्या रोजनिशींत लिहून ठेविलें आहे कीं,* रा. ब. रानडे स्वधर्माविषयीं अनादराने बोलतात, ही गोष्ट फार वाईट आहे. हाच गृहस्थ पुढें माधवरावांचा चरित्रकार बनला. नाशकास माधवरावांनीं दिलेलीं व्याख्यानें, एकाखेरीज बाकी, अनुपलब्ध

* कै. बा. वा. रानडे यांच्या खाजगी रोजनिशींतली ही गोष्ट आहे. रोजनिशी खाजगी स्वरूपाची असल्यानें साहजीकच अप्रसिद्ध व अप्रकाशित आहे.

आहेत. एकच व्याख्यान इंदुप्रकाशांत सांपडले. ते लहानसें असल्यानें समग्र, जसे मुळांत प्रसिद्ध झाले तसेच, पुढें दिले आहे.

ह्याविषयाचे संबंधानें येवढा वेळ येथें झालेली सर्व वाटाघाट पाहतां, जसा एकाद्या लहानशा गांवात एकादा सावकार असतो; व त्याची त्या गांवांतील पाटील, कुळकरणी, भट, पुराणिक वगैरे सर्व लोकांस नेहमी जरूर असते आणि त्याप्रमाणे ते सर्व त्याच्याशी व्यवहारही करीत असतात; पण एकादे वेळी त्या गरजू लोकांपैकीच जो पुराणिक असेल, त्याला विचारावें कीं, बाबा, हा गांवांतील सावकार व त्याचा पैसा कसा आहे ? म्हणजे तो खाडकन् सांगेल कीं, अरेरे ! त्या सावकाराचें नाव देखील काढूं नका. तो आज हे जगत् बुडवायला बसला आहे ! पैशासारखी मोहकारक व परमार्थास अडविणारी वस्तु ह्या जगत्रयांत नाही, वगैरे. साराश पुराणिकचोवा ह्या वेळी सावकाराशी पदोपदीं लागणारी जरूर अगदी विसरून वाटेल तशी त्याची निंदा करतील, त्याप्रमाणेंच येथे इंग्रजी विद्येच्या सबधाने झालेल्या कोट्या होत. वास्तविक इंग्रजी भाषेचे लाभ व तिचा आपला सबध किती, हें कोणीच पाहत नाही. आतां खरा विचार केला तर ह्या भाषेचे व त्यातील विद्येचे लाभ काय ? हे कोणासही नुसतें सांगितल्यानें समजावयाचे नाहीत व तसे सांगतांही येत नाहीत. त्याचा खरा अनुभव त्या भाषेचा व विद्येचा अभ्यास केल्याशिवाय समजणार नाही. तसेच आज आपणांस इंग्रजी भाषा म्हणजे केवळ इंग्लंडांतील न घेतां पश्चिमेकडील सर्व सुधारलेल्या राष्ट्रांची मिळून एकदर मानिली पाहिजे. कोणी म्हणतात की, आमच्या इकडे काय भाषा नाहीत कीं, विद्या नाहीत ? आम्हांस परकीयाचें येवढें भूषण कशास पाहिजे ? ह्यावर आमचे म्हणणें इतकेंच आहे कीं, आपल्या विद्या व युरोपियन विद्या ह्यांची जर आपण तुलना केली, तर आपल्या विद्या अगदी भरभराटीच्या काळांतही केवळ बाल्यावस्थेत होत्या, व सांप्रतची युरोपियनांची विद्या तारुण्य दर्शित आहे, असें सहज दिसून येईल. ह्या जगतामध्ये कांही राष्ट्रें संपन्न असतात व कालगतीनें तींच दुबळीं होतात; अथवा दुबळीं असतात तीं संपन्न होतात. ही राहटी सतत चाल आहेच: परंतु त्याजमध्ये खऱ्या विद्येचा संसर्ग कोणास झाला व कोणास

नाहीं, हें मात्र पाहिलें पाहिजे. नाहीं तर शेकडो विद्वान् ग्रंथ पाहतां पहातां जन्माचे जन्म घालवितात; पण त्याचा उपयोग त्यांस काडीमात्र झालेला नसतो. तेव्हां अशा विद्येचा व राष्ट्राचा काय उपयोग ? वास्तविक म्हटले तर विद्या शिकून आपण कोण, आपलें कर्तव्य काय ? व आपणास या जगांत काय करावयाचें आहे ? वगैरे गोष्टी मनुष्यमात्रास अवश्य समजल्या पाहिजेत; त्या ज्या विद्येच्या कोटि ग्रथापासून देखील समजत नाहींत ती विद्या कोठली ? व तिचा काय उपयोग ? मनुष्यास जी विद्या सदरील गोष्टीचें ज्ञान करून देते, तीच त्यास शिकणें आहे एरवी रसायनशास्त्रें किंवा पदार्थविज्ञानशास्त्रे कांही सर्वांस शिकावयाची नाहींत व ती सर्वांनी शिकण्यापासून फायदाही नाही. आता हाच विद्या शिकण्याचा मुख्य हेतु असे धरून पाहिले, म्हणजे हें शिक्षण आपल्या कोणत्याही विद्येत आजपर्यंत आले नाही. इतकेच नाही तर साहजिक मनुष्याच्या मनांत जो उत्साह व जी पुरुषार्थाकडे प्रवृत्ति असते ती देखील नष्ट करून घेण्याकडे आपल्या मागील विद्येचा आपण उपयोग केला त्या योगाने हल्ली देखील आपली अतःकरणे इतकी सोसक झाली आहेत की, ती चांगल्या अभ्यासाशिवाय कर्तव्यास अनुसरणार नाहींत. सांप्रत जरी आपली विद्या अगदी लयास पोचत आहे, तरी तिचा ऐन भरभराटीचा म्हणजे रामराज्यांतील जरी काल धरिला तरी त्यावेळेसही ह्या विद्येच्या ससर्गाने लोकांच्या मनाची स्थिति व त्यांची पुरुषार्थाविषयी बुद्धि ही पाहिली असतां ह्या राष्ट्राची स्थिति अगदी बाल्यावस्थेंत होती असें म्हणण्यास हरकत नाही. कारण मनुष्याचे हक्क काय ? व त्यास करावयाचें आहे काय ? हें हल्लीं जसें थोडेबहुत युरोपियनांस समजतें त्याचा त्या वेळेस गंधही नव्हता, असें म्हटल्यास झालेल. रामराज्यांत अन्य जातीने श्रुति ऐकिल्या असतां त्यांच्या कानांत शिसें ओतावें ? कोणे एका शूद्रानें तपश्चर्या आरंभिली होती, त्या योगानें पातक होऊन पृथ्वीवर अनर्थ होऊं लागले !! व ही गोष्ट रामचंद्रास कळतांच त्यानें त्या शूद्रास, देहान्तशासन केलें !!! असा न्याय होता. तेव्हां अशा समजुतीच्या राष्ट्रास कोणची अवस्था द्यावी ह्याची देखील पंचाईत वाटते. आम्हांस तर ह्या अवस्थेस बाल्यावस्था म्हणण्यापेक्षा वृद्धावस्था व त्यांतही अमदीं आसनावस्था

म्हटल्यास चिंता नाही असें वाटतें ! पण ही स्थिति ज्या विद्येच्या आकंठ सेव-
नानें प्राप्त होणार तीसही नांव देणें म्हणजे कांहीं सुचत नाही. मोठमोठे पंडित,
शास्त्री वगैरे लोकांनीं आपलें कर्तव्य व आपल्या विद्येचा उपयोग करणें म्हणजे
जो कोणी दूद्र, गवळी अथवा दुसरा जो कोणी राजा असेल त्याची मोठमोठाले
अलंकार घालून कूटकवितांनी पाहिजे तशी स्तुति करणें व त्याचे प्रेम आपल्या-
वर राखणें, ह्याशिवाय कांहीं समजत नसत. मग तो राजा शूद्र असो, भितरा
असो, मूर्ख असो, जुलमी असो, कसा कां असेना; त्याकडे पाहवयाचें नाही !!
जन्मभर ग्रंथांचे ग्रंथ उलथे करणाऱ्या विद्वान पंडितांकडून एकदां राजाला बृह-
स्पतीसारखा विद्वान, पर्वतासारखा गंभीर, कुबेरासारखा सपत्तिमान, वगैरे ठरीव
विशेषणें मिळालीं म्हणजे राजाच्या जन्माचें सार्थक झालें व त्याच्या कर्तव्या-
चीही पूर्णता झाली. मग प्रजापालन कसें कां असेना. बरे, इकडे शास्त्रीबोवा-
नाही एक खाशी घालजोडी व दुसरी कांहीं संभावना झाली, म्हणजे जन्मभर
केलेल्या अध्ययनाचें व तज्जन्य ज्ञान संपादनाचेंही चीज झालें !!! ही राज-
पंडितांची गोष्ट झाली. ह्याशिवाय इतर प्रजेचा व राजाचा संबंध पाहिला
तर तो अगदींच भयंकर म्हणजे त्या पंडितमान्य सर्वसंपन्न राजानें प्रजेशीं
हवें त्या रीतीनें व हवें त्या न्यायानें जरी आचरण केले, तरी त्याच्या
प्रजेनें सहन करणें तर राहिलेंच, पण त्या विरुद्ध एक चकारशब्द देखील उच्चा-
रणें म्हणजे नरकाचें साधन करणें होय ! तेव्हां अशा राजा व प्रजेच्या संबंधांत
सुखाच्या व पुरुषार्थाच्या गोष्टी रयतेस करण्याची सवड मिळणें अगदीं दुरा-
पास्त होय ! करितां सांप्रत ह्या विद्येस एकीकडे ठेवून आपले खरे हक्क कळ-
विणारी जी विद्या असेल ती आपणास घेतली पाहिजे; मग ती आपली असो
किंवा परक्यांची असो. व हे जर खचित झालें तर मग मनुष्यमात्रास इंद्रजी
विद्येशिवाय दुसरी विद्याच खरें ज्ञान देणारी नाही असें म्हणण्यास काय चिंता
आहे ! केवळ इंद्रजी राज्य आपणावर आलें आहे म्हणून मात्र ती विद्या शिकणें
नसून आपण ह्या अज्ञानांत गर्क असतां अनायासानें ही विद्या प्राप्त केल्या-
चेप्याचा प्रसंग आज आपणांस आला आहे हा आपला सुदैवाचा दिवस सम-
जला पाहिजे. राज्याचाच संबंध म्हटला तर जे इतर जपानी, चिनी, वगैरे लोक

हजारो रुपये खर्चून व भ्रम करून ही विद्या शिकतात व तिची थोरवी मानितात ते काय म्हणून ? त्यांवर तर कांहीं इंग्रजांचें राज्य नाही ना ? पण जी गोष्ट खरी महत्त्वाची आहे तीस हीं उपकरणे कांहींच लागत नाहीत. हें महत्त्व जर त्या लोकांस समजलें नसतें, तर ते कधीही इतका भ्रम व खर्च करितेना ! व आपलीं तरुण मुलें परदेशास ह्या विद्येकरितां पाठवितेना. सारांश, नौकरी मिळविण्याकरितां अथवा आपल्या राज्याशी किंवा त्याच्या कामदाराशी उगीच 'शेकहॅन्ड' करण्याकरितां इंग्रजी शिकणें नसून, ह्या जगांत येऊन आपणांस काय करावयाचें आहे हे ज्यांस समजणे आहे त्यास ही विद्या शिकणें अवश्य आहे. व हा लाभाचा प्रसंग आपणास फार चांगला व अनायासें प्राप्त झाला असून, चिनी किंवा जपानी लोकांपेक्षा फार सुलभतेने प्राप्त होणारा आहे, हें प्रत्येकाणें लक्षांत वागवून त्याची हयगय बिलकुल न करिता करवेल तितका ज्ञानाचा संग्रह करून जगतांतील आपले हक्क ओळखावे, व सांप्रत विद्येने जे आपल्या राष्ट्रावर आज हजारो वर्षे आभाळ कोसळलें आहे, तें दूर करून आपला पुरुषार्थ गाजवावा, व राष्ट्रास तारुण्यदशा आणावी.

या भाषणावर भाष्य करण्याची गरजच नाही. ते जेव्हां प्रसिद्ध झालें तेव्हां अनेक वृत्तपत्रांतून त्यावर टीका झाली. रा. व. रानडे आमचे जुने शास्त्रग्रंथ न पहातां त्यांची निंदा करतात, असे याप्रसंगीं त्यांच्या पुष्कळ टीकाकारांनीं म्हटलें आहे. परंतु विद्याप्राप्तीचें ध्येय आणि जुन्या नव्या विद्येच्या परिणामांतला फरक, यांचें जें वर्णन माधवरावांनीं आपल्या भाषणांत केलें आहे, तें अयथार्थ आहे, असें आज कोणी म्हणेलसें वाटत नाही. या व्याख्यानाला 'इंग्रजी भाषेतील विद्या' असें नांव असून, ता. १८ ऑगस्ट १८७८ रोजीं झालें. ९ सप्टेंबर १८७८ च्या इंदुप्रकाशांत तें प्रसिद्ध करण्यांत आलें. या व्याख्यानावरून माधवरावांच्या कर्तबगारीतलीं कित्येक गूढें उकळतात.

हें भाषण होऊन त्यावरील टीका चालू असतां माधवरावांचें एक फार दिवसांचें कांक्षित फळास आलें. १८६९ सालीं दिवाणी कोर्टाच्या

सुधारणेसंबंधी निबंध लिहितांना सुरुवातीस त्यांनी आपल्या प्रांतांत भारदस्त विषयांच्या विवेचनाला वाहिलेले एकदेखील त्रैमासिक नाही, असा उल्लेख केला आहे. सार्वजनिक सभेमाफत उत्तम प्रकारे काम सुरू झाल्यावर राजकारण, अर्थशास्त्र, सामाजिक सुधारणा, इत्यादि विषयाची चर्चा करणारे त्रैमासिक काढण्याचा बेत माधवरावांनी ठरविला आणि यावर्षी तो बेत तडीस नेला. जुलई महिन्यापासून मासिकाचे अंक निघू लागले. जुलई, आक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल, असे या मासिकाच्या प्रकाशनाचे चार महिने ठरले होते. तथापि माधवराव परगांवी असल्यामुळे पहिलाच अंक निघण्यास उशीर झाला. या अंकात माधवरावांनी लिहिलेली दुष्काळविषयक पत्रे आणि 'मुंबई इलाख्यातील दुष्काळी धोरण' या नावाचा एक निबंध यांचा समावेश करण्यांत आला. मागल्या हकीकतीत सांगितलेले अर्ज यातच आहेत. त्रैमासिकाला योग्य, तरुण व तरतरीत असा संपादक हवा होता. सीताराम हरि चिपळूणकर यांची संपादकाच्या जबाबदारीसाठी निवड झाली. विष्णुशास्त्री चिपळूणकराचे हे सावत्र चुलते. याच्यासारखे निःस्पृह व प्रामाणिक गृहस्थ विरळाच आढळतात.

याप्रमाणे माधवरावांच्या बदलीचे पहिले वर्ष संपले, आणि सगळ्या महाराष्ट्राला व त्यांतल्या त्यांत पुणे शहराला जाणवलेले नवें वर्ष सुरू झालें. याची पहिली तिमाही विशेष गडबडीची गेली नाही. मार्च महिन्यांत पुढच्या घोटाळ्याची दुश्चिन्हे दृष्टीस पडू लागली. 'फडक्यांचे बंड' या नांवाने महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासामध्ये ओळखल्या जाणाऱ्या राजकीय उत्पातानें एप्रिल महिन्यांत चांगलेच मूर्त स्वरूप धारण केलें होतें. वासुदेव बळवंत फडके ही व्यक्ति १८४५ साली

पनवेल तालुक्यांतील शिरढोण या गांवीं जन्मास आली. त्यांचें प्राथमिक शिक्षण कल्याणला झाल्यानंतर, मुंबईच्या ग्रँट मेडिकल कालेजांत त्यांनीं कांहीं दिवस रोगविद्येचा अभ्यास केला. तो पुरा होण्यापूर्वीच त्यास नोकरी धरावी लागली, पण नोकरींत त्यांचे चित्त रमेना. आपला देश इंग्रजी राज्यकर्तृत्वाच्या तावडींतून कसा सुटेल, या विषयाकडे त्यांचें लक्ष लागले होते. लष्करी सामर्थ्य उत्पन्न करून त्याच्या जोरावर पारतंत्र्याच्या शृंखला तोडल्याखेरीज तरणोपाय नाही, ही कल्पना त्याच्या चित्तात बाणली. लष्कराच्याच एका खात्यांशीं त्याचा संबंध असल्याने शस्त्रविद्येचे कामापुरते ज्ञान करून घेतांना त्यांस अडचण आली नाही. १८७८च्या सुमारास ज्या मंडळींना देशाची हालहवाल समजण्याची पात्रता होती, अशा वृद्ध गृहस्थांच्या तोंडून कळते कीं, फडक्यांचे बंडाचे विचार पुण्यांत त्यावेळीं पुष्कळांना ठाऊक होते. परक्यांच्या अंमलामुळे आपला देश विपत्तींत सांपडला आहे व हरप्रयत्न करून त्याची परवशतेतून सुटका केली पाहिजे, वगैरे देशाभिमानाचे सामान्य विचार, फडक्यांच्या डोक्यांत लष्करी बंडाचें वारें भरायला कारणीभूत असतीलच; पण सरकारी नोकरीचा आणि इंग्रज राज्यकर्त्यांचा तिरस्कार वाटण्याला, त्यांच्या बावर्तींत कांहीं विशेष कारणे घडलीं. तीं क्षुल्लुक आहेत. बहुधा प्रत्येक नोकराला त्यांचा अनुभव येतो, पण परिणामाच्या दृष्टीने विचार केल्यास, त्यांनीं फडक्यांच्या हृदयाला असाध्य जखम केली, असा निष्कर्ष काढावा लागतो. एक जिन्हाळ्याच्या नातलग आजारी पडल्याने, फडक्यांनीं त्याच्या भेटीस जाण्याकरितां रजा मागितली. रजा लवकर मंजूर झाली नाही व जेव्हां झाली तेव्हां तिचा उपयोग नव्हता. एक

दोन वेळां असा प्रकार घडतांच फडक्यांनीं नोकरीचें बंधन तोडून टाकले आणि देशसेवेचा मार्ग धरला. इंग्रजी राज्याचा नाश कसा होईल, हा प्रश्न त्यांना सारखा डंबवीत होता. व्याख्यानें देऊन लोक-जागृति करावी, असे ठरवून ते हा प्रश्न सोडविण्याच्या तयारीला लागले. पनवेल, पळस्पे, पुणे, तासगांव, नरसोबाची वाडी, वगैरे गांवास जाऊन त्यांनीं व्याख्यानें दिलीं. तासगांव, नरसोबाची वाडी या गांवांतून संचारास जाण्याचे कारण बहुधा ते दत्तभक्त होते, हे असावें. व्याख्याने देऊन जीभ पुष्कळ शिणविली, पण सद्यःफल कोणतेच दृष्टीस न पडल्यामुळे, फडक्यांना जास्त धीर धरवेना. ज्ञानाने देशा-तल्यां प्रत्येक व्यक्तिमात्रास जागृत करून, राजकारणाचें अंतिम ध्येय गांठण्याचा मार्ग फार लांबचा आहे. त्याचे आक्रमण करतांना वारंवार निराशा होते व आत्मविश्वासाचे, निश्चयाचे बळ गळायला लागते. आजच्या राजकीय परिभाषेत या मार्गाची 'सनदशीर' या कांहींशा निंदागर्भित विशेषणानें सार्वजनिक व्यवहारामध्ये संभावना केली जात असते. या मार्गाचा अवलंब माधवराव आणि त्यांच्या तंत्रानें चालणारे महाराष्ट्रांतले पुढारी यांनीं केला होता. फडक्यांनीं प्रथम त्यांचीच कांस धरली, परंतु थोडक्याच अवधीत हा पंथ फलदायक नाही, असा त्यांचा समज होऊन त्यांनीं दुसरा म्हणजे बंडाचा मार्ग स्वीकारला. प्रस्तुत मार्ग तत्कालीन समंजस व शिक्षित लोकांना पटणें शक्यच नव्हतें. १८५७ सालांतलें बंड मोडून या सुमारास नुकतीच कोठें पंधरा वर्षे पार पडलीं होती, अर्थात त्या बंडाची हकीकत लोकांच्या स्मरणांत अगदीं शिळी झालेली नव्हती. किंबहुना, नानासाहेब म्हणून धरपकडी करण्याचे प्रयोग १८७० नंतर देखील मधून मधून

सुरू होते. १८७४ सालीं नानासाहेब समजून एका गोसाव्याला ग्वालोरला पकडल्याची कथा विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या चरित्राच्या ज्ञात्यांना विदित आहेच. पंधरावर्षांमागील बंडाच्या आठवणीला वरच्यासारखे प्रसंग ताजेपणा आणून देत. परंतु १८५७ सालानंतर इंग्रजांच्या राज्यकर्तृत्वाची घडी जास्त भक्कम बसली होती व बंडाच्या मार्गाचा नुसता विचारसुद्धा निरर्थक आणि वेडेपणाचा आहे, अशी लोकांची खात्री झाली होती. मग फडक्यांना सुशिक्षित समाजाकडून प्रोत्साहन कसे मिळणार ? खेड्यांतल्या अडाणी, अनपढ लोकांनी त्यांस मदत द्यायचें मनांत आणलें असतें, तरी ती देण्याला साधन नव्हते. फडक्यांच्या कल्पनेचा फोलपणा खेडवळांनादेखील समजण्याजोगा होता. म्हणूनच कीं काय, फडक्यांनीं या सगळ्यांचा नाद सोडला व नगर, नाशिक, खानदेश, वऱ्हाड, या भागांतल्या भिल्ल-कोळ्यांना हाताशीं धरलें. महाराष्ट्रांतले रामोशी लुटालुटीच्या आशेनें फडक्यांचा पुढारीपणा मान्य करायला तयार झाले. फडके बंडास प्रवृत्त होण्यापूर्वीच कोळी व रामोशी यांनीं दरवड्यांचा धुमाकूळ कांहीं मर्यादित टापूंत मांडला होता, असे म्हटल्यास वस्तुस्थितीचा विपर्यास होणार नाही. १८७५-७६च्या काळांत पुरंदरच्या रानांत ' होण्या ' नांवाच्या एका कोळ्यानें आसपासच्या गांवांतली शांतता व सुरक्षितता नाहीशी केली होती. १८७५ सालीं शेतकऱ्यांच्या दंग्यांची जी लाट उसळून अशांतता फैलावली, तिचे कांहीं परिणाम शिल्क होते व ते टोळीने फिरत राहून लुटालूट करणाऱ्या रामोश्यांच्या रूपाने पुणें जिल्ह्याच्या डोंगराळ भागांत प्रत्ययास येत होते. फडक्यांनीं या परिस्थितीतच आपल्या कर्तृत्वाचा फांसा टाकला. १८७९ सालच्या

एप्रिल, मे महिन्यांत त्यांच्या बंडावर खपल्या जाणाऱ्या दरवड्यांनी पुणे जिल्हाचे सर्वांग ठणकू लागले होते. वासुदेव बळवंताचे बंड हा एकच विषय लोकांत व सरकारांत गाजत होता.

एप्रिल महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रातले पुढारी व ज्ञाते पुण्यास नेहमीच्या क्रमानुसार जमा होऊ लागले. मे महिन्याच्या वसंतकाळात व्याख्याने, वार्षिकोत्सव, वगैरे कार्यांची गर्दी उडाली. एखाद्या मंगल-कार्याच्या निमित्ताने एकत्र जमणाऱ्या आत्मांच्या गांठी पडल्या, म्हणजे जशी त्यांच्या चित्तात उल्लास, उत्साह, आनंद या भावनाखेरीज इतर भावना असत नाहीत, त्याचप्रमाणे, मे महिन्यात पुण्यास येणाऱ्या मंडळीची स्थिति होत असे. माधवरावांकडे नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या घरी सकाळपासून तो रात्री दोन दोन वाजेपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्यांची थाप असावयाची. तुलनाच करावयाचो झाल्यास हा प्रसंग मराठ्यांच्या इतिहासांतल्या एका गोष्टीचे स्मरण करून देणारा आहे. पावसाळ्यांत सगळीकडच्या मोहिमा आटपून पेशवे पुण्यास येत. ठिकठिकाणी स्वारीसाठी दूरवर गेलेले मराठे सरदारही आपापल्या कामाचा तपशील सांगण्याकरितां पुण्याला जमत आणि मग पावसाळ्याच्या चातुर्मास्यांत पेशव्यांच्या वाड्यांत हिंदुस्थानच्या राजकारणाची खलबतें घोटली जात. तसाच प्रकार मे महिन्यामध्ये पुण्याला अनुभवास येत होता. ही तुलना वाचीत असतां राजकीय परिस्थितीचा फरक लक्षांत ठेवणे अवश्य आहे. पुणे शहर हें महाराष्ट्राचे केंद्रस्थान व पुणे शहराचें केंद्रस्थान म्हणजे माधवरावांचे घर, असा त्या घराचा महिमा माधवरावामुळे वाढला होता. महाराष्ट्रांतले पुढारी पुण्याला एकवटून देशस्थितीची, सुधारणेच्या योजनांची व चालू कार्यांची वाटाघाट माधवरावांच्या

वरीं करीत असत. आपल्या कामांबद्दल माधवरावांकडून प्रशंसेचा शब्द ऐकायला सांपडला कीं, परिश्रमाचे सार्थक झाल्याचा आनंद प्रत्येकाला व्हावा, अशी माधवरावांच्या प्रोत्साहनपर प्रशंसेत जादू भरलेली होती. मे महिन्याच्या नियमास अनुसरून, पहिला आठवडा दर सालाप्रमाणें यावर्षीं यथामाग पार पडला. दुसरा आठवडा संपत आला. या दुसऱ्या आठवड्यात एका नवीन कार्याचा उपक्रम करण्याचे ठरले होते. १८७० सालापासून एकच पुरुषांपुरती वक्तृत्वोत्तेजक सभा होती. यावर्षीं स्त्रियांचा वक्तृत्वसमारंभ प्रथमच अंमलांत यावयाचा होता. निश्चयावरहुकूम ता. १३ मे रोजी हा समारंभ अतिशय उत्साहाने व थाटाने पार पडला. त्याकरिता हजर असलेली मंडळी सायंकाळीं घरोघर निघून गेली. त्यांच्या अंतरंगात आनंदाशिवाय दुसऱ्या भावनेला मुळींच जागा नव्हती. पुण्यासारखें पुराणमताभिमानाचे आगर. चार वर्षांमागे दयानंद स्वामींची राळ उडविण्याचा तेथें कसून प्रयत्न झालेला. पुरुषांच्या सुधारणेला पावलोपावलीं आणि प्रत्यही बहुजनसमाजाची प्रतिकूलता नडत होती. स्त्रीविचारवती सभेसारख्या खाजगी, निरुपद्रवी, अनियमित व स्त्रीमय संस्थेलासुद्धां लोक नाके मुरडीत होते. मग पुरुषांचा अंतर्भाव असणाऱ्या स्त्रियांच्या वक्तृत्वसभेचा नवीन समारंभ प्रतिकूलांच्या विघ्नकारक सांबळ्यागोंधळाशिवाय पार पडण्याची आशा त्यांच्या पुरस्कर्त्यांना कोठून असणार ! पण दैवयोगानें हा समारंभ अत्यंत उत्साहजनक स्थितीमध्ये शेंवटास गेला. समारंभाचे पुरस्कर्ते घरीं परतले, तेव्हा त्यांच्या चित्तांत आनंदाच्या उर्मि उंचबळण्याचें कारण हेंच होय.

रात्री दहा अकरा वाजेपर्यंत शहराच्या कोणत्याही भागांत गडबड नव्हती. ही रात्र संकटाची जाणार व त्या रात्रीचें संकट पुढेंही कांहीं

काळपर्यंत पुणें शहराला 'दे माय धरणी ठाय' करून सोडणार, याचें स्वप्न देखील कोणास पडलें नव्हतें. या दिवसांतल्या आनंदाच्या उठावदारपणाला किंचित् फिकेपणा आणणारे काळजीचें एकच कारण होतें. दरवड्यांच्या दहशतीने खेड्यापाड्यांतलीं सधन माणसें आपल्या वास्तव्यस्थानांचा त्याग करून प्रायः दररोज पुणेशहराच्या आश्रयाला येत होती. त्यांच्याबरोबर दरवड्यांच्या बातम्यांचें बाजार-बुणगेंही पुष्कळसें येऊन लोकांच्या गप्पाष्टकांना भरती चढे. नागरिकांस वाटणाऱ्या निर्भेळ आनंदाच्या शुभ्रपणाला दरवड्यांच्या बातम्या किंचित् मळकटपणा आणीत, परंतु प्रत्यक्ष पुण्याला दरवड्यांनीं ग्रासलें नसल्यामुळें 'परदुःख शीतळ' या न्यायानेंच त्याचा निकाल लागत असे. मग भावी संकटाचे दुःस्वप्न कोणालाही दिसले नाही, यांत आश्चर्य कसलें ? पुढे प्रकट होणाऱ्या विपत्ति आपली छाया अगोदरच कांहीं वेळ पसरीत असतात, या म्हणींतला सत्यांश निदर्शनास आणणारी एकच गोष्ट त्या दिवसाच्या सायंकाळीं घडली होती. पुण्याला मे महिन्यांत वळवाचा पाऊस पडतो. वळवाच्या सरी म्हणजे पर्जन्यमहाराजांच्या स्वारींतल्या बिनीवरल्या फौजा. त्या कधीं शांतपणाने येत नाहीत. विजांच्या मशाली पाजळीत व मेघगर्जनांचे नगारे वाजवीत, अतिशय उच्छृंखळपणाने यांचा संचार चालतो. त्या संचारांत किती बागांचा फडशा उडेल, किती जुनाट वृक्ष कोलमडून पडतील, किती घरांचीं छपरे उडतील आणि विजांच्या थयथयाटांत कोण प्राणास मुक्तिल, याचा नियम नाही. मंगळवार ता. १३ मे रोजी सायंकाळीं असेच एक वळवाचे वादळ पुणेशहरावरून गेलें. रात्री दहावाजेपर्यंत त्यानें गदळून टाकलेलें वातावरण निवळलें. पुण्यपत्तनस्थ

नागरिकांना झोंपेचा अंमल चढू लागला, जिकडे तिकडे सामसूम झाले. इतक्यांत पुण्याच्या अगदीं गर्द मध्यवस्तींत आगीचे लोक उठले आणि 'बुधवार वाडा पेटला' 'धावा, पळा' अशा अर्थाच्या आरोळ्या ठोकणारांनीं सारें शहर जागें केले. मंगळवाराची रात्र अंमगळ ठरली.

बुधवार वाड्याची आग विज्ञविण्याकरिता पाण्याचे बंब आले; बंदोबस्ताकरितां पोलीस व लष्करी शिपाई हजर झाले; मदतीसाठीं हजारों माणसे जमलीं. या आगीचा जोर कमी करण्यांत नगरवासी आपापल्या परीने चूर असतां, विश्रामबागवाडा पेटल्याचा बोभाटा झाला आणि तिकडे माणसे लोटूं लागलीं. पुण्याच्या नागरिकांची हा अग्नि-प्रलय पाहून काय अवस्था झाली असेल, त्याचे ज्ञान कल्पनेवरच सोपविणे उचित आहे. दोन्हीकडची आग विज्ञविण्यांत सार्वजनिक सभेच्या चालकांनीं अचाट परिश्रम केले. पेशव्यांच्या दोन ऐतिहासिक वाड्यांची एका रात्रींत रक्षा झालेली पाहून पुढे कित्येक दिवसपर्यंत सहृदय पुणेकरांच्या डोळ्यांतून दुःखाच्या अश्रुधारा वहात होत्या. पुणेकरांनीं जर यावेळीं मेहेनत घेतली नसती, तर या आगीने पुणेशहराच्या बऱ्याच भागाची राखरांगोळी केली असती. त्यांच्या मेहनतीमुळे विश्रामबागवाड्याचा पुष्कळसा भाग बचावला. ही रात्र पार पडली. प्रत्यक्ष अग्नि-नारायण थंड पडत चालला, पण त्याने सरकाराच्या मानसिक सृष्टींत ठिणग्या फेकून राजद्रोहाच्या संशयाची खाई पेटविली. बुधवार-विश्रामबागवाड्यांच्या आगीमुळे सरकारच्या शंकाकुल अंतरंगांत असा लख्ख उजेड पडला कीं, महाराष्ट्रांतल्या सुशिक्षितांचा पुण्याला फार मोठा कट चालला असून, त्यांनीं इंग्रजी राज्य उलथून पाडण्याचा विचार केला आहे. फडक्यांच्या बंडांत सुशिक्षित 'नेटिव्ह' सामील असून, वाड्यांची आग ही एक

त्यांच्या राज्यक्रांतीच्या उद्देशाची जाहिरात आहे. अशी ठाम समजूत झाल्यावर संशयाची खाई भडकायला उशीर लागण्याचें कारण काय ? या खाईच्या आर्गीत तेल ओतायला अँग्लोइंडियन वृत्तपत्रे टपून बसलीच होती. त्यांची अगोदरपासूनच पुण्याच्या ब्राह्मणांवर करडी नजर ठेवण्याबद्दल ओरड चालली होती. सरकारची विवेकबुद्धि आतां वाड्याच्या आगीने वितळू लागली होती. अँग्लोइंडियनाच्या भीषण कलकलटाने ती अधिक विदीर्ण झाली. राज्यकारभाराच्या मुल्यासनावर जातिवंत थंड डोक्याचा विचारी मनुष्य असता तर दोन वाडे एका रात्रीस पेटल्याबरोबर त्यांच्या दाहाने तापून तो कावराबावरा झाला नसता. पण त्या आसनावर सर रिचर्ड ट्रेपल यांच्यासारखा थिल्लर मनाचा गृहस्थ विराजमान झालेला होता. वासुदेव बळवंत फडक्यांचे बंड, पुण्याची आग व अँग्लोइंडियन वृत्तपत्राचा गोंगाट, याप्रमाणे सिद्धता दिसतांच कटाची कल्पना खरी धरून त्यांनीं भारतमंत्र्याकडे तशी तार पाठविली आणि दडपशाहीच्या शस्त्रागारातलीं प्रखर आयुधे परजण्याला प्रारंभ केला.

सामाजिक अस्वस्थतेला बाजारगप्पाची जन्मभूमि म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. पुणे शहराच्या जवळपास जिल्ह्यामध्ये बंडाच्या दरवड्याचा वायु फिरत होता, त्यांतच पुण्यास अग्निक्लेश उडाला, सरकारला संशयपिशाचिकेने घेरले, या परिस्थितीत ' किति पडती, किति झडती, किति एकाचीं धृतायुधे गळती ' अशासारखी कॅविलवाणी दशा होणे स्वाभाविक आहे. मग बाजार मनसोक्त कांहीं खरे व कांहीं खोटें बरळत सुटल्यास आश्चर्य कसलें ? सार्वजनिक सभेच्या दप्तरांची झडती होणार, तिच्या चालकांच्या हातांपायांत

सरकारच्या पाहुणेपणाचे कडीतोडे चढणार, माधवरावांना चौकशी-वाचून हद्दपारीचें शासन मिळणार, अशा अर्थाच्या किंवदंतींचा पुण्याला घरोघर सुळसुळाट झाला. या बातम्यानीं पुणेकरांना गांगरून सोडले. माधवरावावर कांहींतरी भयंकर किटाळ येणार असा सर्वांचा समज होण्याला बिलकूल आधार नव्हता, असे मात्र नाही. वाड्यांना आग लावणारा गृहस्थ कर्मधर्मसंयोगाने 'रानडे' आडनांवाचा निघाला. माधवरावांचेही आडनाव तेच, यापेक्षा आणखी आरोपाला भक्कम पुरावा तो काय पाहिजे ? आगलाव्याचा पत्ता लागतांच मुंबईच्या टाइम्सपत्राने माधवरावांचे नाव घेऊन किंकाळ्या फोडण्यास प्रारंभ केला. इतके दिवस दवतदवत, उघड नांव न उच्चारता, जें किल्मिष अँग्लोइंडियन पत्रे व्यक्त करीत होती, तेच आतां राजरोस ओकून टाकून, त्यांच्या शिसारीने सरकारचा कोठा ढवळण्याचा टाइम्सपत्राने विडा उचलला. टाइम्सचे लेख अवलोकन करून माधवराव सरकारच्या उग्र रोषास बळी पडणार, असा प्रत्येकाचा ग्रह होण्याजोगी पुण्यची स्थिति होती. पण माधवराव हा एक धैर्याचल आहे, याची ओळख पुणेकरांना झाली. त्यांच्या हृदयाला भयाची बाधा झाली नाही. अत्यंत निर्भयपणाने ते आपली दिनचर्या पार पाडीत होते. त्यांनींच आग लावणाराचा सुगावा काढला. पुण्याच्या आगीशीं दरवडेखोरांचा संबंध नाही, असे त्यांच्या लक्षांत आले होते. त्यांनीं आगीच्या पूर्वी वाड्यात कोण होते, कितीवेळ होते, काय करीत होते, या गोष्टींची चौकशी केली आणि धाग्याला धागा जोडून खरा गुन्हेगार जाळ्यांत धरला. वाड्यांतल्या सरकारी बुकडेपोकडील 'रानडे' आडनांवाचा एक कारकून आगीच्या मुळाशी आहे, असा शोध लागल्यावर, त्यास लवाद कोर्टाच्या

सार्वजनिक जागेंत बोलावलें व गणेश वासुदेव जोशी वगैरे मंडळींच्या साहाय्येन खाजगी तपास केला. कित्येक प्रश्नांच्या उत्तरावरून तोच गुन्हेगार असावा, अशी सर्वांची खात्री झाली व त्याला कोणत्याही प्रकारची सवड न देतां पोलिसांच्या स्वाधीन केलें. पोलिसांत त्याने अपराधाचा कबूलीजबाब दिला. सरकारी पैशाची अफरातफर छप-विण्याकरितां त्याने वाड्याला आग लावली, असे त्याच्या जवानीत बाहेर पडले. सरकारच्या अवास्तव संशयाचा पुष्कळसा जोर माधवरावांच्या या कामगिरीने कमी झाला.

आगलाब्याचा पत्ता लागला, तरी कटाच्या संशयाची खबरखबर सरकारच्या पोटांत होतीच. त्यामुळे आगीनंतर एका आठवड्याच्या आंत देखतहुकूम धुळ्यास निघून जाण्याबद्दलचे सरकारी आज्ञापत्र माधवरावांच्या हातीं पडले. वास्तविक कायद्याप्रमाणें ही बदली हायकोर्टांच्या मार्फत व्हावयास पाहिजे होती. पण सरकार यावेळीं शुद्धीवर नव्हते. त्याने हायकोर्टाचा अधिकार गुंडाळून ठेवला व आपल्याच जोरांत बदलीचा हुकूम सोडला. माधवरावांनीं ताबडतोब पुणें सोडण्याची तयारी केली. यावेळीं त्यांच्या मित्रांना अतिशय खेद झाला. 'सरकारानें तुमचा छळ मांडला आहे. तुम्ही धुळ्यास जाऊं नका. धुळ्याची हवा माझ्या अशक्त डोळ्यांना मानवणार नाही अशा अर्थाचा अर्ज तरी पाठवा' अशी मित्रांची विनवणी सारखी सुरू होती. त्यांस माधवरावांनीं निक्षून एकच जबाब दिला कीं:—

एवढी गोष्ट मात्र अगदी सांगूं नका. जोंपर्यंत मला त्यांची नोकरी करावयाची आहे, तोंपर्यंत कोणतीही सबब सांगणें मला आवडत नाही. सबब

सांगून विनंती करण्याची वेळ आली कीं, मी राजीनामा देऊन मोकळा होईन. तें मला अधिक पसंत पडेल.

माधवरावांनीं धुळ्यास जाण्याचा निश्चय तडीस नेला. तेथें गेल्यावर त्यांना वेळच्यावेळीं टपाल मिळेनासे झाले, व मिळाले म्हणजे त्यांतलीं बरींच पत्रें फोडून पुनः चिकटविलेलीं असत. त्यांतल्या त्यांत आणखी मौज अशी कीं, जीं विनफोडलेलीं असत, त्यांच्या खालीं दरवडेखोरांच्या सहा असत, आपल्या टपालावर पोलिसखात्याकडून नजर ठेवली जात आहे, ही गोष्ट लक्षांत येण्याला माधवरावांना मुळींच वेळ लागला नाही. दरवडेखोरांच्या सहीचीं बनावट पत्रें माधवराव जशींच्या तशीं पोलिसाच्या हवाली करीत. हा क्रम सुमारे दोन महिने चालल्यावर धुळ्याचे इंग्रज असिस्टंट कलेक्टर माधवरावांच्या घरीं संध्याकाळीं आले व माधवरावांना आपल्या बरोबर फिरायला घेऊन गेले. वाटेंत या दुय्यम कलेक्टरसाहेबांनीं माधवरावांपाशीं टपालावर नजर ठेवण्याच्या कृतकर्माबद्दल खेद प्रदर्शित केला. या सुमारास खालीं दक्षिणेंत कलदगी जिल्ह्यांत सरकारचा पाठलाग चुकवीत रानोमाळ पळत सुटलेल्या फडक्यांस पोलिसांनीं पकडले होते. फडके गिरफदार झाल्यानंतर जो तपास निघाला, त्यावरून माधवरावांचा दरवड्यांशीं मुळींच संबंध नसल्याचें सरकारच्या निदर्शनास आले आणि माधवरावांस लागलेल्या संशयप्रेरित स्थलान्तराच्या ग्रहणाचा मोक्षकाळ नजीक येऊन ठेपला. आपल्या प्रस्तुत ग्रहदशेच्या फेऱ्याची हकीकत सांगत असतां कै. ना. गोखल्यांजवळ माधवरावांनीं या प्रकरणाचा जो निष्कर्ष बोलून टाकला, तो त्यांच्या विचार सरणीची तज्ज्ञ समजण्याच्या दृष्टीनें ध्यानांत ठेवण्याइतका महत्त्वाचा आहे. ते म्हणालेः—

अहो, हल्लीच्या परिस्थितीत अशा गैरसमजुती थोड्या फार अंशांनी मधून मधून उत्पन्न होणारच. पण असल्या गैरसमजुतीच्या वेळी आपल्या हातून जास्त आततायीपणाचे प्रकार खचित झाले असते, हे विसरून चालणार नाही.

संकटाच्या सोसाट्यांत सांपडल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीचा पाश तोडून मोकळे व्हावे, अशी इच्छा पुष्कळांनी प्रदर्शित केली. नाशिकचे कै. गणेशशास्त्री लेले यांनी एकदां नोकरीचा पाश झुगारून देण्याबद्दल अतिशय कळकळीने व खऱ्या सदिच्छेने माधवरावांपाशी गोष्ट काढली असतां, त्यांनी जे उत्तर दिले, ते त्यांच्या आत्मविश्वासाची साक्ष पटविणारे आहे. माधवराव म्हणाले.—

मी जर सरकारची नोकरी पत्करली आहे तर सरकार मला जिकडे पाठवील तिकडे मला गेले पाहिजे सरकारच्या मनात मजविषयी लाख संशय झाले असले तरी नुसत्या सशयाने सरकाराकडून माझे कांही एक नुकसान होणार नाही. सरकाराला आलेले सशय हळूहळू आपाप नाहीसे होतील. व त्याची त्यास आपली चूक यथाकाळी कळून येईल.

वर माधवरावांच्या अचल धैर्याचा उल्लेख केला आहे. ता. १३ नंतर २० पर्यंत डेवकन ॲप्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्टचा सार्वजनिक सभेमार्फत विचार चालला होता. ॲक्टमध्ये दुरुस्त्या सुचविण्याकरितां सभेने एक कमिटी नेमली होती. त्या कमिटींत माधवरावच पुढारी होते. आपल्यावर अनर्थ कोसळणार, ही भावना जर त्यांच्या हृदयांत यावेळी प्रबळ असती, तर त्यांच्याने या कारभारांत भाग घेववला नसता. ही त्यांच्या धैर्याची एक गोष्ट झाली. या दिवसांतले दुसरे कार्य म्हणजे टिळक-आगरकरांना नवी शाळा स्थापन करण्याच्या बाबतींत सल्लामसलत देणे ही होय. टिळक-आगरकरांच्या विचारांत

* वा. बा. रानडे यांचे 'रानड्यांचे चरित्र' पृ. २३.

माधवरावांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीविताची प्रगतीच होत आहे, असे दिसून आले. टिळक-आगरकरांच्या वेताचा उपहास करणारांची ते याच दृष्टीने समजूत घालित होते.

जुलई महिन्याच्या शेवटी फडके कैद झाले व त्यांना पुण्यास आणले. फडक्यांनी आपल्या उद्योगाची एक रोजनिशी लिहिलेली होती व आत्मचरित्रही तयार केले होते. या पुराव्यावरून पुण्याच्या ब्राह्मणांचा फडक्यांच्या बंडाशी संबंध नव्हता, हे सिद्ध झाले. पण पुण्याची साडेसाती अद्यापि संपली नव्हती; उलट तिला यावेळी अगदी उत आला होता. पुण्याला लष्करी कायदा जारी करण्यात आला. शनवारवाड्यापुढे लष्कराचा तळ पडला होता. रात्री नवाची तोफ वाजली की, 'शहरांतली रहदारी बंद,' असे डुकूम अमलांत आले. तोफेच्या आवाजानंतर रस्त्यांतून चिटपाखरूं देखील फिरकण्याची मारामार. जो ज्याठिकाणी असेल, त्याने तेथेच तोफेचा बार होताक्षणी बैठक मारून सूर्योदयापर्यंतचा वेळ काढला पाहिजे. कोणी बारानंतर फिरण्याचा हिऱ्या धरलाच तर याला पकडून, गस्तीचे पोलीस नाक्याच्या कोंडवाड्यात घालित असत. यामुळे कित्येकदां चांगल्या चांगल्या अंमलदारांना बिकट अनुभव भोगण्याचा पाळी आली. हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, रात्री चुकून रस्त्यांत थांबणारांची काय स्थिति होत असेल, याचे जास्त वर्णन करण्याची आवश्यकता नाही. फडक्यांचा खटला गिरफ्तारीनंतर दोन महिन्यांनी सुरू झाला. ज्याच्याशी संबंध ठेवल्याच्या निराधार संशयावरून पुणेकरांच्या कपाळीं दडपशाहीचा असह्य भोग आला, त्याच्याशी साक्षात् संबंध ठेवण्याला कोण धरणार ? खटला संपून ही पीडा जाते

केव्हां, असें पुणेकरांना झालें होतें. यामुळे फडक्यांचे वकीलपत्र वेण्याला पुण्यास एकही वकील मिळेंना. परंतु पुण्याचा नामर्दपणा अशारीतीने चव्हाट्यावर यावयाचा नव्हता. न्यायासनासमोर फडक्याची बाजू मांडायला पुण्याचा एक महात्मा तयार झाला. या महात्म्यांचें नांव आबालवृद्धांच्या परिचयाचें आहे. 'सर्वजनिक काका' हे त्याचें नांव, पण त्याचे वरील साहस फारसें कोणाला ठाऊक नाही. फडके हे एक देशभक्त आहेत, त्यांच्या देशभक्तीला विचाराचें व तारतम्याचें जड बूड नसल्यानें, ती बंडासारख्या अव्याचारांच्या उतारानें घसरत घसरत सरकारच्या लष्करी सामर्थ्यावर जाऊन आदळली व तिच्या ठिकऱ्या उडाल्या. पण तेवढ्यानें मूळच्या भावनेची प्रशंसनीयता किंवा वंदनीयता कमी होत नाही. अशी 'सार्वजनिक काकांची समजूत होती व त्या मूळच्या भावनेचें चीज करण्यासाठीच त्यांनीं फडक्यांचे वकीलपत्र घेतले. 'तुमच्या धाडसाचा परिणाम तुमच्या लक्षांत आला आहे काय ?' असा कोणी इशारतीचा पोक्त प्रश्न* विचारला तर त्यास काकांनीं चटकन् उत्तर द्यावे कीं, 'परिणाम काय व्हायचा आहे ? येऊन जाऊन सरकार रागावण्याची भीति. पण सरकार अतिशय रागावले तर वासुदेव बळवंताबरोबर गणेश वासुदेवाला फांसावर लटकावील. यापेक्षां सरकारच्या हातीं जास्त काय आहे ?' जिवावर उदार होऊन काकांनीं फडक्यांची वकिली केली, पण फडक्यांची शिक्षा सर्वथैव चुकली नाही. काकांच्या वकिलीनें देहान्त टळून हृदपारीची

* ही प्रश्नोत्तरें सार्वजनिक काकांच्या मृत्यूनंतर षोडशा वर्षांनीं 'पुढारी कसा पाहिजे' या प्रश्नाचें विवेचन करित असतां इंदुप्रकाशाच्या एका संवादकीय लेखांत अव्यायिकारूपानें आली आहेत.

सजा फडक्यांस मिळाली. १८७९ च्या अखेरीस जन्मठेपेचे शासन भोगण्याकरितां त्यांची एडनच्या तुसंगांत रवानगी झाली. पुढें चार वर्षांनीं त्यांचा तेथेच अंत झाला. फडक्यांचा खटला निकालांत निघाल्यावर पुण्याचा लष्करी कायदा सरकारानें संपुष्टांत आणला.

फडक्यांच्या बंडाबद्दल माधवरावाचे विचार काय होते, हें समजण्याची वाचकांना उत्कंठा लागणे स्वाभाविक आहे. पण त्यांचे या बाबतींतलें हृदय प्रत्यक्षपणें समजून घेण्याचे आज कांहींच साधन नाही. फडके माधवरावांचा सल्ला विचारण्यास एकदां रात्री आले होते, व त्यांनीं त्यांस अनुकूल सल्ला दिला, असे लोकप्रवाद क्वचित् ऐकूं येतात. परंतु त्यांना कांहीं आधार नाही. बंड चालू असतां व संपल्यावर ज्या गोष्टी उजेडांत आल्या, त्यावरून वरच्यासारखे प्रवाद तर अगदींच लटके ठरतात. तथापि माधवरावांचे या घडामोडीबद्दल कांहीं तरी मत खास असले पाहिजे. त्याचा छडा काढण्याचें एक परोक्ष साधन आहे. माधवरावांच्या विचारांचा परावर्तनरूपाने लाभ देणारें तत्कालीन वाङ्मय, हेंच ते साधन होय. त्या साधनावरून असें दिसतें कीं, माधवरावांना फडक्यांनीं स्वीकारलेला मार्ग संमत नसला, किंबहुना तिरस्करणीय वाटत असला तरी त्यांची देशभक्ति माधवरावांस सर्वस्वी मान्य होती. फडक्यांनीं बंडाचा खटाटोप स्वार्थासाठीं उभारला नव्हता. त्यांनीं उपजीविकेच्या नोकरीसारख्या साधनावर लथ मारली, घरादारावर निखारा ठेवला, बायकामुलांना भिकेस लावले, पण हें सर्व देशभक्तीच्या उज्ज्वल मनोविकाराला वश होऊन कोलें. त्यांच्या या निधड्या छातीच्या निस्सीम स्वार्थत्यागाकडे डोळेझांक करतां येत नाही किंवा त्यावर मार्गदोषाबद्दल काळें फांसतां येत नाही. त एक

बंडाच्या कल्पनेनें खुळाटलेले देशभक्त होते, पण देशभक्त होते व महाराष्ट्राच्या त्यांचे स्मरण सदैव जागृत ठेवले पाहिजे, अशा अर्थाचे माधवरावांचे त्यासंबंधी विचार होते, असें ध्वनित करण्यापलीकडे जास्त कांहींच सांगतां येत नाही.

बंड, आग लूट यांच्या धामधुमीमुळे जीं शुष्क, निष्फळ अन्नें महाराष्ट्राच्या वातावरणांत उठलीं, त्यांचे खरे स्वरूप उघडकीस आणण्याच्या कामांत माधवरावांनीं जीं कामगिरी बजावली ती संशयातीत असल्यामुळे तिचा स्पष्ट निर्देश करण्यास हरकत नाही. ती कामगिरी १८७९ सालाच्या सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकांत 'दख्खनच्या दंग्यासंबंधी पत्रे' या मथळ्याखालीं पहावयास सांपडते. बाह्य देखाव्याच्या घडद्यामागे नजर टाकून त्या देखाव्याचें मूळ शोधण्यातलें त्यांचें कसब सदर पत्रांतून आढळतें. बंड, जाळपोळ, लुटालूट या तिन्ही घोट्यांच्यांत राजकीय हेतूचा वास सरकारच्या घाणेंद्रियाला आला व म्हणूनच भ्रमानें सरकार 'सापसाप' असे ओरडत नुसती जमीन बडवीत सुटलें. पण या तिन्ही प्रकारांत राजकीय कृष्ण हेतु नव्हते, असे माधवरावांनीं दाखवून दिले आहे. पुण्याच्या आगीचें खरें कारण पूर्वीच उमगले होते. लुटालुटीत बंडाचा म्हणजे राजकीय हेतु होता. परंतु तो महत्त्व देण्यासारखा नाही. कारण सगळ्या दरवड्यांचा फडक्यांशीं संबंध नव्हता. दुसरे कित्येक उपटसुंभ लुटारू फडक्यांच्या नांवावर दरवडे घालीत होते, किंवा वाटेल त्यानें दरवडा घालावा आणि तो फडक्यांच्या नांवास चिकटावा, असाही प्रकार होत असे. अर्थांत फडक्यांचे दरवडे अगदीं थोडे होते, याप्रमाणें दरवड्यांचें पृथक्करण केल्यानंतर माधवरावांनीं लुटारूदणाची भीमांसप

केली आहे. या मीमांसेत त्यांनीं लुटारूंच्या कोणत्या टोळींत कोण-कोणत्या जातीचे किती लोक होते, त्यांनीं लुटारूपणाचा धंदा किती दिवस केला आणि केव्हां व कां सोडला, यांचा, पकडलेल्या दरवडे-खोरांच्या खटल्याची माहिती मिळवून, तपशीलवार वृत्तांत लिहिला आहे. दरवड्यांची इतकी चिकित्सा केल्यावर खरीं कारणें किती वेळ लपून राहणार ? तीं भराभर उजडांत आलीं. लोकांचा अठराविश्वे कंगालपणाच लुटालुटीचा जनक आहे, असे माधवरावांच्या दृष्टोत्पत्तीस आले. कंगालपणाचें कारण सरकारचा सारावसुलींतला द्रव्यलोभ, म्हणजे अखेरीस सरकारच्या घोरणालाच लुटारूपणाच्या पितामहाचें स्थान द्यावें लागतें. माधवरावांनीं काढलेलें एकंदर धामधुमीचे निदान पूर्वनिर्दिष्ट पत्रांतून सरकारच्या नजरेवर घातले गेलें. लोकांना निःशस्त्र केल्यामुळें त्यांचा दरवडेखोरांसमोर पाड लागत नाहीं, ह्मणून हत्यारांचा कायदा सैल करून त्यांच्या हातांत दरवड्यासारख्या संकटांच्या प्रतिकाराची साधने द्यावीत, असेही त्यांनीं या पत्रांत सुचविलें आहे.

दरवड्यांचे पृथक्करण, त्यांच्या कारणांची मीमांसा, वगैरे उर-स्फोडीचे प्रकार माधवरावांना कां करावे लागले, हे सांगणे अवश्य आहे. सर रिचर्ड टेंपल यांनीं दरवड्यांच्या मुळांशीं ब्राह्मणांचा कट आहे, अशी आपली खात्री करून घेतली होती. या खात्रीला भ्रमा-शिवाय दुसरा आधार नव्हता. परंतु भ्रमालाच सत्य मानण्यांत त्यांनीं इतका हट्ट दाखविला कीं, त्याला त्यांच्या थिल्लरपणाशिवाय दुसरी जोड सांपडणार नाहीं. विलायतेस परत गेल्यानंतर '१८८० सालांतलें हिंदुस्थान' या नांवाचें एक पुस्तक लिहिलें, त्यांतही त्यांनीं आपल्या

संशयालाच सऱ्य विधान म्हणून दडपले आहे. महाराष्ट्रांतले डोंगर व त्यावरील किल्लेकोट पाहून महाराष्ट्रियांना आपण एकदां मुसलमानांचें साम्राज्य धुळीस मिळविले, याचे नित्य स्मरण होत असते. यासाठीं ब्रिटिश सरकारानें या डोंगराळ मुलखांतल्या रहिवाश्यांवर आणि त्यांच्या वस्तीच्या मुख्य मुख्य ठिकाणांवर सारखी, डोळ्यांत तेल घालून, नजर ठेवणें अवश्य आहे, अशी फडक्याच्या बंडाबद्दल प्रस्तावना करून टेंपलसाहेबांनीं पुढे निश्चयाच्या शब्दांत म्हटलें आहे:—

The Brahmin leader and his immediate adherents were avowedly forming a conspiracy against the Government.

शेवटीं त्यांनीं सरकारला पुढील शब्दामध्ये इशारत दिली आहे:—

...though any exaggeration of the importance of such silly and clumsy designs ought to be avoided, still these occurrences demand the thoughtful attention of politicians.

१८८० सालांत विशेष कांहीं घडलें नाहीं. जे विशेष घडले तें सार्वजनिक काकांचे निधन हेच होय. जुलई महिन्याचा २५ व्या तारखेस काकांनीं केवळ लोकोपकारार्थ चंदनाप्रमाणे झिजविलेला आपला देह ठेवला. निधनानंतर दुखवट्याच्या व स्मारकाप्रीत्यर्थ सभा भरल्या, त्यांत माधवरावांचे अंग होते. वर्गणी गोळा करून माधवरावांनीं पुढे सार्वजनिक सभेकरितां काकाचे स्मारक या नात्यानें दाणेआळींतली सध्याची जागा खरेदी केली. इतर व्यवसायांच्या दृष्टीने हे वर्ष यथातथाच गेले. मात्र माधवरावांसंबंधीं सरकारांतल्या गैरसमजुती मावळून त्यांना पुनः पूर्वस्थळीं पाठविण्याबद्दल हरकत उरली नाहीं. फडक्यांच्या बंडाशीं त्यांचा संबंध नव्हता, हे एक सरकारची दृष्टि निवळण्याचें कारण असलें तरी सर रिचर्ड टेंपल यांनीं

आपल्या अधिकाराचा राजीनामा देऊन स्वदेशी प्रयाण केलें, हें कारण तितकेंच बलवत्तर आहे. दरम्यान त्यांच्या कारकिर्दीमध्ये सार्वजनिक सभेबद्दल सरकारचें मन किती कुलुषित झालें होतें, यांचा एक मासला येथें सादर करण्यास हरकत नाही. नवे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन आले, तेव्हां सार्वजनिक सभेनें आपल्या रिवाजाप्रमाणे त्यांना मानपत्र देण्याचे ठरविले, पण यावेळीं एकदां सरकारांतून त्याचा स्वीकार झाला नाही.

१८८१ मध्ये माधवरावांची प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेटच्या जागेवर मुंबईस नेमणूक झाली व जानेवारीपासून मार्च अखेरपर्यंत त्यांचे तीन महिने इलाख्याच्या राजधानीत गेले. आजवर ते दिवाणो न्यायांत वाक-बगार आहेत, अशी त्यांची ख्याति होती, आतां ते फौजदारी काम चालविण्यांतही प्रवीण आहेत, असें सर्वांना दिसून आलें. या ठिकाणीं त्यांचा सगळा मित्रपरिवार होता. मित्रांच्या सहवासांत त्यांचा काळ सार्वजनिक कार्यांचा खल करण्यांत जाऊं लागला. सरकारी हुद्देदार या नात्यानें त्यांच्या कामावर एका प्रकरणाबद्दल अँग्लोइंडियन वृत्तपत्रांनीं, अगदीं पिसाळून लचके तोडण्याच्या इराद्यानें, दुष्ट टीका केल्याचें पहावयास सांपडतें. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस त्यांनीं एका ‘मरे’ नांवाच्या युरोपियनाला ५० रुपयांची चोरी केल्याबद्दल सहा महिन्याची सक्तमजूरी फर्मावली. त्यापूर्वीं एका हिंदी इसमाला, शंभर रुपयांची नोट बाजारांत मोडण्याकरितां नेऊन ती गहाळ झाल्याचा त्याने बहाणा केला व तेवढे रुपये पचनीं पाडण्याचा त्याच्या हातून यत्न झाला, म्हणून अवघी एक महिन्याची सौम्य शिक्षा दिली होती. या दोन गोष्टींतला फरक पाहून युरोपियनाला द्वेषामुळें जास्त शिक्षा केली, असा टाइम्सकारानें गवगबा

माजविला. माधवरावांच्या हातून सहसा अन्याय व्हावयाचा नाही, अशी हिंदी वृत्तपत्रकारांची खात्री असल्यामुळे त्यांनी माधवरावांची तरफदारी केली, परंतु ठाण्याचे डिस्ट्रिक्टजज्ज कॉगलन यांनीच जेव्हां दोन्ही खटल्यांतला फरक दाखवून 'जस्टिस' या सहीने टाइम्स-काराचे कान पिळ्ळे, तेव्हां हा गवगवा थंडावला. नोट गहाळ झाली म्हणणारा हिंदी नोकर प्रामाणिक होता व फक्त त्याने फसवाफसवीचा लपंडाव करून पाहिला. प्रामाणिक होता याचा अर्थ हा की, कधी त्याच्या हातून अफरातफर न झाल्याबद्दल कोर्टांत त्याच्या मालकानें साक्ष दिली होती. कोर्टाने दया करावी असे त्याच्या मालकाचें म्हणणे होतें. वरील युरोपियनाने रात्री एका रेल्वेगार्डाच्या खोलींत प्रवेश केला, दुसरी चावी लावून त्याच्या पैशाची पेटी उघडली, आणि यदाकदा-चित् धरपकडीची वेळ आली असती तर संरक्षणानिमित्त अर्थात् जास्त गुन्हा करण्याचा हेतूने भरलेले पिस्तुल जवळ ठेवले होते. हिंदी नोकरांपेक्षां या परिस्थितीमुळे सदर युरोपियनाचा अपराध जास्त भयंकर ठरतो व हेच त्याला मिळालेल्या शिक्षेच्या जास्त प्रमाणाचे कारण आहे, असे न्यायतत्त्वांच्या विवेचनासह कॉगलन साहेबांनी स्पष्ट करून आपल्या हिंदी व्यवसायबंधूची बाजू राखली.

प्रार्थनासमाजाचे 'संगमसभा' या नांवाचे एक उपांग होते. एके-श्वरनिष्ठाच्या कैफियतींत माधवरावांनी सत्संगतीचा महिमा गाइला आहे. त्याच धोरणाने गहन तात्त्विक विषयांची आपसांत चर्चा करून धार्मिक विचारांतला मळ झाडण्यासाठी ही सभा प्रार्थनासमाजाच्या चालकांनी अस्तित्वांत आणली होती. माधवराव मुंबईस आल्यानंतर या संस्थेला तरतरी आली व प्रार्थनेच्या दिवाणखान्यांत दर गुरुवारी संध्याकाळी

पन्नास साठ परमार्थजिज्ञासू व्यक्ति जमूं लागल्या. प्राचीनकाळीं तपो-
वनांतून ऋषिमुनींचे जसे आत्मानात्मविचारमय वादविवाद चालत
असल्याचा पुरावा हिंदू संस्कृतीच्या ग्रंथांतून आढळतो, तसाच वाद-
विवाद संगतसभेत माधवराव, भांडारकर, तेलंग वगैरे विद्वान् मंडळी
यावेळीं करीत होती. या मंडळीची ज्ञानसंपत्ति पाहिल्यास त्यांना
ऋषिमुनींची उपमा देण्याला कांहींच प्रत्यवाय दिसत नाही. तेलंग हे
पक्के नास्तिक नसले तरी अनीश्वरवादी होते. प्रार्थनासमाजाला मान्य
व प्रिय असलेल्या सृष्टीच्या ईश्वरकारणावर त्याचा विश्वास नव्हता, परंतु
मनुष्य अनीश्वरवादी बनल्याने विश्वरचनेचीं गूढे उकलण्याची त्याची
इच्छा, आवड व जबाबदारी सुटत नाही. तेलंग यामुळेच संगतसभे-
तल्या चर्चेला मधून मधून हजर रहात होते. ब्रह्मधा माधवराव आणि
भांडारकर हे दोघेच गहन प्रश्नांच्या वादामध्ये जास्त भाग घेत, असेही
सदर सभेच्या हकीकतीवरून प्रत्ययास येते.

जानेवारीच्या शेवटीं ' पापाची व्याख्या व शिक्षा ' हा विषय संगत
सभेत निघाला. माधवरावांनी पापाच्या शिक्षेचे चार प्रकार सांगितले.
पापकर्माबद्दल वाईट वाटणे ही पहिली शिक्षा, पण वाईट वाटण्याइतकी
बुद्धि प्रगल्भ होण्याला अभ्यास व सत्संगति या दोन साधनांची अव-
श्यकता आहे. संगतीने व सद्वर्तनाने बुद्धि जागृत होते, असें ते म्हणाले.
दुसरी शिक्षा राजदंड; तिसरी शिक्षा स्वजनाकडून पापाबद्दल होणारी
फटफजीती; आपल्या स्थितींत किंवा रूपांत शास्त्रानुसार पडणारें
अंतर, ही चवथी शिक्षा होय. या चारी शिक्षा ईश्वरी समजाव्या. चौथ्या
शिक्षेचा प्रभाव जन्मांतरांत दिसतो; यामुळे पुनर्जन्म खरा की खोटा
याविषयी मतभेदाचा वाद माजला आणि दुसऱ्या आठवड्यांत माधव-

रावांनीं आपले विचार सांगून त्याची समाप्ति केली. पापासाठीं नरकवास भोगावा लागतो, अशीं शास्त्रवचनें आहेत. नरकाचीं भयप्रद वर्णनें सर्व देशांतल्या धार्मिक वाङ्मयांत पहावयास सांपडतात. पण विचारवंतांना, नरक ही मानव जीवितांतली ऐहिक अवस्था आहे का पृथ्वीसारखाच पण कवळ यातनामय दुसरा लोक आहे, याविषयीं शंका उत्पन्न होते. अनेक सूक्ष्म दृष्टीच्या अध्यात्मनिपुणांनीं मानवी जीवितांतच अनुभवास येणारी ही एक मनाची अवस्था असल्याचे ठरविलें आहे. माधवरावांनीं अध्यात्मपारंगतांच्या वरील सिद्धान्तास दुजोरा दिला आहे. पापाबद्दल खेद होतो, पण खेदाचा झटका संपतांच पुनः पाप घडते; हा खेद आणि खेदानंतरचा पापाचार, यालाच नरक हें नांव आहे. सद्द्वर्तनामुळे घडणारा निरंतर आनंद, त्याविषयीं होणारा लोकांतला गौरव, हेच वस्तुतः स्वर्गसुख, असे विवेचन केल्यावर माधवराव म्हणाले कीं, स्वर्ग नरक येथेच आहेत. 'कालेकरून आत्म्याची उन्नति या जगांतच व्हावयाची आहे,' असे माधवरावांचे मत यावेळीं प्रकट झाले. सर्वांनाच तें संगतसभेच्या बैठकीच्या वेळीं ग्राह्य वाटत होतें, असा समज करून घेणे चुकीचे ठरतें. माधवरावांनीं या मताचा विस्तारपूर्वक ऊहापोह 'स्वर्ग आणि नरक' या स्वतंत्र व्याख्यानांत केला असून तें व्याख्यान धर्मपर व्याख्यान संग्रहांत पृष्ठ १०२-१०९ मध्ये जिज्ञासूंना पहावयास सांपडेल.

फेब्रुवारीच्या सुरवातीस प्रार्थना समाजाचे कट्टे भक्त आणि प्रचारक कै. सदाशिवराव केळकर यांनीं 'नारायणीं जेणे घडे अंतराय, होका बापमाय त्यजावे ते' हे तुकोबाचे अभंगवचन घेऊन त्याचें जोरानें समर्थन केले. आईबापांची पर्वा बाळगूं नये, असें त्यांनीं ठासून व

निक्षून सांगितलें. माधवरावांनीं उत्तरादाखल जें भाषण केलें, तें त्याच्या चरित्राचें मर्म दाखविणारें असल्यामुळें विस्ताराने यथें सादर करण्यास हरकत नाही. सत्कार्यांत किती आग्रहबुद्धि असावी, याचें उद्घाटन त्यांत आहे. ते म्हणाले:—

ही गोष्ट इतकी सुलभ नाही. आपणास सत्य वाटणाऱ्या गोष्टीचा आग्रह धरून वडिलांच्या मनास दुःख देणे योग्य नाही. जसा कांहीं गोष्टीचा आपल्या मनावर पगडा असतो तसाच तद्विरुद्ध गोष्टींचा वडिलांच्या मनावर ग्रह असतो. मग आपलाच हेका पुरविण्यांत अधिकार कोणता? वडिलांची समजूत घालावी आणि समजूत पटल्यास उभयतांनीं त्या गोष्टीचा पुरस्कार करण्यास प्रवृत्त व्हावें. सत्यासत्याबद्दल बालंबाल खात्री होऊन ज्यांनी कोणाची पर्वा न ठेवतां ईश्वराची उपासना केली, ते पावन पुरुष धन्य होत. राजाच्या कायदा अन्यायाचा आहे, हजारो लोकांना त्रास होत आहे, लोकांचे अकल्याण होत आहे. सत्यतेच्या जोरावर एकदम एकानेंच तो कायदा मोडल्याने फायदा होणार नाही, कायदाबद्दलचे आपले विचार दुसऱ्याच्या मनांत भरवून देण्याचे उद्योग चालू ठेवावे. सर्वांचा समज आपल्याप्रमाणें झाला म्हणजे कांहीं काळानें तो कायदा मोडला जाईल. घरच्या वहिवाटीचा तसाच प्रकार आहे. कपाळाचें कुकू लावण्यांत व हातांत बांगड्या वागविण्यांत कांही हंशील नाही, म्हणून कुंकू पुसण्याचें व बांगड्या फोडण्याचें कृत्य करतां येणार नाही. घरच्या मंडळीशीं नित्य प्रसंग असतो. त्यास सदुपदेश करून मन वळवावे.

ज्यानें हे भाषण लिहून काढून वृत्तपत्रांत प्रसिद्ध केलें, तो लेखक हमीनें सांगतो कीं, रा. ब. रानड्यांचे हे व्याख्यान अत्यंत परिणामकारक झालें. फेब्रुवारीच्या अखेरीस ब्राम्हसमाज आणि हिंदूधर्म हा विषय सभेंत निघाला. या दिवसांत कलकत्याकडची ब्राह्म समाजांतली फाटाफूट अगदीं कडेलोटास गेली होती. मुंबईस आल्यावर माधवरावांनीं इतर समाजबंधूंना बरोबर घेऊन केशवचंद्र सेन यांस दुही

मोडून एकी करण्याविषयीं आर्जेवाचीं मुद्देसूद पत्रें लिहिलीं होतीं. तीं पत्रें शिवनाथशास्त्री यांनीं लिहिलेल्या ब्रह्मसमाजाच्या इतिहासांत परिशिष्टामध्ये दिलेलीं आहेत. ब्राह्मसमाज आणि हिंदूधर्म हा विषय संगत सभेंत निघण्याचें हे एक कारण आहे. माधवरावांच्या प्रस्तुत विषयावरील मताचे दिग्दर्शन पूर्वीं केलेले आहे, त्याच धोरणाने यावेळीं त्यांनीं आपलीं मते सभेपुढे मांडलीं. ता. ५ मार्च रोजीं केळकरांनीं ' विलक्षण भुरळ ' या आशयाचे एक व्याख्यान दिले. माधवरावांनीं त्यांतल्या चुका दाखवून अत्यंत सुरस व परिणामकारक भाषण केले, असे संगतसभेचा हकीकतनवीस म्हणतो, पण त्याने समग्र भाषण नमूद केले नाही, यानंतर विधवाविवाहोत्तेजक मंडळीचा वार्षिकोत्सव करण्यात आला. ता. ७ रोजीं एक पुनर्विवाह झाला. या दोन्ही समारंभात माधवराव हजर होते. प्रार्थनासमाजाच्या उत्सवांत धर्मसंस्थेच्या सभासदाने स्वतःला प्रतिज्ञेचे बंधन घालूं नये. शपथेची आवश्यकता नसावी, असे सांगितल्याचे उत्सवाचा अहवाल वृत्तपत्रांत देणाऱ्या एका बातमीदाराने लिहिले आहे. संगत सभेतले वाद विवाद ऐकण्याकारितां पुढे पुढे प्रार्थनासमाजाबाहेरची मंडळी येऊं लागली. ज्ञानप्रकाशाच्या मुंबईच्या तत्कालीन बातमीदाराने प्रत्येक सभेचा वृत्तांत कळवून, प्रत्येकाने संगतसभेच्या वादाचा लाभ घ्यावा, अशी शिफारस केली आहे.

मुंबईला माधवरावाचें वास्तव्य असतांना त्यांच्या अध्यक्षत्वाखालीं आपले वार्षिकोत्सव पार पडावे, अशी सर्व संस्थांच्या चालकांची इच्छा असणें स्वाभाविक आहे. त्यांतून ज्या संस्थांच्या स्थापनेशीं त्यांचा संबंध होता, अशा संस्थांचा त्यांच्यावर जास्त हक्क होता. मुंबईची वक्तृत्वो-

चेजक सभा ही संस्था १८६७ सालीं मुंबईस निघाली. नानाशंकरशेट यांच्याकडे तिचे जनकत्व होते, असें म्हटल्यास हरकत नाही. माधवरावांनीं तिच्या कारभारांत प्रारंभी बराच भाग घेतला होता. या वर्षी अनायासानें माधवराव मुंबईला असल्यामुळें तिच्या वार्षिकोत्सवाची तारीख जरा अलोकडे ओढून त्यांना अध्यक्ष होण्याविषयीं संस्थेच्या चालकांनीं गळ घातली. उत्सवांत अनेकांचीं व्याख्याने झालीं. परीक्षक व अध्यक्ष या दुहेरी जबाबदारीमुळे माधवरावांचा त्या कामांत बराच वेळ गेला. फेब्रुवारीच्या १७ तारखेला त्यांचें भाषण झाले. त्यांनीं 'साहित्य' या विषयाचा विशेष ऊहापोह केला. त्याचे कारण वाचकांच्या लक्षांत आल्याशिवाय रहाणार नाही. मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीचे, माधवराव हे एक चिटणीस होते. त्यांना या सुमारास मंडळीच्या उद्योगाचा अतिशय निरुत्साह करून सोडणारा अनुभव आला होता. त्याची माहिती पुढे येणार आहे. त्यामुळे त्यांनीं मराठी सारस्वताच्या प्रगतीचें ज्ञान संपादन केले होते व असे समजते कीं, त्यांच्याच सुचनेवरून 'मराठी साहित्य' हा विषय नेमला गेला होता. आपल्या भाषणांत माधवरावांनीं पुढीलप्रमाणे प्रास्ताविक माहिती दिली:—

आपल्या देशांत लहानमोठे ४० छापखाने आहेत, इग्रजीपासून अलीकडच्या ६० वर्षांत ग्रंथ काय ते एक हजाराच्या आंत झाले. त्यांतले पद्य ३००, व गद्य ७००; या गद्यापैकीं शालोपयोगी २०० आहेत. इतिहास ३०, नाव्हेल्स ६०, नीतिपर ४००, बखरी १०, धर्मशास्त्र ४० राजकीय विषय १०, आणि बाकी सर्व प्रकार मिळून ११० ग्रंथ आहेत.

ही माहिती संपल्यावर माधवराव मराठी साहित्याची प्रगति कां होत नाही, याच्या विवेचनाकडे वळले. यांतला शेवटचा भाग संतापोक्तीप्रमाणें भासतो. आपल्या देशबांधवाच्या स्वभावदोषांची अभेद्य

पाषाणासारखी अवस्था पाहून क्षणभर माधवरावांची शांति व आशामय प्रकृति विस्कटली. कदाचित् अंजारणीगोंजरणीने किंवा प्रोत्साहनाच्या चुचकारणीने लोकांची झोंप उडत नाही, असे पाहून रागाच्या उग्र शब्दांचा त्यांस धक्का मारावा, असेही त्यांच्या मनांतून असेल. ते म्हणाले:—

असं कां ? याचें उत्तर पाया कच्चा. अमूक जातीनेच विद्येचा व्यवहार करावयाचा, इतरांस अधिकार नाही. ही चूक झाली आहे. अशाच चुका पुढें होत गेल्या. छापखान्याची कला निघण्यापूर्वी इतर देशांची जी स्थिति होती, ती आज आपली आहे. आपल्या लोकांस नुसते ओझे घेऊन चालावयाचे मात्र समजतें. पण कोणतीही गोष्ट समजून घेण्याची मात्र आस्था नाही. आपल्या देशांतील शास्त्रीय विषयांची भाषांतरें परक्यांनी जितकीं केली आहेत, त्याचा शतांश आमच्याकडे नाही. नुसते टपालहंशील घेऊन ग्रंथ वाचायला देऊं केलें तर लोक ते घेऊन वाचायला तयार नाहीत. इतकी अनास्था आपल्या भाषेची आहे. तेव्हां मानवी सृष्टीस धरणीकप होऊन सर्व आंतडीं बाहेर पडतील, तेव्हां ही स्थिति सुधारली तर कोण जाणें !

याप्रमाणें माधवरावाचा नानाविध उपयुक्त व्यवसायांमध्ये मुंबईला काळ जात होता. इलाख्याच्या राजधानीतलें त्यांचे वास्तव्य जसें लोकांना तसें त्यांनाही उपकारक झालें. नवे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन हे हाताखालच्या अमलदारांच्या ओजळीने पाणी पिणारे नव्हते, शिवाय जात्या उदार विचाराचे होते. वरिष्ठ सरकारच्या सूत्रचालकाच्या जागेवर रिपनसाहेबासारखा हिंदुस्थानच्या हिताची खरी कळकळ बाळगणारा इसम होता. यामुळे माधवरावांची खरी योग्यता सर्व बड्या अंमलदारांना समजून सरकारांत त्यांच्याविषयीं अणुमात्र संशय उरला नाही आणि माधवरावांची मार्च अखेरीस बदली होऊन ते आपल्या लाडक्या पुण्यपत्तनास गेले.

प्रकरण अकरावें.



नव्या कार्यांचा आरंभ.

पुण्यास गेल्यानंतर माधवरावांच्या उद्योगाची जोराने सुरुवात झाली आणि वक्तृत्वोत्तेजक सभेत त्यांनी अतिशय महत्त्वाचे भाषण केले. वक्तृत्वोत्तेजक सभेत प्रचलित राजकारण, धर्म समाज, इत्यादि विषयांची व्याख्यानासाठी निवड केली जात असे. १८८१ सालांत राजकारणामध्ये मागल्या तीन चार वर्षांतल्या आमदानीपेक्षां महदंतर पडले होते. लिटन साहेबांनी १८८० साली लार्ड बिकान्सफील्ड यांचे प्रधानमंडळ अधिकारच्युत होतांच आपल्या अधिकाराचा त्याग केला. टेंपल साहेबांची स्वारी आपली पंचवार्षिक मुदत संपण्यापूर्वीच घाईघाईने विलायतेस गेली याचे एक कारण, ही प्रधानमंडळीतली उलथा पालथ, हे होय. येथून जातांना आपण पार्लमेंटांत निवडून येणार, असे ते मनांत मांडे खात होते. परंतु विलायतच्या मतदारांनी त्याच्या तोंडाला, भीडमुर्वत, दयामाया न बाळगतां, ठणठणीत कोरडी पाने पुसलीं. इंग्लंडाचे नामांकित उदारमतवादी ग्लॅडस्टन यांच्या हातांत साम्राज्याचा कारभार गेल्यामुळे उदारघोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी आपल्या पसंतीचे, आपल्या विचाराचे उमराव रिपन् यांस हिंदुस्थानांत व्हाइसराय म्हणून.

पाठवून दिलें. लिटन साहेबांच्या कारकिर्दीला लोक किती वैतागले होते, याचें प्रदर्शन त्याकाळच्या सार्वजनिक सभेच्या अजांतून, अपीलांतून झाले असल्याने त्याचें महत्त्व निराळे सांगायलाच नको. लिटन साहेबांनी हत्यारांचा कायदा जास्त कडक केला, देशी वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले, अफगाणिस्थानांशीं निष्कारण कुरापत काढून लढाई दिली. या लढाईने हिंदुस्थानाच्या संपत्तीची धूळधाण उडाली, देशी राजेरजवाड्याचे, अफू, मीठ वगैरे पदार्थांच्या उत्पन्नावरील हक्क बुडवून त्यांच्यावर नवे कर बसविले, लोकांच्या हृदयाला घरें पाडणारी जी गोष्ट केली ती म्हणजे दिल्ली दरबार. हिंदुस्थानाच्या दक्षिणेस हजारो माणसे दुष्काळांतल्या उपासमाराने तडफडून मरत असतां दिल्लीच्या दरबाराचा, निष्ठुरपणा व्यक्त करणारा, खेळ लिटनसाहेबांनीं तडीस नेला. हिंदुस्थानांतील जें बुद्धिमान् तरुण विलायतेला सिव्हिलसर्व्हिसच्या परिक्षेकरितां जात असत, त्यांच्या मार्गांत कांटे पसरण्याची योजना लिटनसाहेबांनीं काढली. ही सगळी लीला पाहून हिंदुस्थानाचे होणार तरी काय, असा प्रश्न प्रत्येक देशहितचितकाच्या मनांत सारख्या घिरट्या घालूं लागला. इतक्यांत लॉर्ड बिकान्सफील्ड यांचें प्रधानमंधळ ब्रिटिश लोकमताच्या विरोधी तडाख्यानें खालीं पडून नव्या लोकप्रिय पुढाऱ्यांचा राज्यकारभार सुरू झाला. हिंदुस्थानच्या लोकांना ही एक ईश्वरी कृपाच वाटली. ही खरोखर ईश्वरी कृपाच होती, अशी त्यांची रिपन साहेबांच्या कारकिर्दीत खात्री झाली.

लिटनसाहेबांच्या वरील प्रत्येक कृत्यावर माधवरावांनीं त्रैमासिकांत लेख लिहून टीका केली आहे. हिंदुस्थानांतल्या राजकारणी लोकांनीं

विलायतच्या उदारमतवादी पक्षाशी संबध ठेवावा, त्यांचे प्रेम संपादावें, आणि त्यांच्यामार्फत पार्लमेंटाच्या वेशीवर हिंदी दुःखें बांधावीं, असे त्यांचे मत होतें. लार्ड बिकान्सफील्ड राज्यतंत्रारूढ होण्यापूर्वी १८७३ साला त्यांनीं फॉसेट साहेबांच्या निवडणुकीला सार्वजनिक सभेच्या द्रव्यनिधींतून थोडीशी मदत पाठविल्याचा पुरावा, सार्वजनिक सभेच्या इतिहासांत आहे. १८८० सालीं त्यांनीं फॉसेट, ब्रॅडला, ब्राइट वगैरे मंडळीच्या निवडणुकीला हातभार लावला कीं नाही, ते समजत नाही, पण त्यांनीं विलायतच्या मतदारांना अनुलक्षून एक 'अपील' तयार केल्याचे प्रमाण त्रैमासिकांत आहे. त्यात लिटनसाहेबांच्या कारकीर्दीतलीं सर्व दुष्कृत्ये स्पष्टपणानें मांडलेलीं असून कोणत्या उपायाने हिंदुस्थानांत संतोष संपादन करतां येईल, याचाही उदत उदत ऊहापोह केला आहे. जोंवर हिंदुस्थानाला आयर्लंड, स्कॉटलंड यांच्याप्रमाणे पार्लमेंटांत प्रत्यक्ष प्रतिनिधि धाडण्याचा हक्क प्राप्त होत नाही, तोंवर हिंदुस्थानांतलीं कायदेकौन्सिलें सुधारून वाढवावीं, त्यांच्या द्वारे हिंदी लोकमताचा दाब राज्यकर्त्यांवर पडेल अशी व्यवस्था करावी, असे त्यांनीं विलायतच्या मतदारांना अपीलांत सुचविले आहे. लार्ड रिपन हिंदुस्थानांत आल्यानंतर प्रांतिक राज्यकारभारांची घटना बदलण्याची वाटाघाट सुरू होतांच माधवरावांना आपले विचार प्रकट करण्याला अनुकूल संधी मिळाली व त्यांनीं राज्यव्यवस्थेची घटना स्वतंत्र निबंधाच्या रूपाने सुचविली आहे. १८८१ सालांत या विषयींचे विचार त्यांच्या मनांत घोळत असल्याने त्यांनीं 'कौन्सिलांची सुधारणा किंवा जबाबदार राज्यपद्धति' हा एक विषय वक्तृत्वोत्तेजक सभेच्या कार्यक्रमांत घातला. या काळामार्गे नजर टाकल्यास सामान्य जनता राजकीय प्रश्नांचा

फारसा खल करीत नव्हती, असेच म्हणावे लागते. परंतु लिटन साहेबांच्या कारकीर्दीतील कित्येक प्रकारांमुळे तिच्यांत आपले मनोगत बोलून दाखविण्याचे धैर्य आले होते. आपल्या मनोगताच्या निरूपणांत समतोलपणा ठेवायचा नाही, अशी स्थिति त्यावेळीं सुद्धा लेखकांमध्ये व वक्त्यांमध्ये दिसत होती. एका वक्त्याला 'जबाबदार राज्यपद्धति' या विषयावर बोलतांना असा कांहीं आवेश चढला की, त्यानें इंग्रजांच्या हातांतले राज्य हिसकावून घेतले पाहिजे, हे विधान उच्चारण्यापर्यंत उडी ठोकली. तो याच अनुसंधानानें आणखी बरेंच बेबंद बोलला. माधवरावांनीं समारोपाच्या भाषणांत 'इंग्रजांच्या हातांतून राज्य काढून आपल्या हातांत घेण्याची गोष्ट बोलणें, हा फाजीलपणा होय. असे बोलणे उपहासास्पद आहे, ही गोष्ट १०० २०० वर्षांपुढची असल्याने तिची आजच विवंचना कशाला !' अशी सुरुवातीस कानउघडणी करून पुढे जे राजकीय धोरणावर भाषण केलें, तें मननीय आहे. ते म्हणाले:—

सांप्रत आपले पार्लमेंटांत मुखत्यार नसले, तरी असल्याप्रमाणे मोठमोठाल्या कामांचा निकाल होत आहे. कारण इंग्लंडांत मुखत्यार नेमण्याचा अधिकार साडेतीन कोटीपैकी फक्त १५-२० लाख लोकांनाच आहे. पण सर्वानुमतें कारभार चालला, असें म्हणतात. तिथल्या बिनमतवाल्यांची जी स्थिति तीच आपली स्थिति आहे. आपल्या बातम्या इंग्लंडला पोचविण्याचीं साधनें आपल्या हातीं आहेत, पण आपण अभागी म्हणून त्याचा उपयोग होत नाही. प्रेस अॅक्टाचें उदाहरण घ्या. आपण त्या विरुद्ध तक्रार केली. ग्लॅडस्टन साहेबांनीं आपलें काम केलें. अफगाण लढाईच्या खर्चाचा प्रश्न अशाच रीतीनें सुटला.

मुखत्यार नेमण्याचा अधिकार मिळेपर्यंत आपलें कांहीं कर्तव्य नाही, असें मानण्याचें कारण नाही. असलेल्या साधनांचा उपयोग करणें आपलें कर्तव्य

आहे. विलायतच्या पांच पक्षांपैकी एखाद्याशी स्नेह संपादन करणें, हें आपलें काम आहे. त्यांच्यांत हौस व कळकळ उत्पन्न केली पाहिजे. या कळकळीच्या प्रयत्नांचे निवडणुकीचा प्रयत्न झाला व फॉसेट साहेबांची नेमणूक तशीच झाली. तिकडे निवडल्या जाणाऱ्या मुखत्यारांच्या विचारांत आपल्या विचाराचे प्रतिबिंब पाहण्याची साधनें आपल्या हातांत आहेत, तें काम हल्लीच्या राज्यव्यवस्थेत घडून येईल.

यानंतर माधवराव डेक्कन कॉलेजच्या वार्षिक संमेलनांत आढळतात. १८७० सालापासून या संमेलनाचा प्रवात सुरू होता. माधवरावांना बहुधा त्यांत भाग घेण्यासाठीं निमंत्रण केले जात असे. यावर्षी माधवराव तेथे गेले असतां नीळकंठ जनार्दन कीर्तने यांनीं मूर्तिपूजेवर व्याख्यान दिले. विशेष गुणांचीं रूपकें म्हणून मूर्ति राखाव्या, पण लोकांना उपदेश करून त्याची अव्यक्ताकडे भक्ति लागेल अशी व्यवस्था करावी, असें दुटप्पी तात्पर्यांचें व्याख्यान कीर्तन्यांनीं दिलें. कुंट्यांनीं त्यास मान्यता दर्शविली. माधवरावांना ही धरसोड रुचली नाही. त्यांनीं कीर्तने व कुंटे या दोघांचा निषेध केला. त्यावेळीं आगरकर तेथें होते. त्यांनीं उठून सांगितलें कीं, धर्म सोडून नास्तिक मताचा व मिलप्रणीत उपयुक्तापंथाचा आश्रय केल्याशिवाय हीं भांडणें मिटणार नाहीत. नास्तिक मताचें आणि माधवरावांचें अगदीं हाडवैर होतें, यामुळे त्यांना आगरकरांचा राग आला, परंतु १८८५ सालीं दोन्ही पक्ष जसे निकरावर येऊन एकमेकांचा अपमान करण्यापर्यंत मजल गेली, तशी यावेळीं गेली नसावी, असे या संबंधाच्या वृत्त पत्रांतील हकीकतीवरून म्हणावें लागते.

ग्रंथोत्तेजक मंडळी केव्हां स्थापन झाली, तिचा उद्देश काय होता, ही माहिती मागें दिली आहे. मंडळीचा पहिला रिपोर्ट

१८७९ सालीं प्रसिद्ध झाला. दुसरा रिपोर्ट माधवरावांच्या सहीनें या वर्षीं जूनमध्ये बाहेर पडला. या रिपोर्टांतल्या हकीकतीचा पाढा वाचला म्हणजे मराठी भाषेच्या अभिवृद्ध्यर्थ निघणाऱ्या संस्थेची त्यावेळीं आजच्या सारखीच निराशाजनक अवस्था होती, हे पाहून विषाद वाटल्याखेरीज रहात नाहीं. ग्रंथोत्तेजक मंडळीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आठशे गृहस्थांनीं वर्गणीदारांच्या पटांत नावे नोंदविलीं. पांचशे वर्गणीदार मिळतांच ग्रंथ प्रकाशनाला प्रारंभ करावयाचा असा मंडळीचा विचार होता. पांचशेऐवजी आठशे वर्गणीदार पाहून चालकाना आनंद झाला असेल, पण वर्गणी वसूल करण्याचेवेळीं त्यांचें तोड आबट झाल्याखेरीज राहिले नाहीं. पहिले वर्षीं शेकडा दहा जणांकडून वर्गणी आली. दुसऱ्या सालीं हें प्रमाण पांचावर आलें आणि तिसऱ्या सालीं हे प्रमाण किती असावें ? पहिल्या दोन वर्षांच्या अनुभवावरून शेकडा अडीच किंवा हा आंकडा विचित्र असल्यामुळे शेकडा दोन, हे प्रमाण असेल अशी वाचकांची कल्पना होईल. पण महाराष्ट्रियाच्या वाङ्मयप्रेमाचा पारा तिसऱ्या सालीं अतिशय खालीं येऊन पोचला. त्या वर्षीं शेकडा एक इसमाने वर्गणी दिली, असे माधवरावांनीं आपल्या अहवालात म्हटलें आहे. एवढ्यानें मंडळीच्या दुर्दैवाचा इतिहास संपत नाहीं. पहिल्या वर्षीं माधवरावांना परगांवीं जावे लागले. गोपाळराव देशमुखही पुण्याबाहेर आपल्या नोकरीची उरलेली मुदत पुरी करित होते. यामुळे दुसरा चिटणीस नेमण्याची पाळी आली. त्या बहादुरानें आलेले द्रव्य आपल्या खिशांत टाकून मंडळीबद्दल लोकांना अगोदरच वाटणाऱ्या अविश्वासाला हातभार लावला. त्याच्या कृत्याचे परिणाम निस्तरण्यांत माधवरावांचा

बराच काळ गेला. सगळी व्यवस्था नीट लागल्यावर वर्गणीदारांकडे वर्गणीसंबंधी पत्रे पाठविलीं. वर्गणीदारांच्या वर्तनावर प्रकाश पडण्यासाठी माधवरावांचे शब्द येथे सादर केल्यास अधिक उचित होईल. ते म्हणतात:—

वर्गणी वसूल करण्याचे कामी बहुत पत्रे धाडली. तगादेही पुष्कळ केले. त्या संबधानें एकदर सुमारे ३० रुपये बुडीत खर्च आला. ज्याकडे पत्रे धाडलीं व तगादे झाले. त्या गृहस्थांची नांवे येथें लिहिणें अवश्य नाही. पण ते सर्व विद्वान् आणि सभ्य यात मोडत आहेत. तेव्हा त्यांजकडून या कामी अशी अनास्था झाली हें देशाचें दुर्भाग्य होय तथापि एवढ्याकरितां अजीबाद उद्योग सोडून देऊन निराश होणे हेंही वाजवी नाही, असे व्यवस्थापकांचें मत आहे.

मराठी प्रथांचा सग्रह वाढावा, ही कल्पना सर्व संमत आहे. गुजराथेत दर-साल वर्गणीदार बिनमोबदला ५ रु. दान करतात. अशा रीतीची इकडे व्यवस्था झाल्यास महाराष्ट्री बोलणारे ११ जिल्हे आहेत, शिवाय सस्थानें आहेत. एवढ्या विस्तीर्ण प्रदेशांत पांच रुपये देणारे पांचशे लोक मिळूं नयेत, असें वाटत नाहीं.

या वर्षांत व्यापाराच्या दृष्टीने माधवरावांनीं एका नव्या उपयुक्त कार्याला हात घातला. कागदाची गिरणी पुण्यास काढण्याविषयी कल्पना निघाली. माधवरावांनीं या कल्पनेला पाठबळ देऊन तिचा पुरस्कार केला. शेअर खपविण्याच्या कामात मेहेनत घेतली. पुढें तीन वर्षांनीं हे कार्य मूर्त स्वरूपांत आलें.

पुढचीं दोन वर्षे विशेष धामधुमीचीं नाहीत. वसंत—मार्चेंतल्या व्याख्यानांखेरीज त्यांची महत्त्वाची कामगिरी आढळत नाही. १८८३ सालीं वक्तृत्वोत्तेजक समारंभ चालू असतां दुसरी एक आगंतुक सभा भरली होती. यावेळीं बंगालचे बाबू सुरेंद्रनाथ (हल्लींचे सर सुरेंद्र नाथ) यांना कैदखान्यांत जाण्याचा प्रसंग आला. एका खटल्यासंबंधी

लिहितांना त्यांनी आपल्या 'बंगाली' वृत्तपत्रांत कोर्टाला बेअदबी वाटण्यासारखा मजकूर लिहिला. सुरेद्रनाथ हे या सुमारास बंगालमध्ये सार्वजनिक चळवळींतले प्रमुख पुढारी होते. सरकारला त्यांचे उद्योग आवडेनासे झाले होते, अशा वेळी हा बेअदबीचा खटला उपस्थित झाला. सुरेद्रनाथांनी सामोपचाराने खटल्याची घोरपड उडवून लावण्याचा यत्न केला, पण बेअदबीबद्दल हायकोर्टांतून त्यांस कौदेची शिक्षा देण्यांत आली. हा खटला व त्याचा निकाल अवलोकन करून देशांत चोहोंकडे खळबळ उडाली. जागजागी निषेधप्रदर्शक सभा झाल्या. ज्या पुणे शहराने दहा वर्षांपासून राजकीय चळवळीचा सर्व देशाला धडा घालून दिला त्या शहरात या खटल्याचा विचार होणे आवश्यक नव्हते, असे कोण म्हणेल? विचार करण्याकरितां सभा भरली. वर सांगितलेली भागंतुक सभा ती हीच होय. सभेला नेहमीच्या रिवाजाप्रमाणे सबजज्ज हजर होते. अँग्लो-इंडियन वृत्तपत्रकाराना हा सब-जज्जांचा अतिशय हिडीस स्वरूपाचा गुन्हा वाटला, आणि 'राजद्रोह राजद्रोह' असा गवगवा त्यांनी आरंभला. सरकारला न आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूति दाखविण्याकरितां सभा भरते आणि त्या ठिकाणी सरकारचे बंदे सबजज्ज राजरोस निर्धास्त हजर रहातात. त्यांना सभेचें स्वरूप ठाऊक नव्हते, हें शक्य नाही, पण सभेच्या स्वरूपाविषयी ते अज्ञान होते, असें मानले व सभेत हजर रहाण्याबद्दल त्यास क्षमा केली, तरी त्यांचे पुढचें वर्तन दोषास्पद ठरते. सभेत सरकारची निंदा सुरू होतांच त्यांनी उठून जाणे किंवा निंदेला सरकारच्या बाजूने उत्तर देऊन आपल्या माबाप अन्नदात्याबद्दल इमान दाखविणे, असे दोन मार्ग त्यांना खुले होते, पण त्यांपैकी

एकाचाही अवलंब त्यांनी केला नाही. सरकारचे नोकर राजद्रोही सभेत खुशाल भाग घेतात हा सरकारचा केवढा अंधळेपणा, केवढा बुद्धिभ्रंश, अशी चर्चटपंजरी अँग्लोइंडियन पत्रांनी चालविली. हिंदी वृत्तपत्रांनी सबजज्जांचा कैवार घेतला. ही शाब्दिक लढाई महिना पंधरादिवस चालून आपोआप थंड पडली. सरकाराच्या कानांत विष ओतण्याकरितां अँग्लोइंडियन पत्रे कसा पराचा कावळा करीत असतात याचा हा एक मासला आहे. सर रिचर्ड टेंपलसारखा कडवा इसम असता तर त्यानें सबजज्जांना वरच्यासारख्या प्रसंगानें सळो कीं पळो करून, सोडले असते; आणि कदाचित् माधवरावांची, बदलीच्या रूपाने अन्यत्र उचलवांगडी झाली असती. पण यावेळीं सर जेम्स फर्ग्युसन हे गव्हर्नर विचारी असल्यामुळें कोणत्याही प्रकारचा अनर्थ उद्भवला नाही.

माधवरावांच्या घरांत एखादे मंगलकार्य निघाले कीं, त्याच्यांत कोणकोणतीं व्यंगे सांपडतात, हे पहाण्याकडे लोकांची नजर लागलेली असे. १८८४ सालीं माधवरावांच्या दुसऱ्या धाकट्या भावाचें लग्न निघाले. १८८० सालीं पहिल्या भावाचा विवाह झाला होता. या दोन्ही प्रसंगीं त्यांनीं हुंडा घेतला व विवाहातले जुन्या चालीचे सुधारकांना मान्य नसलेले सोहळे होऊं दिले, याबद्दल वृत्तपत्रांतून टीका आढळते. हुंड्या-विरुद्ध सुधारकांचा आक्षेप आहे, यांत संशय नाही. व आक्षेप घेण्याजोगीच ती अनिष्ट बाब आहे. परंतु आक्षेप कोणत्या हेतूनें घेतला जातो, याकडे लोकांचें फारसे लक्ष नसल्याने माधवरावांचें कृत्य प्रतिकूल वृत्तपत्रकारांना टीकास्पद वाटलें. लग्नाच्या वाटाघाटींतली हुंडा ही एक अपरिहार्य अट होऊन बसली आहे व तिच्यामुळें उपवर मुलींच्या निर्धन बापांचे विलक्षण हाल होतात, एवढ्याकरितां सुधारक

वर्ग हुंड्याचा अत्यंत निकरानें निषेध करीत असतो. कन्यादानाबरोबर मुलीच्या बापाकडून जामाताला आपखुषीने कांहीं रोख किंवा वेगळ्या स्वरूपाची देणगी मिळाली तर तिचा स्वीकार करूं नये, असें सुधारकांनीं कधीं म्हटले नाही व ते म्हणतही नाहीत. हुंड्याच्या व्यवहारांत आपखुषीऐवजीं जबरदस्ती किंवा सक्ती घुसली आहे, तिच्याविरुद्ध सुधारकाचा कटाक्ष आहे. माधवरावांनीं भावांच्या लग्नांत हुंड्याला संमति दिली, परंतु हुंड्याचा आंकडा ठरल्याशिवाय किंवा तो अगाऊ पदरांत पडल्याशिवाय विवाहच करावयाचा नाही, असा सक्तीचा व अडवणुकीचा भाग त्यांत नव्हता. त्यांच्या संमतीचे दुसरेही एक कारण सांगणे अवश्य आहे. माधवरावांचे दोघेही बंधु सावत्र होते. गोविंदरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सापःन मातेचे दुःख हलके करण्यासाठीं त्यांचा प्रयत्न चालला होता. तिच्या इच्छेला या लग्नांतून मान दिला नसता तर सौभाग्यास अंतरल्यामुळे आपल्या इच्छेला कोणी विचारीत नाही, अशी स्त्रीबुद्धीस अनुसरून दुःखदायक कल्पना तिच्या मनांत आल्याशिवाय राहिली नसती. सापःन मातेच्या सुखासाठीं माधवरावांना हुंड्याच्या गोष्टीला अनुमति देणे भाग पडलें व त्यामुळें त्यांना भावाचे लग्न जरा लवकरच करावे लागले. सख्खी सून घरांत आली म्हणजे तिचा लळा जडून सावत्र आईला आपल्या दुःखाचा विसर पडेल, असा माधवरावांचा या लग्नाचे वेळीं एक हेतु होता. तो त्यांनीं सिद्धीस नेला. त्यांच्या प्रत्येक खाजगी व सार्वजनिक कृत्यांतले, असतील नसतील ते दोष, चव्हाट्यावर मांडणाऱ्या मंडळींना मोठी शिकार सांपडल्याचा आनंद झाला व त्यांनीं माधवरावांवर टीकेची लाखली वाहून आपलें कर्तव्य बजावलें.

माधवरावांचे व संगीताचे कधींच सख्य नव्हतें. १८८२ सालीं एकदां नवीन उदयास आलेल्या किलोस्कर मंडळीच्या नाटकाला इतरांच्या भिडेखातर गेल्याबद्दल उल्लेख सांपडतो. रंगभूमीसमोर ते बसले होते. पण त्यांनीं नाटक पाहिले कीं नाहीं, हें सांगतां येणार नाहीं. संगीताच्या श्रवणाने कितपत आनंद झाला, हेही समजण्याला मार्ग नाहीं. परंतु संगिताची कला या दृष्टीने असलेली महती त्यांना मान्य होती. भक्तिरसाची संगीताने अंतःकरणात उठावणी होते म्हणून प्रार्थनासमाजातही गायनवादनाचा उपक्रम करण्यांत आला होता. कला या नात्याने संगीत विद्येचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला त्याची कशी तयारी होती, याचा मासला १८८४ सालीं पुणेकराना पहावयास सापडला. त्यावर्षी पुण्याच्या गायनसमाजाला एक वैरी उत्पन्न झाला होता. एका संस्थेऐवजी दोन संस्था अस्तित्वात आल्या व त्यातली नवी संस्था पहिलीच्या मुळावर जन्मास आली होती. जुन्या संस्थेच्या चालकांनीं तंटा मिठविण्याची स्वतंत्र रीतीने पुष्कळ खटपट करून पाहिली, पण भाडण मिठण्याचे बाजूस राहून उलट विकोपासमात्र गेलें, तेव्हां निरुपाय होऊन दोन्ही संस्थांचे चालक माधवरावांकडे आले. तंटा मिठण्याची आपसांत तोड निवेनासी झाली कीं, मग माधवरावाना सल्ला विचारायचा व त्यांनीं सुचविलेले उपाय अंमलांत आणून तंटा मिठवायचा, अशी पुण्याला या दिवसांत रीतच पडली होती. गायनसमाजांचे भांडण माधवरावाकडे आले, तेव्हां दोन्ही तटांतल्या दुराग्रही भांडखोरांना एकत्र बोलावून माधवरावांनीं, त्यांचें भांडण मिटून जुन्या समाजांत वर्चस्व राहिल, अशी युक्ति काढली आणि फाटाफूट मोडून पूर्वीच्या समाजाला जास्त मजबुती आणून

दिली. या तंट्यांचा निकाल लावण्याकरितां माधवरावांना दर आठवड्यास तीन तीन चार चार तास हद्दी भांडकुदळांची समजूत घालण्यांत खर्चावे लागले.

१८७६, १८७८, १८८० असे दोन दोन वर्षांच्या अंतरानें तीनदां मित्रांच्या मृत्यूचे आघात माधवरावांना सहन करावे लागले होते, हें वाचकांस माहित आहेच. तिसऱ्या आघातानंतर काळानें चार वर्षे विश्रांति घेतली आणि या वर्षी मार्च महिन्यांत गुरु, स्नेही व भक्त या तिन्ही दृष्टीने माधवरावांना अत्यंत पूज्य वाटणारे सुप्रसिद्ध गणितशास्त्रज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांना ता. १९ मार्च रोजी काळाने एकाएकी ओढून आले. बाळशास्त्री जांभेकरांनंतर गणितशास्त्राचें पाश्चात्यांना दिपवून टाकणारें पांडित्य केरूनानांनींच दाखविले. हिंदुस्थानाबाहेर त्यांच्या विद्वत्तेची ख्याति पसरून त्यांच्या शास्त्रीय मतांना मान दिला जात होता. शिक्षणाचा विशेष संस्कार नसतां केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर डेक्कन कॉलेजांतल्या अध्यापकमुख्याच्या श्रेष्ठासनापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रथम यांनींच मजल मारली, असे म्हणावे लागते. मरणापूर्वी कित्येक दिवस त्यांची प्रकृति खालावली होती. पण आपले शारीरिक दुःख त्यांनीं कधीं एका चकारानेही बाहेर दाखविले नाही. माधवराव विद्यार्थी असतांना त्यांचा व नानांचा परिचय ज्ञाला. ज्ञानप्रसारक सभेत नानांनीं पुष्कळ शास्त्रीय विषयांवर निबंध लिहिले आहेत. पेनश घेतल्यावर पुण्यास त्यांनीं स्त्रीशिक्षणाचें काम कसे चालविले होतें, याची माहिती श्री. रमाबाईंच्या आठवणीत विस्तृत आहे. त्यांचा स्वभाव मानी व तापट होता, परंतु परोपकारवृत्तीच्या निर्मळ ओघाच्या अनुभवामुळें त्यांच्या पोटांतले हे

दोष फारसे कोणाला दुःखवीत नसत. विद्यार्थीवर्गाला त्यांच्यासारखा सढळ आश्रय पूर्वी व नंतर कोणीच दिला नसेल. प्राचीन कुलपतींच्या वर्णनाला तंतोतंत शोभेल अशी त्यांची विद्यार्थ्यांच्या बाबतींतली वागणूक होती. असा श्रेष्ठ पुरुष दिवंगत झाल्यामुळे माधवरावांचें अंतःकरण दुःखाच्या ओझ्याखाली दडपून गेले. तथापि आपल्या मित्राला वाङ्मयतिलांजलि अर्पण करण्यासाठीं त्यांनीं ज्ञानप्रकाशांत एक मोठा लेख लिहिला. In memoriam हा त्याचा मथळा असून पहिलेंच वाक्य, माधवरावांच्या हृदयात बसणाऱ्या आदराचे व त्यास नानांच्या मृत्युमुळे वाटणाऱ्या हानीचे, दर्शक आहे. ते असेः—

A prince of men has fallen, and the pride of Poona is laid low in the dust !

पुढच्या भागांत नानांच्या श्मशानयात्रेचे आणि प्रोफेसर या नात्याने त्यांनीं बजावलेल्या कामगिरीचे इत्थंभूत वर्णन देऊन माधवराव म्हणतातः—

Great as his claims are upon the gratitude of the nation, as a Professor and Scientist, these claims sink into nothing by the side of his greatness as a gentleman representative of all that is best and noblest in our national character.

यानंतर रीतसर सभा भरून त्यांच्या स्मारकाची योजना करण्यांत पुण्याचे नागरिक माधवरावांच्या नेतृत्वाखाली दंग झाले.

या दिवसांत रिपनसाहेबांची स्थानिक स्वराज्यसंस्थांची योजना लोकांच्या चर्चेत होती. अनेक शहरातल्या होतकरू, चळवळ्या नागरिकांना आपली कर्तव्यगारी दाखविण्याला नवें क्षेत्र लाभणार म्हणून आनंद झाला होता. त्या विषयाचा अभ्यास करण्यांत अशी माणसे

मग्न होतीं. पुण्याला या विषयाचा कै. महादेव बळ्हाळ नामजोशी यांनीं पिच्छा पुरविला होता. वसंत-व्याख्यान-मालेंत नामजोश्यांचें त्यासंबंधीं व्याख्यान झाले. स्थानिक स्वराज्यांतला प्रतिनिधि कसा असावा, त्याच्या हातून प्रामाणिकपणाने काम होण्यासाठीं कोणता उपाय काढावा, कर कोणते बसवावे आणि कोणी भरावे, असे व्याख्यानाचे चार विभाग होते. नामजोश्याच्या व्याख्यानांतर माधवरावांनीं प्रतिनिधीच्या जबाबदारीचे जे वर्णन केले, ते महत्त्वाचे आहे. मतदारांना शिकविण्याची व अडचणीच्या वेळीं त्यांना मार्ग दाखविण्याची जबाबदारी प्रतिनिधीवर आहे. मतदाराच्या विचाराची पोपटपंची करणे, हे त्याचे कर्तव्य ठरत नाहीं, असे माधवरावांनीं आपले मनोगत बोलून दाखविले. आपल्या देशांत स्थानिक स्वराज्याचे सगळे साहित्य तयार करावयाचे आहे; मतदार, त्याचे प्रतिनिधि आणि त्याचीं स्थानिक स्वराज्यांतलीं कर्तव्यें, याविषयीं लोकांत मुळींच ज्ञान नव्हते, हें ओळखूनच माधवरावांनीं वरील विचार प्रदर्शित केले. प्रतिनिधींना मुशाहिन्यादाखल थोडेसे वेतन द्यावे, हा त्यांचा दुसऱ्या प्रश्नाला जबाब असून आस्ट्रेलियाचा स्वमतपुष्ट्यर्थ त्यांनीं दाखला दिला आहे. अप्रत्यक्ष कर बसविण्याला हरकत नाहीं, असे ते तिसऱ्या प्रश्नासंबंधीं बोलतांना म्हणाले. धनोत्पादक कामाचा फायदा नागरिकांनाच मिळतो, म्हणून त्याबाबतींत त्यांनीं खर्च सोसण्याची कुरकूर करूं नये; असा त्यांनीं चौथ्या प्रश्नाचा निकाल लावला.

व्याख्यानमालेत माधवरावांनीं हिंदुस्थानाच्या राज्यकारभारावर स्वतंत्र भाषण करून १७८४ पासून १८८४ पर्यंतचा आमूलाग्र वृत्तांत निवेदन केला. हें व्याख्यान पुढे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकांत प्रसिद्ध झालें

आहे. या दिवसांत वसंत-व्याख्यान-मालेमध्ये लोकांची एका नव्या विषयामुळे चांगलीच करमणूक होत असे. कुंट्यांना यावेळीं कारखान्यांचे वेड लागले होते. कारखाने उभारल्याखेरीज देशाचा उद्धार होणार नाही, असे त्यांचे प्रत्येक व्याख्यानात जोरजोराने सांगणे असे. स्थानिकस्वराज्य, कौन्सिल वगैरे सगळे उपाय झूट आहेत. कारखाने पाहिजेत, धर्मनीति इत्यादि गोष्टीदेखील व्यर्थ आहेत, असा त्यांच्या मनाचा पक्का ग्रह होता. आपल्या विचारांचा पंथ समजण्याकरितां त्यांनीं ' विसाडिझम ' असा नवा शब्द वापरण्यास प्रारंभ केला होता. माधवरावाना एकट्या कारखान्यांतच उद्धाराची गुरुकिल्ली आहे, असें वाटत नव्हते. चटकदार कल्पनेमुळे वेडावून जाणे, हे त्याच्या स्वभावालाच माहित नव्हते. त्यामुळे या दोघा महादेवांचे सभास्थानीं शाब्दिक द्वंद्व माजून लोकांच्या करमणुकीला तूट पडत नसे. कुंटे हास्यरसाला जास्त उकळी फोडीत होते, हे न सांगतांही लक्षात येण्याजोगें आहे. या द्वंदाचे वृत्त पुष्कळांच्या आठवणींत व तत्कालीन वर्तमानपत्रांत नमूद आहे.

माधवरावाचे एक विद्वान् शिष्य व कर्तबगार स्नेही कै. काशिनाथ त्रिंबक तेलंग याना त्यावेळीं नामदारी प्राप्त झाली, म्हणून पुण्यास बोलावून सार्वजनिक सभेच्या विद्यमानें तेलंगांचा माधवरावांनीं सन्मान केला. कुंटें अध्यक्षस्थानीं होते. तेलंगांचे अभिनंदन करताना, हिंदी सभासदांनीं एकवटून देशाच्या हिताचे संरक्षण केले पाहिजे, अशी कौन्सिलतल्या कर्तव्याची दिशा माधवरावांनीं दाखवून दिली.

पुण्याला माधवरावांनीं, उणीपुरी बारावर्षे घालविलीं. अनेक संस्था निघाल्या. परंतु मुलींच्या शिक्षणासाठीं हायस्कूल स्थापन करण्याचें

कार्य झालेलें नव्हतें. त्या कार्याचा योग यावर्षी आला, १८८२ सालीं सर विल्यम वेडरबर्न यांची पुण्यास बदली झाली, त्यांच्या व माधवरावांच्या विचारांत अतिशय साम्य होतें. बंगालसारखी कायमधारापद्धति मुंबई प्रांतांत किंबहुना सर्व हिंदुस्थानांत सुरू करावी, असे वेडरबर्नसाहेबांचे मत होते, त्याला सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकांत मोठा लेख लिहून माधवरावांनीं दुजोरा दिला आहे. शेतकऱ्यांची स्थिति सुधारण्याकरितां पतपेढ्या काढण्याविषयीं वेडरबर्न आप्रहाने वारंवार प्रतिपादन करित होते, माधवरावांनीं त्यांच्या मताची प्राह्यता स्वतंत्र निबंध लिहून सिद्ध केली आहे. या समान विचारांच्या पुरुषांची मैत्री झाल्यामुळे फीमेल हायस्कूलची स्थापना करण्याचा योग आला. आपल्या मृतबंधूच्या स्मरणार्थ वेडरबर्न याना हजार रुपयाची रक्कम स्त्रीशिक्षणाकडे खर्चावयाची होती. सरकारी फीमेल नार्मल शाळेला ही रक्कम देऊन टाकावी असे त्यांनीं ठरविले. माधवरावांनीं या हजार रुपयाला वर्गणीच्या रूपाने दुसऱ्या हजारों रुपयांची जोड देण्याची योजना निश्चित करून, जुलई महिन्यांत सभा भरविली आणि मुलींच्या हायस्कूलाचा विचार जाहीर केला. पंडित, मोडक, भांडारकर, वगैरे त्यांचे स्नेही त्यांच्या साहाय्य तत्पर होतेच. याप्रसंगीं शंकर पांडुरंग पंडितांनीं अतिशय श्रम घेतले. आगष्ट महिन्यांत सरकारकडे शिष्ट-मंडळ रवाना झाले व सरकारचे सहानुभूतिपर अभिवचन पदरांत पडले. सप्टेंबरांत दसऱ्याच्या विजयमुहूर्तानें शाळा स्थापन झाली. सदर चळवळींत मोठमोठाले दक्षिणी संस्थानिक भागीदार होते. त्यामुळें हुजूरपागेची जागा हायस्कूलकरितां झटक्यास मिळाली. संस्था काढण्याचा विचार ठरल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आंत

ती लोकांना मूर्तावस्थेंत दिसूं लागली. असा कर्तबगारीचा झपाटा पूर्वी कधी पुणेकरांनी अनुभवला नव्हता. त्यामुळे फीमेल हायस्कूलच्या पुरस्कर्त्यांचा वेग पाहून पुराणमतवादी पुणेकरांना घेण्या आल्या. त्यांचा मेदू डोक्याच्या पोकळीत गरगर फिरायला लागला. बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी स्त्रीशिक्षणाविरुद्ध इतकी हाकाटी माजविली की, आजच्या दिवसांत तिचें हंसूंच येते. पुण्यास घोरोघर हा एकच विषय चर्चेच्या खलांत मोठ्या आवेशानें कुठला जात होता. स्त्रीशिक्षण पाहिजे पण आजच उच्चप्रतीची शाळा स्थापन करण्याची आवश्यकता काय होती, असा आत्मविरोधी प्रश्न बहुतेक सर्व वृत्तपत्रे विचारीत होती. पुणेवैभवानें प्रतिकूल टीकेच्या शर्यतींत अघाडी मारता मारता सगळ्यांवर ताण केली. पण थोड्याच अवकाशांत सज्जड ठेच बसून सप्रेल माफीचे त्याला लोटांगण घालवे लागले. ही वेळ मोठी आणीबाणीची होती. स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्यांना एकही पाऊल मागे घेणे शक्य नव्हते आणि विरोधाचें शाब्दिक वादळ भयानक रीतीने वहात होते. शिक्षणाने स्त्रियांची नीति बिघडविण्याचा माधवराव, पंडित प्रभृति मंडळीचा घातक विचार आहे, अशी ओरड करण्याच्या भरांत सगळ्या युरोपियन स्त्रियांना काळिमा फासणारी विधाने पुणेवैभवानें प्रसिद्ध केली. सर विल्यम वेडरबर्न याना ही गोष्ट कळतांच त्यांनी माधवरावांना याचा प्रतिकार करण्याविषयी निरोप पाठविला. माधवरावांनी पुणेवैभवकाराला पाचारण केले. माफी मागण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. माधवरावांनी सदर लेखकाला आपल्याबरोबर वेडरबर्न साहेबांच्या घरी नेले. त्याने माफीपत्र छापण्याविषयी कबूली दिली, पुढें माफीपत्र प्रसिद्ध झालें आणि तेवढ्यावर हें प्रकरण मिटले. मध्यस्थीत माधवराव नसते तर

नुसत्या माफीवर पुणेवैभव सुटले नसते. पुणेवैभवाला थप्पड बसल्या-बरोबर पुष्कळशा वृत्तपत्रांचा आणि वाक्पंडितांचा आवेश ओसरला. तथापि फीमेल हायस्कुलाला पहिल्या कांहीं वर्षांत बराच त्रास पोंचला, यांत संशय नाही.

निःस्वार्थ समाइकीच्या तत्त्वावर निपजणाऱ्या फीमेल हायस्कूलचे डोहाळे जेव्हा पुण्याच्या नागरिकास दिसू लागले, तेव्हा दुसऱ्या एका संस्थेला त्याच तत्त्वाच्या भूमीवर स्थिर करण्याची योजना माधवराव, भांडारकर वगैरे मंडळींनी ठरविली होती. १८८० सालांत न्यूइंग्लिश-स्कूल अस्तित्वात आले. परंतु त्याच्या मालकीची जबाबदारी विष्णुशास्त्री चिपळूणकराकडे होती. १८८२ मध्ये शास्त्रीबोवा मरण पावले. त्यावेळीं तंटाबखेडा उत्पन्न झाला नाही. १८८४ सालांत संस्थेच्या चालकांत दुही डोकावू लागली. तिला प्रबळ न होऊं देण्याला समाइकीचें तत्व हा एकच उपाय होता व त्या उपायानुसार आक्टोबरमध्ये 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' उत्पन्न झाली. सार्वजनिक सभेला स्वतःच्या सत्तेची जागा या वर्षांतच माधवरावांच्या खटपटीनें लाभली.

या चार वर्षांतल्या आणखी एकदोन गोष्टी सांगून सदर मुदतींत माधवरावांनीं सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकांतून प्रसिद्ध केलेल्या काहीं लेखांची माहिती देणे अवश्य आहे. १८८२ सालीं सर विल्यम हंट यांच्या अध्यक्षत्वाखालीं हिंदुस्थानांतल्या शिक्षणाचा विचार करण्यासाठीं कमिशन नेमण्यांत आले होते, माधवराव या कमिशनपुढे साक्ष देतील अशी सर्वांची अपेक्षा होती, परंतु त्यांनीं साक्ष देण्याचे नाकारले. कदाचित् न्यूइंग्लिशस्कूलचे सुपरिटेडंट वामन शिवराम आपटे व सार्वजनिक सभेचे चिटणीस सीताराम हरि चिपळूणकर यांच्या साक्षीत

माधवरावांचा हात असल्यामुळे त्यांना स्वतंत्र साक्ष देणे इष्ट वाटले नसेल. याशिवाय साक्ष नाकारण्याच्या कारणांविषयी दुसरा तर्क करतां येत नाही. माधवराव साक्ष देणार नाहीत, ही गोष्ट लोकांत समजली तेव्हा कित्येक वृत्तपत्रांनी त्यांच्या इनकराचा निषेध व्यक्त करून त्यांची साक्ष होणे आवश्यक आहे, असे आग्रहपूर्वक लिहिले, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. माधवरावांनी हंटर कमिश्नाच्या कामास अनुलक्षून दोन निबंध त्रैमासिकांत प्रसिद्ध केले. ते जिज्ञासूंना श्री. रमाबाईंनी छापविलेल्या निबंध-संग्रहात पहावयास सांपडतील.

एकदां कै. ग. ज. अगाशे पुण्याच्या लायब्ररींत माधवरावांशेजारीं बसून वाचीत असतां माधवरावांनीं मध्येच त्यांना 'ते पाहिलेत का' असा प्रश्न केला. अगाश्यांनीं वाचनविषयांतून डोळे काढून माधवरावांकडे पाहिले, तों माधवरांच्या नेत्रांतून आसवांच्या धारा वहात आहेत व त्यांचा कंठ दाटून आला आहे, असा देखावा त्यांच्या नजरेस पडला. हा काय प्रकार असावा म्हणून अगाशे बुचकळ्यांत पडले. ही वेळ संध्याकाळची होती आणि आजूबाजूस हृदयद्रावक असा कोणताच देखावा नव्हता. फक्त ज्ञानोवा-तुकारामाच्या पालखीची गर्दी रस्त्यांतून चालली होती. अगाश्यांना थोड्याच वेळात समजले कीं, या पालख्यांचे दृश्य पाहून माधवरावांना गर्हिवर आला होता. महान् भगवद्भक्तांच्या पुण्याईचा प्रभाव कसा असतो, त्यांनीं इहलोक सोडल्याला दोनतीनशे वर्षे झालीं तरी त्यांच्या नांवाचा गजर सालेसाल अखंडित लोकांच्या स्वयंप्रेरणेने चालला आहे. ही गोष्ट पाहून माधवरावांच्या मनांत भगवद्भक्तीचा उद्रेक झाला व तोच अश्रु-प्रवाहाच्या रूपानें अगाश्यांना दिसला. अगाश्यांचा हा अनुभव बहुधा

१८८२ सालांतला असावा, कारण त्यावर्षी माधवरावांचे या विषयावर प्रार्थनासमाजांत अतिशय मनोरम व्याख्यान झाले. विशेष प्रसंगाने, अनुभवानें किंवा टीकेने माधवरावाच्या मनात एखाद्या विचाराची लाट उसळली म्हणजे ती सभांतून प्रकट करण्याचा त्यांची रीत होती. पंढरीस जाणाऱ्या पालख्यांसंबंधाचें प्रस्तुत भाषण धर्मपर व्याख्यान संग्रहांत (पृष्ठ १६३) प्रसिद्ध झालेले आहे. पालख्यांचा मार्ग, देहू-आळंदी येथून त्या निघाल्यानंतर मार्गांत त्यांस येऊन मिळणारी दिंडीवाल्यांची पथके, भजनी मेळ्यांचें माहात्म्य, वगैरे माहिती या भाषणांत विपुल आहेच, परंतु प्रार्थनासमाजाच्या कर्तव्याच्या दृष्टीने त्यांत शेवटी त्यांनी उलगाडा केलेला आहे. आपला पंथ भक्तिमार्गांतलाच एक आहे, अशी पक्की खूण माधवरावांना यावेळींच पटली असावी.

१८८४ साली मलबारींना लिहिलेल्या पत्रांत माधवरावांनी आपण तीन वर्षांमार्गे म्हणजे १८८१ मध्ये सामाजिक सुधारणेच्या बाबतींत शपथा घेण्याच्या चळवळीला प्रारंभ केल्याचे लिहिले आहे. मुलांचें १७ किंवा १८ वर्षांच्या आंत व मुलींचे १० किंवा ११ वर्षांच्या आंत लग्न करूं नये, अशा अर्थाचे एक पत्रक तयार करून पुण्यांतल्या अनेक सुशिक्षित व्यक्तींच्या सहा घेण्याचे काम त्यांनी चालविलें होतें. १८७३ साली त्यांनी पुण्यास एक सभा भरवून, देशांतरास जाणाऱ्या लोकांना प्रायश्चित्ताचे बंधन नसावे, अशा आशयाच्या एका पत्रकाखाली लोकांच्या सहा घेण्याची खटपट केली होती. लोकमत तयार करण्याचें माधवरावांचे मार्ग यावरून कळून येतात. केवळ शिकलेल्या लोकांचे मत तयार केल्यानें सगळा कार्यभाग होत नाही,

याची जाणीव माधवरावांना होती. मलबारींना पाठविलेल्या पत्रांत त्यांनी याबद्दल असे म्हटले की, शिक्षणाने व्युत्पन्नचित्त (cultivated sentiment) बनलेल्या लोकांची मते घेणे म्हणजे मोठ्या कार्याचा प्रारंभ आहे. या सुमारास त्यांचा दुसराही एक उद्योग सुरू होता. कायदे—कौन्सिलांतील हिंदी सभासदांच्या भेटी घेऊन सामाजिक सुधारणेसंबंधी कांहीं कायदा त्यांनी आपापल्या कौन्सिलात आणावा, असे माधवराव त्यांना सागत होते. ' तुम्ही आपल्या कौन्सिलदारीची मुदत, असें एखादें कार्य हातीं घेऊन, चिरस्थायी करून सोडा, सरकारी ठरावावर टीका करण्यांत काय हंशील आहे ' अशाप्रकारचें उत्तेजनपर व स्फुरणदायक उद्गार ते कौन्सिलराजवळ काढीत असत. कौन्सिलांत सामाजिक विषय आला कीं, लोकांचे लक्ष तिकडे वेधून जातें व राष्ट्रीय अंतःकरणाच्या शिक्षणाला त्याची मदत होते, असे माधवरावांचे याबाबतींतल विचार होते.

लार्ड रिपन यांच्या कारकिर्दीला प्रारंभ झाल्यानंतर हिंदुस्थानच्या राज्यकारभारांत बरेच फेरबदल होण्याची चिन्हें दिसूं लागलीं. हिंदुस्थानासारख्या अवाढव्य देशाचीं सूत्रे मध्यवर्ती वरिष्ठ सरकारानें सर्वांशीं आपल्या हातांत ठेवल्यामुळे प्रांतिक व्यवस्थेमध्ये वारंवार घोटाळे उपस्थित होतात. त्या घोटाळ्यांचा बंदोबस्त करण्याचा विचार प्रथम लार्ड मेयो यांनीं अंशतः अमलांत आणला, पण तो जसा टिकावा तसा टिकला नाही. मध्यवर्ती सरकारच्या तंत्रानें वागण्यामुळे प्रांतिक कारभारांत दिसणारी बजबजपुरी तशीच कायम राहिली. लार्ड रिपन यांनीं पुनः प्रांतिक सरकारें आणि मुख्य वरिष्ठ सरकार यांच्यांतले अधिकार नक्की ठरविण्याचा घाट घातला. अधि-

कारांची विभागणी केल्याखेरीज सगळ्या कारभार सुयंत्र चालणार नाहीं, अशी रिपनसाहेबांची खात्री झाली होती. ही संधी पहातांच माधवरावांनी अधिकारविभागणीची एक योजना तयार केली. अधिकार विभागणीच्या सोपानपरंपरेतली अगदी खालची व शेवटची पायरी जिल्हा होय, असें त्यांनी या योजनेंत दाखविलें आहे. म्युनिसिपाल्ट्यांकडे व लोकल बोर्डांकडे पुष्कळशीं खातीं सोपवावीं. जिल्हाच्या शहरां तीन जज्जांचें हायकोर्ट असावें, हें त्यांनीं पूर्वींच्या लेखांत म्हटलें होतें. प्रांतिक कायदेकौन्सिलांचे अधिकार वाढविण्यांत यावे, असे त्यांनीं यावेळच्या योजनेंत म्हटलें आहे. १८८२ सालांतील एप्रिलच्या अंकांत Administrative Reforms in the Bombay Presidency या मथळ्याखालीं त्यांनीं ही योजना विशद करणारा लेख लिहिला आहे. आपली योजना दृष्टीस पडतांच पुष्कळांना ती कल्पनेची लीला वाटेल, अशी जाणोव माधवरावांना असल्यामुळे त्यांनीं शेवटीं पुढील उद्गार काढले आहेत:—

We are fully aware that the majority of our proposals will be denounced as purely visionary and radical by the bureaucratic mind. In all ages and in all countries the vested interests have been the strongest opponents of progress and reform. These opponents, must however be met and overcome in a constitutional manner. And this can not be done unless a strong public opinion is educated and brought to bear upon the bureaucratic mind.

सगळ्या देशांत एकाच ठशाची राज्यपद्धती चालू असावी, ही गोष्ट माधवरावांना मान्य नव्हती. हिंदुस्थानांतल्या प्रत्येक प्रांतांत कांहींना कांहीं सामाजिक विशिष्टत्व आहे, यामुळे प्रगतीमध्ये पुढें गेलेल्या

प्रांतांना जो राज्यकारभार आवडेल व मानवेल, तो मागसलेल्या प्रांतांना रुचणार नाही व पचनी पडणार नाही, म्हणून प्रांताच्या परिस्थितीस अनुसरून राज्यपद्धतीचे धोरण असावे, असे मत त्यांनी The Central Provinces Land Revenue and Tenancy Bills यालेखांत १८८१ साली (त्रैमासिकाच्या एप्रिलच्या अंकांत) व्यक्त केले आहे. ते सुरवातीसच म्हणतात:—

If there is one point more than another which strikes every student of British Indian Administration in this country, it is its incapacity to realise to itself the fact that the institutions of a country can never be permanently, or even for a long time, out of harmony with its intelligence, social advance, and economic conditions, without producing demoralizing consequences. The differing conditions of national development in various provinces of India are too often ignored and set aside to make room for a uniform administration. One code, one law, one measure, the same taxation, the same routine forms, a fondness for uniformity as an end in itself, this is the besetting sin of the administration. The mischief is aggravated by alterations of policy, which alike err in exaggerating the action of Government, out of accord with the contemporary wants and aspirations of the people. The change when it comes is too late, and has such a violent swing, that far from curing the mischief already accomplished, it leads to fresh and great troubles and further demoralization, setting class against class, destroying the best elements of national life and growth, and stimulating the worst instincts.

हा निबंध मध्यप्रांतांतल्या शेतकऱ्यांसंबंधी झालेल्या नव्या कायद्यास अनुलक्षून लिहिला आहे. १८७५ साली शेतकऱ्यांचे दंगे झाल्यावर त्या वर्गाच्या दुःखनिवारणाकरिता १८७९ साली Deccan Agriculturist Relief Act नांवाचा कायदा पास झाला. या कायद्यांतील दोषांचा ऊहापोह माधवरावांनी एकंदर चार निबंध लिहून केला आहे. त्यांच्या सुचनेवरून सर फेरोजशाहांनी वरिष्ठ कायदेकौन्सिलांत कांहीं दुरुस्त्या आणल्या, परंतु शेतसाऱ्यांच्या वसूलीतला मुख्य दोष कायम ठेवून शेतकऱ्यांच्या त्रासाला दुसऱ्या उपायांनी कमी करण्याचा हेतु सरकाराने पार पाडला. कायमधाऱ्याची पद्धति अंमलांत आल्याखेरीज शेतकऱ्यांची स्थिति सुधारणार नाही, असा माधवरावांच्या मनाचा पक्का ग्रह झाला होता. त्या विषयी त्यांनी एकंदर तीन निबंध लिहिले. त्यापैकी दोन Indian Economics या पुस्तकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तिसरा निबंध 'वेडरबर्न साहेबांनी सुचविलेल्या कायमधारा पद्धतीवरील आक्षेपांचे निरसन' या सदराखाली सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकात प्रसिद्ध झाला आहे. मध्यप्रांताच्या शेतकऱ्यांचा कायदा झाल्यावर बंगालच्या शेतकऱ्यांसंबंधी एक कायदा अंमलांत आला. त्यावर त्यांनी लिहिलेला निबंध Prussian land law and Bengal Tenancy Bills या सदराखाली Indian Economics या पुस्तकांत घातलेला आहे. या सर्व लेखांतून माधवरावांचा निर्भीडपणा आणि विषयाची मुळापासून अभ्यास करण्याची रीत, हे दोन गुण दिसून येतात. त्या योगाने लेख चिरस्थायी स्वरूपाचे झाले आहेत.

१८८४ पर्यंत त्यांनी लिहिलेल्या आणखी चार लेखांचा परामर्श चेषे प्राप्त आहे. मध्य आशियांतील प्रश्न, देवस्थानांची व्यवस्था,

देशी संस्थानांचा राज्यकारभार व इलव्हर्टबिल या चार विषयांवर हे निबंध असून चारी फार महत्त्वाचे आहेत. देशी संस्थानांच्या राज्यकारभाराच्या सुरुवातीस त्यांचे कसे चोहोकडे लक्ष होते, ते समजतें. दिवाणाची निवड, कौन्सिलची निवड, खाजगी व दौलत यांची विभागणी वगैरे मुद्द्यांचा त्यात सांगोपांग खल असून इंग्रज-सरकारनें संस्थानांची राज्यघटना ठरवावी, असे सुचविलेले आहे. हिंदुस्थानांतल्या प्राचीन राज्यपद्धतीचे त्यांत थोडेसे पण मार्मिक विवेचन आहे. देवस्थानांच्या व्यवस्थेबद्दल त्यांनीं स्थानिक कमेट्या नेमाव्या आणि त्यांच्या हातीं कारभार सोंपवावा, असे म्हटलें आहे. इलाख्याच्या शहरांत सर्व देवस्थानावर देखरेख करणारी कमिटी नेमावी, असा या बाबतींत सरकारचा विचार होता. तो विचार लोकमताचे पोषण करणारा नसून त्याची उपेक्षा करणारा आहे, असे माधवरावांनीं सप्रमाण सिद्ध केले आहे. Central Asian Question (१८८२ जानेवारी) या निबंधात माधवरावांनीं पुढे वारंवार प्रतिपादिलेल्या एका मुद्द्याची चर्चा आहे. विश्वाच्या घडामोडी मानवी राजकारणाला कशी गति देतात, याचे विवरण प्रारंभीं केले असून ते पहातांच माधवरावांच्या विशाल विचारांचा भव्यपणा मनाला वाटतो. ते म्हणतातः—

The cosmic forces which shape the material world into form and activity have their consequences in the political arrangements of men and determine political conditions under a stern fatal necessity, which human art cannot overrule.

आशियाखंडाच्या मध्यभागांत रशियाने आपले हातपाय पसरले आहेत, रशियापासून हिंदुस्थानाला भय आहे, अशी ओरड करून

हिंदुस्थानांतल्या जनतेला इंग्रज राज्यकर्त्यांनी भेवडावले होते. भय दाखवून हिंदी जनतेची संमति मिळण्याचा डाव इंग्रज राज्यकर्ते वारं-वार खेळत असतात. लिटन साहेबांनी अफगाणांशी लढाई उकरून काढण्याचें कारण अशा प्रकारचें भय होय. माधवरावांनी या प्रश्नाचा निराळ्या रीतीने विचार केला आहे. आशियाखंडाच्या उद्दारासाठीच परमेश्वर रशिया, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका इत्यादि देशांचे या खंडात वर्चस्व माजून देत आहे, असे सदर निबंधाच्या शेवटी माधवरावांनी म्हटले आहे व उद्दाराचें कार्य कसे आस्तोकदम नकळत चालले आहे, याचे इतिहासाला धरून सोपपत्तिक उद्घाटन केलें आहे. त्यांनी काढलेले तात्पर्य त्यांच्याच शब्दांत देणें जास्त उचित आहे. ते तात्पर्य असे :—

Asia must pass through the Caudine Forks of a surrender, temporary but complete, to the discipline of European forces, if she anxiously aspires to emerge into the fullness of her own great destinies in near future. No great civilization had lasted long on its own indegenous resources. It is the conflict of the stronger races which leads to the survival of the best and the fittest. Russia and England, and in a remote way America, and France, these are the great masters of the Asiatic, or rather the world's situation for many hundred years yet to come, and the sooner their territories come into close contiguity, and are thrown into the whirlpool of national emulation in peace and war, the earlier will be the future deliverance. With the whole resources of England to back us, we, as the first born of the converted Empires, must

lead the van. It is this hope of final deliverance, which reconciles the millions of this land to their present situation, and spurs them on to higher and nobler activities, to be prepared to take advantage of the day now drawing so near, when we shall have civilized neighbours all round our borders, and railways shall penetrate the Himalayas, the Hindukush and the Caucasus mountain and abolish the distinction of race and civilization which now separates Europe from Asia. This is the great moral of the Central Asian Question

रिपनसाहेबांच्या कारकिर्दीत येथील अँग्लो इंडियन समाजाला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी झाल्या, परंतु इलवर्ट बिल या नांवाने जो कायदा करण्याचे त्यांनी मनांत आणले होते, त्याने जितकी खळबळ उडाली तितकी दुसऱ्या कोणत्याही मोष्टीने उडाली नाही. युरोपियन गुन्हेगारांच्या खटल्याची सुनावणी करण्याचा अधिकार हिंदी मॅजिस्ट्रेटांना द्यावा, असा या कायद्याचा हेतु होता. युरोपियन गुन्हेगारांना याबाबतीत ज्या विशेष सवलती आहेत, त्या काढून टाकाव्या एवढेच प्रस्तुत कायद्याचे कार्य होते, परंतु अँग्लो-इंडियन समाजाला या कायद्याची योजना कळतांच त्यांच्या तळपायाची आग मस्तकास भिडली आणि त्यांनी लेषाचे फूत्कार काढून राज्यकर्त्यांची पांचावर धारण बसविण्याचा यत्न केला. अँग्लो-इंडियन समाजाच्या उच्छृंखलपणाचा अतिरेक यावेळी दृष्टीस पडला. त्यांनी चालविलेल्या हिंदी समाजाच्या नालस्तीला धरबंधच नव्हता, कारण हिंदी जनता निस्त्राण आहे, तिला कोणीही लाथाडावे, परंतु अँग्लो-इंडियनांनी राज्यकर्त्यांवर बेसुमार आग पाखडण्यास व बंडाची उघड दहशत घालण्यासही

यावेळीं कमी केलें नाहीं. लार्ड रिपन आपल्या वर्चस्वाचें गाठोडें बुडविण्याकरितां अवतरले आहेत, असें मानून अँग्लो-इंडियनांनीं याप्रसंगीं जे शब्दाचे व कृतीचे अत्याचार केले, ते पाहिल्यास त्यापुढें अगदीं जहालांतल्या जहाल किंबहुना क्रांतिकारक हिंदी तरुणांचे आचारविचार फिकके पडतील, अशी खात्री झाल्याशिवाय रहात नाहीं. समाजांत जातिविशिष्ट मोठेपणा भोगणाऱ्या ब्राह्मणांना वेळीं अवेळीं शिष्या देणारे अँग्लो-इंडियन यावेळीं आपल्या जातिश्रेष्ठतेकरितां एक-वटून विरोधाला सिद्ध झाले. राजनिष्ठेच्या भावनेचा लवमात्र अतिक्रम न करतां हिंदी पुढारी रिपनसाहेबांना पाठिंबा देत होते. अखेरीस इल्बर्ट बिलाची वाताहत उडाली. हा प्रसंग हिंदी जनतेला खवळून सोडणारा होता. ही खळबळ शांत झाल्यावर माधवरावांनीं तिचा सारांश स्वमतासह एका निबंधांत प्रथित केला. आपल्या वृत्तीचा समतोलपणा जाऊं न देतां अनिष्टातून इष्ट काढण्याची माधवरावांची खुबी या निबंधांत ओतप्रोत आहे. सुरवातीस इल्बर्ट बिलानें माजविलेल्या खळबळीमुळे अँग्लो-इंडियाच्या अंतःकरणातलीं हिंदुस्थाना-विषयींचीं कोणकोणतीं काळींबेरीं बाहेर आणलीं, याचा गोषवारा देऊन पुढे माधवराव म्हणतात:—

हिंदुस्थानांतला अँग्लोइंडियन समाज हिंदी महत्त्वाकांक्षेचा पुरस्कार कधीही करणार नाहीं, हें या चळवळीचें पहिले तात्पर्य आहे. हें तात्पर्य सदैव ध्यानांत न ठेवल्यास त्याचे दुष्परिणाम झाल्याशिवाय रहाणार नाहींत. स्वदेशांत युरोपियनांचे विविध पक्ष असले तरी हिंदुस्थानाच्या बाबतींत त्या सगळ्यांचा एकच म्हणजे कान्सर्वेटिव्ह पक्ष आहे.

अशास्थितींत हिंदुस्थान देशानें काय करावें या प्रश्नाला माधवरावांचें उत्तर पुढीलप्रमाणें आहे:—

The educated minority of the native population, with their free Press, and their Associations unconsciously sympathised with by the mass of their countrymen, represent the soul of Indian Liberalism, and their strength lies in the justice of their claim. Arrayed against them are the mighty forces of the official hierarchy, supported by the non-official phalanx of their countrymen here and the great reserve of power and prejudice stored in the large vested interest of their mother country. These are the liberal and conservative forces at work In india.

हिंदुस्थानातले युरोपियन हिंदी समाजाला तुच्छ कां लेखतात, याचे विवेचन माधवरावाच्या व्यासंगाचे व मननाचे द्योतक आहे. ते असें:-

This prejudice and aversion is the nature and besetting sin of all conquering races. The spartan had his helot, the early Roman Patrician had his plebian subjects, the later Roman has his Latins and Italian allies, the American and the West Indian Planter had his Negro and his Chinese settler. In our own country, the regenerate castes had the mass of the aboriginal population under their foot and put them down with the severity, which had reacted on themselves with terrible vengeance. The British population in India has arrogated to itself the distinctive position of a superior caste, and history but repeats itself in their cry for power and privilege, and their contempt for the conquered and subject population.

याप्रमाणे जेत्यांच्या स्वभावांतली गोम उघडकीस आणून माधवरावांनीं पुढलेंच वाक्य आशावादाचे लिहिले आहे. ते म्हणतात:-

The Aryan race in India has however, lived through greater trials, and been benefitted on the whole by the pressure brought to bear upon it.

यानंतरच्या भागांत मुसलमान व पोर्तुगीज लोकांनी हिंदुस्थानांत घातलेल्या धुमाकुळाचें वर्णन असून इंग्रज मुत्सद्यांच्या कामगिरोपर्यंतचा इतिहास निवेदन केला आहे. इंग्रजी राज्याची गरज आपणास कोणत्या कारणामुळे वाटते, याचे विवरण मार्मिक आहे .

The aegis of British protection is an acknowledged necessity, and none feels its need with greater emphasis than the leaders of native thought. But it is not as the representative of brute force, but of the order and genius of equal law, that we bow down to this supreme necessity.

इलवर्ट बिलांतील कलमांचा आणि त्यासंबंधी झालेल्या साधक बाधक वादाचा मथितार्थ सादर करण्यापूर्वी माधवरावांनी आपल्या तात्त्विक व मार्मिक प्रस्तावनेच्या शेवटी पुढीलप्रमाणे हिंदुस्थानाचें राजकीय भवितव्य सांगितलें आहे. ते म्हणतात:—

There can be no question that a nation of 250 millions can never be permanently held down by sheer force, and sooner or later in God's Providence, and under the encouragement of British example and discipline, the people of this country must rise to the status of self-governed community, and earn to control their own affairs in subordinate alliance with England. The transfer of power is inevitable....

प्रकरण बारावें.



संमतिवयाचा कायदा.

१८८५ हें साल साऱ्या हिंदुस्थानांच्या इतिहासांत अत्यंत संस्मरणीय गणलें जाते. त्याच्या संस्मरणीयतेस माधवरावांनीं पुष्कळच हातभार लावला असल्यामुळे त्यांच्या आयुष्यांतदेखील त्या वर्षाला महत्त्व यावे, हे उघड आहे. पूर्वीच्या वर्षांत मुंबईचे एक नामांकित वृत्तपत्रकार बेहरामजी मलबारी यांनीं सामाजिक सुधारणेसंबंधीं दोन पत्रके तयार करून हिंदुस्थानातल्या सर्व पुढान्याकडे पाठवून दिलीं होतीं. मलबारींनीं केवळ पुढान्यांना पत्रके पाठविण्यांत व त्यांचीं मतें मागविण्यांत संतोष न मानतां हिंदुस्थान सरकाराकडे तीं पत्रके रवाना केलीं आणि हिंदूसमाजसुधारणेच्या बाबतींत सरकाराने कांहींतरी हातपाय हालवावे, अशी इच्छा दाखविली. या बाबतींत सर्वतोपरी मदत करण्याचें माधवरावांनीं त्यांस अभिवचन दिले होतें व १८८५ पासून पुढचीं पांचवर्षे याच मदतींत गेलीं. बेहरामजी मलबारी ही एक हिंदुस्थान देशाच्या अर्वाचीन इतिहासांतली विख्यात व्यक्ति आहे. त्यांचा जन्म १८५३ सालीं एका गरीब घराण्यांत सुरतेस झाला. त्यांचे कल्लूषण गरिबीतच गेले. लहानपणीं यांची बुद्धिमत्ता पाहून.

शाळेतल्या शिक्षकांना ते प्रिय झाले होते. परंतु त्याची बुद्धिमत्ता सकांतक होती. त्यांचा स्वभाव ब्रात्य, हूड आणि उनाड होता. आपल्या वयाच्या १२।१३ वर्षांपर्यंत त्यांनी समानशील सोबत्यांना बरोबर घेऊन जे दांडगाईचे प्रकार केले, ते त्याचे चरित्रकार दयाराम गिडूमल यांनी आपल्या पुस्तकात समग्र दिले आहेत. एखादा मनुष्य खाटेवर गाढ निजला असता त्याची खाट उचलून श्मशानात नदीकाठी नेऊन ठेवायची, एखादा इसम दारूच्या निशेमध्ये लोळत असता त्याला खांद्यावर घेऊन श्मशानयात्रेचा नामघोष करीत हिंडवायचे; या मलबारींच्या काहीं बालिश लीला आहेत. त्यांच्या हूडपणात निष्कपट रंगेलपणाचा भाग बराच होता. एखाद्या बुद्ध्याची तरुण खूपसूरत बायको असली म्हणजे त्याच्या तोंडावर तिची प्रशंसा करून चिडवायचे, असाही त्यांचा खेळ चालत असे. १६ व्या वर्षांपर्यंत असा पोरकट ब्रात्यपणा त्यांनी केला, परंतु त्या सुमारास त्याची आई महामारीच्या विकाराने मृत्युमुखी पडली, व मलबारींच्या स्वभावात एकदम अंतर दिसू लागले. त्यांचे वडील लहानपणीच वारले होते. आईने त्यांचा सांभाळ करून दारिद्र्याची प्रखरता आपल्या एकुलत्या एक लेकाला भासू दिली नाही. आईच्या ममतेचा पडदा दूर होतांच दारिद्र्य डोळ्याशी डोळा भिडवून त्यांच्या समोर अक्राळविक्राळ स्वरूपांत उभे राहिले आणि मलबारींना निर्वाहाच्या चिंतेने एकदम ताळ्यावर आणले. मलबारींना विद्याभ्यासाखेरीज पुढे आपला निभाव लागणार नाही, असे वाटले व त्यांनी सुरतेच्या मिशनरी शाळेत इंग्रजी शिकण्याला प्रारंभ केला. निर्वाहासाठी शिकवण्या धरल्या होत्या. उच्च शिक्षण संपादन करण्याची त्यांची ऐपत नव्हती, तथापि त्यांनी इंग्रजी भाषेचा उत्तम अभ्यास केला. इंग्रजीतले

सर्व प्रसिद्ध वाङ्मय वाचून टाकलें. त्याची पाठशक्ति व धारणाशक्ति चांगली असल्याने इंग्रजी लिहिण्यांत त्याची गति व्हायला विलंब लागला नाही. गुजराथी भाषेवर त्यांचे प्रभुत्व वाखाणण्याजोगें होते. लहानपणीं खालच्या वर्गांत उनाडक्या करण्यामध्ये त्यांचा काळ गेला असल्याने त्यांना लावण्यासारखें कनिष्ठ प्रतीचें काव्यवाङ्मय अतिशय माहित होते. त्यांतलीं कित्येक काव्ये त्यांना तोंडपाठ होतीं. गुजराथी भाषेत काव्ये रचतांना त्यांस या बालपर्णीच्या पाठातरामुळे बिलकूल अडचण भासली नाही. गुजराथीप्रमाणेच त्यांनीं इंग्रजी भाषेतही पुष्कळशा स्फुट कविता केल्या आणि त्यांचे पुस्तक अभिप्रायार्थ अनेक इंग्रजी अमलदारांकडे पाठवून दिले. जगाच्या व्यवहारांत त्यांचा लेखनद्वारा प्रवेश झाला आणि लेखणी हेंच त्यांचे अखेरपर्यंत निर्वाहाचे व कीर्तीचे साधन होतें. त्यांच्या अंगांत एक प्रकारची धडाडी असल्यामुळे त्यांचे नांव सर्वत्र गाजायला फार दिवस लागले नाहीत. त्यांच्या ओळखीचा आणि पत्रव्यवहाराचा पसारा फार मोठा होता, त्याची व माधवरावांची ओळख केव्हां झाली, हें मागे वाचकांना समजलेच आहे, त्यांनीं १८८४ सालीं ‘ बालविवाह आणि सक्तीचे वैधव्य ’ या दोन विषयांवर टिपणें लिहून हिंदुस्थानांत व विलायतेस पाठविलीं. यावर्षापर्यंत १८७० नंतर सामाजिक सुधारणेचा वाद कोठेही ऐकूं येत नव्हता. मलबारींच्या टिपणांनीं सुधारणेच्या वादाचे वादळ उत्पन्न झाले व हळूहळू ते वाढत जाऊन १८९१ सालीं त्याचा जोर संपला. मलबारी हे कवि होते. कवीच्या हृदयांत इतरांच्यापेक्षां कोमलतेच्या अंश अधिक असतो. अन्याय दृष्टीस पडताच त्यांचे हृदय जितक्या त्वरेनें व तीव्रतेनें कळवळण्याचा संभव असतो, तितकें इतरांचे कळवळता.

नाहीं. मलबारींच्या दृष्टीला हिंदू विधवांचे हाल असह्य वाटत. त्यांना समाजाकडून होणाऱ्या छळांतून सोडवावे, असे विचार त्यांच्या मनांत अहर्निश घोळत असत. विधवांच्या दुखाचें स्मरण अगर दर्शन घडून खेदाचे निःश्वास सोडले नाहीत, असा एकही दिवस त्यांनीं बाळपणापासून घालविला नव्हता. कार्य करण्याची धमक अंगीं येतांच त्यांनीं वरील टिपणाच्या रूपाने इष्टसिद्धीच्या मार्गाचे आक्रमण सुरू केले.

या वर्षापर्यंत सामाजिक सुधारणेचा वाद नव्हता, असे वर म्हटले त्याचा अर्थ सुधारणेची चर्चादेखील होत नव्हती, असा केल्यास चुकीचे होईल. कालाच्या गतीला पूर्वीच्या समाजसुधारकांनीं जे वळण लावले होते, त्या वळणानें काळाचा ओघ वहात होता व त्याच्या प्रभावानें सुधारणेचीं तत्त्वे सामान्य जनतेच्या अंतरंगांत फुलूं लागलीं होती. १८८३ सालीं सोलापुरास शंकराचार्यासमोर तेथील ब्राह्मणांनीं कोंकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे, या जातींत मिश्रविवाह होण्याला काय हरकत आहे, असा सवाल टाकला. ब्राह्मणांच्या प्रेतसंस्काराबद्दल कांहीं वाटाघाट झाली. शंकराचार्यांनीं मिश्रविवाहाला हरकत नाही, असा निर्णय दिला. आणखी असेंही सांगितलें कीं, १७ वर्षांच्या आंत मुलाचें लग्न करूं नये. ५५ वर्षांनंतर पुरुषाने विवाह करूं नये, कन्या विक्रय करूं नये, वगैरे. गांवांतल्या कित्येक शास्त्रीपंडितांना शंकराचार्यांचा निर्णय आवडला नाही. कोंकणस्थ देशस्थांच्या विवाहाला शास्त्राधार नाही, असे ते म्हणूं लागले. शंकराचार्य यावेळीं मनानें कमकुत नव्हतें, त्यांनीं शास्त्राधार नसल्याचें सप्रमाण वचनें दाखवून सिद्ध करा, असें विरोधी पंडितांना बजावतांच 'प्रथं पाहिल्याखेरीज वचनें दाखवितां येणार नाहीत' असा गुळमुळीत

उडवाडडवीचा जबाब देऊन वेळ मारण्याची युक्ति लढविली. शंकराचार्यांनी त्यांस आठ दिवसांची मुदत दिली. त्या मुदतीत विरोधी मंडळीचे शास्त्रधार निघाले नाहीत व शंकराचार्यांना आपला निर्णय तसाच लोंबकळत ठेवून परगांवी जाणे भाग पडले. जोवर जगद्गुरु अहंमन्य शास्त्रीपंडितांच्या किंवा भटाभिक्षुकांच्या तंत्राने चालतील तोवर त्यांचा मान, जर ते सदर मंडळीच्या मनाविरुद्ध वागले तर त्यांच्या जगद्गुरुत्वाची बडेजावी संपली म्हणून समजावे, असा अनुभव सोलापूरच्या शास्त्रवादानें आणून दिला. शंकराचार्यांच्या सामर्थ्यावर सुधारकांना कितपत भिस्त ठेवतां येईल व त्यांना हाताशी धरल्यानें अडाणी लोकमतावर किती परिणाम घडेल, याबद्दल प्रस्तुत उदाहरणानें अंदाज झाला.

सोलापुरास दक्षिणच्या शंकराचार्यांना शास्त्रीपंडितांच्या आडमुठेपणाचा तडाखा बसला, त्यावेळीं मद्रासकडच्या शंकराचार्यांना हायकोर्टानें एका पुनर्विवाहत जोडप्याची बेअब्रू केल्याबद्दल दोनशे रुपये दंडाची व तो न दिल्यास एक महिना साध्या कैदेची याप्रमाणें शिक्षा ठोठावून धर्मभिमानी समाजाच्या काळजालाच हात घातला. ज्या दंपत्याची बेअब्रू केली, त्यांचें लग्न राजमहेद्रीस झालें होते. शंकराचार्यांनी त्या दंपत्याला वाळीत टाकलें व बहिष्काराच्या फर्मानांत बेअब्रू करणारा मजकूर घातला होता. शंकराचार्यांना त्याबद्दल शासन मिळालें. धर्मभिमानीचें उदीपन करण्यासाठीं पुष्कळ वृत्तपत्रांनीं या प्रसंगीं इंग्रजी राज्यनीतीवर टीका केली. लोकांत शंकराचार्यांची किंमत किती आहे, हें सोलापूरप्रकरणानें दाखवून दिलें, मद्रासच्या प्रकरणानें राज्यकर्तें त्यांना कितीसे मोजतात, हें निदर्शनास आणलें.

स्त्रियांच्या दुःस्थितीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागण्याला १८८१ साली एक गोष्ट घडली होती. गुजराथेत विजयालक्ष्मी नांवाच्या एका बाईने बालहत्या केली. कोर्टाने तिचा अपराध शाबीत धरून काळ्या पाण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा जबर आहे, असे त्यावेळीं सर्वांनीं मत प्रतिपादन केले. सार्वजनिक सभेच्या वतीने या संबंधीं एक मोठा अर्ज सरकारांत गेला होता. समाजाने स्त्रियांचा सगळ्या बाजूंनीं कोंडमारा केल्यामुळे त्यांच्या हातून भयंकर स्वरूपाचे गुन्हे घडतात, आणि गुन्ह्याप्रमाणे कायद्यांतले जबरदस्त शासन भोगण्याची पाळी त्यांच्यावर येते, यापेक्षां स्त्रियांना सामाजिक रूढाचारांच्या प्रतिबंधांतून सोडविण्याचा सरकाराने प्रयत्न केल्यास उचित होईल. अपराध घडल्यास शासन देणे, हे जसे सरकारचे कर्तव्य आहे, त्याप्रमाणेच विशिष्ट अपराध ज्या कारणांमुळे उद्भवतात तीं कारणे नाहीशीं करणे, हें सुद्धां सरकाराचे कर्तव्य आहे, असे विचार पुष्कळ वृत्तपत्रांनीं व पुढाऱ्यांनीं व्यक्त केले. विजयालक्ष्मीसारखे अपराध स्त्रियांच्या हातून अपवादादाखळ घडतात, अशांतला भाग नाही, परंतु विजयालक्ष्मीप्रमाणें त्यांची प्रसिद्धि होत नाही. या अपराधाच्या प्रसिद्धीने स्त्रियांच्या दुःस्थितीवर उपाय शोधण्याची इच्छा समाजधुरीणांत उत्पन्न झाली, तथापि त्या इच्छेला फळ आले नाही. मलबारींनीं पुनः त्या इच्छेला प्रदीत केले.

१८८४ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुण्याला मलबारींच्या टिपणांची जाहीर चर्चा झाली. या दिवसांत वाय्. एन्. रानडे या नांवाने ओळखले जाणारे एक पदवीधर गृहस्थ पुण्याच्या सार्वजनिक आयुष्यांत बरेच पुढें आले होते. त्यांनीं मलबारींच्या टिपणावर एक व्याख्यान दिलें, या प्रसंगीं माधवराव येथें हजर होते व त्यांनीं सरकारापाशीं

आपल्यांतल्या विवाहाचें नियमन करणारा कायदा मागण्यांत गैरशिस्त किंवा धर्मबाह्य असे काहीं नाहीं, या मताचें विवेचन केले. आपोआप सुधारणा होतील, त्याकरितां मुद्दाम उद्योग करण्याची जरूर नाहीं, असा उपदेश करणारांना माधवरावांनीं या विवेचनांत उत्तर दिलें आहे. ते म्हणाले:—

काळ हें स्वतंत्र साधन नाहीं. ज्याला आपण कालप्रभाव किंवा कालमहिमा म्हणतो तो वस्तुतः व्यक्तींच्या प्रयत्नाचा एक परिणाम आहे. मनुष्य हा कालाचा प्रतिनिधि आहे. त्याच्या उद्योगामध्ये कालाचें प्रतिबिंब दिसतें. मागल्या पिढ्या म्हणजे गतकाळ, सध्याच्या पिढ्या म्हणजे वर्तमानकाळ आणि पुढच्या पिढ्या म्हणजे भविष्यकाळ, अशा काळांच्या तिन्ही अवस्था माणसांच्या योगानेंच ठरविल्या जातात, म्हणून माणसांनीं सतत इष्ट दिशेनें उद्योग चालू ठेवला पाहिजे. काळावर विसंबून स्वस्थ रहाण्यानें मनाचा दुबळेपणा व कर्तव्याचें खेदावह अज्ञान, हे दोन दोष उघडकीस येतात. लोकांच्या सामाजिक व धार्मिक व्यवस्थेंत सरकारनें हात घालू नये, असा पुष्कळजणांचा समज आहे. सरकारनें हात घातल्यास नुकसान होईल, हें भय व्यर्थ आहे. सरकार व जनता यांच्या परस्परसंबंधाबद्दल स्पष्ट कल्पना नसल्यामुळे हें भय उत्पन्न होत असतें. सरकार देशाचे नोकर आहे किंवा लोकांच्या इच्छा भ्रमलांत आणणारें तें एक अंमलबजावणी खातें आहे, असा त्याचा अर्थ केल्यास योग्य होईल. हिंदू समाजाला जी सुधारणा हवी असेल, तिची एकजूटीनें निस्संदिग्ध व स्पष्ट मागणी केल्यास सरकार कायदा करून ती सुधारणा अमलांत आणील. अशा रीतीनें पहिल्यास कायदा सरकारकडून लादला जाणार नसून लोकच आपल्यावर लादून घेणार आहेत, हे लक्षांत येईल. पार्शी समाजानें स्वतःपुरते स्वतंत्र कायदे मागून घेतले आहेत, खोजेलोकां सांप्रत वारसाच्या हक्कासंबंधाचा कायदा ठरविण्यांत गुंतले आहेत. मग खोजे किंवा पारशी यांच्या मागे रहाण्यांत हिंदू समाजाला पुष्पार्थ कां वाटावा, हें समजत नाहीं.

पुढें सतत सहासात वर्षे चाललेल्या वादाचे हें भाषण सूतउवाच समजण्यास हरकत नाहीं.

१८८५ सालच्या पहिल्या चार महिन्यांत माधवरावांची विशेष हालचाल दिसत नाही. एप्रिलांत रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची कल्पना उदयास आली. ही कल्पना माधवरावांच्या इतिहासभक्त चित्ताला अतिशय आवडली आणि तिला मूर्त स्वरूप येण्याकरितां सहानुभूतीच्या रूपाने जीर्णोद्दाराच्या पुरस्कर्त्यांना त्यांनीं मदत दिली. सरकारदेखील या कल्पनेला तेव्हां अनुकूल होते.

मे व जून या दोन महिन्यांत मात्र माधवरावांनीं व्याख्यानांचा पाऊस पाडून आपल्यावर प्रतिकूल टीकेचा चिखल उडवून घेतला. मे महिन्याच्या सुरुवातीस त्यांनीं 'मराठी भाषाग्रंथालय' नावांची एक नवीन संस्था काढण्याचा विचार विनंतीपत्राच्या रूपानें जाहीर केला. मराठी भाषेतले सगळे ग्रंथ एकत्र ठेवण्याकरितां संग्रहालयाची आवश्यकता आहे, हे त्यांनीं लोकांच्या निदर्शनास आणून दिले. १४ मे रोजी डेक्कन कॉलेजाचे वार्षिक संमेलन झाले व त्यांत धर्माच्या विषयावरून एक लहानशी पण निकराची चकमक उडाली. संमेलनाचे अध्यक्ष सर डॉ. भांडारकर यांनीं, धर्मभावनेचे प्रत्येक माणसाने पोषण करावे, त्यावांचून अंतःकरणाची शुद्धता संपादन होणार नाही, असे विचार तरुण श्रोत्यांच्या कानावर घातले. धर्मभावनेची हेळसांड केल्यास माणसाचे नुकसान झाल्याशिवाय रहात नाही, असेही त्यांच्या भाषणांत एक वाक्य होते. या वाक्यामुळे आगरकरांना स्वस्थ बसवेना. धर्माच्या नादाने माणसाचें सामर्थ्य वाया जातें. धर्म हें संस्कृतीचें अत्यावश्यक अंग नाही. त्याला फांटा देऊनही संस्कृतीची अभिवृद्धि होऊं शकते, असे आपल्या मनांतले विचार आगरकरांनीं बोलून

ग्रकले. आगरकर ईश्वर, धर्म वगैरे गोष्टींचा अनादर करणारे होते व अखेरपर्यंत त्यांची असली नास्तिक मते कायम होती, पण आश्चर्याची गोष्ट ही की, मलबारींच्या हेतूंना विरोध करतांना अर्भरक्षकांच्या गोटांत शिरून तेथे बहुमानास पात्र ठरलेले कै. बाळगांधर टिळक हे यावेळीं आगरकरांना पाठिंबा देण्याकरितां उभे राहिले व त्यांनीं आगरकरांचा प्रत्येक विचार योग्य असल्याबद्दल जोराचे भाषण केले. यानंतर भांडारकरपक्ष व आगरकरपक्ष यांच्यांत प्रश्नोत्तरांचा गोळीबार होऊं लागला. शेवटीं माधवरावांनीं भाषणास मारंभ केला. परंतु यावेळीं संतापाच्या लहरी त्यांच्या चेहऱ्यावर उसळत होत्या. संताप आवरण्याची खटपट एकीकडे चालू असतां दुसरीकडे धर्माचें महत्त्व पटवून देण्यासाठीं त्यांच्या तोंडांतून क्षोभदर्शक शब्द बाहेर पडत होते. 'हिंदुस्थानांत जर कांहीं विशेष असेल तर तो अर्थ आहे. धर्माधर्मांत सहिष्णुता कशी नांदते याचा उत्तम धडा हिंदूनींच जगाला घालून दिला आहे. हिंदूला जर प्राणांहूनसुद्धां कांहीं प्रिय असेल तर तो धर्मच होय. आमच्यांतल्या कांहीं मंडळींनीं मिल, स्पेन्सर, सिज्विक, यांचीं मते आपल्या चित्तांत ठसविलीं आहेत; पण या ग्रंथकारांना इंग्लंडांत मोल असले तरी हिंदुस्थानाला त्यांची गरज नाही व किंमत नाही, हें मिल—स्पेन्सर—भक्तांना कळत नाही. इंग्लंडांतल्या ख्रिस्ती धर्माच्या कांहीं कडव्या संप्रदायाचा प्रतिकार करण्यासाठीं प्रदर ग्रंथकारांनीं आपले विचार लिहिले आहेत. हिंदूसमाजाला त्यांचे विचार लागू पडतील, अशी ज्यांची कल्पना असेल त्यांनीं खुशाल इहाराच्या वाळवंटांत जावें आणि वरील ग्रंथकारांच्या मताचा उदोउदो करावा.' असा माधवरावांच्या यावेळच्या भाषणाचा इत्यर्थ आहे.

आपण निष्कारण वादांत भाग घेतला असें ज्यांना वाटलें असेल, त्यांच्या समजुतीकरितां माधवरावांनीं शेवटीं माफी मागितली. पण माफी मागतां मागतां ते म्हणाले कीं, माझ्या भाषणाचा इष्ट परिणाम झाल्यास कडक उद्गार काढल्याचें मला वाईट वाटणार नाहीं. माधवरावांचें भाषण चालू असता प्रतिपक्षांतली मंडळी तिरस्कारदर्शक शब्दांचा उच्चार करित होती. माधवरावांच्या भाषणानें वादाचा क्षोभ निवण्याऐवजी जास्तच भडकला व समारंभ संपल्यामुळें उभयपक्षाची मंडळी चडफडत घोघर चालती झाली.

माधवरावांच्या रागासंबंधीं एक 'आठवण' महाजनींनीं लिहिले आहे, ती बहुधा यावेळचीच असावी. मिलस्पेन्सरचे ग्रंथ वाचून अलीकडचे तरुण बिघडतात, या माधवरावांच्या विधानाला, आगरकरांच्या चारित्र्यशुद्धतेबद्दल ग्वाही देऊन, महाजनींनीं खोडून काढलें. पण माधवरावांच्या मनाला तो प्रसंग झोंबला होता, यांत संशय नाहीं.

ता. १८ मे रोजीं माधवरावांचें वक्तृत्वसभेंत समारोपादाखल भाषण झालें. 'कौन्सिलांतले कामकाज' हा एक वक्तृत्वाचा विषय होता, त्याचा समारोप माधवरावांनीं पुढीलप्रमाणे केला:—

इं प्रजी राज्यांतली शिस्त म्हटली म्हणजे कोणतीही गोष्ट मागितल्यानें न मिळणें, ही होय. तिला दहापांच वर्षे जावीं लागतात. एकप्रकारें ही शिस्त चांगली आहे. याकरितां कायदेकौन्सिलांत लोकनियुक्त सभासद पाहिजेत, असें म्हणण्यास जेव्हां आज आपण प्रारंभ करू, तेव्हां दहापांच वर्षांनीं ही गोष्ट होणारी आहे. लार्ड रिपन साहेबांनीं मोठ्या उदारपणानें जे हक्क आपणास दिले आहेत, ते चांगल्या रीतीनें चालण्यास वरच्या प्रतीचे हक्क सपादन करण्याची आवश्यकता आहे. लोकलबोर्डें सुरळित चालण्यास चांगल्या कळकळीचे लोक कायदेकौन्सिलांत पाहिजेत. हल्लीची मंडळी चांगली नाही, असे नाहीं.

सरकारने नेमलेली किल्येक माणसें इतकीं चांगली आहेत कीं, त्यांची निवड आपण करून देऊं. नेमलेलीं माणसें निवडलेल्या माणसांइतकें चांगलें काम करीत आहेत. पण लोकांनीं निवडून दिल्यानें त्यांच्यावर एकप्रकारची जबाबदारी राहिल व आपल्या पाठीशीं लोकमताचे बळ आहे, व लोकमताचे आपण मुख आहोंत, असे त्यांस वाटल्यानें ते जास्त ठासून बोलतील व प्रत्येक गोष्ट जास्त नेटानें करतील.

दुसरा विषय 'एकत्र रहाण्याची चाल' हा होता. त्याबद्दल माधवराव म्हणाले:—

एकत्र रहाण्याची चाल सोडा, असें म्हणणें म्हणजे परक्या चाली उचलणें असा आग्रह धरल्यासारखें होत नाहीं. स्मृतिकालानंतरचे ग्रंथ अविभक्त कुटुंब-पद्धतीला विरुद्ध आहेत. मालमसेंत स्त्रियांचा हिस्सा ठेवल्याचें या ग्रंथांत आढळतें. एकत्र रहाण्याची चाल मोडण्याचा प्रयत्न जुनाच आहे, पण ही चाल मात्र मोडली नाही. अलीकडची दिवाणी कोर्टे विभक्त रहाण्याच्या पद्धतीचा पुरस्कार करीत आहेत....कोणतीही नवी गोष्ट एकदम अंमलांत येणार नाही. सोयी सोयीनेंच अमलांत आणली पाहिजे व उतावीळपणा करून उपयोग नाही. अविभक्त कुटुंबपद्धतीनें निरुद्योगीपणा व आळस वाढतो. दुसऱ्याच्या कमाईवर टपून बसण्याची संवय जडते. वाटणीच्या पायीं शेंकडो कुटुंबे दिनावस्थेस पोचली आहेत. संचित द्रव्याचे तुकडे तुकडे होऊन त्याचे कवडीपर्यंत विभाग झाल्याने तिचा उपयोग समाजास अगर व्यक्तीस होत नाही. या व अशा अनेक कारणांकरितां एकत्र रहाण्याच्या चालींत फेरफार केला पाहिजे.

वक्तृत्वपरीक्षणार्थ तुकाराम महाराजांचा एखादा अभंग नेमण्याची वहिवाट होती. माधवरावांनीं त्यासंबंधी आपल्या उपजत व कमावलेल्या प्रेमळपणाने निरूपण केले. व चौथा विषय 'शेतकीची स्थिति' हा होता, त्याबद्दल ते म्हणाले:—

तीस वर्षीपेक्षा हल्लीं शेतकीची स्थिति चांगली आहे. शेतकऱ्यांचे धान्य बाजारांत सुलभ रीतीनें जातें व दुसऱ्या अनेक सुधारणा झाल्या आहेत. दहा

वर्षामार्गे दुष्काळ पडला तेव्हां स्थिति खालावली, तरी पण आजची स्थिति तीस वर्षांमागल्या स्थितीपेक्षा चांगली ठरते. जंगलाच्या कायद्याने व कराने त्रास होत नाही, व त्रास दूर होण्याकरितां प्रयत्न करूं नये, असें माझे म्हणणे नाही. कालव्याने किंवा विहिरीच्या पाण्याने भिजणारी जमीन कमी आहे, असें वक्ते म्हणाले, पण आंकडे पाहिल्यास ते खरे ठरत नाही. देशांत इतर व्यापारधंदे वाढल्याने रिकाम्या वेळांत शेतकऱ्यांना धदा मिळतो व त्याने त्यांची स्थिति सुधारणार आहे, ही गोष्ट विशेष रीतीने लक्षांत ठेवली पाहिजे, त्या लोकांत विद्याप्रसार होणे, सरकारी देणे कायमचे ठरणे, हेही उपाय शेतकी सुधारण्यास उपयोगी पडतील व ते आपण केले पाहिजेत.

याच भाषणांत माधवरावांनीं वतनी जमीनदार वर्गाचे (Aristocracy) समर्थन केले आहे. या वर्गाचा देशास उपयोग आहे व तो फार आहे, असे माधवराव म्हणाले.

वक्तृत्वसभेनंतर वसंतव्याख्यानमाला सुरू झाली. ता. २१ मे रोजी कै. रा. व. काशिनाथ बाळकृष्ण मराठे यांचे ' धर्मविचार ' या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यात्यांचे आभार मानण्याचे काम बहुधा माधवरावांकडेच असे. त्यांनीं यावेळीं आभार मानतांना डेक्कन कॉलेजांत झालेल्या प्रकाराबद्दलची आपल्या मनांतली मळमळ काढून टाकली. धर्माची अवहेलना केल्यास ती त्यांच्या मर्मी कशी लागत असे, याचे हें एक उदाहरण आहे. ते म्हणाले:—

व्यवहारशास्त्रांची उन्नति झाल्याने धर्माचा लोप होत नाही. ज्यांची पुस्तके वाचून आमची नवीन मंडळी नास्तिक मार्गांत उडया मारते, त्यांनीं हे व्यवहारशास्त्र देखील जगाच्या मुळाशी ज्ञानसंपन्न तत्त्व आहे, असें कबूल करतात, इकडे लक्ष दिलें पाहिजे. अंगवस्त्राप्रमाणें आम्ही धर्म बगलेंत मारतो, हें म्हणणें खोटें आहे. स्पेन्सर टिंडाल यांच्या मताचे धर्म हवा म्हणणारे विद्वान् आहेत. अमूकच धर्म ध्या, असें मी म्हणत नाही. अनास्था मात्र उपयोगी नाही. ज्यानें

त्यानें आपापल्या बुद्धीप्रमाणें धर्मविचार करावा. पूर्वजांच्या धर्मविचारांतला उणेपणा मान्य केला पाहिजे.

या भाषणापूर्वी एकच दिवस कुंट्यांच्या अध्यक्षतेखाली नूतन मराठी विद्यालयाचा वार्षिक समारंभ साजरा करण्यांत आला होता. तेथें माधव-रावांनी शिक्षणासंबंधी मोठे मननीय विचार सांगितले. ते म्हणाले:—

हल्लींच्या आमच्या शाळा म्हणजे खरोखर शाळा नव्हेत. तर निरनिराळे कांहीं विषय शिकविण्याचे वर्ग आहेत. घरच्या माणसांना मुलांच्या शिक्षणाकडे पहाण्याला वेळ नाही, म्हणून ती त्यास शाळेंत पाठवितात, तर त्यांची सर्व प्रकारें सुधारणा झाली पाहिजे. नीति सुधारली पाहिजे, शरीर सुधारली पाहिजेत.

अशा सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. शहरांतलें व खेड्यांतलें शिक्षण सारखें नसावें. धर्मशिक्षण पाहिजे. पूर्वीच्या परंपरा बदलून नव्या सांच्यांतून ओतून काढण्याची पद्धत अनिष्ट आहे. पजाब बंगालमध्ये धर्मशिक्षण देणारे महात्मे आहेत. इतर प्रांतांत नाहीत. याकरिता महाराष्ट्रातल्या जोश्यांना धर्मशिक्षणाकडे लावून त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. नगराच्या शाळांतून अशी व्यवस्था पाहिजे. पोहणे घोडयावर बसणें, या कला त्यांस शिकविल्या पाहिजेत.

ता. २४ मे रोजी ग्रंथकारांचें दुसरें संमेलन भरले. एकंदर थाट पूर्वीसारखाच होता. फारसे ग्रंथकार आले नाहीत. ग्रंथकारांची पत्रे आली होती. यापेक्षां जास्त माहिती आढळत नाही. जूनच्या पहिल्या तारखेस 'पुढारी' या विषयावर माधवरावांचे लहानसें भाषण झाले. पुढारी दोन प्रकारचे असतात. विचारवान् (men of ideas) आणि क्रियावान् (men of action). पहिल्या वर्गाचे लोक जगास माहित नसतात. येशूख्रिस्त, हें या वर्गांतल्या पुढार्याचें उदाहरण आहे. शिवाजी हा दुसऱ्या वर्गांतला पुढारी होता. पुढारी निपजायला जनसमूहाची तयारी व ईश्वरीकृपा अशी दोन कारणे लागतात. त्यांतलें दुसरें कारण जास्त महत्त्वाचें आहे, अशा अर्थाचें माधवरावांचें भाषण

झालें. याच दिवसांत शिवाजीमहाराजांच्या समाधीचा जोर्णोद्वार करण्यासाठी एक सभा झाली. माधवराव हजर होतेच, त्यांचा व्यवस्थापक मंडळींत समावेश करण्यांत आला. ता. ४ जून रोजी मोडकांचें हिंदी व्यापारासंबंधी विचारपरिप्लुत भाषण झालें. रीतीप्रमाणें आभार मानतांना माधवरावांनी जी माहिती सांगितली, तिचा सदैव उपयोग होणारा असल्याने विस्तारपूर्वक ती सादर केल्यास अप्रस्तुत ठरणार नाही. ते म्हणाले:—

संस्थानिकांनी इंग्रजसरकाराप्रमाणें व्यापारांत मन घालावें, याचा अर्थ त्यांनी हिंग जिऱ्याची दुकाने घालावी, असा नाही. एकत्र भांडवलाच्या जोरावर व्यापार करण्याची पद्धत आमच्या लोकांना परिचित नाही. शिवाय भांडवलाची बाण सामान्य जनतेला भासणारी आहे. संस्थानिकांनी आपला पैसा भांडवलाच्या रूपानें व्यापारांत घालावा.

येथील राज्यकर्ते म्हणजे इंग्लंडचा जनसमूह. त्याच्याच तंत्रानें राज्य चालतें. इंग्लंडचा माल अमेरिका व फ्रान्स या देशांनी बंद केला. समानशक्तीच्या राष्ट्रांस अप्रतिबंध व्यापार मानवता. दुबळ्या देशाला खुला व्यापार मारतो, म्हणून त्याला विशेष सवलती पाहिजेत. व्यापारांत सरकार हरकती उत्पन्न करील. लॅकाशायर, मॅचेस्टर यांचे येथील सरकारावर दडपण आहे. पण अडचणी ओळखून प्रयत्न करण्यास हरकत नाही. कारखाने काढले पाहिजेत.

लूथरच्या पूर्वी धर्मसंबंधी तत्वे अगम्य आहेत, असा लोकांचा समज होता. लूथरने तो दूर केला व तेव्हांपासून युरोपच्या सुधारणेस प्रारंभ झाला. कारखाने, वगैरेची शक्ती, हे सुधारणेचें मूळ समजणें चुकीचें आहे. नीति, धर्म, वगैरे गोष्टींचा काही उपयोग नाही, असें म्हणणें म्हणजे राष्ट्र बनण्यास लागणारे गुण विसरणें होय.

यानंतर टिळू नांवाच्या एका गृहस्थाचे 'स्त्रियांचे हक्क' याविषयावर व्याख्यान झालें. मलबारीची टिपणें लोकांच्या चर्चेत आल्या-

पासून माधवरावांना या विषयाचा ध्यास लागला होता व ते धर्मग्रंथांतून स्त्रियांच्या हक्काबद्दलचीं वचने गोळा करित होते. सदर व्याख्यान झाल्यावर समारोप करतांना माधवराव म्हणाले:—

वेदाच्या काळीं किंवा त्याच्या पूर्वी स्त्रियांची स्थिति चांगली नव्हती. स्मृतिकाळांत ती सुधारली. स्त्रियांना स्वतंत्रता देणे म्हणजे समुद्रापलीकडच्या परक्याचे अनुकरण करणें नव्हे, परक्यांचें अनुकरण म्हणणाऱ्या लोकांना आपल्या पूर्वेतिहासाचें स्मरण असत नाही. त्या जुन्या उज्वल काळाचा खरा अभिमान त्यांना नाही.

बोलतां बोलतां आपण या विषयाचे विवेचन दुसरीकडे कोलें आहे, असें माधवरावांनीं याप्रसंगीं सांगितले. पंडित नारायण केशव वैद्य नांवाच्या एका गृहस्थाने १८५६ सालच्या विधवाविवाहाच्या कायद्यासंबंधीं सर्व वाङ्मय गोळा करून एक संग्रहग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्याची प्रस्तावना माधवरावांनीं लिहिलेली असून त्यांत स्त्रियांच्या हक्कांचा हिंदुस्थानांतील उदयास्त वर्णिलेला आहे. Rise and Decay of female rights in India या नांवांचा एक निबंध पुष्कळ शोधूनदेखील सांपडला नाहीं, असे माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निबंधाचा संग्रह प्रसिद्ध करणाऱ्या एका संपादकाने गाऱ्हाणे गाडले आहे. वैद्यांच्या पुस्तकाचा उपोद्घात हाच तो निबंध होय, असे मानण्याला वरील विवेचनांत प्रमाण आहे.

दरम्यान मधल्या काळांत माधवरावांची कायदेकौन्सिलांत नेमणूक झाली. सगळ्या पुणेंकरांना अतिशय आनंद झाला. ता. ७ जून रोजीं या आनंदाप्रीत्यर्थ माधवरावांना हीराबागेंत पुणेंकरांनीं टोलेजंग मेजवानी दिली. मेजवानीच्या कामांत एक सरदार श्रीमंत रंगराव अप्पा पुरंदरे यांनीं पुढाकार घेतला होता. मेजवानीचीं निमंत्रणें त्यांच्या

सहीनें वाटण्यांत आलीं होती. मेजवानीनंतर भाषणें झालीं. माधवरावांनीं नोकरी सोडून लोककार्यांत पडावे, असा उपदेश त्यांना वारंवार केला जात असे. १८७८ सालीं ते आजारी पडले, तेव्हां अनेकविध कामें संभाळण्याचा बोजा अंगावर घेतल्यामुळें त्यांची प्रकृति पुनः पुनः बिघडते, यासाठीं त्यांनीं नोकरीचे एक ओझे कमी करावें, असे कित्येक वृत्तपत्रांनीं लिहिले होते. फडक्यांच्या बंडानंतर हे विचार पुष्कळांनीं माधवरावांच्या कानावर घातले होते. याप्रसंगीं माधवरावांनीं नोकरी सोडल्यास त्यांना कौन्सिलांत जास्त निर्मांडपणानें लोकपक्षाची बाजू मांडतां येईल, असे एकदोघांनीं उद्गार काढले. मेजवानीबद्दल आभारप्रदर्शन करतांना माधवरावांनीं यासंबंधीं पुढीलप्रमाणें खुलासा केला आहे. ते म्हणाले—

मी काय करावे याबद्दल पुष्कळजण मला उपदेश करतात, त्यांचा मी आभारी आहे. व्यवहारांत एक गोष्ट धरून चालत नाहीं. तसेंच लोककल्याणाचे आहे. एकाच गोष्टीबद्दल एकमत म्हणजे एकी असें मी समजत नाहीं. ठशांतल्या नाण्यासारखी आमच्या मताची स्थिति आहे. हा दोष नाहीसा झाला पाहिजे.

जातां जातां सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे माधवरावांचा यावर्षीं प्रथमच फोटो काढण्यांत आला, ही होय. माधवरावांना फसवून फोटोचा बेट पुणेकरांनीं तडीस नेला. माधवरावांच्या फोटोबद्दल 'केसरी' पत्रांत एक स्वतंत्र स्फुट आहे.

जूनच्या तेरा तारखेला माधवरावांचे Limits and conditions of State legislation in social matters या विषयावर व्याख्यान झाले. वैद्यांच्या ज्या पुस्तकाचा मागे उल्लेख केला आहे, त्यांत या भाषणांतले बहुतेक सर्व विचार गोंवले आहेत. माधवरावांच्या स्वतंत्र व्याख्यानांच्या दिवशीं श्रोत्यांच्या गर्दीचा दरसाल तोबा उडत असे.

पण यावर्षी विशेषच गर्दी झाली होती, असे तत्कालीन वृत्तपत्रांतून आढळते. कित्येक युरोपियन अधिकारी आले होते. व्याख्याण जवळ जवळ तीन तास चालले होते. माधवराव मलबारींच्या चळवळीकरितां जमीन कशी तयार करित होते, याची कल्पना या दिवसांतल्या चळवळीवरून येते.

माधवरावांनीं या दीड महिन्यांत काढलेल्या धर्मपर उद्गाराकडे 'केसरी'चे तत्कालीन संपादक आगरकर यांची बारकाईनें नजर होती आणि माधवराव डेक्कन कालेजात घडलेल्या प्रकाराबद्दल जसे बोलत होते, तसेंच आपण एकदां त्यांच्या डोळ्यांत अंजन घालवें, या विचारांत आगरकर होते. नूतन मराठींतल्या व्याख्यानानंतर 'केसरी'नें गर्जना केली. त्या व्याख्यानांत नीतिशिक्षण, धर्मशिक्षण पाहिजे, या विषयाचा ऊहापोह करता करतां नवीन नीतिशिक्षणाची व्यवस्था होत नसेल तर जुनी रामरक्षा, पवमान वगैरे स्तोत्रे मुलांना शिकवावीं, असें सांगण्यापर्यंत माधवरावांनीं मजल मारली. आगरकरांनीं या वाक्याला इतर विवेचनातून बाहेर ओढून 'आनरेबल रा. ब. रानडे बाटले' या मथळ्याचा सणसणीत अप्रलेख लिहिला. या टीकेबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सभासदांवर माधवरावांच्या मित्राकडून पुढे कानपिळीचा आठवण रहाण्याजोगा प्रयोग झाला.

ता. १५ जून रोजी लवादकोर्टाचा वार्षिक समारंभ झाला. लवादकोर्टाची स्थापना १८७९ सालात झाली. त्यांच्या वार्षिक समारंभाला बहुधा माधवराव हजर असत. या वर्षी तेलंग, वेडरवर्न, देशमुख वगैरे मंडळी हजर होती. न्यायखात्याच्या सुधारणेबद्दल माधवरावांचे कांहीं विचार या प्रसंगी व्यक्त झाले आहेत. ते असे:—

पंचांकडून न्याय घेण्याची पद्धत जुनी आहे. १८२७ पर्यंत ती चालू होती. १८३५ मध्ये पंचांनी कांहीं चूक केली व त्यास शिक्षा झाल्या आणि या व्यवस्थेचा पाय मार्ग आला. दिवाणीकोर्टात येणाऱ्या खटल्यापैकी शेरकडा २५ खटले भानगडीचे असतात. बाकी ७५-८० खटले बिनभानगडीचे असतात. ते पंचामार्फत तुटण्यास कांहीं हरकत नाही. त्याला न्यायकोर्टाची जरूरी नाही. होजाऱ्यापाजाऱ्याचें खटले आपण तोडतो, ही पद्धत लुप्तप्राय झाली. गांवांतले लहानसहान खटले पंचांनी तोडल्यास द्वेष माजत नाही व खर्च कमी होतो. १८७९ साली लवाद कोर्टें मिळालीं. पण नवी पद्धत म्हणून अधिकार देण्यांत आला नाही, पण गेल्या पांच वर्षांतल्या कामावरून जास्त हक्क मागण्यास हरकत नाही. पंचाच्या गुणाचे एकमेकावर वजन पडून निकाल चांगला होतो. पांचामुखी परमेश्वर यालाच म्हणतात. मुलकी व फौजदारी कामें एकाच अधिकाऱ्यांकडे असतात. फौजदारी काम मुन्सफाकडे दिल्यास त्याचें काम वाढेल. स्थानिक स्वराज्य किंवा बोर्डें यांच्या कचेऱ्यांना पंचांचीं कोर्टें जोडून दिल्यास स्थानिक स्वराज्याचे पाऊल पुढें पडेल. लहानसान दिवाणी कामें लोकांनी संभाळल्यास फौजदारी कामे दिवाणी अंमलदाराकडे देता येतील.

वरील उतारे वाचून प्रत्येकाला माधवरावांच्या अष्टपैलू बुद्धिमत्तेची व स्वतंत्र विधायक विचारशक्तीची जाणीव झाल्याशिवाय रहाणार नाही व त्याचदृष्टीने थोडा विस्तारदोष पत्करून ते उतारे येथें सादर केले आहेत. त्यांतले माधवरावांचे कित्येक विचार आजच्या काळांत देखील उपयोगी पडण्याला हरकत नाही. जून महिन्यांनंतर जुलै व आगस्ट या दोन महिन्यांत पुण्याच्या सार्वजनिक जीवितामध्ये विशेष उलाढाली घडल्या नाहीत. सप्टेंबरांत पुनः माधवराव आणि त्यांच्या प्रबोधकारक सभा आढळतात. त्या महिन्याच्या सुरवातीस थिआसफी पंथाचे प्रचारक कर्नल अल्काट पुण्याला आले. माधवरावांनी याप्रसंगी पुनः एकदां शाळांतल्या नीतिशिक्षणाची महती गाडली. अर्धा सप्टेंबर

गेल्यावर पुण्याच्या फीमेल हायस्कूलचा पहिला वार्षिकांत्सव झाला. महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे त्यावेळीं पुण्यास आलेले असल्याने त्यांना अध्यक्षस्थान देण्यांत आले. होते माधवरावांनीं आभार मानतांना अतिशय जोरदार भाषण केले. 'आम्ही आपल्या पायांवर उभा राहून सरकारची हातसोडवणूक करूं' असा त्यांच्या भाषणांतला मुख्य मुद्दा होता. श्री. सयाजीरावांचे जाहीर रीतीनें आभार मानण्याचा माधवरावांना यापूर्वीं याच महिन्यांत दोनदा प्रसंग आला होता. एक, न्यूइंग्लिश स्कुलांत व दुसरा, मराठे मंडळींत. दोन्ही ठिकाणीं त्यांचीं महत्त्वाचीं भाषणे झालीं, परंतु दुसऱ्या ठिकाणचे भाषण जास्त महत्त्वाचें झालें.

पुण्यास १८७४ सालीं जोतीराव गोविंदराव फुले या प्रसिद्ध व्यक्तीनें 'सत्यशोधक' नांवाचा समाज स्थापन करून ब्राह्मणांच्या सामाजिक वर्चस्वाचा जुनाट आणि भक्कम वृक्ष पोंखण्याचें कार्य हातीं घेतले. सत्यशोधक समाज काढण्यापूर्वीं त्यांनीं स्वजनसेवा पुष्कळच केली होती. महाराष्ट्रांतल्या ब्राह्मणेतर जनतेला साक्षर करण्याची कामगिरी फुल्यांनींच आरंभली. जातिभेदाच्या नाशासाठीं ते ब्राह्मणांच्या वर्चस्वावर प्रहार करित होते, यामुळे त्यांनीं ब्राह्मणेतरांतला श्रेष्ठकनिष्ठभाव पुष्ट होऊं दिला नाहीं. त्यांनीं शूद्र, अतिशूद्र असला पंक्तिप्रपंच सोडून अंत्यजांना शिक्षण देणारी शाळा घातली. सरकारांतून त्यांचा उत्तम गौरव झाला. फुल्यांच्या उपदेशाचा परिणाम हळू हळू कसा दिसूं लागला याचे एक तत्कालीन ताजें उदाहरण देणें उचित आहे. १८८४ च्या जुलई महिन्यांत ब्राह्मण सावकार, भट, जोशी, ब्राह्मणेतराना फसवितात, लुटतात, नागवितात, याचा

सरकारने विचार करावा, अशा अर्थाचा एक अर्ज जुन्नर तालुक्यांतले कुणबी, माळी व इतर शेतकऱ्यांनी सरकारकडे पाठविला होता. सवतासुभा स्थापन करणाऱ्या मराठे मंडळींनी १८८५ साली श्री. सयाजीरावांना वेगळी आपल्या पंधातर्फे पुण्यास पानसुपारी दिली. याठिकाणी भांडारकर व माधवराव यांना निमंत्रण होते. माधवरावांचे या स्थळी 'मराठे व महाराष्ट्र' यासंबंधी 'अत्युत्कृष्ट भाषण झाले' एवढाच उल्लेख वृत्तपत्रांतून सांपडतो. दुर्दैव हे की, समग्र भाषण कोणीच प्रसिद्ध केले नाही. या भाषणाने मराठे मंडळीच्या डोक्यांतला ब्राह्मणद्वेष नाहीसा होईल व त्यांचे डोळे उघडतील, अशी सदाशा त्यावेळी ज्ञानप्रकाश पत्राने व्यक्त केली आहे.

या वर्षी पुण्यास स्थानिक स्वराज्याचा नवा उदार कायदा अंमलांत यावयाचा असल्याने मोठी गडबड उडाली होती. माधवरावांचे स्नेही कुंटे यांनी पेठोपेठी स्थानिक स्वराज्याविरुद्ध व्याख्याने देण्याचा धूम धडाका लावला होता. म्युनिसिपाल्ट्या म्हणजे राजकीय शिक्षणाच्या प्राथमिक शाळा, अशी माधवरावांना जाणीव असल्यामुळे त्यांनी प्रत्येक जिल्हाच्या शहरांत होतकरूं मंडळींना निवडणुकींत भाग घेण्याची चेतना दिली होती. सार्वजनिक सभेमार्फत वारंवार सरकारकडे अर्ज पाठवून लोकांच्या हातांत म्युनिसिपाल्ट्या देण्याची माधवरावांनी खटपट केलेली होती. ती १८८५ साली फळास आलेली पाहून त्यांना आनंद व्हावा, त्यांचा उत्साह वाढावा, हे योग्यच होतें. माधवरावांच्या प्रत्यक्ष सह्यामसलतीमुळे पुण्याच्या निवडणुकींत विशेष चैतन्य दिसत होतें; परंतु माधवरावांचे बालस्नेही कुंटे यांना यावेळी विक्षिप्तपणाची लहर आली. एकदां माधवरावांचा व त्यांच्या खटका उडाला. त्यांत कुंट्यांना

माघार ध्यावी लागली, पण त्या योगाने गप्प बसण्याचे सोडून ते पेठोपेठी व्याख्याने देत सुटले. या व्याख्यानांतून कुंटे माधवरावांची नांव घेऊन उघड उघड नालस्ती करीत होते. कुंट्यांच्या दुष्परिणामांची भीति नसती तर माधवरावांनी या नालस्तीची पर्वा केली नसती, पण कुंट्यांच्या भाषणांनी सरकारचा विपरीत ग्रह करून दिल्यास स्थानिक स्वराज्याची अगदी नजीक आलेली प्राति लाबणीवर पडेल, असा रंग माधवरावांना दिसू लागला, म्हणून माधवरावांनी कुंट्यांच्या वक्तृवाला खीळ घालण्याचे ठरविले व रास्त्याच्या पेठेतील त्यांच्या एका व्याख्यानाला माधवराव जातीने हजर राहिले. कुंट्यांच्या व्याख्यानाला सुरुवात होऊन वक्तृवाला भरती चढू लागली असेल नसेल, इतक्यांत माधवरावांची स्वारी हलकेच आत आली. श्रोतृगण खुर्च्याटेबलांच्या अभावी भुईवरच बसला होता. त्यांतच माधवराव बसले. त्यांना पहातांच श्रोत्यांकडे कुंट्यांनी पाठ फिरविली आणि मागल्या भितीकडे तोंड करून जिभेचा पट्टा कांहीं वेळ चालू ठेवला. पण कुंट्यांचे अवसान अशा स्थितीत फार वेळ टिकणे शक्य नसल्याने त्यांचे व्याख्यान थोडक्याच वेळांत आटपले व कुंटे खाली बसले. माधवरावदेखील आपली जागा सोडून कुंट्यांजवळ जाऊन बसले. सभा बरखास्त झाल्यावर 'माझ्या गाडीतून फिरायला येता कां?' असें माधवरावांनी कुंट्यास विचारलें. कुंट घुश्शांत होते. त्यांनी 'मला तुमच्या गाडीतून फिरायला जाण्याची इच्छा नाही' असा तुसडा जबाब दिला व ते दाराशी उभ्या असलेल्या आपल्या वाहनांत जाऊन बसले. माधवराव मुकाट्याने त्यांच्या मागोमाग गेले व 'बरें तर, तुम्हांला जर माझ्या गाडीत बसावयाचें नसेल तर मी तुमच्या गाडीत

बसतो ' असे म्हणून त्यांनी आपले शब्द खरे केले. आतां कुंट्यांना कांहींच करतां येईना. त्यांनी माधवरावांना बसू दिले व दोघेही फिरायला गेले. फिरण्याच्या वेळांत माधवरावांचा व कुंट्यांचा मतभेद समूळ विराम पावला व दुसऱ्या दिवसापासून कुंट्यांची या विषयावरील व्याख्याने साफ बंद पडली. लोकहितासाठी कित्येकदां माधवराव कसे उपाय योजीत असत, याचें हे एक उदाहरण आहे.

आमचीं विद्यापीठें सुधारलीं पाहिजेत, ही तक्रार विद्यापीठांच्या पांच-वीलाच पुजली आहे, असे म्हटल्यास हरकत नाही. मधून मधून या तक्रारीचा कोणी पुरस्कर्ता निघाला म्हणजे तिचा बराच गवगवा होतो. यावर्षी मागे उल्लेखिलेले वायू. एन्. रानडे यांनी एक सभा भरवून सप्टेबरांत विद्यापीठाच्या सुधारणेची योजना लोकांपुढें मांडली. माधवराव हजर होतेच. सभेला पोरसबदा व्यक्तींची बरीच गर्दी होती आणि त्यांपैकी पुष्कळांनी वादविवादाची गंभीरता घालवून बाष्कळपणा आरंभला, तेव्हां माधवरावांना जरा रागाच्या शब्दांत उपदेश करावा लागला. ज्या विषयाचा कधी पूर्ण विचार केला नाही, त्या विषयांत, जणू काय आपण त्यातले निष्णात पंडित आहोंत, अशा फाजील आत्मविश्वासाने निर्धास्तपणें तोंड घालण्याची संवय चांगली नाही. ज्या विषयावर बोलायचे असेल त्या विषयाचे सांगोपांग ज्ञान संपादन करावे आणि मग बोलवें, असा त्यांनी बोध केला. ज्या विषयाची आवड नाही, तो विषय परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना अभ्यासावा लागतो, त्यामुळे चिकाटीचे गुण त्यांमध्ये उत्पन्न होतात. विद्यार्थ्यांना चांगल्या संवयी लावणे, त्यांच्या अंगांतले गुण वाढविणे, हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. मॅट्रिकची परीक्षा ही ज्ञानार्जनाची अंतिम सीमा नसल्याने जर सुधारणा कराव-

याची असेल, तर पदवीचा अभ्यासक्रम वाढविण्याबद्दल शिफारस करावी, मॅट्रिकच्या क्रमांत ढवळाढवळ करण्याची सांप्रत आवश्यकता नाही, असेही ते आणखी म्हणाले. यावेळीं आगरकर व टिळक ही जोडी या सभेत होती. त्यांनीं माधवरावांच्या विचारास दुजोरा दिला.

हितकर परंतु अप्रिय उपदेश करणाऱ्या लोककल्याणचिंतकांच्या अंगी त्याचे कित्येक देशबांधव किंवा नगरबांधव गौरसमजुतीनें कसे त्रिचित्र दोष चिकटविण्याचा प्रयत्न करतात, याचे माधवरावांच्या बाबतीत यावर्षी पुण्यास एक उदाहरण घडले. माधवरावांनीं सुमारे दहा वर्षामागे खरेदी केलेल्या घराच्या मागल्या बाजूस एक विकाऊ जागा होती. दहापांच जणांनीं ठरविलेली किंमत रीतसर रोख देऊन ती जागा माधवरावांनीं विकत घेतली. परंतु कित्येक दुष्ट माणसांनीं या साध्या व्यवहाराचा विलक्षण विपर्यास केला आणि जगामध्ये 'अप्रमाणिकपणाने म्युनिसिपालटींतल्या लोकाकडे वजन खर्चून भीड घालून थोड्या किमतीत ही जागा माधवरावांनीं उपटली' अशा खोट्या कंड्या पिकविल्या. बरेच जण म्हणूं लागले की, कारण नसतां माधवराव म्युनिसिपालटीच्या भानगडीत पडतात, याचें कारण ऋष्यासारख्या स्वार्थाशिवाय दुसरें काय असणार ? या खरेदीचा बभ्रा यावेळच्या वृत्तपत्रांतून असून म्युनिसिपालटीच्या बैठकीत त्यासंबंधीं श्रोतरे होऊन समजूतदार शंकितांचे पूर्ण समाधान झाल्यानंतर हा वाद निकालांत निघाला व मग त्याविषयी लोक बोलेनासे झाले.

सरकारची नोकरी, कायदेकौन्सिल, नियाच्या व नैमित्तिक सभा वगैरे कामें संभाळून माधवराव या वर्षी—विशेषतः या वर्षाच्या उत्तरार्धात—

आणखी एका हेतूला मूर्तस्वरूप देण्याच्या नादांत होते. आजवर प्रत्येक प्रांतानें राजकारणाची व सुधारणची चळवळ केली. यावर्षी तिचे एकीकरण करून सगळ्या प्रांताना एका महत्त्वाकांक्षेच्या सूत्रानें बांधण्याची चळवळ पत्रोपत्री पुढारी मंडळींत सुरू होती. अशा महत्त्वाच्या कामांत माधवरावांची मसलत न घेतली जाणें शक्यच नव्हते. सर्व हिंदुस्थानांतल्या पुढाऱ्यांचा विनसरकारी राजकीयसंघ निर्माण करण्याचा पुढाकार ह्यमसाहेबांनीं घेतला होता. सुदैवाने यावेळीं वरिष्ठ सरकाराची अनुकूलता होती. पहिल्या वर्षी प्रस्तुत संघाचे अध्यक्षस्थान मुंबईचे गव्हर्नर लार्ड रे याना देण्याचे घाटत होते. पुण्याला माधवरावांचा जम उत्कृष्ट असल्यामुळे तेथे हे कार्य सहज करतां येईल असा माधवरावांचा अंदाज होता व त्याप्रमाणे पुण्याला तयारी चालली होती. पण दैवानें आयत्या वेळीं सदर बेतास खो घातला आणि काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचा मान मुंबईशहराला मिळाला. पुण्यास महामारीचा फेरा येऊन काँग्रेसची बैठक मुंबईला नेणे भाग पडलें. काँग्रेसची सिद्धता चालू असतां सामाजिक सुधारणेचा संघ उत्पन्न करावा, अशी माधवरावांची इच्छा होती व त्या अर्थाचा पत्रव्यवहार त्यांनीं चालविला होता. हे वर्ष संपतां संपतां माधवराव नगरास गेले होते. तेथें कै. गोविंद वासुदेव कानिटकर हे त्यांचे तरुण मंडळींतले एक स्नेही होते. माधवराव तडक त्यांच्या घरीं गेले व लेखनाचे साहित्य मागून घेऊन दोन तीन तास पत्रे लिहिण्यांत गर्क झाले. कानिटकरांना माधवरावांच्या पत्रलेखनाचा हेतु पुढे बऱ्याच दिवसांनीं समजला. काँग्रेसची बैठक जवळ जवळ आल्यानें माधवरावांनीं त्यासंबंधी आपल्या स्नेहीवर्माला पत्रे लिहिलीं, असा संभव कानिटकरांनीं ' माझ्या स्मरणवर्णीतली

कांहीं पानें' या मथळ्याखाली सुधारकांत १९०१ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या आठवणींत, व्यक्त केला आहे.

डिसेबराच्या अगदीं अखेरीला मुंबईला कांग्रेसची बैठक झाली आणि त्या बैठकींतच सामाजिक परिषदेचा पाया घालण्यांत आला. दि. व. रघुनाथराव, काशिनाथ त्रिंबक तेलंग, यांची सामाजिक सुधारणेवर अत्यंत परिणामकारक भाषणे झालीं. रघुनाथराव यांचे 'हिंदू विवाहाचा कायदा' या विषयावर व्याख्यान झाल्यावर माधवरावांनीं संस्कृत धर्मग्रंथांतल्या अनेक वचनाच्या आधाराने प्राचीनकाळीं बालविवाहांचा प्रचार नव्हता, आजची बालविवाहाची रूढि शास्त्रवचनांना आणि संस्कृतीच्या रहस्याला सर्वथैव सोडून आहे, आज बालविवाहाला पुष्टि देणारी जीं कांहीं शास्त्रवचने प्रंथांतून कोठे कोठे आढळतात, तीं मागाहून घुसडलेलीं आहेत. बालविवाहाचा पुरस्कार आणि विधवाविवाहाचा निषेध, केवळ अज्ञानाने व भ्रमाने केला जातो. हा भ्रम व हे अज्ञान दूर करण्याला कायद्याची मदत घ्यावी लागली तरी हरकत नाही,' असे अत्यंत जोराचे भाषण केले. तेलंगांनीं माधवरावांच्या विचारांना सर्वस्वी अनुमोदन दिलें, परंतु सरकारी कायद्याच्या बाबतींत मतभेद दर्शविला. माधवरावांचें यावेळचे समग्र भाषण कोठेच आढळत नाही. त्याचा जो सारांश कित्येक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला आहे, त्यावरून पंडित नारायण केशव वैद्यांच्या पुस्तकास जोडलेल्या प्रास्ताविक निबंधांतील विचारांचा त्यांनीं खुलवून विस्तार केला असावा, असें म्हणावयास हरकत नाही. या लेखाचा या वर्षाच्या हकीकतींत तीनदां तीन प्रकारें उल्लेख आला आहे. श्री. रमाबाईंनीं प्रसिद्ध केलेल्या माधवरावांच्या निबंधसंग्रहांत याचा समावेश झाला

असल्यामुळे जिज्ञासूंनी त्याचा प्रत्यक्ष परिचय करून घ्यावा. संप्रहाच्या ७० व्या पानांत त्याचा प्रारंभ झाला आहे. यांत सरकारी कायद्याच्या आक्षेपकांना भरपूर उत्तर आहे. स्त्रियांचे हक्क कोणत्या परिस्थितीमुळे न्हास पावले, याचा इतिहास वाचनीय आहे.

यास्थळी पहिल्या काँग्रेसच्या बैठकींत माधवरावासंबंधी एक 'आठवण'* देऊन पुढील इतिहासाकडे वळणे श्रेयस्कर आहे. काँग्रेस ही राजकीय संस्था असल्याने तिच्यांत भाग घेण्याला सरकारी नोकरांना मुभा नव्हती. परंतु माधवरावांना लोकहिताच्या कार्यांत आपण सरकारी नोकर आहो, याचे भान रहात नसे, कदाचित् सरकारी नोकरांना पाळावे लागणारे निबंध आपल्या वर्तनाचा किता घालून शिथिल करण्याचा त्यांचा हेतु असावा. कारण कांहीं असले तरी एवढे मात्र खरे की, सरकारी नोकरांनी काँग्रेसमध्ये भाग घेतां कामा नये, असा सरकारचा स्पष्ट हुकूम सुटेपर्यंत माधवरावांना काँग्रेसच्या बैठकींत उघडपणे पडण्याला दिक्कत वाटली नाही. पुढे आपल्या नोकराच्या वर्तनावर सरकार करडी नजर ठेवूं लागल्यानंतर माधवरावांनी काँग्रेसच्या कारभारांतून अंग काढून घेतले, पण आंतून त्यांची सर्वप्रकारें मदत होती. पहिल्या बैठकींत इंडियाकौन्सिलचा वाद चालू असतां त्यांत कांहीं चूक होऊं लागली, तेव्हां माधवराव आपल्या खुर्चीवरून उठले आणि मंडळीत येऊन त्यांनी लहानसें भाषण केले. ही आठवण रा. रामचंद्र मोरेश्वर साने, यांनी दिली असून माधवरावांच्या प्रस्तुत वर्तनाचा खुलासा होण्याकरितां त्यांनी लिहिलेले पुढील वाक्य महत्त्वाचें आहे. ते म्हणतात:—

* विविधज्ञान विस्तार वर्ष ४६ अंक १. प. ८.

आपण डेलिगेट नव्हे, प्रेक्षक आहों, असला भदाभंद त्यांच्या लक्षातही राहिला नाही. सार्वजनिक विषयांशी त्यांचें तादात्म्यच इतकें असे कीं, कृत्रिम भेदाकडे त्यांचें लक्षच जात नसे.

१८८६ सालांत माधवरावांचा बहुतेक सर्वकाळ अखेरपर्यंत फायनॅस कमिटीच्या कामामध्ये सिमला, मद्रास, कलकत्ता वगैरे ठिकाणीं गेल्यामुळे पुण्याच्या व पर्यायानें सर्व देशाच्या सार्वजनिक कार्याकडे त्यांना विशेष लक्ष घालण्याला फावले नाहीं. याचा अर्थ ते सर्वस्वी फायनॅस कमिटींत गढून गेले होते, असा कोणीही करणार नाहीं. त्याचे लक्ष सार्वजनिक कामाकडे होते व पत्रद्वारें सल्लामसलत देण्याच्या उद्योगांत याही वर्षीं खळ पडला नव्हता. बाहेर गांवीं रहावे लागल्यामुळे पुण्याला व्याख्यानें देण्याचा त्यांचा नेहेमीचा क्रम चुकला. परंतु सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने पाहिल्यास हें वर्ष मुंबई पुण्याला अतिशय गडबडीचें गेलें, यांत संशय नाहीं. मलबारीच्या टिपणांवर मतें वेण्याकरितां, तीं टिपणें वरिष्ठ सरकारानें प्रांतिक सरकारांकडे व देशातल्या प्रमुख प्रमुख व्यक्तीकडे पाठवून दिलीं होती. ही लोकमत व्यक्त करण्याची वेळ होती, म्हणून सुधारणाविरोधी पक्षानें आपल्या सभा भरविल्या आणि मलबारींनीं सुचविलेल्या सुधारणांची आवश्यकता नाहीं, असे ठराव आणि अर्ज या पक्षाने पास केले व ते सरकार—दत्तरीं पाठवून दिले. कै. विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या अध्यक्षेतेखालीं मुंबईला माधवबागेत भरलेली सभा अतिशय प्रसिद्ध आहे. यावेळीं देशांतल्या अनेक पुढाऱ्यांनीं धर्मशास्त्राचे, इंग्रजी राज्याच्या इतिहासाचे, समाजशास्त्राचे ग्रंथ उलथेपालथे केले. समाज सुधारणा म्हणजे काय, तिच्या बुडाशीं कोणतीं तत्त्वे असतात, तिचे

मार्ग कोणते व इतर देशांतून तिचे धोरण काय दिसून येते, वगैरे प्रश्नांचा अनेक रीतीने देशांत विचार सुरू झाला. सुधारक-वर्गांत मोडणाऱ्या व्यक्तींमध्ये यावेळीं मतभेदाची फाटाफूट दिसू लागली. मुंबईस तेलंगानीं 'आधीं सामाजिक सुधारणा कीं, राजकीयसुधारणा' या विषयावर १८८६ च्या फेब्रुवारींत व्याख्यान देऊन Line of least resistance लघुतम प्रतिकाराचा विचार प्रतिपादन केला. त्यांच्या मनातून सामाजिक सुधारणेच्या चळवळींतला एक अबाधित सिद्धांत या नात्याने हा विचार श्रोत्यांसमोर माडावयाचा नव्हता, परंतु त्याच्या इच्छेविरुद्ध लोकांत या व्याख्यानाचा परिणाम घडला, यांत संशय नाही. माधवरावानीं तेलंगांच्या व्याख्यानाने आपली गैरसमजूत करून घेतली नाही, पण ते व्याख्यान समाजसुधारणेच्या शत्रूंना अतिशय उपयोगी पडण्याचा संभव असल्याने त्यांना फार खेद झाला. सदर व्याख्याना-नंतर थोड्या दिवसांनीं चंदावरकरांची व माधवरावांची पुण्यास गांठ पडली, तेव्हां माधवरावांनीं त्यांना आपले मत सांगितले. अगोदरच लोकांत बुद्धिभ्रम आणि अनास्था पुष्कळ आहे, त्यांत तेलंगांच्या भाषणाने भर पडेल, असे माधवरावांचे मत होते. हे मत बरोबर असल्याचा अनुभव पुढे चंदावरकरांना आला. तेलंगांच्या मताचा आधार घेऊन बरीच शहाणीं सुतीं माणसें सामाजिक सुधारणेच्या प्रयत्नाची टर उडवूं लागल्याचे चंदावरकरांना आढळून आले. सुधारणाविरोधी मंडळीला तेलंगांच्या भाषणाप्रमाणेच आणखी एक हत्यार सांपडलें. प्रिंसिपाल वर्डस्वर्थ यांनीं मलबारींच्या टिपणांसंबंधी स्वतःच्या प्रतिकूल मताचे दिग्दर्शन करणारे एक लहानसें पुस्तक प्रसिद्ध केले होते. वर्डस्वर्थ-साहेबांच्या मताचा आधार घ्यायला सांपडतांच धर्मभक्तांचा आनंद

गगनांत मावेनासा झाला. वर्डस्वर्थसाहेबांच्या लोकप्रियतेलाही यावेळीं सीमा राहिली नाही. तेलंगाबद्दलचा लोकांतला आदर त्याच्या भाषणा-मुळे शतगुणित झाला. माधवरावांचे मत चंदावरकरांनीं मुंबईस परत आल्यानंतर तेलंगांना कळविले. चंदावरकर आणि तेलंग यांचा या-विषयी बराच संवाद झाला. आपल्या व्याख्याने माधवरावांना वाईट वाटले, हे ऐकून तेलंगानाही विषाद झाला, पण सरकारने समाजसुधारणेसाठी कायदा करावा, हे माधवरावांचे म्हणणे त्यांना आणखी काही दिवस पटले नाही.

इतका वेळपर्यंत माधवरावांनीं मलबारींना पाठविलेल्या पत्राचा उल्लेख करण्यात आला, परंतु प्रत्यक्ष पत्रातल्या मजकुराविषयी कांहीं सांगितलेले नसल्याने पुढला संदर्भ समजण्याकरिता त्याची माहिती देणे अवश्य आहे. मलबारींच्या टिपणांना अनुलक्षून माधवरावांनीं लिहिलेले पत्र बरेच मोठे आहे, परंतु माधवरावांचे व मलबारींचे पूर्ण मतैक्य असल्याने सदर टिपणांना पाठिंबा व्यक्त करण्याखेरीज माधवरावांनीं कांहीं केले नाही. या पत्रावरून दिसते की, मलबारींची टिपणें हातीं पडल्यावर माधवरावांची आपल्या मित्रमंडळींना बोलावले आणि टिपणांतल्या विचारांचा ऊहापोह केला. मित्राना त्यात आक्षेपार्ह कांहींच न वाटल्यामुळे त्यांनीं मलबारींना दुजोरा देण्याची इच्छा प्रदर्शित केली व माधवरावांनीं त्याप्रमाणे जबाब धाडून दिला. मलबारींसारख्या पारशी गृहस्थानें हिंदूंच्या समाजसुधारणेबद्दल आस्था दाखवावी, हे पाहून पुष्कळ मंडळींना आश्चर्य वाटू लागलें होतें. हिंदूपैकी बरेचजण जसे त्यांचे वैरी किंवा टीकाकार बनले, त्याचप्रमाणें अनेक गृहस्थ त्यांचे मित्र व अनुयायी बनले. पं. नारायण केशव वैद्य हे दुसऱ्या वर्गातील गृहस्थ

होत. १८५६ सालच्या विधवाविवाहाच्या कायद्याचा इतिहास प्रसिद्ध करण्यांत त्यांचा मलबारींना मदत करावी, हाच हेतु होता. तें पुस्तक त्यांनीं मलबारींना अत्यंत कृतज्ञतेच्या भाषेत अर्पण केलें आहे. माधवरावांनीं त्यास प्रस्तावना लिहून तिच्यांत सरकारने कायदा करण्याबद्दल, अपेक्षित आक्षेपांच्या निरसनासह, कारणे दाखविलीं, यामुळे मलबारींच्या उद्दिष्टाला फार साह्य झाले. हे पुस्तक व त्यांचीं प्रस्तावना या दोन्ही गोष्टी १८८५ सालांत घडल्या. प्रस्तावनेतल्या विचारांचे जास्त विवेचन निरनिराळ्या प्रसंगीं माधवरावांनीं त्या वर्षांत कसे केले, याचा वृत्तांत मागे आलेला आहे. माधवरावांनीं एकदा या प्रस्तावनेचा जाहीर निर्देश केला होता, परंतु लोकांचे तिकडे लक्ष गेले नाहीं. १८८६ सालीं जेव्हां त्यांनीं मलबारींना पाठविलेलें पत्र प्रसिद्ध झाले, तेव्हां पुण्यातले कांहीं नागरिक जागे झाले आणि त्यांनीं माधवरावांच्या प्रस्तुत पत्राबद्दल लेखी खुलासा विचारला.

१८८६ च्या ऑगस्टांत माधवराव पुण्यास आले होते. वाचकांना माहित आहेच कीं, ते या वर्षीं सिमल्यास फायनॅस कमिटीच्या कामाकरितां गुंतले होते. सप्टेबरांत कमिटी मद्रासला जाणार होती. मद्रासला पोचण्यापूर्वींच्या मधल्या काळांत माधवरावांनीं पुण्यास कांहीं दिवस मुक्काम केला आणि त्या अवधींत वर उल्लेखिलेला खुलासा माधवरावांना विचारण्यांत आला जाहीर रीतीने खुलासा सांगण्याला आपली तयारी असल्यामुळे पृच्छकांनीं किंवा शंकितांनीं सभा बोलवावी, असे माधवरावांनीं त्यांस उलट कळविले, परंतु पृच्छकांनीं सभा बोलवण्याच्या भानगडींत न पडतां मूळचा खुलासा मागणाऱ्या पत्रावर आणखी कांहीं जणांच्या सहाय्या घालून तेच पुनः माधवरावांच्य

हातीं पडण्याची व्यवस्था केली. या सुमारास माधवरावांना मद्रासला जाण्याची घाई असल्याने त्यांनीं सभेचा नाद सोडला व एक स्पष्टीकरणेचे लांबलचक पत्र लिहून तें ज्ञानप्रकाशाकडे प्रसिद्धीकरितां पाठवून दिले. लोकांना सगळें प्रकरण समजण्याकरितां मूळचें शंकितांचेही पत्र छापण्याला ज्ञानप्रकाशकारांना त्यांनीं परवानगी दिली. हे पत्र २० सप्टेंबर १८८६ च्या ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध झालें आहे. माधवरावांनीं मलबारींना लिहिलेले पत्र व्यक्ति या नात्यानें लिहिले कां पुढारी या नात्यानें लिहिले, एवढाच काय तो शंकितांचा मुख्य प्रश्न होता. शंकितांमध्ये कुंटे होते, ही एक गोष्ट करण्यासारखी आहे.

शंकितांना दिलेल्या उत्तरांत प्रथम मलबारींना दुजोरा देणारीं माणसें आपापल्या मतांबद्दल व्यक्तिशः जबाबदार आहेत असें लिहिले आहे. पण माधवरावांनीं सुरुवातीसच आक्षेपकांच्या विचारातल्या विरोधाची तीक्ष्णता कमी केली आहे. ते म्हणतातः—

या संबंधांत भेद तारतम्याचा राहिल, परंतु हल्लीं प्रचारांत असलेल्या विवाहसंबंधाच्या सर्व चाली सशास्त्र, युक्तिविरुद्ध व नीतीस अनुसरून आहेत, यांत दोष होण्यासारखे मुळीच कांहीं नाही, व त्यापासून मि. मलबारी म्हणतात, त्या मानाने नाही, पण कांहीं मानाने अनर्थ व अन्याय होत नाहीत, असे आपण कदापि म्हणणार नाही व ते अनर्थ टाळावेत आणि दोष दूर व्हावेत, अशी आपणांसही इच्छा आहे. दोष कोणते व किती प्रमाणानें आहेत, याविषयीं मतभेद असू शकेल. दुरुस्ती होण्यास मार्ग कोणते व याबाबतींत बंदोबस्त कोणत्या प्रकारें व्हावा, याविषयीं भिन्न अभिप्राय होतील. याहून अधिक प्रकारचा फरक आपल्या व मि. मलबारी यांनी प्रसिद्ध केलेल्या अभिप्रायांत व लेखांत नाही; अशी माझी समजूत आहे.

पत्रांतील या पुढच्या भागांत माधवरावांनीं हिंदुस्थानांतल्या विवाहांचे प्रकार वर्णिले आहेत व एका भ्रमाचे निरसन केले आहे. मलबारींना विरोध करणारे लोकं प्रायः ब्राह्मण किंवा उच्च वर्णाचे होते. या विरोधकांनीं मलबारींच्या विवाहानास खोडण्याकरितां उल्ट पुरावे आणले, ते फक्त आपल्या समाजांतल्या चालीरीतीवरून आणले. आपली जात म्हणजे सारे हिंदुस्थान, असा भ्रम डोक्यांत असल्यावेरोज अशी चूक होणार नाही. यासाठीं हा भ्रम योग्य नव्हे, असे दाखवून मग माधवरावांनीं विवाहाच्या तऱ्हा सांगितल्या आहेत. पंजाबांत व हिमालयाच्या पायथ्याशीं असलेल्या मुलखांत एका बायकोनें एकाकालीं एकाहून अधिक (सहोदर बंधू) नवरे करण्याची वहिवाट लाखो लोकांत चालू आहे. कुटुंबातल्या फक्त एका पुरुषाने लग्न करावें आणि बाकीच्यांनीं मनसोक्त व्यभिचारपरंपरेनें रहावे अशी मल्याळात (दक्षिणेस) चाल आहे, जाट लोकांत नियोगाचा म्हणजे थोरल्या भावाच्या विधवेपासून धाकट्या भावाने संतति उत्पन्न करण्याचा प्रघात आहे. बंगालमध्ये कुलीन नामक ब्राह्मणजातींतल्या पुरुषांना एकावेळीं वाटेल तितक्या बायका करण्याचा अधिकार आहे व असा बहुपत्नीक ब्राह्मण मरण पावला म्हणजे त्याच्या अनेक बायकांना संसारसुखास अंतरावे लागतें. गुजराथच्या कांहीं जातींत बहुधा वधूचे वय वराच्या वयापेक्षां दहापांच वर्षांनीं जास्त असतें. त्याच प्रांतांत रजपूत लोक राजरोस कन्याविक्रय करतात. गुंबईकडच्या अडाणी जातींत बायकांना, पुरुषाची इच्छा नसतांही, वाटेल त्यावेळीं काडी मोडून देतां येते, उल्ट बायकोचा दोष नसतांना पुरुषाला द्वितीय संबंध करण्याची कांहीं जातींत परवानगी आहे. अल्पवयांत आत्ताच्या जुलामामुळें केशवपनाच्या घोराचाराला

बालविधवांना बळी पडावें लागतें; कित्येक जातींत मुलींना उपजतां-
क्षणीं मारून टाकण्यांत अब्रूदारपणाची कमाल समजली जाते, अशा
रीतीचे कांहीं वैवाहिक मासले व रूढाचार नमूद करून पूर्वीचीं अनेक
बंधनें ल्यास गेल्यामुळे वरच्यासारख्या अनर्थांना सरकारी कायद्या-
खेरीज प्रतिबंध होणार नाही, अशा माधवरावांनीं ठाम सूचना केली
आहे. संख्येवरून निर्णय करावयाचा झाल्यास बालविवाह न करणाऱ्या
आणि विधवाविवाह करणाऱ्या जाती जास्त आहेत. केवळ उंच
म्हणविणाऱ्या जातींत आचाराचा भेद पडला आहे, म्हणून माधव-
रावांनीं लिहिले आहे कीं:—

हा अभिप्राय कोणाचा आहे, एका व्यक्तीचा आहे किंवा बहुत समाजाचा
आहे, यावर विशेष कटाक्ष न ठेवतां अभिप्राय यथान्याय, सशास्त्र व सत्य आहे
कीं नाही, एवढेंच पहाणें रास्त होईल.

श्रुतिस्मृतिप्रणीत धर्माचारांपेवजी अनार्य धर्माचार समाजांत रूढ
झाले आहेत व त्यांच्या जोरापुढे मूळचे श्रुतिस्मृतिप्रणीत धर्माचार
कांहीं बाबतींत लोपले आहेत. अनार्य धर्माची हकालपट्टी करण्याचें
सामर्थ्य शास्त्रांत व शिष्टसंमतींत राहिले नाही. 'तेव्हां नियमन
करण्याची सत्ता ज्या ठिकाणी आहे, त्या सत्तेचा उपयोग करून बंदोबस्त
झाला पाहिजे.' कायदा मागून घेतल्याने विवाहविधीचे स्वातंत्र्य जातें,
असा एक आक्षेप पुढें आणला जातो. त्यास माधवरावांचे पुढील
प्रमाणें उत्तर आहे. ते म्हणतात:—

हल्लीं विवाहासंबंधानें मुळींच कायदा नाही, अशी आपली समजूत असल्यास
ती सयुक्तिक नाही. ज्या नियमांचा अंमल कोडतांतून होतो, तो कायदा.
शास्त्रनियमांचा अंमल कोडतांतून होतो, तितक्या मानाने त्या बाबतींत
कायदा हल्लीं आहे, असेंच समजलें पाहिजे.

हल्लीं प्रचारांत असलेल्या कायद्याचीं निरनिराळीं उदाहरणें देऊन कायद्याचें महत्त्व पुढच्या मजकुरांत त्यांनीं सांगितले आहे. कायद्याखेरीज कोणतीही वहिवाट निरंतर सुरळित चालत नाही. कोडताच्या भीतीशिवाय कोणतीही व्यवस्था टिकत नाही, हा विचार केल्यास आपल्या व विरोधी मंडळांच्या मतांत फारसें अंतर रहात नाही, असें माधवरावांनीं म्हटले आहे.

कोणताही विशिष्ट स्वरूपाचा कायदा मागून घेण्यापूर्वीं सगळ्या हिंदुस्थानांतल्या जातींतील विवाहासंबंधीं व्यवहाराचा तपास व्हावा, या व्यवहारांत दोष कोणते आहेत, ते दूर करण्याचे काय प्रयत्न झाले, पंच, गुरु, धर्माधिकारी इत्यादि मंडळींना त्यांच्या ज्ञातींत कितपत मान दिला जातो व त्यांच्या हातून आपापल्या ज्ञातीपुरते धर्मनियमनाचें काम कसे घडते, त्यांच्या नियमनाची अंमलबजावणी कशी केली जाते व कितपत होते, वगैरे गोष्टींचा अगोदर तपास करणे योग्य आहे व नंतर तपासाअंतीं निघणाऱ्या अनुमानांच्या धोरणाने कायद्याचे स्वरूप ठरविणें जास्त उपयोगी आहे, मग तपासाला दिनावधि लागला तरी हरकत नाही. पण प्रत्येक समाजांतल्या ज्ञात्यांकडे तपासाचे काम दिल्यास त्यांचे व समाजाचे आपल्या धार्मिक व्यवहाराकडे लक्ष जाईल, ते या बाबतीत विचार करूं लागतील, हा एक अशा तपासाचा दुसरा फायदा आहे, असे माधवरावांनीं पत्राच्या अखेरच्या भागांत लिहिलें आहे. पत्र संपविण्यापूर्वीं माधवराव म्हणतात:—

मी ज्या अभिप्रायाची प्रसिद्धि केली आहे, तें मत माझे एकट्याचें नसोन या व अन्य प्रांतांतील कित्येक पोक्त व विद्याविभूषित व श्रेष्ठ अशा मानलेल्या लोकांचें आहे. बहुजनसमाज कोणीकडे आहे, याविषयीं निर्णय सांगण्यास अड-

चण आहे, तथापि काळाचा व एकंदर व्यवस्थेचा ओष या मतास अनुकूल आहे व या मताच्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही गोष्ट मी आपणास सांगावी, असें नाही.

हें पत्र प्रसिद्ध होण्याच्या सुमारास माधवराव मद्रासकडे निघून गेले होते. तेथें गेल्यावर त्यांचे Facts and Fiction या नांवाचें एक व्याख्यान झालें. त्यांत त्यांनी वरील पत्रांतलेच विचार अधिक स्पष्टपणें व विशद रीतीनें सांगितले. इकडे महाराष्ट्रांतलीं कांहीं वृत्तपत्रें हिंदुस्थानांतल्या धर्मव्यवहारांच्या चौकशीची माधवरावांच्या पत्रातलीं इच्छा पाहून घाबरल्याचें आढळून येते. माधवरावांनी तोच इच्छा मद्रासच्या व्याख्यानांत व्यक्त केल्याचे समजल्यावर त्यांनी विशेष कोलाहल माजविला असता, परंतु त्या व्याख्यानाला विशेष प्रसिद्धि मिळाली नाही. मद्रासच्या व्याख्यानांत माधवरावांनी दुसरे व्याख्यान Hindoo Ideals of Duty कर्तव्यासंबंधी हिंदूंचे ध्येय, या विषयावर दिलें. हें व्याख्यान ८ आक्टोबर १८८६ रोजी पंचप्पा कॉलेजांत सर सुब्रह्मण्य अय्यर यांच्या अध्यक्षतेखालीं झाले. प्रथम माधवरावांच्या एका मित्रानें 'आपल्या देशाच्या उद्दारासंबंधी राजनिष्ठ हिंदूंचे कर्तव्य,' या विषयावर व्याख्यान देण्याबद्दल त्यांस विनंती केली. परंतु 'विचार केल्यावर मला असें आढळून आले कीं, राजनिष्ठ हिंदू हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, कारण हिंदू या नांवांतच त्यांच्या राजनिष्ठेच्या गुणाचा अंतर्भाव होतो. जास्त विचार केल्यावर व्याख्यानविषयाचें नांव निष्कारण लांब आहे, असें वाटलें व त्यांतही काटछाट केली' असा माधवरावांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला थोडासा पूर्ववृत्तांत सांगितला आहे. यावर्षी मुंबईच्या विशपसाहेबांनी प्रस्तुत विषयावर एक व्याख्यान दिलें

होते, पण त्यांत हिंदूच्या कर्तव्यकल्पनेचा नुसता ओझरतादेखील उल्लेख नव्हता, असे आपल्या व्याख्यानाच्या प्रारंभी माधवरावांनी म्हटलें आहे. कदाचित् विशपसाहेबांनी हिंदूविषयीं दाखविलेल्या उपेक्षाबुद्धीमुळे माधवरावांनीं हा विषय व्याख्यानासाठीं पसंत केला असेल, कारण युरोपियन वक्त्याना उत्तर मिळण्यासाठीं माधवरावांनीं व्याख्यानें दिल्याचे बरेच दाखले आहेत.

प्रस्तुत व्याख्यान माधवरावाच्या अगाध विद्वत्तेचे द्योतक आहे, त्यांनीं प्रथम ग्रीक, रोमन, ख्रिस्ती, यहूदी लोकांतील कर्तव्याच्या कल्पनांचें गुणदोषविवेचन करून नंतर हिंदूची तत्संबंधीं कल्पना स्पष्ट केली आहे. हिंदू समाज धार्मिक कर्तव्याशीं एकरूप झालेला असल्यामुळे त्याचे कर्तव्य वेगळें दिसत नाही. परंतु हिंदूंतकी ऐहिक कर्तव्यांच्या ध्येयाची जाणीव जगाच्या पाठीवरील कोणत्याही धर्मांत व समाजांत नाही, असे त्यांनीं आपल्या व्याख्यानांत निःसंदिग्ध रीतीनें सिद्ध केले आहे. यज्ञाची व अहिंसेची कल्पना कडेलोटास कशी गेली, तिचा प्रतिकार कसा झाला व सांप्रत हिंदूंची काय स्थिति आहे, अगैरे मुद्द्यांचा ऊहापोह केल्यावर माधवराव आपल्या नेहेमींच्या आवडत्या मुद्द्याकडे वळले. परमेश्वराची लाडकी जात जर कोणती असेल तर ती हिंदूशिवाय दुसरी नाही. हा मुद्दा विवरिल्यानंतर त्यांनीं ब्रिटिशांपासून कोणकोणते गुण हिंदूंनीं शिकण्याची आवश्यकता आहे, शब्दल उपदेश केला. तो असा:—

चिकाटी हा इंद्रजांच्या अर्गी अमोलिक गुण आहे. तो हिंदूंनीं आपल्या अंगीं आणला पाहिजे. धिम्मेपणा आणि निश्चयाचें बळ (strength of determination) हे आणखी गुण हिंदूंनीं आपल्या स्वभावांत रुजविण्याची आवश्यक-

कता आहे, हिंदूसमाजांत निरुत्साह, निराशा, उदासीनता वगैरे दोष वसत आहेत. ते घालविणें जरूर आहे. युरोपियन लोक अतिशय खेळाडू आहेत. घराबाहेर उघड्या स्वच्छ हवेत ते खेळांचा व्यायाम करतात, परंतु कामाच्या वेळीं ते कामही खूप करतात. काम करण्यांत त्यांचा हात साऱ्या दुनियेमध्ये कोणी धरूं शकणार नाही हिंदूमध्ये अशा गुणांचा मिलाफ आढळत नाही. कोणी अतिशय विलासमग्न दिसतील तर कोणी सर्वसंगपरित्यागी पहावयास सांपडतील. युरोपियन व देशी गुणांचे माफक प्रमाणांत मिश्रण झालें तर दुसरें वरचढ इष्ट ते काय असूं शकणार ? आपल्याला युरोपियनांसारखे बहुगुणी शिक्षक लाभले, म्हणून हिंदूनीं आनंद मानला पाहिजे.

डिसेबरांत माधवराव कलकत्यास गेले. तेथे त्यांनीं विधून नांवाच्या शिक्षणसंस्थेत धंदे शिक्षणावर दिलेले एक व्याख्यान उपलब्ध आहे. सामाजिक सुधारणेबद्दल त्यांनीं कांहीं चळवळ केली कीं नाही, या-विषयीं इकडील वृत्तपत्रांतून माहिती मिळत नाही. या वर्षीं कांग्रेसची बैठक कलकत्यास झाली. माधवरावांनीं तिच्यांत भाग घेतला. सामाजिक परिषद या वर्षीं एकंदर कार्यक्रमांतून साफ गळली. कलकत्याचे काम आटोपल्यावर माधवराव पुण्यास परत आले व त्यांनीं समाजसुधारणेबद्दल १८८७ च्या मार्च महिन्यामध्ये प्रार्थनासमाजात जोराचें भाषण केले. १८८६ सालीं समाजसुधारकांवर साऱ्या देशांतले अनेक पुढारी दांतओठ खात होते. १८७० च्या वादानंतर बऱ्याच अंशांनीं शांत झालेले दोन्ही पक्ष या प्रसंगीं दंड थोपटून सामन्याला उभे राहिले. या १६ वर्षांमध्ये समाजाच्या प्रवृत्तींत अतिशय फरक पडलेला दिसतो. १८७० सालीं इंग्रजी शिकलेले व इंग्रजी विद्येचा गंध नसलेले, असे दोन पक्ष अस्तित्वांत होते. आतां शास्त्रीभिक्षुकांचा वर्ग मार्गे पडून आंग्लविद्याविभूषितांतले चांगले चांगले पंडित समाजसुधारणेच्या-

चळवळीला हाणून पाडण्याकरितां सज्ज झाले. १८७० च्या वादांत उदासीन असलेले विश्वनाथ नारायण मंडलिक या वेळीं मलबारींना प्रतिकार करणाऱ्या समाजाचे अप्रणी झाले, हा एक लोकप्रवृत्तीत पडलेल्या फरकाचा पुरावा आहे. मलबारी पक्षाला या वेळीं सुशिक्षित व अशिक्षित या दोन्ही वर्गांच्या एकोप्याशीं टक्कर देण्याची पाळी आली. तथापि मागल्या सोळा वर्षांत सुधारणापक्षाबद्दल सर्व जनतेमध्ये अनुकूल बुद्धीचा अस्पष्ट उदय झाला होता, हे विसरतां येत नाही १८८५ सालीं सुरतेच्या पुष्कळशा विधवांनीं आपल्या पुढारी ज्ञातिबांधवांना उद्देशून एक अर्जवजा :जाहीरनामा प्रसिद्ध केला होता व त्यामध्ये वर्णिलेल्या विधवांच्या दुःखाकडे डोळेझांक करणें कोणासच शक्य नव्हते. १८८६ मध्ये पुण्याच्या शास्त्रीवृंदाचे एक शिष्टमंडळ गव्हर्नरसाहेबांच्या भेटीस गेले होते; त्याला विवाहासंबंधीं अनेक दुष्ट व घातक चाली रूढ आहेत व त्यांचे निर्दलन होणे अवश्य आहे, असा रोखठोक कबूलीजबाब देणें भाग पडलें. माधवरावांनीं आपल्या उपरि-निर्दिष्ट पत्रांत या कबूलीजबाबाचा उल्लेख करून फायदा घेतला आहे.

वादाच्या झटापटी सर्वत्र उडूं लागल्यावर प्रतिपक्षाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा धुव्वा उडविणें, हें सुधारणापक्षाच्या धुरीणांचे कर्तव्य होतें. १८८६ सालांत निघालेल्या सर्व आक्षेपांना माधवरावांनीं १८८७ सालच्या मार्च महिन्यांतील प्रार्थनासमाजाच्या व्याख्यानांत उत्तर दिलें आहे. मागल्या वर्षांत तेलंगांच्या Line of least resistance लघुतम प्रतिकाराच्या सिद्धांताचा फायदा सुधारणानिंदकांनीं सपादून घेतला होता. तोच मुद्दा घेऊन माधवरावांनीं भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले:—

लघुतम प्रतिकाराचा सोयिस्कर मुद्दा सांप्रत सर्वांना मोठा प्रिय होऊन बसला आहे. लोकांना राजकारणांत भाग घेण्याची अतिशय हौस वाटते. जबाबदार राज्यपद्धतीबद्दल सारखी वाचाळता सुरू आहे. पण सामाजिक सुधारणेचा प्रश्न निघाला की, सगळें गाडे फिरतें. राजकारणाविषयीचा दिसणारा ताव मावळून सामाजिक सुधारणेचें नांव निघालें की, अगदी थडगार मामला अनुभवास येतो. राजकारणांतल्या वाचाळांची समाजसुधारणेच्या दर्शनानें दांतखीळ बसते. ते या विषयाला नाकें मुरडतात आणि फार पाठीस लागले तर नानाप्रकारचे बहाणे लढवून 'हा प्रश्न जाऊं द्या, आपोआप जें होईल तें होईल' असे म्हणतात. ही झाली राजकारणाच्या आवडीची सामान्य स्थिति. लोकांच्या प्रवृत्तीतही असाच विचित्र विसंगतपणा पसरला आहे. राजकारणात कोणाला यश मिळाले की, - मग ते लवमात्र अगर कितीही क्षुद्र असो - ताबडतोब अशा यशस्वी माणसाला लोक डोक्यावर घेऊन नाचतात, त्याचे देव्हारे माजायला उशीर लागत नाही. राजकारणांतल्या माणसाला वाटेल त्या सवलती द्यायला आणि त्याच्या लहान मोठ्या सर्व दोषांकडे शक्य तितकी डोळेझांक करायला लोकांची तयारी आहे. सुधारकाला मात्र अगदी क्षुल्लक बाबतीतसुद्धां गय करायला त्यांची तयारी नाही. त्यांच्या तोंडांतून निघणाऱ्या व हातून घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची कसून परीक्षा केली जाते. ढोंगी, स्वार्थी, धर्मबुडव्या, अशा नानाविध कुशब्दांची त्यांच्यावर वृष्टि करण्याला लोक तत्पर आहेत. कोठेही जा. 'परमेश्वराकरितां तरी सामाजिक प्रश्न उपस्थित करूं नका, जी स्थिति आहे ती सर्वथव योग्य आहे.' असेंच बहुतेक सर्वजण तुम्हांला कळवल्यानें सांगतील.

इतकी प्रस्तावना झाल्यावर माधवरावांनीं आक्षेपांची हजेरी घेतली. सुधारकांच्या बोलण्यांत आणि वागणुकींत मेळ नसतो, हा पहिला आक्षेप आहे. सुधारकांच्या बोलण्यांत आणि वर्तनांत मेळ नाही, म्हणून मूळची सुधारणा त्याज्य ठरत नाही; असे माधवरावांचे यावर समर्पक उत्तर आहे. सुधारकांची धाव फार मोठी व जल्दीची आहे, असा त्यांवर दुसरा आरोप करण्यांत येत असतो. परंतु

त्यांतही तथ्य नाही. कारण लहानपणीं लग्न होऊं नये, विधवा-विवाहाचा प्रतिबंध काढून टाकावा, असें सांगण्यांत कोणतें असाध्य ध्येय पुढे ठेविले जातें ? शिवाय त्यामध्ये नवीन कांहीं नाही, कारण प्राचीन काळीं प्रौढविवाह आणि विधवाविवाह होत असत. सुधारकांवर लादल्या जाणाऱ्या दुसऱ्या आरोपाचे वरच्याप्रमाणे निरसन केलें म्हणजे त्यांचे प्रतिपक्षी म्हणूं लागतात कीं, सुधारणा लोकांना मानवणार नाही. येथल्या हवापाण्याला अनुसरूनच सामाजिक व्यवहार अंमलांत आले आहेत. पण इतिहासाची याविषयी साक्ष घेतल्यास ती वरील विधानाच्या उलट पडते. आज दिसणारे आचार सनातन नाहीत. त्यामध्ये आजवर कितीतरी फेरफार झाले आहेत. या फेरफारांची हवापाण्याने कशी अडवणूक केली नाही ? अशा रीतीने पहिले तिन्ही आक्षेप उडविले गेले म्हणजे इतर जाती स्वस्थ बसल्या असतां आम्हीं हिंदूंनींच सुधारणेकरितां का कासावीस व्हावे, असा प्रश्न विचारण्यांत येतो. यालाही माधवरावापार्शी स्फूर्तिदायक जबाब होता, तो त्यांनीं या भाषणांत दिला. ते म्हणाले:—

आम्हां हिंदूवर विशेष जबाबदारी आहे. जगातील इतर राष्ट्रे प्रगतीच्या मार्गांनें जलद जलद चालली असतांना हिंदूनी देखील हातपाय हालविले पाहिजेत आणि अर्वाचीन काळांतल्या घडामोडीमध्ये भाग घेतला पाहिजे. हिंदू एकदा वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होते. आतां ते खाली पडले आहेत. पण त्यांनी पुन्हा पूर्वीच्या स्थानावर जाण्याचा यत्न करणें प्राप्त आहे. ख्रिस्ती धर्माप्रमाणें हिंदूंचा धर्म त्यांना रोजची भाकर मिळण्याविषयी प्रार्थना करायला सांगत नाही. इहलोकांतली वस्ती सुखविलासांत आयुष्य दवडण्याकरितां नसून येथें पुढल्या जन्माची तयारी करण्याकरितां आपणास ईश्वरानें पाठविलें आहे, असें आपला स्वर्ग आपणास शिकवितो. स्वधर्माच्या या शिकवणीचा जोवर आपले पूर्वज

व्यवहारांत अंमल करीत होते, तोंवर त्यांचा उत्कर्ष होत गेला. आपल्याला या शिकवणीची उपेक्षा करतां येत नाही व म्हणूनच सामाजिक प्रश्नाकडे काना-ढोळा करणें यावेळीं शक्य नाही. आपल्या अंगांत जर पूर्वजांचें रक्त खेळत असेल, तर ज्या आचारांनीं आपल्या राष्ट्राला एकदां वैभवास चढविलें, त्या आचारांचें पुनरुज्जीवन करण्याखेरीज गत्यतर नाही.

एप्रिलांत सुधारकांच्या नांवाने खडे फोडायला आणखी एक विषय उत्पन्न झाला. रखमाबाई—संरक्षक—मंडळ हाच तो विषय होय. या विषयाची वाटाघाट १८८४ सालापासून थोडी थोडी चालली होती व त्याचे बीज १८७१ सालांत पेरले गेले होतें. १८६७ सालीं जनार्दन पांडुरंग नांवाचा एक पांचकळशी जातींतला सुखवस्तू गृहस्थ वारला. त्यांची सुमारे २५ हजार रुपयाची स्थावरजंगम मिळकत होती. त्याला एका मुलीशिवाय दुसरें अपत्य नव्हतें. त्याच्या विधवेनें १८७१ सालीं कै. डा. सखाराम अर्जुन यांच्याशीं पुनर्विवाह केला. दुसरा विवाह झाल्याबरोबर हिंदू कायद्याप्रमाणें पूर्वपतीच्या मिळकती-वरील तिच्या हक्काची इतिश्री होऊन ती सर्व मिळकत तिची मुलगी रखमाबाई हिच्याकडे जाण्याची वेळ आली. रखमाबाईचे तेराव्या वर्षी वीस वर्षे वयाच्या दादाजी नामक तरुणाशीं लग्न झाले. आपली बायको ऋतुमती होतांच तिनें आपल्या घरीं नांदायला यावे, म्हणून दादाजीनें डॉ. सखाराम अर्जुन यांजकडे मागणी केली. रखमाबाईचें वय अजून लहान असल्याने आणखी कांहीं दिवस तिला आपल्या घरी नेण्याची घाई करूं नको, असा डॉक्टरमजकुरांनीं दादाजीस उपदेश केला. दादाजीनें तो उपदेश ऐकला व १८८४ पर्यंत बायकोची मागणी केली नाही. या वर्षी आणखी सबबी निघाल्या व तडजोडीचे उपाय थकल्यावर दादाजीनें कोर्टांत दावा मांडला. कोर्टांत खटला गेल्यावर

रखमाबाईनें दादाजी क्षयरोगी, अगदीं अक्षरशत्रु ठोंब्या आहे, वगैरे नांदायला न जाण्याचीं कारणे सांगितली. पुराव्यांत तीं खोटीं ठरलीं. खालच्या कोर्टानें दादाजीविरुद्ध निकाल दिला. हायकोर्टानें मात्र हिंदू कायद्याप्रमाणे रखमाबाईने आपल्या नवऱ्याकडे नांदायला गेलेंच पाहिजे, नाही तर तिला कैदेची शिक्षा भोगावी लागेल, असा निकाल सांगून दादाजीच्या नवरेपणाच्या हक्कांवर आलेलें गंडांतर उडवून लावले. रखमाबाईची नवऱ्याकडे जाण्याची तयारी नव्हती, हें पूर्वीच सिद्ध झाले होते. आतां हायकोर्टाच्या निकालाला धाव्यावर बसविल्यास तिची कैदखान्यांत रवानगी केली जाईल, असा प्रसंग येऊन ठेपला, तेव्हां प्रिन्सिपाल वर्डस्वर्थ यांनीं १८८७ सालीं रखमाबाई डिफेन्स कमिटी नांवाची कमिटी स्थापन केली आणि तिच्यांत रानडे, तेलंग वगैरे मंडळीनें भाग घेण्याचा निश्चय केला. असे नवराबायकोमधल्या ब्रेवनावाचे खटले कोर्टांत येत नाहीत व रखमाबाईचा खटला अपवादादाखल होता, अशांतला भाग नाही, पण या खटल्यामार्गे—विशेषतः डा. सखाराम अर्जुन यांच्या संबंधामुळे रखमाबाईमार्गे—पुष्कळ सुधारकांचा जमाव असल्यानें हा खटला इतका गाजला कीं, कित्येक दिवस याखेरीज दुसरा विषय लोकांच्या तोंडीं नव्हता. या खटल्याबद्दल सगळ्या सुधारकांची भक्कम एकजूट होती, असेंही समजणें चुकीचें आहे. रखमाबाईचा पक्ष स्वीकारणें अन्यायाचे आहे व या खटल्याचें वृथा स्तोम माजविण्यांत आले आहे, असाही पुष्कळांचा ठाम ग्रह होता. रखमाबाईच्या बाजूनें वृत्तपत्रांत पत्रव्यवहार झाला, पण प्रथम रखमाबाईच्या तर्फेनें पत्रें येतां येतां त्यामध्ये भ्रामक असत्य विधानांचा अतिरेक होऊं लागला, तेव्हां दादा-

जीने आपली बाजू मांडण्याला प्रारंभ केला. अखेरीस ही पत्रापत्री निकरावर जाऊन बदनामीच्या फिर्यादीपर्यंत पोचली व मग ती अंतर्धान पावली. हा पत्रव्यवहार पाहिल्यास दादाजीबद्दल गहजब उडाला असतांही त्याने डोके थंड ठेवूनच आपलें गान्हाणे लोकांसमोर मांडलें, असें म्हणावे लागते.

दादाजी—विरुद्ध—रखमा या खटल्याच्या मुळाशीं हिंदूचालींतल्या अनिष्ट किंवा घातक बाबींचा विशेष संबंध येत नसला तरी हिंदूधर्मानें बायकोवर जुलूम करण्याची कशी सवड ठेविली आहे, हा तात्त्विक व सामान्य विचाराचा प्रश्न उघडकीस आला, यांत संशय नाही. दैवशात् उच्च शिक्षणाचा लाभ घेतलेली बायको अडाणी नवऱ्याजवळ साहजीकच बुद्धिसंस्कारांच्या विसदृशतेमुळे नादायला सिद्ध न झाली तर हिंदूधर्म तिला बांधून नवऱ्याच्या घरांत लोटणार, ही गोष्ट या खटल्यामुळे सुधारणेच्या वादांत नवीनच घुसली. बायकांची दशा हिंदूसमाजांत वाईट आहे, अशी सुधारकांची हाकाटी सुरवातीपासून चालू होतीच. तिच्यांत या खटल्याने प्रत्यक्ष उदाहरणाची भर टाकली. सदर खटल्याची कीर्ति विलायतेपर्यंत जाऊन हिंदी स्त्रियांच्या दुःस्थितिसंबंधी माहिती असणाऱ्या कित्येक चौकस युरोपियन बायांचे त्याकडे लक्ष वेधलें व त्या रखमाबाईच्या कुशलाची विचारपूस करूं लागल्या.

रखमाबाईच्या खटल्यामुळे स्त्रियांच्या हक्काचा जो प्रश्न उपस्थित झाला त्यावर आपले शास्त्रसिद्ध मत प्रदर्शित करण्यासाठीं माधवरावांनीं मे महिन्यामध्ये वक्तृत्वोत्तेजक सभेंत एक जंगी व्याख्यान दिले. नेहेमीच्या क्रमास अनुसरून यावर्षी हा एक प्रचलित विषय वक्तृत्वासाठीं ठेवण्यांत आला होता. वक्त्यांनीं आपल्या भाषणांतून, स्त्रियांना कोण-

त्याही प्रकारचें हक्क देण्यांत हंशील नाही. त्या स्वभावतः दुर्वृत्त असतात, त्यांना स्वातंत्र्य अर्पण केल्यास त्या जास्त स्वैराचारिणी होतील, शिवाय हिंदू शास्त्राने मान्य केलेल्या व शेंकडो वर्षांपासून रूढ असलेल्या समाजाच्या रचनेत क्रांति घडून सबगोलंकार माजेल, अशा अर्थाचें विवेचन झाले. स्त्रियांच्या उन्नतीविषयी सामान्यतः अतिशय प्रतिकूल असलेल्या लोकांना हे विवेचन आवडणारें होतें. विवेचनाची रुचि वाढविण्याकरितां स्त्रियांच्या दुराचारांच्या वर्णनाचा मीठमसाला भरण्यासही कांहीं वक्त्यांनीं मागे पुढे पाहिले नाही. त्यांचीं व्याख्यानें सुरू असतां मनाला पटणारे मुद्दे उच्चारले जातांच श्रोत्यांकडून प्रोत्साहनपर टाळ्यांचा कडकडाट मधून मधून होत असे. बिचाऱ्या वक्त्यांना या तालिकाघोषामुळे वक्तृत्वपटुत्वांचे बक्षीस हमखास आपल्या पदरांत पडेल, असें वाटले असेल, परंतु परीक्षकांनीं हीं भाषणे नापसंत ठरवून कोणालाच बक्षीसे न दिल्यामुळे त्यांची पूर्ण निराशा झाली. शेवटीं माधवरावांनीं समारोप केला आणि इतर विषयांकडे लक्ष न देतां 'स्त्रियांचे हक्क' या एकाच विषयावर आपले विचार सांगण्यांत दीड दोन तास खर्ची घातले. त्यांनीं याच विषयावर वसंतव्याख्यानमालेंत व्याख्यान देण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे त्यासंबंधीं सर्व तयारी झालेली होती. त्यांच्या वक्तृत्वोत्तेजक सभेतील भाषणाचा विस्तृत गोषवारा ता. २३ मे १८८७ च्या ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध झालेला आहे. हा सगळाच लेख वाचनीय आहे. त्यांत स्त्रियांच्या हक्काबद्दल स्मृतीतलीं अनेक वचने असून परस्परविरोधी वचनांचा युक्तिवादार्थें मेळ घालून दाखविला आहे. स्मृतिग्रंथ स्त्रियांच्या हक्काला अनुकूल आहेत, 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' किंवा तसल्याच कित्येक वचनांमुळे लोक स्त्रियां-

संबंधी जो समज करून घेतात, तो अयोग्य आहे, असें माधवरावांनीं अनेक प्रमाणें काढून स्पष्ट केलें आहे. या भाषणाच्या प्रारंभी कित्येक वक्त्यांनीं स्त्रियांबद्दल जो अनुदारपणा व्यक्त केला. त्यावर माधवरावांनीं कोरडे झाडले आहेत. ते म्हणाले:-

कैद व दड करून नवराबायकोचा सबध जोडावा, हें इष्ट आहे, असे प्रतिपादन झालें, त्यासाठी स्त्रियावर आरोप करण्यांत आले; तथापि ते आरोप सर्वथैव मिथ्या आहेत, हे विशेष रीतीनें सांगावयास नको. पूर्वकालीन जे ग्रंथ झाले आहेत, त्यास आपण शास्त्र म्हणतो, त्यांत स्त्रीजातीचें सदैव रक्षण त्यांच्या पुरुष आप्तांनी करावे, स्त्रिया सेव्य आहेत, स्त्रिया पूज्य आहेत, स्त्रिया सन्मान्य आहेत, इत्यादि जीं वचनें आपण पहातो, त्यांची आठवण पुरुषानी विसरार्वी, हें मोठे दुर्भाग्य आहे. स्त्रीजातीचे जे दोष आपण वर्णन करतो, त्यावेळी ते दोष आपण आपल्या मातेवर, कन्येवर व आपल्या भगिनीवरही आरोपितो, हे लक्षांत राहू नये, हे आश्चर्य आहे. आपल्या मातेची, कन्येची भगिनीची, व पत्नीची अशा रीतीनें विटंबना भरसभेत करावी, याहून अधिक कृतघ्नपणाची कल्पनाच होत नाही. आपला पुरुषार्थ आतां स्त्रियांपुरताच राहिला आहे, असे आपण आपल्या तोंडानीच म्हणून घेणे, याहून दुसरें लाजिरवाणे कृत्य कोणाच्याही हातून घडणार नाही. पुरुषार्थ दाखवावा, असें वाटत असेल तर त्याला अन्य स्थळें पुष्कळ आहेत. सर्व पृथ्वीतील लोक आपल्यावर चढ करून आपल्यास तुच्छ मानीत आहेत, त्याची लज्जा वाटावी, हे एकीकडेच राहून पुरुषास काय सत्ता चालविण्याची ती घरांतील आपल्या स्त्रीसमाजावर चालवावी, असे वाटणें याहून अधमपणाची दुसरी कोटी दिसत नाही.

जूनच्या सुरुवातीस माधवरावांचे या विषयावरील भाषण वसंत-व्याख्यानमालेंत व्हावयाचे होतें, परंतु पावसाला लवकर सुरुवात झाल्यामुळें ते तहकूब करावें लागले. माधवरावांचें व्याख्यान झालें नसलें तरी त्यांनीं वक्तृत्वोत्तेजक सभेंत सांगितलेल्या मूद्द्यांत तथ्य

नाहीं, असें सिद्ध करण्याकरितां कै. वामन शिवराम आपटे यांनीं वसंतव्याख्यानमालेंत एक व्याख्यान दिलें. माधवरावांनीं जितक्या बाबतींत शास्त्रांची अनुकूलता दाखविली होती, तितक्याच बाबतींत शास्त्रांची प्रतिकूलता असल्याचे आपट्यांनीं सिद्ध केले. आपट्यांच्या व्याख्यानाला माधवराव हजर होते. त्यांनीं आपट्यांचे व्याख्यान संपल्यावर अनुकूलप्रतिकूलतेचीं दोन्हीं टोके सोडून तडजोडीचा मधला मार्ग सुचविला. याप्रसंगीं आपट्यांची व त्यांची थोडी खडाजंगी उडाली व आपट्यांनीं माधवरावांच्या संस्कृतच्या ज्ञानाबद्दल स्वमताभिमानाच्या आवेशात कांहीं दुरुक्ति तोंडावाटे जाऊं दिल्या. वक्तृत्वोत्तेजक सभेतले स्त्रियांच्या हक्कांचे माधवरावांनीं केलेले मंडन सर्वथैव चुकीचे आहे, अशा आशयाचा एक लेख कै. बाळ गंगाधर टिळक यांनीं केसरींत लिहिला होता. त्यांना यामुळेच आपट्यांचे विचार आवडले व त्यांनीं त्यांचे केसरींत गोडवे गाडले. या वर्षीं वसंत—व्याख्यान—मालेतलीं कित्येक व्याख्याने राजद्रोही स्वरूपाचीं झालीं, अशी सरकारांत बातमी गेल्यामुळे, तेव्हांच्या पब्लिक सर्व्हिस कमिशन पुढे साक्ष देतांना, सार्वजनिक सभेचे चिटणीस चिपळूणकर यांना, सदर व्याख्यानासंबंधीं कलुषित बुद्धीनें विचारलेल्या प्रश्नास तीं व्याख्याने राजद्रोही स्वरूपाचीं नव्हती, असा इतर पुरावा दाखवून, लेखी व तोंडीं जबाब देण्याची पाळी आली.

रखमाबाईंचे प्रकरण, त्यावरून उपस्थित झालेला वाद, यांची समाप्ति होण्यापूर्वीच सरकारनें मलबारींचीं टिपणे निकालांत काढलीं होती. १८८५-८६ सालांत त्या टिपणांच्या प्रति सर्व प्रांतिक सरकाराकडे, त्याजकडून विशिष्ट अधिकाऱ्याकडे आणि वजनदार पुढाऱ्यांकडे

गेल्या. युरोपियन व हिंदी अधिकाऱ्यांनीं आणि पुढाऱ्यांनीं आपलीं मते सरकारांत रवाना केलीं, याखेरीज निरनिराळ्या ठिकाणीं भरलेल्या शेन्ही बाजूंच्या सभांतील ठराव आणि अर्ज सरकारांत रजू झाले आणि वरिष्ठ सरकाराने दोन्हीकडचीं मते तराजूंत घालून विरुद्ध बाजूस बहुमत दिल्यामुळे या बाबतींत आपल्याला कांहीं करतां येत नाहीं, अशा अर्थाचे पत्रक प्रसिद्ध करून सुधारणापक्षाला निराशेच्या खाड्यांत ढकलून दिले. मलबारींनीं आपल्या टिपणाचा सर्वत्र पुरस्कार व्हावा, म्हणून अतिशय परिश्रम घेतले होते; जितके आक्षेप निघतील तेवढ्या सर्वांना प्रथोचित व समर्पक उत्तरे देण्यांत त्यांनीं बिल्कूल कसूर होऊं दिली नाहीं. त्यांचे मित्र दयाराम गिडूमल यांनीं या उत्तरांचे एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. ते पाहिल्यास मलबारींचे चातुर्य, दक्षता आणि स्वीकृत कार्याबद्दलची कळकळ, हे गुण दिसून येतात. समाजांतले शेष चव्हाट्यावर आणणाऱ्या वृत्तपत्रांतून देशांत घडणाऱ्या सामाजिक जुलूमजबरदस्तीचीं उदाहरणे त्यांनीं गोळा केलीं, कोणी आंकडे-शास्त्राच्या आधारावर खंडनाला उभा राहिल्यास आंकडेशास्त्राच्याच ऋत्ताने त्यांचे दांत त्यांच्या घशांत घालण्याचा मलबारींनीं यत्न केला. पारांश जशा स्वरूपाचे आक्षेप असतील, तशा स्वरूपाचा जबाब देण्याला त्यांनीं केव्हांही विलंब लावला नाहीं. समाजसुधारणेबद्दल ज्ञानभूति बाळगणाऱ्या वृत्तपत्रांनीं सामाजिक व्यवहारावर बारीक नजर ठेवून जितकी घाण उपसतां येईल, तितकी उपसून तिच्या दर्शनानें सुधारणेची आवश्यकता जनतेला पटविण्याचा उद्योग शालविला व त्यांची तेवढी मलबारींना फार मदत झाली, परंतु सरकारानें पाठण्याच्या अक्षता त्यांच्या तोंडावर टाकल्यामुळे सगळा खटाटोप

वाया गेला आणि सुधारकांत जर बावनकशी कर्तव्यनिष्ठा नसती तर आणखी कित्येक वर्षेपर्यंत सुधारणेच्या चळवळीचे नांवदेखील ऐकू येण्याचा संभव नव्हता. पण 'पराभवोऽयुत्सव एव मानिनाम्' या न्यायानें या पराभवांतच भावी यशाची बीजे आहेत, असें ओळखून सुधारकांनी आपला प्रयत्न तसाच कायम ठेवला. 'उदासीनतेपेक्षां प्रतिकार उत्तम' असे एक माधवरावांचे तत्त्व होते. कायदा करून सुधारणा अंमलांत आणण्याचा अखेरचा डाव हुकला तरी झालेल्या खळबळीने लोकांत जागृति उद्भवली, हा लहानसान फायदा नाही, असे माधवराव म्हणू लागले व त्यांनी आशेचा प्रदीप जळता ठेवला.

इतर पुढाऱ्यांप्रमाणे मुंबई सरकाराकडून मलबारीच्या टिपणांसंबंधी माधवरावांना मत विचारण्यांत आले, तेव्हां त्यांनी कायदा करण्याची गरज आणखी एकदां विशद करून सांगितली. हिंदूसमाजांत आत्मनियंत्रणाची शक्ति (self-regulating power) शिष्टक नाही. अशी शक्ति असती तर हल्लींसारखे सामाजिक घोटाले दृष्टीस पडले नसते. यासाठीं शास्त्राची अभेद्य बनलेली बंधने काढून कायद्याची बंधने (Civil restraints) निर्माण करावी. कायद्याची बंधने जशीं कालानुसार बदलून घेतां येतात, तशीं शास्त्राची बंधने बदलतां येत नाहीत. पुष्कळांचा यावर असा आक्षेप निघतो की, कायद्याच्या योगानें नवीन बंधने उत्पन्न होतील, परंतु हा आक्षेप खरा नाही, कारण कायदा नवीन बंधनाकरितां नसून जुनीं बंधने दूर करण्यासाठीं करा-याचा आहे, अशी प्रस्तावना करून माधवरावांनी एकंदर सहा बाबतींत सुधारणा करण्याविषयी सरकारास सुचविलें आहे. पहिली बाब मुलांमुलींच्या लग्नाची होती. अमूक वयाच्या आंत त्यांचें लग्न करावयाचें

नाहीं, असा सरकारने कायदा करावा. त्यापूर्वी होणारी लग्ने मोडण्याकडे सदर कायद्याचा उपयोग होऊं नये, एवढी खबरदारी त्यांत ठेवली जावी. एखाद्या प्रसंगी असे लग्न मोडण्याला आडकाठी नसावी. मुलांच्या लग्नाची १६ किंवा १८ आणि मुलींच्या लग्नाची १० किंवा १२ याप्रमाणे वयोमर्यादा ठरविण्याबद्दल माधवरावांचे मत होते. लग्नांत मुलामुलींचे वय कायद्यान्वये बरोबर होते की नाही, हे पहाण्याचें काम लोकलबोर्डें व म्युनिसिपालिट्या यांजकडे सोपवावे. लग्नें ठरलीं म्हणजे या संस्थाकडून व्याह्यांनीं परवाने काढावे; मात्र लग्नाची वयोमर्यादा ठरविण्याची जबाबदारी सदर संस्थाकडे नसावी, अशी माधवरावांनीं सुचविलेल्या सुधारणांतली दुसरी बाब आहे. विश्वविद्यापिठांनीं अविवाहित रहाणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उच्चप्रतीच्या पदव्याचा मान दिला जाईल, इतरांना दिला जाणार नाही, असा नियम जाहीर करावा, अशी माधवरावांच्या सुधारणांतली तिसरी बाब आहे. संभोगसंमतीचे वय १४ ठरविण्यांत यावे व त्याप्रमाणें पीनलकोडांत दुरुस्ती व्हावी; ही चौथी बाब असून ज्यांचे पंचेचाळीस वर्षांवर वय असेल, त्यांनीं अल्पवयस्क कुमारीकांशीं विवाह करूं नये, त्याचप्रमाणे अल्पवयाच्या मुलांशीं त्यांच्याहून अधिक वय असणाऱ्या वधूशीं विवाह केला जाऊं नये. यादोन्ही प्रकारच्या विजोड विवाहाबद्दल सरकारनें कायदा करावा, असें माधवरावांच्या सुधारणांयोजनांतले पांचवे कलम आहे. शास्त्रांत एक बायको जीवंत असतांना एखाद्याला दुसरें लग्न करावयाचे झाल्यास कांहीं निर्बंध शास्त्रांत सांगितले आहेत. जीं व्यंगे पहिल्या बायकोंत आढळल्यास दुसरें लग्न करण्याला हिंदू शास्त्र परवानगी देतें, तीं व्यंगे नसल्यास दुसरे लग्न करण्याला

सांप्रत कायदाने प्रतिबंध ठेवावा. या बाबतीतल्या शास्त्रांच्या निर्बंधांचे सरकाराने पुनज्जीवन करावे, अशी माधवरावांच्या सुचनेतली सहावी बाब आहे. अशा रीतीने त्यांनी मलबारींच्या पहिल्या टिपणासंबंधी आपले विचार प्रदर्शित केले.

दुसऱ्या टिपणांत हिंदू स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या सक्तीच्या वैधव्याची दुःखे कशी कमी करतां येतील, याबद्दलचा उहापोह होता. माधवरावांचे या बाबतीत असे मत होते की, निदान पंचवीस वर्षेपर्यंत बालविधवांचे केशवपन करू नये. त्यांचे त्यांना हिताहित समजू लागल्यावर वपनविधीला त्या आपखुषीने सादर झाल्यास हरकत नाही. पण त्यांच्यावर जो जुलूम केला जातो, तो पंचवीस वर्षांची अट ठेवल्यास टळेल. बालविधवेला आपल्या परिस्थितीचे पूर्ण ज्ञान असते की नाही, याची चौकशी स्वतंत्र बिनसरकारी गृहस्थांनी करावी. म्हणजे तिच्या दुःखांचा कांहीं तरी प्रतिकार होईल. हिंदू बालविधवेची स्थिति अत्यंत शोचनीय व अनुकंपनीय असते. प्रत्येक सुसंघटित समाजाला हिंदू विधवेसारखी दुःस्थिति राहू देणे लांछनास्पदच वाटेले. हिंदूसमाजाने विधवाची गांजणूक हजारो वर्षांपासून मांडली आहे व हा एक त्या समाजाला लागलेला काळिमा आहे, असा माधवरावांनी विधवांच्या स्थितीविषयी आपले हृदय व्यक्त करणारा आणखी जळजळीत मजकूर घातला होता.

मलबारींच्या टिपणांबद्दल सरकाराने मागविलेलीं मते मिळवून माधवरावांनी सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकांत १८८६ व १८८७ या वर्षी दोन लेख लिहिले आहेत. त्यांत सर्व मतांचा सारांश आहे. कोणत्याही प्रश्नाच्या सांगोपांग अध्ययनाला नाना मतांचा संग्रह अत्यंत

उपयोगी असतो, त्यावरून स्वतंत्रपणे निष्कर्ष काढण्याची पात्रता अंगी येते, हे तत्त्व माधवरावांच्या बुद्धीत ठसलेले असल्यामुळे स्वतःच्या ज्ञानासाठी व लोकांच्या हितासाठी, त्यांनी ही मते जमविण्याची यातायात केली.

यासालची पुणे व अहंमदनगर येथील दोन धर्मपर व्याख्याने श्री. रमाबाईंनी प्रसिद्ध केलेल्या संग्रह-पुस्तकांत आलेली आहेत. अहंमदनगरच्या प्रार्थनासमाजाचे मंदिर बांधून तयार झाल्यावर प्रवेश-समारंभ माधवरावांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यांत आला. या प्रसंगी त्यांनी प्रार्थनासमाजाच्या आवश्यकतेसंबंधी भाषण केले. त्यांत 'अनुकरणाचा' आक्षेप खोडून काढला आहे. 'प्रचारांत असलेल्या व्यवस्थेंत विशेष न्यूनता दिसून तिजमुळे चित्तास शांति प्राप्त होईनाशे झाली म्हणजे नवीन पंथाची स्थापना होत असते' असे त्यांनी प्रार्थनासमाजाचें कारण सांगितले आहे. (धर्मपर व्याख्याने पृ. २०१) शेवटी उतावळेपणाचा जो दोष अंगी लावण्यांत येत असतो, तो अगदी खोटा कसा, याचेंही विवरण आहे. वामन शिवराम आपटे यांनी आपल्या व्याख्यानांत सुधारकांना 'आगगाडी--सुधारक' असा एक टोमणा मारला होता. त्याबद्दल माधवराव म्हणतात:—*

आम्ही उलट प्रकारच्या दोषांस मात्र पात्र आहो ! तो दोष हा की, आम्ही कांहीं केल्या जागचे म्हणून हालतच नाही ! तोंडानें मात्र बोलतो; पण हातून तशी कृति मुळीच होत नाही.... घाई करून फार पुढे जाण्याची मुळीच भीति नको ! कारण, आपण सर्वच लोक असे मद्र आहोंत की, कोणतीही गोष्ट अमर्याद वेगाने होण्याची भीति नको ! उलट आमच्यामध्ये जी शिथिलता आहे, तिला घालविण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणाने व्हावयास पाहिजे,

* न्या. मू. रानडे यांची धर्मपर व्याख्याने पृ. २५४

दुसरें व्याख्यान पुण्याला मित्रमेळ्यांच्या समारंभानिमित्त त्यांनी दिलें. तें माधवरावांच्या धर्मविषयक चौकसपणाचें निदर्शक आहे. माधवरावांनीं केवळ लूथरने घडवून आणलेल्या युरोपांतल्या धर्मक्रांतीचे इतिहास वाचले नव्हते. इंग्लंडांत जो धर्मविचार चालू होता, त्याकडेही त्यांचें लक्ष होते. यावर्षी रे. व्हायसे नांवाच्या एका मिशनर्याने मतांतर करून पूर्वी स्वीकारलेला एक ख्रिस्ती पंथ सोडून दिला. त्यासंबंधी त्याचा एक लेख फॉर्टनाइटली रिव्यू नांवाच्या इंग्रजी नियतकालिकांत प्रसिद्ध झाला होता. तो वाचल्यानंतर सुचलेले विचार माधवरावांनीं या प्रसंगीं मांडले. माधवरावांच्या प्रत्येक व्याख्यानांत कांहीं तरी विशेष नवीनपणा असतो, अशी सर्वांची खात्री झाली असल्याने, त्याचीं मते आवडोत, न आवडोत, त्याचें भाषण चुकवायचें नाहीं, असा निर्धार पुण्यांत पुष्कळ आबालवृद्धांमध्ये उत्पन्न झाला होता. त्यायोगानें त्यांच्या व्याख्यानाला श्रोत्यांच्या गर्दीची उणीव कधीच भासत नसे. याही प्रसंगीं श्रोत्यांचा खूप समुदाय लोटला होता. त्यांत होतकरू विद्वानांचा भरणा पाहून प्रारंभीं माधवरावांनीं आनंद व्यक्त केला आणि नंतर आपल्या विचारांचें भांडार उघडलें. ख्रिस्तीधर्म आणि हिंदूधर्म यांतला भेद प्रस्तुत भाषणांत माधवरावांनीं उत्तम प्रकारे दाखविला आहे. हिंदूधर्माची वाढ अमर्याद असून इतर धर्मांच्या विचारवृद्धीला मर्यादा आहे, या मुख्य भेदाचे उद्घाटन झाल्यावर प्रार्थनासमाजाच्या तत्त्वांना हिंदूधर्माच्या वाढत्या विस्तारांत कशी जागा आहे, हें पटविण्यासाठीं ते म्हणाले*:-

आमच्या सर्व नव्या दिसणाऱ्या विचारांस आमच्या धर्मांत स्थान आहे. दुसरी संतोषाची गोष्ट अशी आहे कीं, जातिभेद मानणें, मूर्तिपूजा करणें, स्पर्शा-

* न्या. मू. रानडे यांची धर्मपर व्याख्याने पृ. २५८

स्पर्शाचा बाजार घालणें, अशांपैकी कोणतीही गोष्ट खऱ्या हिंदुत्वास आवश्यक नाही.

हीं दोन्ही भाषणे आत्मसंरक्षणाच्या धोरणाचीं आहेत. चढाईच्या थाटाचे भाषण करण्याची संधि त्यास वर्षाअखेर मिळाली. सुधारणेच्या कांहीं तत्त्वांची अंमलबजावणी यावर्षी आपोआपच दुसऱ्या एका राजकीय कारणामुळे झाली होती. महाराणी विकटोरिया यांच्या गद्दीनशीनीचीं पन्नास वर्षे यासालीं पूर्ण होत असल्यामुळे त्यांच्या आनंदाप्रीत्यर्थ साऱ्या ब्रिटिशसाम्राज्यांत उत्सव करण्यांत आले. इंग्लंडांत तर महोत्सव झाला. या भाग्यशालिनी सम्राज्ञीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याकरितां हिंदुस्थानांतले राजेराजवाडे विलायतेस गेले आणि सामाजिक सुधारणेतील देशांतरगमनाच्या तत्त्वाची अंमलबजावणी आपोआप झाली. हे राजे परत आल्यानंतर त्यांच्या राज्यांतील शास्त्रज्ञ प्रजेनें त्यांना प्रायश्चित्त देण्याचा अट्टहास धरला नाही. प्रायश्चित्ताचा उच्चार करण्याची जेथें चोरी तेथें बहिष्कार पुकारण्याची गोष्ट मनांतदेखील आणण्याचे कारण नव्हतें. सदर राजे आपल्या राज्यांत आले व त्यांच्याकडचीं ब्राह्मण-भोजनें, सण, कुलधर्म वगैरे व्यवहार पूर्वक्रमानुसार यथासांग पार पडूं लागले. माधवरावांच्या नजरेंतून ही परिस्थिति सुटली नाही. त्यांनीं डिसेंबरांत (१८८७) प्रार्थनासमाजामध्ये भाषण करतांना याच गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. ते म्हणाले:—

यंदाचें वर्ष अनेक दृष्टींनी संस्मरणीय झालें आहे. पहिली व महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या संस्थानिकांचें जुबिलीनिमित्त विलायतेस जाऊन येणें, ही होय. एका शिकलेल्या हिंदी तरुणाला ख्रिस्तीधर्मांतून परत हिंदू धर्मांत घेतले, ही या वर्षीतली दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. या पतितपरावर्तनाच्या कारभारांत चांगल्या विद्वान् राजकारणी पुढाऱ्यांनीं भाग घेतला, हें त्यांतल्या त्यांत लक्षांत

टवण्यासारखे आहे. जुबिलीच्या उत्सवांत गोवधन करण्याचा निश्चय मुसलमानांनी पाळला, या गोष्टीचें महत्त्व थोडेंथोडकें समजून का. मुसलमानांनी परधर्मसहिष्णुतेचा हा एक धडाच घालून दिला आहे. यदा गोरक्षणाची चळवळ विशेष नेटाला लागली. तिच्यांत पारशी गृहस्थांनी भाग घेतला. मुसलमान. देखील प्रतिकूळ दिसत नाहीत. अशा अनेक कारणानी हें वर्ष संस्मरणीय झालें.

आमचे प्रतिपक्षी आमच्या मार्गाबद्दल सदैव गा-हाणें गात असतात. यासाठी त्यांची सर्व मासिके, वृत्तपत्रे, मी काळजीने वाचली. पण मला त्याच्या लिहिण्यांत एकही मार्ग दिसला नाही. म्हणून असेंच म्हणावें लागतें की, सुधारकांनी ठरविलेला मार्गच निर्दोष आहे. ज्यांना सुधारणा मान्य असून मार्ग पसंत नाहीत, पण जे मार्ग दाखवीत नाहीत, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ मी इतकाच समजतो की, बाह्योपाधींनी आपोआप आपणांस नकळत जी सुधारणा होईल, ती योग्य सुधारणा; वेळ येईल तशी जाणूनबुजून सुधारणा करणे, हा सदोष मार्ग. असा अर्थ असेल तर बुद्धिपुरस्सर सुधारणा करणें, याला मी श्रेष्ठ समजतो. कारण बुद्धिपुरस्सर प्रयत्न केल्यावाचून स्वोन्नति होत नाही.

जो देश प्रचंड सामाजिक कांत्यामधून पूर्वी अनेकदा पार पडला, ज्यानें आजपर्यंत एकदर पांच धर्मांना जन्म दिला, त्याची सुधारणा परिवर्तनाच्या अतिशय अनुकूल काळांत अडवून धरतां येईल, ही कल्पना वेडेपणाची आहे व वचारी माणसें तिला आपल्या अतःकरणांत कदापि धारा देणार नाहीत.

या प्रमाणे १८८७ साल संपलें. त्या वर्षाच्या डिसेबर अखेरीस माधवराव मद्रासला गेले होते. काँग्रेस हे एक कारण होतेच, पण काँग्रेसला जोडून सामाजिक परिषद् चालू करण्याचा इरादा सिद्धीस नेणें, हा एक मद्रासला जाण्याचा त्यांचा हेतु होता. १८८५ सालीं नुसत्या व्याख्यानावरच परिषदेचे काम आटोपलें. १८८६ सालीं या बाबतींत हालचाल झाली नाही. या सालीं मात्र सामाजिक चळवळीला संघटित स्वरूप देण्याचा त्यांचा बेत तडीस गेला व त्या वर्षापासून

पुढच्या काळांत त्यांनीं हें काम इतक्या आस्थेनें, धडाडीनें आमरण चालविलें कीं, त्याला हिंदुस्थानाच्या अर्वाचीन इतिहासांत दुसरी जोड सांपडत नाही.

१८८८ सालांतल्या महत्त्वाच्या गोष्टी थोड्याच आहेत. या वर्षीं मे महिन्यांत माधवराव नाशिक जिह्यांत गेले होते. तेथें येवल्याच्या आर्यसमाजांत त्यांचें एक भाषण झालें. भाषण—समारंभासाठीं येवलेकरांनीं अतिशय धाटाचा बंदोबस्त केला होता. भाषणासाठीं विस्तीर्ण मंडप उभारून त्याला लतापताकांच्या आभरणांनीं नटविलें होतें. या भाषणाचा गोषवारा इंदुप्रकाशाकडे पाठविणाऱ्या येवल्याच्या ब्रातमीदारांनीं 'माधवरावांचें भाषण शांत, गंभीर, सुश्राव्य आणि हृदयंगम' झाले, असे लिहिले आहे. त्या भाषणाचा सारांश पुढील प्रमाणें:—

आर्य म्हणजे संस्कार पावलेले जन, असंस्कृत म्हणजे अनार्य. आर्यसमाज हें एक विचारवृद्धीचें स्थल आहे. तें सर्वांनीं साजरे झालेलें असावे, त्यावांचून विचारवर्धन, ज्ञानवर्धन होत नाही. समाजांत जसजसे ज्ञाते, विचारी, संस्कृत लोक असतात, तसतसा त्यांचा उपयोग जास्त होतो. मनाची स्वच्छता, प्रसन्नता, पवित्रता, संस्कारांचाचून होत नाही. तीं होण्यास अवलोकन सुसंगति हीं लागतात. कोणतीही सुधारणा समाजसुधारणेखेरीज होणार नाही.

याच महिन्यांत क्रॉफर्डसाहेबाविरुद्ध सरकारांत तक्रारी जाऊन सगळ्या प्रांताचें लक्ष वेधून घेणारें नवें प्रकरण माजलें व सामान्य जनतेला हा एक धामधुमीचा नवीन विषय मिळाला. ज्येष्ठ महिन्यांत धार्मिक श्रद्धेच्या अतिरेकाचा एक नमुना लोकांना अनुभवायला सांपडला. ज्येष्ठवद्य दशमीपासून अमावास्यापर्यंत बहीणभावंडांनीं एकमेकांस भेटावें, न भेटल्यास पुढें तीन वर्षे भेटूं नये, मध्यंतरीं भेटल्यास दोहों-

पैकी एकास मरणाचे भय आहे, अशा अर्थाची एक हूल उठली. या हुलीने कांहीं दिवस कुणबी, माळी महार, इत्यादि वर्गांतल्या लोकांच्या तोंडाचे पाणी पळविले होते. ज्येष्ठ महिना उलटल्यानंतर या हुलीची खळबळ शांत झाली.

सप्टेंबरांत पुण्याला गोरक्षणाकार्याचा उपक्रम होऊन आनंदोद्भव नाटकगृहांत त्यासंबंधी एक सभा झाली. माधवराव या सभेला हजर होते, व त्यांचे गोरक्षणाबद्दल भाषण झालें. मागल्या वर्षी पारशी व मुसलमान समाजाने या कार्याला हातभार लावण्याचे श्रेय संपादन केले होते. त्याचा उल्लेख मागे एका उताऱ्यांत आला आहे. त्याची पुनः एकदां वाच्यता करून माधवराव म्हणालें की, गोरक्षणाच्या कार्यांत हिंदू, पारशी व मुसलमान, या तीन वर्णांची एकी झाली आहे. चौथा वर्ण इंग्रजांचा. तो या एकीत 'कालेकरून' आल्याशिवाय रहाणार नाही. मात्र ही एकी मजबूत व टिकाऊ व्हावयास पाहिजे, असा त्यांनी आपल्या भाषणांत इशारा देऊन ठेवला.

माधवरावांवर पडलेल्या मित्रविरहाच्या चार घाल्यांचे वर्णन पूर्वी सविस्तर आलेले आहे. यावर्षी आक्टोबरांत त्यांच्यावर कुंट्यांच्या मरणाचा आघात झाला. कुंटे व माधवराव यांचा लहानपणापासून स्नेह. कोल्हापुरच्या प्राथमिक शाळेपासून ते सहाध्यायी. मुंबईस त्यांचे सहाध्यायित्व कायम राहिलें. विद्यार्जनानंतरच्या काळांत प्रथम कांहीं वर्षे त्यांना एकमेकांपासून दूर रहावे लागलें. पण पुण्यास पुनश्च त्यांना परस्परांच्या सहवासाचा लाभ कित्येक वर्षे घेतां आला. मधून मधून कांहीं बाबतींत दोघांचा मतभेद झाला तरी मूळच्या मैत्रीचा आगा तुटला नाही. मतभेदाचे वारें आलें म्हणजे वरवर विरोधाचे

तरंग उठत, परंतु त्यामुळे मैत्रीच्या भावनेला धक्का पोंचत नसे. ज्या बाबतीत मतभेद झाला असंल तेवढी बाब सोडून बाकीच्या सगळ्या चळवळींत त्यांचा एकोपा दिसून येई. प्रार्थनासमाजाच्या आणि दयानंद स्वामींच्या कार्यांत कुंटे माधवरावांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करीत होते. १८८१ साली बालविवाहप्रतिबंधाची संस्था स्थापन करून त्याबद्दल शपथपत्रावर सहा घेण्याच्या कामांत कुंटेच पुढारी होते. पुढेही माधवरावांच्या कार्यांना मतभेद नसेल तेव्हां मदत करण्याला कुंट्यांनी कधी माघार घेतली नाही. माधवराव आणि कुंटे या पुण्याच्या दोन महाकाळी तोफा आहेत व त्यांच्या समोर टिकाव लागणें फार कठीण, असे पुण्यावर स्वारी करून येणाऱ्या मिशनरी इंग्रजांनी अनेकदा उद्गार काढले होते. एखादा युरोपियन डाळ न शिजतां परत गेला म्हणजे आपल्यामध्ये अशी धुरंधर जोडी असल्याबद्दल पुणेकरांना व पर्यायाने सगळ्या महाराष्ट्रियांना साभिमान धन्यता वाटे. कुंटे माधवरावांसारखेच विद्वान् होते. शिवाय त्यांच्या स्वभावांत तल्लखपणाचा मोठा गुण असल्याने एकदां एखादी गोष्ट करण्याचें मनानें घेतले कीं, तिच्या सिद्धीसाठीं सर्वस्व वेंचण्याची कुंट्यांची तयारी असे. देशांतल्या उद्योग धंद्याला हातभार लावण्याचे मनांत येतांच त्यांनी पेन्सिलीचा लहानसा कारखाना काढला, हें त्यांच्या तडफदारपणाचें एक उदाहरण आहे. त्यांचें *Vicissitudes of Aryan Civilization* हें पुस्तक त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देणारे आहे. असा जुना मदतगार स्नेही मरण पावल्याने माधवरावांच्या चित्ताला अतिशय क्लेश झाले. कुंट्यांच्या आजारांत माधवराव त्यांच्या संनिध होते. प्रस्तुत मित्राच्या मृत्यूनंतर त्यांनी एका भाषणांत Prophet ' भविष्यद्रष्टा' ही

पदवी त्यांना, त्या शब्दाची विद्वत्ताप्रचुर व्याख्या सांगून, अर्पण केली. कुंट्यांचे शव चितेवर ठेवल्यावर त्याचे जे भाषण झाले, त्यातही माधवरावाच्या खोल विचाराची छटा आढळते. ते म्हणाले:—

कन्या आपल्या सासरपणास जातांना तिचे मातापितरास जसे वार्डट वाटते, वार्डट वाटते म्हणजे ती दुःखांत पडते म्हणून नव्हे तर तिचा व आपला वियोग होतो म्हणून दुःख वाटते—तसेच माधवरावजी कुटे हें आपले मित्र, बंधु, गुरु वगैरे कोणत्याही निमित्ताने व रूपाने आजपर्यंत आपल्या सहवासाला होते, त्यांचा व आपला आतां वियोग होत आहे, म्हणून आपल्याला अत्यंत दुःख होत आहे. बाकी ते येथल्यापेक्षां चांगल्या लोकीं शाश्वत सुखांत गेले आहेत.

कुंट्याच्या निधनाने माधवरावांना दुःख झाले, परंतु ते विवेकांनें आक्कून त्यांनीं नव्या कार्यांचें चिंतन चालविलें. आक्टोबर महिन्यांत विजयादशमीच्या दिवशीं माधवरावाच्या घरीं शहरांतल्या शेट-सावकारांची बैठक झाली. तेव्हां हिंदूमलशेट या नांवाचे एक प्रख्यात धनिक व्यापारी पुण्यास होते. त्यांच्या मनांत गिरणी काढण्याचा विचार आला. सल्लामसलतीला माधवरावांपेक्षा दुसरा योग्य पुरुष पुण्याला कोण होता ? हिंदूमल यांनीं आपला बेत पक्का करण्यासाठीं विजयादशमीच्या सुमुहूर्तावर माधवरावांच्या घरीं खाजगी स्वरूपाची बैठक भरविली. माधवरावांनीं आपल्या व्यापारविषयक ज्ञानाच्या जोरावर एवढार व्यवस्थेची रूपरेषा त्यांस काढून दिली आणि त्याप्रमाणें पुढें कार्याला प्रारंभ होऊन आज पुणे स्टेशनानजीक असलेली गिरणी अस्तित्वांत आली.

१८८९ साल पुनः समाजसुधारणेच्या दृष्टीनें महत्त्वाचें आहे. सामाजिक परिषदेच्या संघटनेची सुरुवात झाल्यामुळे परिषदेचे चिटणीस दि. ब. रघुनाथराव आणि माधवराव यांनीं हिंदुस्थानभर सर्वत्र

पत्रें पाठवून ठिकठिकाणी सुधारणेच्या संस्था काढण्याचा उत्साह लोकांत उत्पन्न केला. परिषदेचे चिटणीस दि. ब. रघुनाथराव होते. परंतु ते केवळ नामधारी होते. माधवरावच बहुतांशी चिटणिसाचें काम करीत होते. पुण्यास समाजसुधारणेची एक संस्था अस्तित्वांत आलेली होती. तिच्यामार्फत या वर्षी गांवोगांव पत्रें जाऊन सुधारणेच्या शपथा एकंदर ५४९ माणसांनी घेतल्या होत्या. या प्रसंगी सदर चळवळींत इनामदार, जहागीरदार आणि दक्षिणचे संस्थानिक भाग घेण्याला तयार झाले. बडोद्याच्या व इंदूरच्या महाराजांनी या संस्थेच्या आश्रयदात्यांत आपली नांवे नोंदविली. मिरजेचे श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांनी संस्थेचे अध्यक्षस्थान स्वीकारले होते. या संस्थेमध्ये हिंदूप्रमाणे मुसलमान, यहूदी, ख्रिस्ती वगैरे धर्मांतल्या लोकांनी प्रवेश करून घेण्याची इच्छा दर्शविल्यामुळे त्यांचाही भरणा करण्यांत आला. मद्यपाननिषेध, मुलींना शिक्षण देणे, हुंड्याची चाल मोडून टाकणे, विधवाविवाहाला संमति असणे, मुलामुलीचे विवाह लहानपणी न करणे, अशा शपथपत्रिकेंतल्या कांहीं अटी होत्या. त्या अटीखाली प्रतिज्ञेची सही टाकण्याला पहिल्या वर्षीच पांचशे इसम सिद्ध झाले, ही प्रगति थोडी नव्हती.

पण या वर्षांतली विशेष खळबळ उडवून देणारी गोष्ट निराळीच आहे. दयाराम गिडूमल यांनी संभोगसंमतीचें वय कायद्यांत दहा वर्षांचें होतें, तें बारा वर्षांचें करावें, अशा अर्थाचें एक लहानसें पत्रक प्रसिद्ध केलें. इंडियन पिनल कोडांतल्या कांहीं कलमांत हें वय बारा मानलें होतें व बलात्कारासंबंधीच्या कलमांत मात्र वयाची मर्यादा दहा वर्षांची धरली होती. हा पिनल कोडांतला धोटाळा काढून टाकावा, एवढेंच गिडूमल यांनी

सुचविले होते. स्त्रियांवर गुदरणारा अनिष्ट प्रसंग टाळण्याचा हा एक मार्ग होता, व त्याने कोणत्याही प्रकारचा धर्मावर घाला पडत नव्हता. परंतु कायद्यांत सरकार फेरबदल करणार, या एकाच गोष्टीने पुराणमताभिमानी समाज संतापला. गिडूमल यांच्या पुस्तकांतल्या मुद्द्यांना जबाब देऊन संमतीचे आहे तेच वयोमान योग्य आहे, असे आमहानें प्रतिपादन करणारे एक पुस्तक टिळकांनीं छापून काढले व यावेळेपासून त्यांची गणना धर्मसंरक्षकांत होऊं लागली. कायद्याच्या कलमांतली विसंगति काढून टाकणें, यावेळीं सरकारलाही श्रयस्कर वाटल्यामुळे हा प्रश्न घटाला लागला, परंतु पुढच्या वर्षापर्यंत त्या-विषयीं टीकाप्रतिटीकाचा विशेष भडिमार सुरू झाला नाहीं. कारण यावर्षीं क्रॉफर्ड प्रकरण पेटलेले होते.

क्रॉफर्डप्रकरणांत माधवरावाचे, सार्वजनिक सभेने जितकी चळवळ केली, तेवढ्या चळवळींत पूर्ण साह्य होते. सार्वजनिक सभेमार्फत नेहेमींच्या रिवाजास अनुसरून सभा झाल्या, अर्ज लिहिले गेले. साऱ्या महाराष्ट्रांत यासंबंधी चळवळ उडवून देण्याला पुष्कळ अंशीं माधवरावच कारणीभूत आहेत. मुंबईचे पुढारी आपापल्या परीने येथें आणि विलायतेस न्याय मिळण्याकरितां खटपट करित होते. पुण्याच्या पुढाऱ्यांपैकी तरुण मंडळींत टिळकांनीं विशेष श्रम घेतले व त्याबद्दल त्यांना कृतज्ञ मामलेदारांनीं घड्याळाचे परितोषिक दिलें. क्रॉफर्ड या सिव्हिलियन अधिकाऱ्यावर बेसुमार लांच खाल्ल्याचा मुख्य आरोप होता. लांच देऊन नोकरी मिळविणाऱ्या मामलेदारांच्या साक्षीखेरीज हा आरोप सिद्ध करणें मुष्किलीचें होतें व मामलेदारांना माफी करण्याची सरकारानें हमी घेतल्याशिवाय खऱ्या साक्षी देण्याला ते पुढें येणार

माहीत, हें सरकारला दिसत होतें. माफीची हमी प्रांतिक सरकारनें घेतलो तरी तिला थेट भारतमंत्र्याची अनुमति मिळणें अवश्य होतें. यामुळें क्रॉफडसाहेबावरील लांचाचा आरोप सिद्ध करण्यासाठीं साक्षी देणाऱ्या मामलेदारांची माफी, हाच या प्रकरणांतला मुख्य मुद्दा होऊन बसला होता व त्यांच्या बचावाकरितांच महाराष्ट्रांत चळवळ झाली. सदर चळवळींत माधवरावांचा किती संबंध होता, याचा उल्लेख वर आलाच आहे.

१८८८ सालांत मलबारींचे चरित्रकार दयाराम गिडूमल यांनीं ' हिंदुस्थानांतील स्त्रियांची स्थिति ' (Status of woman in India) या नांवाचें एक पुस्तक तयार करण्याचे काम चालविलें होतें. या पुस्तकासाठीं प्रस्तावनेदाखल एक लेख गिडूमल यांनीं माधवरावांकडे लिहून मागितला. माधवरावांनीं ' बालविवाहासंबंधीं शास्त्रवचनें ' (Shastric texts on the subject of Infant Marriage) या मथळ्याचा इंग्रजी लेख तयार केला. तो १८८९च्या जानेवारी-एप्रिल अशा त्रैमासिकाच्या जोड अंकांत The Sutra and Smriti Dicta on the subject of Hindu marriage या सदराखालीं प्रसिद्ध झाला आहे. जिज्ञासूंना प्रस्तुत लेख श्री. रमाबाईंनीं प्रकाशित केलेल्या संकीर्ण लेखसंग्रहांत पहावयास सापडेल. हा लेखदेखील माधवरावांच्या विद्वत्तेस साजेसाच आहे. या लेखाच्या सुरुवातीस माधवरावांनीं पूर्व-कडील राष्ट्रांच्या स्थापुत्वाची कल्पना कशी भ्रामक आहे तें दाखविलें आहे. संस्कृतीची वाढ खुंटली म्हणजे ती स्थिरावते असें मानणें चुकीचें आहे. व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक व्यवहारांत ज्याप्रमाणें वाढ खुंटल्यावर नाशाची चिन्हें दिसू लागतात, त्याचप्रमाणें व्यक्ति-समुदायाचा किंवा राष्ट्राच्या व्यवहारांमध्ये अभिवृद्धीचा ओघ कुंठित

शाल्याकर नाशाची बीजे शिरतात, असे सांगून माधवरावांनी पुढच्या धिवरणांत हिंदू विवाहपद्धतीचा इतिहास दिला आहे. विधवाविवाहासंबंधी लिहितांना जशी त्यांनी वेद, स्मृति, पुराणे व इतिहास या साधनांच्या आधारेनं आपल्या विषयाची माहिती दिली होती तशीच माहिती या लेखांतही दिली आहे. स्मृतिकारांपैकी ३० जणांनी १२ वर्षे ही मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा योग्य मानली आहे. आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथांतून याच वयोमानाला पाठिवा दिल्याचे आढळते. १२व्या वर्षी लग्न आणि १६व्या वर्षी गर्भाधान—संस्कार, असा एकंदर स्मृतिग्रंथांचा निश्चित मथितार्थ समजण्याला हरकत नाही. शेवटी माधवराव म्हणतात:—

अशी अशा आहे कीं, सुधारणेच्या प्रतिकाराची लाट ओसरल्यावर रूढाचारांना उराशी घट धरून बसल्यानें जुन्या शास्त्रोक्त उज्वल परंपरेची पायमल्ली केली जात आहे, हें लोकांच्या लक्षांत येईल. जुन्या परंपरेस अनुसरून फेरबदल करा, असें सांगण्यांत सुधारकांचा मनोसोक्त काति घडवून आणण्याचा उद्देश नसून धर्माच्या जुनाट वृक्षावर जी बांडगुळे उत्पन्न झाली आहेत, तीं कापून काढण्याचा त्यांचा उद्देश आहे, असे लोकांना दिसून येईल.

१८८९ च्या एप्रिलांत माधवरावांचे मुंबईच्या प्रार्थनासमाजांत सामाजिक सुधारणेच्या प्रगतीसंबंधी एक भाषण झालें. समाजसुधारणेच्या प्रगतीची चिन्हे पहाण्याकरितां ते आपली तीव्र व व्यापक दृष्टि किती बारीक गोष्टीपर्यंत पोचवीत असत, याचा सदर व्याख्यानांत भरपूर पुरावा आहे. वास्तविक देशांतल्या एखाद्या भागांत एक दोघाजणांनीं प्राचीन अवतारी पुरुषांचीं चरित्रें लिहिल्यानें समाजसुधारणेला हातभार लागतो, असें कोणीही समजणार नाही. परंतु विद्यमान काळाच्या गतीला उपयोगी पडणारीं पुस्तकें प्रसिद्ध झाल्यास, तीं

समाजसुधारणेचीं द्योतक आहेत, असें माधवरावांनीं या व्याख्यानांत सांगितलें आहे. या वर्षीं बंगालमध्ये श्रीकृष्णाचीं दोन चरित्रें प्रसिद्ध झालीं. त्यापैकीं एक ब्राम्होनें लिहिलेलें व दुसरें हिंदूनें लिहिलेलें होतें. श्रीकृष्णाच्या चरित्रानें हिंदुस्थानांत अनीतिवर्धक धर्मपंथांना जन्म देऊन हिंदू समाजाच्या राष्ट्रीय अधःपाताला मदत केली, हें कोणासही नाकबूल करता येणार नाही. श्रीकृष्णाच्या नांवावर अनीतीचा प्रचार चालू ठेवणारे कांहीं संप्रदाय गुजराथेत आहेत. उत्तर हिंदुस्थानांतही राधाकृष्णाच्या भक्तीचें नांव पुढे करून दुराचार वाढविणारे कित्येक पंथ शेकडो वर्षांपासून अस्तित्वांत आहेत. ज्या ईश्वराताराकडे या पंथांतल्या भ्रष्टाकाराचा दोष जातो, त्याच्या चरित्रांत खरोखरीच दूषणीय अंश कितपत आहे, याचा शोध करून लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याकरितांच हीं चरित्रे लिहिलीं गेलीं असल्याने समाजसुधारणा हाच त्यांचा प्रधान हेतु ठरतो व म्हणूनच माधवरावांनीं त्यांच्या निर्देश आपल्या भाषणांत केला. त्यांच्या भाषणांतला आणखी कांहीं भाग पुढे दिल्याप्रमाणे आहे:—

मद्रासकडे दि. व. रघुनाथराव आणि सर टी. माधवराव यांनी व्यक्तिशः दहादहा हजारांची देणगी देऊन व एकंदर लाख रुपये गोळा करून हिंदूधर्माचे ज्ञान विद्यार्थीवर्गाला मिळण्याकरितां एक पाठशाळा स्थापन केली, हें एक धर्म जागृतीचेंच चिन्ह आहे. उत्तर हिंदुस्थानांत श्रीमत् स्वामी यांनीं गोरक्षणाची चळवळ उडवून दिली आहे. श्रीमत् स्वामी हे बापट आडनांवाचे कोणी दक्षिणी गृहस्थ आहेत. पंजाबांत आर्यसमाजाने दयानंद सरस्वती कॉलेज काढलें आहे. त्यांत कित्येक सुशिक्षित लोक धनप्राप्तीच्या आशेवर पाणी सोडून शिकविण्याचें काम करीत आहेत. राजपुतान्यांतल्या सरदार लोकांनीं अजमीर येथें जमून आपल्या लज्जांतल्या अपायकारक चालींत सधारणा करण्याबद्दल

आपणांस बांधून घेतलें आहे. अहमदाबादेस बालविवाहनिषेधक मंडळी उत्पन्न झाली आहे. आमच्या प्रांतांत तशी कांहीं हालचाल दिसत नाही हें खरें, पण कांहीं विवक्षित जातींनीं उपाध्येपण वंशपरपरेच्या ब्राह्मणाकडे न ठेवतां आपल्या जातींतून उपाध्ये तयार करण्यास आरंभ केला आहे. एकदरींत निराश होण्याचें कारण नाही.

या उताऱ्याचा विचार करूं लागले कीं, ब्राह्मणेतरांच्या चळवळींतल्या एका गोष्टीसंबंधीं माधवरावांचे हृद्गत समजतें. उत्तरहिंदुस्थानांत गोरक्षणाचें कार्य करणाऱ्या श्रीमत् स्वामींची मूळ पिठिका माधवरावांनीं मिळविली म्हणून हे स्वामी महाराष्ट्रीय होते, एवढा तरी सुगावा लागतो. अहमदाबादच्या बालविवाहनिषेधक मंडळीच्या उत्पत्तीचे श्रेय माधवरावांचें आहे, याबद्दल १८८९ सालच्या सामाजिक परिषदेचा अहवाल पाहिल्यास खात्री पटते. वरच्याप्रमाणें समाजसुधारणेच्या प्रगतीचा वृत्तांत सांगून 'धर्म आणि भौतिक शास्त्रे' याविषयीं माधवरावांनीं कांहीं विचार प्रकट केले. ते असे:—

हा लढा आजकालचा नसून हजारों वर्षांचा आहे. त्यांत कितीकांनीं मनोविकारास प्राधान्य देऊन विचारशक्तीस हरताळ लावला. कितीकांनीं विचारशक्तीस प्राधान्य देऊन मनोविकारांचें प्राबल्य आखडलें आहे. या दोहोंपैकीं कोणत्याही एका मार्गाचें अनुकरण करून समाजाचें चालावयाचें नाही. भौतिक शास्त्रांचें अनुकरण केल्यास जगांत न्याय, परोपकारबुद्धि, दुर्बलांचें रक्षण, इत्यादि गोष्टींचा न्हास होईल, म्हणजे कुटुंब, समाज, राज्य, ही व्यवस्था ज्या कारणाकरितां केलेली दिसते—म्हणजे दुर्बलांचे रक्षण—ते कार्य होणार नाही. त्याचप्रमाणें निवळ धर्माच्या सिद्धांताची कांस धरल्यानेंही समाजाचा निभाव लागणें कठिण म्हणून दोन्ही पक्षामध्ये तोड काढली पाहिजे.

या वर्षाच्या डिसेंबर महिन्यांत मुंबईला कांग्रेसची बैठक झाली. या बैठकीला विलायतचे विख्यात पुढारी चार्ल्स ब्रॅडला हे आले अस-

ल्यामुळे तिच्यांत उत्साह विशेषच दिसून आला. लोकांच्या नैसर्गिक आवडीमुळे या राजकारणाच्या संस्थेचा जोम प्रतिवर्षी वाढत होता व तितक्या मानाने सामाजिक सुधारणेकडे जनतेचे लक्ष कमी होत चालले होते- या कार्याची राजकारणाइतकीच आवड उत्पन्न करण्यासाठी माधवरावांचा उद्योग चालला होता. प्रथम सामाजिकपरिषद् यावर्षी मुंबईला भरेल की नाही, याचीच खात्री वाटत नव्हती. पण माधवराव आणि त्यांचे कांहीं मित्र यांनी अतिशय खटपट करून ऐनवेळीं परिषदेची व्यवस्था जमवून आणली. अगोदरपासून रीतसर पत्रव्यवहारादि कामे चालू होती, पण माधवरावांनीं मुंबईस ठाणे देऊन निकड व उठावणी केली नसती तर सामाजिक परिषदेची बैठक यथातथाच पार पाडण्याचा संभव होता. याप्रसंगी परिषदेचे सगळे ठराव माधवरावांनींच लिहून काढले, नंतर ते अनेक मित्रांना दाखविले. पसंत झाल्यावर त्यांची परिषदेपुढे मांडणी झाली. संमतिवय आणि सामाजिक संस्थाचा कायदा, हे दोनच ठराव वादग्रस्त होते. हे दोन्ही ठराव माधवरावांनींच परिषदेपुढे ठेविले व त्यांनींच त्यांचें समर्थन केले. सामाजिक संस्था सरकारांत रजिष्टर करतांना कंपनीच्या कायद्यांतलीं बरींच कलमें त्यांस नडत असत. यासाठीं अशा संस्थापुरता नवा कायदा किंवा कंपनीच्या कायद्यांत अनुकूल फेरफार करवून घेणें, हा या ठरावाचा उद्देश होता. माधवरावांनीं आपल्या भाषणांत फेरफार सुचविले आहेत. परंतु आणखी कांहीं दिवस यासंबंधीं विचार करण्याची सवड जनतेला मिळावी, असा मुद्दा परिषदेत काढला गेल्यामुळे माधवरावांनीं ठराव मार्गे घेतला. संमतिवयावर बोलतांना त्यांनीं दयाराम गिडूमल व टिळक या दोघांच्या पुस्तकांचा उल्लेख करून आपलें मत निराळ्या

रीतीनें प्रलिपादन केलें. त्यांनीं पिनल कोडांतला सावळा गोंधळ काढून टाकणें, एवढाच आपला उद्देश सांगितला. हा उद्देश सिद्धीस गेला कीं, धर्मशास्त्रांतली लग्नाची वयोमर्यादा आपोआपच संभाळली जाते, ही गोष्ट त्यांच्या ध्यानांत आली होती. पिनलकोडाची दुरुस्ती एवढाच मुद्दा त्यांनीं लोकांपुढे माडल्याने शास्त्राधारांत शिरल्यानें होणारा वाद अजीबाद टळला.

१८९० च्या सुरवातीपासूनच सामाजिक सुधारणेच्या वादाला महाराष्ट्रांत तीव्रता येऊं लागली होती. मागल्या वर्षाच्या परिषदेत टिळकांनीं सरकारी कायद्याचा निषेध व्यक्त करून बरीच गडबड केली होती. परंतु त्यांच्या निषेधाची मात्रा चाल्ली नाही. मुंबईच्या बांबे गॅझेट पत्रानें याबद्दल टिळकांवर टीका केल्यामुळे त्यांनीं सामाजिक परिषदेबद्दल एक लांबलचक लेख लिहून गॅझेटकडे पाठवून दिला. या लेखांत परिषदेच्या व्यवस्थेविषयीं गैरसमज माजण्याजोगीं बरीच विधाने असल्यामुळें, माधवराव, मोडक व त्यांचे स्नेही पुण्याचे कै.रा.व. चिंतामण नारायण भट यांना जबाबाचे लेख लिहावे लागले. या लेखांतून टिळकांचीं सर्व विधाने खोटी असल्याचें सप्रमाण दाखविलें आहे. माधवरावांचें पत्र बांबे गॅझेटच्या २३ जानेवारी १८९० च्या अंकांत प्रसिद्ध झालें आहे. एका दिवसांत परिषदेचा कार्यक्रम उरकण्यांत आला, प्रेक्षक आणि प्रतिनिधि यांच्यांत फरक ठेवला नव्हता, मराठी भाषेंत बोलण्याला परवानगी नव्हती, परिषदेस जमलेल्या मंडळीमध्ये आस्था दिसली नाही, ठराव घाईनें तयार करून कसे तरी लोकांपुढें मांडण्यांत आले व माघारी घेतले गेले. सुधारणा स्वावलंबनाच्या जोरावर करण्याचा हेतु सांगून परिषदेत सरकारी कायदा मागण्यासंबंधी

ठराव आले, यामुळे स्वावलंबनाच्या पुरस्कार्याची फसवणूक झाली, असें टिळकांच्या पत्रांत अनेक आक्षेप होते. हे आक्षेप एकमेकांशीं ताडून पाहिल्यास एका आक्षेपाचे उत्तर दुसऱ्या आक्षेपांत आहे, असें समजण्याला उशीर लागत नाही. माधवरावांनीं या सर्व आक्षेपांस सविस्तर उत्तरें दिलेलीं असून शेवटच्या फसवणुकीच्या आरोपाचे खंडन खुद्दसेवर केले आहे. सामाजिक सुधारणेच्या पुण्यांतील संस्थेनें स्वावलंबन, हा आपला मार्ग ठरविला होता, पण परिषदेच्या चिटणिसांनीं हिंदुस्थानातल्या एकंदर ३२ संस्थांना पत्रें लिहून त्यांचीं मते मागविलीं होती. बाकीच्या सर्व संस्थांनीं सरकारी कायदा होणें अवश्य आहे, असे आपले मत कळविल्यामुळे सरकारी कायद्याचा ठराव परिषदेपुढे मांडावा लागला. पुण्याच्या एका संस्थेने सगळ्या संस्थांवर आपल्या हेतूची अरेरावी गाजविणे उचित ठरले नसते, पुण्याच्या संस्थेतील काहीं मंडळींना आपण म्हणजेच सारे हिंदुस्थान असा भ्रम झाल्यामुळे त्यांनीं फसवणुकीचा आरोप परिषदेच्या चालकांवर लादला आहे. परिषदेच्या चालकांनीं त्यांची वंचना केली नसून त्यांच्या समजुतीच्या घोट्यानें त्यांना तोंडघशीं पाडले, असा माधवरावांचा खुद्दसा आहे. टिळकांनीं पुढे हा वाद गॅझेटातून चालविण्याचे सोडलें व आपल्या इंग्रजी मराठी साप्ताहिकांतून सुधारक पक्षावर वाक्प्रहार सुरू ठेवला. यावेळीं पुण्याला केसरीच्या तोडीचे दुसरे एक वृत्तपत्र अस्तित्वात असल्यामुळे संमतिवयासंबंधीं हमरीतुमरी अतिशय निकारानें झडूं लागली. हें वृत्तपत्र दुसरें कोणतेही नसून आगरकरांनीं १८८८ च्या विजयादशमीला काढलेलें 'सुधारक' हे होय. केसरीला महाराष्ट्रांतील वृत्तपत्रांमध्ये अग्रपूजेचा मान मिळवून देण्याचे श्रेय बहुतांशीं आगर-

करांचे असल्यामुळे त्यांनी नवे पत्र काढतांच त्याचाही लोक आदर करू लागले. सामाजिक परिषदेबद्दल केसरीतून केल्या जाणाऱ्या टीकेला माधवरावांनी उत्तर दिले नाही. केसरीचा समाचार परभारें आगरकरांचा 'सुधारक' घेत होता.

सदर वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यांत मुंबईला समाज सुधारणेच्या एका हेतूचे समर्थन करणारी एक नवीन चळवळ उदयास आली. जोतीराव गोविंदराव फुले यांनी स्वमतप्रसारार्थ काढलेल्या 'दीनबंधू' पत्रांतून ब्राह्मण विधवांच्या केशवपनाबद्दल एक लेखमाला सुरू झाली. नापितांचा वर्ग निष्कारण विधवांचे शाप आपल्या शिरावर घेत असतो, केशवपनाच्या पापाचरणापासून त्यांना किफायत होते म्हणावी तर तसाही भाग नाही, असे बरेच लेख दीनबंधूने प्रसिद्ध केले. दीनबंधूच्या संपादकांनी नापितांना समक्ष उपदेश करून याबाबतीत त्यांचीं मनें बळविली. दीनबंधूला त्याच्या दोघा व्यवसायबांधवांनी (इंदुप्रकाश व सुबोध पत्रिका) प्रोत्साहन दिले. इंदुप्रकाशांतून एका गृहस्थानें 'वपनाच्या जबरदस्तीबद्दल कोणी विधवा फौजदारीत फिर्याद नेण्याला तयार असल्यास त्या कामीं लागेल तितकें द्रव्य खर्चायला आपण तयार आहों' अशा अर्थाची जाहीरात प्रसिद्ध केली. विधवांनीं हा जुलूम टाळण्याकरितां फौजदारी कोर्टांत धाव घ्यावी, असेंही इंदुप्रकाशाचें मत यावेळीं बाहेर आलें. अखेरीस न्हाव्यांची १४ एप्रिल रोजीं एलफिन्स्टन हायस्कूलनजीक कॅपाचे मैदानांत मोठी सभा भरली. ४००।५०० न्हावी जमले होते. आर्यसमाजाच्या व प्रार्थनासमाजाच्या कांहीं पुढाऱ्यांचीं भाषणें झालीं. कित्येक न्हाव्यांनीं आपले विचार प्रदर्शित केले. एक वृद्ध न्हावीबोवा म्हणाले कीं, शास्त्राला मान्य नसलेलें पापकर्मे

ब्राह्मण चार पांच आपण्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला करायला लावतात आणि आपण मात्र आठदहा रुपये उपटतात. सभेत विधवांचें वपन करूं नये, अशा अर्थाचे ठराव पास झाले. यापूर्वी न्हाव्यांच्या आपापल्या वस्तींत तीन चार सभा भरल्या होत्या. त्यांच्यावर या सभेनें कळस चढविला; न्हाव्यांच्या सभेची बातमी इंग्लंडला पोचल्यावर तेथील कांहीं स्त्रियांनीं न्हाव्यांना हें सद्यतेचें कार्य हातीं घेतल्याबद्दल एक अभिनंदनपर पत्र पाठविलें. न्हाव्यांनीं उलट बांबे गॅजेटांत एक आभारप्रदर्शनाचे पत्र लिहून आपला निश्चय तडीस नेण्याला विलायतच्या स्त्रियांनीं मदत करावी, अशी विनंती त्यांस केली. १८९० च्या सामाजिक परिषदेच्या बैठकींत ही न्हाव्यांच्या सभांची माहिती मुंबईकर सुधारकांनीं कळविल्यामुळे, तिचा परिषदेच्या अहवालांत समावेश करण्यांत आला. परंतु सभा आणि ठराव या पलीकडे सदर चळवळीची मजल गेली नाही, असे नंतरच्या अनुभवावरून म्हणावे लागते.

या वर्षाच्या मे महिन्यांत वसंत—व्याख्यान—मालेवर सामाजिक सुधारणेच्या वादाची छाया पडून ती साफ कोमेजण्याची वेळ आली होती. पण माधवरावांनीं स्वतः अनेक गृहस्थांना व्याख्याने देण्याविषयीं विनविल्यामुळे मालेचें कार्य दरसालप्रमाणे सुरळित पार पडलें. माधवरावांनीं आपणांस सुचविल्यावरून आपण व्याख्यान देण्यास तयार झालों, असें पुष्कळ वक्त्यांनीं आपल्या भाषणाच्या प्रारंभी सांगितल्यामुळे माधवरावांची ही प्रच्छन्न कामगिरी उजेडांत आली. मालेमध्ये कै. श्रीधर गणेश जिनसीवाले यांचें एक भाषण झालें. त्यामध्ये त्यांनीं स्त्री-शिक्षणाबद्दल खूप तोंडसुख घेतले. कै. जिनसीवाले म्हणजे महाराष्ट्रांतली एक चीज होती. त्यांनीं अत्यंत कष्ट सोसून विद्याभ्यास केला होता व

त्या दृष्टीने त्यांचे चरित्र महाराष्ट्रांतील तरुण पिढ्यांनी सदैव डोक्यापुढें ठेवण्यासारखे आहे. टिळक-आगरकरांच्या अगोदरचे डेक्कन कॉलेजाचे हे एक विद्यार्थी होते. विद्यार्थीदशेत अपार क्लेश भोगावे लागले असतांही त्याचा कर्मठपणा सुटला नव्हता. कॉलेजांतले त्यांचे सहा-ध्यायी कर्मठपणाबद्दल त्यांची नेहेमी विटंबना करीत असल्याच्या आख्यायिका आहेत. केवळ उदरभरणाच्या आशेने त्यांनी विद्या संपादन केली नव्हती. त्यांचें वाचन जबर होते व स्मरणशक्ति उत्तम असल्याने भाषण प्रसंगी सगळ्या दुनियेच्या इतिहासांतले दृष्टान्त त्यांच्या जिह्वाप्रा-वर नाचूं लागत. परंतु कित्येक विद्वान् आपल्या पूर्वग्रहांच्या पोषणा-करितांच वाचनाचा व्यासंग ठेवतात; मनाला पूर्वग्रहांची बाधा न होऊं देतां नवे नवे ज्ञानसंस्कार करून ध्यावयाचे, प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजू पहावयाच्या आणि नंतर समतोलपणाने त्या त्या विषयांतील सिद्धांतांचा संचय जवळ बाळगावयाचा, अशी जिनसीवाल्यांची वृत्ति नव्हती. त्यांनी आपल्या कर्मठपणाच्या अर्थात पुराणमतांच्या समर्थनासाठीं वाचनाचा उपयोग केला होता. तथापि ते सामाजिकसुधारणेच्या विचारचक्रात कधीच सांपडले नव्हते, असे म्हणतां येत नाही. कारण आपल्या पत्नीला शिकवून बी. ए. च्या मुक्कामापर्यंत नेण्याची त्यांची इच्छा होती. वेद ईश्वरनिर्मित नाहीत, असेही त्यांचे ठाम मत होतें व त्या मतामुळेच ते प्रथम ख्यातीस चढले. पुढें त्यांचे स्त्रीशिक्षणाच्या बाबतींतले मत पाळले. वेदाविषयांचे मत मात्र अखेरपर्यंत कायम होते. या वर्षी स्त्रीशिक्षणाबद्दलच्या मतांतराला अनुसरूनच त्यांनी व्याख्यान झोडले. सुसंबद्धतेचा गुण त्यांच्या वक्तृत्वांत नव्हता. नान्य-विषयांची त्यांच्या वक्तृत्वांत खिचडी होत असे, हें वरील वर्णनावरून

वाचकांच्या लक्षांत आलेच असेल. या प्रसंगीं बोलण्याच्या आवेशांत त्यांनीं दोन अशीं विधानें केलीं कीं, ज्यांच्या योगानें त्यांस पुढें त्रास भोगावा लागला. त्यांपैकी एका विधानाचा त्रास 'क्षमस्व' म्हटल्यानें सुटला व दुसऱ्या विधानाने त्यांच्या निर्वाहसाधनावर गदा आणली. पहिल्या विधानांत त्यांनीं पुण्याच्या फीमेल हायस्कुलांतल्या व्यवस्थेवर शितोडा उडविला होता. फीमेल हायस्कुलांतल्या इंग्रज हेडमास्तरणीनें एकदां उष्टीं केळीं मुलींना खायला घातलीं, असें त्यांचें पहिलें विधान होतें. दुसऱ्या विधानात त्यांनीं आपला एक खाजगी पराक्रम सांगितला. 'आपली बायको स्वयंपाक करतांना वारंवार पीठ सांडूं लागली, ते व्हां एकदां रागावून मी तिच्या मुस्कटांत जोराची चपराक भडकावली व या शिक्षेचा इष्ट परिणाम घडला.' असें ते म्हणाले. बायकांना प्रसंगोपात्त मार दिल्यानें संसार सुरळित चालतो, असा त्यांच्या बोलण्याचा भावार्थ होता. पहिल्या विधानाबद्दल फीमेल हायस्कूलच्या हेडमास्तरणीनें फियार्द करण्याची धमकी घालून खुलासा विचारला. तेव्हां 'मी असें बोललों नाहीं, माझ्या बोलण्याचें अमूक स्वरूप होतें' अशा रीतीनें अनुताप दर्शवीत शेवटीं स्पष्ट माफी मागण्याची जिनसीवाल्यांना पाळी आली. स्वतःच्या बायकोला मारण्याची बाब विकोपास जाण्याचें वस्तुतः कारण नव्हतें. पण ज्या मिशनरी कॉलेजांत ते मुंबईला अध्यापकाचें काम करीत होतें, त्या संस्थेच्या युरोपियन चालकांना, असला बायकोवर हात टाकणारा आणि पुनः वर त्याचें भर सभेंत समर्थन करणारा रानटी गृहस्थ आपल्या संस्थेत नसणेंच योग्य, असें वाटल्यामुळें नोकरी सोडण्याशिवाय जिनसीवाल्यांना मानाचा मार्ग उरला नाहीं, व तोच मार्ग त्यांनीं शेवटीं पत्करला. परंतु त्यापुर्वीं या खाजगी व प्रासंगिक

मारहाणीची वृत्तपत्रांतून उघड व अनुचित चर्चा झाली. जिनसी-वाल्यांचा कैवार टिळकांनी घेतला होता, पण तो वाया गेला.

माधवराव, पंडित, भांडारकर, प्रभृति मंडळींनी स्थापन केलेल्या स्त्रियांच्या हायस्कुलावर जिनसीवाल्यांनी उडविलेला शितोडा त्यांच्याच हातून पुसून काढण्याची क्रिया चालू असतां दुसऱ्या एका संकटानें या संस्थेस ग्रासले होते. मिरजेची एक मुलगी या शाळेत शिकत होती. तिला पुण्यास पाठविण्यांत तिच्या आईचे अंग होते. तिच्या सासूला ही गोष्ट कळली तेव्हां तिने तिला परत बोलाविले. सासूचे निमंत्रण नाकारण्यांत आल्यावर तिचा नवरा पुण्यास आला व त्यानें तिला बरोबर घरीं नेण्याची खटपट केली. ज्या मंडळींनी मुलीला पाठविले, त्यांच्या संमतीखेरीज तिला इतरांच्या स्वाधीन करणे हायस्कुलाच्या व्यवस्थापकांना शक्य नव्हते. सदर मुलीचा नवरा यामुळे रागावला आणि त्यानें पुण्याच्या कोर्टांत बायको ताब्यांत मिळण्याबद्दल फिर्याद ठोकली. या नवऱ्याला फिर्यादीचा सह्या देणारे कित्येक स्त्रीशिक्षणाचे शत्रु पुण्यास होते. स्त्रीशिक्षणाच्या कार्यावर हरताळ फांसण्याची व त्याची नाचक्की करण्याची ही संधी आहे, असे त्यांना याप्रसंगी वाटलें. क्षतावर चंचुप्रहार करण्यासाठीं टपून बसलेले काकस्वभावाचे कांहीं गृहस्थ पुण्याला यावेळीं होते. गांव तेथे महारवाडा या न्यायानें यांचें अस्तित्व सदैव रहाणारच. त्यांनीं वरील मुलीच्या नवऱ्याला घाठिबा दिला. पुणेंवैभव पत्रानें या प्रकरणाचा फायदा घेतला, परंतु हें प्रकरण मिटून सामोपचारानें स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कार्यावर येऊं म्हणणारे दुष्ट आरोप साफ गाडले गेले. या प्रकरणांत माधवरावांना भाग ध्यावा लागला, हें न सांगतांही समजण्याजोगें आहे.

यावर्षी बेहेरामजी मलबारी विलायतेस गेले होते. तेथें त्यांनीं संमतिवयाचें मान वाढविण्याच्या कार्याला सहानुभूति संपादन करण्याचा उद्योग चालविला होता. हिंदुस्थानांतल्या आणि विलायतच्या खटपटीचें पर्यवसान अखेरीस संमतीचें वयोमान वाढविणाऱ्या कायद्यामध्ये झालेंच असते, परंतु आगस्ट महिन्यामध्ये बंगालप्रांतीं एका इसमाने आपल्या अल्पवयस्क पत्नीवर बलात्कार केल्याचा खटला कोर्टांत येऊन सुधारक वर्गाला संमतिवयाचें प्रमाण वाढविण्याचा आग्रह धरण्याला एक आय-तेच साधन मिळाले. हा खटला ‘फुलमानीप्रकरण,’ या नांवाने तत्कालीन वृत्तपत्रांतून पहावयास सांपडतो. फुलमानी हें, ज्या बालिकेवर बलात्कार झाला, त्या बालिकेचें नांव. फुलमानीप्रकरणाने संमतिवयाचा कायदा करण्याची आवश्यकता सरकारास इतर सर्व उपायांपेक्षां जास्त पटविली. फुलमानी प्रकरणानंतर थोड्याच दिवसांत मुंबईच्या सुधारकांनीं संमतिवयाचा कायदा करण्याबद्दल सरकारकडे एक अर्ज पाठविला. तेथील डाक्टरवर्गानेही संमतीचे वय १० चें १२ करण्याविषयीं सरकारास स्वतंत्र अर्जद्वारे आपलें मत कळविले. त्याच सुमारास मलबारी विलायतेहून परत आले व मुंबईस तेलंगांच्या अध्यक्षतेखालीं खाजगी स्वरूपाच्या सभा भरवून संमतिवयाच्या चळवळीचा ते पाया भरूं लागले. या बाबतींत कायदा करण्याविषयीं सरकारचा बेत झाल्याचें समजल्यानंतर पुण्याला तुळशीबागेंत पुराणमताभिमानी लोकांची प्रचंड सभा भरली. या सभेला भांडारकर, रानडे वगैरे सुधारणापक्षाचे पुढारी हजर होते. टिळकांनीं सुधारकांची या सभेंत बरीच टवाळी करून विरोधी पक्षाच्या आवेशांत भर घातली होती. त्यामुळें सुधारणापक्षानें आणलेली एक उपसूचना ताबडतोब फोटाळली गेली. टिळकांचें तुळशीबागेंतलें भाषण

सुधारणेच्या विचारांना विघातक असलें तरी या दिवसांत त्यांचे विचार सर्वांसाठीं प्रतिकूल नव्हते. तुळशीबागेंतली सभा झाली त्याच दिवसांत त्यांनीं समाजसुधारणेबद्दल एक स्वतःच्या सहीचें विनंतीपत्रक काढलें होतें. कायद्याने सर्वांवर सुधारणा लादण्याऐवजी सुधारणा ज्यांना मान्य झालेल्या त्यांनीं स्वतःला बांधून घ्यावें, असा त्यांच्या विनंतीपत्राचा आशय होता. सदर विनंतीपत्राचा विचार करण्यासाठीं नूलकर, विष्णु मोरेश्वर भिडे, वगैरे मंडळींनीं सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यांत सभा भरविली. टिळकांच्या विवेचनाला माधवरावांनीं उत्तर दिलें. या वेळेपर्यंत सामाजिक सुधारणेच्या शपथपत्रिकेवर सहाय्य करणारांची संख्या पंधराशेच्या पलीकडे गेली होती. त्या संस्थेचें पृथक्करण करून लोकांचा कळ सुधारणेच्या कोणत्या तत्त्वाकडे किती आहे, याचा अंदाज माधवरावांनीं काढला असल्यानें टिळकांच्या विवेचनांतली दुराप्रहाची नांगी त्यांना सहज मोडून टाकतां आली. ते म्हणाले:—

बंधनाची चळवळ अलीकडे पांच सहावर्षे चालली आहे. १५००, १७०० लोकांनीं सहाय्य केल्या आहेत, ज्यांना जेवढी तत्त्वे मान्य, त्यांची त्या त्या तत्त्वापुरती वेगळीं मंडळें स्थापन करण्याचा विचार आहे. या प्रश्नाचा निकाल येत्या सामाजिक परिषदेंत लागेल. पंधराशे माणसांपैकी १० वर्षांच्या आंत मुलीचें लग्न करूं नये, असें म्हणणारे १२००-१३०० लोक आहेत. १२ वर्षांखाली लग्न करूं नये, असें म्हणणारे सारे शंभर दोडशे सांपडतात. १४ वर्षांची लग्न मर्यादा पाळूं इच्छणारे अवघे १५-२० आहेत. मुलाचे १६ वर्षांखाली लग्न करूं नये, असें म्हणणारे ११००-१२०० आहेत. १८ वर्षांखाली करूं नये म्हणणारे २००-३०० हून जास्त नाहींत. आणि २० वर्षांखाली म्हणणारे शंभरपेक्षा घरांत आहेत.

ही धाकडेवारी पाहिल्यानंतर टिळकांना आप्तहृदयीनें आपल्याच मताला त्रिकटून राहणें शक्य नव्हतें. शिवाय या सभेंत 'जुनें तें सर्व

सानें' असें मानणाऱ्या लोकांचा भ्रमण फारसा नव्हता. त्यामुळे बुद्धिभ्रंशाला जागा नव्हती. या सर्व परिस्थितीचा परिणाम असा झाला की, टिळक व माधवराव यांच्यांत द्विधाभाव उरला नाही. मुंबईच्या वृत्तपत्रांतून या सभेच्या ज्या हकीकती प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यावरून टिळक आणि माधवराव यांच्यांत विचाराचा भेद उरला नव्हता, असें म्हणायला हरकत नाही. इंदुप्रकाशाने टिळकांच्या समंजसपणाची तारीफ केली असून सुधारणेचा निषेध करणाऱ्या नेटिव ओपीनियन पत्रानें टिळकांच्या मतांतराबद्दल भय व्यक्त केलें. बाहेर गांवच्या लोकांची टिळकांविषयी या सभेनंतर काय कल्पना झाली, हें वरील दोन परस्पर-विरोधी वृत्तपत्रांच्या समान धोरणावरून दिसून येते. पण टिळकांच्या पदरीं या सभेनें बांधलेला समंजसपणा फार दिवस टिकला नाही. ही सभा नोव्हेंबरच्या सुरुवातीस झाली. डिसेबरांत पुण्याच्या शास्त्री-मंडळीने खुन्या मुरलीधराच्या देवळांत सभा भरवून काँग्रेसच्या मंडपांत सामाजिक परिषद् भरविण्याची रीत बंद करावी, अशा अर्थाचा ठराव कलकत्यास भ्रमणाऱ्या काँग्रेसच्या स्वागतमंडळीकडे धाडण्याचें ठरविलें. हा ठराव पोंचविण्याची कामगिरी या शास्त्रीवृन्दांनें टिळकांच्या गळ्यांत घातली व ती त्यांनीं पत्करली. विशेष आश्चर्याची गोष्ट ही की, केसरीत शास्त्र्यांच्या हेतूचा निषेध प्रदर्शित करून या कामगिरीला ते सादर झाले. या सुमारास त्यांच्या वृत्तीमध्ये सामाजिक सुधारणेच्या प्रश्नासंबंधी कसा अनिश्चय वावरत होता, याचें हें एक प्रमाण आहे.

खुन्या मुरलीधराच्या देवळांत सभा करून शास्त्रीमंडळी सामाजिक परिषदेची व काँग्रेसची मंडपापुरती फारखत घडवून आणण्याचा खल करित असतां दुसरीकडे कांहीं मंडळी आपले गर्दभावरिल अबाधित

प्रेम व्यक्त करण्याच्या विचारांत मग्न झाली होती. सुधारकांची कुटाळकी करण्यासाठी त्यांची दृष्टि पुनः एकदां पशुराज्यांतल्या या त्यांच्या आवडत्या जनावराकडे गेली. दयानंद स्वामींच्या मिरवणुकीच्या वेळीं त्यांनीं या जनावराला संन्यास देऊन आपले सुधारणेविषयीचे मनोगत चव्हाट्यावर आणले होतें. त्या प्रसंगाला पंधरावर्षे लोटलीं तरी गर्दभाच्या उपयोगाविषयीं सुधारणाविरोधी मंडळीचा आदर मागल्या इतकाच जाज्वल्य होता. या वेळीं या मंडळीने सदर जनावराला परिव्राजकाचार्याची दीक्षा दिली नाहीं. या वर्षीं त्यांच्या हृदयांत सदयतेचा अंश प्रबळ झालेला असल्यामुळे संन्यासाऐवजीं संसाराची दीक्षा देऊन गाढवाबद्दलची आपली भक्ति प्रकट करण्याची योजना पुण्याच्या गर्दभभक्तांनीं ठरविली. सहा महिन्यांचा गाढव आणि दोन महिन्यांची गाढवी, अशीं दोन गाढवाचीं पिल्ले आणून त्याचा मोठ्या समारंभानें विवाह लावण्यांत आला. गर्दभवराच्या पित्याचा अधिकार कै. डा. आनंदीबाई जोशी यांचे पतिराज गोपाळराव जोशी यांनीं आपण्वृषीनें स्वीकारल्याचा वृत्तान्त तांकांलीन वृत्तपत्रांतून पहावयास सांपडतो. लखनचिठ्यांवर दोन बाजूस वधूवरांचा परिचय करून देणारे गाढवाचे मुखवटे काढले होते. त्या वेळची बातमी अशी आहे की, या विवाहाला बराच खर्च आला. या गर्दभदंपतीची वरात काढण्याला पोलिसांतून परवानगी न मिळाल्यानें तेवढ्या बाबतींत वऱ्हाडी मंडळीचा विरस झाला. प्रस्तुत विवाहसमारंभाच्या हकीकतीने बरेच दिवस महाराष्ट्रांतल्या वृत्तप्रेमी जनतेची करमणूक झाली, यांत संदेह नाहीं. पुणेकरांना मधून मधून मानसिक फेंपऱ्याचे झटके येतात, असें आगरकरांनीं सुधारकाच्या एका लेखांत लिहिलें आहे. त्या झटक्याचा हा एक मासला होता.

कलकत्यास कांग्रेसच्या मंडपांत सामाजिक परिषद भरली व पुण्याच्या शास्त्रीमंडळाचा ठराव केराच्या टोपलींत जाऊन पडला. तो ठराव कांग्रेसच्या व्यवस्थापकांकडे रुजू करणारे टिळक मात्र परिषदेंतून बाहेर पडले नाहींत. त्यांनीं परिषदेच्या कारभारांत भाग घेतला. सामाजिक कार्यासाठीं फंड गोळा करावा, या ठरावाला त्यांनीं दुजोरा दिला. कलकत्याहून टिळक पुण्याला परत आल्यावर पुनः त्याचे मन बिथरले. पण ही हकीकत सांगण्यापूर्वीं माधवरावांना १८९० सालांतल्या एकंदर वडामोडीबद्दल काय वाटत होतें, याचा थोडा खुलासा करणे अवश्य आहे. त्यावर्षीं डिसेंबरात प्रार्थनासमाजा-मध्ये त्यांचें एक भाषण झालें. 'सुधारकांचे चारवर्ग' या मथळ्याखालीं धर्मपर व्याख्यानांच्या संग्रहांत ते (पृष्ठ २८६ ते २९४) प्रसिद्ध झालेले आहे. लोकांची खटबळ निराशाजनक नाहीं, असे त्यांनीं या व्याख्यानांत सिद्ध केले आहे. ते म्हणालेः—

'लष्करच्या भाकरी कोण भाजतो' या न्यायाने कोणी काहीही बोलो, कांहींही करो, जोंपर्यंत त्यापासून आपले व्यक्तिदृष्ट्या प्रत्यक्ष व तात्कालिक नफा-नुकसान दिसत नाहीं, तोंपर्यंत त्या गोष्टीच्या म्हणून वाटेस जावयाचें नाहीं, ही स्थिति वास्तविक पहातां फार भयकर व अनर्थावह मानली पाहिजे. या औदासीन्यापासून जितके नुकसान होते, त्यापेक्षा प्रत्यक्ष प्रतिबंधापासून फारच थोडे नुकसान होतें. सुधारणेस पहिली व मुख्य अडचण म्हटली म्हणजे तिज-विषयी उदासीनता, ही होय. तें औदासीन्य नाहींसें होऊन लोक सुधारणेविषयीं एकदां विचार करू लागले, म्हणजे मग सुधारणेस अडचण काय ती काला-वधीची. लोकांनीं एकदां विचार करण्यास आरंभ केला, म्हणजे मग थोडक्याच कालानें ते योग्य विचार करण्यास लागतील यात शंशय नाहीं..... ज्या गोष्टी-पासून उद्यांच आपलें व्यक्तिदृष्ट्या हिताहित नाहीं, अशा सामाजिक गोष्टी-विषयीं वाटाघाट करण्यास तुळशीबागेंत पांच हजार लोकांनीं जमावें, हेंच

मुख्यतः अभिनंदन करण्यासारखे आहे. सभांतून ठिकठिकाणी होणारी भाषणे ज्यांच्या कधी कानी पडली नाहीत, व वर्तमान पत्रांतून होत असलेली चर्चाही ज्यांच्या कधी डोळ्याखालून गेली नाही, अशा वर्गातील लोकांचा एवढा मोठा समुदाय सामाजिक वाटाघाटीकरतां एका ठिकाणी जमावा व त्यांनी क्षणभर आपल्या पायपुरतेच पहाण्याच्या क्षुद्रवृत्तीचा अव्हेर करून उंचावर भरारी मारावी व सामान्य जनसमूहाच्या सुखदुःखाचा विचार करण्यास प्रवृत्त व्हावे हे मनुष्यत्वाचा उच्च कर्तव्यपरायणतेचे व्यजक आहे..... जोपर्यंत मनुष्य ईश्वरदत्त बुद्धीचा उपयोगच करण्याचे मनांत आणीत नाही, तोपर्यंतची स्थिती-मात्र खरोखर निराशेची होय. परंतु एकदां त्या बुद्धीचा मनुष्य उपयोग करू लागला, म्हणजे मग निराशेचे अगदी कारण नाही.

जिज्ञासूंनी हे सगळे व्याख्यान एकवार अवश्य नजरेखाली घालावे. त्यांत माधवरावाचा आशावाद कसा विवेकाच्या, सूक्ष्म आणि दीर्घ अवलोकनाच्या, पायावर उभारलेला होता, हे दिसून येते. या भाषणाच्या शेवटी त्यांनी संमतिवयाच्या चळवळींत स्त्रियांनी भाग घेतल्याचा उल्लेख केला आहे. १८९० साली मुंबईच्या सुमारे दोन हजार स्त्रियांच्या सहीचा एक संमतिवयोमानाच्या वाढीला पाठबळ देणारा अर्ज सरकारकडे गेला होता. १८९१च्या सुरुवातीस पुण्याला स्त्रियांची एक सभा भरून प्रतिकूल अर्ज रवाना करण्याचे घाटत होतें. माधवराव यासंबंधानें म्हणतातः—

परवांच्या सभेप्रमाणें पांच हजार स्त्रिया तुळशीबागेंत जमून एकमेकांच्या सुखदुःखाचा विचार करूं लागल्या तर मग सुधारणा लांब नाही. त्या तेथे जमून आपापल्या स्वतःच्या समजुतीप्रमाणे वाटेल ते ठराव करोत, तो एक अश्रुतपूर्व सुदिन होय, असे मी मानीन....स्त्रियांनी बड केल्यावर पुरुषांचें कांहीं चालेनासें होऊन त्यांच्या म्हणण्यास निमूटपणे मान वाकवावी लागते, याचा अनुभव सर्वास आहेच.

१८९१ सालाच्या प्रारंभी वरिष्ठ कायदे कौन्सिलांत संमतिवयाच्या कायद्याचें बिल प्रविष्ट झालें. ज्या अनर्थाच्या प्रतिकारासाठी पुराणमताभिमानी लोक मागल्या वर्षी धडपडत होते, तो अनर्थ अखेरीस सरकारच्या आश्रयाने त्यांच्या छातीवर बसणार, अशी खात्री होतांक्षणीं जिकडे तिकडे क्षोभ दिसूं लागला. मुंबईस पुनः १८८६ प्रमाणें माधवबागेत जमून नाना मोरोजीच्या अध्यक्षतेखाली पुराणमताभिमानी लोकांनीं कायद्याचा निषेध जाहीर केला. जव्हेरीबागेत कायद्याच्या पुरस्कर्त्यांची सभा भरून कायदा पाहिजे, अशा अर्थाचा अर्ज सरकारकडे पाठविण्यांत आला. पुण्यास तुळशीबाग सोडून पुराणमताभिमानी समाजाची शनवार वाड्यासमोर मोकळ्या मैदानांत फेब्रुवारी महिन्यांत सभा भरली. टिळक, जिनसीवाले यांनीं प्रस्तुत सभेचा पुढाकार घेतला होता. 'आतां खचित धर्म बुडणार, सरकार प्रतिज्ञाभंगाचें पातक करीत आहे,' अशा स्वरूपाचा पुष्कळसा कंठशोष या सभेंत झाला. या सभेस संमतिवयाचे कांहीं पुरस्कर्ते गेले होते. त्यांनीं आपली बाजू मांडण्याबद्दल सभेच्या चालकापार्शीं परवानगी मागितली. परंतु तशी परवानगी त्यास मिळाली नाहीं. या स्थळीं जिनसीवाल्यांचें जें भाषण झालें, तें मासलेवाईक आहे. सुरुवातीला त्यांनीं 'वादांत प्रतिपक्षाविषयीं उदारबुद्धि ठेवावी.' असा उपदेश केला. पण हा उपदेश हातून पाळला जाण्याइतकें आत्मसंयमन त्यांच्या अंगीं नव्हते. यामुळें प्रतिपक्षांतल्या पुढाऱ्यांचीं, नांव घेऊन, मते सांगण्याची व त्यावर टीका करण्याची वेळ येतांच वरील उपदेशाचे भान जिनसीवाल्यांना उरले नाहीं व ते बरळत सुटले. भांडारकरांची त्यांनीं अपरिमित नालस्ती केली व मग त्यांचा मोर्चा आगरकरांकडे वळला. आगरकरांबद्दल

श्या. मू. रानडे यांचे चरित्र.

त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्या वक्तृत्वशैलीचे द्योतक आहेत. ते म्हणाले :—

अरे, तोफेचा गोळा हवा कशाला? एक काठी फेकली तर सहन होणार नाही! आधीच दमा झाला आहे. एक बुक्कादेखील सहन होणार नाही!

प्रतिपक्षाविषयी इतकें औदार्य दाखविलें गेल्यावर श्रोत्यांनी या वक्त्याचा टाळ्याच्या कडकडाटाने सन्मान केला असेल, हें निराळें सांगण्याची गरज नाहीच.

सभाप्रमाणेच अनुकूल प्रतिकूल शास्त्रवचनांची धुमश्चक्री वृत्तपत्रांतून सुरू झाली. भांडारकर तेलंग यांनी अनुकूल पक्षातर्फे शास्त्रवचनांचे पुरावे पुढे आणले. टिळकांनी प्रतिकूल शास्त्रवचनांचीं घोडीं नाचवलीं. राणीच्या जाहीरनाम्यांतल्या कांहीं कलमांच्या अर्थाची ओढाताण टिळक व तेलंग यामध्ये झाली. त्यांच्या केसरीच्या धर्माभिमानाची नकली आयाळ हसडण्याचें काम आगरकरांच्या सुधारकानें चालविले होतेंच. धर्माभिमानी पक्षाच्या संरक्षणाची धुरा एकट्या टिळकांनीच घेतली होती. त्यांचे साह्य नसतें तर पुण्याच्या धर्माभिमानी लोकांना पुढाऱ्याची वाण भासून त्यांचे हातपाय मोडण्याला विलंब लागला नसता. शास्त्रवचनांचा कीस काढता काढतां तेलंग, भांडारकर, प्रभृति प्रतिपक्षीय विद्वानांना अपमानकारक खाजगी टीकेचे चावे घेण्यासही टिळकांनी याप्रसंगी मार्गेंपुढें पाहिलें नाहीं. पुरुषांच्या सभा व त्यांचे लेखी वाद एकीकडे सुरू असतां श्री. काशीबाई कानिटकर, पंडिता रमाबाई यांच्या प्रयत्नानें एक स्त्रियांची सभा भरली आणि संमतिवयाच्या कायद्याचे त्यांनी अभिनंदन केलें. कायदा करण्याविषयी सरकाराला सुचविणाऱ्या अर्जाखाली पुण्यांतल्या सुमारे तीनशें स्त्रियांनी तेव्हां सहाय्य केल्या होत्या.

हें वादरण तुंबळ स्थितींत असतांनाच क्रीडाभुवनांत सुधारकांचो सभा भरली. या सभेवर पुण्यांतल्या विद्यार्थी वर्गानें दगडविटांची वृष्टि केल्यामुळे तिचें कार्य सुरळित पार पडण्याची आशा उरली नाहीं व दगडविटांच्या वृष्टींतच घाईघाईनें सुधारकांना सभेचा उद्देश सिद्धीस न्यावा लागला. या सभेला टिळक हजर होते. त्यांची मूर्ति सभास्थाना-नजीक घेताच त्याच्या नावाचा जयजयकार झाला. ते जोंवर दिसले नव्हते तोवर 'आमचा पार्नेल कुठे आहे ?' अशा गौरवदर्शक चौक-शीच्या आरोळ्या सभा मोडणारांकडून ठोकल्या जात होत्या. वास्तविक या सभेला जाण्याचा टिळकांना हक्क नव्हता, परंतु आपण केसरी—मराठ्याच्या बातमीदाराना पोंचविण्याकरिता आलों आहों, असें सागून टिळकांनी सभास्थानी प्रवेश करून घेतला. सभा संपल्यावर कित्येक मंडळी मारामारी केल्याच्या आरोपावरून फौजदारी न्याया-सनासमोर खेचली गेली. पण आरोप कोणावरच शाबीत न झाल्या-मुळें फिर्यादीचा खटाटोप व्यर्थ ठरला.

पुण्यामुंबईला सभांचा आणि वृत्तपत्रातील वादाचा गदारोळ चालू असतां माधवराव नगर जिल्ह्यांत फिरतीवर गेले होते. अहंमदनगरच्या शहरांत त्याचा मुक्काम झाला, तेव्हा संमतिवयाचा विचार करण्यासाठीं भरलेल्या सभेत त्यांनीं एक भाषण केलें. इतके दिवस त्यांनीं आपले विचार कोठेच प्रदर्शित केले नसल्यामुळे त्यांच्या स्तब्ध-तेचा समाजांत विपर्यास होऊं लागला होता. त्यासाठीं त्यांना स्तब्धता सोडणेच भाग होतें. नगरास त्यांनीं संमतिवयाच्या वाढीला अनुकूलता दर्शवून विपर्यासाचें पूर्ण निरसन केलें. नगराहून ते सोलापूर जिल्ह्यांत गेले आणि कॉलन्याच्या तावडींत सांपडून अगदीं मरणाच्या दाराशीं

पोचले होत. पण हा अपमृत्यूचा प्रसंग ठळक. ते पुण्यास परत आले, तेव्हां बरिष्ठ कायदेकौन्सिलांत संमतिवयाचा कायदा पास झाला होता.

कायदा झाल्यानंतर संमतिवयाचा वाद संपतां संपतां शिमग्याचा सण आला आणि सुधारकांच्या नांवाने अहर्निश जळफळणाऱ्या पुणेकरांनी आपली सूड उगविण्याची हौस परोक्ष रीतीने पुरवून घेतली. इंग्रजी राज्यांत सुधारकांचे मुडदे पाडून कोल्हाकुत्र्यांना त्यांच्या शवांची मेजवानी चारणें सुधारणेच्या शत्रूंना शक्य नव्हतें, म्हणून त्यांनी धुळवडीच्या दिवशीं सुधारकांचे एक नकली प्रेत तयार केले; आणि ठळक ठळक सुधारकांच्या दारावरून मिरवीत व त्यांच्या नांवाने 'दुनियेंतले सुधारक मेले' असा तोडाचा पांचजन्य वाजवीत त्या प्रेताला श्मशानभूमीकडे नेले. प्रेताला सजविण्यांत त्याच्या कर्त्यांनी बरीच कल्पकता लढविली होती. तोंडांत अंडे, गळ्यांत पावबिस्किटांचा हार, उरावर दारूची बाटली आणि खाकेंत सुधारक आणि इंदुप्रकाश हीं दोन पत्रे, असा त्या प्रेताचा साज होता. प्रेतामागून शाळांतलीं मुलें व बरेच मोठया वयाचे टवाळ, याची गर्दी चालली होती. श्मशानभूमींत त्याला शास्त्रोक्त अग्निसंस्कार देण्यांत पुरुषार्थ नाही, असें वाटूनच कीं काय तेथून त्यास लांब नेले व एका नाल्यांत फेंकून दिलें. परत घोघर जातांना या प्रेतवाहकांनीं आणखी एकदां 'दुनियेंतले सुधारक मेले' असा तोडाचा बाजा कांहीं वेळ चालविला होता. याशिवाय सदर शिमग्यांत पुण्यास संमतिवयाच्या कायद्याचे दुष्परिणाम दाखविणारे तमाशे अनेक पेठांतून झाल्याची साक्ष तत्कालीन वृत्तपत्रें देतात. शिमग्याच्या समासीनंतर हा सामाजिक वाद ऐकू येईनासा झाला.

प्रकरण तेरावें.



प्रायश्चित्त आणि बढती.

मागल्या प्रकरणांत मलबारींनीं सामाजिक सुधारणेची चळवळ सुरू केल्यानंतर सालेसाल माधवरावांनीं त्या निमित्त चालविलेल्या कामगिरीचें वर्णन दिल्यामुळे त्यांच्या कर्तबगारींतल्या इतर खाजगी व सार्वजनिक गोष्टींचा समावेश त्यामध्ये करतां आला नाही. माधवरावांचें कर्तृत्व सर्वव्यापी होतें. त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये एकाच वेळीं अनेक कार्यांना व्यापून पुनः वर शिल्लक उरण्याचें सामर्थ्य होतें, याची ओळख वाचकांना झालेली आहे. सामाजिक सुधारणेव्यतिरिक्त, हायकोर्टाच्या अत्युच्च न्यायासनावर आरोहण करीपर्यंत, त्यांनीं जीं अन्य कार्ये पार पाडलीं त्यांचा वृत्तांत या प्रकरणांत येणार आहे व त्याची सुरुवात त्यांच्या सरकारी नोकरींतल्या स्थित्यंतरापासून केल्यास अप्रस्तुत होणार नाही.

१८८१ सालीं माधवराव मुंबईहून सबजज्जाच्या जागेवर पुण्यास आले, परंतु लवकरच डॉ. पोलन यांच्या हाताखाली शेतकऱ्यांच्या खटल्यांवर देखरेख करण्याचें काम असिस्टंट स्पेशल जज्ज या नात्याने त्यांना मिळालें. डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट पास झाल्यानंतर

मुंबई इलाख्याच्या चार जिल्ह्यांना तो प्रथम लागू केला गेला व त्यांपैकी दोन जिल्ह्यांत फिरत राहून शेतकऱ्यांच्या खटल्यांची तपासणी करण्याची कामगिरी सरकाराने माधवरावांच्या गळ्यांत घातली. ही निवड अत्यंत योग्य होती. कारण सदर कायद्याचा माधवरावांनी जितका विचार केला होता, तितका दुसरा कोणीही केला नव्हता. मुंबई इलाख्यांतील किंबहुना सान्या हिंदुस्थानातील शेतकऱ्यांच्या स्थितीचे माधवरावांनी अत्यंत बारकाईने निरीक्षण व अध्ययन केले होते, हे बंगाल व मध्यप्रांत येथील शेतकऱ्यांच्या कायद्याबद्दल त्यांनी लिहिलेल्या त्रैमासिकांतल्या लेखावरून सिद्ध झाले होते. मुंबई इलाख्यांतील शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दलचे त्यांच्याइतके ज्ञान कोणालाच नव्हते. यामुळे रिलीफ ॲक्टच्या अंमलबजावणीचे काम त्यांनी किती चोख बजावले असेल, हे निराळे सांगण्याची गरज नाही. दुय्यम स्पेशल जज या नात्याने त्यांचा दर्जा कनिष्ठ प्रतीचा असला तरी वरचा अधिकारी समंजस व माधवरावांची योग्यता जाणणारा असल्यामुळे दुय्यमपणाच्या अडचणी माधवरावाना नडल्या नाहीत. माधवराव फिरतीवर निघाले म्हणजे आपल्या हद्दीतलीं झाडून सर्व खेडीं पहात असत. प्रत्येक लहानसान खेड्यापर्यंत दौरा नेण्याचा त्यांचा क्रम फार त्रासाचा होता, पण जबाबदारीची जाणीव आणि लोकहिताची कळकळ हे गुण त्यांच्या दौऱ्याच्या त्रासाची मात्रा त्यांवर चालू देत नसत. या बाबतीत श्री. रमानाईंच्या 'आठवणी'तला कांहीं मजकूर येथे देण्यासारखा आहे. 'पूर्वीचे कामगार इतक खेड्यापाड्यांत जातीने न जातां तालुक्यावर दसरे मागवीत,' असे कारकुनांच्या तोंडून श्री. रमानाईंनीं ऐकले व त्या माधवरावांना म्हणाल्या कीं, 'तालुक्यावर

दप्तर मागवून चालत असेल तर त्रास कशाला करून ध्यावा ? तेव्हां माधवरावांनीं जो जबाब दिला, तो कर्तव्यनिष्ठेच्या दृष्टीनें प्रत्येक सरकारी कामगारानें सदैव ध्यानात ठेवण्याला हरकत नाही. ते म्हणाले :—

सरकारनें जी आमची नेमणूक केली आहे, ती भत्ता घेऊन चैनीने फिरण्या-करितां नव्हे. तालुक्यावर दप्तरे मागविली म्हणजे त्यांतल्या त्यांत जरा हुशार व लटपटीं माणसें असतात, तीं पुढे येतात व आपल्याला हवे असेल तसें चित्र रेखाटून कामगारांच्या पुढे ठेवतात. अशांनं शेतकऱ्यांची खरी स्थिति कळत नाही; त्यांची खरी स्थिति समजून घेऊन त्याच्या अडचणी दूर कराव्या, हा सरकारचा मुख्य हेतु आहे. तो कांहीं लोकांना कळत नाही. उगाच आळस करतात. बाकी आपण स्वतः खेड्यांपाड्यांत हिंडलो म्हणजे त्या गांवातील घरदाज व वृद्ध माणसांचो गांठ पडून आपल्याला हव्या असतात, या गोष्टी त्यांच्याशीं बोलत असतांना सहज समजतात.

शेतकऱ्यांना सावकारी देवघेवीच्या चरकांतून सोडविण्यासाठीं हा कायदा करण्यांत आला. मध्यस्थ (conciliator) नेमून तंटे तोडणें, हा त्याच्या अंमलबजावणीचा भाग होता. प्रथम प्रथम विश्वासू आणि वजनदार मध्यस्थ मिळण्याचीं अडचण भासली व त्यामुळे हा कायदा रद्द करावा, असेही सरकारच्या मनांत आलें. परंतु माधवरावांनीं आपले काम अतिशय मेहेनत घेऊन बजावल्यामुळे कायदा रद्द करण्याची सरकारी इच्छा मावळली कायद्याची आवश्यकता आणि हितावहता त्यांनीं प्रतिपादन केल्यामुळे १८८१ सालच्या वार्षिक अहवालांत सरकारला त्याच्या मताचा स्वीकार करावा लागला. त्या अहवालांत माधवरावां-संबंधीं पुढील वाक्य आहे :—

* आमच्या आयच्यांतली कांहीं आठवणी. प. १३६

A gentleman (Mr. Ranade) whose grasp of mind and keen powers of observation entitle his opinions to great weight.

१८८२ सालच्या रिपोर्टांत त्यांचे वरिष्ठ डा. पोलन लिहितात:—

His views upon the subject, I need hardly say, are entitled to the greatest respect and consideration, for he has been able to combine with his great natural powers of observation special facilities for becoming practically acquainted with all the details of the question.

१८८३ सालीं पुण्याला न्यायखात्याची एक परिषद् भरली होती. तेथे 'न्यायाची माहिती नसल्यानें कन्सीलिएट्रांच्या हातून नीट काम होत नाही; ते अजाण व गैरदुशार असतात,' असा डा. पोलन यांनीं आक्षेप काढला, त्यावर गांवच्या माहितगार कन्सीलिएट्रांसमक्ष उभयपक्षकाराची समजूत झाली असतां चांगला व खरा न्याय होण्याचा संभव जास्त असतो म्हणून कन्सीलिएटर पाहिजेत.' असा माधवरावांनीं आम्रहाचा जबाब दिला. सदर अॅक्टमुळे शेतकऱ्यांना जो थोडाफार फायदा घडत होता, त्या फायद्याला अॅक्ट रद्द झाल्यास शेतकरी मुक्तील, असें माधवरावांना वाटत होते व या साठीच त्यांनीं कायद्यांतले दोष मान्य असतांही त्याची वारंवार तरफदारी चालविली होती. सुरुवातीच्या बऱ्याच वर्षांत माधवरावांच्या हातीं या कायद्याच्या अंमलबजावणीचा सर्वाधिकार आल्यामुळेच आजवर हा कायदा टिकला, असें म्हणावयास हरकत नाही.

१८८४ सालांत त्यांची पुण्याच्या स्मालकॉज कोर्टावर नेमणूक झाल्यामुळे फिरतीचें काम संपलें, पण पुनः थोड्याच अवधींत त्यांची सरकारानें बढती करून मुख्य स्पेशल जज्जाची हंगामी (अॅक्टिंग)

जागा दिली. पूर्वीचे मुख्य स्पेशल जज्ज डा. पोलन हे रजेवर विलायतेस गेल्यामुळे त्यांची जागा भरून काढण्याला सगळ्या इलाख्यांत माधवरावांइतका लायक गृहस्थ दुसरा नव्हता. माधवरावांची या जागेवर नेमणूक झाली. तेव्हां अँग्लोइंडियन वृत्तपत्रांनी ' ही जागा सिव्हिलियनची आहे, काळ्या माणसाला दिल्याने सिव्हिलियनाच्या हक्कावर गदा येते ' अशी कोल्हेकुई माजविण्यांत कसूर केली नाही. परंतु सरकारचा या बाबतींत पक्का विचार झाला असल्याने ' ही जागा वास्तविक कोणाची,' याविषयी न विचारतां केवळ स्वार्थप्रेरित चोमडपणाने सरकारला कर्तव्याचे स्मरण देणाऱ्या अँग्लोइंडियन वृत्तपत्रांच्या लांड्या कारभाराचा या वेळीं कांहीं उपयोग झाला नाही. 'कोल्हा काकडीला राजी ' या न्यायाने सरकार ऐकत नाही, असें दिसल्यावर त्यांनीं, माधवरावांना हंगामीच काम देण्यांत आले आहे, त्यांची नेमणूक कायमची नाही, असें आपले समाधान करून घेतले आणि हाकाटी बंद ठेवली. १८८७ सालांत माधवरावांची स्पेशल जज्जांच्या जागेवर कायमची नेमणूक झाली, तेव्हां या पत्रांनीं आणखी एकदां गोंगाट केला. पुनः त्यांस मागलाच अनुभव आला. ही जागा सिव्हिलियनाची आहे, हा मुद्दा सरकारलाही कबूल होता. म्हणून माधवरावांना सिव्हिलियनाइतका पगार मिळाला नाही. त्यांतला एक तृतीयांश कापून बाकीचा पगार त्यांना देण्यांत आला. १८९३ च्या नोव्हेंबरांत माधवरावांना हायकोर्टाच्या उच्चासनावर सरकारने चढविले, तोपर्यंत ते याच कामावर होते.

१८८५ सालांत त्यांना कायदे कौन्सिलांतल्या नामदारीचा मान सरकारने अर्पण केला, ही माहिती मागल्या प्रकरणांत आली आहे.

सर रिचर्ड टेपल साहेबांनीं स्वदेशीं प्रयाण कल्यावर मुंबई इलाख्याला लभलेले गव्हर्नर उदार मनाचे होते. सर जेम्स फर्ग्युसन येथे आल्यावर त्यांचें मन कलुषित करण्याची खटपट जवळच्या अधिकाऱ्यांनीं कांहीं दिवस चालविली, परंतु या खटपटीला ते बळी पडले नाहींत. त्यांनीं अनेक लोकप्रिय कार्यांत भाग घेतला व या इलाख्याच्या अनेक भूषणावह संस्था त्यांच्या कारकिर्दींत निर्माण झाल्या. फर्ग्युसन साहेबानंतर लॉर्ड रे या नांवाचे गव्हर्नर आले. हे अतिशय दिलदार व उदार प्रवृत्तीचे गृहस्थ होते. या इलाख्यांत यांच्यासारखा लोकप्रिय गव्हर्नर दुसरा आलाच नाहीं, असे म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. त्यांचा व माधवरावांचा स्नेह जमला व त्यांनीं माधवरावांच्या गुणांना सार्थकी लावण्याकरिता १८८५ सालाच्या मे महिन्यांत कौन्सिलांत जागा दिली. ही जागा युरोपियन सिव्हिलियनाची होती. युरोपियन सिव्हिलियन गेल्यावर त्याच्याऐवजीं हिंदी बिनसनदी अंमलदाराला नेमल्याचे लॉर्ड रे यांनीं पहिलेच उदाहरण घडवून आणले व मागली वहिवाट मोडली. कौन्सिलची जागा देतांना या लाटसाहेबांनीं माधवरावांकडे एक पत्र पाठविलें. 'तुम्हाला कौन्सिलच्या सगळ्या-विशेषतः मुंबईस भरणाऱ्या-बैठकींना हजर रहातां येणार नाहीं, फक्त पुण्याच्या बैठकीला हजर रहाणें तुम्हांस शक्य आहे. तथापि त्या बैठकींत हजर राहिल्यानें तुमच्या ज्ञानाचा, लोकहितदक्षतेचा सरकारला व जनतेला जो उपयोग होईल तो अल्पस्वल्प नसल्याने कौन्सिलांतल्या नेमणुकीचा अनादर करूं नका' असा या पत्रांत मोठ्या आर्जेवाने लिहिलेला आदराचा मजकूर होता.

माधवरावांनीं कौन्सिलदारी स्वीकारली व १८८५ सालीं पुण्याच्या बैठकींत ते हजर राहिले. तथापि त्यावर्षीं त्यांस फारसें काम करतं

आलें नाहीं. १८८६ सालांत त्यांचा वरिष्ठ सरकारानें नेमलेल्या फाय-
नॅस कमिटींत समावेश करण्यांत आला. या कमिटींत हे एकटेच हिंदी
गृहस्थ होते. फायनॅस कमिटींत त्यांना नेऊन बसविण्याचें श्रेय
रेसाहेबांनाच देणे अवश्य आहे. ही कमिटी सगळ्या देशाच्या राज्य-
कारभारांतील जमाखर्चाचा हिशोब पाहून काटकसर सुचविण्याकरितां
अस्तित्वांत आली होती. राज्यकारभाराच्या जमाखर्चाच्या आंकड्यांची
अगदीं खडान्खडा माहिती माधवरावांना आहे, हे ओळखून लार्ड रे
यांनी त्यांना मुंबईसरकाराचे प्रतिनिधि या नात्यानें कमिटीवर पाठविले.
या कमिटीला अधिकार फारच थोडे होते व मुदतीच्या बाबतींतही
वरिष्ठ सरकारानें कंजुषी दाखविल्यामुळे १८८६च्या अखेरीस कमिटी-
मार्फत चालणारी चौकशी तांतडीनें बंद करण्यांत आली व शिष्टक
राहिलेले काम पुढें एका स्वतंत्र कमिशनरानें शेवटास नेलें. कमिटींत
बसण्याच्या संधीचा माधवरावांनीं कसा उपयोग करून घेतला, हें
त्यावेळीं सिमल्याहून त्यांनीं आपले एक आंकडेशास्त्री मित्र कै. गणेश
ब्यंकटेश जोशी यांस पाठविलेल्या एका पत्रांतील पुढील उताऱ्या-
वरून दिसून येईल.

I prize my connection with it (committee) chiefly
for the rare opportunities it affords, of learning a good
many details of large questions, the papers regarding
which could not otherwise have been made available to us.

‘ एरव्ही राज्यकारभाराच्या मोठमोठाल्या प्रश्नासंबंधी जी माहिती
मिळण्याचा संभव नाहीं, ती माहिती मिळण्याची ही एक दुर्मिळ संधी
आहे व अभ्यासाच्या दृष्टीनें च मी तिचा लाभ घेत आहे ’ असा वरच्या
उताऱ्याचा अर्थ आहे. कमिटींत असतांना माधवरावांची काम कर-

ग्याची तन्हा कशी होती, हें समजण्याकरितां आणखी एक उतारा देणें अवश्य आहे. वरचा व पुढचा हे दोन्ही एकाच पत्रांतील उतारे आहेत. माधवराव म्हणतात:—

Every subject I take up requires a good deal of reading. I take notes freely and these notes are utilized by being turned to account in a formal official Note which I submit to the Committee or rather the more prominent of its members for correction. After passing through this test, I get it printed and circulated.

‘ जो विषय मी हातीं घेतों, त्याबद्दल मला बरेंच वाचन करावें लागतें. वाचनाचीं मनसोक्त टिपणें घेऊन मग मी त्यांचा उपयोग सरकारसाठीं लिहिल्या जाणाऱ्या मजकुराकडे करतो. हा मजकूर कमिटीकडे—किंवा तिच्यांतील प्रमुख सभासदांकडे म्हटल्यास जास्त शोभेल—दुरुस्ती करितां पाठवितों आणि दुरुस्ती झाली म्हणजे छापून त्याची योग्य स्थानीं रवानगी होते. ’ असे माधवरावांनीं आपल्या कामाचें वर्णन केले आहे, छापण्याकरितां गेलेल्या मजकुराचीं प्रुफें माधवरावांकडे आली म्हणजे पुनः त्यांवर कलम चालविण्याची त्यांची रीत होती. प्रुफांत ते इतक्यांदा खोडाखोड व नव्या मजकुरांची भरती करित कीं, पांच सात वेळ असा अनुभव आल्यावर छापखानेवाले त्यांच्याकडे प्रुफें न पाठवितां शेवटच्या वेळीं तपासून झालेलीं प्रुफें छापून काढीत. पुण्याच्या ज्ञानप्रकाश छापखान्याला माधवरावांच्या प्रुफ—तपासणीचा वरच्यासारखा जिकिरीचा अनुभव पुष्कळदां येत होता. तोच अनुभव सिमल्याच्या छापखान्याकडील अधिकाऱ्याला आल्यामुळे माधवरावांकडे त्यानें बरेचवेळ त्याबद्दल

गान्हाण्याचीं पत्रें लिहिलीं. त्यांतलीं एक दोन पत्रें माधवरावांच्या अवशिष्ट दतरांत पहावयास सांपडलीं.

फायनॅस कमिटीच्या रिपोर्टांत माधवरावांनीं बऱ्याच प्रकरणांना आपली मतभेदाचीं पानें जोडलीं आहेत. न्यायखात्यांतले सबज्ज कमी करावे आणि नवे ठेवतांना त्यांच्या पगाराचें मान होतें त्यापेक्षां खालीं आणावें, असा कमिटीच्या इतर सभासदांचा इरादा होता. तो इरादा त्यांनीं रिपोर्टांत व्यक्त केला होता. माधवरावांनीं याबद्दल सबज्जांचा कैवार घेऊन मतभेद दाखविला. सबज्जांची तरफदारी करण्याचा माधवरावांना सर्वतोपरीनें अधिकार होता व याप्रसंगीं त्यांनीं तो गाजविला. शिक्षणखात्याच्या खर्चावर काटकसरीची कात्री फिरवावी, अशी रिपोर्टांत इतर सभासदांनीं सरकाराला मसलत दिली. माधवरावांना शिक्षणासारखा दुसरा प्रिय विषय नव्हता व त्यावर काटकसरीची धाड पडणार, असे दिसतांच त्यांनीं स्पष्टपणानें आपले मनोगत मतभेदपत्रिकेच्या द्वारें सरकारच्या कानावर घालण्याची व्यवस्था केली. माधवरावांचे विचार आणखी कित्येक बाबतींत इतर सभासदांशीं जुळले नाहीत व त्याप्रमाणे ते त्यांनीं रिपोर्टांत स्वतंत्र रीतीनें मांडले आहेत. शिक्षणासंबंधीं कांहीं मजकूर त्यांनीं पुण्यास परत आल्यावर १८८७ सालीं लिहिला. त्यांत थोडी चूक झाल्यामुळे ती चूक कमिटीच्या अध्यक्षांनीं टीप जोडून सरकारच्या निदर्शनास आणली. या टिपेवरून असें म्हणावें लागतें कीं, माधवरावांना हा मजकूर लिहितांना कमिटीच्या अधिकारव्याप्तीचें भान राहिलें नाहीं व त्यांनीं अतिक्रमपूर्वक आपले विचार प्रकट केले. भान जाणें हे देशहिताशीं झालेल्या त्यांच्या पूर्ण तादात्म्याचेंच एक लक्षण आहे.

फायनॅस कमिटींतल्या बहुमोल कामगिरीबद्दल त्यांना १८८७ च्या फेब्रुवारींत सी. आय्. ई. हा किताब सरकारकडून देण्यांत आला.

डेक्कन कालेज नुक्ताचाच निघालेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यांत देण्याची कल्पना काळ्फसरीच्या वेडांत मुंबई सरकारामध्ये १८८६ सालीं अतिशय प्रबळ झाली होती. प्रस्तुत सोसायटीचे बहुतेक सर्व कार्यचालक डेक्कन कॉलेजांतलेच विद्यार्थी असल्याने ते कॉलेज आपल्या ताब्यांत घेण्याची त्यास उत्कंठा वाटावी, यांत आश्चर्य नाही. पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचीं सूत्रे हालविण्याची जबाबदारी माधवरावांच्या अंगावर नसती तर कदाचित् डेक्कन कॉलेजाचा स्वतंत्रपणा जाऊन ते १८८६ मध्येच नामशेष झालें असतें. पण माधवरावांनीं पुण्यांतल्या वजनदार नागरिकांची उठावणी करून सरकारचा बेत सिद्धीस जाऊं दिला नाही. डेक्कन कॉलेजाचा खर्च सरकारच्या उत्पन्नांतून होत नाही. पेशव्यांच्या वेळच्या श्रावण मासांतल्या दक्षिणेचा निधि या कॉलेजाकडे खर्ची पडतो. डे. ए. सोसायटीची ग्रँट थोडी वाढवून हा निधि एकदां सरकारच्या जमाखर्चांत बुडाला म्हणजे पुनः तो कधीं वेगळेपणाने वर येण्याची आशा नको, ही दूरदृष्टीची भीति माधवरावांना वाटली व सार्वजनिक सभेमार्फत पुण्याच्या नागरिकांची सभा भरवून डेक्कन कालेजाच्या स्वतंत्र अस्तित्वाची आवश्यकता व अपरिहार्यता गळीं उतरविणारा एक अर्ज त्यांनीं सरकारांत पाठविण्याची व्यवस्था केली. डे. ए. सोसायटीशीं माधवरावांचा अतिनिकट संबंध असल्यामुळें त्यांना डेक्कन कॉलेज सोसायटीच्या ताब्यांत जाऊं न देण्याचें कार्य फार चातुर्यानें करावें लागलें. सोसायटीचा आब जाऊं द्यावयाचा नाही व सरकारी

काटकसरीच्या तडाख्यांतून डेक्कन कॉलेज वांचवावयाचें, अशी दोन सारख्याच तोलर्ची कामें त्यांस पार पाडावयाची होती. ती त्यांनीं तडीस नेऊन शिक्षणकार्याच्या जोपासनेचे उपकार जनतेवर केले.

फायनॅस कमिटीच्या कामानिमित्त माधवराव पुण्याबाहेर असतांना कायदेकौन्सिलच्या बैठकींत वतनदाराच्या कायद्याच्या दुरुस्तीचें बिल चर्चेस निघालें. माधवरावांचे सिलेक्ट कमिटींत नांव असल्यामुळें फायनॅस कमिटीच्या घाईत सवड काढून त्यांनीं सदर कायद्यासंबंधीं रिपोर्ट लिहिला. वतनदारवर्गाचे हक्क मारण्याकडे सरकारची प्रवृत्ति आहे, असें या बिलामध्ये धडधडीत दिसत होते. माधवरावांनीं या प्रवृत्तीचा बिलाच्या कलमांत दुरुस्त्या सुचवून निषेध केला आहे. पण सिलेक्ट कमिटीच्या रिपोर्टांत त्यांना आपले या विषयींचे सगळे विचार मांडण्याला सवड नव्हती, म्हणून त्यांनीं त्रैमासिकांत एक स्वतंत्र लेख लिहिला. हा लेख वतनदारांच्या हक्कांचे ऐतिहासिक वृत्त व महत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीनें वाचनीय आहे. सिलेक्ट कमिटीच्या रिपोर्टानंतर हे बिल कौन्सिलांत दुसऱ्या वाचनाकरितां आले, तेव्हां माधवराव पुण्यास नव्हते. बिलांतल्या दुरुस्त्यांचें अधिकारानें समर्थन करणारी व्यक्ति हजर नसल्यामुळें तिच्या गैरहजिरींत बिलाचें वाचन करणें इष्ट नाहीं, असें त्या बिलाच्या पुरस्कर्त्या सरकारी सभासदानें, माधवरावांच्या गुणाची स्तुति करून, कौन्सिलास सांगितले. माधवराव सरकारी नोकर असल्यानें त्यांना जे विचार बोलून दाखविण्याची पंचाईत पडे, ते विचार आपल्या सलगींतल्या दुसऱ्या बाणेदार सभासदाला पटवून त्याच्याकडून कौन्सिलांत वदविण्याची युक्ति माधवरावांना बेमालूम

साधली होती. यामुळे कौन्सिलच्या कामांत कोणत्याही प्रकारची उणीव त्यांनी पडू दिली नाही.

१८८५ सालांत काँग्रेसच्या स्थापनेची वाटाघाट चालली होती, त्या बाबतींतली कांहीं माहिती मागल्या प्रकरणांत आली आहे. परंतु याखेरीज त्यांनी एक निराळे काम त्या वर्षांत केले. सदर सालांत हिंदुस्थानांतून ब्रिटिश मतदारांना जागृत करण्यासाठी कांहीं वक्तृत्व-संपन्न आणि कर्तबगार पुढारी विलायतेस गेले होते. मुंबईतर्फे कै. सर नारायणराव चंदावरकर यांनी इंग्लंडांत प्रयाण केले. तेव्हां पार्ल-मेंटाच्या नव्या निवडणुकीची तेथे धामधूम चालली होती. हिंदुस्थानाच्या राजकीय परिस्थितीचे ज्ञान ब्रिटिश मतदारांना समक्ष कळवून त्यांची सहानुभूति संपादन करावी, हा हिंदी पुढाऱ्यांनी विलायतेस जाण्यांतला हेतु होता. माधवरावांना हा उद्देश पसंत होता, इतकेंच नव्हे तर विलायतेस मतदारामध्ये वाटण्याकरितां जीं राजकीय पत्रकें तयार करण्यांत आलीं, त्याचा मसूदा माधवरावांनी लिहिला होता. पुढें त्या मसुद्याचे विषयवारीनें सुटसुटीत व चित्ताकर्षक भाग पाडण्यांत येऊन तशीं लहान लहान पत्रके विलायतेस वाटलीं गेलीं. या पत्रकांवर कै. काशिनाथ त्रिंबक तेलंग यांच्याही लेखणीचा संस्कार झाल्याची हकीकत तेलंगाच्या लेखाच्या आणि व्याख्यानांच्या एका संग्रह-ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेंत, सर दीनशा वाच्छा यांनी निवेदन केली आहे. लॉर्ड रिपन यांच्या लोकप्रियतेचीं कारणें, हिंदी प्रजेला चिरडून टाकणारा लष्करी खर्च, असे विषयवारीनें त्या मसुद्याचे तुकडे पाडण्यांत आले. मूळचा मसूदा आपण लिहिला होता असें ता. १०-१०-१८८५ या तारखेच्या कै. जोशी यांस पाठविलेल्या पत्रांत माधवरावांनी कबूल

कोलें आहे. हे दिवस कांग्रेसच्या स्थापनेच्या वाटाघाटीचे असल्याने वरील पत्रांत त्यांनी आपल्या राजकीय ध्येयाचें दिग्दर्शन करणारा थोडासा मजकूर लिहिला आहे. तो असा:—

We must push the volume and momentum of the Central absolutism, without endangering our defence against Foreign attack. This should be the leading motto of native political aspirations. Centralized India is a giant like steam-roller which crushes good and bad things under the same process and the germs of progress are nipped in the bud by the dead weight of inert force.

वृद्ध, तरुण, होतकरू व अनुभवी मंडळी जमवून विचार विनिमय करण्याची माधवरावांना विलक्षण हौस होती. पुण्याला ते प्रथम गेले तेव्हां 'हिंदू क्लब' नांवाची एक संस्था अस्तित्वांत होती, परंतु ती लवकरच लयाला गेली आणि पुढे माधवरावांनी अनेक नव्या संस्था काढल्या. वाचनगृहे, प्रदर्शने, व्याख्यानमाला, आणि मोठ्या प्रमाणांत राष्ट्रीयसभा, सामाजिक परिषद्, या संस्था काढण्याचा मुख्य उद्देश निरनिराळ्या विचाराची कर्ती माणसे एकत्र आणून त्यांच्यांत सहकारिता व मैत्री उत्पन्न करावी, पर्यायाने त्यांच्यांत संघ-शक्ति निर्माण करावी हाच होता. कर्ता पुरुष आपल्या क्षेत्राबाहेर न गेल्यास त्याच्या स्वभावांतले दोष जाणार नाहीत, त्यांच्या दृष्टीचा विस्तार होणार नाही, कूप मंडूकवृत्ति बळावत जाईल, हे उघड आहे. आपापल्या जमावांत रहाण्याच्या व बरोबरीच्या कर्त्या लोकांत न मिसळण्याच्या प्रवृत्तीचे दुष्परिणाम हिंदुस्थानच्या राष्ट्रीय प्रकृतीवर झाले

आहेत, ही गोष्ट माधवरावांसारख्या सूक्ष्म-द्रष्ट्याच्या नजरेतून सुटली नव्हती व म्हणून ते स्वतःच्या उदाहरणाने समानशीलांच्या सहवासाची आवड, निरनिराळ्या संस्था स्थापन करून वाढवीत होते. त्यांच्या प्रोत्साहनाने व प्रेरणेने अशा अनेक संस्था निघाल्याचें पुण्याच्या इतिहासांत दाखवितां येईल. फायनॅस कमिटीच्या कामाकरितां हिंदुस्थानांत प्रवास करीत असतां सहवासाची किंवा परस्परसंगतीची अभिरुचि कोण-कोणत्या प्रांतांत किती प्रमाणामध्ये आढळते, याचे त्यांनीं अवलोकन चालविले होतें १८८७ सालीं मुंबईच्या हिंदू युनियन क्लबाने त्यांना पानसुपारी दिली. त्याप्रसंगीं त्यांनीं 'Club-life in India' ' हिंदुस्थानांतले क्लब ' या विषयावर भाषण करून या देशांतल्या कोणत्या प्रांतांतील समाजामध्ये एकमेकांत मिसळण्याची आवड विशेष आहे, हें सांगितलें. मद्रासमध्ये ही आवड फार आहे. बंगालमध्ये मद्रासपेक्षां कमी आहे, आणि इतर बहुतेक प्रांत मद्रासबंगालच्या मार्गे आहेत, असें त्यांचें मत झालें होतें. ते त्यांनीं मुंबईच्या व्याख्यानांत बोलून दाखविलें. १८९० सालांत पुण्याला एक 'युनियन क्लब' नांवाची नवीन संस्था निघाली, त्यावेळीं माधवरावांनीं आणखी एकदां याच विषयाचा ऊहापोह केला. 'क्लबाचे अनेक उपयोग आहेत. क्लबामुळे बरोबरीच्या मंडळींत बसून एकमेकांच्या गुणदोषांची प्रांजलपणाने व प्रेमळपणाने स्पष्ट चर्चा करतां येते. आपल्या अंगांत जे दोष वसत असतील ते दोष आपले आपल्याला दिसत नाहींत व कळत नाहींत. ते दोष नजरेस न आल्यास स्वभावांत अहंकार माजतो, आणि त्याची स्वच्छता जाऊं लागते. स्वभावसंशोधनाला क्लबासारखा रामबाण उपाय नाहीं. मात्र दोष दाखवितांना ते प्रेमाच्या गोड शब्दांनीं निद-

र्शनास आणावे व दोष दाखविणाऱ्या उपकर्त्याबद्दल मनांत राग आणूनये ' अशा अर्थाचे त्यांनीं यूनियन कलत्रांत भाषण केले.

१८९० मध्ये सामाजिक सुधारणेच्या वादानें अत्यंत कठोर स्वरूप धारण केले होते. या वादाने सार्वजनिक कार्यांत पडणाऱ्या अनेक व्यक्तीमध्ये चिरकालीन वैमनस्याचे बीजारोपण केले. पुण्यांत तेव्हांपासून दुहीला प्रारंभ होऊन दोन्ही पक्ष—विशेषतः पुराणमताभिमानी—प्रतिपक्षाला पाण्यांत पाहूं लागले. त्याचेच पर्यवसान पुढे सार्वजनिक सभेला आणि पुण्यास भरलेल्या काग्रेसच्या बैठकीला भोवले. परंतु माधवरावांच्या चित्तांत या दुफळीच्या अस्वस्थतेला किंवा वैमनस्याला थारा मिळाला नाही. त्यांनीं या वादांतून जुन्या संस्था तर सुरक्षित बचावून नेल्याच, पण एका उपयुक्त नव्या संस्थेला जन्म दिला. ती संस्था म्हणजे Industrial Association of Western India पश्चिम हिंदुस्थानांतील औद्योगिक संघ, ही होय. औद्योगिक चळवळींत लक्ष घालणाऱ्या माणसांना आपली कर्तबगारी दाखविण्याला स्थळ नव्हतें, तें या संस्थेने त्यांस करून दिले. १८८९ सालांत त्यांनीं या प्रश्नाबर प्रांतोप्रांतीच्या वृत्तपत्रांची व पुढाऱ्यांची मते घेण्याला प्रारंभ केला. बहुतेकांनीं अनुकूलता दर्शविली. सामाजिक, राजकीय, अशीं राष्ट्रीय चळवळीचीं दोन अंगे मूर्तावस्थेस येऊन जोमानें कार्य करीत होती, पण तिसरें औद्योगिक अंग त्यांस जोडल्याशिवाय ही चळवळ सर्वांगपूर्ण होणार नाही, असें माधवरावांना वाटत होते व त्याविषयी त्यांच्या मनाला हुरहूर अथवा चुटपूट लागली होती. तिसऱ्या अंगाला मूर्तावस्था आणण्याचा विचार करण्याकरितां माधवरावांनीं ह्यूमसाहेबांना एक लांबलचक पत्र लिहिलें. ह्यूमसाहेबांना कल्पना पसंत पडली, पण

कांग्रेसच्या पुढान्यांना या नव्या कामाचा बोजा झेपेल की नाही, असा संशय त्यांनी व्यक्त केला. ह्यूससाहेबांच्या संशयाने माधवरावांचा निरुत्साह झाला नाही. काँग्रेसच्या नादी न लागता आपण आपल्या प्रांतापुरता प्रयत्न करावा, असे त्यांनी ठरविले. या विषयाकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता त्यांनी १८८८ साली नगरास व्याख्यान दिले व असा त्यांचा स्वतंत्र प्रयत्न सुरूच होता. संगमनराहून १८८९ च्या फेब्रुवारी २५ तारखेला कै. जोशी यांना लिहिलेल्या पत्रांत त्यांनी आपली कल्पना स्पष्ट मांडली आहे. ते लिहितातः—

I am fully aware of the difficulties of the subject, rendered still more formidable by the want of study of industrial subjects and the absence of teaching in regard to it from those who guide the press, yet the effort has to be made and when I spoke about it at Nagar, I had in my mind's eye a few men—yourself prominently, a friend in Bengal, whose name I forget.....Mr. Javerilal, Mr. D. Wachha as likely to help us.

‘औद्योगिक चळवळीला अडचणी फार आहेत. वृत्तपत्रांचे चालक या विषयाचे लोकांना शिक्षण देत नाहीत. स्वतंत्र रीतीने औद्योगिक प्रश्नाचा कोणी अभ्यास करित नाही, या दोन कारणामुळे मूळच्या अडचणी जास्तच तीव्र भासतात. परंतु प्रयत्न हा केलाच पाहिजे. नगरास या बाबतीत भाषण करतांना माझ्या डोक्यापुढे, आपण (कै. जोशी), बंगालचा एक मित्र, मि. जव्हेरीलाल, मि वाच्छा, अशी कांहीं मंडळी होती. त्यांची आपल्याला या कामी मदत होण्याचा संभव आहे.’ असा वरील उतान्याचा आशय आहे. त्यांतली नामावळी देण्याचे एक कारण येथे सांगणे अवश्य आहे. १९०५ साली काँग्रेस-

सला जोडून एक औद्योगिक परिषद् बनारस येथें भरली होती. तिच्या अहवालाच्या प्रस्तावनेंत तेव्हांच्या परिषदेच्या चालकांनी औद्योगिक चळवळीचा पूर्वेतिहास दाखल करतांना मुंबई इलाख्यांतल्या चळवळीचें सगळें श्रेय माधवरावांच्या पदरीं बांधलेले पाहून, टिळकांनीं केसरीत सदर इतिहासामध्ये कै. महादेव बळ्हाळ नामजोशी यांचें नांव गाळल्या-बद्दल प्रस्तावना लिहिणाऱ्या मंडळीला कोरडे मारले आहेत. नामजोशी सुरुवातीपासून या चळवळींत नव्हते, पुढें त्यांनीं तींत भाग घेतला, असें सिद्ध करण्याला वरील उतारा पुरेसा आहे. मुंबईइलाख्यातील या चळवळीच्या उत्पादकाचा मान माधवरावांबरोबर नामजोश्यांना देतां येत नाही, अशी वरील उतान्यावरून वाचकांची खात्री पटेल.

कै. गणश व्यंकटेश जोशी यांनीं वरील पत्राला लिहिलेल्या उत्तरांत, आणखी कांहीं अडचणी दाखविल्या. माधवरावांनीं त्यांचें पुढील वाक्यानें खेडाहून ता. ६-३-१८८९ रोजीं लिहिलेल्या पत्रांत निराकारण केले आहे. हे वाक्य त्यांचें सार्वजनिक चळवळीतलें ब्रीद-दर्शविणारें आहे. ते म्हणतातः—

In these, as in all other matters—I attach more value to the work of educating the public mind to entertain new and solvent ideas.

‘ नव्या व भ्रमनाशक कल्पना लोकांच्या मनाला पटण्याकरितां जें शिक्षण पाहिजे तें शिक्षण असल्या चळवळीनें मिळतें व त्यालाच मी जास्त महत्त्व देतो ’ असें वरील वाक्यांत माधवरावांनीं म्हटलें आहे.

याप्रमाणें प्राथमिक पूर्वतयारीची चर्चा संपल्यावर १८९० सालीं औद्योगिक परिषदेचा उपक्रम करण्यांत आला. अध्यक्षांनीं प्रास्ताविक

भाषण करून परिषदेचा हेतू सांगण्याची कामगिरी माधवरावांकडे सौंपविली. तेव्हां ' औद्योगिक परिषद् ' या विषयावर माधवरावांनी जें भाषण केले, ते त्यांच्या हिंदी अर्थशास्त्र Indian Economics नांवाच्या पुस्तकांत प्रसिद्ध झालेले आहे. हिंदी उद्योगधंद्यांचा विचार करणारांनी त्याची पारायणें करावी, इतके ते महत्त्वाचें आहे. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही व्यवहारांत मतभेदाला जागा सांपडते. अर्थशास्त्रांत वाद होण्याचे कारण नाही. जुन्या वेदांताच्या वाङ्मयांत आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक, असे त्रिविध ताप वर्णिलेले आहेत. त्यांपैकी पहिल्या व दुसऱ्या तापांच्या बाबतींत मतभेदामुळे अनेक संप्रदाय उत्पन्न झालेले असून ते सर्व स्वयंमन्य आहेत. त्यांना दुसरा कोणी उपदेश करायला गेला तर सहन होत नाही. तिसऱ्या म्हणजे आधिभौतिक दुःखांची बाब अशी आहेकी, प्रत्यक्ष प्रमाणांमुळे सर्वांना एकाच स्वरूपाचा अनुभव येतो व मतभेद होण्याला वाव रहात नाही. अर्थशास्त्राचे प्रश्न आधिभौतिक दुःखांशी संलग्न असल्यामुळे त्यांचा विचार करताना मतभेदाचा वाद माजण्याचे भय नको. अशी प्रस्तावना करून माधवरावांनी हिंदुस्थानाच्या दारिद्र्याची थोडक्यांत माहिती दिली आहे. दुष्काळ आणि मृत्यु यांच्या दरम्यान सरहद्दीवर आमच्यांतली लक्षावधि माणसे बसलेली आढळतात, लक्षावधि लोकांना पोटभर अन्न मिळत नाही, ज्यांची रोजची दोन आणेदेखील कमाई नाही, अशी लाखो माणसे दाखवितां येतील, अशा स्थितीत दारिद्र्याच्या विषयावर विस्तारानें बोलण्याची गरज नाही, शिवाय ही गोष्ट युरोपियन व हिंदी विचारवंतांना मान्य झालेली आहे, एवढ्यावरच माधवरावांनी प्रस्तुत विषयाला रजा दिली आहे, परंतु

माधवरावांचा ' माधवरावपणा ' या लहानशा विवरणांतही दिसतो. हिंदुस्थानाला पारतंत्र्यामुळे व परदेशी व्यापाऱ्यांच्या स्पर्धेमुळे दारिद्र्य आलें, असा त्यांचा सिद्धांत नव्हता. ते म्हणतात:—

It is an old, a very old Inheritance. If we feel it more keenly now, we feel it because we are being roused from the Sleep of Ages, and our eyes have learnt to see, and our ears have learnt to hear

या व्याख्यानांत १८७२-७३ सालांत त्यांनीं व्यक्त केलेल्या विचारांची पुनरावृत्ति आहे. ' इंग्रजी राज्यांत शेतकीशिवाय चरितार्थाचा दुसरा धंदा उरलेला नाही. ' हे याप्रसंगी त्यांनीं पुनः प्रतिपादन केलें, पण ऐतिहासिक काळांत आमच्या देशामध्ये शेतकरी, कच्चा माल पैदा करणारे मजूर व कारखानदार, आणि पक्क्या मालाचा जगांत प्रसार करणारे दुकानदार, या चौघांची सहकारिता नांदत नव्हती, असेंही बजावण्यास माधवराव विसरले नाहीत व यांतच त्यांच्या वृत्तीच्या समतोलपणाचे वैशिष्ट्य आहे. त्यांचा सिद्धांत असा:—

The co-ordination of Industries, which regulates the due proportions of men who plough the soil and raise raw produce, with those, who manufacture this raw produce, and others still who exchange and distribute it and the interplay of whose three-fold activities makes a Nation thrive, was never a very strong factor of our Collective Social Polity.

परदेशचे भांडवलवाले येथील व्यापार करूं लागल्यामुळें हिंदी जनतेच्या हातांतून व्यापार जात चालला, ही गोष्ट माधवरावांना कबूल नव्हती, असें नाही; पण याचें मुख्य कारण परदेशचे व्यापारो नसून

त्यांना वश असलेली निसर्गाच्या शक्तीची स्वस्त साधनें, हीं होत, असें त्यांनीं स्पष्ट म्हटलें आहे. हिंदी व्यापाराच्या घडामोडीचें चिंतन करणा-
रांनीं त्यांचें पुढील वाक्य आपल्या हृदयावर कोरून ठेवावें. ते वाक्य असें:—

Foreign Competition, not because it is foreign, but because it is the competition of Nature's powers against man's Labour,—it is the competition of organised Skill and Science against Ignorance and Idleness,—is transferring the monopoly not only of wealth, but what is more important, of skill, talent, and activity to others.

ज्याला आपण परदेशच्या व्यापाऱ्यांची स्पर्धा म्हणतो ती वास्तविक निसर्गाचें व माणसाचें सामर्थ्य यांमधील चढाओढ आहे. एका बाजूला संघटनेच्या पायावर उभी असलेली शास्त्र व कौशल्य हीं सामर्थ्ये असून दुसऱ्या बाजूस अज्ञान आणि आलस्य हीं आहेत. या झगड्यांत हिंदुस्थानाचा केवळ द्रव्यापहारच होत नाही. कौशल्य, बुद्धि आणि कर्तबगारी, या महत्त्वाच्या गोष्टी या देशांतून जात चालल्या आहेत, असें त्यांनीं वरच्या उताऱ्यांत म्हटलें आहे. यानंतर आयात-
निर्यात, विलायतेस जाणारा पैसा, वसाहतीची शक्यता, भांडवल वगैरे मुद्द्यांचा ऊहापोह करून त्यांनीं एकाच वाक्यांत कर्तबगारीचे मुख्य मुख्य गुण दाखविले आहेत. ते म्हणतात:—

We have to work with a will, to pull long, and pull all and to pull till we succeed.

औद्योगिक प्रश्नांचा खल करून माधवरावांनीं या नवीन संस्थेच्या कामाची १२ कळमांत रूपरेषा स्पष्ट केली आहे. जात, गोत, पक्ष-
यांचा संस्थेत शिरकाव होतां कामा नये, अव्यवहार्य उद्देश पुढें

ठेवला जाऊं नये, आपली स्थिति पूर्णपणें ओळखावी, कर्तव्याचा निश्चय व उद्योग अखंड कायम ठेवावा, परदेशांत ज्या औद्योगिक उलाढाली चालल्या असतील, त्यांचा अभ्यास करावा आणि त्यापासून जो फायदा घेतां येण्याजोगा असेल तो घ्यावा, परदेशांतल्या कुशल कारागीरांचा धिक्कार करूं नये, त्यांना येथें आणून शिक्षण संपादन करावें, सरकारी मदतीवर विसंबून राहूं नये, आपलें भांडवल वाढवावें, बँका, उद्योगधंद्यांच्या शाळा स्थापन कराव्या, असा त्यांच्या कांहीं कलमांचा सारांश आहे. त्यांतलें आठवें कलम अत्यंत मननीय आहे व त्यांचें तात्पर्य चिरकाल टिकणारें असल्यामुळे तें जसेंच्या तसें येथें देणें प्राप्त आहे. स्वदेशांतल्या व्यापाराच्या उद्वाराची चळवळ हिंदु-स्थानांत मधून मधून अतिशय उत्कटतेनें उसळत असतें व मग व्यक्तिशः व्यापार वाढविण्याची इच्छा दिसूं लागते, किंबहुना तिचा पुढारी म्हणविणारे गृहस्थ पुरस्कार करतात. माधवरावांचा खालील सिद्धांत हृदयार्शी घरल्यास देशाला व्यापाराच्या व्यवहारांत खराखुरा लाभ होण्याचा संभव आहे. तो सिद्धांत असाः—

No Hand-made Industry can hope to thrive in competition with Industry moved by cheap natural Agents. The free use of Natural Agents, moreover, makes large investments of capital a necessity, and thus handicaps all individual efforts beyond rivalry. What we have to bear in mind is, therefore the organization for Industry and Capital on the Joint Stock principle for collective and large undertakings.

या प्रास्ताविक निबंधाशिवाय त्यांनीं दुसराही निबंध वाचला Netherlands India and the Culture System हें त्यांचें नांव

असून शेतसाऱ्यासंबंधी डच सरकाराने जावा बेटांत करून पाहिलेल्या एका हितकारक प्रयोगाचे त्यांत वर्णन आहे.

औद्योगिक परिषदेच्या रूपरेषेत त्यांनीं जितक्या कार्यांचा निर्देश केला, तितक्या सर्व कार्यांचा लोकांस पूर्ण परिचय करून देण्यासाठीं त्यांनीं पुढच्या तीन वर्षांत निरनिराळ्या विषयावर परिषदेच्या बैठकींतून निबंध वाचले. त्यांतल्या बहुतेकांचा 'हिंदी अर्थशास्त्र' या पुस्तकांत समावेश करण्यात आला आहे. 'देशांतर—गमन' (Foreign Emigration) 'हिंदी पक्क्या मालाची सद्यःस्थिति आणि भवितव्यता' (Present State of Indian manufactures and out-look of the same) 'लोखंडासंबंधी उद्योग—आरंभीचे प्रयत्न' (Iron Industry-Pioneer attempts) हिंदुस्थानातील खऱ्या पतींची पुनर्घटना (The Re-organization of Real Credit in India) असे त्यांपैकी काहीं निबंध आहेत. १८९२ सालीं त्यांनीं डेक्कन कॉलेजांत 'हिंदी अर्थशास्त्र' या विषयावर एक निबंध वाचून अर्थशास्त्राच्या हिंदी मन्वंतराला प्रारंभ करून दिला. त्यापूर्वी 'हिंदी अर्थशास्त्र' हा शब्द प्रचारात नव्हता. रसायनशास्त्राचे किंवा पदार्थविज्ञानशास्त्राचे सिद्धान्त जसे अबाधित व सार्वत्रिक आहेत, त्याचप्रमाणें अर्थशास्त्राचे सिद्धान्त अबाधित असून देशपरत्वे त्यांच्या परिणामांत अंतर पडत नाही, असा माधवरावाच्या प्रस्तुत व्याख्यानापूर्वी सर्वांचा समज होता. एका राष्ट्राला जे अर्थशास्त्राचे नियम लागू पडतील ते दुसऱ्या राष्ट्राला लागू पडणार नाहीत, प्रत्येक राष्ट्रचें अर्थशास्त्र निराळें, त्यांनीं अशी आपल्या भाषणानें खात्री पटविली. आपण नवीन कल्पनेचे प्रवर्तन करित आहों, या कल्पनच्या चिंध्या उडविण्याकरितां

पुष्कळसे गतानुगतिक वृत्तीचे जाडे जाडे शत्रु उत्पन्न होईल, याची अटकळ असल्यामुळे माधवरावांनी अर्थशास्त्राच्या उत्पत्तिविकासाचें आणि मूलतत्त्वांचे ऐतिहासिक पद्धतीने आमूलाग्र विस्तृत विवेचन केले आहे. विशेषतः खुला व्यापार आणि संरक्षित व्यापार याचे अधिक विवेचन या निबंधांत आहे. निबंध वाचला तेव्हां लीवार्नरसाहेब अध्यक्ष होते. हिंदीपुढ्यांविषयी साहेबमजकुरांना सहानुभूति नव्हती, पण माधवरावांच्या विद्वत्तेच्या प्रकाशापुढे तेही दिपले व स्तुती करून मोकळे झाले. त्यांचे अर्थशास्त्रविषयक जेवढे निबंध लिहिले तेवढ्यांतलें रहस्य समजायला हा निबंध मननपूर्वक वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. सांप्रत हिंदी अर्थशास्त्रावर पुष्कळ पुस्तकें झालेली आहेत व होत आहेत, पण हिंदी अर्थशास्त्राच्या युगाचे प्रवर्तकत्व सर्वस्वी माधवरावांनाच द्यावें लागतें.

१८९१ साली सरकारच्या प्रतिगमी व्यापारी धोरणामुळे स्वदेशीची लाट उत्पन्न झाली होती. डेक्कन कॉलेजमधल्या विद्यार्थीवर्गानें एक देशीमालाचें दुकान काढून स्वदेशी व्यापाराच्या उत्तेजनार्थ कांहीं भाषणें करविलीं. एका व्याख्यानाला माधवरावांना निमंत्रण होते. माधवरावांनी स्वदेशीचें व्रत देशांतले यांत्रिक सामर्थ्य वाढविल्याखेरीज योग्य रीतीने पाळले जाणार नाही, असा उपदेश केला. या प्रसंगी ठिळक हजर होते. त्यांनी स्वदेशी माल वापरणें हा स्वदेशाभिमानाचा भाग असल्यामुळें अर्थशास्त्राच्या सिद्धान्तांना व त्या शास्त्राच्या अध्ययनानें मनांत उद्भवणाऱ्या समजुतींना धाव्यावर बसविण्याला हरकत नाही, अशा अर्थाचें भाषण केलें. त्यावर्षी औद्योगिक परिषदेमध्येही दुहीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांच्या बँकासंबंधी एक निबंध

माधवरावांनी लिहिला होता. परदेशी भांडवल हिंदुस्थानांत आलें म्हणून नुकसान होत नाही, अशी माधवरावांची बालंबाल खात्री असल्याने त्यांनी परदेशी भांडवलवाल्यांना आपल्या विचारांतून वगळलें नव्हते. पुण्यास १८९० नंतर उदयास आलेल्या नव्या देशभक्तांना माधवरावांनी परदेशी भांडवलाविषयी दाखविलेली अनुकूलता आवडली नाही व त्यांनी अनुकूलता व्यक्त करूं नये, असा टिळक नामजोशी वगैरे नव्या देशभक्तांचा आग्रह पडल्यामुळें माधवरावांनी तेवढा भाग गाळण्याचें कबूल केलें. सदर देशभक्तांच्या आग्रहांत तथ्य होते म्हणून माधवरावांनी ही कबूली दिली नव्हती. परिषदेच्या कार्याची नौका दुहीच्या खडकावर आदळून दुसऱ्याच वर्षी फुटण्याचा रंग दिसत होता, तो प्रसंग टाळण्याकरितां त्यांनी माघार घेतली, परंतु माघार घेतांना नव्या मंडळीला, 'त्यांनी परदेशी भांडवलाबद्दल चकारसुद्धा काढूं नये', अशी उलट अट घातली. उभयपक्ष या अटीने बांधले गेले होते, पण व्यासपीठावर आरोहण करतांक्षणी नव्या देशभक्तांचा देशाभिमान भडकला व त्यांनी जन्मभाषेच्या आश्रयानें परदेशी भांडवलवाल्यांवर आवेशपूर्वक तोंडाचा पट्टा चालविला. एका पक्षानें अट मोडल्यामुळे माधवरावांनी मूग गिळून बसण्याची आवश्यकता नाहीशी झाली, त्यांनी परदेशी भांडवलामुळे झालेल्या फायद्याचें विवेचन आरंभलें, त्यासरशीं या देशभक्तांनी व त्यांच्या गोतावळ्याने 'प्रतिज्ञा मोडली, बोलांत बोल नाही' अशा अर्थाची ओरड सुरू केली. औद्योगिक परिषदेत पुष्कळसे युरोपियन आले होते आणि सर्व जातींचा व वर्गांचा समावेश या कार्यांत व्हावा, या बुद्धीने माधवरावांनीच त्यांना पाचारण केले होतें. परदेशी भांडवलवाले म्हणजे

अर्थात युरोपियन, यामुळें भांडवलवाल्यांवर टोले मारतां मारतां कित्येक वक्त्यांनीं सर्वसामान्य युरोपियनांसही शाब्दिक धक्केचपेटे लगावले. मराठींत हीं भाषणें झालीं, यामुळें निभावलें; नाहीतर माधवरावांनीं आपली तोंडावर भरसभेंत परभारे विटंबना करण्यासाठींच बोलाविलें, असा परिषदेस आलेल्या युरोपियनांचा निष्कारण गैरसमज झाला असता. साध्या शिष्टाचाराच्या दृष्टीनेदेखील देशभक्तांचें वरील वर्तन निघ ठरते. अट व शिष्टाचार या दोन्ही बंधनांचा चुराडा उडाल्यावर माधवराव बोलावयास उभे राहिले, परंतु अडथळा केला जात आहे, असें पाहून माधवरावांच्या चित्तांत क्रोधाचा संचार झाला. या-प्रसंगी त्यांनीं अतिशय कडक भाषेंत सदर देशभक्तांची कानउघाडणी केली, असें त्यावेळच्या वृत्तपत्रांवरून दिसतें. माधवरावांचें उग्र स्वरूप पाहून गोंगाट करणारांची बोवडीच वळली व त्यांच्या पुढ्यांच्यांची गाळण उडून त्यांनींही जिभेला खीळ घातली. माधवरावांनीं केलेल्या कान-उघाडणींत ज्ञानाचा आणि उपदेशाचा भाग जास्त होता. परिषदेची ही दुसरी बैठक बरखास्त झाल्याचें जाहीर करतांना माधवरावांनीं समारोपादाखल जें भाषण केलें, तें अत्यंत रसाळ व ज्ञानप्रचुर होतें. प्रतिपक्षाच्या मनाचें समाधान करणारें होतें, असें कांहीं वृत्तपत्रांतून त्याचें वर्णन आहे. परंतु प्रतिपक्षांतल्या कित्येक व्यक्तींचा राग प्रसंगा-पुरताच नव्हता, परिषदेंत उद्भवलेल्या रागानें त्यांच्या अंतःकरणांत दीर्घद्वेष व खुनशीपणा या दोषांना जन्मास घातले व त्यांचा परिणाम केसरीच्या एका लेखांत दिसून आला. या लेखांत 'परदेशी भांड-बलाचे गोडवे गाणारे माधवराव देशद्रोही आहेत' असा स्पष्ट ध्वनि आहे.

माधवरावांना व्यापारोत्कर्षाच्या मार्गाबद्दल अनिष्ट कल्पना लोकांत बलवत्तर झाल्यास व्यापारोत्कर्ष होणार नाही, असें वाटत असल्यामुळे त्यांनीं आपले विचार यावर्षी डिसेबरांत सोलापुरास पुनः बोलून टाकले. 'देशी व्यापार व तो सुधारण्याचे उपाय' असा भाषणाचा विषय होता. इतर वक्त्यांनीं आपले अर्ध्याकच्च्या ज्ञानावर पोसलेले विचार प्रकट केल्यावर माधवरावांनीं आपले विचार निवेदन केले. हा व्याख्यानाचा योग सोलापुरचे सुप्रसिद्ध व्यापारी कै. अप्पासाहेब वारद यांनीं जुळवून आणला होता. माधवरावांनीं व्यापाराचे तीन अर्थ सांगितले. १ माल विकत घेऊन दुसऱ्यास देणे, २ कारखाने घालून माल तयार करणे, ३ दुकानदारी. नंतर त्यांनीं स्वराज्यामध्ये व्यापार भरभराटीत होता व आतां इंग्रजी राज्यांत खालावला या भ्रामक दुर्ग्रहाचे निर्मूलन कोलें. ते म्हणाले:—

स्वराज्यांत व्यापार फार होता व आता कमी झाला, असे म्हणण्यास ऐतिहासिक आधार नाही. १७९१ ची स्थिति पहा, १८१८तील स्थिति पहा, १८४८तील पहा. अशी खात्री पटेल कीं, हल्लीच व्यापार वाढला आहे. व्यापार सांप्रत वाढत आहे, पण दिशा चुकली आहे. काशीला जाण्याचा हेतु मनांत धरून आपण रामेश्वराची वाट चालत आहों. पान तंबाखूवाल्यांची अक्कल निराळी, कोटीची उलाढाल करणाराची निराळी. आमचे व्यापारी घरकोंबडे आहेत. त्यांना घर सोडवत नाहीं. इंग्रज व्यापारी उद्योगी आहेत, ते स्वस्थ बसत नाहीत व निराश होत नाहीत. कारखान्यांची गोष्ट निराळी आहे. दाणापाण्यावांचून काम करणारे हत्ती म्हणजे कारखाने. खर्च कायतो एकदांच पुष्कळ होतो. हस्तकौशल्याची कारागिरी करणारे सारेंच देश आमच्यासारखे मागासलेले आहेत. पण कांहीं कारखान्यांना किंवा धंद्यांना फार पैसा लागत नाहीं. उदाहरणार्थ छत्री ध्या. छत्री-पायी दरसाल ३० लाख रुपये परदेशीं जातात.

शेतकीवर अवलंबून रहाण्याची संवय आम्हांस जडली आहे. कांसेवरच्या गोचिडीसारखी आमची स्थिति आहे. धान्य असूनही दुष्काळांत तें विकत घेण्याची ऐपत शेकडा ८०-९० लोकांना असत नाही. आपला पैसा कारखान्यांत घालून आपण बऱ्याच लोकांस भाकर विकत घेण्याला द्रव्य पोंचविलें पाहिजे. मुबईस दुष्काळ दिसत नाही, याचे कारण काय ? याचा विचार केल्यास कारखान्यांचें महत्त्व समजून येईल.

कारखाने, शेतकी, आमच्या लोकांतले दोष, याचे विवेचन केल्यावर ते स्वदेशीच्या प्रश्नाकडे वळले व निग्रहाच्या शब्दांत म्हणाले:—

माझी अशी पक्की खातरी आहे की, विलायतेसारखा माल आमच्या देशांत तयार झाल्याशिवाय इतर सगळ्या खटपटीस फारसे यश येणार नाही. पैशाची व उपभोगाची जास्त सोय ज्यांत आहे त्याच वस्तु बहुजनसमाज वापरणार. मग त्या देशी असोत वा विदेशी असोत, ही गोष्ट अगदी निःसंशय खरी असल्याने हस्तकौशल्यासारख्या प्रयत्नास यश मिळण्याची आशा करणें व्यर्थ दिसतें. सबब आपल्या देशांमध्येच उद्योग वाढवून समाईक व्यापाराचे तत्त्वास अनुसरून भांडवल गोळा केले पाहिजे. विलायतच्या तोडीचा माल तयार केला पाहिजे, म्हणजे आपोआपच विलायती माल मागे पडून देशांत व्यापारवृद्धि होईल व देश संपन्न होईल. साराश माल उत्तम जिकडून तयार होईल, तिकडे गेले पाहिजे व आळस सोडून कारखाने उभारले पाहिजेत. त्याशिवाय देशाच्या व्यापाराची भरभराट होणे दुरापास्त आहे.

माधवरावांची प्रतिवर्षी सरकारांत व लोकांत मानमान्यता वाढत चालली होती. त्यांच्या सह्यामसलतीवांचून राष्ट्रांतल्या चळवळीचें पान हालत नव्हतें; परंतु जगामध्ये घराबाहेर जो त्यांचा रुबाव होता तो घरांतल्या निकट नातेवाइकांत नव्हता. त्यांचे मन ओळखून त्याप्रमाणें एकच व्यक्ति घरांत वागत होती, ती म्हणजे श्री. रमाबाई याच होत. माधवरावांची नाशकास बदली झाली, तेव्हांपर्यंतचें श्री. रमाबाईचें

चरित्र पूर्वी येऊन गेलें आहे. त्या गोष्टीला यावेळेपर्यंत बारा वर्षे झालीं असल्याने त्यांच्या चरित्रांच्या विकासाचें समालोचन करण्यास हरकत नाही. नाशकास श्री. रमाबाईंना पूर्ण स्वातंत्र्य असल्यामुळे आपल्या सन्मान्य पतीच्या मनोगतानुसार आपल्या जीविताला वळण देण्याला त्यांस यथेच्छ अवसर सांपडला. शिक्षणाची गोडी त्यांना इतकी लागली होती कीं, थोड्याच दिवसांनीं आपणांस इंग्रजी शिकण्याचा अभिलाष उत्पन्न झाल्याचें त्यांनीं पतीच्या कानावर घातलें. माधवरावांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेचे सङ्घर्षांनीं नवल व कौतुक वाटले. परंतु त्यांनीं हिरमोड न करतां इंग्रजी शिकविण्याला प्रारंभ केला. १८८१ सालीं पुण्यास परत आल्यानंतर या शिक्षणाला खळ पडला नाही. मिशनरी बायांपैकीं एका बाईला त्यांनीं श्री. रमाबाईंना शिकविण्याचे काम सांगितले. इंग्रजीत प्रवेश झाल्यानंतर बायबलचा नवा करार वाचण्याला त्यांनीं प्रारंभ केला. घरांतल्या इतर वडील स्त्रियांना हा प्रकार साहजीकच खपला नाही. त्यांच्या कांचणींतच श्री. रमाबाई आपला अभ्यास चालवीत होत्या. १८८२ सालामध्ये पतीच्या आज्ञेवरून त्यांनीं एका सभेत व्याख्यान दिले, आणि त्यावरून जो गहजब उडाला, त्याचा वृत्तान्त श्री. रमाबाईंच्या आठवणींतून वाचल्यास उत्तम. आपल्या पत्नीला घरांतल्या मंडळीकडून त्रास होतो, हें माधवरावांना समजत नव्हते, असे नाही. परंतु श्री. रमाबाईंच्या अंगीं स्वावलंबनाचा जोम व कणखरपणा उत्पन्न होण्यासाठीं त्यांनीं, कधीं 'असे कां करतां' म्हणून घरांतल्या मंडळींना विचारलें नाही. मात्र श्री. रमाबाईंची समजूत घालून त्यांस धीर देण्याची पद्धत ठेवली होती. शिवाय रमाबाईंसमोर त्यांच्या स्वतःच्या वर्तनाचा कित्ता-होत्साह. कोणी तोंडावर कितीही भडिमार केला तरी माधवराव कधीं

उलटून जबाब देत नसत. परंतु आपला क्रम सोडीत नसत. श्री.रमाबाईंनी तोच कित्ता गिरवला आणि सगळ्या अडचणींतून आपलें ज्ञानार्जनाचें ध्येय गांठले. या दिवसांत श्री. रमाबाईंना पं. रमाबाईंसारख्या मैत्रिणीचें संगतिसुख लाभल्यामुळें त्यांचे दिवस जास्त आनंदांत जाऊं लागले होते. महाराष्ट्रांनें ज्यांचे चिरंतन भूषण मानावे, अशा व्यक्तींपैकीं पं. रमाबाई ही एक व्यक्ति होऊन गेली. परंतु ख्रिस्ती धर्माच्या कळपांत जाऊन त्या धर्माच्या वाढीला त्यांची मदत झाल्यामुळे महाराष्ट्राला त्यांच्याविषयीं स्वकीयत्वाचा जिव्हाळा आणि अभिमान वाटत नसल्याम आश्चर्य नाही. पं. रमाबाईंची बुद्धिमत्ता व कर्तृत्वशक्ति अलौकिक होती. त्यांच्या गुणाचे महाराष्ट्राने साफल्य केले नाही. याबद्दल संदेह बाळगावयास नको. पण स्वजनांत राहून हालअपेष्टा सोशीत देशाच्या उद्धाराला हातभार लावण्याचे लोकोत्तर धैर्य त्यांच्यात दिसले नाही. परधर्माच्या स्वीकारानंतर त्यांनी ज्या कार्याला प्रारंभ केला, त्या कार्याचे महत्त्व महाराष्ट्रियांच्या लक्षांत आल्यामुळे स्त्रियांच्या उन्नतीकरितां चाललेल्या उद्योगाच्या इतिहासाला नवीन दिशा लागली. अल्पाशाने असेही म्हणतां येईल कीं, पुण्याला फीमेल हायस्कूल काढण्याच्या पूर्वतयारीला त्यांची मदत झाली. पुढें सात आठ वर्षांनीं त्यांच्या कर्तबगारीसंबंधीं प्रतिकूलतेचें वारें लोकांत वाहूं लागलें असलें तरी १८८२ व तदनंतर श्री. रमाबाईंना पंडिताबाईंच्या सहवासापासून सुख झाले हें खचित. १८८४ सालीं माधवरावांनीं मलबारीस लिहिलेल्या पत्रांतील पुढील उतान्यावरून घरांतल्या कटकटीचा व त्रासाचा बोध होण्यास हरकत नाही. सामाजिक सुधारणेच्या बाबतींत घरांतल्या मंडळीचा व आपला बेबनाव होतो, असा संभव दिसेपर्यंत सामाजिक सुधारणा अंमलांत

आणतां येते, असे माधवरावांनीं या उताऱ्यांत म्हटले आहे. ते लिहितातः—

People find fault with us, even abuse us, for half-heartedness, for our apparent want of fire and enthusiasm. God only knows that in our households, we are perpetually at war with our dearest and nearest. We struggle and strive to do our best, and have perforce to stop at many points, when we fear the strain will cause the rupture.

शेतकऱ्याच्या अॅकटाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार माधवरावांना मिळाल्यानंतर श्री.रमाबाई त्याच्याबरोबर जाऊं लागल्या. दौऱ्यांत-देखील त्यांच्या शिक्षणाला खंड पडला नाही. माधवरावाच्या स्वभावांतल्या दैवीगुणांचा परिचय त्यांना दौऱ्यात ज्ञाला. उपःकृळाच्या ब्राह्म मुहूर्तावर उठून ईश्वराचे स्तोत्रपाठाने किंवा महाराष्ट्रीय साधुसंतांच्या अभंगवाणीनें भजन करण्याचा माधवरावांचा नित्यक्रम होता. फिरतीवर असतांना प्रस्तुत क्रमानुसार स्तोत्रांतल्या किंवा संतवचनांतल्या अर्थाशीं तल्लीन होऊन माधवरावांची गुणगुण सुरू असली म्हणजे त्याच्या मुखमंडलावर दैवी गुणाची प्रभा पसरून श्री. रमाबाईंना त्याकडे अनिमिष दृष्टीने पहात रहावेसे वाटे. भजनाच्या कामांत ते श्री. रमाबाईंची बहुधा मदत घेत असत. पहाटेस उठून त्यांनीं पुस्तक हातांत घेऊन वाचण्याला प्रारंभ केला कीं, ' त्यांतले श्लोक, केका, अभंग ' माधवराव म्हणूं लागायचे. ' किंवा ऐकत असतां अर्थाकडे मन गढले म्हणजे तल्लीनतेनें चुटक्या अगर टाळ्यासुद्धां वाजवावयाच्या. एखादा नामदेवाचा अभंग आवडीसारखा आला तर तो पुनः पुनः म्हणावयास सांगावयाचा व अभंगाच्या विचारांत मन गढून गेल्यामुळे डोळे मिटून ' माधवराव ' डोलूसुद्धां

लागावयाचे,' याप्रमाणे स्थिति ज्ञाल्यावर माधवरावांच्या चर्येवर जो देखावा विल्ले, त्याचें वर्णन श्री. रमाबाईंनीं स्वानुभवाच्या शब्दांत केलें असल्यामुळे तेच येथे सादर करणें श्रेयस्कर आहे. त्या म्हणतात:—*

अशावेळी सकाळच्या सधिप्रकाशाच्या शांत उजेडांत हे भक्तिपूर्ण मुख फारच प्रेमळ दिसून माझे मन सद्गदित होई आणि स्वतःबद्दल प्रेम व पूज्यबुद्धि आपोआप वाढे. मी एकटी असले म्हणजे माझ्या मनांत असें येई कीं, नुसत्या संसाराच्या किंवा नात्याच्या दृष्टीने मी इकडे पहातें; पण येथे सामर्थ्य व दैवी भाग जास्त आहे.

१८९१ सालीं माधवरावांना सोलापुराकडे दौऱ्यावर असतां कॉल-
न्याच्या विकारास बळी पडण्याची वेळ आली होती, पण त्यांतून ते सुटले याचा उल्लेख मागे आला आहे. या प्रसंगीं श्री. रमाबाईंनीं प्रसंगावधान दाखविल्यामुळे माधवराव मृत्यूच्या जबड्यांतून सुरक्षित बाहेर पडले. माधवरावांच्या सहवासामुळे त्यांच्या मनावर जे संस्कार झाले होते, त्याचा परिणाम यावेळच्या प्रसंगावधानात दिसून आला. करमाळ्यासारख्या कांहींशा आडगांवात माधवरावांवर मृत्यूनें आपले पाश ठाकले. तेथें डाक्टराची कामचलाऊ मदत मिळाली पण श्री. रमाबाईंनीं जर आपल्या जबाबदारीवर कित्येक गोष्टी केल्या नसत्या तर त्या अल्पस्वल्प मदतीसही माधवराव मुकले असते. या दुखण्याची हकीकत व त्यावेळीं श्री. रमाबाईंना आलेला अनुभव त्यांनींच आपल्या हृदयंगम 'आठवणीं'त स्वतंत्र प्रकरणाच्या रूपानें जनतेच्या स्वाधीन केले असल्यामुळे त्याची पुनरुक्ति येथें करण्याची आवश्यकता नाही. 'आठवणीं'च्या सतराव्या भागांत दुखण्याचा कथाभाग आहे. तो

* आमच्या आयुष्यांतील कांही आठवणी. पृ. १२१-२२.

जिज्ञासूंनीं पहावा. तो वाचीत असतां ज्याला गंहिवर येणार नाही, असा सहृदय वाचक विरळाच आढळेल.

दुखण्यांतून बचावून माधवराव पुण्यास आल्यानंतर पुनः पूर्ववत् काम करण्याची शक्ति येण्याला त्यास बरेच दिवस लागले, परंतु हिंडण्या-फिरण्यापुरती शक्ति आल्याबरोबर माधवरावांचे कार्यक्रम सुरू झाले. त्यांचें यावर्षीं वसंतव्याख्यानमालेत एक ' हिंदुस्थानांतलें लोकमत ' (Public opinion in India) या विषयावर व्याख्यान झालें. मुंबई-सरकारांतले एक बडे अधिकारी लीवानेर यांनीं मद्रासच्या एका मासिकांत या विषयावर लेख लिहून तो माधवरावांकडे अभिप्रायार्थ पाठविला होता. म्हणून व्याख्यानाला हा विषय त्यांनीं घेतला. संमतिवयामुळें माजलेल्या विचारकलहाला अनुलक्षून त्यांनीं भाषणांत बरेच उद्गार काढले. त्यांत प्रतिपक्षाचा हेकटपणा व विचारसंभ्रम दाखविला गेल्यामुळें केसरींत त्याबद्दल टीका प्रसिद्ध झाली. आपल्या विचारसरणीचा विपर्यास लोकांत झाल्याचें पाहून १८९१ च्या डिसेंबरांत त्यांनीं प्रार्थनासमाजामध्ये ' युगप्रभाव ' (Time-spirit) या विषयावर फिरून व्याख्यान दिलें. या व्याख्यानाला गर्दीची कमतरता नव्हती. प्रस्तुत व्याख्यान धर्मपर व्याख्यानांच्या नव्या आवृत्तींत परिशिष्टरूपानें जोडण्यांत आलें आहे. काळाचा ओघ कसा चालला आहे, हें यथार्थ रीतीनें समजून घेण्याची इच्छा असणारांनीं हें समग्र भाषण मुळांतून एकवार अवश्य वाचावें.

या वर्षांतली त्यांनीं दुसरी एक महत्त्वाची कामगिरी प्रार्थनासमाजाच्या संबंधांत कोली. प्रार्थनासमाज हें नांव बदलून ब्राह्मसमाज असें नामांतर करण्याबद्दल पुनः कित्येक समासदांच्या डोक्यांत उसळी आली व त्यांनीं सुबोधपत्रिकेंतून या विचाराचा खल चालविला. माधव-

रावांच्या मनांतून प्रार्थनासमाजाच्या सभासदांची सभा बोलावून तेथें समक्ष आपले मत सांगण्याचा बेत होता. परंतु दौऱ्यावर जाणें अपरिहार्य झाल्यामुळे त्यांनीं आपलें मत पत्रद्वारे कळविले. हें सगळे पत्र १८९१ च्या आक्टोबर ४ च्या अंकामध्ये सुबोधपत्रिकेत प्रसिद्ध झालें आहे. ब्राह्म हें नांव जुनें म्हणून ते पत्करावयाचें असल्यास प्रार्थनासमाज या नांवालाही जुनेपणा आला आहे, शिवाय ब्राह्मसमाजांत तीन फळ्या असल्यामुळे आपण कोणत्या फळीचे भागीदार होणार, व कां होणार हा प्रश्न शिष्टक रहातोच. ' प्रार्थना ' या साधननामामुळे त्यांत सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना प्रवेश करण्याला सबड आहे; निराकार शाश्वत ब्रह्माची उपासना करणारे ते ब्राह्म, असा अर्थ होत असला तरी ब्रह्म शब्दाने जो अद्वैताचा बोध होतो, तो प्रार्थनासमाजास मान्य नाही, वगैरे युक्तिवादाने नव्या नावाच्या पुरस्कर्त्यांचे शंकासमाधान केल्यावर माधवरावांनीं आपले हृद्गत समाजबांधवापुढे मांडलें आहे. त्यांत त्याचे ऐतिहासिक व खोल धर्मविचार असल्याने ते येथे सादर करणें प्राप्त आहे. ते म्हणतात:—

उपनिषद् ग्रथांतील उपास्य दैवतांवरून ब्राह्म हें नांव घेतल्यास दुसरी एक अडचण पुढें पाठीमागे उत्पन्न होण्यासारखी आहे, तिचाही विचार करणें जरूर आहे. कलकत्याकडील समाजाची मडळी ब्रह्म झणतात तो ब्रह्म शब्द उपनिषदांतील प्रतिपाद्य ब्रह्म शब्दाहून फार भिन्न आहे. उपनिषदांतही कोठें कोठे द्वैतमतास मान्य अशा ब्रह्म शब्दाचा उपयोग केलेला आढळतो, परंतु एकंदर धोरण अद्वैत मतानें प्रतिपाद्यशून्य निर्गुण ब्रह्माकडे आहे, तेव्हां तसें निर्गुण ब्रह्म ज्यांस मान्य नाही त्यांनीं केवळ षगाल्यांतील, लोकांनीं अर्थाचें अर्थांतर केलें झणून आपणही चूक करावी हे बरोबर होणार नाही. तशी चूक केल्यानें पुढें पाठीमागे उपनिषद्-प्रतिपाद्य ब्रह्म हेंच समाजास अभिप्रेत ब्रह्म, शब्दवाच्य जो परमेश्वर याहून भिन्न नाही, असा पक्ष होण्याचा संभव आहे. ही अडचण मनांत आणून भक्तिमहात्म श्रेष्ठ मानणारे जे वैष्णव साधु त्यांनीं

ब्रह्म शब्द एकीकडे ठेवून परमेश्वरास विष्णू, भगवान् किवा हरी अशी नांवें देऊन वैष्णव, भागवत किवा हरीदास असे आपणांस ह्मणवून घेतले. तीच वैष्णवांतील परंपरा समाजातील मडळींनी अधिक विकसित केली आहे. देव करुणामय आहे. आपण क्षुद्र आहोतच व पापी आहोत, त्याच्या कृपेने आपले सर्व व्यवहार होतात. त्याची भावयुक्त भक्ति करून त्यास शरण जावे हाच मुख्य मार्ग आहे. या भक्तीशिवाय कर्मज्ञानादि मार्ग व्यर्थ आहेत. व जाति-परत्वे पक्तिप्रपच परमेश्वराजवळ नाही. इत्यादि वैष्णव सांप्रदायांचीं मते हीच समाजाचीं मते आहेत भारतकालीही पंचरात्र वगैरे ग्रथांत या मताचा प्रकाश झाला आहे. असा २००० वर्षांचा इतिहास असून तो विसरून या गोष्टीस अवघा ५० वर्षांचाच इतिहास आहे, असे मानून सकोचाचे रूप देणे यथार्थ नाही. वरील इतिहासाप्रमाणे नांव देणे झाल्यास भागवत हें नांव अधिक सोय-कर होईल. परंतु त्या नांवाचा एक प्रथक् सांप्रदाय आहे ह्मणून आहे या स्थितीत बदल करू नये.

उपास्य दैवताविषयी वाद नसतां त्याच्या नांवावरून कोणत्याही समाजास भिन्न नाव ठेवल्यास कालांतराने भूल पडून विरोध उत्पन्न होतात. याच भीतीने महामद पैगवर याने देवाच्या नांवावरून किवा आपल्या नांवावरून आपल्या अनुयायांस नांव न देता मुसलमान ह्मणजे शरण गेलेला असें नांव ठेविले. शीक लोकांनी याच विचारानें शिष्य अशा शब्दाचा अपभ्रंश करून नांव घेतलें. बौध लोकांनी बुद्धीच्या मुख्य लक्षणावरून नांव घेतलें, जैन लोकांनी याच धोरणाने नांव घेतलें आहे. तेव्हां हा सर्व विचार मनांत आणिला असतां प्रार्थना हेच मुख्य कर्तव्य व ईश्वरप्राप्तीचे साधन आहे, असं ज्या समाजास वाटते त्यांनी प्रार्थनासमाज असे नांव घेण्यास व्यावहारिक रीतीने व तात्विक रीतीने फार विचार झालेला असून तो विचार श्रेयस्कर सोयकर व शुद्ध आहे, असें सर्वास कळून येईल ही आशा धरून, इकडील अभिप्राय विस्तारानें कळविला आहे तो सर्वास वाचून दाखवून शांत विचाराने काय कर्तव्य असेल तें करावें. कळावे हे विनंति.

पुणेकरांना माधवरावांबद्दल अत्यादर वाटावयास लागणारें जें कार्य माधवरावांनी यावर्षी केले तें अगदी प्रासंगिक किंवा यद्दृच्छाप्राप्त होतें.

पुण्यास डा. पेंटीकॉस्ट नांवाचे एक अतिशय विद्वान् आणि विख्यात मिशनरी यावर्षी पुण्यास आले. त्यांचीं आनंदोद्भव थिएटरांत सप्टेंबरांत एकंदर सुमारे १५ व्याख्याने झालीं. त्यांच्या बोलण्यांत प्रायः हिंदूधर्माची नांव घेऊन निंदा केली जात नसे, पण ख्रिस्तीधर्मांतल्या तरवांची अपरिमित स्तुति आणि त्यावांचून सद्गति नाही हा ठाम सिद्धांत, त्यामध्ये असल्यामुळे अप्रत्यक्ष टीका होती, हे वेगळे सागायला नको. त्यांची भाषणशैली मोहक असल्यामुळे श्रोतृसमाजाची दाटी बेसुमार होऊन जागेच्या अभावी पुष्कळांना हिरमुसून परत जावे लागे. भाषणाचे सत्र आटोपल्यावर पुणेकरातर्फे मिशनरी मजकुराचे आभार मानण्याचे काम माधवरावांनीं केले. माधवरावांनीं डा. पेंटीकॉस्ट यांच्या व्याख्यानास हजर राहून त्यांचे पुष्कळसे विचार ऐकले होते. त्याचे आभार मानण्याचें काम आपण करावे अशी त्यांची इच्छा नव्हती. व्याख्याने संपल्याबरोबर दौन्यावर जाण्याचा विचार ठरला होता. पण त्यांच्या मित्रांनीं त्यांस आभार मानण्याची जबाबदारी पार पाडल्याखेरीज दौन्यावर जाऊं नये, असा आग्रह केल्यामुळे त्यांनीं बाहेर गांवीं जाण्याचा वेत रहित केला. माधवरावांनीं आभार मानण्याची कामगिरी आणखी एका कारणासाठीं पत्करली. डॉ. पेंटीकॉस्ट यांना पुण्याची ख्याति ठाऊक असल्याने आपल्याला तेथील विद्वानांचे धर्मविचार समजावे, अशी इच्छा त्यांच्या ठिकाणीं उत्पन्न झाली. माधवरावांना ही इच्छा समजल्यामुळे त्यांनीं आभारप्रदर्शनाची जोखीम स्वीकारली, अशी थोडी जास्त कच्ची हकीकत सुबोधपत्रिकेतील पुण्याच्या बातमीपत्रांत आहे. माधवराव आभार प्रदर्शन करणार आहेत, असें अगाऊ दोन तीन दिवस वृत्तपत्रांनीं जाहीर केले. इतकें समजल्यावर माधवरावांच्या तोंडून या प्रसंगीं निघणाऱ्या ज्ञानामताचा लाभ कोण सोडणार? शेवटच्या दिवशीं (ता. २५ सप्टेंबर) थिएटरांत लोट गर्दी

जमली. डा. पेंटीकॉस्ट यांनी समारोपाचे भाषण सुमारे पावतास केल्यावर माधवराव आभार मानण्याला उठले. मूळच्या वक्त्यापेक्षां माधवरावांचे भाषण फार वेळ झाले. माधवरावांनी आपल्या भाषणांत ग्रीक, रोमन, ज्यू, ख्रिस्ती व मुसलमान यांच्या धर्मतिहासांतल्या घडामोडी सांगून नंतर हिंदू धर्म त्यांतील निरनिराळे पंथ व शेवटी वैष्णव साधुसंतांनी बजावलेली कामगिरी वर्णन केली. ते हिंदूधर्मांतलीं न्यून देखविण्यास विसरले नाहींत. पण त्यांनीं ख्रिस्ती धर्मांतल्या दोषांचाही स्पष्ट शब्दांत परिस्फोट केला व त्या धर्माहून हिंदूधर्म श्रेष्ठ कसा याचीही डा. पेंटीकॉस्ट यांस ओळख करून दिली. माधवरावांच्या विद्वत्तेचा महिमा आणखी एकदां पुणेकरांना या निमित्ताने पहावयास सांपडला. डा. पेंटीकॉस्टदेखील माधवरावांसमोर दिपले. इंदुप्रकाश पत्राच्या तत्कालीन बातमीदाराने म्हटले आहे कीं, 'भररस्त्यावर आणि घोवर, लोकांचे तोंडून हा विद्वन्मणि केवळ ब्राह्मण जातीस व पुणे शहरासच भूषण आहे, असे नसून सान्या महाराष्ट्राचे भूषण आहे. यास खरा लोकनायक म्हणूं नये तर कोणास म्हणावे ? असे उद्गार निघत होते.' माधवरावांनीं आपल्या रीतीप्रमाणें हें व्याख्यान अगोदर लिहून काढलें होतें, व ज्ञानप्रकाशात तोच लेख प्रसिद्ध झाला. तथापि आयत्यावेळीं लेखांतल्या मुद्द्यांच्या अनुरोधाने माधवराव पुष्कळच जास्त बोलले. लेख प्रसिद्ध झाल्यावर त्याचा संक्षेप पाहून श्रोत्यांपैकी कांहीं जणांनीं ज्ञानप्रकाशाकडे तक्रार केली. ज्ञानप्रकाशांत वरच्याप्रमाणे खुलासा प्रसिद्ध करण्यात आला. हे व्याख्यान छापतांना ज्ञानप्रकाशकारांनीं जी प्रस्तावना जोडली आहे, तिच्यांत म्हटलें आहे कीं, हें व्याख्यान हिंदू, ख्रिस्ती मुसलमान या सर्व जातींनीं वाचावें

आणि त्याचें वारंवार मनन करावें. ज्यांनीं हें व्याख्यान ऐकलें, त्यांना त्याचें अद्यापि, माधवरावांचें नांव निघतांच, स्मरण होत असल्याचें आढळतें. तीस वर्षांनंतर जर त्याचा प्रभाव ऐकणारांच्या मनांत शिष्टक आहे. तर जेव्हां त्याचे प्रथम श्रवण घडले तेव्हां त्याचा प्रभाव किती पडला असेल, हे कल्पनेनें जाणण्यास अवघड नाही.

स्त्रीशिक्षणाच्या बाबतींत घरांतल्या मंडळीकडून जसा माधवरावांना त्रास सोसावा लागला तसाच त्रास त्यांना लोकांकडून सोसावा लागला. १८८७ सालांत—पुण्याच्या फीमेल हायस्कूलास जेमतेम तीन वर्षे झाल्या-नंतर—केसरीमध्ये फीमेल हायस्कूलांतल्या शिक्षणक्रमासंबंधी एक लेखमाला सुरू झाली. त्या लेखमालेंत कांहीं केवळ तात्त्विक व काल्पनिक आणि कांहीं खरे आक्षेप काढले होते. हायस्कूलाच्या शिक्षणक्रमांत हिंदू रीतीभीतीचा उच्छेद करणारे कांहींच नव्हतें, अशी माधवरावांकडून माहिती मिळवून १८८७ सालच्या अखेरीस उत्तरादाखल ज्ञानप्रकाशानें लेख लिहिले आहेत. शिक्षणक्रमांतल्या कित्येक आक्षेपांना केसरीतूनच तेव्हां आगरकरांनीं उत्तर दिले. आगरकरांचे व ज्ञानप्रकाशांतले असे लेख वाचल्यास फीमेल हायस्कूलाच्या शिक्षणक्रमाची उभारणी किती विचारपूर्वक माधवराव प्रभृति मंडळींनीं केली होती, हे समजतें.

१८९० सालीं पं. रमाबाईंचे शारदासदन पुण्यास आलें. शारदा-सदनांचा मुख्य उद्देश विधवा स्त्रियांना आश्रय देणे, हा होता. हा उद्देश समजावून लोकमताची अनुकूलता संपादन करण्यासाठीं पंडिताबाईंनीं साऱ्या महाराष्ट्रांत व्याख्यानांचा दौरा काढला. माधव-रावांची या संस्थेविषयीं सहानुभूति होतीच. संस्था पुण्यास आल्यावर तिचा हेतु लोकांच्या गळीं उतरविण्याकरितां पंडिताबाईंच्या सह-

कारिणी मिस हॅमलिनबाई यांचे पुणे शहरांत एक भाषण झालें. माधव-
राव या सभेंत हजर होते. सभा संपली व आतां लोक निघून जाणार
इतक्यांत, इंदुप्रकाशाचा पुण्याचा तत्कालीन बातमीदार म्हणतो कीं,
माधवराव बोलण्याकरिता उठून उभे राहिले. सभा चालू असतां
त्यांचा, या संस्थेला कोणत्या रीतीने मदत करावी, हा विचार चालला
होता. सभा उठण्यापूर्वी त्यांचा विचार नक्की झाला व अगदीं शेवटच्या
क्षणीं ते बोलण्याला प्रवृत्त झाले, असा इंदुप्रकाशाच्या तत्कालीन
बातमीपत्रांतला रहस्यार्थ आहे. माधवराव बोलायला उभे राहिल्यावर
सभा सोडून कोण जाणार ? ' आतांच्या आतां या बैठकीस आपण
शारदासदनाची व्यवस्थापक मंडळी निर्माण केली पाहिजे. तसे न
केल्यास कर्तव्यांत चूक होईल. या उपयुक्त संस्थेविषयीं आपण उदा-
सीन आहोंत, असा ग्रह होऊं देणे चागले नाही, अशा अभिप्रायाचें
त्यांनीं लहानसेच पण जोरदार भाषण केल्यावर व्यवस्थापक मंडळींत
भाग घेण्याकरितां सुमारे चाळीसजणांनीं वसत्याजागीं सहाय्य केल्या.
पुण्याच्या वजनदार पुढाऱ्यांनीं संस्थेचे व्यवस्थापकत्व याप्रमाणे पत्क-
रल्यानंतर तिला उर्जितावस्था येऊं लागली. केसरीला जनरंजन
करण्याला हा एक विषय अनायासे सांपडला. ख्रिस्ती वाईच्या हातांत
हिंदू विधवांचे शिक्षण देणे योग्य नाही, असे संस्थेच्या टीकाकारांचे मत
होतें. शिक्षकीण ख्रिस्ती असली म्हणून विघडत नाही, पं. रमाबाईच्या
धर्मकडे न पहातां त्यांच्या संस्थेची उपयुक्तता लक्षांत बाळगावी
आणि तिचा फायदा निराश्रित हिंदू विधवांना द्यावा, असें माधव-
रावांचें मत होते. दुर्दैवाने पं. रमाबाईची ख्रिस्तभक्ति अनिवार होऊन
त्या सदनांतल्या हिंदू विधवांना ख्रिस्तीधर्माची दीक्षा देण्याच्या मोहास

बळी पडल्याने सदनाची १८९३ मध्ये इतिश्री झाली व पंडिताबाई-बरोबर माधवराव, भांडारकर वगैरे मंडळीला निष्कारण निंदेचा मार सहन करण्याची पाळी आली. शारदासदनाचा निकाल लागल्यावर दुसरे सदन काढण्याची योजना माधवरावांनी चालविली होती. त्या योजनेचे उद्देशपत्रक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते, पण योजना शेवटास गेली नाही. ती योजना प्रो. कर्व्यांच्या हातून सिद्धीस जावी, असा ईश्वरी संकेत होता.

१८९०-९१ सालच्या पुण्यांतल्या दुहीचे वर्णन मागे आले आहे. समंतिवयाचा कायदा पास झाल्यानंतर त्या शहरांत आणखी एक प्रकरण उपस्थित झाले. ते १८९२ च्या अखेरीपर्यंत पुरले. १८९० सालच्या आक्टोबरांत ४ तारखेला पुण्याच्या 'पंचहौद मिशन' नामक एका खिस्ती संस्थेत एक समारंभ झाला. त्या समारंभाला ब्राह्मण मंडळींतले एकूण ५२ आसामी गेले होते. त्यांत माधवरावही होते. समारंभांत चहाबिस्किटांच्या सेवनाचा एक कार्यक्रम होता. खिस्ती बायांनी चहाबिस्किटे आणून पुढे ठेवल्यानंतर पुष्कळांनी त्यांचा आस्वाद घेतला. माधवराव बिस्किटाला शिवले नाहीत व त्यांनी चहा तोंडालादेखील लावला नाही. खिस्ती बायांचा मान राखण्याकरितां त्यांनी पेला हातांत घेतला व खाली ठेवून दिला. या गोष्टीला सहा महिने लोटल्यावर गर्दभविवाहांत वरपित्याचा मान स्वीकारणारे गोपाळराव जोशी यांनी पुणे वैभवपत्रांत सदर समारंभाची इत्थंभूत हकीकत प्रसिद्ध केली, पुढे विलायतेहून माधवरावांचे तरुण मित्र सर मोरेश्वर विश्वनाथ जोशी आले, तेव्हां त्यांना माधवरावांनी मेजवानी दिली. त्या मेजवानीचा वृत्तांत पंक्तीच्या नकाशासह वरील गृहस्थानें वृत्तपत्रांतून जाहीर केला. तरी कांहीं दिवस ब्रह्मवृन्द स्तब्ध होता.

१८९१ सालाच्या शेवटीं शेवटीं ब्राम्हण्यक्षक पुढाऱ्यांनीं पंचहौद मिशनमधील समारंभांत भाग घेणाऱ्या गृहस्थांशीं संबंध ठेवणाऱ्या भिक्षुकांच्या मागे ग्रामण्याचा ससेमिरा लावला. मागाहून आचारी पाणक्यांवर तोच प्रसंग आला. बिचारा भिक्षुकवर्ग सक्षौर प्रायश्चित्त घेऊन पावन झाला. यानंतर मिशनमध्ये चहापार्टीला हजर रहाणाऱ्या गृहस्थांच्या नात्यागोत्यांत ग्रामण्याचा शिरकाव होऊन बायकांना अपरिमित त्रास पोचूं लागला. दरम्यान शंकराचार्यांकडे फिर्याद गेली. शंकराचार्यांनीं प्रथम हे प्रकरण मनावर घेतलें नाहीं. माधवराव वगैरे मंडळी शंकराचार्यांच्या निर्णयापुढे मान वाकविण्याला अनमान करणार नाहींत, असें कळल्यावर श्रींनीं पुण्याला १८९२ च्या सुरुवातीस दोन शास्त्री फिर्याद ऐकण्याकरितां व साक्षीपुरावा घेण्याकरितां पाठवून दिले. शंकराचार्य किंवा त्यांच्यासारखे महंत म्हणजे कःपदार्थ, असे माधवरावांना वाटत नव्हते. तत्त्वाला बाधा पोंचत नसेल, अशा प्रकरणांत शंकराचार्यांदि विशिष्ट संप्रदायचालकांना मान देण्यास हरकत नाहीं, असे माधवराव समजत होते. त्यांनीं या बाबतींत तेलंगांना लिहिलेले एक पत्र वाचनीय आहे. त्यांनीं शंकराचार्यांबद्दल पुढील प्रमाणें लिहिले आहे :—

The position, that reformers ought to regard all ecclesiastical authorities as their open enemies, is one which nobody in active life will venture on urging for one moment. These authorities have their uses and no great or good purpose is served by ignoring them or treating them with contempt. There are some matters in which we must stand out, but there is no reason why we should stand out on all matters simply for the fun of the thing. It is these public interests

which move me,...Even if the Swami was not prepared to help me on all lines, I should prefer to see him in a mind to realise that we had a side to be considered and to be agreeable to fair compromise.

‘ शंकराचार्यांसारख्या धर्माधिकारी लोकांना शत्रु मानणें व त्यांची पूर्ण उपेक्षा करणें, याला मी पोरकटपणा समजतों. त्यांच्याविषयी तिरस्कार दाखविल्याने किंवा त्यांची उपेक्षा केल्याने कोणतेंच कार्य साधत नाही, कारण स्वामींसारख्या व्यक्तींचादेखील उपयोग आहे. शंकराचार्यांची आपणास प्रत्यक्ष मदत न झाली तरी हरकत नाही, पण आपली बाजू विचार करण्यासारखी आहे, व तडजोड करतां येईल, एवढें जरी स्वामींना वाटले, तरी तेवढ्यावर मी समाधान मानीन’ असा वरील मजकुराचा इत्यर्थ आहे.

या प्रकरणाच्या मुळाशीं एक लहानसा कट होता. विष्णु मोरेश्वर भिडे यांनीं एकदां ‘ लोक रिफ्रेशमेंट रूममध्ये जाऊन चहाबिस्किटें शोडतात, मग खिस्त्याच्या हातचा उघडपणें चहा पिण्यास काय हरकत आहे,’ असे उद्गार काढले. गोपाळराव जोश्यांनीं या उद्गाराचा फायदा घेऊन पंचहौद मिशनमधल प्रसंग जुळवून आणला आणि मागल्या उद्गाराची भिड्यांना आठवण देऊन मिशनमधल्या कप-बश्यांचा खर्च त्यांजकडून उपटला. या प्रकाराचा बोभाटा झाल्यावर हा वृत्तांत माधवरावांना समजला व त्यांनीं भिड्यांची सौम्य शब्दांनीं कानउघडणी केली. मिशनमधल्या निमंत्रणांत चहा पाजण्याचा हेतु आहे, हें अनेक निमंत्रितांना माहीत होतें. माधवरावांप्रमाणें अनेकांना तें माहीत नव्हतें, हेंही तितकेंच खरें आहे. ब्रह्मवृन्दाच्या सभा करून शंकराचार्यांकडे फिर्याद गेली व प्रायश्चित्ताच्या वादाला तोंड लागलें.

तेव्हां फिर्यादी पक्षांतले एक वकील कै. गोविंदराव गद्रे यांना माधवरावांनी सांगितलें कीं, योग्य सयुक्तिक प्रायश्चित्ताला आमची 'ना' नाही; पण ताशेमर्फे लावून प्रायश्चित्तासाठीं आमची धिंड काढायची असल्यास मात्र कोणीही तुमच्या फिर्यादीला भीक घालणार नाही. प्रायश्चित्ताला सादर होण्यामध्ये माधवरावांना हरकत वाटली नाही, याचें आणखी एक कारण आहे. त्यांनीं सुधारणांचा जो कार्यक्रम ठरविला होता, त्यांत परधर्मी लोकांशीं अन्नपानादि व्यवहार करण्याचें कलम नव्हते. तो व्यवहार चुकीने घडला असतां शास्त्रदर्शित प्रायश्चित्त घेण्याला हरकत नसावी, असा त्यांनीं विचार केला. यांत मुळांत ठरलेल्या सुधारणेच्या तत्वांवर हरताळ फांसली जात नाही, अशी त्यांची खात्री होती. शिवाय त्यांना प्रायश्चित्तामध्ये आणखी एक फायदा दिसला. याही प्रकरणांत मागल्याप्रमाणे थोडा सरकारदरबार झाला. शंकराचार्याकडे फिर्यादी जाऊन चौकशीअंतीं आरोपाच्या नाशाबितीमुळे दहा असामी गळले, वादीपक्षानें आणलेले पुष्कळसे आरोप निरसन पावले आणि फक्त परधर्मी लोकांच्या हातचा चहा घेतल्याचा दोष शिल्लक उरला. त्याच्या परिहाराचें प्रायश्चित्त श्रीच्या वतीने फिर्याद ऐकण्यास आलेल्या शास्त्र्यांनीं जाहीर केलें. तें अगदींच सौम्य स्वरूपाचें होते. इतक्या अवधींत लग्नमुंजींचा मोसम येऊन बऱ्याच कुटुंबांना प्रामण्याचा छळ असह्य भासूं लागला व प्रायश्चित्त घेऊन मोकळे व्हावें, असे सुधारक पक्षांतले लोक माधवरावांना सांगूं लागले. गरज पडेल तेव्हां व्यक्तिशः प्रायश्चित्त घ्यावें, असें माधवरावांचें मत होतें. परंतु एक दोन उदाहरणांत आपल्या आप्रहामुळें दुसऱ्याच्या कुटुंबशांतीचा विघात होत आहे, असें दिसून आल्यावर माधवरावांना, गरज नसतांही, प्रायश्चित्त घेण्याची कबूली देणे भाग पडलें. त्यांनीं खर्च

वाढवून शास्त्री व भिक्षुक पदरीं बाळगले होते व त्यांचा इतर मित्रांच्या मंगलकार्यांतून उपयोग झाला. पण त्यामुळे कुटुंबाकुटुंबांतून बोकाळलेली द्विधाभावाची ओढाताण थांबली नाही. कालान्तरानें ती थांबेल व तोंपर्यंत कळ सोसावी, असें माधवराव म्हणत होते. परंतु पुष्कळांना धीर धरवेना. पुष्कळजण सामाजिक सुधारणेच्या गोटातून जातीळ, असा रंग दिसला तेव्हां त्यांनीं उतावीळ होऊन चालविलेल्या प्रायश्चिताच्या आग्रहापुढे माधवरावांनीं मान वाकविली. वास्तविक या मित्रांनीं माधवरावांना प्रायश्चित्तविधींत ओढण्याचे कारण नव्हतें. एकजुटीने प्रायश्चित्त घेण्याची जरूर नव्हती. पण माधवरावांनीं प्रायश्चित्त घेतल्यावांचून आपण तें घेण्यांत भूषण नाही, असा मानापमानाचा भ्रम पुष्कळांच्या बुद्धींत वावरत असल्यामुळे, त्यांच्या कुटुंबसौख्यांत पडलेले विरजण दूर करण्याकरितां प्रायश्चित्तापुढे स्वतःचा बळी दिल्याखेरीज उपाय नाही, असे माधवरावांनीं ताडले. प्रायश्चित्तात कालहरणाची किंवा अपमानाची क्षौरादि भानगड नव्हतीच. ता. १५ मे रोजीं त्यांनीं लोणावळ्याहून पुण्यास जाऊन प्रायश्चित्त घेतलें. माधवरावांच्या उदात्त हेतूचा विपर्यास केला जाऊन पुढे महिनाभर अँग्लोइंडियन व देशी वृत्तपत्रांतून त्यांवर टीका सुरू झाली. त्यांना लोकप्रियतेची हाव सुटली, वार्धक्यामुळे तारुण्यांतला ताठरपणा त्यांच्यांत उरला नाही, त्याचे व शंकराचार्यांचें काहींतरी मेधकूट जमले असावे, त्यांनीं सुधारणेच्या कार्यावर वरवंटा फिरविला, वगैरे नानाविध दुष्ट आरोपांची घाणेरडी वृष्टि त्यांच्या मस्तकावर होऊं लागली. माधवरावांनीं ताबडतोब एक खुलाशाचे पत्र बाँबे गॅझेटकडे पाठवून घडलेला वृत्तान्त कळविला. त्यांत युरोपियन लोकांशीं अनौदकाचा अनियंत्रित व्यवहार (free intercourse of food and

drink) ठेवणें, हें सुधारणेचें तत्त्व नसल्याने त्या बाबतीत झालेल्या प्रमादाचें परिमार्जन जुन्या पद्धतीनें केल्यास हरकत नाही, या मुद्द्यावर जास्त भर दिला होता. परार्थसाधनाचा उदात्त हेतु पुढे ठेवून सुधारणेच्या तत्त्वावर बोळ न फिरवितां आपण विचारपूर्वक आपलें कर्तव्य बजावले, अशी त्यांची मनोदेवता त्यांस सांगत असल्याने त्यांच्यावर टीकेचे घाव पडत असतांही त्यांचें चित्त क्षोभलें नाहीं. त्यांच्या हेतूबद्दल श्री. रमाबाईची गैरसमजूत झाली व दोन तीन दिवस 'माधवरावांनीं मोठी चूक केली' या कल्पनेने त्याही 'आठरल्या' होत्या. अहर्निश सहवासांत असलेल्या माणसाची जर ही स्थिति तर माधवरावांचीं कृत्ये तिन्हाइतपणाने पहाणाऱ्या इतरेजनांना शब्द लावण्यांत हंशील काय ? तथापि त्यांनीं या बाबतीत पसरलेल्या गैरसमजूती दूर होण्याकरितां वसंतव्याख्यान-मालेंत ५ जून १८९२ रोजीं Mental prepossessions मानसिक भ्रम या नांवाचे एक व्याख्यान दिलें. बेकनने बुद्धिभ्रमाचे चार प्रकार वर्णिले आहेत व त्यांस त्याने Idols अशी संज्ञा दिली आहे. त्यांतल्याच काहीं पिशाचांची (Idols) उपासना टीकाकारांनीं चालविली आहे, असें त्यांनीं प्रारंभीं सांगितलें. आपले ग्रह बिनचूक आहेत, अशी एकदां माणसाच्या मनाची समजूत झाली म्हणजे त्या ग्रहांचा चष्मा डोळ्यावर चढवून तो दुसऱ्यांच्या कृत्याकडे पाहूं लागतो. आपल्याला जे दिसतें आणि वाटते तेच खरे, अशी त्याची ठाम कल्पना असते. अशा पूर्वग्रहांच्या फेऱ्यांत सांपडून टीकाकारांची मति ठिकाणावर राहिलेली नाही, असे त्यांनीं सुचविले. मतिभ्रंशाचे त्यांनीं दाखविलेले परिणाम अत्यंत मार्मिक आहेत. मतिभ्रंशामुळे मनुष्य सारासारज्ञतेस मुक्तो व मग त्याच्या दृष्टीनें वेदांती धादांती बनतो, समाजसत्तावादः

socialist अराजक वाटतो, भांडवलवाले किंवा जमीनदार म्हणजे कवडी-चुंबक शायलॉक, असें भासतें; महानुभावीला मानभाव ही लफंगेपणा दर्शविणारी संज्ञा प्राप्त होते, सुधारक हा धर्मद्रोही नास्तिकासारखा दिसूं लागतो, बाहेरचे काळे कांतडे हे अंतरंगाच्या काळेपणाचे द्योतक ठरतें, शूद्र शब्दानें जेवढे म्हणून नीच, हीन, अमंगळ, अशुद्ध असेल तेवढ्याचा बोध होऊं लागतो. मानसिक पूर्वग्रहामुळें सगळें विपरीत दिसतें. भल्याबुऱ्याची पारख रहात नाही. मग आपल्या आवडीनावडी-इतकी चांगल्यावाईटाचा बिनचूक निकाल लावणारी दुसरी जगांत कसोटीच नाही, अशी भावना माणसाच्या मनावर पगडा बसविते. प्रायश्चित्ताचा विपर्यास यामुळेंच झाला आहे, असें माधवरावांनीं सांगितलें. युरोपांतल्या धार्मिक सुधारणेची प्रथमावस्था आणि आमची आजची स्थिति याची थोडक्यांत तुलना करून माधवरावांनीं आपल्यावर आलेल्या एकंदर नऊ आरोपांना उत्तर दिलें आहे. संमतिवयाच्या वादापासून सुधारणेचे शत्रू कांहीं तरी निमित्त पहात होते. त्यांना हें पंचहौद मिशनचें प्रकरण सांपडलें व संमतिवयाचा कायदा पास झाल्यानंतरच्या चिडीमुळे त्यांनीं ते बाहेर आणलें. या प्रकरणानें सामान्य जनतेचा असा समज होऊं लागला कीं, युरोपियनांबरोबर अर्थात् परधर्मी लोकांबरोबर खाण्या-पिण्याचा संसर्ग ठेवून जात मोडणे, हाच सुधारकांचा मुख्य उद्देश आहे. हा समज होऊं दिल्यानें सगळी सुधारणा ढासळून पडण्याचा संभव आहे. म्हणून शंकराचार्यांकडे गेलेल्या फिर्यादीचा सुधारकांनीं अनादर केला नाही. मात्र सुधारकांनीं आपण होऊन शंकराचार्यांना कौल लावला नाही; हें लक्षांत ठेवणें अवश्य आहे. शंकराचार्यांचा अधिकार मानण्यांत सुधारकांची पूर्वपरंपरा सुटलेली नाही. १८७० सालीं पुन-

विवाहाचा वाद त्यांच्याकडे निर्णयार्थ गेला होता; पुढें परदेशगमन करणारांना पंक्तिपावन समजण्याला हरकत नसावी, या मुद्द्याची वाटाघाट सुधारकांनीं शंकराचार्याकडे केली आहे. मग आतांच या प्रकरणांत त्यांची उपेक्षा करण्याची काय जरूर होती, असा प्रश्न माधवरावांनीं विचारला आहे. लोकप्रियतेची हांव नव्हती, अगर तारुण्यांतल्या धैर्याचाही लोप झालेला नाही, असे दाखवून माधवरावांनीं प्रायश्चित्ताचा हेतु आणि इतिहास निवेदन केला आहे. हा शेवटचा भाग माधवरावांच्या विद्वत्तेस व प्रसंगाने उत्पन्न होणाऱ्या विषयाचा गाभा पाहून टाकण्याच्या पद्धतीस साजेसाच आहे. टीकाकारांसंबंधीं एकही अपशब्द न वापरतां तात्त्विक आणि केवळ सत्यास धरून महत्त्वाच्या विषयाचे गंभीर विवेचन जर कोणास पहावयाचे असेल तर हे भाषण वाचण्याजोगे आहे. अविचारानें, परिणाम लक्षांत न घेतां माधवराव कोणतेही कृत्य करीत नसत, असेच यावेळीं प्रत्ययास आलें. परंतु माधवरावांना व्यक्तिशः प्रायश्चित्त घेण्याचे कारण काय होतें, या प्रश्नाचे उत्तर गॅझेटमधलीं पत्रे व हे भाषण यात न मिळाल्यामुळें भाषणानंतर टीका सुरूच राहिली. आपल्या मित्रांची भीड व त्यावर उपकार करण्याची बुद्धि, ही त्यांचीं कारणे होतीं. 'बेचाळिसांतला एक' या सहीचे जे एक पत्र सुबोधपत्रिकेत तेव्हां प्रसिद्ध झालें, त्यांत माधवरावांच्या मित्रांनीं त्यांना स्वार्थासाठीं कसे पछाडलें व अखेरीस प्रायश्चित्ताच्या फंदांत आपल्याबरोबर ओढून दूषणास पात्र केलें, याची निर्भीड हकीकत आहे. माधवरावांनीं आपल्या मित्रांच्या कमकुवतपणाकरिता प्रायश्चित्त घेतलें, हें त्यांना विनयामुळे सांगतां येईना. त्यांच्या समकालीन पिढ्यांनीं त्यांस दूषण दिलें, परंतु भावी पिढ्या सगळ

वृत्तांत ध्यानांत वागवून माधवरावांच्या स्वार्थत्यागाबद्दल त्याचा उत्तरोत्तर गौरवच करतील, असा भरंवसा आहे. स्वार्थत्यागाने पुष्कळां लोकांतली इभ्रत वाढते व त्या रूपाने स्वार्थत्यागाचा मोबदला मिळतो, पण माधवरावांच्या स्वार्थत्यागांत या मोबदल्याची मुळीच आशा नव्हती, तथापि त्यांनी तो स्वार्थत्याग केला व आपल्या लोकोत्तर महामनस्क्त्वाचा किंवा उदारचरिताचा धडा भावी पिढ्यासाठीं मागे ठेवला यावेळीं लोकांच्या मनांत केवढी क्रांति झाली होती, याचीही अटकळ झाली. कृष्णशास्त्री चिपळूणकराना पांचशे रुपये मूर्दंड भरून अशाच चुकीबद्दल सक्षोर प्रायश्चित्त घ्यावे लागले होते. यावेळीं बारा आण्यांच्या आंत प्रायश्चित्त उरकले. युरोपियन धर्मसुधारणेच्या प्रथमावस्थेचा जो मुद्दा वरील व्याख्यानाच्या सुरवातीस सुचविला तोच त्यांनी पुढे थोड्या दिवसांनी प्रार्थनासमाजाच्या एका व्याख्यानात 'लूथरच्या काळाचे व सध्याच्या काळाचे साम्य' या सदराखाली विस्तृत केला.

मित्रासाठीं माधवरावांनी प्रायश्चित्ताची मानहानि मान्य केली, कारण त्यांचें मित्रप्रेम असेंच अलौकिक होते व पूर्वी त्याचा अनुभव आला होता. १८८५ सालीं फीमेलहायस्कूलच्या वार्षिक समारंभांत त्यांचे परममित्र शंकर पांडुरंग पंडित यांच्या बोकाडीस अनपेक्षित रीतीनें सरकारी इतराजीची घोरपड बसली. समारंभांत इंग्रजी राजगीत गाण्याचा कार्यक्रम, त्यावेळचे समारंभाचे अध्यक्ष श्री. सयाजीराव गायकवाड यांना दुसरीकडे जाण्याची घाई असल्यामुळें, आयत्यावेळीं गाळण्यांत आला. हिंदी जनतेबद्दल मनांत अढी बाळगून चढेलपणाने वागणाऱ्या लीवार्नरसाहेबांना या साध्या गोष्टींत राजद्रोह दिसला आणि त्यांनीं तत्काल पंडितांना अधिकारच्युत केलें. माधवरावांच्या मनालाही पंडिता-

प्रमाणेच हा प्रकार झोंबला. सिमल्यास जाण्याचा पुढें लवकरच योग आल्यामुळे खुद्द व्हाइसराय लार्ड डफरिन यांजकडे प्रस्तुत बाबतीत रदबदली करण्याची कामगिरी माधवरावांनी बजावली. सुदैवाने मुंबईचे गव्हर्नर लार्ड रे हे उदार हृदयाचे असल्यामुळे पंडितांना संकटांतून गौरवपूर्वक निर्दोष बाहेर पडण्याला विशेष भवधि लागला नाही. माधवरावांच्या मित्रप्रेमाचें उत्कटत्व संमतिवयाच्या वादांत मलबारींच्या प्रत्ययास आले. 'माधवरावांची माझ्या पुष्कळ कार्याविषयी अतिरिक्त सहानुभूति होती व बालविवाह आणि सक्तीचें वैधव्य यासंबंधी वाद माजला तेव्हां पाठबळाचा ते एक भक्कम आधारस्तंभ आहेत अशी खात्री पटली.' अशी मलबारींनी 'ईस्टर्न डेव्हिस्ट' मासिकांतल्या पूर्वनिर्दिष्ट लेखांत प्रांजळपणाने ग्वाही दिली आहे.

मित्रप्रेमाप्रमाणेच प्रायश्चित्ताच्या वादात माधवरावांच्या स्वभावांतला दुसरा एक असामान्य गुण त्यांच्या सहवासी मंडळीला दिसून आला. माधवरावांशी ज्यांनी उघड वैर मांडले होते, त्यांच्याविषयी माधवराव खाजगी बोलण्यांतसुद्धा कधीं एकेरीने किंवा निंदाव्यंजक शब्दाने बोलत नव्हते, इतकेच नव्हे तर त्यांच्या नांवाचा उल्लेख निघाल्यास बहुमानार्थी शब्दांची योजना ते करित असत व अशी त्यांच्या मनाची धोर वृत्ति पाहून सर्वांना आश्चर्य वाटे. बार्शीचे वकील रा. रा. मो. साने व कै. महाजनी यांनी आपल्या आठवणींतून माधवरावांचा प्रस्तुत गुण पटविणाऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. कै. ग. ज. अगाशे यांनी संमतिवयाच्या वादांतली अशीच एक गोष्ट सांगितली आहे. एकदां पुण्याचा सार्वजनिक वाचनालयांत वि. मो. भिडे व आनंदाश्रमाचे संस्थापक महादेव चिमणाजी आपटे यांचा वाद जुंपला. आपट्यांनी

सगळे सुधारक बोलक आहेत व याचें प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे माधवराव, असे भिड्यांना बजावले. भिडे त्यांची समजूत घालूं लागले. माधवराव पलीकडे थोड्या अंतरावर होते. त्यांच्या कानावर संवादाचा हा भाग पडल्याबरोबर त्यांनीं भिड्यांना सांगितलें कीं, आपट्यांनीं सुधारणेच्या बाबतींत कर्तेपणा गाजविला असल्याशिवाय ते इतरांवर बोलघेवडेपणाचा आरोप करणार नाहीत, मग उगीच त्यांच्याशीं हुज्जत कशाला घालीत बसता ? माधवराव मध्ये पडल्यामुळे हा संवाद आटपला. रा. साने यांनीं अशीच एक टिळक व गोखले यांच्या हमरीतुमरीची व त्यांतून प्रतिपक्षाला गौरवून माधवरावांनीं काढलेल्या मार्गाची हकीकत आपल्या आठवणींत दिली आहे.

डेक्कन कॉलेजांतल्या व्याख्यानांचा उल्लेख मागें आला आहे. १८९२ सालीं तेथील प्रोफेसर बेनसाहेब यांचे 'स्वातंत्र्य' या विषयावर भाषण झालें. स्वातंत्र्य हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क नाही. तो मिळवावा लागतो आणि मिळण्याला विशेष गुण असावे लागतात, असा बेनसाहेबांच्या बोलण्याचा रोख होता. माधवरावांनीं मागाहून त्यांच्या विचाराचें खडन केले. ते म्हणाले कीं, मनुष्यकोटींत प्राणी जन्मास आला कीं, तो स्वातंत्र्याला लायक झाला. गुणावगुणावर त्याचें स्वातंत्र्य अवलंबून ठेवणे, हे माणुसकीला शोभत नाही. आधल्या वर्षीं टिळकांचें 'मौजीबंधन आणि जानवें' या विषयावर सदर जागीं व्याख्यान झालें, तेव्हां माधवरावांना मागून बोलण्याला विनंती केली गेल्यामुळे ते बोलण्यास उभे राहिले. टिळकांनीं आपल्या व्याख्यानांत अंतरिक्षांतल्या नक्षत्ररचनेवरून जानव्याची कल्पना निघाली असावी व पुढें तिच्यांत फेरबदल होतां होतां हल्लीचे स्वरूप

त्यास प्राप्त झाले, असे प्रतिपादन केले. त्यावर माधवरावांनी उपदेश कोला की, टिळकांचे व्याख्यान अत्यंत विद्वत्ताप्रचुर झाले आहे. धर्माची बाह्यचिन्हे विशेष हेतूपासून उत्पन्न होतात. त्या चिन्हांचा प्रारंभी कांहींतरी उपयोग असतो, कालांतराने उपयोगाचे ज्ञान लोपते व नुसते चिन्ह मात्र कायम रहाते. मग चिन्हालाच लोक धर्माचा प्राण समजू लागतात. या साठी आपण धार्मिक व्यवहाराच्या मूलार्थाचे नेहमी संशोधन करीत असावे आणि चिन्हांत अर्थाचा किंवा उपयोगाचा राम उरला नसल्यास ती टाकून द्यावी, हे आपले कर्तव्य आहे. १८९३ साली माधवरावांचे Academy of Specialists 'तज्ज्ञांचे मंडळ' या विषयावर स्वतंत्र व्याख्यान झाले. वसंतव्याख्यान-मालेचा उद्देश ज्ञानप्रसाराचा आहे. वर्षभर ज्यांनी ज्या विषयाचा व्यासंग केला असेल, त्यांनी आपल्या व्यासंगांची फळे व्याख्यानरूपाने जनतेला अर्पण करावी, या हेतूने वसंतव्याख्यान-मालेचा उपक्रम करण्यांत आला. कॉलेजातल्या नव्या जुन्या विद्यार्थ्यांनी असाच हेतु मनांत धरून आपापल्या आवडीच्या विषयाचा व्यासंग सदैव चालू ठेवावा आणि वर्षांतून एकदा आपले ज्ञान, एकत्र जमून, इतर मंडळीच्या हवाली करावे, याचा अर्थ तज्ज्ञांचे मंडळ काढावे असा आहे. आपल्यांत मोठाले लोक कां निपजत नाहीत, असा प्रश्न विचारण्यांत येत असतो. त्याला माधवरावांनी असे उत्तर दिले की, सुरवंटाचे फुलपांखरू होतांना मधली जशी कोशबद्ध संक्रमणावस्था दिसते, त्यांतलीच आमची सांप्रतची अवस्था आहे. सुरवंटाची दशा संपली. फुलपांखरांचे रूप येऊन मनो-हर उड्डाने मारण्याची स्थिति येण्याला अद्यापि बराच अवकाश आहे. मधल्या अवस्थेत निश्चलतेचा, निष्क्रियतेचा किंवा निश्चेष्टतेचा देखावा

दिसतो. अचेतनत्वाचा भास होतो. परंतु हा देखावा खरा नाही, हें जाणून प्रयत्न सोडूं नये, निराशेला बळी पडूं नये. असे त्यांचें उपदेशपर भाषण संपल्यावर डा. सेल्बी मुंबई इलाख्याचे एक माजी विद्याधिकारी व डेक्कन कॉलेजाचे माजी प्रोफसर आणि प्रिंसिपाल, यानीं माधवरावाचा उपदेश ग्राह्य असल्याचे सांगितले.

१८९२ सालीं पुण्यास ह्यूमसाहेबांची स्वारी आली. १८८४ व १८८५ या दोन वर्षीं ते काप्रेसच्या वाटाघाटीसाठीं पुण्यास आले होते. देशहिताचे अष्टौप्रहर चिंतन करणारा सगळ्या देशांत जर कोणी अद्वितीय पुरुष असेल तर तो माधवरावच होत, अशी साहेबमजकुरांची पूर्वीच खात्री झाली होती व ही खात्री त्यांनीं बोलून दाखविली होती. ह्यूमसाहेब काप्रेसचे जनक समजले जातात. पण माधवरावांना ते गुरू मानीत असत. त्यांच्या सन्मानार्थं हीराबागेत सभा झाली. नंतर सायंकाळीं उपाहाराचा वेत केला होता. या प्रसंगीं कांहीं तरुणांनीं स्वयंसेवकत्वाची कामगिरी पत्करली होती. ह्यूमसाहेब सभास्थानीं येण्यापूर्वीच माधवराव तेथे आले व इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन बसले होते. थोड्या वेळांनीं ह्यूमसाहेब आले व माधवराव जमलेल्या मंडळींत दिसेनात म्हणून जवळच्या एका स्वयंसेवकाला 'आमचा देव महादेव कुठे आहे?' Where is our God Mahadeo? असा सहजगत्या प्रश्न विचारला. स्वयंसेवकाला त्याचा अर्थ कळेना, यामुळे तो बुचकळ्यांत पडला व गोधळलेल्या चेहऱ्याने ह्यूमसाहेबांकडे पाहूं लागला. तेव्हां ह्यूमसाहेबांनीं म्हटले:— 'तुला आमचा देव कोण तें ठाऊक नाही! आमचा देव महादेव गोविंद रानडे तुला माहित नाही?!' यावेळीं सदर स्वयंसेवकास

उमज पडला व त्यानें माधवरावांचें ठिकाण दाखविलें. नंतर ह्यूमसाहेब व माधवराव यांचें बराच वेळ संभाषण झाल्यावर ते दोघेही उपाहारासाठीं खालीं आले. ही आठवण सदर स्वयंसेवकांनं मासिक मनोरंजनांत १९१४ सालीं 'एक भक्त' या सहीने दिली आहे. त्याच्या इतर आठवणीदेखील वाचनीय आहेत. माधवरावांचा पुणेकरांना कसा आधार होता, या विषयी प्रस्तुत आठवणींत पुष्कळ गोष्टी आहेत.

यावर्षीं माधवरावांनीं शेतकऱ्यांच्या हिताचे दुसरें एक कर्तव्य सिद्धीस नेले. शेतकरी वर्गाच्या कर्जबाजारीपणाची चौकशी करण्यासाठीं सरकारने कमिशन नेमले होतें. या कमिशनपुढे माधवरावांनीं १६ मार्च रोजीं साक्ष दिली. कमिशनकरितां यांनीं आपल्या विचारांचा एक जंगी लेख तयार केला होता व त्यांतल्या कित्येक मुद्द्यांवरून कमिशनच्या सभासदांनीं त्यांस उलटसुलट प्रश्न विचारले. माधवरावांनीं त्यांस चोख व अनुभवसिद्ध उत्तरे देऊन आपल्या विचारांची यथार्थता दाखविली. शेतकऱ्यांच्या हिताकरितां झालेल्या कायद्याची कमिशनच्या रूपानें पुरवणी निघाली होती. तो कायदा रद्द करावा, हा अनिष्ट हेतु कमिशनाच्या मुळाशीं असल्यानें तो हेतु हाणून पाडण्याचा माधवरावांनीं आपल्या साक्षींत यत्न केला. पुढें कमिशनचा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या शिफारसीप्रमाणें शेतकऱ्यांच्या कायद्यांत दुरुस्ती करण्याचें सरकारनें ठरविलें. ते व्हांही माधवरावांनीं सार्वजनिक सभेमार्फत अर्ज पाठवून योग्य दिशेनें दुरुस्ती होण्यासाठीं खटपट केली.

१८९२ सालच्या शेवटीं माधवरावांनीं प्रार्थनासमाजांत 'आपण देवाचीं लाडकीं लेकरें आहोंत' अशा अर्थाचे अत्यंत सुरस व्याख्यान

दिलें. हिंदुस्थान हें जरठजीर्ण राष्ट्र आहे व त्याला इतर प्राचीन राष्ट्रांप्रमाणें मृत्यु येणार, असा डेपर नांवाच्या एका इंग्रज लेखकाच्या पुस्तकांत ध्वनि होता. त्यास अनुलक्षून माधवरावांनीं आपण अजरामर आहोंत, परमेश्वराचा वरदहस्त आपल्या शिरावर आहे, अनेक परचक्रें आलीं, पण संकटांनीं, परचक्रांनीं या राष्ट्राला कमकुवत केलें नाहीं, परदेशी लोकांच्या येथील राज्यकर्तृत्वामुळें या देशाचा फायदाच झाला आहे, अशा अर्थाचे हृदयस्पर्शी निरूपण केलें. तें भाषण धर्मपर व्याख्यान—संग्रहांत समाविष्ट असल्यानें त्याचा आस्वाद वाचकांनीं मुळांतून घ्यावा. हेच विचार त्यांनीं पुढें अलाहाबादेस भरलेल्या सामाजिक परिषदेत बोलून दाखविलें.

१८९३ सालांत माधवरावांचा कार्यक्रम पुनश्च पूर्वीसारखा चालू झाला. मे महिन्यांत वक्तृत्वोत्तेजक सभेंत त्यांचें अध्यक्ष या नात्यानें पुनः मननीय विचार प्रकट झाले. शिवाजी महाराजांचें चरित्र, ज्युरीचें हक्क, एक भाषा आणि ‘चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती’ हा अभंग असे चार वक्तृत्वाचे विषय होते. वक्त्यांनीं पहिल्या विषयावर बोलतांना शिवछत्रपतींचा मुख्य उद्देश धर्मसंरक्षण होता, असें सांगितलें. माधवरावांनीं आपल्या भाषणांत ही कल्पना खोडून काढली. ते म्हणाले :—

शिवाजी महाराजांनीं केवळ धर्मोन्नतीकरितां प्रयत्न केला नाहीं. धर्मसंरक्षण हाच उद्देश त्यांच्या मनांत प्रबल होण्याचें कारण नव्हतें. दक्षिणेंत मुसलमानांनीं धार्मिक छळ केला असल्यास तो थोडा होता. इकडील मुसलमानी राज्यांत सगळे हिंदूच मोठमोठाले अंमलदार होते. त्याचा मुसलमानांवर वचक असे. ही परिस्थिति लक्षांत घेतल्यास शिवाजी महाराजांनीं धर्मसंरक्षणार्थ स्वराज्यसंपादन केलें, असें म्हणतां येत नाहीं. देशाभिमान व स्वातंत्र्यप्रीति या कल्पना

शिवाजीच्या मनांत बऱ्याच अंशी वागत होत्या, व दक्षिणचे वर्चस्व उत्तरेवर म्हणजे मराठ्यांचें मुसलमानावर बसविण्याचा त्यांनीं प्रयत्न केला. धर्मसंरक्षणाचा हेतु असलाच तर थोडा असेल.

ज्युरीच्या हक्कांचा ऊहापोह करतांना परीक्षार्थी वक्त्यांनीं निराशा प्रदर्शित केली व आपण परतंत्र असल्याने ज्युरीच्या हक्काचा उपभोग आपणास लाभत नाही, असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले. या दिवसांत ज्युरीचा हक्क काढून घेण्याचा प्रयत्न सरकारानें केला होता, पण तो शेवटास गेला नाही व कालान्तराने कांहीं हक्क शाबूत राहिले. ही गोष्ट वक्त्यांना अवगत असल्यामुळें त्यांनीं राजकारणाचा खल करून सध्याच्या राज्यकर्त्यांना दूषणें लावलीं, हे योग्यच झाले. स्वातंत्र्य, पारतंत्र्य; स्वराज्य, परराज्य; यासंबंधी लोकांच्या कल्पना किती विचित्र आहेत, हे येथें सांगण्याची आवश्यकता नाही. कांहीं अपवाद सोडल्यास बहुतेक सर्व लोकप्रिय वृत्तपत्रांतून त्यांचें प्रदर्शन नित्य होत असते. आपल्या तोंडून जो शब्द उच्चारला जातो, त्याचा अर्थ न समजून घेतां अथवा लक्षांत न ठेवतां बेजबाबदारपणानें सभेच्या व्यासपीठावरून बक्त सुटणारे वक्ते जसे आज आहेत, तसे त्यावेळीं होते. हे दिवस म्हणजे अशा वक्त्यांचा उदयकाळ मानण्यास हरकत नाही. त्यांच्या वक्तृत्वाने उत्पन्न होणारे भ्रम घालविण्याकरितां माधवरावांनीं या विषयाचे विस्तारपूर्वक विवेचन केले. तें आजच्या दिवसांतही यथार्थ असल्यानें सविस्तर नमूद करण्यास हरकत नाही. ते म्हणाले:—

यासंबंधी आपला हक्क गेला, पण तो पुनः मिळण्याची खटपट करण्यांत अर्थ आहे. आपल्या उद्योगानें हक्क संपादन केला म्हणजे त्याचें दानाचें स्वरूप जाऊन त्यास हक्काचें स्वरूप प्राप्त होतें. सांप्रतचा हक्क अल्प आहे. पण

तात्त्विक दृष्ट्या त्याचें महत्त्व विशेष आहे. नेहमीच आपणांस यश येईल, असें नाही. एकदमच पुष्कळसें यश येत गेलें तर आपल्या प्रयत्नांत असावा, तसा जोर रहाणार नाही. कोठे उंच वाट लागेल, कोठें खोलगट जागा लागेल. कधीं पाय खांचेंत पडेल, कधीं उंच जाईल; पण असे झाल्यानें कसल्याही जमीनीवर चालण्याची पायांस शक्ति येईल व ते सख्त होतील. कधीं सखल जागा लागली किंवा कधीं उंच जागा लागली म्हणून अतिशय निराशा किंवा अतिशय उल्लास न मानतां आपला रस्ता बरोबर आहे कीं नाही, एषढेच नेहमीं धोरण लक्षांत ठेवावें. आपणाला इंग्लंडचे व दुसऱ्या देशाचे इतिहास अवगत आहेत व ह्यावरून हेंच आढळेल कीं, राजा व प्रजा यांच्यांत अधिकाराच्या देवघेवीची नेहमीं झटापट झालेली आहे. ही झटापट जितकी अधिक, तितकें तेज अधिक दिसतें. आपणांस पूर्वीं पंचायत पद्धत सुरू होती, हें कबूल आहे; परंतु अर्वाचीन काळच्या या कल्पनेची प्रगल्भावस्था विशेष आहे. तेव्हां पूर्वींच्या संकुचित पद्धतीशीं तुलना सर्वांशीं करणें बरोबर होणार नाही. या विषयाचे दुसऱ्या एका दृष्टीनें महत्त्व आहे, तेंही लक्षांत घेतलें पाहिजे. अनेक वेळा असें म्हणण्यांत येतें कीं, आपण परतंत्र स्थितींत आहोंत. अमूक तमूक देश स्वतंत्र आहेत. आपण पारतंत्र्यांत आहोंत, हें उघड दिसतेंच आहे. स्वातंत्र्य व पारतंत्र्य हे शब्द आपण उच्चारतो खरें, परंतु त्याच्या अर्थाविषयी व्हावा तसा स्पष्ट बोध कित्येकांस होत नाही. कायदे करणें, कर बसविणें, शासन करणें व कामगार नेमणें, या चार पद्धती कोणत्याही राज्यपद्धतीच्या मुख्य आहेत. या चौहोंत सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो. देश स्वतंत्र असो कीं परतंत्र असो, या गोष्टी अवश्य आहेत. एखादा देश स्वतंत्र आहे म्हणून तेथें कर देण्यास नकोत अथवा कायदे करण्यास नकोत असें कांहीं नाही. स्वतंत्रता व परतंत्रता यांत खरोखर जे अंतर आहे तें हें कीं, शासन करण्यापूर्वीं न्याय झाला पाहिजे; कर बसविण्यापूर्वीं अनुमति पाहिजे; कायदा करण्यापूर्वीं अभिप्राय घेतला पाहिजे. स्वतंत्र देशांत या गोष्टी होतात व परतंत्र देशांत त्या होत नाहींत. इतकाच यांत भेद आहे. जेथें लोकांच्या म्हणण्याला मान मिळतो, तो देश स्वतंत्र. जेथें नाही तो परतंत्र. या दृष्टीनें विचार केल्यास स्वतंत्र देश परतंत्र दिसतील.

म्युनिसिपालिटी म्हणजे केर काढण्याची सस्था असे म्हणतात, पण केराचा मुद्दा नाही, कामाचें महत्त्व निराळेंच आहे.

यानंतर माधवरावांनीं हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान देतां यईल कीं काय या विषयासंबंधीं आपले विचार सांगितले. हिंदी भाषा हीच राष्ट्रभाषा होण्यास सर्वथैव योग्य, असें वक्त्यांचें प्रतिपादन होतें. माधवरावांनीं यावर आपलें ठाम मत व्यक्त केलें नाहीं. ते म्हणाले कीं, हिंदीबरोबर इंग्रजीचाही विचार ठेवला पाहिजे, कारण येंथें मुसलमानांचा प्रवेश अगर अंमल नव्हता तेथें या भाषेचा प्रसार झाला नाहीं. चित्तशुद्धीवर, तो धार्मिक विषय असल्यानें, माधवरावांचें रसाळ भाषण झालें. त्याच विषयावरील त्यांचे एक प्रार्थनासमाजांतलें प्रवचन धर्मपर व्याख्यानांत प्रसिद्ध झालेलें असल्यामुळें वाचकांनीं त्याचें अवलोकन करावे. म्हणजे या वेळच्या भाषणाचा इत्यर्थ समजेल.

या दोन तीन वर्षांत माधवरावांच्या मित्रपरिवारांत मृत्यूनें नुसता धुमाकूळ मांडला होता, असें म्हटल्यास हरकत नाहीं. १८९२ मध्ये वामन शिवराम आपटे व गोपाळ हरी देशमुख हे दोघे निवर्तले. वामन शिवराम आपट्यांच्या दुखण्यांत प्रत्यहीं माधवराव त्यांच्या घरीं दोन तीन तास घालवीत असत. मृत्युसमयीं ते जवळच बसले होते. गोपाळ हरी देशमुख हे माधवरावांच्या अगोदरच्या पिढींतले अर्थात् उतार वय होऊन वारले, पण माधवरावांचा एक वयोवृद्ध जीवश्च कंठश्च मित्र गेला. १८९३ मध्ये नूलकर आणि यशवंत मोरेश्वर केळकर यांनीं परलोकाचा रस्ता धरला. सार्वजनिक सभेंतले एक निश्चयी कार्यकर्ते, या दृष्टीनें त्यांचें नांव आणि कर्तृत्व महाराष्ट्राला परिचित आहे. केळकर हे एक बुद्धिमान् सरकारी अंमलदार होते व माधव-

रावांचा त्यांच्यावर निरतिशय लोभ होता. केळकरांच्या मृत्यूने त्यांना अनिवार दुःख होऊन प्रार्थनासमाजांतली उपासना चालवितांना त्यांचा कंठ दाटला. विषयांतर केल्याखेरीज बोलतां येणार नाही, अशी खात्री पटल्यावर माधवरावांनी 'दुःखाचे प्रसंग आणि ईश्वरविषयक कल्पना' या विषयावर भाषण करून शोक आवरला. १८९३ च्या दुसऱ्या सहामाहीत आणखी दोघां मित्रांना काळानें इहलोकांतून ओढून नेले. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच काशिनाथ त्रिंबक तेलंग दिवंगत झाले, व त्यांच्या मागून एका पंधरवड्याच्या आंत माधवरावांचे सहाध्यायी स्नेही नारायण महादेव परमानंद यांनाही मृत्युलोक सोडावा लागला. परमानंद यांना त्यांच्या मंडळींत ऋषि, ही पदवी प्राप्त झालेली होती. परमानंद आठदहा वर्षे रोगानें बिछान्यास खिळले होते. तेलंगाची नुकतीच चाळिशी उलटली होती व मानमान्यतेच्या ऐन मध्यान्हीस हा तेजस्वी तारा कर्तबगारीच्या अस्मानांतून तुटून पडला. तेलंगासारखा उमेदीचा पुरुष कालवश झाल्यामुळें माधवरावांचें अंतःकरण किती विदारण झाले असेल याची कल्पनाच करणें योग्य ! आक्टोबरांत तेलंगांचे स्मारक करण्यासाठीं मुंबईच्या नागरिकांची गव्हर्नरसाहेबांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली, तेव्हां या मृतमित्राला माधवरावांनी जी स्तुतिबाष्पांजलि समर्पण केली, तिच्यांत चिरस्थायी तात्त्विक रस ओतप्रोत असल्याने तिचा ताजेपणा आजवर अबाधित टिकला आहे. या सभेंत तेलंगांचा गुणानुवाद पुष्कळांनीं गाइला. परंतु माधवरावांची बोलण्याची पाळी केव्हां येते, याची श्रोतृगण चातकाप्रमाणें वाट पहात होता. गव्हर्नरसाहेबांनीं त्यांचें नांव पुकारल्यानंतर माधवरावांची भव्यगंभीर मूर्ति अतिशय संथपणानें

व्यासपीठावर आली. श्रोत्यांनीं आपला आदर टाळ्याच्या गजरांनीं व्यक्त केला. माधवराव बोलू लागले, त्यांच्या भाषणांत उपचार कधींच नसे. तो या अतिशय खेदावह प्रसंगीं कोठून येणार ? माधवरावांनीं या भाषणांत तेलंगांना सेनापतीची उपमा देऊन आपण त्यांचे अनुयायी आहोंत, असे म्हटले. तेलंग कालभवनांत अदृश्य झाले, आपण त्यांच्या दरवाजापाशीं शोकाचे स्मरण रेंगाळत ठवले आहे, असा हृदयद्रावक उपोद्घात करून माधवरावांनीं तेलंगांच्या चरित्राचें रहस्य उल्लाडून श्रोत्यांसमोर मांडलें. मरणापूर्वीं तेलंगांनीं आपल्या मुलीचे लहानपणीं लग्न केल्यामुळे त्यांच्यावर टोकेचे जळजळीत निखारे पांखडले जात होतें. या निखान्यांत खाक होऊं पहाणाऱ्या त्यांच्या चारित्र्याला माधवरावांनीं यावेळीं वांचविलें, असें म्हणावयास हरकत नाही. गतकाळाचे आपण कांहीं लागत नाही, असें म्हणणारा एक पक्ष आहे. गतकाळाला तोडून चालणार नाही, असें दुसरा पक्ष म्हणतो. सुधारणेच्या जीवनकलहाचा त्रास या दोन्ही पक्षांना होत नाही. गतकाळाचे उपकार न विसरतां भविष्यकाळाचीं सूत्रें हातांत वागविणाऱ्या मध्यस्थ पक्षाचे हाल होतात व अशा पक्षाचे तेलंग अग्रणी होते. त्यामुळे प्रमादांसारखीं भासणारीं कृत्यें त्यांच्या हातून घडलीं. याप्रमाणें तेलंगांच्या चरित्राचें मर्म निवेदन करून माधवराव युरोपियन समाजास उद्देशून म्हणाले:—

तेलंगांच्या चरित्रांत दिसणारी विसंगति आजच्या युरोपियन समाजाला न उकलणाऱ्या कोड्याप्रमाणें वाटेले. पण जर युरोपियन श्रोते लूथर-इरॅस्मसच्या काळाकडे नजर टाकतील तर त्यावेळीं त्यांच्या पूर्वजांच्या जीविताची तेलंगांच्या सारखीच ओढाताण चालल्याचें दिसेल.

नंतर तेलंगांच्या स्मारकाचें समर्थन करून माधवरावांनीं श्रोत्यांची रजा घेतली. त्यांचें भाषण हें एक आत्मसमर्थन आहे. तेलंगांचें चरित्र पुढें करून त्यांनीं स्वतःच्या वर्तनांतल्या दोषांचा परिहार केला, असा पुष्कळांचा समज झाला. दुसऱ्या दिवशीं बाँबे गॅझेट पत्रानें तो समज प्रसिद्ध केला. त्यांत आणखी कांहीं कुत्सित टीका होती म्हणून माधवरावांनीं एक पत्र वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केले आणि माधवराव आपल्या कामानिमित्त पुण्यास व तेथून सोलापूरकडे दौऱ्यावर निघून गेले. तेलंगांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा दोन महिने रिकामी होती. माधवरावानाच ही जागा द्यावी, असा मजकूर साऱ्या हिंदुस्थानाच्या पत्रातून प्रसिद्ध केला जात होता. माधवरावांची योग्यता सरकाराला माहीत असली तरी लोकहितार्थ सर्वस्व वेचणाऱ्या या गृहस्थावर सरकारचे प्रेम नव्हते. त्यांचे युरोपियन अंमलदार मित्र त्यांना सरकारचें मनोगत कळवीत असत. 'तुम्ही लोकसेवा सोडून देण्याला तयार असाल तर तुम्हांला बढती मिळेल.' असे युरोपियन मित्रांचे निरोप आले म्हणजे माधवरावांना वाईट वाटे. 'लोकसेवेची आणि आपली ताटातूट' ही कल्पना देखील त्यांस असह्य होत असे. याबद्दल माधवरावांनीं एकदा कें. विष्णु मोरश्वर महाजनी याजपार्शी पुढील प्रमाणें उद्गार काढलेः—*

लिहूं नका असे मला सांगणें म्हणजे वाचूं नका—मरा—असे सांगणें आहे. ते मला कसें पत्करेल ? ज्या भावनेनें मी लिहीत आहे, ती जिवांत जीव आहे तोपर्यंत काम राहिल. बढती न मिळाली तर न मिळो !

१८८० सालीं ठाण्याच्या सेशन जज्जाची जागा रिकामी झाली. ती भरण्याविषयी सरकारानें हायकोर्टाचा सल्ला विचारला. हायकोर्टानें

* विविधज्ञानविस्तार वर्ष ४५, अंक २, पृष्ठ. ५६

तेलंग व रानडे अशीं दोन नांवे सुचविलीं. तेलंगांना सरकारनें जागा पत्करण्याविषयीं प्रश्न टाकला, तेव्हां त्यांनीं आपला नकार कळविला माधवराव त्यावेळीं सरकारच्या मर्जीतून उतरलेले होते, त्यांना सरकारनें वगळले व गोपाळ हरी देशमुखाना त्या जागेवर पाठविले. तेव्हां हायकोर्टाचे चीफ जस्टिस सर मायकेल वेस्ट्रॉप यांनीं माधवरावांना तेलंगांमार्फत निरोप पाठविला कीं, 'तुमचे लेख तुमच्या बढतोआड येतात. बढती हवी तर हे उपद्र्याप नकोत. या निरोपाला माधवरावांनीं जो जबाब पाठविला तो त्यांच्या सडेतोड व रोखठोक निःस्पृहपणाचा द्योतक आहे. त्यांचा जबाब पुढीलप्रमाणे आहे :—

मी साहेबांचा आभारी आहे साहेबांस कळवा की, मी अल्पसंतुष्ट आहे. मला थोडक्यांत निर्वाह करितां येतो, पण जें सत्य दिसते तें माझ्या देशहितार्थ मला सांगितलेच पाहिजे.

वरील माहिती माधवरावांच्या एका शिष्याला तेलंगांच्या तोंडून कळली व त्यानें ती 'रानड्यांचा एक शिष्य' या सहीनें विविधज्ञान-विस्तारांत प्रसिद्ध केली आहे.

तेलंगाची जागा कोणाला मिळणार याची चौकशी न करितां माधवराव आपल्या दौऱ्यावर निघून गेल्यानंतर नोव्हेबरच्या सुरुवातीस सरकारनें त्यांची हायकोर्टांत नेमणूक झाल्याचें जाहीर केले. माधवराव याप्रसंगीं सोलापूरास होतें. दौऱ्यांत माढें गांवीं त्यांचा मुक्काम झाला, तेव्हा तेथील सबजज्ज कै. गोविंद वासुदेव कानिटकर यांच्या आग्रहावरून त्यांनीं एक भाषण कोलें. 'खेड्यांतील लोकांचीं कर्तव्ये' हा त्यांचा भाषणाचा विषय होता. शहरांतून विविध चळवळी सुरू.

* विविधज्ञानविस्तार वर्ष ४५, अंक ३, पृष्ठ ९६.

आहेत, पण खेडीं अजून जागीं झालेलीं नाहीत. खेड्यापाड्यांपर्यंत जागृतीचें वारें गेल्याशिवाय सगळ्या देशाचें कल्याण होणार नाही. शरीराचे अवयव ज्याप्रमाणें परस्परावलंबी व अन्योन्य साहाकारी असतात, त्याप्रमाणे देशाच्या सर्व अवयवांची स्थिति झाली पाहिजे, असा माधवरावांनीं जमलेल्या खेडवळांना बोध केला. भाषणाची वेळ संध्याकाळची होती. माधवराव उभे होते, त्या जागेच्या आजूबाजूस मोठमोठाले घनदाट जुनाट वृक्ष होते. यामुळे गौतमबुद्धासारखा एखादा अवतारी पुरुष तपोवनामध्ये उभा राहून भोवताली जमलेल्या ज्ञानोत्सुक शिष्यवर्गाला गंभीर आवाजाने सद्बोध करीत आहे, असें कै. कानिटकरांना तें दृश्य दिसलें. सुधारकांत प्रसिद्ध केलेल्या आठवणींत त्यांनीं या प्रसंगाचें शब्दचित्र वरच्याप्रमाणें रेखाटलें आहे. माढ्याहून माधवराव सोलापुरास गेले. तेथें त्यांचीं नागरिकांनीं व्याख्याने करविलीं. एका व्याख्यानांत अध्यक्ष या नात्याने माधवरावांनीं अमेरिकेसंबंधीं माहिती सांगितली. दुसऱ्या व्याख्यानापूर्वीं एक दोन वक्त्यांनीं ' आपले पूर्वज पराक्रमी होते, आपल्या इतिहासांत लाज बाळगण्याजोगें, वाईट वाटण्याजोगे कांहीं नाही ' असे सांगितले. माधवरावांचा देशाभिमान इतिहासाच्या अध्ययनानेच उत्पन्न झालेला होता, पण त्यांत एककल्लीपणा नव्हता, म्हणून त्यांनीं आपल्या भाषणांत पूर्ववक्त्यांची विचारपद्धति खोडून काढली. ते म्हणाले:—

आपली पूर्वस्थिति चांगली होती एवढ्या गोष्टीचा अभिमान नुसता धरण्याने काम होणार नाही, असा केवळ अभिमान धरून बसणें म्हणजे एखाद्या गृहस्थ्याजवळ जहागिरीबद्दल जुनाट सनद असावी, परंतु त्या सनदेप्रमाणें बहिवाट नसून ती दुसऱ्याचे भोगवट्यास असण्यासारखाच हा प्रकार आहे.

जसा त्या गृहस्थास नुसत्या जुनाट सनदेपासून कोणत्याही न्यायाचे कोर्टीत उपयोग करून घेतां येणार नाही, त्याप्रमाणेंच आपण आपले पूर्वकालीन गोष्टीचा केवळ अभिमान धरण्यानें कांही इत्यर्थ होणार नाही. ज्याप्रमाणें वरील गृहस्थास वहिवाट दाखविली असतां त्या सनदेचा पूर्ण उपयोग करून घेतां येईल त्याप्रमाणेंच आपण आपल्या ठिकाणीं कांही करामत आहे, पराक्रम आहे, असे दाखविल्याशिवाय नुसता अभिमान बाळगण्यानें कांहीं होणार नाही. यावरून अभिमान नसावा असें मात्र नाही. तो बाळगून तदनुरूप वर्तन व करामत पाहिजे आहे. तसे जर न केले व व्यर्थ अभिमान मात्र राखला, तर अनागोंदीच्या जमाखर्चासारखे व्हावयाचें. पराक्रमाशिवाय नुसत्या अभिमानाचा उपयोग नाही. अशी जर आपली स्थिति आहे तर मग आपल्या रोगाची चिकित्सा करून त्यावर औषधें व अनुपाने घेतलीं पाहिजेत; त्याचप्रमाणें मी स्वयंभू आहे, असे म्हणणें देखील सयुक्तिक नाही. कांहीं भाग आपणाकडे असतो व कांहीं दुसऱ्याकडे असतो. हें प्रत्येकानें लक्षांत ठेवून वागावें. हल्ली जी आपल्या देशाची स्थिति म्हातारपणा आलेल्या माणसासारखी झालेली आहे, तिचे कारण आपणच केवळ नसून आपले पूर्वजही आहेत. म्हातारपणाचे मूळ चिन्ह म्हणजे परस्वाधीनपणा. या स्थितीतून पार पडण्यास साधन कायतें हेंच की, नवे हिंदुस्थान करा...सभोवती न पहातां चालणाऱ्या स्वतःसिद्ध मनुष्यापासून उपयोग होणार नाही. तर मग ज्यास कर्तव्य म्हणून करणें आहे, त्याने मधून चालले पाहिजे. पूर्वजांचें वैभव गाऊन स्वस्थ न बसता त्यांचे अनुभवांचा उपयोग सावधपणें व हुशारीने करून घेऊन कर्तव्य करण्यास निग्रहानें, उत्साहाने व आस्थेनें आपण लागले पाहिजे. हल्लींचे अभिमानाची स्थिति अशी झाली आहे की, प्राचीनांत प्राचीनांचा अभिमान न बाळगतां हजार पांचशे वर्षांचे पूर्वजांचा अभिमान बाळगण्यास आपण प्रवृत्त झालों आहो; व त्यामुळे उत्साह नाहीसा झाला, एकवटपणा गेला, चोहोचे अठरा झालों व सर्वांची फाटाफूट झाली आहे; तर असें न करतां अतिप्राचीनांप्रमाणें आचारविचारांत उदात्तपणा ठेवून पराक्रमानें, नेटानें, निग्रहानें, निश्चयानें व उत्साहानें. कर्तव्य करण्यास झटावें व असें केलें असतां निराशा बाळगण्याचें कारण नाही.

व्याख्यान दीड तास चाललें होतें. व्याख्यानाच्यावेळीं घाम आलेल्या अंगावर वारें लागून माधवराव आजारी पडले. आजारीपणांतच त्यांना हायकोर्टाची जागा दिल्याचा हुकूम मिळाला. या बढतीप्रीत्यर्थ आनंद व्यक्त करण्याचा पहिला मान सोलापरकरांना लाभला व त्यांनीं तो आनंद माधवरावांचीं तब्बेत संभाळून यथासांग प्रदर्शित केला.

माधवराव पुण्यास आल्यानंतर त्यांचा पुणेकरांनीं अभूतपूर्व सन्मान केला. त्या सन्मानाला त्यांनीं 'महादेवोत्सव' असें नांव दिलें. जिनें माधवरावांचा गौरव केला नाहीं, अशी पुण्यास एकही संस्था नव्हती. सर्व संस्थांची जणूकाय अहमहमिका सुरू होती. एकेका दिवसांत पान-सुपारीचे चार पांच समारंभ पार पडत होते. माधवरावांची प्रकृति नीट नसतांही त्यांनीं कोणत्याही संस्थेचा विरस केला नाहीं. हीराबागेत अतिशय टोलेजंग समारंभ झाला. तेथे दीपोत्सव आणि दाखूकाम करण्यांत आलें. माधवराव वरून समारंभाकरितां जात असतां मार्गांत त्यांच्यावर नागरिकांनीं जागजागी पुष्पवृष्टि केली. कांहीं संस्थांपुढें कांहीं समारंभांतून त्यांची मार्मिक उपदेशपर भाषणे झालीं. यूनियन क्लबांतलें भाषण विशेष बहारीचे होते. पुण्याचे एक नागरिक कै. धाकजी काशिनाथ यांच्या अध्यक्षतेखालीं या क्लबाने माधवरावांचा गौरव केला. धाकजी काशिनाथ यांच्या एका व्याधीचें उदाहरण घेऊन माधवरावांनीं क्लबाचे उपयोग सांगितले. धाकजी काशिनाथ यांना आपल्या कानांत कांहीं तरी नाद चाललेला असतो, असे वाटे. त्यांनीं पुष्कळ इलाज केले, पण गुण आला नाहीं. शेवटीं औषधोपचाराचा नाद सोडून ते समानशील मित्रांच्या बैठकींत दररोज वेळ घालवूं लागले. कांहीं दिवसांनीं हा ध्वनि बंद पडला. ही गोष्ट सांगून

माधवराव म्हणाले कीं, धाकजी काशिनाथ यांच्याप्रमाणें शारिरिक नव्हे पण मानसिक नाद प्रत्येक माणसाच्या डोक्यांत घुमत असतो. आपण स्वयंपूर्ण आहोंत, आपल्याला जगांत शिकण्यासारखें कांहीं नाही, या कल्पनेचा ध्वनि (Ringing noise of self-sufficiency) माणसाच्या मस्तकांत भरलेला असतो. आपण स्वयंपूर्ण नाही, अज्ञ आहों, दुसऱ्या-पार्शी शिकण्यासारखे पुष्कळ गुण असतात, याची जाणीव करून घ्यावयाची असल्यास क्लबांत जाणें, विचारविनियम करणें, हाच एक उपाय आहे. त्याचा अवलंब करावा, असे माधवरावांच्या उप-देशाचें मनोरंजक व मार्मिक सार आहे. दुसऱ्या एका भाषणांत त्यांनीं पुणेकरांच्या स्वभावाची बोधपूर्वक स्तुति केली.

माधवरावांचे चहाते वरिष्ठ डा. पोलन त्यांना 'पुण्याचा अनभि-षिक्त राजा' अशा शब्दांनीं कधीं कधीं संबोधित असत. त्यांनीं प्रेम भरात बहाल केलेली ही पदवी सार्थ होती, असें पुण्यांतील उत्सवानें दाखवून दिलें. त्यांना जात्या सन्मानाचा अतिशय कंटाळा असल्यामुळें एका रात्रीस पुणेकरांना नकळत पुणेशहरांतून निघून मुंबईस प्रयाण करण्याचा बेत ठरविला. पुणें स्टेशनांतून मुंबईची गाडी सुटण्यापूर्वी माधवरावांच्या बेताची त्यांच्या भक्तांनीं चाहूल लागली व ते हारतुरे, गजरे घेऊन स्टेशनावर गेले. तेथे त्यांनीं माधवरावांना निरोप देतां देतां जेवढी आदरबुद्धि व्यक्त करतां आली तेवढी केली. माधवरावांच्या गुणांचें या बढतीनें साफल्य झालें, हा आनंद पुणेकरांनीं केवळ स्वयंस्फूर्तीनें मागल वैमनस्यांचे व विरोधाचे प्रसंग विसरून प्रदर्शित केला असला तरी या आनंदांत सारे वैषम्य धुतले जाऊन पुण्यांतल्या सार्व-जनिक आयुष्याचा प्रवाह निर्मळ स्थितीत पुढे वाहूं लागला, अशी

कल्पना चुकीची ठरेल. माधवरावांच्या पश्चात् तो जास्त गढूळ होऊन त्याला फांटे फुटले, व कृशत्व आले. हे फांटेच मग स्वतंत्रपणाने व वेगवेगळ्या दिशांनी वहात चालले. एकप्रकारे माधवरावांना पुण्याहून मुंबईला नेण्यांत ईश्वरानेच त्यांचा आब राखला, असे म्हणावयास हरकत नाही. माधवरावांना एकट्यालाच परमेश्वराने अकलेची व शहाणपणाची सनद दिलेली नाही, असा अपमानकारक सवाल, संमतिवयाच्या वादांत उदयास आलेल्या नव्या देशभक्तीच्या पंधांतल्या अग्रगण्यांनी विचारण्यास प्रारंभ केला होता. बढतीच्या अगोदरच काहीं दिवस माधवरावाना हायकोर्टांतल्या न्यायासनाचा लोभ सुटला आहे, असा स्वार्थपरायणतेचा आरोप त्यांच्यावर केसरीने लादला होता. या आरोपाचे कारण काय तर हिंदूची स्वतंत्र सभा पुण्यास भरवूं नये, असे माधवरावांनी आपले मत सांगितले. ज्या पुरुषाने देशसेवेखातर योग्यता असतांही वयाच्या पन्नाशीपर्यंत सरकारची नाराजी पत्करून अगोदरची बढती लाथाडली, त्यांजवर स्वार्थाचा उघड आरोप व तोही केवळ सार्वजनिक बाबींतल्या मतभेदासाठी लादला जावा आणि वर असा आरोप करणारांची लोकप्रियता वाढावी, हें सुचिन्ह खास म्हणतां येत नाही. ज्याने पुण्याची महती सर्वस्वी आपल्या कर्तबगारीने गाजविली, त्याच्या शुद्ध शीलावर अवास्तव कुत्सित आरोपांचा आत्मप्रतिष्ठेसाठी काळिमा चोपडण्याचा कृतघ्न यत्न व्हावा, हें दुश्चिन्ह १८९१ नंतर जास्तच भीषण रूप धारण करित चालले होते, अशा वेळीं माधवरावांचे स्थलांतर घडून आले, हा हितावह योगायोग ध्यानांत ठेवण्यासारखा आहे.

महादेवोत्सवाचे ऋण माधवरावांनी ताबडतोब फेडले. वस्तुतः

उत्सव करणाऱ्या संस्थांचे जनन, पोषण त्यांनीच केले होते. परंतु या वेळी त्यांनी आपल्या कमाईतले २५००० रुपये वेगळे काढून ठळक ठळक प्रेमांतल्या संस्थांना देणगीच्या रूपाने वाटले. याचा अर्थ मात्र त्यांनी एकदम एका रकमेने त्या संस्थांच्या हवाली केले, असा होत नाही. त्यांनी ही रक्कम दोघा ट्रस्टींच्या स्वाधीन केली व तिचे व्याज दरसाल त्या त्या संस्थाकडे पोचते करावे, अशी जबाबदारी ट्रस्टींवर टाकली. संस्थांचालकांविषयी त्यांच्या मनांत अविश्वास असल्याने त्यांनी वरच्याप्रमाणे व्यवस्था केली, असा तर्क यावरून निघतो. पण थोडासा विचार केल्यास हा तर्क चुकीचा असल्याचे दिसून येते. एखादी संस्था जर पुढे मागे नामशेष झाली, तर त्यांच्या बरोबर देणगीचे द्रव्य फुकट वाया गेले, असें होऊं नये म्हणून माधवरावांनी वरच्यासारखी आपल्या दातृत्वांत सावधगिरी ठेवली होती. ही सावधगिरी योग्य होती, असें पुढच्या संस्थालोपाच्या इतिहासावरून समजण्यास हरकत नाही. सार्वजनिक सभा, त्रैमासिक, हीराबागेतला टाउनहॉल, सध्याची पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररीचा इमारत, औद्योगिक परिषद्, प्रदर्शन व संघ, रे म्युझियम, रेशमाची गिरणी, तांब्यापितळेची गिरणी, फर्ग्युसन कॉलेज, फीमेल हायस्कूल, लवाद कोर्टे, सबज्जांची परिषद्, पूना मर्कटाइल बँक, प्रार्थनासमाज, वक्तृत्वोत्तेजक सभा, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, वसंतव्याख्यानमाला, पुणे रंगशाळा, मुंढवा येथील कागदाची गिरणी, या त्यांनी काढलेल्या किंवा पूर्वी निघून त्यांनी वाढविलेल्या संस्थांपैकी कांहीं संस्था आहेत. त्यांतल्या किती मेल्या व किती जगल्या आहेत, हे वरच्या नांवावरून नजर टाकल्यास देखील कळणारे असल्यामुळे त्यांचे जास्त विवेचन करण्याची जरूरी नाही. संस्थांच्या

चालकांतील स्वार्थसाधूंचा भरणा व त्यांच्यामुळे होणारी संस्थेच्या तिजोरीतली अफरातफर, ही संस्थांच्या मृत्यूची कारणे ओळखून माधवरावांनी आपल्या देणगीला संस्थांच्या मृत्यूपासून सुरक्षित दूर ठेवले.

माधवरावांनी या पूर्वी बहुतेक सर्व चळवळीमध्ये द्रव्यांश ओतला होता. जेवढ्या संस्थांच्या इमारती बांधल्या गेल्या तेवढ्या सगळ्यांच्या इमारतफंडामध्ये माधवरावांच्या देणगीचा भाग आहे. स्वतःच्या देणगीचा आकडा अगोदर घालूनच ते प्रत्येक चळवळीत पडत असत. चळवळीत आपले कोरडे नांव असल्यानेही तिला इतरांची मदत मिळते म्हणून दातृत्वशून्य मोठेपणा मिरवणारांपैकी माधवराव नव्हते. त्यांचा प्रपंचपरिवार मोठा होता, अतिथीअभ्यागतांची व आश्रितांची गर्दी त्यांच्याकडे हमेशा असे, शिवाय गरीब विद्यार्थीवर्गाला जेवण, फी, पुस्तकासाठी देणगी, या रूपानें सढळ हाताच्या दातृत्वाचा ओघ अहर्निश वहात होता. या खाजगी स्वरूपाच्या दातृत्वाप्रमाणें त्यांच्या सार्वजनिक चळवळीतल्या दातृत्वाचा प्रवाह दांडगा होता. तरी त्यांनी पुणें सोडतांना पंचवीस हजार रुपयांचा देकार केला. महाराष्ट्रांत त्यांच्यासारखें दातृत्वाचें उदाहरण गेल्या शंभर वर्षांत दुसरें दाखवितां येणार नाही. याखेरीज कै. अगाश्यांनी आपल्या १९०४ सालच्या व्याख्यानांत आणखी कांहीं त्यांच्या सार्वजनिक औदार्याची उदाहरणें दिली आहेत. कोल्हापुरास उत्तेश्वराच्या देवाल्यासमोरचा सभामंडप त्यांनी आपल्या खर्चानें बांधला. आळंदीस एक धर्मशाळा उभारली, पुण्याच्या संस्कृत पाठशाळेला व वेदशास्त्रोत्तेजक सभेला त्यांनी देणग्या दिल्या. पर्वतीच्या टेकडीखाली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, ही अगाश्यांनी

सांगितलेली उदाहरणे आहेत. पुस्तकांच्या रूपाने त्यांनी फिरतीवर असतांना महाराष्ट्रांतल्या कितीतरी वाचनालयांना देणग्या अर्पण केल्या.

सूर्य अस्तास जातांना रात्री आपली तेजस्विता अग्नीमध्ये ठेवतो असा एक संस्कृत कवींचा संकत आहे. तद्वत् सूर्यतुल्य माधवरावांनी पुण्याहून पश्चिमदिशेकडे मुंबईस प्रयाण करतांना आपल्या कर्तृत्वाचा एक तेजस्वी किरण मागे ठेवला होता. गोपाळ कृष्ण गोखले हाच तो किरण होय. १८८४ साली वयाच्या अठराव्या वर्षी बी. ए. च्या परिक्षेत यश संपादन करून गोखले पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीत पगारी मास्तर या नात्याने प्रथम दाखल झाले. १८८५ साली रास्त्याच्या पेटेंत कुटे व माधवराव यांची गांठ पडल्याची एक हकीकत पूर्वी निवेदन केली आहे. तो माधवरावांच्या थोरवीचा सहृदय प्रेक्षकांचे अंतःकरण भारून टाकणारा देखावा पहाणारांत गोपाळरावजी हजर होते. १८८७ साली आगरकरांच्या शिफारसीवरून माधवरावांचे भक्त स्नेही कै. शिवराम हरी साठे यांच्या मध्यस्थीने माधवरावाची व गोखल्यांची समक्ष भेट झाली. गोखल्यांचे वय तेव्हां एकवीस वर्षांचे होते. हुशारी, तरतरी, उत्साह, सांगितल्या दिशेने काम करण्याची हौस, कळकळ, स्वीकारलेल्या कामाच्या जबाबदारीची जाणीव, वगैरे त्यांच्या अंगचे गुण माधवरावांच्या दृष्टीत भरले व त्यांनी त्यास हाताशी धरले. १८९० साली फेब्रुवारी १६ व्या तारखेला माधवरावांनी कै. ग. व्यं. जोशी यांना जुन्नराहून पत्र लिहिले, त्यांत त्यांनी गोपाळरावजींचा पुढीलप्रमाणे गुणानुवाद नमूद केला. ते म्हणतातः—

During the last six months that he has been working with me, I have formed a very high opinion of his great

powers and his readiness to do his best under all circumstances. He is essentially an honest—intellectually as much as morally—student, and, I am sure, you will find in him a worthy collaborer.

गोपाळराव माझ्याजवळ अलीकडे सहा महिने काम करित आहेत व या मुदतीत त्यांच्या जबर कर्तबगारीविषयी माझे उत्तम मत झाले आहे. असेल त्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय न करतां शक्तिसर्वस्व खर्चून काम करण्याची त्यांची तयारी दिसून येते. ते एक नीतीने व बुद्धिमत्तेने प्रामाणिक विद्यार्थी आहेत. तुमच्या बरोबरीने काम करण्याला ते एक योग्य गृहस्थ आहेत, असा वरील उताऱ्याचा भावार्थ आहे. माधवरावांविषयी गोपाळरावांचा आदर निरतिशय होता. माधवरावांना एखादी गोष्ट पसंत पडली म्हणजे तिचा साऱ्या दुनियेने धिक्कार केला तरी गोपाळरावांना त्याची फिकोर वाटत नसे. १८९७ सालीं वेल्बी कमिशनपुढें विलयतेस गोपाळरावांची साक्ष झाली. गोपाळरावाची मग जिकडे तिकडे बोलवाला गाजू लागली, पण माधवरावांना ही साक्ष पसंत आहे कीं नाहीं, एवढीच गोपाळरावांना काळजी होती. ती त्यांनीं इंग्लंडाहून पत्र पाठवून माधवरावांपाशीं व्यक्त केली. त्या पत्रांतला मुद्द्याचा उतारा माधवरावांनीं कै. जोशी यांस कळविला. तो उतारा असाः—

Mr. Gokhale writes to me 'if you find time to go through the statement and feel satisfied, I shall have received the only reward I care.'

‘आपणास जर फुरसत सांपडून आपण माझ्या साक्षीचें कागद वाचले व त्या योगानें आपलें समाधान झालें तर मला इष्ट वाटणारें

बक्षीस माझ्या पदरीं पडले, असे मी समजेन. अशी वरच्या उताऱ्यांत आपली भक्ति व्यक्त केली पुण्यांतील प्लगेच्या व्यवस्थेबद्दल विलायतेस, पुण्यांतील मित्रांच्या पत्रांवर विसंबून, गोपाळरावांनीं १८९७ सालीं कांहीं विधाने केलीं. तीं खोटी ठरल्यामुळे त्यांस स्वदेशीं परत आल्यावर माफी मागावी लागली. तेव्हा माफीबद्दल गोपाळरावाविरुद्ध काहूर माजले, उमरावतीच्या काग्रेसमध्ये गोपाळरावांचा अपमान करून त्यांच्या माफीचा निषेध दाखवावा म्हणून कित्येकांनीं खटपट केली. परंतु माधवरावांनीं गोपाळरावाना पाठीशीं घातल्यामुळे या खटपटी व्यर्थ गेल्या. १८९८ सालच्या प्रारंभीं गोपाळरावांनीं आपल्यावर झालेल्या टीकेस सविस्तर उत्तर दिले आहे. त्यांत आपल्या कृत्याबद्दल विलायतेच्या व येथल्या इंग्रज पुढाऱ्यांचे अनुकूल मत आहे, असे लिहून शेवटीं गोपाळराव लिहितातः—

Several of my Indian friends have been equally kind-foremost among them being the gentleman at whose feet I have now sat for these many years as a pupil. १८९९ मध्ये गोपाळराव कायदेकौन्सिलात निवडून आले तेव्हां हीराबागेत १९०० च्या जानेवारीमध्ये सन्मानसमारंभ झाला. सर डॉ. भांडारकरांनीं व गंगारामभाऊ म्हस्के, यांनीं गोखल्यांची स्तुति केली. समारंभाला माधवराव हजर होते. भाषणाच्या शेवटीं गोखले म्हणालेः—

न्या. मू. रानडे यानी मला हाताशी धरले व त्यांच्या पायाशी बसून शिकण्याची संधी मला मिळाली, म्हणूनच आज मला ही स्थिति प्राप्त झाली आहे.

प्रकरण चवदावें.



न्यायमूर्तीच्या आसनावर.

माधवरावांनीं ता. २३ नोव्हेंबर १८९३ या दिवशीं न्याय-मूर्तीच्या उन्नत शुभासनावर आरोहण केले. हा सभारंभ पहाण्याकरितां मुंबईचे अनेक आबालवृद्ध नागरिक त्या दिवशीं हायकोर्टांत गेले होते. न्यायमूर्तीच्या कामगिरीची जोखीम त्यांस कशी पार पाडतां येईल, याविषयीं कोणालाही सांशक होण्याचे कारण नव्हतें. सब-जज्याच्या कनिष्ठ जागेवरून दिलेले ज्याचे निकाल हायकोर्टांतल्या गुणज्ञ न्यायमूर्तींना आश्चर्यानें तोंडांत बोट घालावयास लावीत होते, तो पुरुष साक्षात् न्यायमूर्ती झाल्यावर आपलें काम निष्ठेनें चोख बजावूं लागला, हें सांगणें म्हणजे पुनरुक्तीचा दोष पदरीं घेण्यासारखे आहे. तथापि इतर न्यायमूर्ति आणि माधवराव यांच्यांत प्रकृतिभेदा-मुळे व कर्तव्यनिष्ठेच्या न्यूनाधिक्यामुळे बराच फरक दिसून येतो. माधवरावांकडे अपीलांच्या सुनावणीचें काम आलें. खालच्या कोर्टा-तल्या निकालावर एखादें अपील हायकोर्टांत गुदरलें म्हणजे तें दाखल करून घेतांना त्या संबंदाचे सगळे कागद पहाण्याचा इतर न्याय-मूर्तींचा प्रघात नव्हता. माधवरावांची न्यायबुद्धि असामान्य असल्यामुळे

ते सगळे कागद नजरेखाली घालून नंतर अपीलच्या ग्राह्याग्राह्यतब्दल मत देत असत. यामुळे त्यांचे काम वाढले; पण अन्याय होऊं नये, म्हणून त्यांनी हा ज्यादा कामाचा बोजा शिरावर घेतला. १८९३ पासून १९०० सालाच्या अखेरीपर्यंत त्यांना साहजीकच शेकडो अपीलांचे निकाल करावे लागले, पण त्यांतला एकही निकाल सांगोपांग विचार केल्याशिवाय त्यांनी दिला नाही. १८९३ सालांत हिंदुमुसलमानांत दंगे झाले. दंग्यांतल्या धरपकडीचे कांहीं खटले माधवरावांसमोर आले, ते व्हां आपण हिंदू आहों, या पक्षपाती भावनेचा पगडा त्यांच्या चित्तावर नव्हता, असें सर्वांना पहावयास सांपडलें. १८९७ सालीं पुण्यास दोघा युरोपियनांचा खून होऊन जनतेच्या मानसिक वातावरणांत क्षोभ, भीति, चिंता इत्यादि विकारांच्या छाया पसरल्या, पण माधवरावांच्या अंतरंगांला हे विकार शिवले नाहीत. या खुनाच्या प्रकरणांतल्या कित्येक खटल्याचीं अपीले त्यांच्याकडे निकालासाठीं गेलीं, त्यांचे निकाल लोकमतानुसार होतील, अशी जनतेची अटकळ होती, पण माधवरावांच्या न्यायबुद्धीचा कांटा लोकमताच्या वाऱ्यानें हेलकावे खाऊन पक्षपाताच्या बाजूस झुकण्या-इतका हलका नव्हता. त्यामुळे कित्येकदा टीकेच्या झंझावातांत सांपडण्याचा त्यांजवर प्रसंग आला.

सरकारनें केलेल्या कायद्यांची अक्षरशः अंमलबजावणी करणें, हे जरी न्यायमूर्तीचें मुख्य कर्तव्य असले तरी कायदा करण्यांतल लोकहिताचा हेतु ध्यानांत बाळगून पुष्कळ वेळां निकाल देण्याचे आनुषंगिक कर्तव्य त्यांस करावें लागतें व मूळ कायद्याची पायमल्ली न होऊं देतां हे दुसरें कर्तव्य बजावण्यांतच उत्तम न्यायाधिशांचें खं

कौशल्य दिसून येते. न्यायाधिकांच्या निकालाला कायद्यातकेंच महत्त्व प्राप्त होते, याचे कारण हेंच होय. या दुसऱ्या कर्तव्याच्या बाबतीत माधवरावांना कमी गुण दिले जातात. त्यांनी आपल्या जबाबदारीवर निकालांच्या रूपाने मूळच्या कायद्याचें स्वरूप पालटून टाकण्याचा अट्टाहास कधी केला नाही. तसे करण्याला त्यांना फक्त एकाच कायद्यांत मुबलक सवड होती. हिंदू समाजाच्या कुटुंबव्यवहाराचें नियमन ज्या कायद्याने होते, त्याला पीनलकोड, क्रिमिनल प्रोसीजर कोड यासारखें बाधीव स्वरूप आलेले नाही. शास्त्रवचनांच्या अनुरोधाने हिंदूच्या कुटुंबव्यवहारांतल्या भानगडीचे निकाल केले जातात. ज्या ठिकाणी न्यायाला किंवा माणुसकीला काळीमा लागण्याचा संभव आढळेल, त्याठिकाणी शास्त्रवचने शुगारून निकाल करण्याची पद्धत इंग्रजी राज्यकर्त्यांनी ठेविली आहे. माधवरावांना हिंदू कायद्यांत फिरवाफिरव करायला सवड होती, पण त्यांनी तिचा फायदा घेऊन आपल्या सुधारणाविषयक मतांचें स्तोम माजविण्याचा मोह धरला नाही. हिंदू कायद्याच्या संबंधांत त्यांनी जेवढे निकाल दिले, तेवढे त्यांच्या इतिहासज्ञ विद्वत्तेचे द्योतक आहेत. श्रुतिस्मृति, पुराणें, इतिहास व इंग्रजी न्यायाधीशांनी बेळोवेळीं केलेले महत्त्वाचे निकाल, या सर्वांचा परामर्ष घेऊन, त्यांनील विरोधाचा परिहार करून ते आपला निकाल तयार करित व या दृष्टीने पाहिल्यास त्यांचे निकाल म्हणजे हिंदू समाजांतील त्या त्या प्रश्नांवरील विद्वत्ता प्रचुर निबंधच आहेत असे म्हणावयास हरकत नाही.

माधवरावांच्या कामाची पद्धत कशी होती, याची कांहीं उदाहरणें श्री. रमाबाईंच्या 'आठवणी'त आहेत. एकदां फांशीच्या शिक्षेतून कांहीं आरोपींना वांचविण्याकरितां एकाप्र चित्तानें कित्येक तास निकाल

लिहिण्यांत घालवून त्यांनी आपल्या मूळच्या व्याधिग्रस्त शरीराला अधिक इजा करून घेतली, हे 'आठवणी' तले उदाहरण विशेष लक्षांत ठेवण्यासारखे आहे. दर शनिवारी माधवराव संदर्भ पहाण्यासाठी गाडाभर पुस्तके घरी आणीत आणि त्यांतल्या प्राह्य भागाचे अवलोकन संपल्यावर परिपक्व विचाराच्या आणि माहितीच्या तयारीनिशी निकाल सांगण्याला बसण्याची माधवरावांची रीत होती. एकदां ते सतत नऊ तास निकालाचा मजकूर सांगत बसले होते, ही हकीकत पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजांतील अर्थशास्त्राचे ग्रंथकार अध्यापक प्रो. वामन गोविंद काळे यांनी १९१० साली स्टूडंट ब्रदरहुड पुढे दिलेल्या व्याख्यानांत निवेदन केली आहे. अपील सुनावणीला निघण्यापूर्वी त्याचे सर्व कागद वाचून टाकण्याची संवय हायकोर्टांतही कायम असल्याने त्यांच्यापुढे काम चालवितांना वकिलांची फारच धांदल उडून जाई. स्वतःच्या माहितीवरून केव्हां काय अडचणीचा प्रश्न माधवराव विचारतील याचा नियम नव्हता. त्यामुळे वकिलांनाही पूर्ण तयारी करावी लागे. अगोदर कागद वाचल्याने माधवरावांचे खटल्याबद्दल सुनावणी पूर्वीच अनुकूल वा प्रतिकूल मत बनत असे, तथापि ते ठाम न समजतां त्यांत फेरफार करण्याला ते सदैव तत्पर असल्यामुळे पूर्वग्रहाचा जोर चालत नसे. माधवरावांना मोठ्याने वाचण्याची खोड लहानपणापासून जडलेली होती. मोठ्याने मजकूर वाचल्याशिवाय किंवा बोलल्याशिवाय त्यांना त्यांतल्या अर्थाचा योग्य उमज पडत नाही, असे त्यांच्यापुढे काम करणाऱ्या वकिलांच्या लक्षांत आल्यानंतर ते त्याप्रमाणे खबरदारी घेऊं लागले, असे कै. सर नारायण चंदावरकरांनी १९०२ सालच्या स्मृतिपर व्याख्यानांत म्हटले आहे. खुनाचे खटले समोर आले कीं,

माधवरावांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा प्रभाव दृष्टीस पडे. खटल्यामध्ये जितकी गुंतागुंत जास्त तितकी माधवरावांच्या बुद्धिमत्तेची मर्मप्राही शक्ति जास्त प्रकट होऊन बिनचूक निकाल लागायचा, अशी सर्व सहकारी न्यायाधीशांची खात्री पटली होती. 'आपल्याला फौजदारी खटले ऐकतांना माधवरावांची अतिशय मदत झाली' असें माधवरावांच्या मृत्यूनंतर एका युरोपियन न्यायाधीशानें कै. सर नारायणरावांना कृतज्ञतापूर्वक कळविले. माधवरावांच्या मृत्यूचे दुःख व्यक्त करतांना बहुतेक सर्व जज्जानीं त्यांच्या विद्वत्तेचे, परिश्रमाचे, सौजन्याचे गोडवे गाडले आहेत. अडचणीचा प्रश्न आला कीं, त्यांतून समाधानकारक सोडवणूक करणारा माधवरावासारखा सल्लागार मिळायचा नाही, अशी प्रत्येकाची भावना झालेली होती. माधवरावांबरोबर काम करणारे न्यायाधीश पार्सन्स हे पेन्गन घेऊन विलायतेस गेले, तेव्हां मुंबईच्या टाइम्स पत्रामध्ये त्या विषयींच्या लेखांत 'पार्सन्स स्वतः अतिशय विद्वान्, माहितगार व अनुभवी असताही त्यांना कायद्यांत अडणारे प्रश्न माधवराव सहज सोडवीत' असा मजकूर प्रसिद्ध झाला होता. हायकोर्टांत काम करणाऱ्या हिंदी वकिलांतल्या योग्य गृहस्थाला तेथील न्यायाधीश नेमण्याची सरकारी रीत असल्यामुळे मुंबईबाहेरच्या सामाजिक व्यवहाराचें ज्ञान प्रायः अशा न्यायाधीशांना असत नाही. असलेच तर पुस्तकी असतें. माधवरावांच्या बाबतींत हें वैगुण्य नव्हते. त्या योगाने त्यांचा सल्ला केव्हांही टाकाऊ ठरला नाही. हायकोर्टाचें मत घेतल्याशिवाय कोणताही कायदा अंमलांत आणावयाचा नाही असा सरकारी रिवाज आहे. त्यास अनुसरून एखादा कायदा विचारार्थ आला कीं, माधवरावांच्या मताची छाप पडून बहुधा

त्यांच्या सल्ल्यावरहुकूम सर्व न्यायाधीशांचे सामवायिक मत सरकारकडे पाठविलें जात असे. बांबलॅरिपोर्टर या पाक्षिकांतल्या माधवरावांवरील मृत्युलेखांत, एकदां माधवरावांचा सल्ला सरकाराने अक्षरशः अमलांत आणला, असें लिहिले आहे.

*

*

सरकारनें माधवरावाच्या योग्यतेचें चीज करण्याला उशीर लावला तरी कित्येक संस्थानिकांनीं त्याच्या गुणांचा लाभ आपल्या राज्यकारभाराला होण्याकरितां त्यांस मोठमोठाले हुद्दे देऊं केले होते. हायकोर्टांत आल्यावर तोन वर्षांनीं म्हणजे १८९६ सालीं बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव यांनीं आपल्या राज्याची दिवाणगिरी पत्करण्याविषयीं माधवरावांना पृच्छा केली. त्या प्रसंगीं माधवरावांनीं पाठविलेला जबाब उपलब्ध आहे. तो अतिशय लांबलचक असून त्यांत संस्थानचा राज्यकारभार कसा चालवावा, याचे सविस्तर विवेचन आहे. बडोदें संस्थानांतून हे तिसरें निमंत्रण आले होते. दादाभाई नौरोजी दिवाण असतांना त्यांनीं प्रथम पाचारण केले. कै. विनायक जनार्दन कीर्तने बडोद्यास होते, तेव्हां असाच दुसऱ्यांदा प्रयत्न झाला, दोन्ही प्रसंगीं माधवरावांच्या सल्लामसलतगारांनीं संस्थानांतील नोकरी पत्करूं नये, असे त्यास निक्षून मत दिले. तिसऱ्यावेळीं त्यांनीं संस्थानी नोकरीची हांव धरण्यांत अर्थ नाहीं, असाच मित्रवर्गाचा सल्ला मिळाला. शिवाय प्रकृति वारंवार बिघडते, दिवसानुदिवस शक्ति कमी होत चालली होती, हें एक संस्थानी नोकरी टाळण्याचें बलवत्तर कारण यावेळीं प्रययास आले. बडोद्याशिवाय कोल्हापूर व इंदूर या दोन संस्थानांनीं त्यांचा गौरव करण्याचें अनुक्रमे १८८४ व १८८५ सालांत योजिलें होते.

कोल्हापुरास त्यांना रीजंट या नात्याने बोलावले होते, परंतु ते गेले नाहीत व त्यांच्याच सह्यावरून आबासाहेब कागलकरांची त्या जागी नेमणूक झाली, असे म्हणतात. इंदूरच्या निमंत्रणाचाही त्यांनी अब्हेर केला. बडोद्याचे तिसरे निमंत्रण नाकारतांना त्यांनी लिहिलेल्या जबाबांत निर्भीड स्पष्टोक्ति पुष्कळच आहे. तिचे निराकरण माधवरावांनी पुढच्या शब्दांनी केले आहे. हे शब्द आत्मप्रत्ययाचे असल्याने त्यांचे महत्त्व वेगळे वर्णायला नको. ते म्हणतात:—

In my relations with the British Government, I have always been known as one, who while serving in the post that he has successfully filled, has at the same time never bartered his freedom for any personal consideration.

आपले सरकारी काम यशःपूर्वक बजावून स्वातंत्र्य कायम राखणारा, अशी ब्रिटिश सरकारांत आपली ख्याति आहे आणि मतस्वातंत्र्य कायम ठेवण्याच्या स्वभावामुळे स्पष्टोक्तीचा उपदेश केला, असे माधवरावांनी वरच्या उताऱ्यांत म्हटले आहे. संस्थानांत मतस्वातंत्र्याची गळचेपी होईल, ही धास्ती त्यांच्या मसलतगारांनी या प्रसंगी व्यक्त केली होती. संस्थाने—मग ती कितीही सुधारलेली असोत—आणि ब्रिटिश सरकार यामधले अंतर यावरून निःसंदेह दृष्टीस पडते. माधवरावांच्या स्वार्थत्यागाचे प्रतिबिंब या प्रकरणांत आढळते, हे सांगण्याची गरज नाही. बडोदे संस्थानाचा आणि माधवरावांचा ऋणानुबंध विशेष होता. त्यांचे विद्यार्थीदशेतले गुरु, सहाध्यायी आणि प्रोफेसरीच्या काळांतले कांहीं शिष्य या संस्थानांत फार मोठाल्या हुद्द्यावर नोकर होते. माधवरावांना निमंत्रणे पाठविण्यांत त्यांची खटपट असे. श्री. सयाजीराव राज्यकारभाराचे शिक्षण घेत असतां विनायक जनार्दन

कीर्तने यांनी त्यांच्यासाठी व्याख्यानमाला तयार केली. सदर व्याख्यान-मालेत माधवरावांच्या सल्लामसलतीचा भाग आहे. त्यांना सगळ्या संस्थानांची माहिती उत्तम होती, पण त्यांतल्यात्यांत बडोद्याचे ज्ञान वरील कारणामुळे विशेष होते. पण सर टी. माधवराव, सर दिनकरराव राजवाडे यांच्याप्रमाणे संस्थानच्या मुसद्दीवर्गात माधवरावांची गणना व्हावी आणि त्यांच्या कर्तबगारीच्या क्षेत्राचा संकोच व्हावा, असा योग नव्हता.

* * *

माधवरावांचा अवतार लोकहितार्थ झिजण्यासाठीच झाला असल्या-मुळे त्यांचा सरकारी नोकरीबाहेरचा काळ लोकोपयोगी कामे करण्यांत मुंबईला ही जात होता. पुण्यास जसे चौवीस तास कामाचे रहाटगाडे चालू होते, तसेच ते मुंबईला सुरू झाले. वार्षिक सभारंभ, प्रार्थना-समाजांतल्या उपासना, शहरांत येणाऱ्या परस्थ विद्वानांचा, उपदेश-कांचा किंवा व्याख्यात्यांचा सन्मान, हेमंत मालेसारखी व्याख्यान-सत्रे, युनिव्हर्सिटीतील कामकाजाच्या बैठकी, अशा अनेक कारणामुळे त्यांच्या बहुविव कार्याचा प्रवाह दुथडी तुडुंब भरून चालता होता. परंतु शहरांतल्या कामाच्या गर्दीत आपल्या आवडत्या सामाजिक परिषदेचा त्यांना कधीच विसर पडला नाही. वर्षभर सामाजिक सुधारणांच्या संस्थांची आणि चळवळीची माहिती मिळविणे, तिची वर्गवारी करणे तिच्यांतून निघणारे उत्साहवर्धक निष्कर्ष काढणे, या उलाढालीला त्यांनी आमरण खळ पडू दिला नाही. सामाजिक परिषदेतली त्यांची व्याख्याने एकत्र छापून प्रसिद्ध झालेली असल्यामुळे त्यांचा तपशील येथे सांगत बसण्याची अवश्यकता नाही. परंतु या अवधी-

तल्या एक दोन परिषदा अतिशय खळबळ उडवून देणाऱ्या घडल्या-मुळें व त्यांतल्या एकीबद्दल अजून गैरसमज शिल्क असल्यामुळें त्यांची सविस्तर हकीकत सांगणे प्राप्त आहे.

कालानुक्रमाने या दोन परिषदांतली १८९५ सालची पुण्यास भरलेली परिषद् अगोदरची व जास्त महत्त्वाची आहे. १८८९ सालापासून काँग्रेसच्या मंडपांत सामाजिक परिषद भरविण्याची परवानगी बंद करण्यात यावी, अशी सुधारणेच्या शत्रूंनीं हाकाटी आरंभली होती, परंतु तिचा सूर फारसा ऐकूं आला नाहीं व टिकला नाहीं. १८९० सालीं पुण्याच्या शास्त्रीमंडळाच्या मताचे लोण पोचविण्याचे काम टिळकांनीं स्वीकारले होते, पण त्याचा उपयोग झाला नाहीं, हा वृत्तांत मागे आला आहे. १८९१ सालीं नागपुरास टिळकांनीं परिषदेत गडबड करून पाहिली, त्यांची गडबड थंडावल्यावर आणखी एका बंगाली गृहस्थाने टिळकांच्या आक्षेपाची री ओढून पाहिली, पण त्यालाही माधवरावांकडून समर्पक उत्तरे मिळाल्यावर शंकासमाधान दर्शवीत खालीं बसावें लागले. टिळकांचे एकंदर तीन प्रश्न होते ते असेः—१ एकंदर प्रतिनिधी किती व इतर मंडळी किती आहेत, २ प्राथमिक बैठकीचा उद्देश काय व तिच्या मार्फत पास होणारे ठराव मोठ्या सभेत घेतले जातात कीं नाहीं, ३ या लहानशा प्राथमिक सभेला अधिकार काय आहेत. टिळकांनीं पूर्वीच्या दोन परिषदांत भाग घेतला असल्यामुळें या परिषदेत वरील प्रश्न कां विचारावे हा एक गूढ प्रश्न आहे. केवळ सुधारकांची अडवणूक करावी, हाच एक त्या प्रश्नांचा उद्देश ठरतो. माधवरावांनीं त्यास तोंडी उत्तरे दिलीं, पण तोंडी उत्तरांनीं आपलें समाधान झाले नाहीं, असे त्यांनीं म्हटल्यामुळे माधवरावांनीं


पुनः जबाब दिला व तो अध्यक्ष श्री. गणेश श्रीकृष्ण खापर्डे यांनी लिहून घेतला. एकंदर सहा संस्थांनी प्रतिनिधि पाठविले, पण त्यांची, नक्की संख्या सांगतां येणार नाही, प्राथमिक सभेचा उद्देश सार्वजनिक सभेचे काम सोपे करावे, हा आहे. तिच्यांत प्रतिनिधि व निवडक मंडळी यांना भाग घेतां येतो. परिषद् एकाच दिवसांत आटपावी लागते. यामुळे असे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे माधवरावांचे तिन्ही प्रश्नांना उत्तर आहे. यानंतर टिळकांनी कांहीं जास्त गडबड केल्यामुळे अध्यक्षानीं त्यांस हाकलून लावण्याची भीति दाखविली. यावर्षी रत्नागिरीहून सामाजिक सुधारणेच्या शत्रूंच्या गळ्यांत कांप्रेसच्या प्रतिनिधित्वाची माळ घालून लोकांनीं त्यांस नागपुरास पाठविलें, असा वृत्तांत तत्कालीन कांहीं वृत्तपत्रांतून आहे. यापूर्वी कांप्रेसच्या मानेवर सुरी फिरविण्याचा एक प्रयत्न पुराणमताभिमानी पुणेकरांनीं केला. डिसेबरांत सुमारे २५० नागरिकांच्या सहांचा एक अर्ज व्हाइसरायसाहेबांकडे पुण्याहून रवाना झाला, त्यांत मुख्य दोन मागण्या होत्या. राष्ट्रीय सभा सर्व संमत नसल्यानें तिच्या मागण्या मान्य करूं नयेत व सामाजिक परिषदेच्या मागण्या सर्व लोकांच्या आहेत, असें समजूनये, याच त्या दोन मागण्या होत. त्या प्रसंगीं एका वृत्तपत्रानें 'राष्ट्रीय सभेच्या प्रतिनिधींनीं सामाजिक परिषदेच्या मंडपांत घुसून दंगल, धांदल, गडबड उडवून घावी;' असा मजकूर उघड छापण्यापर्यंत आपल्या सुधारणाशत्रुत्वाची धाव बेजबाबदारपणानें जाऊं दिली. पुढें १८९५ पर्यंत सुधारणेचा गाडा अस्खलित वेगानें सुरळित चालला होता. यावर्षी पुण्याला कांप्रेस भरावयाची होती. दरसालप्रमाणें कांप्रेसच्या मंडपांत परिषद भरणार हें ठरलेलेच होतें.

पुण्यांतल्या दुर्धारकांना मार्गे तीनदां निष्फळ झालेल्या प्रयत्नाचे उद्दें काढायला आतां सवड फावली. दुर्धारकांची सगळी भिस्त टिळकांच्या पुढारीपणावर अवलंबून होती. टिळकांचे मन बरेंच दिवस हेलकाब खात होतें. कांग्रेसच्या व्यवस्थेंत त्यांनीं तोंवर बऱ्याच भानगडी केल्या व जेव्हां ते आणि त्यांचा पक्ष यांची डाळ शिजण्याचा रंग दिसेना तेव्हां त्यांनीं कांग्रेसच्या अंशमात्र चिटणशीचा राजीनामा देऊन मंडप द्यावा कीं न द्यावा या वादांत उघडपणें मंडप देऊं नये, या मताचें समर्थन चालविलें. येथून पुढें म्हणजे आक्टोबर-नोव्हेंबरांत हा वाद निकरास गेला. टिळकांच्या एका सभेत कै. काशिनाथ परशुराम गाडगीळ यांना दहापांच माथेफिरुंनीं माराहाण केली. रात्रीच्या अंधारांत कै. प्रो. वासुदेव बळवंत पटवर्धन यांना कोणीतरी रस्त्यावर मारून घायाळ केले. आणखी एकदोघांना असाच पण थोडा मार बसला. टिळकांच्या कोसरीला ही मारहाण पाहून उसन्या खेदभरांत चंद्रराव मोन्याच्या खुनाचे स्मरण झालें. चाललेला प्रकार बरा नाही, असे त्याने म्हटलें, पण प्रतिपक्षानें चंद्रराव मोन्याच्या वधाचें स्मरण ठेवून वागावें, असा आणखी वर उपदेश केला. त्यावेळीं टिळकांच्या मराठ्याला दुसऱ्या एका ऐतिहासिक प्रसंगाची आठवण झाली. १७९५ सालीं खडर्गाची लढाई पेशव्यांच्या सैन्याने मारली होती. त्या युद्धाला १८९५ मध्ये एक शतक पुरें होत होतें. मराठ्यानें मंडपवादाच्या आवेशांत खडर्गाच्या लढाईचें जनतेस स्मरण करून दिलें. चंद्ररावाच्या वधाच्या आणि खडर्गाच्या लढाईच्या जयजयकाराने बेहोष झालेल्या टिळकांच्या पुराणमताभिमानी सैन्यानें कोणत्या रणसंहियाचा उपयोग केला, हें वाचकांना समजण्यास

हरकत नाही. गनिमी कावा, हेच मराठेवीरांचे रणकौशल्य. या रण-
कौशल्याने ऐतिहासिक काळांत मराठ्यांच्या हातून मुसलमानी
जुलमाखाली सांपडलेल्या आर्त जनतेची मुक्तता करविली, परंतु या
प्रसंगी बालविधवा, अस्पृश्य अशा दुबळ्या आर्तांच्या सुटकेसाठी
चाललेल्या प्रयत्नावर कुन्हाड चालविण्याकरितां गनिमीकावा लढविला
जात होता. खोट्या निराधार कंड्या, हेच या वेळचे सुधारणेच्या
शत्रूचे रणसाहित्य होते. तेव्हां मद्रासला प्रसिद्ध होणाऱ्या इंडियन
सोशल रिफार्मर पत्राच्या पुण्याच्या बातमीदाराने, टिळकांचे हस्तक
जनतेच्या नांवावर गांवोगाव विकून काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष
सुरेद्रनाथ बानर्जी यांजकडे पाठविण्याकरितां बनावट ठराव घेऊन
फिरत होते, असे स्पष्ट लिहिले आहे. खोट्या अफवांना हाणून
पाडण्याकरितां सुधारणापरिषदेच्या चालकांनीं हजारों हस्तपत्रके
लोकांत वाटलीं. या धामधुमीत एका विरोधी गृहस्थाने सुधारणे-
संबंधी बीभत्स जाहीराती भिंतीवर लावल्यामुळे तो फौजदारी
गुन्हाच्या सांपळ्यांत सांपडला व दंड भरून सुटला. श्रीधर विठ्ठल
दाते नांवाच्या दुसऱ्या गृहस्थांनीं काँग्रेसच्या मंडपांत सामाजिक
परिषद् भरल्यास आपण मंडपाला आग लावल्याशिवाय रहाणार
नाहीं, अशी प्रतिज्ञा एका सभेत जाहीर केली. असे सांगतात कीं, ही
प्रतिज्ञा त्यांनीं पुढे माधवरावांसमोरही बोलून टाकली. माधवराव रागाने
उसळतील, अशी त्याची अपेक्षा होती. पण माधवरावांनीं त्यांची
निराशा होण्याजोगे थंडपणाचें उत्तर दिलें. आपण मंडपाला आग
लावणार असल्यानें बायकामुलांना परिषदेच्यावेळीं तेथें घेऊन जाऊं
नका, असा दात्यांचा सहडा होता. त्यावर माधवराव म्हणाले कीं, याचा

आम्ही पूर्वीच विचार केला आहे. आम्ही मंडपाकडे गेल्यावर बायका मागे रहायला तयार नाहीत, इतकेच नव्हे तर तुम्ही आग लावणार म्हणून त्या मुलांबाळांसकट परिषदेसाठी काँग्रेसच्या मंडपांत येणार आहेत. या बाबतींत त्यांचा निश्चय झालेला आहे. तुम्हालाही यांत कांहीं वाटायला नको. कारण मांडवाच्या आगीत सांपडून तुमच्या डोळ्यांत सलणारे सुधारक अंड्यापिष्टांसुद्धां जळून जातील. सुधारकांचे निःसंतान झाल्याने तुमचा फायदाच आहे. मग मागे कटकट उरणार नाही. वृत्तपत्राच्या खास व साध्या बातमीदारांनी पुण्यांतल्या खळबळीची बातमी साऱ्या हिंदुस्थानात पसरविली होती, पण मद्रासला यावेळीं गर्दभवराचे बाप गोपाळराव जोशी गेल्यामुळे तेथे या वादाचा आवाज जोराने उमटला. त्यांनी कुंभकोण येथे जाऊन दि. व. रघुनाथराव यांची मुलखत घेतली आणि त्यांच्याशी झालेल्या संभाषणाचा विपर्यास पुणेकर मित्रांना कळविला. सुधारणेच्या गोटातून रघुनाथराव बाहेर पडले, या बातमीचा शहरभर किंबहुना महाराष्ट्रांत डागोरा पिटला गेला. माधवरावांनी खुलासा मागविला, तेव्हा गोपाळराव जोश्यांची बातमी सपशेल खोटी, असे सर्वांना समजले. हिंदुस्थानांतल्या काँग्रेस कमिठ्या परिषदेला मंडप देण्याला नाखूष आहेत, अशी कांडी पिकली, तेव्हां तिचा बीमोड करण्यासाठी माधवरावांनी या कमिठ्यांना पत्रे पाठविली आणि मते मागविली. या कमिठ्यांनी दुर्धाराक पुणेकरांचा चांगलाच हिरमोड कला मुंबई इलाख्यांतल्या १३ काँग्रेस कमिठ्यांपैकी ९ कमिठ्यांनी अनुकूल मत दिले, यावरून दूरच्या प्रांतांचा अंदाज होण्यास हरकत नाही. मंडप न देण्याबद्दलच्या सर्व हरकतींचा याप्रमाणे निकाल लावल्यावर पुराणमताभिमाना हताशेच्या तेषानें

किंवा चेंवानें हातपाय झाडीत असले तरी त्यांच्या विरोधांत जीव उरला नव्हता, तो मेल्यासारखाच होता. इतक्याउपर काँग्रेसच्या मंडपांत परिषद् भरविणे म्हणजे मृतमारणाचें पाप करणें होय, असें माधवरावांना वाटले व त्यांनीं अखेरचा घोर लागलेल्या विरोधाला 'काँग्रेसचा मंडप नको' असे जाहीर करून शांतिसुखाचे गंगाजल पाजले. माधवरावांच्या या उदार कृतीचा त्यांच्या मित्रांनीं, भक्तांनीं, शिष्यांनीं निषेध केला. ज्यांना वादाच्या दणक्यांत शारीरिक इजा सोसावी लागली, त्यांच्या अंगाचा माधवरावांच्या निकालाने तिळपापड झाला. पण माधवरावांनीं त्याची समजूत काढून फर्ग्यूसन कॉलेजाच्या आवारांत उभारलेल्या स्वतंत्र मंडपामध्ये परिषद् निर्विघ्नपणें पार पाडली. कदाचित् विरोधाचें भूत परिषदेंत प्रकट होईल, म्हणून कायदेशीरपणाची माधवरावांनीं खबरदारी ठेविली होती. परिषदेचे प्रतिनिधींनीं निरनिराळ्या संस्थाकडून कायदेशीर रीतीने निवडून आले होते. त्याची संख्या ७९७ होती. काँग्रेसच्या प्रमुख प्रमुख मंडळींनीं विरोधशमनाबद्दल माधवरावांची प्रशंसा केली. सुरेद्रनाथ बानर्जींनीं सुधारणाविरोधी पुणेंकर नादान आहेत, असें माधवरावांना पत्रद्वारें कळविलें होतें. काँग्रेसच्या व्यासपीठावरून पुनः एकदां माधवरावांचें स्तुतिस्तोत्र गाऊन सुधारणा-शत्रूंच्या डोळ्यांत अंजन घातलें. त्यांनीं परिषदेंत जातीने भाग घेतला. पूर्वींच्या परिषदांतून काँग्रेसचे पुढारी अशाच प्रकारे भाग घेत होते. काँग्रेसचे पुढारी परिषदेला विरुद्ध आहेत, अशा अफवेचा बार टिळकांच्या पक्षानें वादाच्या झगड्यांत केला, तेव्हां ह्युमसाहेबांनीं १८९४ सालीं सामाजिकसुधारणा आवश्यक असल्याबद्दल काढलेल्या उद्गाराची सुधारणेच्या पुरस्कर्त्यांनीं त्यांस



मागील रांग:- कॅड्डी, बेटी, फॅरन, आर्डिन; पुढील रांग:- पार्सलस, सर चा. सार्जेंट (डी. ज.) रानडे.

आठवण दिली. काप्रेसच्या एका पत्रकांतल्या ब्रूट फोर्स या शब्दाचा विपरीतार्थ करून ' जनतेला जनावर म्हटलें ' असा चिथावणीचा कंठशोष करणारांनींच आपल्या ' मराठा ' पत्रात ' आम्ही ह्युमच्या सर्कशीतलीं जनावरे नाही. ' म्हणून ह्युमसाहेबाच्या उद्गाराचे स्मरण देणारांना उलट जबाब दिला. मराठाकारांचा प्रतिपक्ष शब्दाशब्दांचा कोस काढून अर्थाचा अनर्थ उडविण्यात पटाईत नसल्यानें वरीळ वाक्यातल्या जनावर शब्दाचा त्यास फायदा घेतां आला नाही.

माधवरावाची या परिषदेत दोन व्याख्याने झालीं. आपल्या लोकोत्तर क्षमावृत्तीस अनुसरून त्यांनीं पुण्यांतल्या प्रतिपक्षाच्या वृत्तीवर दोष झाकणारे तात्त्विक विचाराच्या भरजरीचे पांघरूण घातले व पुण्याची लाज राखण्याचा यत्न केला. त्यात एक दोन उपदेशपर विचार सादर केल्यास अप्रस्तुत होणार नाही. एका ठिकाणीं ते म्हणतात:—

It is characteristic of our people, that where a dozen people work together one half will call the other half mad or wicked. It is general habit to misunderstand one another. People think that there is no good man among their opponents.

दुसऱ्या व्याख्यानाच्या शेवटीं ते म्हणाले:—

We have above all to learn what is to bear and forbear—to bear ridicule, insults, even personal injuries at times and forbear from returning abuse for abuse. In the words of the Prophet of Nazareth, we have to take up the cross, not because it is pleasant to be persecuted, but because the pain and the injury are as nothing by the side of the principle for which they are endured.

नश्वर प्रकृतीच्या भेदाने मतवैचित्र्य उत्पन्न होत असले तरी माणसांतलें शाश्वत ईश्वरी तत्त्व अखेरीस सर्वांना मतैक्याच्या मुक्कामावर घेऊन जाईल, असें बजावून पुढच्या मनोहर दृष्टान्ताने त्यांनी आपल्या विश्वासाला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले:—

The waters of the heavens get their colour from the soil over which they flow, but after all these colours are not the water, they may conflict with one another for a time but in the end they meet and flow in one pure stream into the great ocean, leaving the earth and the mud and the silt behind them.

या दोन्ही भाषणाच्या वेळीं श्रोत्याची अतिशय गर्दी लोटली होती. कित्येक दुष्टबुद्धीने गेले होते, पण माधवरावांच्या गंगाजलनिर्मल उदात्त विचारांच्या गंभीर प्रवाहांत सापडून ते आपला दुष्टपणा विसरले व माधवरावांना धन्यवाद देत श्रोते घोघर परत गेले. माधवरावांच्या भाषणांत वस्तुतः नात्रे ठेवण्यासारखे कांहीं नव्हते, परंतु वरच्या उताऱ्यांत जो खिस्ताचा उल्लेख आला आहे, त्याला धरून केसरींत १८९६ च्या जानेवारीमध्ये टीका आली. राजकारण निराळें आणि समाजकारण निराळे, त्यांचा एकमेकाशी संबंध नाही. सामाजिक सुधारणेवर राजकीय उन्नति अवलंबून नाही, हे सिद्ध करण्यासाठीं आयर्लंडाचें उदाहरण केसरींत घेतलेलें आहे. तथें विधवा-विवाह होतात, स्पर्शास्पर्श विचार बाळगला जात नाही, तथापि गेल्या ७१८ शें वर्षांत आयर्लंडाला राजकीय मोक्ष लाभलेला नाही, असें केसरीनें लिहिलें. या टीकेला माधवरावांनीं मुंबईच्या एका व्याख्यानांत पुढें उत्तर दिलें. डा. संडरलंड या नांवाचे एक युरोपियन गृहस्थ

मुंबईला व्याख्यानें देत होते. त्यांच्या एका व्याख्यानाला माधवराव अध्यक्ष असल्यानें त्या संधीचा उपयोग त्यांनीं वरच्या आक्षेपांत अर्थ नसल्याचें दाखविण्याकडे केला. ते म्हणाले :—

You cannot be liberal by halves. You can not be liberal in Politics and conservative in Religion. The heart and the head must go together. You can not cultivate your intellect, enrich your mind enlarge the sphere of your political rights and privileges and at the same time keep your hearts closed and cramped. It is an idle dream to expect men to remain enchained and ensnaked in their own superstition and social evils, while they are struggling hard to win rights and privileges from their rulers. Before long these vain dreamers will find their dreams lost.

१८९५ सालीं पुण्यास काँग्रेसच्या मंडपाबद्दल जशी दंगल उडाली तशी परिणामाच्या दृष्टीनें पुनः कोठेही व केव्हांही उडाली नाही. दरसाल नियमाने काँग्रेसबरोबर परिषदेचें काम चालू होते. १८९७ सालीं उमरावतीला काँग्रेसची बैठक झाली, अर्थात् परिषदेचा समारंभ तेथेंच करण्यांत आला. १८९७ हें साल महाराष्ट्राच्या इतिहासांत अनेक कारणांमुळे संस्मरणीय गणलें जातें, पण ही संस्मरणीयता राजकीय स्वरूपाची असल्यानें माधवरावांना तिचा विचार करण्याची जरूर नव्हती. तथापि प्लेगचा प्रळय, मित्रांचा मृत्यु हे विषय माधवरावांना बोलण्याला होते. प्लेगनें जो भयंकर संहार चालविला, त्याचें बीज समाजाच्या अव्यवस्थित रचनेंत आहे, असें सांगून चित्तभ्रमण नारायण भट, काशिनाथपंत नातू, वामन दाजी ओक, वामन अबाजी मोदक यांच्या

मृत्यूबद्दल त्यांनी आपल्या मनाला वाटणारी हळहळ दाखविली. या परिषदेतलें भाषण दुसऱ्या एका बाबीमुळे प्रसिद्ध आहे. बेझंटबाई व स्वामी विवेकानंद या दोन व्यक्तींनी अलीकडे एक दोन वर्षांत धर्माचें पुनरुज्जीवन करावें, असे मत ठसविण्याचा यत्न चालविला होता. म्हणून माधवरावांनी पुनरुज्जीवन कीं सुधारणा, (Revival or Reform) हा प्रश्न विचारास घेतला. पुनरुज्जीवन कशाचे करणार ? सतीच्या चालीचे करणार, का बालहत्येचें करणार, का बहुपत्नीकत्व अथवा बहुपतिकत्वाचें करणार, पूर्वी अभक्ष्यभक्षणाचा प्रचार होता त्याचें करणार, लग्नाच्या आसुर पैशाचादि प्रकारांचे करणार का नियोग-पद्धतीचे करणार, कित्येक प्राचीन ऋषींनी बायकांच्या बाबतींत जे स्वेच्छाचार केले, त्याचे पुनरुज्जीवन करणार, असा माधवरावांनी अनेक अनीतीचीं उदाहरणें घेऊन जनतेस प्रश्न विचारला आहे. नंतर आमच्या सामाजिक अवनतीचीं पाच कारणे उजेडात आणलीं आहेत. तीं पुढील प्रमाणे:—

Isolation, submission to outward force or power more than to the voice of inward conscience, perception of fictitious differences due to heredity and birth, passive acquiescence in evil or wrong-doing and a general indifference to secular well-being, almost bordering upon fatatism.

या पाचही कारणांचें पुढच्या भागांत विस्ताराने विवरण आहे. कर्म किंवा दैव या कल्पनेच्या तर त्यांनी इतक्या आवेशाने चिंधड्या उडविल्या आहेत की, त्याबद्दल कै. गणपतराव मानकर यांनी पत्र पाठवून पुनः एकदां माधवरावांचें मत घेतलें. आमचा समाज संचित

आणि प्रारब्ध कर्मांच्या काळजीनें पिडलेला आहे. या आयुष्यांत करावयाच्या ' क्रियमाण ' कर्मांची तो चिंता वहात नाही. वास्तविक माणसानं आपल्या आयुष्यांतलीं क्रियमाण कर्मे उत्तम रीतीने पार पाडणे, हें त्याचे आद्य कर्तव्य आहे, असे माधवरावांनीं मानकरांस उलट कळविलें. वरील भाषणाच्या शेवटीं माधवरावांनीं सुधारकाचें कर्तव्य सांगितलें आहे, त्याचे प्रत्येकाने मनन करावे.

The Reformer has to infuse in himself the light and warmth of nature, and he can only do it by purifying and improving himself and his surroundings. He must have his village, tribe and nation recast in other and new moulds and that is the reason why Social Reform becomes our obligatory duty and not a mere pastime which might be given up at pleasure.

१८९८ सालीं मद्रासची परिषद आटोपल्यावर १८९९ च्या जानेवारी पहिल्या तारखेस माधवरावांनीं समारोपाचें जे लहानसे भाषण केले त्यांत त्यांनीं पुनरुज्जीवन कीं सुधारणा या प्रश्नाच्या धोरणानें कित्येक सवाल श्रोत्यांपुढें टाकले आहेत. त्यांतल्या एकाच प्रश्नावरून बाकींच्या प्रश्नाचें स्वरूप कळण्याला हरकत नाही. तो प्रश्न असा:—

Suppose instead of saying on this day, the first day, of the new year "I shall take for myself a vow that, as far as lies in my power I shall undertake the education of my female relations," we say "I shall not undertake the education of my female relations," shall we be the better or the worse for our resolution?

सामाजिक परिषदेतील माधवरावांचीं सगळींच भाषणे नुसतीं वाचण्यासारखीं नसून अभ्यास करण्यासारखीं आहेत. समाजाच्या

उद्धारस आवश्यक असणारें तत्त्वज्ञान त्यांत ओथंबलेलें आहे. तत्त्वज्ञानाप्रमाणेंच व्यावहारिक प्रश्नांचाही खल त्यांत भरपूर आहे. विधवा-विवाह, बालविवाह निषेध, हीं व्यवहारांतलीं कर्तव्यें असलीं तरी त्या कर्तव्यांच्या सिद्धीमागे कोणती भावना अगर बुद्धि पाहिजे, या विषयींचीं माधवरावांचीं विवेचने सामाजिक सुधारणेच्या इतिहासांत कधीही मागे पडण्याची भीति नाही. सुधारणेच्या अंतिम ध्येयाची व आदर्श सुधारकांचीं त्यांनीं जागजागीं जीं चित्रे रेखाटलीं आहेत, त्यांचे प्रत्येकाने सदैव दर्शन घ्यावे. त्यांच्या व्याख्यानवाटिकेतलीं कांहीं निवडक वचन-पुष्पे सादर केल्यास वाचकांना खचित रुचतील. १८९१ सालीं नागपूरच्या भाषणांत ते म्हणाले:—

The thing to be reformed is their own self, heart and head and soul, their own prejudices were to be removed, their superstitions to be eradicated, their courage to be strengthened, their weaknesses to be conquered, in fact their character to be formed again so as to suit the times, so as to fit with the spirit of the age.

१८९२ सालच्या अलाहाबाद येथील व्याख्यानांत त्यांनीं सुधारणेचे ध्येय सांगितले, ते असे:—

The change which we should all seek is thus a change from constraint to freedom from credulity to faith, from status to contract, from authority to reason, from unorganised to organised life, from bigotry to toleration, from blind fatalism to a sense of human dignity.

१८९३ सालीं लाहोरास त्यांनीं केलेल्या भाषणांत देशाभिमानाचे स्फूर्तिदायक उद्गार काढून आपलें भाषण रंगविलें आहे. हे उद्गार

ऐकतांना ज्याचे हृदय उचंबळून आलें नाहीं, असा एकही श्रोता तेव्हां सांपडला नसता व अरसिक वाचक आजही आढळणार नाहीं. लहोर ही पंजाबची राजधानी आणि पंजाब म्हणजे प्राचीन सप्तसिंधूचा प्रांत किंवा आर्यावर्त, यामुळे अत्यंत प्राचीन काळांतली पूर्वजांची उज्ज्वल अवस्था त्यांच्या अंतश्चक्षुंपुढे आली व ते म्हणाले:—

I profess implicit faith in two articles of my creed. This country of ours is the true land of promise. This race of ours is the chosen race.

१८९४ सालीं मद्रासच्या भाषणांत ते म्हणतात:—

Hope, faith and charity—these are the three graces we must all cultivate, and if we keep them ever in mind and hold steadily by them we may be sure that we may still regain our lost position and become a potent factor in the world's history. The turn of life and light is in the individual. We have to purify it to feel the heat and light of truth in us;...if we suffer misery, we have earned it by our sins in the past and the present. If we purge them off, the bright rays of glory will shine in their old splendour.

१८९५ सालच्या पुण्यांतोल भाषणाचा विस्तारानें मार्गे उहापोह आलेला आहे. १८९६ सालीं कलकत्याच्या भाषणांत ते म्हणाले:—

The end is to renovate, to purify and also to perfect the whole man by liberating his intellect, elevating his standard of duty and perfecting all his powers.

यापुढचा भाग तर जास्तच स्फुरणाचा आहे. आपण जें ध्येय गांठण्याचा यत्न करित आहों, ते गांठल्यानंतर आपल्या देशाचा ज

भाग्योदय आणि नीतिविकास होईल, तो अध्यात्मिक स्फुरणाच्या भरांत त्यांना तेव्हांच दिसला आणि त्यांनी त्याचें शब्दचित्र रेखाटून दाखविलें. भारतभूमीचें भाग्यैश्वर्य पाहून स्वर्गांतल्या देवांनासुद्धां हेवा वाटतो व जन्म घ्यावा तर भारतभूमींत घ्यावा, असा ते ध्यास घरतात, असें वर्णन विष्णुपुराणांत व भागवतांत आहे. माधवरावांनीही आपल्या स्फुरणोदारांत तसेच वर्णन केले आहे. ते म्हणतात:—

With the liberated manhood, with buoyant hope, with a faith that never shirks duty, with a sense of justice that deals fairly to all, with unclouded intellect and powers fully cultivated, and lastly with a love that overleaps all bound, renovated India will take her proper rank among the nations of the world, and be the masters of the situation and of her own destiny. This is the goal to be reached—this is the promised land. Happy are they who see it in distant vision, happier those who are permitted to work and clear the way on to it, happiest they who live to see it with their eyes and tread upon the holy soil once more. Famine and pestilence, oppression and sorrow, will then be myths of the past and the Gods will then again descend to the earth and associate with men as they did in times, which we now call mythical.

१८९८ सालीं मद्रासच्या भाषणांतला एक संबध परिच्छेद माधवरावांच्या सामाजिक सिद्धान्तांनीं भरलेला आहे. त्यांतले प्रत्येक वाक्य गहनार्थानें गजबजलेले आढळते. ज्या वाचकांपाशीं सर दीनशा वाळ्यांनीं प्रस्तावना लिहिलेला व श्री. रमाबाईंनीं प्रसिद्ध केलेला माधव-

रावांच्या संकीर्ण लेखसंग्रहाचा (The miscellaneous writings) ग्रंथ असेल त्यांनी त्याचें २०८ पान पहावें. सदर परिच्छेदाच्या प्रारंभी The work of Reform is really the work of Liberation सुधारणेचे कार्य म्हणजे नानाविध अंतर्बाह्य जुलमांतून सुटण्याचें कार्य अशी प्रस्तावना असून पुढे या कार्याची साधने व व्याप्ति, सरकारचा किती उपयोग होईल व तो कोव्हां करून घ्यावा, लोकांनीच हे कार्य कोलें पाहिजे व ते लोकांचेच आहे, वगैरे मुद्द्यांचे व प्रश्नांचे विवेचन केले आहे. सरकारने दिलेले स्वातंत्र्याचे उपरी हक्क व समाजाच्या विकासांतून अंगांगीभावाने उत्पन्न होणारे स्वातंत्र्याचे हक्क यांतला फरक त्यांनी पुढीलप्रमाणे सांगितला आहे. ते म्हणतात:—

Liberties bestowed on us by foreigners are concessions forced on us by the force of circumstances. These are not really ours; they are possessions only and not developments.

अयोध्येच्या मुसलमानी राज्याची ऐतिहासिक राजधानी लखनौ येथें १८९९ मध्ये परिषद् भरली. यावर्षी परिषद् भरण्याची खात्री नव्हती. समाज सुधारणेच्या स्थानिक पुढाऱ्यांची परिषद् भरविण्याचा खटपटीत निराशा झाली. परंतु माधवरावांचा आधार असल्यामुळे स्थानिक विघ्नांचा जोर चालला नाही. काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी परिषदेच्या प्रतिनिधीची व्यवस्था करण्याचें काम पत्करलें व याला कारण माधवरावांची रदबदली. माधवरावांचे आवडतें कार्य म्हणूनच काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी हा जादा बोजा आनंदानें स्वीकारला. या परिषदेच्या वेळीं माधवरावांच्या अंगचा एक आश्चर्यजनक गुण दिसून आला व तो सर दीनशा वाच्छा यांनी १९०८

सालच्या व्याख्यानांत सांगितला आहे. माधवराव आणि त्यांचे मुंबई-कडचे कांहीं मित्र प्लेगच्या प्रांतांतून आलेले असल्यामुळें त्यांस क्वारंटाइनच्या झोंपड्यांतून रहाण्याची पाळी आली. माधवरावांची प्रकृति अगोदरच नीट नव्हती आणि लखनौस तर थंडीचा कडाका पडलेला. हवेच्यांतून शोकड्यांचा शोक व लोकरीच्या वस्त्रप्रावरणांची ऊब भोगणाऱ्या माणसाना देखील ती थंडी असह्य वाटे, मग क्वारंटाइनच्या झोंपड्यांत लोकाचे काय हाल चालले असतील त्याची कल्पनाच करणें उत्तम. या परिस्थितींत माधवरावांना राहूं देण्याला त्यांचे स्थानिक भक्त तयार नव्हते. त्यांनीं शहरांत त्यांच्याकरितां जागा पाहिली आणि ते त्यांस बोलावण्याला गेले. मित्रांना झोंपड्यांत सोडून शहरातल्या उत्कृष्ट निवाऱ्याच्या जागेत जाण्याचा विचार माधवरावांना रुचला नाही. मित्रांनीं माधवरावांना शहरांत जाण्याला परवानगी दिली. परंतु त्यांनीं झोंपडी सोडली नाही. माधवरावांच्या प्रकृतिगुणांतले दैवी तेज पूर्वी दोनदां असेच त्यांच्या सहचारी मंडळीला पहावयास सांपडलें होतें. १८९७ सालीं माधवराव उमरावतीहून परत येत असतां पहाटेच्या वेळीं 'जेका रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले' हा अभंग ते घोळून घोळून व अर्धाशीं तन्मय होऊन म्हणत असल्याचा देखावा कै. गोपाळ कृष्ण गोखले यांनीं अनुभविला. १८९४ सालीं मद्रासहून परत येत असतां सोलापूरच्या स्टेशनावर त्यांचे सामान एका उदाम व अविचारी युरोपियन अधिकाऱ्याने आगगाडीच्या डब्यांतून बाहेर काढले. सदर अधिकाऱ्याला आपण कोणाचो बेअदबी कोली, हें कळल्यावर माफी मागून मोकळे व्हावे, असे त्यानें ठरविलें. पण माफी मागण्याची संधी त्याला माधवरावांनीं दिली नाही. पुण्याच्या

स्टेशनावर माफी मागण्याकरितां तो आपल्याकडे येत आहे, असें पहातांच माधवरावांनीं तोंड फिरविलें आणि उलट दिशा धरली. या अपमानाच्या प्रसंगांतून माधवरावांनीं सरस निष्कर्ष काढला. युरोपियन अंमलदारानें अपमान केला म्हणून आपण रागावतो, पण आपण स्वजनांतल्या कांहीं वर्गाशीं ब्राह्मण्याच्या तोऱ्यांत किती उर्मटपणानें व अपमानकारक रीतीने वागतो, याचा विचार करीत नाहीं. असा त्यांनीं त्याच्या वागणुकीचा उलगाडा पडण्याकरितां पृच्छा करणाऱ्या गोखल्यांना जबाब दिला. पारमार्थिक मोक्षाला जशीं नित्यानित्यवस्तुविवेक, शमदमादि संपत्ति वगैरे चतुर्विध साधने आवश्यक आहेत तशींच ती इहलोकींच्या सामाजिक व राजकीय मोक्षालाही आवश्यक आहेत. पारमार्थिक मोक्षासाठीं जसे आत्मचिंतन करावे लागते, तसेंच तें राजकीय अथवा सामाजिक मोक्षालाही लागतें. आत्मचिंतनाचा उद्देश बाह्योपाधींचे निरसन हा असल्याने राष्ट्रीय आत्मचिंतनांत बाह्योपाधींचा विचार केल्याशिवाय गत्यंतर नाही. माधवरावांनीं या अपमानाच्या स्थितींत आपल्या सामाजिक आत्म्याचे चिंतन केले आणि कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या वर्गाशीं आपण नीट वागले पाहिजे, असा सिद्धांत काढला. माफी न मिळालेल्या अंमलदाराच्या मनावर माधवरावांच्या वर्तणुकीचा अत्यंत इष्ट परिणाम होऊन त्याने विलायतेहून 'आपण सौजन्याचा धडा घेतला' असें पत्र पाठविलें.

लखनौच्या व्याख्यानांत त्यांनीं हजारवर्षापूर्वी आपला देश परदेशी मुशाफरांना कोणत्या स्थितींत आढळला, त्यानंतर मुसलमानी आम्दानींत त्याला काय लाभ झाले व आपणास इंग्रजी राजकार्याच्या खिस्ती संस्कृतीपासून कोणकोणत्या गोष्टी शिकावयाच्या आहेत याचा

विस्ताराने उहापोह केला आहे. १७९८ सालाच्या सुमारास दक्षिण-हिंदुस्थानांत अबेडुबाई नांवाचा एक मिशनरी होता, त्याने आपल्या काळांत दिसणाऱ्या दक्षिण हिंदुस्थानाचे वर्णन केले आहे. त्या वर्णनाच्या आधाराने, शंभर वर्षांमागे दक्षिण भारतवासी होते कोठे व नंतरच्या शंभर वर्षांत त्यांनी उन्नतीची किती मजल मारली, याचे आधल्या वर्षी माधवरावांनी मद्रासला विवेचन केले होते. लखनौस मुसलमानी राज्यांतल्या धार्मिक व सामाजिक प्रगतीचा इतिहास त्यांना निवेदन केला. या भाषणाच्या समारोपांत ते म्हणतात:—

The ills that we are suffering from are most of them, self-inflicted evils, the cure of which is to a large extent in our own hand.

* * * *

The pursuit of high ideas, mutual sympathy and co-operation, perfect tolerance, a correct understanding of the diseases from which the body-politic is suffering, and an earnest desire to apply suitable remedies, this is the work cut out for the present generation.

अकबर बादशहाने जसा आपल्या साम्राज्यांतल्या सर्वधर्मांच्या एकीरणासाठी 'दीन-इ-इलाही' नांवाचा धर्म काढला, तसाच धर्म आपणास स्थापन करावयाचा आहे, असे माधवरावांनी या भाषणांत आणखी म्हटले आहे.

१९०० सालीं मे महिन्यांत सातान्याला प्रांतिक राजकीय परिषदे-बरोबर सामाजिक परिषद् भरवून सुधारणाभक्तांनी माधवरावांना अभ्यक्षस्थान दिले. त्यांच्या या परिषदेतील भाषणांत प्रारंभी राजका-

रण आणि सामाजिक सुधारणा यांची ताटातूट करतां येत नाही, या मुद्द्याचा विचार असून पुढे सुधारणेच्या वादांत निघणाऱ्या सर्व आक्षेपांचें निरसन आहे. मनुष्याच्या कर्तबगारीचे तुकडे पाडतां येत नाहीत, हें सिद्ध करण्यासाठीं गुलाबाच्या फुलाचे उदाहरण घेतलें आहे. गुलाबाच्या फुलाचें सौंदर्य आणि सुगंध हे दोन गुण जसे वेगळे करतां येत नाहीत व वेगळे करण्याचा यत्न झाल्यास फुलाचा जसा नाश होतो, तशी माणसाच्या कर्तबगारीची स्थिति आहे. कर्तबगारीचीं क्षेत्रे एकमेकांत गुंतलेली आहेत, त्यांचें पृथक्करण होणार नाही, असा माधवरावांचा सिद्धांत होता. ते आणखी म्हणाले:—

आमच्या देशांतल्या प्रत्येक खेड्यात चावडी, देऊळ विहीर, धर्मशाळा अशी कांही धार्मिक, कांहीं सामाजिक व कांही राजकीय स्थाने किंवा संस्था आहेत. त्यांचा उपयोग खेड्यातल्या प्रत्येक माणसाला होतो. चावडी अमक्यासाठी, देऊळ तमक्यासाठी अशी उपयोगाची वर्गवारी किंवा विभागणी खेड्यात नसते. जो देवळात जातो, त्यालाच कालान्तरानें चावडीवर जाऊन कर भरावा लागतो अगर अपल्या गाऱ्हाण्याची वर्दी यावी लागते. जी स्थिति खेड्याची तीच शहराची. दुकाने, बाजार, रंगभूमि, देवालये, शाळा, दवाखाने, लष्करी छावणी, या सर्वांशी माणसाचा—मग तो लहान असो, स्त्री असो वा पुरुष असो, राव असो की रक असो—संबध येतो. या संबधाच्या समवायाने माणसाचे जीवित पूर्ण होत असते व त्यालाच नागरिक जीवन (city life) म्हणतात. मनुष्य—जीविताच्या गुतागतीतल्या प्रत्येक धाग्याकडे लक्ष द्यावें लागतें. काळ स्थळानुसार कधी एखाद्या धाग्याचे जास्त महत्त्व असेल, कधी कमी असेल. पण त्यातल्या काही धाग्यांची पूर्ण उपेक्षा करून केव्हाही चालणार नाही.

या प्रमाणे उदाहरणाची फोड झाल्यावर त्यानीं पुढील सिद्धांत श्रोत्यांच्या कानावर घातला. तो सिद्धांत असा:—

Politics is not mere petitioning and memorializing for gifts and favours. Gifts and favours are of no value unless we have deserved the concessions by our own elavation and our own struggles.....whether in political or social or religious, or commercial or manufacturing or aesthetical Spheres, in literature, in science, in art, in war, in peace, it is the individul and collective man who has to develop his powers by his own exertions in conquering the difficulties in his way. If he is down for the time, he has to get up with the whole of his strength physical, moral and intellectual and you may as well suppose that he can develop one of those elements of strength and neglect the others or try to seperate the light from the heat of the sun or the beauty and fragrance from the rose,

राजकारण आणि सामाजिक सुधारणा यांत विरोध उत्पन्न केल्यास कसा आत्मनाश होईल याचे वरील विवेचन मननीय नाही, असें कोण म्हणेल ? धर्म सध्यां मागे पडूं द्या, सामाजिक सुधारणेकडे कानाडोळा करा, वाङ्मयाकडे पाहण्याची तूर्त गरज नाही, कलांचा लोप झाला तरी चालेल, व्यापाराच्या बाबतींत डोळ्यावर कांतडे ओढून घेण्यास हरकत नाही, असा लोकांस उपदेश करून फक्त राजकारणावर एकाग्र दृष्टि ठेवायला सांगणारा एक संप्रदाय आहे. त्याला वरील उत्तरांत चोख उत्तर आहे. श्रमविभागाचें तत्त्व कवीं कधीं या बाबतींत पुढें आणलें जात असतें. तें तत्त्व वरून दिसायला ग्राह्य आहे. पण त्या तत्त्वाचा पुरस्कार करणारांनीं सामाजिक सुधारणेशीं वैर धरलें, सुधारणेच्या मार्गांत विरोधाचे कांटे पसरले, हें ध्यानांत ठेवल्यास श्रमविभागाचा

मुद्दा हा सुधारणेच्या शत्रुत्वावरील मुलामा आहे, असें समजण्याला उशीर लागत नाही. याच भाषणांत माधवरावांनीं सामाजिक प्रगतीचा ओघ ओसरणार अगर खुंटणार नाही, असा भविष्योद्गार काढला आहे. आजची परिस्थिति त्या उद्गाराची यथार्थता पटवात असल्याने, त्याबद्दल विस्तार न करणेच श्रेयस्कर आहे.

१९०० सालाच्या शेवटीं लहोरास माधवरावांनीं परिषद् भरली, ते व्हा तेथे वाचण्याकरितां 'वशिष्ट आणि विश्वामित्र' या मथळ्याचा निबंध तयार केला होता. यावेळीं त्यांची प्रकृति फार बिघडली असल्याने त्यास तेथे जातां आले नाही. या निबंधात ब्राह्मण व क्षत्रिय जाती-मध्ये कशी प्राचीन काळीं सळमिसळ चालली होती, त्याचा इतिहास आहे. त्याशिवाय वसिष्ट-विश्वामित्राच्या झगड्यांचे इतिवृत्त आणि तात्पर्य त्यांत ग्रथित केलेले आहे. प्राचीन ऋषिमुनींची योग्यता वाखाणून माधवरावांनीं आज ऋषिमुनि होण्याला लायक कोण व त्यांचे कार्य कोणते, याविषयीं आपले विचार समारोपांत सांगितले आहेत. कै. महाजनींनीं आपल्या 'आठवणीं'त असे लिहिले आहे कीं, हा निबंध लिहिण्याची कल्पना आपलें रामायणावरील व्याख्यान ऐकून माधवरावांना झाली असावी. १९०० सालच्या जून महिन्यांत माधवरावांना भेटण्याकरितां महाजनी त्यांच्या घरीं गेले होते तेव्हां त्यांना निबंधाची तयारी चाललेली पहावयास सापडली. ते आपल्या आठवणींत लिहितात:—*

कै. रघुनाथ शास्त्री गोडबोले यांच्या प्राचीन इतिहासिक कोशांतील ५०।५० पृष्ठें एक एका तरुण विद्यार्थ्यांस रा. सा. नीं वाटून दिलीं होती; आणि सांगितलें होतें कीं, वर्णसंकराचे दाखले आढळतील त्यांचें टिपण करा. हीं टिपणें

त्याबेळीं तयार होत होती, व प्रत्येकाने किती किती पृष्ठांचें सार काढिलें, याबद्दल विचारपूस चालली होती. रा. सा. अशा रीतीनें जमविलेल्या शाकांचा पाक लवकरच तयार करणार होतें.

हा शाकपाक वरील निबंधाच्या रूपानें लाहोरास जगाच्या निदर्शनास आला आणि तेथेंच त्यांच्या परिषदेतील कामगिरीची समाप्ति झाली. या निबंधांतल्या सारांशाचे विवरण करूं लागल्यास दुसरा ग्रंथच लिहावा लागेल. ही समग्र व्याख्यानं एकत्र उपलब्ध असल्यानें त्यांचा जिज्ञासूला आस्वाद घेण्याची अनायासे सोय आहे. सामाजिक परिषदेची भरभराट माधवरावांच्या हयातीत अतिशय झालेली होती. १८९२ सालचे पुण्यांतलें संकट निवारण झाल्यानंतर परिषदेच्या शत्रूंनाही माधवरावांच्या अजब कर्तबगारीचे कौतुक वाटूं लागलें. आणि यांत आश्चर्य तरी कसले ! गोखल्यांनीं म्हटले आहे कीं, सामाजिक कार्यांतलें माधवरावांच्या आस्थेचें वैभव देवांनीं पहावें, असें होतें; मग माणसांची कथा काय ? माधवरावांच्या कामगिरींत भागीदार होण्याचें पुण्य संपादावे, अशा इच्छेने काँग्रेसचे अनेक मोठमोठे पुढारी सामाजिक परिषदेच्या ठरावावर भाषणे करीत असत. १८९९ सालचा एक मासला येथें दिल्यास वाचकांची खात्री पटेल. लखनौस काँग्रेसच्या बैठकींत पडद्याआड अतिशय तंटेंबखेडे झाले व अध्यक्ष कै. रोमेशचंद्र दत्त यांना फार त्रास सोसावा लागला. काँग्रेसची बैठक संपल्यावर विश्रान्ति मिळावी आणि करमणूक व्हावी म्हणून ते परिषदेच्या बैठकींत आले. माधवरावांनीं तेथे त्यांच्या गळ्यांत हिंदूमुसलमानांच्या एकीचा ठराव बांधला. रोमेशचंद्र दत्तानीं त्यावर बोलतांना जे शब्द सुरुवातीस उच्चारले ते माधवरावांच्या महतीचे द्योतक आहे. सर रोमेशचंद्र म्हणाले:—

I feel it an honour to take part in these proceedings, because I have complete sympathy with your aims and aspirations, and because I believe that this Social Conference is likely to do vast deal of good. I feel further honour in taking part in these proceedings because as we know, they are conducted by that honourable gentleman, Mr. Justice Ranade..... We in Calcutta respect him as you in Lucknow do.

असेच आदराचे उद्गार माधवरावांच्या कारकिर्दीतले परिषदेचे अहवाल चाळल्यास पुष्कळ आढळतील. कै. वि. मो. महाजनी यांनी आपल्या आठवणींत यासंबंधी एक दोन गोष्टी दिल्या आहेत. त्या येथे सादर केल्यास योग्य होईल. ते म्हणतात:—*

(उमरावतीची) सामाजिक परिषद् संपल्यावर त्यांनी उपसहाराचे भाषण केलें; तें छपील भाषणांत दाखल नाही. त्यात जेव्हां त्यांनीं असें म्हटलें कीं, 'हायकोर्टाचे काम वर्षभर एकसारखें करीत राहिल्यानें मेंदूला जें जडत्व येतें, तें नाहींसे किंवा कमी करण्याला एकच उपाय—इतर ठिकाणच्या गृहस्थांशीं मपर्क ठेवणे—अशा समजुतीने मी दरवर्षास नाताळच्या सुद्धीत हिंदुस्थानांत निरनिराळ्या ठिकाणीं जात असतो.—जागृतिरूप विजेचा धक्का घेण्याला जात असतो,' असे म्हटल्याबरोबर सभेंत पुष्कळांच्या तोंडून असे एकदम शब्द उठले कीं, 'धक्का घेण्याला असें न म्हणतां धक्का देण्याला असें कां म्हणाना!' हे जे अचूक शब्द पूर्व विचार न करता निघाले तेच वस्तुस्थितीचे खरे द्योतक होत. रावसाहेबासारखा विजेचा धक्का देणारा चालक मला तरी दुसरा कोणी आढळला नाही.

* * * *

माधवरावांची सामाजिक परिषदेतली कामगिरी व त्याबद्दलची विचारसरणी वाचकांना मागल्या भागांत समजली. या कामाप्रतीत्यर्थ

* विविधज्ञानविस्तार वर्ष. ४५, अंक २, पृ. ५१०.

त्यांना वर्षांतून बराच वेळ खर्चावा लागत असला, तरी त्यांच्या सर्वव्याप
 प्रचंड बुद्धिमत्तेला त्याचा भार वाटत नव्हता. मुंबई शहरांत त्यांचे
 दुसरे उद्योग सारखे अविश्रांत चालू होते. सामाजिक सुधारणेइतकीच
 धर्मसुधारणा त्यांना प्रिय असल्यामुळे, पहिल्या कामाइतकीच महत्त्वाचं
 कामगिरी त्यांनीं मुंबईच्या प्रार्थनासमाजांत बजावली. प्रार्थनासमाजाच्य
 चिटणिसाचे, उपासना चालविण्याकरितां कव्हांही बोलावणे येवो
 माधवराव त्या निमंत्रणाचा अव्हेर करीत नव्हते. श्री. रमाबाईच्य
 आठवणींत एकदा असेच अगाऊ न कळवितां आयत्यावेळीं बोलावणें
 आल्यावरून त्यांना कसा राग आला व माधवरावांनीं त्यांची कर्श
 समजूत काढली, याबद्दल एक गोष्ट आहे. धर्मविचाराचे माधवरावांन
 वेडच होते म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. धर्मविचाराचा प्रसंग
 त्यांना प्राणाहून प्रिय वाटे व म्हणूनच ते धर्मोपासनेची हाक आर्ल
 कीं, तांतडोने धांवून जात. १९०९ सालीं विश्वविद्यापीठाचे व्हाइस
 चॅन्सेलर या नात्याने पदवीदानसमारंभात भाषण करीत असतांन
 कै. सर नारायणराव चंदावरकर यांनीं माधवरावाच्या धर्मप्रीतीविषय
 एक स्वानुभवाची गोष्ट सांगितली. ती या बाबतींत ध्यानांत ठेवण्या-
 सारखी आहे. सामाजिक सुधारणेचा वाद सुरू झाल्यानंतर आपल्य
 गृहसौख्यांत व समाजसौख्यांत माती कालविण्याचा माधवरावांचा उद्योग
 आहे, असें वाटल्यामुळे लोकांनीं जेव्हां त्यांची अतिशय निंदा चालविल्ल
 तेव्हां माधवरावांच्या एका पारशी स्नेह्याने म्हटलें कीं, माधवराव तुम्ह
 धर्माच्या सुधारणेला मूठमाती देऊन टाका. धर्माच्या सुधारणेवांचून
 काय अडलें आहे ? त्या खेरीज जगांत पुष्कळ कामे आहेत. त्याल
 जबाब देण्याकरितां माधवराव म्हणाले:—*

ही धर्माची भूमि आहे. चांगल्यासाठी असो किंवा वाइटासाठी असो; आम्हांला देवाधर्माविषयी बोलण्याची आणि विचार करण्याची खोड लागली आहे, यांत संशय नाही व तिच्यापुढे आमचा इलाज चालत नाही. देवाधर्माबद्दलचे विचार आमच्या रक्तांत आहेत. त्यांना चुकविण्याकरितां आम्हीं पळून जाऊ लागलों तर ते आमचा पाठलाग करतील. आम्हांला सोडणार नाहीत.

ज्याच्या हृदयांत व हाडींमासीं धर्मबुद्धि इतकी खिळून गेली आहे, त्यांच्या तोंडून बाहेर पडणारी प्रसादवाणी किती उज्वल, मोहक आणि परिणामकारक होत असेल, याचा अंदाज कल्पनेने करतां येईल. परंतु ज्यांनीं माधवरावांच्या जीवंत प्रासादिक धर्मोपदेशाचा साक्षात् अनुभव घेतला, अशा साक्षीदारांच्या जबान्या येथे दाखल केल्यास कल्पनेच्या अंदाजाला मदत होऊन तो भक्कम आधारावर उभा राहिल. म्हणून 'आठवणी'च्या जबान्या सादर करणेच श्रेयस्कर ठरते. १९०१ सालीं जानेवारी २० रोजीं माधवरावांच्या मृत्यूनंतर दुखवट्याची उपासना करतांना कै. सर नारायणराव चंदावरकर म्हणाले :—

माधवरावांनीं या व्यासपीठावरून केलेला उपदेश आपण अनेकदां ऐकला आहे. वक्तृत्व, कळकळ, करुणाप्रधान भक्तिरस, या बाबतींत त्यांची सर कोणालाच येणार नाही. परंतु त्या गुणांची आठवण मात्र आपण कधीही विसरणार नाही.

कै. गोपाळ कृष्ण गोखले यांनीं एकाच वाक्यांत माधवरावांच्या उपासनांची महती वर्णन केली आहे. ते १९०३ सालच्या स्मृतिपर व्याख्यानांत म्हणतात :—

His interest in reform was also deep and continuous, and I have never heard anything richer than some of his sermons.

कै. विष्णु मोरेश्वर महाजनी आपल्या 'आठवणी'त लिहितात :—

त्यांचा प्रधान गुण-किंवा इतर सर्व गुणाचा मूलभूत गुण-म्हणजे परमेश्वरा-विषयी अनन्यभक्ती हा होता. बोलतां बोलतां ते एकदां असें म्हणाले: मला सरोखरीच अशी भावना होते की, लांब नळीच्या एका तोडाशी ईश्वर बोलत आहे, व मी त्याच नळीच्या दुसऱ्या तोडाशी कान देऊन तें ऐकत आहे. अशी त्यांची उत्कट भावना झाली, तेव्हां त्यांचे सर्व जीवित धर्मप्रधान झालें यांत नवल नाही.

माधवरावांच्या मुंबईतल्या धर्मोपासना ऐकलेले पुष्कळजण असें सांगणारे भेटतात की, उपासनेतल्या उपदेशाला प्रारंभ करण्यापूर्वी डोळे मिटून ईश्वराचे ध्यान चालू असतां माधवरावांच्या डोळ्यांतून सारखा अश्रुधारांचा पूर वाहूं लागे. हृदयांत गदगदलेल्या भक्तिरसाचा स्राव अश्रुरूपानें त्याच्या विशाल भव्य वदनश्रीवर दृग्गोचर झाला म्हणजे कष्ट्या नास्तिकांच्याही अंतरंगांत आस्तिक्य भावनेचा अंकूर फुटे, हा अनुभव पुष्कळांना माधवरावांच्या उपासना ऐकतांना येत होता. श्री. रमाबाईंनीं धर्मपर व्याख्यानांच्या प्रस्तावनेत हा अनुभव प्रत्ययाच्या शब्दांनीं पुढीलप्रमाणे वर्णिला आहे. त्या म्हणतात:—

मुंबईस प्रार्थनामंदिरात उपासना चालविण्याचे जेव्हां जेव्हां प्रसंग येत त्या त्या वेळीं एकदा त्या प्रेममय रसाळ वाणीचा ओघ सुरू झाला की, हृदय उचंबळून यावें, मन तल्लीन व्हावें, क्षणांत प्रापंचिक दुःखांचा विसर पडावा, आशा व आस्था यांचा हृदयांत प्रवेश व्हावा; इतकेंच नव्हे तर आपण कधीं साक्षात् स्वर्गसुखच अनुभवीत आहों असें वाटावे. हा प्रकार उपासना सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत चालत असे; एवढेंच नव्हे तर तेथून घरी आल्यावर-सुद्धां, त्या प्रेमळ पण मनावर पूर्ण सस्कार करणाऱ्या शब्दांनीं जागृत केलेल धर्मेविचार पुढे एकसारखे तासांचे तास मनांत घोळत रहात.

गंगेच्या पाण्याप्रमाणे माधवरावांची धर्मपर प्रसादवाणी पापक्षालनाला समर्थ होती, असा वरच्या सर्व अनुभवसिद्ध वर्णनाचा निष्कर्ष

निघतो. त्यांची धर्मपर व्याख्यानें अवलोकन केल्यास वाचकाला हाच अनुभव अप्रत्यक्ष रीतीनें आल्याशिवाय रहात नाही. त्यांत भक्तिरसाप्रमाणे ज्ञानही ठेंचून भरलेलें आहे. माधवरावांना माणसाच्या ऐहिक व्यवहाराची माहिती अतिशय असल्यामुळें नुसत्या तत्त्वज्ञानाच्या सिद्धान्ताचे त्यांनीं आपल्या धर्मपर व्याख्यानांत चर्चितचर्चण केलेलें नाही. माणसाचे रोजचे व्यवहार निव्वळ स्वार्थबुद्धीनें चाललेले नसतात. त्यांत परार्थ, परमार्थ यांचाही अंश असतो. पापपुण्य, स्वर्गनरक, ईश्वराचें सर्वसाक्षित्व या व अशाच इतर बाबतींतल्या कल्पना आपल्या कमी-अधिक उत्कटत्वाप्रमाणें माणसाच्या व्यवहाराचे कमीअधिक प्रमाणांत नियमन करित असतात. त्याच्या जीवनाव्यापारांतली शुभाशुभता, इष्टानिष्टता किंवा नीतिअनीति याच कल्पनांच्या धोरणाने मापली व मोजली जाते. हा मुद्दा माधवरावांना अवगत असल्यामुळें त्यांनीं जीवितसाफल्यासाठीं लागणारे व्यावहारिक तत्त्वज्ञान आपल्या व्याख्यानांतून निरनिराळ्या रीतीनें मांडले आहे. या विधानाची सत्यता पटविण्याकरितां धर्मपर व्याख्यानांतून वाटेल तेवढे उतारे देतां येतील, पण हीं व्याख्यानें संग्रहरूपाने उपलब्ध असल्यामुळें उताऱ्यांनीं जागा अडविण्याची आवश्यकता नाही.

१८९१ सालीं प्रार्थनासमाजाचे नांव बदलून नये म्हणून माधवरावांनीं लिहिलेल्या एका पत्राचा उतारा मागे घेतला आहे. त्यांत त्यांनीं आपल्या कार्याची परंपरा २००० वर्षांची आहे, असें म्हटल्याचें वाचकांना स्मरत असेल. माधवरावांनीं मुंबईच्या धर्मपर भाषणांतून ही परंपरा सिद्ध केली. दोन हजार वर्षांमागे जो भागवत धर्म मिघाला त्याला वैष्णव सांप्रदायिकांनीं आजवर खंड पडूं दिला नाही. प्रार्थना

समाजाचे पुरस्कर्ते हे त्याच माळेतले नवे मणि आहेत. ज्ञानमार्ग, योगमार्ग हे दोन अवघड मार्ग आहेत. सगळ्या दीन दुबळ्यांना हा मार्ग आक्रमण करतां येत नाही; त्यांच्याकरितां भक्तीचा सुगम मार्ग भगवद्भक्तांनीं शोधून काढला. तोच मार्ग जगांतल्या हीन, दीन, पंगू, दुर्बळ जीवांना उपयोगी आहे. परमेश्वराला अनन्य भावानें शरण जावे, शरणावस्थेंतच ईश्वरार्पणबुद्धीनें इहलोकींचीं प्राप्तकर्तव्यें करावीं आणि अंतीं ईश्वरांतच विलीन व्हावे, असा भागवत धर्माचा कित्ता आहे; तोच प्रार्थनासमाज गिरवीत आहे, असें माधवरावांनीं मुंबईच्या अनेक भाषणांतून स्पष्ट सांगितलें आहे. १८९६ सालीं त्यांनीं राजा राममोहनराय यांच्या चरित्रासंबंधी दिलेल्या व्याख्यानांत हाच मुद्दा थोडक्यांत विशद रीतीने माडला आहे. एकनाथी भागवताच्या आधारानें मराठींत दिलेल्या नऊ व्याख्यानांत हाच विचार प्रामुख्याने सांगितला आहे. प्रार्थनासमाज ही भागवत धर्माचीच जर एक शाखा तर त्याच्या कित्येक तत्वांत अधार्मिकत्वाचा किंवा परधर्मानुकरणाचा अंश कां दिसतो, असा प्रश्न माधवरावाच्या हयातींत विचारला जात होता व हें विवरण वाचतांना वाचकांच्या हृदयात तो उपस्थित झाल्याशिवाय रहाणार नाही. हा प्रश्न भागवत धर्माचा इतिहास माहीत नसल्यानें उत्पन्न होत असतो. हा प्रश्न धर्मेतिहासाचे पूर्ण अज्ञान व्यक्त करतो. ऐतिहासिक काळांतल्या साधुसंतांनीं जी कामगिरी केली, तिचे गाढ अज्ञान घालविण्याकरितां माधवरावांनीं "Hindoo Protestantism" हा निबंध लिहिला. हा निबंध त्यांनीं १८९५ सालीं प्रार्थनासमाजाच्या वार्षिक समारंभांत वाचला. मराठ्यांच्या इतिहासांत 'महाराष्ट्रांतलें साधुसंत' या निबंधामध्ये या विषयाची त्यांनीं पूर्तता केली. पहिल्या निबंधांत त्यांनीं One of the

essential features of Bhagvat Dharma is its Protestant character असें म्हटलें आहे. धर्मांत भ्रमानें, दुरभिमानानें, नजरचुकीनें किंवा परंपरेनें जे निषिद्ध विधि किंवा आचार शिरलेले असतात, त्यांचा निषेध करणारा, त्यांना धर्माच्या राज्यांतून हाकलून लावणारा जो पंथ तो प्रोटेस्टंट पंथ अशी या पंथाची व्याख्या आहे. युरोपांत या पंथानें जें कार्य केले, तेच त्याने हिंदुस्थानांतही केले आहे. धर्मव्यवहाराची भाषा पूर्वी एकजात संस्कृत होती, संस्कृत भाषेचें हे बंड ऐतिहासिक काळांतल्या वैष्णवांनीं मोडले. पूर्वी सगळ्या जातींना ईश्वराची उपासना करण्याला मुभा नव्हती, भागवतपंथानें भक्तिमार्गांत जातिभेद राहूं दिला नाहीं; सर्वांना ईश्वरासंनिध जाण्याचा रस्ता त्या पंथाने मोकळा करून दिला. उपास्य दैवतांची नानाविधता अर्थात मूर्तिपूजा ईश्वरप्राप्तीला आवश्यक नाहीं, असे त्याने ठरविले. दया, क्षमा, शांति वगैरे गुणांची अभिवृद्धि करून त्याच्या जोरावर चित्तशुद्धि आणि चित्तशुद्धीच्या साह्यानें आत्मोन्नति साधावी, आत्मोन्नतींतच परमेश्वरप्राप्ती आहे असा भागवत धर्मांतल्या साधुसंतांनीं सगळ्या जनतेस, तिने चालविलेला छळ मोसून, उपदेश केला. युरोपांतल्या प्रोटेस्टंट लोकानीं असलेच कार्य केले. याप्रमाणें साम्य दाखवून माधवरावांनीं आज प्रार्थनासमाजाचा पंथ तोच किंवा गिरवीत आहे, अशी या निबंधानें खात्री पटविली आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास यांनीं महाराष्ट्रांत जी धर्मशुद्धीची कामगिरी केली, तीच नानक, चैतन्य, कबीर, यांनीं उत्तर हिंदुस्थानांत केली. या पंथाचे दक्षिण हिंदुस्थानांतले प्रतिनिधि रामानुज, मध्वाचार्य वगैरे वैष्णवाचार्य आहेत. हा इतिहास लक्षांत ठेवला म्हणजे सर्व जातींची समानता, मूर्तिपूजेचा निषेध, वगैरे प्रार्थनासमा-

जाच्या तत्त्वांत अधार्मिक किंवा परधर्माचे कांहीं नाही, हे गळीं उतरायला उशीर लागत नाही. या प्रोटेस्टंट पंथाच्या स्वीकाराचें फळ काय असा कोणी प्रश्न केल्यास त्यालाही माधवरावांच्या धर्मविवेचनांत उत्तर आहे. मराठेशाहीच्या उदयसामर्थ्याचे ईश्वरी अधिष्ठान महाराष्ट्राच्या साधुसंतांनीं केलेल्या कामगिरीत आहे. मराठेशाहीच्या उदयाला भागवत धर्मां साधुसंतांनीं वाट करून दिली, नानकाच्या शीख पंथाने पंजाबांत राजकीय वर्चस्व स्थापन केले, याचें मूळ नानकाच्या भागवतधर्मप्रसारांत आहे. ऐहिक अभ्युदय हे एक धर्माचे कार्य मराठ्यांच्या व शिखांच्या इतिहासांत सिद्धीस गेलेले पहावयास सांपडते पण इतिहासकालीन भागवतधर्मांत कांहीं दोष राहिले. आतां फिरून ऐहिक अभ्युदय प्राप्त करून घेण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर मागल्या दोषांचें निरसन केल्याशिवाय गत्यंतर नाही. हें दोषनिरसनाचे किंवा धर्मसंशोधनाचे कार्य आपल्या सामर्थ्यानुसार करण्यासाठींच प्रार्थनासमाजाचा अवतार आहे, असा माधवरावांच्या **Hindoo Protestantism** या निबंधाचा मथितार्थ आहे.

हिंदुस्थानांतील ईश्वरवादाची तत्त्वमीमांसा (**Philosophy of Indian Theism**) या व्याख्यानांत त्यांनीं विशिष्टाद्वैताच्या अर्थांत वैष्णवाचार्यांच्या मतानुसार ईश्वरवादाचे विवरण केलें आहे. हे व्याख्यान त्यांनीं १८९६ सालीं विल्सन कॉलेजांत दिले. कॅम्बेल फ्रेझर या इंग्रज धर्मज्ञ पंडितानें **Philosophy of Theism** ईश्वरविषयक तत्त्वज्ञान या विषयावर विलायतेस अत्यंत विद्वत्ताप्रचुर भाषणे केलीं होती. त्यांतली विचाराची मांडणी पाहून माधवरावांनीं आपल्या व्याख्यानाची रचना केली. माधवरावांची धर्मविचारांत कशी चौफेर व अकुंठित गति

होती, तिच्यांत किती खोलपणा आहे, याची ओळख करून घ्याव-
याची असल्यास हा निबंध प्रत्येकानें अवश्य एकवार वाचावा. त्याचें
सुबोध भाषांतर धर्मपर व्याख्यानसंग्रहांत भागवतधर्ममीमांसा या
नांवानें गोंवलेलें आहे. व्याख्यानाच्या वेळीं डॉ. मॅकीकन हे अध्यक्ष-
स्थानीं होते. डॉ. मॅकीकन हे कुशाग्र बुद्धीचे जाडे पंडित असूनही
माधवरावांच्या विवेचनांतलें अभिनवत्व पाहून तेही चकित झाले व
समारोप करताना ईश्वरविषयक मीमांसेचे हिंदी स्वरूप असे व्याख्या-
नाचे नांव असलें तरी त्याचे प्रतिपादन माधवरावांनीं केले आहे, या
प्रतिपादनांत माधवरावांच्या प्रतिभेचा अंश आहे, सारांश माधवरावांच्या
प्रतिभेमुळे ते प्रतिपादन मुळापेक्षां जास्त खुलून सरस व मनोहर
दिसत आहे, हे श्रोत्यांनीं विसरूं नये, असें माधवरावांच्या प्रशंसेचे
पण मूळच्या मीमांसेचे किंचित् हीनत्व दर्शविणारे उद्गार अध्यक्षांनीं
काढले. डॉ. मॅकीकन हे पक्के ख्रिस्ती, त्यांना रुचण्याजोगा माधव-
रावांच्या विवेचनांतला शेवटचा भाग नव्हता. त्यांत माधवरावांनीं
हिंदूधर्म ख्रिस्तीधर्मांहून श्रेष्ठ आहे, असे म्हटले असून श्रेष्ठत्वाचीं कारणे-
ही दाखविलीं आहेत. हिंदूधर्म अनादि आहे, त्याचा एकच प्रवर्तक
नाहीं, ईश्वरी साक्षात्कार आणि अवतार इहलोकीं एकदांच झाला, असे
या धर्माचे मत नाहीं; जीवात्मा आणि परमात्मा यांचा साक्षात् संयोग
होऊं शकतो, जीवात्म्याला परमात्म्याशीं अपरोक्षत्वाने हितगुज
करतां येते, असे हिंदूधर्माचे नत्व आहे. या गोष्टी इतर धर्मांत
नसल्यामुळे ते तितक्या मानानें हीन ठरतात, असे या भाषणांत
त्यांनीं ख्रिस्ती धर्मगुरूंना रोकठोक बजावले. हिंदूधर्माचा अंतर्विकास
आणि बहिःप्रसार सारखा चालू असल्याने दुसन्या धर्मांतल्या ग्राह्यां-

शाचा स्वीकार करून हा धर्म दिवसानुदिवस अधिकाधिक बलवत्तर होत जाईल, हा माधवरावांचा स्वधर्माच्या अजरामरत्वाबद्दलचा दृढ विश्वास याही वेळीं प्रत्ययास आला. वडाच्या पारंबीची उपमा घेऊन माधवरावांनीं एकदां (१८८७) प्रार्थनासमाजाच्या अस्तित्वाचें आणि आवश्यकतेचे समर्थन केले होते. पुरातन भागवत संप्रदाय हा या धर्मवृक्षाचा भक्कम बुंधा, नानक, कबीर, चैतन्य, एकनाथ—तुकाराम यांनीं काढलेले पंथ हे त्या वृक्षाच्या शाखा, त्याला प्रार्थनासमाज, ब्राह्मसमाज, आर्यसमाज या नव्या शाखा फुटल्या, ऐहिक अभ्युदय हे त्यांचे फळ; इतिहासकारांच्यात एकदोन फाद्याना हीं फळे आलीं, पण तीं अकार्णी गळून पडलीं, असेही माधवरावांच्या धर्मविचाराचें निराळ्या रीतीने वर्णन करण्याला हरकत नाही.

प्रार्थनासमाजांत व्याख्याने देतांना प्रथम कित्येक वर्षेपर्यंत माधवराव बायबलांतलीं वचने घेऊन धर्माचे प्रवचन करीत असत. मुंबईच्या प्रवचनांतून त्यांनीं एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांची गाथा, आणि उपनिषदे यातल्या वचनांच्या आधारेने आपले विचार सांगितले आहेत. बायबलातल्या वचनांबद्दल त्यांना हिंदू वृत्तपत्रे नांवे ठेवीत होती. उपनिषदांतल्या वचनांच्या निरूपणाबद्दल ख्रिस्ती वृत्तपत्रें त्यांच्यावर टीकेचे तीक्ष्ण शरसंधान करूं लागलीं. 'धर्मानुशासन' या व्याख्यानांत त्यांनीं ख्रिस्ती धर्माज्ञा निषेधार्थक म्हणजे 'अमूक करूं नको' असें सांगणाऱ्या असून उपनिषदांतल्या आज्ञा विधायक म्हणजे 'अमूक कर' असें सांगणाऱ्या आहेत, याविषयीं निरूपण केले, तेव्हां त्यांच्यावर ख्रिस्ती वृत्तपत्रें रागावलीं, पण त्यांनीं मूर्तिपूजेच्या देवळांत (मुंबईच्या ठाकुरद्वारी)

कांहीं भाषणे कल्यामुळे मूर्तिपूजानिषेधाच्या तत्त्वाचा माधवरावांनीं गळा दाबला, अशीं त्यांच्या मताच्या वृत्तपत्रांनीं ओरड चालविली. माधवराव विठोबाचे किंवा विष्णु, कृष्ण इत्यादि मूर्तिमय देवांचे उपासक नसले तरी श्रद्धेने कधीं कधीं पंढरपुरास व आळंदीस जात असल्याची आठवण कै. ग. ज. अगाऱ्यांनीं सांगितली आहे. हें विसंगतीचे कोडे गोखल्यांनीं सोडविलें आहे. 'आपले विचार लोकांना समजावे, या एकाच गोष्टीचा काय तो माधवरावाना ध्यास होता; या बाबतींत त्यांना स्थळाची फारशी फिकीर वाटत नव्हती, विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली म्हणजे माधवराव वाटेल तेथे जाण्याला तयार असत' असा गोखल्यांनीं वरील विसंगतीचा उलगडा केला आहे. पंढरपुरास व आळंदीस ते तीर्थभूमीच्या वातावरणाचे पवित्र संस्कार मनावर करून घेण्याकरितां जात असावेत, असा एकेश्वरनिष्ठाच्या कौफियतींत आधार आहे. माधवरावाची ईश्वरनिष्ठा किती प्रबळ होती याचे एक उदाहरण इंदूरचे चीफ जज्ज दाजीसाहेब कीर्तने यांनीं Indian Worthies नामक पुस्तकात लिहिलेल्या माधवरावांच्या चरित्रांत आहे. माधवराव व्याख्यानाला उभे राहिले कीं, प्रथम कांहीं मिनिटे डोळे मिटून स्तब्ध रहात. कीर्तने म्हणतात कीं, डोळे मिटून स्तब्ध असतांना ते मनांतल्या मनात प्रार्थना करीत असत व ही गोष्ट फारच थोड्या लोकांना समजली होती.

* * *

* * *

मुंबईस आल्यानंतर माधवरावांनीं चालविलेल्या दोन कार्यांचा विस्तृत गोषवारा मागल्या भागांत वाचकांना सादर केला. तीं कामें नित्याच्या

व्यवसायांतलीं असलीं तरी त्यांचे स्वरूप नैमित्तिक असल्याने निश्च-
 क्रमाची हकीकत सांगितल्याखेरीज त्याच्या बहुविध कार्यांची कल्पना
 येणार नाही. पुणे सोडतांना जशी त्याच्या सन्मानासाठीं समारंभांची
 गर्दी उडाली तशी गर्दी मुंबईच्या नागरिकांनीं तें मुंबईस आल्यानंतर
 उडविली. त्यांचा सगळा वृत्तांत सादर केल्यास तो कंटाळवाणा होईल.
 परंतु त्यांतल्या एका समारंभांत माधवरावांनीं आपल्या श्रोत्यांना कडू-
 वाटणारा उपदेश केल्यामुळे त्याची हकीकत देण्यास हरकत नाही.
 माधवराव हे ब्राह्मण जातींत जन्मास आलेले त्यामुळे मुंबईच्या ब्राह्मण-
 सभेने त्यांना १८९४ च्या जानेवारींत पानसुपारी दिली. त्यावेळीं
 माधवरावांच्या ब्राह्मणत्वावर सन्मानार्थ बोलणाऱ्या इतर वक्त्यांचा
 कटाक्ष पाहून माधवरावांनीं उलट आभारप्रदर्शनाचे भाषण करतांना
 ब्राह्मणत्व जन्मावर अवलंबून नाही, गुणावर अवलंबून आहे, असे
 सांगितले. अशा प्रकारचा उपदेश करण्याला समारंभाच्या जागेत एक
 प्राचीन श्लोक लावलेला होता तोच त्यांना सांपडला व त्या श्लोकांत
 वर्णिलेले शम, दम, तप, शुचिर्भूतपणा, इंद्रियनिग्रह, वगैरे गुण ज्याच्या
 अंगीं असतील त्याला ब्राह्मण म्हणावें, इतरांना ब्राह्मण म्हणणें म्हणजे
 ब्राह्मण शब्दाची थट्टा करण्यासारखे आहे; जन्माचा अभिमान धरूं
 नये, गुणांचा अभिमान धरावा आणि गुण ज्यांच्या अंगीं असतील
 त्यांचाच आदर करावा, त्याची जात पाहूं नये, असा त्यांनीं श्रोत्यांना
 बोध कला. हा बोध कित्येकांना आवडला नाही. त्यांचें प्रत्यंतर पहा-
 वयाचे असल्यास नेटिन्ह ओपीनियन पत्रांत आहे.

१८८५ सालीं स्थापन झालेल्या पदवीधर मंडळापुढें माधवरावांनीं
 आमचे पदवीधर लवकर कां मरतात, या विषयावर व्याख्यान दिलें.

ही संस्था फेरोजशाहा मेथा, तेलंग, वामन आबाजी मोडक वगैरे पुढाऱ्यांच्या खटपटीनें निर्माण झाली होती व पहिल्यापासूनच तिचें अध्यक्षस्थान माधवरावांना देण्यांत आले होते. माधवराव मुंबईस येण्यापूर्वी कांहीं दिवस या संस्थेचा न्हास झाला होता. माधवरावांनी तिला पुनः टवटवी आणली. आमचे पदवीवर अकाली मरण पावतात ही गोष्ट सुमारे दहा वर्षे वृतपत्रांच्या चर्चेत होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बरेच चालक अकाली मृत्युमुखी पडल्याचे पाहून हा प्रश्न विचारांत घेण्याला विद्वान् पुढारी प्रवृत्त झाले. प्रथम डॉ. भांडारकर यांनी व्हाईस चॅसेलर या नात्याने आपल्या भाषणांत अकालमृत्यूची कारणे शोधून काढलीं. पदवीधरांच्या अपमृत्यूचे कारण आमची सामाजिक दुर्व्यवस्था, असा डॉ. भांडारकर यांचा ठाम सिद्धांत होता. माधवरावांनी हा प्रश्न सोडविण्याचे मनांत आणून आपल्या व्याख्यानांत दारिद्र्य आणि पदवीच्या अभ्यासाचा दुर्धर भार अशीं दोन अपमृत्यूचीं वेगळीं कारणें ठरविलीं. यासाठीं त्यांनीं भांडारकरांप्रमाणेंच पुष्कळसे आंकडे गोळा केले, पदवीधरांच्या प्रापंचिक स्थितीची माहिती मिळविली, अनेक ठिकाणच्या पदवीधरांकडे पत्रे पाठवून त्यांचे मत विचारलें आणि नंतर आपला सिद्धांत बसविला. आपण ४०० गृहस्थांकडे पत्रे धाडलीं व त्यांपैकी १८० जणांचीं उत्तरें आलीं, असें माधवरावांनींच आपल्या व्याख्यानांत सांगितले आहे. माधवरावांनीं ज्यांच्याकडे पत्रें रवाना केलीं, त्यांतल्या वरील १४० जणांनीं आपापल्या शहरीं सभा भरविल्या आणि पूर्ण वादविवाद करून नंतर मतांचे कागद माधवरावांकडे पाठविले. त्या सर्वांचा मधितार्थ काढण्याचें काम माधवरावांनीं केलें. नंतर दारिद्र्य

आणि अभ्यासाचा भयंकर बोजा हींच अपमृत्यूची कारणे होत, असा सिद्धांत मांडला. या भाषणांत माधवरावांनीं ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या स्थितीचें जे वर्णन दिले आहे, ते प्रत्येकास पटले, असेंच आहे. माधवरावांच्या भाषणासंबंधीं पुढे काही आक्षेप भांडारकरांनीं काढले आणि हा वाद वृत्तपत्रांतून सुरू झाला. माधवराव आणि भांडारकर यांचा हा सामना अभूतपूर्व होता. दोघेही सारख्याच तोलाचे विद्वान्. दोघांनाही आपल्या जबाबदारीची सारखीच जाणीव, दोघांनाही लोकहिताची सारखीच कळकळ, आपण जे सिद्धांत बोलतो, त्यांत अव्याप्ति, अतिव्याप्ति किंवा असेच दुसरे दोष राहूं नयेत, म्हणून दोघेही सारखीच काळजी घेणारे, आणि दोघेही एकमेकाचे जिवश्व कंठश्च मित्र, यामुळे त्यांच्या सामन्याला कांहीं निराळेच महत्त्व आले. ज्यांना समाजसुधारणा मान्य नव्हती, अशा वृत्त पत्रकारांचा मार्ग सरळ होता. त्यांनीं माधवरावांचा पक्ष घेतला. ज्यांना समाजसुधारणा मान्य होती, त्यांनीं भांडारकरांचा कौवार घेतला, पण कित्येकांना दोघांविषयीं सारखीच पूज्यबुद्धि होती. त्यांनीं दोघांचीं मते जनतेपुढें ठेवून तटस्थपणा अंगीकारला. भांडारकरांनीं माधवरावांच्या भाषणांत अपसिद्धांत आहेत, अशा अर्थाचा सिंहनाद करतांच माधवरावांनीं भांडारकरांच्या विरोधात मतैक्याचा भाग फार आहे, असे दाखवून वाद जास्त माजूं दिला नाही.

तेलंगांच्या मृत्यूनंतर हिंदू यूनियन क्लबामार्फत सुरू झालेली हेमंतव्याख्यानमाला कोमेजली होती; पुण्याच्या वसंतव्याख्यान मालेचाच हा मुंबईचा अवतार होता. पण तेलंगासारखा मालाकार जातांच ही माला गुंफण्याचें कार्य करण्याला तितक्या आस्थेचा कोणीच गृहस्थ

पुढें आला नाही व ती पूर्णपणे विशीर्ण होण्याच्या पंथास लागला. माधवराव मुंबईस आल्यावर त्यांनी या मालेचा उद्धार केला. ते मुंबईस होते तोंवर सालोसाल ही व्याख्यानमाला ताज्या फुलांनी गुंफली जात होती, असे १८९३-१९०० या मुदतींतलीं स्थानिक वृत्तपत्रे चाळल्यास दिसून येईल. पुण्याप्रमाणेच माधवरावांनीं मुंबईसही मालेच्या व्याख्यानास हजर रहाण्याचा परिपाठ ठेवला होता. कधीं अध्यक्षवाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली जात असे; कधीं आभारप्रदर्शनाच्या रूपानें ते आपले विचार श्रोत्यांना निवेदन करित असत. परंतु पुण्याच्या व्याख्यानांना ते जसे नियमाने बिनचूक हजर रहात, तसे मुंबईला हजर रहात नव्हते. शक्य असल्यास मात्र व्याख्यान चुकवीत नसत. त्यांचे वाचन, मनन, निरीक्षण निरंतर अहोरात्र चालू असल्यानें कोणत्याही विषयावर तज्ज्ञाप्रमाणे पूर्ण माहितीच्या व अनुभवाच्या जोरावर आपले भारदस्त विचार श्रोत्यांना सांगण्याला त्यांना अडचण पडत नसे. मागल्या चाळीस वर्षांच्या इतिहासांत त्यांनीं कधीं परोक्ष व कधीं प्रत्यक्ष भाग घेतलेला असल्यामुळे त्यांना अवगत नसणारी अगदीं नवी चळवळ या दिवसात निघाली नाही. पूर्वी जे विचार बोलले व लिहिले गेले आणि कृतींत उतरविण्याचा प्रयत्न झाला, तेच विचार नवी माणसे नव्या शब्दांनीं लिहित, बोलत किंवा कृतींत वठविण्याचा यत्न करीत. यामुळें माधवरावांना आपले सह्यामसलतीच्या स्वरूपाचे विचार सांगण्याला अडचण भासत नसे. उद्योगधंदे, व्यापार, राजकारण, शिक्षण, धर्म, सामाजिक सुधारणा या बहुविध विषयांवर त्यांचे विचार पूर्वीच्या चरित्रभागांत आले असल्यानें येथे त्याची पुनः वाच्यता करण्याचें

कारण नाही. तथापि त्याच्या एका व्याख्यानाचा थोडा सविस्तर उल्लेख करणे अवश्य आहे. तेलंगाच्या पुण्यतिथीच्या दिवशी १८९५ साली त्यांनी 'तेलंगांचा संप्रदाय' (Telang School of Thought) या नांवाचे जें व्याख्यान दिले तें अत्यंत महत्वाचें आहे, असें म्हटल्यास हरकत नाही. या वर्षापर्यंत त्यांचे अनेक कर्ते मित्र दिवंगत झाले होते. हे सर्व मित्र 'सर्वांगीण सुधारणा झाली पाहिजे' अशा मताचे होते व त्या मताच्या प्रसारासाठी त्यांनी आपले सगळें सामर्थ्य खर्ची घातलें; राजकीय, सामाजिक, धार्मिक असे कामाचे तुकडे पाडून व त्यांतले एखादें काम करून बाकीच्याकडे त्यांनी कानाडोळा केला नाही; शरीर, बुद्धि, मन वगैरे मनुष्यत्वाच्या सर्व अंगांना उन्नतावस्था आणली पाहिजे, त्या खेरीज माणसाला सर्वांगपूर्णत्व येणार नाही, असें तेलंग संप्रदायाचे मुख्य तत्त्व माधवरावांनी सांगितलें. गतकाळाचा तेलंग संप्रदायाच्या लोकाना अभिमान होता, आणि भविष्यकाळाविषयी त्यांना आशा बाटत होती. उदासीनता किंवा उतावळेपणा या विकाराची बाधा त्यांना कधी झाली नाही. उदासीनता हें वृद्धत्वाचे लक्षण असून उतावळेपणा हे बाल्यावस्थेचे लक्षण आहे. ही दोन्ही लक्षणे ज्यांच्या ठिकाणी दिसतात, असे पुष्कळ लोक या देशांत आहेत. थोडेसें यश मिळतांच स्वर्ग दोन बोटे उरल्याप्रमाणें शेफारणारे आणि अपयशाची लहानशी झुळूक लागतांच निराशेनें खचून जाणारे लोक फार आहेत. तेलंग संप्रदाय आशावादी आहे, परंतु विद्यमान परिस्थितींतल्या अडचणींचा भार त्यांच्या मनावर असल्यानें अखेरच्या परिणामाविषयी त्याची खात्री असली तरी दीर्घकाळ उद्योग केल्याशिवाय अखेरचा सुपरिणाम हस्तगत होणार नाही, याची त्याळ

जाणीव आहे. पूर्वस्थितीतल्या वैभवाचा नाटकी आविर्भाव केल्याने किंवा त्याची निष्फळ सुखस्वप्ने पहाण्यांत चूर झाल्याने आमचे डोके वर निघेल, असे तेलंग संप्रदाय मानीत नाही. या भाषणांतले एक वाक्य पुढीलप्रमाणे आहे.

Our difficulties are not really outside us but inside us the difficulties are in us, in our inertia, in our weakness in our physical disability to sustain hard work, in our inaptitude to work long for great results by great toils.

अविरत श्रम करण्याची आस्था, चिकाटी वगैरे गुण आपल्या समाजांत नाहीत, अशी माधवरावांची अनुभवसिद्ध खात्री होती. सामाजिक परिषदेसंबंधीचा द्वेष उक्तटावस्थेस आला तेव्हा गोखल्यानी त्यांचे त्यास कारण विचारले. माधवरावांनी उत्तर दिले:—‘आणखी कांहीं वर्षे दम धरा, कांग्रेसच्या बाबतीत आज दिसणारा निस्सीम उत्साह पार जिरून गेल्याचें तुमच्या अनुभवास येईल.’ पुढें सात आठ वर्षांनी वरील शब्द खरे ठरले. वरच्या उतान्याचे रहस्य समजण्याला ही गोष्ट उपयोगी आहे.

ते पुढें म्हणतात:—

We should learn to be men, stalwart puritan men, battling for the right, not indifferent nor sanguine, trustful but not dejected. That is the change in the character which has to be accomplished.

१८९३ सालीं लाहोर येथे सामाजिक परिषदेच्या भाषणांत त्यांनीं आपल्या गतकाळाचा अभिमान बाळगणें इष्ट आहे असें म्हटलें होतें. १८९७ सालच्या भाषणांत त्यांनीं गतकाळाच्या पुनरुज्जीवनाची

कल्पना उपहासास्पद असल्याचे दाखविले. तेव्हा ही विसंगति पाहून कित्येक वृत्तपत्रकारांनी त्याच्यावर टीका केली. गतकाळांतल्या कोणत्या भागाचा अभिमान धरणे योग्य आहे, याचें विवरण त्यांनी १८९३ सालच्या सोलापूरच्या भाषणांत केलेले वाचकांच्या लक्षांत असेल. शास्त्र, वाङ्मय, तत्त्वज्ञान यांची ज्या काळांत वाढ झाली, जेव्हां पूर्वेकडे जावा आणि उत्तरेकडे मंगोलिया या प्रदेशापर्यंत आपल्या लोकांनी साम्राज्यविस्तार केला, त्या अतिप्राचीन काळाचा आपण अभिमान धरणे अवश्य आहे. गेल्या हजार पांचशे वर्षांच्या भूत-काळामध्ये अभिमान धरण्यासारखे कांहीं नाही, त्या काळाने आपणास आजच्या दुर्दशेत आणून सोडले आहे, असे माधवरावांचे मत होते व तेच त्यांनी यावेळीं प्रतिपादन केले. या हजार पांचशे वर्षांमध्ये प्राचीन पराक्रमाच्या व शुद्धाचरणाच्या छत्र मधून मधून दिसल्या. पण त्यांचा सांप्रत निःपात झाला असून विश्लेखी तेजस्विता पुनः जागृत करणे आपले कर्तव्य आहे, असे माधवराव या व्याख्यानांत म्हणाले. माधवरावांनी आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी बजावलेल्या कामगिरीचे तात्त्विक स्वरूप या भाषणांत आहे, एवढे सांगितल्यास त्याचे रहस्य वाचकांना समजण्याला हरकत नाही. कै. राजारामशास्त्री भागवत यांच्या विनंतीवरून त्यांनी ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, यांवर दिलेलीं तीन व्याख्याने व डीसेन्ट्रलायझेशनवर लिहिलेली लेखमाला यांची गणना अवान्तर कामांतच केली पाहिजे. याशिवाय त्यांची भाषणे पुष्कळच आहेत. १८९४ सालीं माधवरावांनी केलेली आणखी एक कामगिरी येथें नमूद करणे अवश्य आहे. डेक्कन व्हर्न्याक्युलर सोसायटी या नांवाची म्हाठी ग्रंथांची अभिवृद्धि करणारी संस्था माधवरावांच्या विद्यार्थांदिशेत

होती. पुढें कांहीं काळानें तिचे नांवही ऐकूं येईनासे झाले. माधवरावांनीं १८७८ सालीं काढलेल्या मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीचें काम पांच सहा वर्षानंतर संपुष्टांत येत चालले होतें. यामुळे माधवरावांचें लक्ष वरील जुन्या सरकारी संस्थेकडे जाऊन त्यांनीं सरकारांत पत्रव्यवहार सुरू केला. अखेरीस सरकारानें आपल्याकडे पडून राहिलेल्या ग्रंथोत्तेजनाच्या रकमेचे दीडशे रुपये व्याज माधवरावांच्या नव्या संस्थेस दरसाल देण्याची हमी घेतली. गोपाळ हरी देशमुख वारल्यानंतर त्याच्या स्मारकाप्रीत्यर्थ उभारलेला फंड नव्या संस्थेच्या हवाली करून १८९४ सालीं ही संस्था त्यांनीं अस्तित्वांत आणली. स्वभाषा-भिवृद्धीकडे माधवरावांचें कसें लक्ष होतें याची साक्ष देणारे, हे दुसरे उदाहरण आहे. युनिव्हर्सिटींत बजावलेली याच दिवसांतली कामगिरी यथाक्रम पुढें येणारच आहे.

*

:

:

*

:

*

मुंबईस आल्यावर माधवरावांनीं मराठेशाहीचा इतिहास लिहिण्याचे एक आवडतें कार्य स्वीकारलें होते. हे कार्य तेलंगांच्या जोडीनें करावे असा त्यांचा विचार होता. त्याप्रमाणें तेलंगांनीं मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें गोळा करून त्यांतील प्राह्यांशाचीं टिपणे आरंभलीं व या प्रयत्नाचें पहिले फळ *Gleanings from the Maratha Chronicles* या मथळ्याखालीं १८९३ सालीं जनतेस अर्पण केलें. पण तें कार्य त्यांच्या हातून शेवटास गेले नाहीं. आपल्या मित्राचें कार्य आपण पूर्ण करावे असा माधवरावांनीं नंतर निर्धार केला व जसजशी तयारी झाली तसतशी ती प्रकरणशः निबंधांच्या रूपानें लोकांपुढें

ठेवली. सह्याद्रीच्या वनसृष्टींत ज्याप्रमाणें एकाएकीं वणवे पेटतात आणि विज्ञतात त्याप्रमाणे या पर्वतराजींत वसलेल्या मानव सृष्टीमध्ये यद्दच्छेने पराक्रमाचा वणवा एकदां पेटला आणि कांहीं काळ जळत राहून तो विझला, असें विधान मराठ्यांचे इंग्रज इतिहासकार ग्रँटडफ यांनीं केले. मराठेशाहीच्या उदयास्ताला आगापीछा नाही, मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये कार्यकारणभाव दिसत नाही, असा ग्रँटडफसाहेबाचा ठाम समज होता. तो माधवरावांनीं आपल्या इतिहासांत खोडून टाकला आहे. हिंदुस्थानाच्या इतिहासांतल्या परचक्राच्या घडामोडी परमेश्वराच्या इच्छेनें चालल्या आहेत व त्या या देशाच्या हितासाठींच झाल्या, असा बिनतोड निष्कर्ष काढणाऱ्या माधवरावांच्या बुद्धीला मराठ्यांच्या उदयास्ताची घडामोड कार्यकारणाचा नियम सोडून अस्तित्वांत आली, हें पटणें शक्यच नव्हतें. मराठ्यांचा उदय कार्यकारणाच्या सृष्टिक्रमानुसार झाला, ही गोष्ट माधवरावांनीं या लहानशा इतिहासांत सिद्ध केली आहे. माधवरावांच्या ज्ञानार्जनांत इतिहासनिष्ठा प्रबळ होती. शेतसाऱ्याचा प्रश्न असो, वतनदारीचा विषय असो, विधवाविवाहाची बाब असो, मध्यआशियांतल्या धामधुमी असोत, सकेशा विधवेनें दत्तक घ्यावा कीं न घ्यावा हा प्रश्न असो, माधवरावांसमोर कोणतीही बाब येवो आणि ती कितीही क्षुल्लक अगर महत्त्वाची असो; माधवराव तिचा विचार करायला बसले कीं, त्यांनीं इतिहासाची कांस धरलीच म्हणून समजावें. इतिहास नाही असा त्यांचा एकही लेख, भाषण, सांपडाव्याचें नाही. त्यांच्या भाषणांतून इतिहास आहे, त्यांच्या लेखांतून इतिहास आहे आणि हायकोर्टाच्या निकालांतूनदेखील इतिहास आहे. ज्याठिकाणीं वास्तविक इतिहासाची आवश्यकता नाही, तेथें

जर ते इतिहास देतात, तर प्रत्यक्ष इतिहासच लिहिण्यासाठी लेखणी हातांत धरल्यावर त्यांच्या बुद्धीला कसा मनसोक्त अवसर सांपडला असेल, हें सांगायला नको. त्यांतून मराठ्यांचा म्हणजे स्वपूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास त्यांनी लिहिण्याला घेतला; यामुळे त्यांच्या हातून स्वदेशाच्या ऐतिहासिक वाङ्मयांत एक अद्वितीय भर पडली व या गोष्टीला ३० वर्षे होत आली तरी माधवरावांच्या इतिहासाला फिका पाडणारा दुसरा ग्रंथ निर्माण झाला नाही. डफसाहेबांनी इतिहास लिहिला, पण त्यांनी मराठ्यांच्या मोहिमाशिवाय, त्या मोहिमांतून दिसणाऱ्या त्यांच्या रणचापल्याशिवाय आणि रणचातुर्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गुणांची माहिती दिलेली नाही. शिवाजीच्या उदयकाळी मराठ्यांची स्थिति कशी होती, शिवाजीच्या उदयाला किती माणसांनी हातभार लावला, शिवाजीचा राज्यकारभार कसा होता, त्यांत विशेष गुण कोणते होते, वगैरे गोष्टींचा मागमूसही डफसाहेबांच्या इतिहासांत आढळत नाही. शिवाजीला सामान्य जनतेची मदत झाली, परंतु सामान्य जनतेच्या मनाला शिवाजीच्या महत्त्वाकांक्षेशी समरस करून सोडणारी पूर्वतयारी महाराष्ट्राच्या साधुसंतांनी सुमारे तीनशेंवर्षे चालविली होती. मनुष्याच्या कर्तबगारीचे विभाग पाडून त्यांचा परस्परार्शी संबंध नाही, असे समजणाऱ्या लोकांना साधुसंतांच्या कामगिरीचे राजकीय महत्त्व कधीच उमगले नव्हते व अद्यापि उमगत नाही. मनुष्याच्या कर्तबगारीच्या प्रवाहांत राज्यकारण, धर्म, गृहप्रपंच या सर्वांच्या धारा मिसळलेल्या असतात, त्याखेरीज त्या प्रवाहाला पूर्णत्व येणार नाही व तो अखंड बहाणार नाही, अशी माधवरावांच्या मनाची खात्री असल्यामुळे त्यांनी साधु-

संतांच्या कामगिरीचा परामर्श घेतला आणि देहू आळंदी, पैठण वगैरे ठिकाणी समाधिस्थ होऊन राजकीय दृष्ट्या लुप्तप्राय बनलेल्या साधुसंतांच्या कामगिरीचा आपल्या इतिहासांत जीर्णोद्धार केला. श्रीसमर्थ रामदासांनी उपयोगांत आणलेल्या 'महाराष्ट्र धर्म' या शब्दावरून साधुसंतांच्या कामगिरीकडे माधवरावांची दृष्टी वळली असावी, असा तर्क करण्याला एक आधार आहे. १८९४ साली लोणावळ्यास एकदां ते मित्रमंडळी समवेत फिरायला जाण्याकरिता निघाले. घराबाहेर पडतां पडतां रामदासांनी 'महाराष्ट्र धर्म' हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला असावा, असा त्यांनी मित्रमंडळींना प्रश्न विचारला. पुढें सुमारे दोन तास फिरणे चालले होते; पण माधवरावांनी फिरतांना तोंडावाटे एकही शब्द उच्चारला नाही. पुनः घरांत शिरतांना त्यांनी तोंच प्रश्न मंडळींना केला. हे त्यांच्या दीर्घ चिंतनाचे व मननाचे उत्तम उदाहरण आहे. 'महाराष्ट्रांतले साधुसंत' या निबंधांच्या सुरुवातीस त्यांनी हा प्रश्न घेऊनच पुढले उत्तरार्थी विवरण केले आहे. शिवाजीची राज्यघटना हा त्यांच्या इतिहासांतला अत्यंत नवीन असा भाग आहे. शिवाजी योद्धा होता, त्याने मोगलांच्या फौजेला खडे चारले, ही त्याचा चरित्राची एक बाजू सर्वास माहीत होती. जुन्या बखरींतूनही तिचेच रसभरित वर्णन आहे. शिवाजी राज्यकर्ता होता, त्याने राज्यस्थापना केली, हे देखील अस्पष्टपणे सर्वांना ठाऊक असतें, पण राज्यकर्तृत्वाचें साधन समशेर नसून शेतें, खेडी, शहरे, व्यापार, पाटीळ, कुळकर्णी, सुभेदार, न्यायधीश यांचा प्रामुख्याने राज्यकर्तेपणाशी संबंध असतो, याचें ज्ञान प्रत्येकाला सामान्यतः असत नाही. युद्धाच्या कथा रमणीय असतात, राज्यकर्तृत्वाचा तपशिलांत रमणीयता नसते.

तो विषय मेंदूला उत्तेजित करणारा नसून उलट त्यास थक्का आणणारा आहे. यामुळे तिकडे सहसा कोणाचें लक्ष जात नाही. माधवराव मुत्सदी होते. बुद्धिबळाच्या खेळाडूप्रमाणे विविध कार्यांच्या पटावर वेगवेगळालीं मोहरीं सारण्याचें कौशल्य त्यांच्या कामगिरींत जितकें दिसतें, तितके दुसऱ्या कोणत्याही पुढाऱ्याच्या कामगिरींत दिसत नाही. अशा प्रकारच्या करामतीला मुत्सदेगिरी लागते. संघटना हे मुत्सदेगिरीचे कार्य. समाजाच्या विस्कळित शून्यावस्थेंतून नियमबद्ध चिरस्थायी कार्यसृष्टि निर्माण करणारा विधाता म्हणजेच मुत्सदी. मराठ्याचें स्वराज्य शिवाजीने उत्पन्न केले, ते टिकलें याचें कारण त्याची राज्यघटना. या राज्यघटनेमुळेच शिवाजीला, पराक्रमाची इमारत उभारतां आली. इमारतीच्या देखाव्यात तिच्यांतल्या कारागिरीचें भान माधवरावांपर्यंत कोणालाच राहिले नाही. माधवराव स्वतः कार्यधुरंधर व कुशल मुत्सदी असल्यामुळे त्यांनीं कारागिरीचा हिशोब अथवा नकाशा शोधून काढला. Shivaji as a Civil Ruler हे त्यांचे प्रकरण आजपर्यंत सर्वांना मार्गदर्शक झाले आहे. अलीकडे डॉ. सुरेद्रसेन नांवाच्या एका बंगाली लेखकाने 'मराठ्यांचा राज्यकारभार' या नांवाचा जाडा ग्रंथ इंग्रजींत लिहिला आहे. त्यालाही माधवरावां-खेरीज मराठ्यांच्या राज्यकारभाराची योग्य कल्पना आणून देणारा दुसरा एकही इतिहासकार आजपर्यंत झाला नाही, अशी आपल्या प्रस्तावनेंत विस्तृत कबूली द्यावी लागली आहे. 'जिजी' हें त्यांच्या इतिहासाचें नववें प्रकरण असून राजारामाच्या कारकिर्दींत मराठ्यांनीं मोगली सैन्याच्या महापुरांत बुडण्याच्या पंथास लागलेलें स्वराज्य कसें तारलें, याचा वृत्तांत अत्यंत चटकदार रीतीनें वर्णन

केला आहे. या प्रकरणाच्या उपसंहाराची गोडी अशी आहे की, त्यांचें पुनःपुनः वाचन केले तरी वीट किंवा कंटाळा येत नाही. अशा रीतीने माधवरावांनी आपला इतिहास शाहूमहाराजांच्या कारकिर्दीपर्यंत आणून संपविला आहे. एकनाथांनी 'ग्रंथी राखोनिया गुह्यार्थ । मुख्यत्वे दावावा परमार्थ ॥ असा एक भावार्थरामायणाच्या बालकांडांत ग्रंथ-लेखनाचा हेतु सांगितला आहे. माधवरावांना गुह्यार्थ राखून जनतेला परमार्थ शिकवावयाचा होता; आपल्या ग्रंथाचा मुख्य हेतु त्यांनी प्रस्तावनेच्या शेवटी नमूद केला आहे. १६१२ मध्ये सुरतेला इंग्रजांनी वखार घातली. १६२७ मध्ये शिवाजीमहाराज जन्मास आले. या दोन्ही गोष्टींना प्रारंभी कांहींच महत्त्व नव्हते, पण पुढच्या दोनशे वर्षांत सुरतेच्या वखारीतून व शिवाजीच्या जन्मांतून ज्या घडामोडी उत्पन्न झाल्या त्यांचा परस्परांशी व एकंदर हिंदी इतिहासाशी अतिनिकट संबंध आहे. देशभक्तीच्या सूत्रांत गोवलेले मराठ्यांचें सार्वभौम राज्य-मंडल स्थापावे असा मराठ्यांचा यत्न होता, पण तो वखारवाल्यांच्या सामर्थ्यापुढे फसला. माधवराव म्हणतातः—

The attempt failed; but even the failure was itself an education in the highest virtues, and possibly intended to be a preparatory discipline to cement the union of the Indian races under British guidance.

या ग्रंथहेतूच्या सिद्धीसाठी माधवरावांनी मराठ्यांच्या अंगचे उदयकालीन गुण, त्यानंतरची फाटाफूट, शिवाजीची राज्यतत्त्वे, त्यांची व इंग्रजी राज्यनीतीची तुलना, मराठी सत्तेच्या नाशाची कारणे, वगैरे इतर अनेक विषयांचें प्रसंगोपात्त मार्मिक विवेचन केले आहे. त्यांनी पेशवाईच्या इतिहासाची टिपणें लिहून काढली होती. पण त्याच सुमा-

रास नवीं साधने उपलब्ध होऊं लागल्यामुळे आणखी काहीं दिवस जाऊं देणें माधवरावांस इष्ट वाटले. माधवरावांच्या आयुष्याचा ग्रंथ नंतर समाप्तीस आल्यामुळे त्यांचा इतिहासलेखनाचा खटाटोप त्यांच्या-बरोबरच लयास गेला. त्यांचीं टिपणेही त्यांच्या मागून नष्टप्राय झालीं.

हा द्वादश प्रकरणात्मक ग्रंथ मुळांत लागमन्स कंपनीच्या Epochs of Indian History नामक मालेसाठीं लिहिला जात होता. या मालेंत रोमेशचंद्र दत्त यांचे एकच 'प्राचीन भारतवर्ष' या नांवाचें पुस्तक प्रसिद्ध झाले. मुसलमानांच्या व मराठ्यांच्या इतिहासाची जाहीरात निघाली, पण पुस्तकें बाहेर पडलीं नाहींत. माधवरावांचें पुस्तक एका देशी प्रकाशकांनीं छापून काढले. माधवरावांचा इतिहासव्यासंग असा-मान्य होता. मराठ्यांच्या इतिहासाचीं स्वतंत्र साधने गोळा करण्याचें काम त्यांनीं चालविले होतें. काव्येतिहाससंग्रह मासिक निघाल्यावर त्यांनीं आपल्या जवळचीं जुनीं ऐतिहासिक बाडें संग्रहाच्या संपादकांकडे पाठवून दिलीं. १८९१ पूर्वीं त्यांचा कीर्तने व तेलंग याच्याकडे पत्र-व्यवहार चालू असावा, असा रा. ब. काशिनाथ नारायण साने यांचा तर्क आहे. १८९१ सालीं एक दिवस माधवरावांनीं पुण्यास कै. बाळाजी प्रभाकर मोडक यांनीं बहामणी राज्याचा इतिहास लिहावा, नीळकंठ जनार्दन कीर्तने यांनीं भोसल्यांचा व शिवाजी महाराजांचा इतिहास लिहावा, रा. ब. साने यांनीं पेशव्यांचा इतिहास लिहावा, या तिघांच्या इतिहासाचे खडें लोणावळ्यास जाऊन तेलंगांनीं व आपण तपासावे आणि छापण्याकरितां नवा खर्डा तयार करावा, अशी योजना

* वि. ज्ञा. विस्तर. वर्ष. ४५ अक २ का. ना. साने यांच्या आठवणी पृ. ६५-६७.

ठरविली. नंतर कांहीं काळानें रा. ब. साने यांस त्यांनीं मराठ्यांच्या राज्याचे निरनिराळ्या वळचे चार नकाशे तयार करण्याविषयी लिहिले. १८९४ मध्ये पुनः काव्येतिहास संग्रह सुरू करण्याचा त्यांनीं बेत केला. पण वरच्यांपैकी कोणतींच कामें झालीं नाहींत. शेवटीं त्यांनीं स्वतःच इतिहास लिहिला व पुस्तकाच्या रूपाने तो प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांतलीं पहिलीं प्रकरणे सभांतून वाचून दाखविलीं. १८९४ सालीं पुण्याच्या वसंतव्याख्यानमालेत पहिलीं दोन प्रकरणे वाचलीं गेलीं, त्याचवर्षीं प्रस्तावना आणि तिसरें प्रकरण त्यांनीं मुंबईस हिंदू यूनियन क्लबापुढे नोव्हे बरांत व्याख्यानरूपाने वाचलीं. १८९५ सालीं आगस्टांत Shivaji as a Civil Ruler हा निबंध रॉयल एशियाटिक सोसायटींत वाचला १८९६ मध्ये त्याचे ' जिंजी अथवा स्वातंत्र्य युद्ध ' (Gingi or the War of Independence) हें प्रकरण मद्रासला सर शंकर नायर यांनीं काढलेल्या मद्रास रिंब्यू नांवाच्या मासिकांत छापून प्रसिद्ध झालें. ' महाराष्ट्रांतले साधुसंत ' आणि ' दक्षिण हिंदुस्थानांतले मराठे ' ही प्रकरणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकांत ' मराठ्यांच्या इतिहासांतलीं अलिखित प्रकरणें ' unwritten chapters of Maratha History या सदराखालीं छापण्यांत आलीं. ' दक्षिण हिंदुस्थानांतले मराठे ' हा विषय त्यांनीं १८९० सालीं वसंतव्याख्यानमालेत बार्शीचे रा. रामचंद्र मोरेश्वर साने यांना पुढे करून लोकांच्या निदर्शनास आणला. त्याचाच विस्तार रा. ब. दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनीं ' तंजावरचें राजघराणें ' या नांवानें आपल्या ' इतिहाससंग्रह ' मासिकांत अलीकडे केला. तंजावरचे मराठे व महाराष्ट्रांतले मराठे यांचे ' मराठा तितुका मेळवावा ' या न्यायानें एकीकरण करावे, असा माधवरावांचा वरील

निबंध लिहिण्यांतला उद्देश आहे. जिजीवीरल प्रकरणाला माधवरावांनी प्रथम 'स्वातंत्र्ययुद्ध' असे जोडनांव दिले होते, ते त्यांनी पुस्तकांत काढून टाकले. अखेरीस हे पुस्तक १९०० साली प्रसिद्ध झाले.

'मराठ्यांच्या सत्तेचा उदय' हे इतिहासाचे एकच पुस्तक माधवरावांच्या हातून लिहिले गेले असले तरी या विषयाची सेवा त्यांनी स्वतंत्र निबंधांच्या रूपाने केली आहे. 'मराठ्यांच्या आमदानीतल्या टांकसाळी व चलनी नाणी' या विषयावर त्यांनी १८९९ च्या फेब्रुवारी मध्ये व १९०० च्या जून मध्ये 'पेशव्यांच्या रोजनिश्यांचो प्रस्तावना' असे दोन निबंध रॉयल एशियाटिक सोसायटीत वाचले. पेशव्यांची दप्तरे पाहण्यास मिळण्याकरिता त्यांचा १८८३-८४ पासून यत्न चालला होता. १८९० व १८९३ या दोन वर्षी माधवरावांना व तेलंगांना दप्तरे पाहण्याची परवानगी मिळाल्याचे उल्लेख वृत्तपत्रांतून आढळतात. पुढे कै. रा. ब. वाड यांना दप्तरे चाळून व त्यांतल्या कागदांची निवड करून ते कागद प्रसिद्ध करण्याची परवानगी मिळाली. ही दप्तरे उजेडात आणण्याचे श्रेय माधवरावांनाच द्यावे लागते. दप्तरांतल्या कागदाची निवड झाल्यावर ते कागद माधवरावांनी घरी आणविले. १८९७-९८ मध्ये त्यांनी आपल्या फुरसतीचा वेळ हे कागद वाचण्याकडे खर्ची घातला. शाहूमहाराजापासून तो दुसऱ्या बाजीरावापर्यंतच्या राज्यकर्त्यांच्या रोजनिश्यांचे ते कागद असल्याने राज्यघटना, जातिवर्चस्व, जमावंदीची व्यवस्था, सैन्य, आरमार, सार्वजनिक कामे, सामाजिक चालीरीती वगैरे अनेक गोष्टींचे तपशीलवार विवेचन या प्रस्तावनारूप निबंधांत आहे. पहिल्या निबंधांतला विषय नांवावरून समजण्याजोगा असल्याने त्याची जास्त माहिती

देण्याची आवश्यकता नाही. हे दोन्ही निबंध त्यांच्या संकीर्ण लेख संग्रहांत घातलेले आहेत. डेक्कन व्हर्न्याक्युलर सोसायटीने रोजनिश्यांची पुस्तके माधवरावांच्या मरणानंतर प्रसिद्ध केली, पण त्यांतील विषयाचें वर्गीकरण माधवरावांचें आहे, हे चाणाक्ष वाचकांना सांगायला नको.

माधवरावांची इतिहासांतली कामगिरी एवढ्यानेच संपत नाही. त्यांच्या सामाजिक परिषदेतल्या भाषणांतून इतिहासाचा भाग अतिशय आहे. वशिष्ट आणि विश्वामित्र या निबंधांत त्यांनीं ब्राह्मण-क्षत्रियांच्या वर्णसंकराची माहिती दिलेली असून मुसलमानी राज्यांतला सामाजिक इतिहास 'एक हजार वर्षापूर्वीचे हिंदुस्थान' या लखनौच्या भाषणांत वर्णिलेला आहे. 'शंभर वर्षापूर्वीचे दक्षिण हिंदुस्थान' या मद्रासच्या व्याख्यानात ब्राह्मणी धर्म व बुद्ध धर्म यांची माहिती असून वैद्यांच्या पुस्तकांच्या प्रस्तावनेत स्त्रियांच्या दुःस्थितीची ऐतिहासिक माहिती गोवलेली आहे. हिंदुस्थानांतल्या संस्कृत पोथ्यांच्या संरक्षणाकडेही याचे लक्ष होतें, असे त्यांच्या दसरांतल्या कित्येक कागदांवरून दिसतें. १८७८ सालीं त्यांनीं सर्व प्रांतांतल्या संस्कृत पोथ्यांच्या संग्रहाची सरकारी माहिती गोळा केली होती व त्यांच्याच नांवावर आलेले या संबंधांतले कागद त्यांच्या दसरांत आहेत. The drain of Indian manuscripts या नांवाच्या निबंध सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकांत आहे. तो वरील माहितीचें फळ समजावयास हरकत नाही.

* * *

* * * *

सांप्रत बुद्धिमान् आणि कर्तबगार पदवीधरांना आपले गुण दाखविण्याला ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणें अनेक कार्यक्षेत्रे आहेत. पण

ज्या कार्यक्षेत्रांत पाऊल टाकले त्यामध्ये आपल्या कर्तृत्वाचा छाप ठेवणाऱ्या माधवरावांसारख्या व्यक्ति क्वचित्च आढळतात. मागच्या वृत्तान्तावरून इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण, संस्थाचालकत्व या कर्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये माधवरावांनी दाखविलेल्या बिनजोड करामती-बद्दल वाचकांची खात्री पटली आहे. पण देहानें त्यांचें व्यक्तित्व इतरा-सारखेंच असले तरी बुद्धिमत्तेनें त्यांच्या ठिकाणीं अनेक व्यक्तिवाचा अंतर्भाव झाला होता. ते इतिहासकार होते, अर्थशास्त्रज्ञ होते, राज-कारणी मुत्सद्दी होते, पुष्कळ संस्थांचे चालक होते, कायदेपंडित होते व या प्रत्येक बाबतींत आसामान्य होते म्हणून त्यांचें नांव उच्चार-तांच त्यांच्या यशःशरीराभोवतीं पसरलेला अनेक कार्यांचा परिवार लोकांच्या अंतर्दृष्टीसमोर आल्याशिवाय रहात नाही. आतांपर्यंत त्यांनीं शिक्षणकार्यांत बजावलेल्या कामगिरीचा स्पष्ट उल्लेख आलेला नसला तरी तें कार्य त्यांच्या व्यापांतून सुटले नव्हतें, हे, वाचकांच्या ध्यानांत येणे साहजिक आहे. ते स्वतः ज्ञानासक्त असल्यामुळे ज्ञान-प्रसार हीच त्यांच्या जीविताची मुख्य महत्त्वाकांक्षा होऊन बसली होती. त्यांच्या वयाच्या उमेदीचा प्रारंभ अध्यापन कार्यांत झाला. १८८५ सालीं पुनः एकदां त्यांच्याकडे डेक्कन कॉलेजांतल्या विद्यार्थ्यांना कायदा शिकविण्याचें काम आले होते, पण तें फार दिवस टिकलें नाही. सरकारच्या फडणिशी खात्याचा कांटेकोरपणा त्यावेळीं आडवा आला. पगारी अध्यापकाचें काम त्यांनीं अल्पकाळ केले असलें तरी देशहिताच्या शिक्षकाची त्यांनी स्वयमेव स्वीकारलेली कामगिरी ते जीविताच्या अंतर्दृष्टीपर्यंत करित होते. त्यांची शिक्षणविषयांतली तज्ज्ञता सर्वविश्रुत होती. बडोद्यास १८९२ सालीं शिक्षणासंबंधीं सरकारी

रीतीने मोठी चळवळ झाली होती व तेव्हां माधवरावांचे मत मागविण्यांत आले. ते वाचनीय आहे. पण बडोदेसरकाराने सगळे कागद १८९४ मध्ये प्रसिद्ध केले असल्यामुळे त्याचा सविस्तर ऊहापोह येथे करण्याची गरज नाही. अशा गृहस्थाच्या हातांत विद्यापिठाचीं सूत्रे आल्यावर तो स्वस्थ राहिल, हे शक्यच नाही. माधवराव मुंबईस आल्यावर त्यांचा विद्यापिठाच्या कारभारांत फेलो, सिंडिक, डोन या अनेकविध नात्याने प्रवेश झाला आणि ताबडतोब त्यांनी विद्यापिठाच्या इतिहासात आपले नांव अजरामर रहाण्याजोगा उद्योग आरंभला. देशी भाषाची पदवीच्या अभ्यासक्रमांत वरणी लावणे, ही त्यांच्या उद्योगांतली महत्त्वाची बाब आहे. माधवरावांच्या विद्यार्थीदशेत देशीभाषाना संस्कृताच्या बरोबरीचा मान होता. संस्कृतएवजी मराठी भाषा घेऊनच माधवरावांनी परीक्षा दिल्या. माधवरावांची विद्यार्थीदशा संपण्याच्या सुमारास ॲक्सफर्डच्या विद्वानांचा शिक्षणखात्यांत वरपगडा होऊन त्यांनी देशी भाषांचे अभ्यासक्रमांतून उच्चाटन केले. १८६७ साली देशी भाषाची विद्यापिठाच्या आवारांतून हकालपट्टी झाली. त्यावेळीं देशीभाषाचा कैवार डॉ. विल्सन आणि सर रेमंड वेस्ट यांच्यासारख्या वजनदार इसमांनी घेतला असताही देशी भाषा हाकलून लावण्यांत आल्या. १८८० पर्यंत याविषयी कोणी चळवळ केली नाही. त्यावर्षापासून देशी भाषांचा पुनः विद्यापिठांत रिघाव होण्यासाठी खटपट सुरू झाली. १८८१ साली सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकांत 'विद्यापिठ आणि देशी भाषा' या नांवाचा निबंध लिहून माधवरावांचे मित्र कै. ग. व्यं. जोशी यांनी चळवळीचे शिंग फुंकले. प्रथम जोशी आणि माधवरावांचे सहाध्यायी स्नेही कै. विठ्ठलराव पाठक

यांच्यांत या विषयीं पत्रव्यवहार सुरू होता. पाठकांनीं जोश्यांचीं पत्रें माधवरावांकडे पाठविलीं. माधवरावांना चळवळीची आवश्यकता पटली. त्यांनींच सुचविल्यावरून जोश्यांनीं आपला लेख तयार केला. त्यानंतर १८८५ सालांत पुनः चळवळ सुरू झाली. १८८८ सालीं पदवीच्या परिक्षेसाठीं बाकीच्या अभ्यासक्रमास एक स्वतंत्र निबंध लिहिण्याची आणि भाषांतर करण्याची जोड द्यावी, असा ठराव सेनेटपुढे आला. तेलंगांनीं या ठरावान्वये योजना मुक्तर करण्याचे काम पत्करले होते व त्यासाठीं एक कमिटी नेमण्यांत आली होती. पण हा प्रयत्न वाया गेला. पुढे १८९० सालीं वामन आबाजी मोडक यांनीं संस्कृत, फारशी वगैरे भाषांबरोबर देशी भाषेतले एक पुस्तक नेमावे, असा ठराव आणला, पण विरोधी बहुमतामुळे मोडकाचा ठराव फेटाळला गेला. १८९४ पर्यंत फिरून हा प्रश्न कोणी उपस्थित केला नाहीं. माधवरावांनीं तो प्रश्न हातांत घेतला आणि त्याचा इतक्या चिकाटीने पिच्छा पुरविला कीं, अखेरोस एम्. ए. च्या परिक्षेच्या अभ्यासक्रमांत त्याचा समावेश करण्यांत आला. माधवराव आपल्या प्रयत्नाचे यश पाहण्यास जगले नाहींत. त्यांच्या मृत्यूनंतर एका पंधरवड्याने त्यांचा प्रयत्न सफळ झाल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले. १८९४ त माधवरावांनीं सिंडिकेट व फॅकल्टी, या विद्यापीठाच्या दोन उपमंडळांची अनुकूलता अगोदर संपादन केली, पण विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा बोजा पडेल व ज्यांची देशीभाषापैकी एकही जन्मभाषा नाहीं, त्यांच्या बाबतींत अन्याय होईल, अशा सबबीवर सेनेटने माधवरावांचा ठराव हाणून पाडला. यावेळीं माधवरावांनीं आपल्या भाषणांत बहुतेक सर्व आक्षेप व्यर्थ असल्याचे सिद्ध केले. देशी भाषांना उत्तेजन दिल्यास जातिभेद,

यर्मभेद, माजेल असा एक आक्षेप होता. याला ' ते माजणार नाहीत, हें एकच उत्तर आहे. विद्यार्थ्यांवर बोजा पडेल, असा दुसरा आक्षेप निघाला. संस्कृत आणि इंग्रजी भाषेत प्रभुत्व संपादन करणाऱ्या विद्यार्थीवर्गावर आईबाप, बहिणभाऊ, बायकोमुलें यांच्या संबंधांत वरामध्ये अहोरात्र बोलव्या लागणाऱ्या भाषेतलें एखादें पुस्तक वाचायला किंका दहापांच ओळींचा निबंध लिहावयाला सांगितल्याने अभ्यासाचा बोजा पडतो, असा वाद घालणें हास्यास्पद आहे, असें माधवरावांनीं या आक्षेपावर उत्तर दिले. देशीभाषांच्या उत्तेजनाला पारशो फेलो विरुद्ध होते. ज्या समाजांत दादाभाई, डोसाभाई फ्रामजी यांसारखे गुजराथी भाषेचे पंडित निघले व जे घरीं गुजराथी भाषा बोलतात, त्यांनीं देशीभाषेच्या गौरवाला खो घालण्याची बुद्धि दाखवावी, हें लाजिरवाणें आहे, असें माधवराव म्हणाले. ज्याला इंग्रजी भाषा बोलतां येत नाही, त्याला इंग्रज म्हणतां येणार नाही, त्याच प्रमाणें ज्याला गुजराथी, मराठी, हिंदी, कानडी या भाषा बोलतां येत नाहीत, त्याला गुजराथी, महाराष्ट्रीय वगैरे म्हणणें अशक्य आहे. पण आमच्या पदवीधरांची अशी त्रिचित्र स्थिति झाली आहे. त्यांना इंग्रजीत व्याख्यानें देतां येतात, पण मराठीत त्यांना व्याख्यानें देतां येत नाहीत, ही शोचनीय स्थिति आहे. ती अंशतः घालविण्याकरितां हा ठराव आणला आहे, पण त्याचा एकदां निकाल न लागल्यास हा प्रश्न पुनः पुनः अ.य.रि.श. स्वराज्याच्या (होमरूलच्या) प्रश्नाप्रमाणें आणला जाईल व त्याचा समाधानकारक निर्णय करणें भाग पडेल, असें माधवरावांनीं याप्रसंगीं सेनेटला बजावले. पुढें तीन वर्षांनीं वरील शब्द त्यांनीं खरे करून दाखविले.

१८९५ साली हिंदू प्रोटेस्टंट पंथावरील भाषणांत त्यांनी संस्कृत विरुद्ध मराठी (classics versus Vernaculars) हे भांडण आज-कालचें नसून जुनें आहे, असे सहज जातां जातां सुचवून ठेवलें. १८९८ मध्ये पुनः देशी भाषेच्या ठराव त्यांनीं आणला. या खेपेस त्यांनीं बऱ्याच सेनेटरांचे मन वळविलें. त्यांच्याकडून एक अर्ज व्हाईस चॅन्सेलर यांजकडे पाठविला. पहिल्यावेळीं त्यांनीं नेटिव्ह प्रेस रिपोर्ट-राच्यामार्फत सरकारास हालवून त्यांच्याकडून विद्यापीठाकडे हा विषय चर्चेस निघण्याची व्यवस्था केली होती, असे मानण्याला आधार आहे. १८९३ मध्ये भारतमंत्र्यांनी देशी भाषांसंबंधी एक खलीता हिंदुस्थान सरकाराकडे रवाना करून या विषयाच्या चर्चेची भूमिका तयार केली होती, परंतु सगळ्या गोष्टींचा माधवरावांना फायदा मिळाला नाहीं. वर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यावेळीं या प्रयत्नाला प्रारंभ झाला तेव्हां त्यांनीं मराठी भाषेच्या अभिवृद्धीविषयीं एकंदर पांच लेख लिहिले. ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये आणि टाइम्स ऑफ इंडिया पत्रांत प्रसिद्ध झाले. मराठी भाषेंत विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांत घालण्याजोगे ग्रंथ नाहींत, असा कित्येकांनीं आक्षेप आणला होता. तो आक्षेप निराधार आहे, असे सिद्ध करण्यासाठींच हे निबंध लिहिले, असे माधवरावांनीं पांचव्या लेखाच्या शेवटीं म्हळें आहे. गुजराथी भाषेच्या वाढीची चौकशी त्यांनीं आपल्या मित्रमंडळीं-मध्ये चालविली होती. मराठी भाषेवरील लेख लिहितांना त्यांनीं आपल्या विद्वान् मित्रांना पत्रे पाठवून उत्तम 'पुस्तकांची यादी' तयार केली. ती संकीर्ण लेख संग्रहांत छापलेली आहे. सर्वानुमते मराठी भाषेंत एकंदर साठ उत्तम पुस्तके आहेत, असें ठरलें. इतकीं पुस्तके

असतांना या भाषेला पदवीच्या अभ्यासक्रमांत स्थान दिले जाऊ नये, हा केवळ अन्याय आहे, असेच या पांच निबंधावरून सिद्ध झाले. दुसऱ्यावेळीं फिरून एक कमिटी नेमण्यांत आली आणि तिच्या रिपोर्टाचा अनुकूल विचार होऊन माधवरावांच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी एम्. ए. च्या परिक्षेत देशी भाषांचा समावेश झाला. त्यांचे उपरिनिर्दिष्ट निबंध मराठी भाषेच्या भक्तांनी अवश्य वाचण्यासारखे आहेत. त्यांत मधून मधून ग्रंथकारासंबंधी, कवीसंबंधी ज्या उपदेशपर सूचना आहेत, त्याचे होतकरू लेखकांनी व कवींनी मनन करावे, अशी त्यांची श्रेष्ठ प्रतीची योग्यता आहे. माधवरावांनी देशी भाषांच्या उद्वाराचे व भावी उन्नतीचे कार्य अतिशय चिकाटोने शेवटास नेऊन मुंबई इलाख्यांतल्या सर्व भाषांवर उपकार करून ठेवले आहेत. त्यांच्या कार्याचा सांप्रत विस्तार चालला आहे. स्वभाषा, स्वदेश, स्वधर्म इत्यादिकांचे प्रत्येक माणसांवर जन्मतः ऋण असते. त्यातले स्वधर्माचे आणि स्वदेशाचे ऋण फेडण्याचें काम त्यांनी अव्याहत चालविलेच होतें. जन्मभाषेचें ऋण त्यांनी वरच्याप्रमाणें आयुष्याच्या शेवटीं फेडले.

१८९४ सालीं पदवीधर अकालीं कां मरतात या विषयावर व्याख्यान दिल्याचा उल्लेख मागे केला आहे. युनिव्हर्सिटीचा दुर्धर अभ्यासक्रम हे एक अकालमृत्यूचे कारण माधवरावांनी त्यांत सांगितलें होतें. तें कारण नाहीसें करण्याचा उद्योग त्यांनीं १८९५ सालीं आरंभला. बी. ए. च्या अगोदर दोन परीक्षा आहेत त्या काढून एकच मधले (Intermediate) परीक्षा ठेवावी, आणि विद्यार्थ्यांला ज्या विषयांत शेकडा पंचेचाळीस गुण मिळाले असतील, त्यांची त्या विषयांत पुनः

परीक्षा घेतली जाऊं नये, असे माधवरावांनीं या वर्षी दोन ठराव आणले. हे दोन्ही ठराव तेव्हां वाया गेले, परंतु या प्रसंगी माधवरावांनीं केलेलीं भाषणें त्यांच्या विद्वतेचीं आणि परिश्रमाचीं द्योतक आहेत. त्यांनीं हिंदूस्थानांतल्या व परदेशच्या अनेक विद्यापीठांचा वृत्तांत संपादन करून आपल्या दोन्ही ठरावांची तरफदारी केली. ज्या विषयांत विद्यार्थ्याला शेकडा ४५ गुण मिळतील, त्याला तो विषय माफ केल्यानें परीक्षेची इश्रत जाते, असा पुष्कळांचा आग्रह होता. इतर विद्यापीठांतून अशी व्हिवाट असल्याचे दाखवून माधवरावांनीं या आग्रहाचा पोकळपणा निदर्शनास आणला. बी. ए. पर्यंत तीन ऐवजी दोन परिक्षांचा प्रघात इतर विद्यापीठांतून चालू आहे, असें सांगून त्यांनीं पहिल्या ठरावाचे मंडन केलें. देशीभाषांचा अंगीकार केल्यानें विद्यार्थीवर्गावर जास्त बोजा पडेल, असे प्रतिपादन करणाऱ्या लोकांनींच हा बोजा कमी करणाऱ्या ठरावांना मान दिला नाहीं. मनुष्यस्वभाव कसा विचित्र असतो, याचा हा एक मासला आहे. या ठरावांना त्यावेळीं मान्यता मिळाली नाहीं, तरी ते सर्वस्वी वाया गेले नाहींत. त्याचा परिणाम विद्यापीठाचा आजच्या कारभारांत दिसून येत आहे. माधवरावांच्या वरील ठरावांचें चोज करण्याचा उदारपणा त्यावेळीं विद्यापीठाने दाखविला नसला तरी त्यांची अंमलबजावणी करण्याला माधवरावांना दुसऱ्या बाबतींत सवड होती. डिस्ट्रिक्ट प्लीडरच्या परीक्षामंडळांत त्यांचा समावेश झाल्यावर त्यांनीं त्या परिक्षेतला कडकपणा काढून टाकला, व पुष्कळजण पास होतील अशी व्यवस्था केली.

माधवरावांनीं युनिव्हर्सिटीशीं जडलेला संबंध आणखी एका गोष्टींत सफळ केला व सर्वांचा धन्यवाद घेतला. सर मंगळदास नथूभाई

यांनी विद्यापीठाला अडीच लाखांची देणगी दिली होती. परंतु त्याच्या चिरंजीवांनी त्या देणगीबद्दल हरकत काढली व अखेरीस हा तंटो हायकोर्टांत गेला. हायकोर्टाचा निकाल विद्यापीठाच्या वतीने झाला असता, त्याबद्दल शंका नव्हती, परंतु त्यापूर्वी किती वर्षे या रकमेच्या उपयोगाला विद्यापीठास मुकावें लागले नसतें, याचा नियम नव्हता; म्हणून माधवरावांनी सर मंगळदास नथूभाईच्या मुलांची समजून घालण्याचे काम पत्करलें. माधवरावांनीच हें काम पत्करले म्हणून त्याचा निकाल लवकर लागला व फिर्यादीच्या फेऱ्यांतून त्या देणगीचा आणि विद्यापीठाचा बचाव झाला, असें माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा गुणानुवाद गातांना तत्कालीन गव्हर्नरसाहेबांनी आपल्या सार्वजनिक भाषणांत म्हटलें आहे. मध्यस्थीच्या शिष्टाईला थंड डोके, मधुरवाणी, संशयातीत निःस्पृहता, खात्रीलायक वजनदारपणा, अडचणींतून मार्ग काढण्याची शक्ति, वगैरे गुण माणसाच्या अंगी असल्याशिवाय अशा शिष्टाईचें साफल्य होत नाहीं. माधवरावांच्या अंगी हे सर्व गुण होते. यामुळे फिर्यादीच्या गोत्यांत सांपडलेली देणगी सुटून दोन्ही पक्षांचे समाधान झाले. विद्यापीठाच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींत माधवरावांचा कसा उपयोग होत असे, याबद्दल त्यावेळचे एक व्हाइसचॅन्सेलर न्या. मू. कॅंडी यांच्या स्मारकसभेंतील भाषणांत पुरावा आहे. ते म्हणाले:—

सिंडिकेटचा अध्यक्ष या नात्यानें मला माधवरावांच्या कामाचा अनुभव नेहेमी येत होता. एखादा विकट प्रश्न निघाला की, चटकन् सर्वांची नजर माधवरावांकडे जात असे. अडचणींतून सोडविणारा त्यांच्यासारखा दुसरा कोणीच गृहस्थ नव्हता आणि आम्ही सर्वजण माधवरावांना गुरु मानीत होतो, असें म्हटल्यास माझ्यावर कोणी अतिशयोक्तीचा आरोप करणार नाहीं. विषय कसलाही असो आणि शक्ति कोणीही असो; माधवरावांकडून त्याचा अन्वेष

म्हायचा नाही, हें ठरलें. त्यांच्या अंगी साधुतुल्य धिमेपणा होता व चारित्र्यांत कपट, दंभ यांचा अत्यंताभाव असल्यानें प्रत्येकजण त्यांच्याकडे आपोआप ओढला जात असे.

पुण्यास असतांना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन, न्यूइंग्लिश स्कूल, फार्ग्युसन कॉलेज, नूतन मराठी विद्यालय, फीमेल हायस्कूल वगैरे अनेक निम-सरकारी शिक्षणसंस्थांशी त्यांचा साह्यकारी संबंध होता. मुंबईस आल्यानंतर त्यांचा असाच आणखी एका संस्थेशी संबंध आला. या दिवसांत त्यांच्या डोक्यामध्ये धंदेशिक्षणाची वाढ करण्याचे विचार घोळत होते. मुंबईसरकाराचे एक तत्कालीन अंमलदार सभासद सर ऑलिव्हंट यांनी माधवरावांच्या मृत्यूनंतर पुण्यास भरलेल्या स्मारक-सभेत भाषण करतांना, माधवरावांची व आपली एकदांच अगदीं निवांत भेट झाली व तेव्हां येथील तरुणांना धंदेशिक्षण मिळण्यासाठीं काय व्यवस्था करतां येईल या विषयावरील त्यांचे कळकळीचे विचार ऐकायला सांपडले, असें म्हटलें होतें. मुंबईचे नवकोट नारायण जम-शेटजी टाटा यांच्या मनांत एक स्वतंत्र विद्यापीठ काढण्याचा विचार आला व त्यासाठीं आपल्या कमाईतले तीस लाख रुपये खर्चण्याला ते तयार झाले. सदर तीस लाखांच्या विनियोगाची व्यवस्था ठरविणाऱ्या सह्यागार मंडळांत माधवरावांचें नांव घातलें गेलें. दुसऱ्या पुष्कळ व्यक्ति मंडळांत होत्या, परंतु माधवरावांप्रमाणें त्यांत मन घालून काम करणारी दुसरी व्यक्ति नव्हती. जणूं काय तें आपलेच काम अशा भाव-नेने माधवराव त्यांत पडले. टाटांचे चिटणीस पादशा नांवाचे एक गृहस्थ होते. त्यांच्यांत माधवरावांसारखाच कामाचा हव्यास व उत्साह होता. या दोघांनीं टाटांचा विचार मूर्तावस्थेस आणण्यासाठीं अतिशय प्रयत्न चालविले. टाटांची संस्था मुंबईनजीक असावी आणि तिला मुंबई

म्युनिसिपालटीचा आश्रय मिळावा म्हणून कै. सर भालचंद्र भाटवडेकर यांना माहिती पुरवून माधवरावांनी कार्पोरेशनमध्ये प्रश्न आणविला, म्युनिसिपालटीच्या हद्दीबाहेर जी संस्था निघणार तिला म्युनिसिपालटीचा आश्रय देतां येत नाही, असें सर फेरोजशाहांचें म्हणणें पडल्यामुळे भाटवडेकराना यश मिळालें नाही. टाटांच्या शास्त्रसंशोधन-संस्थेचें आजचे स्वरूप सर्वविश्रुत आहे. माधवराव आणखी कांहीं वर्षे जगतें तर तिला निराळें स्वरूप प्राप्त झाले असते, या विषयी शंका वाळगायला नको.

* * * *
* * * *

१८९३ पर्यंत माधवरावांवर पडलेल्या मित्राच्या चिरवियोगाच्या चाल्यांचें वर्णन पूर्वी केले आहे. त्या वर्षानंतर पुढच्या सात वर्षांत डॉ. भांडारकराखेरीज बरोबरीचे बहुतेक सर्व मित्र कालवश झाले. १८९४ मध्ये मार्च-एप्रिलांत त्यांचे परममित्र शं. पां. पंडित व यशवंत वासुदेव आठल्ये यांना मृत्यूने गांठलें. आठल्ये हे माधवरावांच्या शिष्यवर्गांतले एक बुद्धिमान् गृहस्थ होते. ब्राह्मणसभेनें पानसुपारी दिली, तेव्हां अध्यक्ष या नात्यानें त्यांनीं माधवरावांचा मोठ्या भक्तीनें व श्रद्धेनें स्वागतसत्कार केला आणि नंतर दोन महिन्याच्या आंत ते एकाएकी कृतांताच्या पचनीं पडले. पंडित आजारीपणांत माधवरावांच्याच घरीं येऊन राहिले होते. पंडित व माधवराव हे सहोदर बंधू नव्हते, पण त्यांच्यांतले प्रेम सहोदर बांधवांनाही लाजविणारें होतें. असा जिह्वाळ्याचा मित्र आपल्या अगोदर परलोकीं गेल्याचें पाहून माधवरावांना कित्येक दिवसपर्यंत वारंवार दुःखाचे उमाळे येत

होते. पंडितांच्या मृत्यूनंतर त्यांनी प्रार्थनासमाजांत केलेली उपासना सगळी शोकमय किंवा औदास्यपूर्ण आहे. १८९७ साली त्यांच्या आणखी दोन मित्रांची काळानें आहुति घेतली. त्यांतल्या एका मित्रानें माधवरावांच्या सान्निध्यांत अखेरचे दिवस घालवून परलोकीं प्रयाण केलें. वामन आबाजी मोडक हेच ते मित्र होत. माधवरावांनीं मुबोधपत्रिकेंत त्यांच्या योग्यतेविषयीं लहानसा मृत्युलेख लिहून आपला आदर व्यक्त कला. या सालांत रा. ब. चिंतामण नारायण भट हे त्यांचे दुसरे मित्र परलोकवासी झाले. रा. ब. भट हे कर्ते सुधारक होते. त्यांनीं सुधारणेला पोषक अशा अनेक संस्था काढल्या होत्या. घरंदाज प्रौढ स्त्रियांना रिकामपणीं शिक्षण देणारी आजच्या सेवासदनाच्या नमुन्याची रा. ब. भटांनीं एक संस्था पुण्यास काढली होती. त्यांनीं लनकार्यांतला वायफळ खर्च बंद करून तो देणगीच्या रूपानें विद्यापीठास अर्पण केला. त्यांचा स्वभाव अत्यंत करारी होता. १८९३ सालीं त्यांनीं डेक्कन कॉलेजांत दिलेलें एक Pledges या विषयावरील व्याख्यान त्यांच्या करारीपणाचे द्योतक आहे. सामाजिक सुधारणेच्या सगळ्या खटपटींत रामलक्ष्मणाच्या किंवा बाजीराव-चिमाजी-अप्पांच्या जोडीप्रमाणें माधवराव आणि भट यांची जोडी झळकत असे. भटांनीं बालविवाहाचा केवळ शाब्दिक निषेध केला नाही आपल्या मुलीला मॅट्रिकपर्यंत शिक्षण देऊन तिचा प्रौढपणीं १८९५ सालीं विवाह केला. सदर लनापूर्वीं कित्येक महिने त्यांनीं वाङ्निश्चय-विधि करून टाकला होता. असा प्रघात प्रथम नूलकरांनीं घातला. भटांनीं तो पुढें चालविला. त्यांच्या मुलीचें लन होण्यापूर्वीं तिचा भावी मासरा निवर्तला, परंतु वरपक्षाकडील मंडळी खंबीर मनाची असल्या-

मुळें या विघ्नानें विवाहाला अडचण आली नाहीं. भट पुण्यास वारले. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजल्यावर माधवराव दुःखाच्या भारानें अगदीं खच्चून गेले. भटांची हानि लवकर भरून निघणार नाहीं, त्यांच्या मृत्यूमुळें माझा उजवा हात गळून पडला, अशा अर्थाचे उद्गार माधवरावांच्या तोंडून बाहेर पडत असल्याचा वृत्तान्त श्री. रमाबाईंच्या 'आठवणी'त आहे. कै. ग. व्यं. जोशी यांना लिहिलेल्या एका पत्रांत माधवराव लिहितातः—

For the last 12 years he was my helper, I might almost say my right hand.

यावर्षी त्यांचे आणखी एक बाणेदार गुजराथी मित्र जव्हरीलाल उमियाशंकर याज्ञिक हे मरण पावले. अशा रीतीने आपल्या कार्याचे आधारस्तंभ एकामागून एक पडत असतांना यावर्षी एका मित्राच्या नांवानें निघालेल्या मोफत वाचनालयाचा समारंभ माधवरावांनीं साजरा केला. मुंबईच्या प्रार्थनासमाजाला जोडून काढण्यांत आलेल्या भांडारकर—वाचनालयाचें उद्घाटन, हाच तो समारंभ होय. प्रस्तुत समारंभ ता. ५ डिसेंबर १८९७ या दिवशीं सकाळीं झाला. माधवरावांनीं आपल्या भाषणांत डॉ. भांडारकर यांची वाजवी स्तुति केली आहे. ते समाजाचे गुरु आहेत, असें वर्णन संपल्यावर डॉक्टर या पदवीवर कोटी लढवून माधवराव म्हणाले कीं, भांडारकर हे अध्यात्मिक जीविताला प्रासणाऱ्या रोगांचें निरसन करणारे अत्यंत पटु चिकित्सक आहेत. माधवरावांनीं केलेल्या स्तुतीचें ऋण भांडारकरांनीं त्याच समारंभांत आभार मानतांना फेडून टाकले. 'प्रार्थनासमाज' ही संस्था यावर्षचंद्रदिवाकरौ टिकणारी आहे. तिचा आमूलाग्र शोध करणाराला समाजमंदिराच्या पायामध्ये

माधवरावांनी तयार केलेली ३९ तत्त्वे भरलेली आहेत, असें आढळून येईल. यावरून प्रार्थनासमाजाचा मुख्य आधार कोण हें समजायला हरकत नाही.' अशा आशयाचें भाषण डॉ. भांडारकरांनी केलें. हा दोन मित्रांच्या प्रेमाचा सोहळा ज्यांनी पाहिला त्यांना खरोखरच अपूर्व सुख भोगल्याचा आनंद आणि धन्यता वाटली असेल. या समारंभाला डॉ. आत्माराम पांडुरंग हजर होते. तेही पुढे लवकरच दिवंगत झाले. डॉ. भांडारकरांना माधवरावांच्या विभूतिमत्त्वाविषयी कशी खात्री व आदराची भावना होती याची एक गोष्ट येथें दिल्यास अस्थानी होणार नाही. १८७८ सालच्या सुरुवातीस डॉ. भांडारकरांच्या पत्नी अतिशय आजारी होत्या. त्यांच्या प्रकृतीची माधवरावांनी पत्रद्वारे विचारपूस केली व त्यांतच डॉ. भांडारकरांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा, असे सुचविले. १३ फेब्रुवारी १८७८ या तारखेच्या जबाबांत भांडारकरांनी खालील वाक्यें लिहिली आहेत:—

The call to assume the vows of Vanprastha comes to me from on High, from Him.....Yes, it is from Him that the call comes and one indication of it is that I should have been written to on the point by persons like your good self in the best judgements and feelings of whom, the Spirit of god realises itself.

‘ईश्वराचे आदेश आपल्या (माधवरावांच्या) अंतःकरणप्रवृत्तींच्या द्वारे व्यक्त होत असतात,’ असें वरच्या उताऱ्यांत भांडारकरांनी म्हटलें आहे व भांडारकरांनी म्हटलें आहे म्हणूनच त्याला महत्त्व आहे.

मित्रांप्रमाणेंच माधवरावांनी काढलेल्या, पोसलेल्या, वाढविलेल्या कित्येक संस्था या काळांत लयास गेल्या. पुण्यास त्यांच्या मार्गे दुहीचें

दमन करणारा कोणीच पुरुष न उरल्यामुळें सार्वजनिक सभा, औद्योगिक परिषद् वगैरे संस्थांची वाताहत उडाली. त्यांपैकी कांहींचा निःशेष लोप झाला व कांहीं जीवन्मृतावस्थेस पोचून स्वयंमन्य पुढाऱ्यांच्या हेके-खोरपणाचे शोचनीय स्मरण करून देत आहेत. माधवरावांनीं तयार केलेल्या लोककार्यप्रवीण व्यक्तींची सार्वजनिक सभेतून हकालपट्टी झाल्यावर माधवरावांनीं पुण्याला १८९६ सालीं डेक्कन सभेची स्थापना केली. सार्वजनिक सभेच्या जोडीने पुणे शहरांत दुसरी संस्था निवाल्याचे पाहून सार्वजनिक सभा काबीज करणाऱ्या लोकांच्या उरांत कशी घडकी भरली व त्यांच्या सर्वांगाचा पित्तप्रकोपाने कसा भडका उडाला, याचें प्रत्यंतर कोणाला पहावयाचे असल्यास केसरींतला माधवरावांस अनुलक्षून लिहिला गेलेला ' हा म्हातारचळ का पोरखेळ ' या मथळ्याचा अग्रलेख पहावा. या लेखांतल्या शिवराळपणामुळें माधवरावांच्या मित्रांना व भक्तांना अतोनात खेद झाला. तुकारामबोवा एकदां शेतराखण करीत असतां भयाने पांखरे उडालीं, या गोष्टीची केसरीच्या जळफळाटानें माधवरावांना आठवण झाली. सार्वजनिक सभेच्या कणसावर बसलेल्या आयतोजी पांखरांना उडवून लावल्याचा दोष घडूं नये म्हणून माधवरावांनीं डेक्कन सभेच्या स्थापनेंत भाग घेतला. सार्वजनिक सभा ज्यांना वर्ज्य झाली त्यांच्या कर्तृत्वासाठीं त्यांनीं नवी सभा उत्पन्न केली. सार्वजनिक सभा बळकावणाऱ्या मंडळींना स्वतः कांहीं करावयाचे नव्हतें व आपल्या शहरांत दुसऱ्यांनीं कांहीं करूं नये, अशी इच्छा होती. ती इच्छा डेक्कन सभेच्या स्थापने-मुळें निष्कळ ठरली आणि म्हणूनच त्यांच्या मुखपत्राला मोठ्यानें शिवराळ आक्रंदन करावें लागलें. डेक्कन सभा स्थापण्याच्या वेळीं

माधवरावांनी एक जाहीरनामा तयार केला. त्यांत प्रथम मॉडरेट आणि लिबरल हे शब्द आले आहेत. या शब्दांच्या व्याख्या माधवरावांनी पुढीलप्रमाणें केल्या आहेत:—

The spirit of liberatism implies a freedom from race and creed prejudices and a steady devotion to all that seeks to do justice between man and man giving to the rulers the loyalty that is due to the law they are bound to administer, but securing at the same time to the ruled the equality which is their right under the law. Moderation implies the condition of never vainly aspiring after the impossible or after too remote ideals, but striving each day to take the next step in the order of natural growth, by doing the work that lies nearest to the hand in a spirit of compromise and fairness. After all, political activities are chiefly of value not for the particular results achieved, but for the process of political education which is secured by exciting interest in public matters and promoting the self-respect and self-reliance of citizenship. This is no doubt a slow process, but all growth of new habits must be slow to be real.

माधवरावांचें सगळे राजकीय तत्त्वज्ञान वरील उतान्यांत भरलेलें आहे. त्यांच्या देखरेखीखालीं सार्वजनिक सभेचें काम वरच्या धोरणानें चाललेलें होतें. वरच्या उतान्याचे मनन केल्यास हिंदुस्थानांतल्या राजकारणाचा गाभाच हातीं आल्याप्रमाणे प्रत्येकास वाटेल. लोकशिक्षण हाच राजकीय चळवळीचा उद्देश असावा, पायरी पायरीने प्रगति करावी, अशक्य किंवा अतिदूरस्थ ध्येयाच्या नादीं लागू नये, नागरिकांवाची उभारणी स्वाभिमान आणि स्वावलंबन या गुणांच्या योगानें होत असतें. हे गुण स्वभावांत मुरायला नव्या संवयी जडाव्या लागतात.

नव्या संवयी अंगी बाणण्याला दीर्घ कालावधि लागतो. जातीपातीचा दुरभिमान सोडणे यालाच लिबरॅलिझम म्हणतात; अशक्य अगर अति-दूरच्या ध्येयामागे न लागतां एका ठिकाणी आपला पाय पक्का ठरल्यावर पुढें पाउल टाकण्याच्या वृत्तीला 'माडरेशन' ही संज्ञा आहे, असें वरच्या उताऱ्यांत म्हटलें आहे. लोकशिक्षणासाठींच माधवराव मोठ-मोठाले अर्ज तयार करीत होते; सरकारास उद्देशून लिहिलेल्या अर्जांचा वास्तविक लोकांना उपयोग आहे, असें माधवरावांनीं १८९१ सालीं, सरकार अर्जांतल्या मागण्याचा विचार करीत नाही म्हणून निराशेनें गोखल्यांनीं प्रश्न विचारला तेव्हां उत्तर दिलें होतें. लिबरॅलिझम आणि मॉडरेशन या दोन शब्दांच्या व्याख्या वर दिलेल्या असल्या तरी 'लिबरल' ही संज्ञा कोणत्याही पक्षाला सार्थतेनें लावून वेतां येणार नाही, असें माधवरावांचें मत होतें. पुण्यास १८९६ च्या जानेवारींत फ्रेंड्स लिबरल असोसिएशन नांवाची तरुणमंडळीने एक नवी संस्था काढली होती. त्यावर्षी उन्हाळ्याची रजा संपून माधवराव महाबळेश्वराहून मुंबईस जात असतां वाटेंत पुण्याला कांहीं दिवस थांबले होते. तेवढ्या मुदतीत वरील संस्थेमध्ये त्यांचें लहानसें भाषण झालें. त्यावेळीं त्यांनीं सांगितलें कीं, रोमन प्रजेचे फ्रोमेन, फ्रीडमेन आणि स्लेव्ह म्हणजे अगदीं जन्मसिद्ध स्वतंत्र नागरिक, गुलामगिरींतून मुक्त झालेले नागरिक व गुलाम असे तीन प्रकार होते. आपली आजची स्थिति मधल्या प्रकारासारखी आहे. लिबरल आणि कान्सर्वेटिव्ह असे दोन पक्ष होण्याला अजून अवकाश आहे. लिबरल होण्याचें ध्येय पुढें ठेवून या शब्दाचा उपयोग करावा पण आपण लिबरल आहोंत, असें समजणें मात्र मूर्खपणाचें ठरेल.

अखेर.

माधवराव न्यायमूर्ति झाल्यानंतर एक दोन वर्षे त्यांची प्रकृति बरी होती, परंतु पुढे दरसाल बिघडत चालली आणि प्रत्येक दुखण्यांत होणारा शक्तिक्षय भरून निघेनासा झाला. एकवर्षीतर दुखण्यांत त्याची स्मरणशक्ति कांहीं दिवस अगदी नाहीशी झाली होती. या विषयी श्री. रमाबाईंच्या आठवणीत इत्थंभूत हकीकत आहे. देहाचे सामर्थ्य प्रतिवर्षी जास्त जास्त क्षीण होत असतांही त्यांच्या कामाचा पसारा मात्र कमी झालेला नव्हता. प्रकृति ढासळली म्हणजे त्यांना रजा घ्यावी लागे आणि रजेत माथेरान, लोणावळे किंवा महाबळेश्वर या सारख्या थंड हवेच्या ओरोग्यकारक स्थळीं ते जाऊन रहात, पण त्यांच्या जीवाला विश्रांति मिळत नव्हती. प्रो. वामन गोविंद काळे यांनी आपल्या १९१० सालच्या व्याख्यानांत वरच्या सारख्या ठिकाणीं माधवराव दरदिवशीं बारा पासून चवदा तास पर्यंत काम करीत असत, असे सांगितले आहे. त्यांच्याजवळ बसून वाचणारे व लिहिणारे विद्यार्थी कंटाळून मेटाकुटीस येत, पण माधवरावांना कंटाळ्याची बावा कधीच झाली नाही. त्यांचे वाचन आणि लेखन शेवटच्या क्षणापर्यंत अखंड चालू होतें. माधवरावांना दररोज सरासरी वीस पत्रे पाठवावीं लागत होती, असें कै. गोखल्यांनीं आपल्या १९०३ सालच्या भाषणांत म्हटले आहे. हीं पत्रे निवळ क्षेमकुशलाचीं नसत. कै. ग. व्यं. जोशी यांना पाठविलेलीं कांहीं पत्रे निबंदासारखी लंबलचक असून त्यामध्ये निबंदाळ शोभणाऱ्या विषयांचा खल विस्तृत आहे. जेवतांना समोर कारकून बसवून पत्रांतला मजकूर सांगण्याचा माधवरावांचा प्रवात होता. त्यांचे यथास्थित वर्णन कै. महाजनींच्या आठवणींत आहे. या काळांत श्री.

रमाबाईंची त्यांना लेखनवाचनांत अतिशय मदत होत असे. त्यांचे सासुर-वासांतल्या उमेदवारीचे दिवस संपून या काळांत सगळे गृहाधिकार त्यांना प्राप्त झाले होते. माधवरावांच्या प्रकृतीची जपणूक त्यांनी कशी चालविली होती व त्यांच्या जबाबदारीचा भाग शक्यनुसार त्या कशा उचलित होत्या, त्याची त्यांच्या आठवणींतली हकीकत प्रत्येक गृहोणीने अवश्य वाचावी. प्लेगच्या साथींत तर श्री. रमाबाईंनी आपला जीव धोक्यांत घालून कित्येक कामे केलीं. काँग्रेस, कौन्सिल, परिषद, वार्षिक समारंभ नव्या संस्थांची स्थापना, युनिव्हर्सिटीचा कारभार, हायकोर्टांतले काम इत्यादि अनेकविध कार्यांचा व्याप माधवरावांनीं संभाळला. त्यांनीं कधी पाठ फिरविली नाही. वेल्बीकमिशन, दुष्काळ कमिशन या सारखी नवीं कामे उपस्थित झालीं कीं त्यांचा लोकहिताकडे उपयोग करून घेण्यासाठीं माधवरावांचा उत्साह दुणावत असे. वेल्बीकमिशनपुढे गोखल्याची साक्ष लोकोत्तर ठरली याचे बरेच श्रेय माधवरावांना देणे प्राप्त आहे, १८९८-९९ सालांत ह्याचे फॅमीन कमिशनकडे लक्ष लागलें होते. याच दिवसांत पेशव्यांच्या दप्तराची चालना सुरू होती. इतिहास लेखन चालू होते. परदेशी साखरेच्या व्यापाराबद्दल एक सार्वजनिक वाद उपस्थित झाला तेव्हां माधवरावांनीं अतिशय माहिती मिळवून 'Indian Economist' या सहीने टाइम्समध्ये लेख लिहिले. प्रथम वाचलेल्या पुस्तकांतली माहिती अपुरी वाटल्यामुळे त्यांनीं आणखी ६० पुस्तके मागविली आणि नंतर लेख लिहिले, ही हकीकत प्रो. काळ्यांच्या व्याख्यानांत आहे. १९०० सालच्या जून मध्ये पेशव्यांच्या रोजनिश्यांवरील निबंध वाचतांना त्याचें प्रकृतिमान तोळामासा झालें होतें व तो निबंध उभा राहून त्यांना वाचवेल कीं नाही, याबद्दल सर्वांना

काळजी पडली होती. त्यावर्षी एप्रिलांत नाशकास जाऊन त्यांनीं केतकर टाउन हॅलाचा उद्घाटनसभारंभ केला. नोव्हेंबरच्या २४ तारखेस माधवरावांनीं फ्रामजी कावसजी इन्स्टिट्यूट मध्यें दादाभाई नौरोजींच्या तसबिरीचा अनावरणसभारंभ केला. हेच त्यांचे शेवटचे सार्वजनिक भाषण. हे भाषण ऐकण्याकरितां श्रोत्याची अतिशय गर्दी लोटली होती. सुदैवाने माधवरावाची प्रकृति नीट नसतांही त्याचा आवाज श्रोत्यापैकी प्रत्येकाला ऐकूं जाईल इतका चढला होता. माधवरावांनीं आपल्या भाषणांत राजकीय चळवळींत पितामह शोभाण्याच्या दादाभाईंचे गुणवर्णन केले. पुनः एकदा या निमित्ताने माधवरावांनीं आपले राजकीय ध्येय सांगितले. ते म्हणाले:—

In the modern conditions of life, the India that is to be born will have no room for mere distinction of Race Creed, Colour. We aspire all of us to be Indians first, and Indians to the last over every other condition, which has separated us so long and made a united India impossible.

नंतर ब्रिटिश राज्याच्या conquest आणि consolidation या दोन अवस्थांची माहिती देऊन Reconciliation किंवा Reconstruction या तिसऱ्या अवस्थेंत आपण आहों व त्या अवस्थेला योग्य असे कर्तव्य दादाभाईं पार पाडीत आहेत, असे माधवराव म्हणाले. शेवटीं त्यांनीं—

The India of the past we can never hope to revive, but the India of the future, it is for us to shape and to fashion.

हा आपला सिद्धांत श्रोत्यांना सांगितला.

या भाषणानंतर डिसेंबर महिन्यांत माधवरावांचे डोळे लाहोरास भरण्या सामाजिक परिषदेकडे लागले होते; पण हृदयक्रियेस

जडलेला आणि दररोज रात्री नेमका साडेदहाच्या ठोक्यास प्रकट होऊन कांहीं वेळ प्राणांतिक अवस्था करून सोडणारा विकार बळावत चालल्यामुळे डाक्टरांनी त्यांस लाहोरला जाण्याची परवानगी दिली नाही. हा विकार १९०० च्या आगस्टमध्ये जडला. मध्यंतरी श्री. रमाबाई आजारी पडल्या तेव्हां महिना दीड महिना तो गुप्त झाला होता. दिवाळीच्या सुट्टीत माधवराव एकटेच माथेरानास गेले असतां तेथे त्यांचे स्वरूप पूर्वीप्रमाणे प्रकट झाले. दादाभाईसंबंधींचे भाषण संपवितां संपवितां माधवरावांना या रोगाचा झटका दोन तीन मिनिटें सोसावा लागला. पाठीशी असलेल्या एका खांबाला टेकून त्यांनी झालेली स्थिति लोकांना दिसू दिली नाही. त्यांना या रोगाची विशेष शंका आल्यामुळे त्यांनी वैद्यकीची पुस्तके आणवून त्याचा छडा लावला. डाक्टरांप्रमाणेच त्यांनाही हा रोग म्हणजे मृत्यूचें पाचारण आहे, याची जाणीव झाली होती. या जाणिवेमुळे माधवरावांच्या वृत्तीत उदासीनता पसरली, त्यांनी आपले जेवण बत्तीस घासांवर आणून ठेवले. बोलतांना निरवानिरवीच्या गोष्टी त्यांच्या तोंडून जास्त निघू लागल्या. वरवर पहाणाराला माधवरावांच्या वागणुकीतला फरक दिसला नसता, पण श्री. रमाबाईंनी त्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून हा फरक ओळखला. फरक लक्षांत आल्याने त्यांची वृत्ति बावरली व प्रत्यही भावी परिणामाच्या चिंतेमुळे त्यांच्या डोळ्यांतून टिपें गळू लागली. डॉक्टर माधवरावांना विश्रांति घेण्याचा सल्ला देत होते, त्याचाच अनुवाद घरांतली मंडळी करित होती. माधवरावांना हा सल्ला पटला नाही. त्यांनी उरलेल्या दिवसांत एकही क्षण वाया जाऊं नये म्हणून दक्षता राखण्यास

आरंभ केला. डिसेंबराच्या अखेरीस जेव्हां त्यांना सामाजिक परिषदेला जाण्याची डाक्टरांनी मनाई केली, तेव्हां त्यांच्या मनाची विलक्षण स्थिति झाली. 'आपण यंदा येऊं शकत नाही' अशा अर्थाची लाहोरास पाठविण्याकरितां तयार केलेली तार मित्रमंडळींना वाचून दाखवीत असतां त्यांचा कंठ दाटला आणि डोळे भरून आले. सगळी मंडळी लाहोरास निघून गेल्यावर 'सहा महिन्यांची रजा काढून माधवराव लोणावळ्यास गेले. या दिवसांत हिंदू कायद्यास उपयोगी पडणाऱ्या धर्मशास्त्रवचनांचा संग्रह तयार करण्याचा व श्री. सी. वाय् चिंतामणी यांच्या 'सोशल रिफार्म' नामक पुस्तकाला निबंध मिळवून देण्याचा उद्योग सुरू होता. जानेवारीच्या सुरुवातीस ते पुनः मुंबईला परत आले. परिषद् निर्विघ्न पार पडल्याचे वर्तमान वाचल्यावर त्यांना आनंद झाला. रोज रात्री साडेदहाला काळजांत कळ येत होतीच. ता. १४ जानेवारीला त्यांच्या पायावर सूज दिसू लागली. माधवरावांनाही आपल्या पायांत जडत्व आल्याचे समजले. ता. १६ रोजी सकाळी त्यांना विशेष हुशारी वाटली. रोज रात्री डॉक्टर येत असत, त्यांना 'आज येऊं नका' असे माधवरावांनी त्या दिवशी कळविलें. दिवसाचें काम आटोपल्यावर ते श्री. रमाबाईसह फिरायला गेले. घरी परत आल्यावर त्यांना त्यांचे एक मित्र जयपूरचे दिवाण कांतिचंद्र मुकर्जी मरण पावल्याची तार मिळाली. 'काम करतां करतां मरण्यांत सुख असतें' अशा अर्थाचे सुभाषित, तारेंतली बातमी वाचतांच त्यांच्या तोंडून बाहेर पडलें. जेवणापूर्वी एका भावी पुनर्विवाहाची चर्चा करण्यांत वेळ घालविला. रात्री माधवराव जेवणाकरितां पानावर बसले, पण त्यास अन्न गेलें नाही. भोजनोत्तर बहिणी-

कडून आवडतीं पद्यें गाऊन घेतल्यावर जस्टिन मॅकार्थीचा इतिहास वाचण्याकरितां घेतला. इतक्यांत रोजची कळ उठली. यावेळीं तिचें दुःख माधवरावांना सहन करवेना. ही कळ सोसण्यापेक्षां मरण पुरवळें, असा उद्गार त्यांनीं काढला. कळ थांबेना म्हणून घरानजीक रहाणाऱ्या एका डाक्टराला घाईघाईने बोलावून आणले. तो आला, पण ' माधवरावांचें देहवसान होत आहे, ते आतां जगणार नाहीत ' असे पाहून हताशा व्यक्त करण्यापलीकडे त्याच्या हातीं कांहींच नव्हतें. श्री. रमाबाई वेदनातिशयानें तळमळणारा माधवरावांचा देह आपल्या हातांनीं सावरीत होत्या. इतक्यांत माधवरावांना एक रक्ताची वांती झाली आणि तिनेच, समजू लागल्यापासून ४५।५० वर्षेपर्यंत ज्ञानार्जन-ज्ञानदानाच्या दगदगीने थकत चाललेल्या शरीराची व माधवरावाच्या आत्म्याची कायमची ताटातूट केली. प्राणोत्क्रमण झालें तरी त्यांच्या चर्येवर सात्विक गुणांचें तेज शाबूत होतें.

*

*

*

दुसऱ्या दिवशीं ही बातमी सान्या हिंदुस्थानांत पसरली. सगळा देश शोकसागरांत बुडाला. माधवरावांसारखा ज्ञानरवि एकाएकी अस्तास गेल्यामुळे जिकडे तिकडे अंधकार पसरला. मुंबईच्या सरकारी कचेऱ्या, शाळा, बाजार दुःखप्रदर्शनार्थ बंद करण्यांत आले. असा प्रकार अन्यत्रही झाला. मुंबईस माधवरावांच्या शवाचें दर्शन घण्याकरितां हजारो माणसें गोळा झालीं. सकाळीं साडेदहा वाजतां प्रेतयात्रा निघाली. माधवरावांच्या देहाचे चंदनाच्या चितागनीत विसर्जन करतांना श्मशानांत भाषणें झालीं आणि येथेंच माधवरावांचें चरित्र संपलें.

प्रकरण चवथें.



वाङ्मयखात्यांतली नोकरी.

माधवराव विद्यासंपन्नतेच्या अत्युच्च शिखरावर आरूढ ज्ञाल्या-
नंतर त्यांचा लोकांत बोलबाला होऊं लागला. लोकांत त्यांचें
नांव गाजण्याला दुसरीं कारणे घडलीं. परंतु सर्वांचे नेत्र दिपवून
सोडणारे त्यांचें विशाल बुद्धिवैभव हे एक त्यांतले बलवत्तर कारण
आहे. अशा बुद्धिसामर्थ्याच्या व्यक्तीची सरकारलाही त्या काळांत जरूर
होती. पाश्चात्य शिक्षणाचे बीजारोपण, माधवरावांसारखीं माणसें निप-
जण्यांत, सफल ज्ञाल्याचे पाहून त्या माणसांचा गौरव करणें सरकारचें
एक प्रकारें कर्तव्य होते. निदान त्या काळांत हे कर्तव्य ओळखणारे
अंमलदार सरकारांत होते, यांत संशय नाही. माधवरावांपुढें वकिलीचा
यशस्वी धंदा होता. त्या धंद्यांत सरसावून लोकादरास पात्र झालेली
माणसें त्यांच्यासमोर मुंबई शहरांत वावरत होती. त्यांपैकीं कित्येकांशी
त्यांचा चांगला दाट परिचय होता. महत्वाकांक्षी पदवीधर तरुणांना
वकिलीच्या धंद्याचा मार्ग खुला असावा, त्यांच्या हातून या धंद्याच्या द्वारे
लोकोपकाराची मोठी कामगिरी व्हावी, म्हणून हायकोर्टानें कायद्याचे
पहिले पदवीधर तयार होण्याच्या सुमारास तसा बंदोबस्त केला. इंग्लंडांत